

नापति ॥ गौमातिलोकपालपुत्रपुण्डरीकाक्षः मत्तमः ॥ अग्रियइति ॥ अमुरादीना फति देया अपिपलय इत्याद्यथपरो ऽसुम ॥ इदियसि ॥
 इन्द्रियविपयामियानार्थो मवमः ॥ परिसति ॥ अमरपरिपयवृत्तिपागार्थो वत्राम इति मत्र कीवृशी विकुपंवे त्याद्यथस्य प्रथमोद्देशकस्ये द सूत्रं ॥
 तेवतासेवमित्यादि ॥ सुमं नवरं ॥ केमचिच्छिपति ॥ केवलूपेव महद्विकं किं रूपावा महद्वि रस्येति किं महद्विकः कियत्साहदिक इत्यन्ये ॥

परिसा निगच्छह, पणिगायापरिसा, तेणकालेण तेणसमएण समणस्स जगत्रह महावीरस्स दीच्चे श्यंते
 वासी श्यग्गिगनूडणाम श्यणगारे गीयमगोत्तेण सत्तुस्सेहे जाय पज्जुयासमाणे एव वयासी अमरेण जंते !
 श्यसुरिंदे श्यसुरराया केमहिहिए केमहज्जुडए केमहावले केमहायसे केमहासोस्के केमहाणुजागे केवड्डयचण
 पनू यिकुच्छिसए ? गीयमा ! अमरेण श्यसुरराया महिह्णीए जाय महाणुजागे सेण तस्य घोस्सीसाए जय

माए । अमर पूर्वदिशि विवासे गतसे इयाम कावजविये । महत्तवामवेइएडोत्था वण्णया । मदन इसेगामे चैत्वड्डया तेइनी वण्णवउवां उपांमवी काववी ।
 तेवंबानिच तेवसमएण । ते काखनेविये ते समबनेविये । सामीममासठे । योमहागोरखामी समासरा । परिसाबिअच्छह । परियदा वादवा नीकनी । अण्णसो
 या । स्वामीनामुक्की भम माभनी । परिसापडिगया । परियदा पाळोवनी । तेवकानिच तेवसमएण । तेकाखनेविये तेसमयनेविये । ममअण्णमगवणपामअ
 गोरखनीचेपतेवामी । अमव भयवत योमहावीरखामीना योचायिअ । अक्खिमूत इवेमामे साधु । गीयमगीतेमत्तुच्छेहे । गीतम
 गाथी मातकाव खथो मरोरखे तेइनी । जावण्णवणाममावे । कावण्ण मगवतनी सेवा करतावका । एवंवयासी । इम खड्डताअवा । अमरेअभतेपसुरिवे ।
 अमर वेअणवत् । पसुरजा इद्ध । अमररायावेमहिठठिण । पसुरजा राजा बिये कये महद्विक पववा किसीणव मीटीअदि पववा क्विसाणव मडदि
 व । केमअण्णइए । केइवी माटोकात्तिवै । केमहावने । क्विसाएव महावसीवै । केमहायमे । केइवी एव मीटी वयवतवै । केमहासक्के । केइवी एव
 माठा सवनाधवीवै । केमहाअमाने । केइवी एव माटो भागवतवै । केअव्वंअण्णमूठिअत्तिअए । केइवी एव, अणुन अ वाक्काअअरि, ममवीरवै विकु

सामाजिकमाहसीकति ॥ समाजमा इन्द्रतुल्या अद्या घटतीति सामाजिका ॥ तापतीसमाहति ॥ मधिकृत्यान्तो
 यावरकरका विदं दृश्यं-चठवर्ष लोकाशासक पंचवर्ष अकमहितीचं सपरियाराचं तिस्रं परिसारं सतवर्ष अखियाचं सतपत्र अखियाचिवाइय चठ
 वं चठवर्षोचं आयरकरदेवसाहसीच अकषिच अठवं अमरचारायचिवाइयत्यव्वाचं देवाचय देवीचय आशेवच पोरोवचं सामित महिल आचार्यसर
 सेवाचयं कारेमाचं पालेमाचं महयाइयनहृयीयवाइयततीततामनुजियपचमुइययदुप्यवाइययेचं विवाइय जोगजोगाइय जुजमाहति ॥ तथा पिय
 त्य मपियपिकता पुरोयर्षित्व मयगमित्वं स्वामित्वं स्वस्वामिनाचं प्रवेत्वं पोपकत्व आशेघरस्वा आशेघरानस्य सतो यत्सेमापत्य तसया तत्कार
 य ग्रन्थैः पारसयन् स्वपमिति तथा महतारयेवेति योगः ॥ आइयपति ॥ आस्मानकप्रतिबद्धानीति पट्टा अथवा अइयपति ॥ अइयतानि अख्याइता
 नि भात्यनीतवादितानि तथा तथीवीका तसतासाहसातासा खलावा इस्ता स्नासा कसिका ॥ तुकियति ॥ घोपतुयीचि तथा पलाकारो च्वनि
 सापत्या द्यो सुदमो मर्दंसः पट्टमा दचपुठयेच प्रवाहित इत्येतेपां इहे ५त एपां यो रवः स तथा तेन ॥ जोगजोगाहति ॥ जोगाहान् अइयदीन् ॥
 एवं मचिकिइएति ॥ एवं महदिंकरय महर्षिक इयन् महर्षिक इत्यन्ते ॥ सेजहानामएइत्यादि ॥ यथा युवति युवा इस्तेन इस्ते गह्वरिति कामवया

पायाससयसहस्त्राण चउसठीए सामाणियसाहस्त्रीण तायतीसगाण जाय विहरइ । एव म
 हिदीए जाव महाणुनगे एवहयचण पनू विकुखिसए । सेजहानामए जुवतियुवणे हत्येणहस्य गेयहेजा च

यथा अरशानो इतिप्रत्र उतर । आशमा चमरेण । जेगीतम । चमर । पसु र्दे असुररावा मचिठिठिए जाव महाणुभाये । असुरेइ असुररावा महाअहि
 वत बावत् माटा भाग्यवतवे । सेजहानुचठनीमाएभबबाकाममयमइय्याचं । तेच तिहा चठकोस काच विमानो । चठवर्षोएसामाखियमाइकीच । चठ
 मठ इकार सामाजिकना । ताकतीसाए तायतीमकाच जावविहरइ । तेचोमचयचियचना इत्यादिअने सामियथा भोगवतोअको यावत् विकरे । एव
 मचिठिठोए । एइयां महर्षिकके । आशमहाणुभाये । यावत् मोटा भाग्यवतवे । एवरयचपभूचिठिविगतए । एतको चपुन च वास्वाचंकारे, समबहै विवु

द्वादशरथशतौ निरन्तरहस्तांशुसितये त्यर्थः, वृष्टालान्तरसाध ॥ अक्षुस्वेत्यादि ॥ अक्षुस्यवा माग्निः किन्तूताः ॥ अरुणाउत्सृष्टि ॥ अरुक्ते रायुक्ता
 अग्निविधिना त्विता अरुक्ता युक्ता ॥ विपत्ति ॥ स्या अवेत् अथवा अरुका उताविना आस्त्रालिता यस्यां सा अरुकोत्सासिता ॥ एवामेवपि ॥ नि
 रन्तरतापत्यः प्रभु अम्युद्गीय बहुभि ईवादिभि राक्षीके क्तुं मितियोगः दृष्टेस्तु व्यास्यते यथा यात्रादिषु युवति युनो इत्से सन्ना प्रतिबद्धा
 गच्छति यदुसोक्तप्रचिते देशे एवं यानि रूपानि विकुर्वितानि ता म्येकस्मिन् क्तारि प्रतिबद्धानि यथावा; अक्षस्य मामि रेका बहुभि ररुक्तेः प्र
 तिवदु पना निम्बिद्रा एव मात्स्यरीरप्रतिवर्षे रसुरवेवै ईधीमिय पूर्यदिति ॥ वेवविषयसमुष्पाएवति ॥ वैक्रियकरबाय प्रयवविशेषेव ॥ समोह

क्तस्सया नाज्ञी अरुगा उतासिया एवामेव गोयमा ! चमरे अरुसुरिदे अरुसुराराया वेउस्रियसमुष्पाएण समी
 हणइ समीहणइहा सखेजाणिजोयपापिउहु द्रु निसिरुद्र तजहा—रयणाण जाव रिठाण , अरुहाद्यायेरे

अथ अरवान । सेत्रहाचामएकुवर बुनावेइत्येवअरुवेरेवेका अक्षुवागनाभौपरगाउतासिया । ते अथा दृष्टान्ते अिम बुवान तदवपुषय कामपौडित
 अथा बुवताने अर्वा इवे यदे माहीमादि नाठो आसिगोने भोठोने अतरारहित हावनी आंगुलीकोवरै तथा यथो वीथी दृष्टान्त रेखाठेवे—अथवा
 अथनी नाभौ पारेको तिअठभोठो विषासे छिद्र पुबनो तिम अमरेद्र पापवेक्ये करो मांठो मांदि मांटे मिके तिम विषासे आतक आंदि अरु
 तिम परिपूर्व अरुगीय रुवेकोरुं अथवा अिमवापादिवये होकवचे मिक्ये इति कोरुएक पुषय खोनी हाव अजोरपवे भाठी इये पावे यने अवि
 रये अर्वा मांअसमादि हाव दृष्टसे ती आमखेगही इम जे रूप विडुवे ते एव कर्तानिविये प्रतिवठपुवे, यने अरुगीय अरे अथवा अथनी नाभौ एव ते
 अवे अरे भोठो छिद्ररहितपुवे, इम आम्बयरीरे प्रतिवठ अरुवेव तथा देवीये करोपूरे । एवामेव भावना अमरेव अरुवेदे अरुराराया वेवविबसमुष्पा
 एवं अमाइअर २ ता सखेअविवायपाधिउठठं अरुनिमिरुद्र तजहा रयवाव आभट्टिाव । इविपरे वेगीतम । अमरेद्र अमरेद्र अरुराराया वेवि
 य समुधा । अरवाने आव प्रवठ विवेवेकोरुं प्रदेय पाअरकाठे तेइमाज अरुप अवेवे—सखेतावाअन दृष्टनीपरे ते अथा आंवा सखेतावाअन प्रमाअ

वृष्टिः ॥ धनुष्यन्वते धनुष्यती नवति समुपहति वा प्रदेशा त्विकिपतीति तत्स्वल्पमेवाह ॥ सत्वेज्जाहइत्यादि ॥ वरदहव दशत छट्टीप
 चायतः शरीरबाहस्योजीवमेकस्मिन्पुद्गलसमूह सत्रत्र त्रिविधपुद्गला नादत्तवृत्ति वृद्धोयत्नाह-तद्यथा रजानां कर्मेतनादीनां, इहए यद्यपि रजादि
 पुद्गला भौदारिका वैज्ञियसमुदातेष वैज्ञियाएव प्राप्ता नवति तथायीह तेया रजादिविपुद्गलात्मभिव सारताप्रतिपादनाय रजाना नित्याद्युक्त त
 ए रजाना भिवेत्यादि व्यात्येय अन्वत्याहु रौवारिकाद्यपि ते पृथीताः सुक्तो वैज्ञियतया परिचमन्तीति यावत्स्वरका दिददृश्य-वहाराक वेकलि
 यावं लोहियक्शावं मसारायक्षावं ईषकक्षावं पुसयाव सोपंधियाव ओतित्साव अकावं अयखाव रयखाव ज्ञापहवावं अंजबपुसमाव फलित्वावं
 ति किमतसाह ॥ अहावाभरेति ॥ यथा सावरा नखारान् पुद्गलान् परिष्ठातपति वक्त्रनिसर्गपृथीतान् यथोक्त प्रजापनाटीकायां-यथा स्थूलान्
 वैज्ञियशरीरनामकस्मिन्पुद्गलान् प्राक्क्षान् ज्ञायतीति त स्वमुद्गततद्दसमर्चनायं अनाजोमिक्त त्रिजियशरीरकमनिर्करव भाभित्येति ॥ यहाधुमुमेति ॥
 यथा कुल्लान् सारान् ॥ परिष्ठाहयति ॥ यथोक्ते वक्त्रनिसर्गपृथीतान् सामस्त्य नादत्तइत्यर्थः ॥ दोषंपिति ॥ द्वितीयमपिवा र समुदात करोति

योगले परिसाठिइ परिसाठिइसा अहासुक्तमे योगले परियाइयइ परियाइयइसा दोषपि येठिच्चियसमुग्वा
 पुण समीहणइ, पन्नूण गीयमा ! चमरे अ्यसुरिंदे अ्यसुराया केवलकप्य जयूहोयधीव अह्योहि अ्यसुरकुमा

बाहुपइह शरीरवमाच योषो लौवपदेम कर्मपुइवसमूह तिषा विचिष प्रकारना पुइसग्यै ते देखावले-तेकिम रव कौतनादिक इही यद्यपि रजा
 दिव यद्व योदारिक ह्ये एने वैज्ञिय समुदाते तो वैज्ञियव गइवायुवे, तथापिरजना पुइ सकक्षा, तेइमोपरै सारपयो देकाडधाने रयखावं इसी क
 क्षो ते रजनीपरे इषा व्याख्यान करवा एनेरा एम कथै-श्रीदारिकपचे ते यहा हुता वैज्ञियपचे परिचमे। यहावावरीपोवलेपरिकाडर २ ता। यहा
 बाधर निष्कार यइह पाठे दंड निरगयहा ते पाठोने। यहाअधुमीपोवलेपरियाइयइ २ ता। यहा सूअसार पुइसपयै इव निसर्ग यहा प्रति समक
 पयेपयै यदोने। हावपिठेठमिबधमरवाएवंसमाहचर। एषो बीजोबार पचि वैज्ञियसमुदात करै वाडिअरूप गोपजायने करिवा यवे। एमच गोविमा

चिन्तितप्रतिमायाश्चै सताय ॥ पनुति ॥ समर्थ ॥ केवसकम्पति ॥ केवल परिपूष कल्पत इति कल्प्यः श्रकापकरखसामर्थापित सतः कामपार
 यः अथवा ; केवलरूप्यः कयमभानमदुग् परिपूषतामापमर्थात् सम्पूषपर्यायोक्ता अवसक्तस्यकदृष्टति ० साइकमित्यादय ॥ श्रकाया प्रत्यक्षप्यासि
 प्रशान्तयोक्ता ॥ अनुसरंश्चन्ति ॥ अथापरच इदं सामध्यातिसुवर्चनं ॥ विसपति ॥ गोचरो वैक्रियकरबगच्छेः अर्थं च साकरकयुक्त्रोपि स्यादि
 रोहि देवैर्हि देवीहिय श्राइण वितिकिण उवत्यरु सयन फुरु श्ररगाठावगाठ करेत्तए । श्रुतुत्तरचण गो

यमा ! पनूण चमरे श्रुतिरदे श्रुतराया तिरियमसखेज्जे दीवसमुद्धे यन्नेहि श्रुतरकुमारेहि देवैर्हि देवीहि
 य श्राइणो यितिकिणो उवत्यरु सयने फुने श्ररगाठावगाठे करेत्तए एसण गीयमा ! चमरस्स श्रुतिरदरस

चमरे चमरिदे चमुरराया । समच च वाक्कामजारे जेगोतम । चमर चमरेद्र चसरत्ताया । केवकचयव्ज्जरोवोवववच्चिं चसरकुमारेहिदेवेहि देवीहिय ।
 जेगण परिपूष च्चोये ते च्चपपाताना चावकरवा समर्चोपेत एतने च्चुरीय परिपूष चापकेरुपे करी भरे एपचि चमरेद्र विकुववा श्रतिलो विपयच्च
 चर्वा चमुरकमार देव देवोयेकती । चारचचितिकिच । च्चाम चियेकरी च्चाम । उवत्यरु सखेज्जे । कोइयेकरी च्चच्छादित परस्पर सवरा प्रगट ।
 चरगाठा चनाठकरेत्तए । परस्परें सखियचैरत्ता तथा च्चयवयने रत्ताकरे । चतुत्तरं च्च गीयमा । । अथवा च्चो पनेरायचि जेयोतम । श्रतिलो विय
 य च्चैवे — एभूचमरे चमरिदे चमरराया । समच च चाम्मानजारे चमर चमरद्र चसरत्ताया । तिरियमसखेज्जेदीवसमुद्धेवच्चिं । चोळा च्चयव्यात
 शीय चमद्र ते चर्वा । चमुरकमारेहिं देवहिय देवीहिय । चमरकमारना देव तथा देवीकाकपकरो च्चुदीपनो परे भरे । चारचचितिकिचने । च्चोवीर्चे च्च
 स चियेकती च्चाम । उवत्यरु सखेज्जे फुने । कोइये च्चच्छादित परस्पर सवरा प्रगट । चरगाठावगाठकरेत्तए । परस्परें सखियचै रत्ता तथा च्चयवयने
 रत्ताकरे । चमन् गावसा च्चमरय च्चमुरिदम च्चमुरत्तो । एव गीतम चमरनी च्चमुरेत्तनो च्चमुरकुमार राजानो । च्चमेवाकचेचिसणभिसयमेत्तेचुइए । एव
 चा एताइयरुप विपय चाचर वैकिच करचयति ए करच समच चिचुवे, तेमाटे च्चपेदे — ए विचयमाच च्चत्ता पिर च्चियाम्मच च्चुए च्चत्तो तेवीच च्चवे

असुररक्षो अयमेयाकृत्रे यिसए यिसयमेहे बुद्धए । णोचेवण संपत्तीए यिकुच्चिसुवा यिकुच्चित्वा यिकुच्चिस्स
 तिवा । जङ्घणं जन्ते । चमरे अस्सुरिंदे अस्सुररायाए महिहिए जाव एवइयवण पत्तु यिकुच्चिसए । चमरस्स
 ण जन्ते ! अस्सुरिदस्स अस्सुररक्षो सामाणियदेवा केमहिहिया जाव केवइयवणं पत्तु यिकुच्चिसए ? गोय
 मा ! चमरस्स अस्सुररक्षो सामाणियदेवा महिहिया जाव महाणुजागा तेण तस्य साण साण ज्ञवणाण

हे—पारिचर्यसप्तान्णविठसिमुक्ता । जहो निवे संयथा समर्थांरं करोने विक्कवथाबोभो । विठवित्तिवा । विठवित्ति संतिवा । विवर्णया
 करल्ले । जारंभोतेचमरे । जा रं वाक्काळकारे, हेभगवत् । चमर । चसुरिंवे चसररावाएमहिठिण । चसुरेण चसररावा एववा महिठिण । जावएवव
 यवव । बावत् एतथा चपत्र रं वाक्काळकारे, । समर्थे विक्कवथा करवाने ता । चमरत्ता हेभगवत् । चसुरिंवेण । चसु
 रेइता । चमररथा । चमररावाता । सामाणियदेवाकेमहिठिण । सामानिक विवा प्रोपयुति विभवादिक्क सव समागळे ते सामानिकदेव केइवा म
 इदिक्क । जावकेइयं चरं पभूविठिण । यावत् जेनसो एव गतिं समर्थांरं विक्कवथा करवाको इतिप्रश्न उत्तर । गावमा चमरत्त चसुरिंवेण चसुर
 रथा । हेनोतम । चमरत्ता चसुरेण चमररावाता । सामाणियदेवामहिठिण । इत्थं सरोखा ते सामानिकदेव महर्णिकळे । जावमहाउभागा । च
 त्त् माटा माणनाप्रबोळे । तेवत्त साचसांधवथाव । ते सामानिकदेव तिहां पाता पाताना घर । साचसांधवसामाणियाच । पाप आपवां सामा
 निकदेव । सार्वभाषण्यमहिठोष । पाप आपवो अयमर्णो पइयेवो इत्यादिक्क । जावदिक्कत्ता भोगभागात्त भजनावादिहरंति महिठिण । याव
 त् देवमवथो भागविजायाव व भाग ते भागवतावका विचरेण एवता महर्णिकळे । जारएवइयवण्ययुविकुच्चिसए । यावत् एतको चपुन च वाक्काळका
 रे, विचर्चना करवाने समवठी । सेवकाचामएणुचंसुवावेइत्येचंइत्येचंइत्येचंइत्याचक्खवानामोअरणासनामिया । ते यथा इटतिं जिम बुबाम तक्कएइय
 वास पोडित्तवको बुवतो खोने हावाचू हाचे युंसे मोचामादि चतरारहित प्रामुखीकरो पक्कवा च्चको नामि चरेवरीं निविठभोइो वको विचये वि

माण माणं सामाण्याण साण साण श्रुगमाहिंसीण जाव विस्वाहं नोगनोगाइ नुजमाणा विहरंति, एवम
 हिंदीया जाय एयडयचण पत्तु त्रिकुष्टिस्रए । सेजहानामए जुवइजुत्राणे हत्येण हटये गेरंहजा, चक्रस्वया
 नानी श्रया उत्तासिया एथामेय गोयमा ! चमरस्सत्रि श्रुसरिदस्स श्रुसुरखी एगमेगे सामाणिए देवे
 वेउत्तिय समुघाएण समोहणइ २ जाय दोच्चपि वेउत्तियसमुघाएण समोहणइ पत्तुण गोयमा ! चमरस्स
 श्रुसरिदस्स श्रुसुरखी एगमेगे सामाणिएकंवलकप्य जयूदीय २ वल्लहि श्रुसुरकुमारिहि देवेहििय देवीहििय श्या
 डण थित्तिकिय उवत्यळं सथळ श्रुरगाढात्रगाठ करेसए ! श्रुसुरचण गोयमा ! पत्तु चमरस्स श्रुसुरिद
 स्स श्रुसुरखी एगमेगे सामाणियदंवे तिरियमसखेजे दीवसमुद्वे यल्लहिं श्रुसुरकुमारिहि देवेहि देवीहििय

पविनर्गं पन्थाव निशाखाइ । एवामव गावमा । दवे इटाते वेगोवम । पमएकवि पमुरिवस्य पमएरणा । पमरेद्रना पवि पमुरेद्रना पवि पमुर
 चमार राजाना । एगमेगेमामा विवदेवे । एकेका सामानिक एवदेव । वेचविससमुघाएवसमाइवइ । वैक्विज वरवालेकाके प्रचळ विगोवकरो प्रदिय वा
 इर काठे काळोन । जावकावपिठेठिइयममवाएवसमाइवइ । बावत् वनो कोकोबार पवि वैक्विज समहातवरे वाहितरूप भीपजावाने करवाने पवे
 कटे । पभूं जायमा चमरएक । समचवे हेगावम । पमरेद्रना । पसरिदए पयएरणा । पसरेंद्रना पयएरराजानो । एवमेगेसामा विवदेवे । एकेको सामा
 निव देव । काणकप्यवजूशोव २ वल्लहिं पमुरकुमारिणि । समय्य खूदीय प्रते घेवे पमुरकुमार । वेदेहिबदेवोविच । देवता तथा देवो तेवनापूवकरो । पा
 एवमिन्तिकिय) ज्ञान विमये प्याम । ठवत्यळनचहंपवठ । पाञ्चाहित सवरगा प्रगट । पएगाठवनाहंकरेसए । परएकर सद्येवे रणा तथा प्रचळपवे रणा
 करे । पदुत्तरएव गायमा (पववा वनो पनेएपवि हेमोतम । यत्तिनोविमयवईवे —पमू चमरएक पमुरिवस्य । समय्य चमरनो पसरेंद्रनो । पमुरएकमा
 एरणा । पसरएकमार राजाना । एवमेगेसामा विवदेवे । एकेको सामानिक देव । तिरियमसखेजेदीवसमुद्वे । भीळा पसववाता होप यवा समुद्र । यव

स्वतन्त्रात् ॥ विसयमेतेति ॥ विषयएव विषयमात्र क्रियाशून्य ॥ पुरंदरिति ॥ उत्तर मेतदेवाह ॥ सपत्नीयति ॥ पत्नी त्वापसपादनैग ॥ विकुक्षिसुवा ॥

स्थाङ्गो वित्तिकिण्ठो उवत्यङ्गो सयङ्गो फुले श्रृगगाढायगाढे करेत्तए एसण गीयमा ! चमरस्स श्रृसुरिटस्स श्रृ
सुररखो एगमेगस्स सामाणियस्स देवस्स श्रृयमेयारुवे विसए विसयमेत्ते बुइए , णोचेवण सपत्तीए विकु
क्षिसुया विकुक्षितिया विकुक्षिस्सतिथा । जहण ङ्गते ! चमरस्स श्रृसुरिवस्स श्रृसुररखो सामाणियवेवाए
महिहीया जाव एवइयचण पनु विकुक्षिप्तए । चमरस्सण ङ्गते ! श्रृसुरिटस्स श्रृसुररखो तावत्तीसया देवा
केमहिहीया यत्तीसया जहा सामाणिया तथा नेयत्ता । लोपपाला तहेव , नवर , सखेजा दीवसमुद्दा ज्ञा

वि चसुदकुमारेण । वरो चसुदकुमारना । इवद्विज देवाण्यि आइसवित्तिकिण्ठकत्तव । देवतवा र्को तेइने रूयेकरो व्यास विमेयेयास आच्छादित ।
संके यते । सञ्चरित प्रयट । परत्ताठावगाढेकरेत्तए । पररारे संज्ञवे रत्ता तथा प्रच्छवपवे रत्ताकरे । एसवगीतमा । एव हेगौतम ! चमरस्स चसुरिट्ठ
चमरना चसुरेद्रना । चमररत्ता । चसुरेत्तमारराजानो । एयमेगच्छेभमाणियवेवत्थ । एत्थेक सामानिकदेवतो । चयमेवाट्टवेविसए । एत्थवो एत्थवेरप वि
पयवत्था पवि । विपयमेत्तेपुरए । विपयमात्र चत्थोत्ते पवि । चोचेवसपत्तीए विकुक्षिसुवा । नत्तो न्निये सपत्तीकरोने पेवे क्षिपत्तो विकुक्षिं वि
क्षित्तिया । विकुक्षे नत्तो । विकुक्षिरमत्तिया । विकुक्षे पवि नत्तो । जइत्थभतेचमरस्सपसरिट्ठस्स । ओ च वात्तासंकारे, हेमगवन् ! चमरना चसु
रत्तना । चमररत्ता । चसर रावाना । सामाणियदेवाएसिचिच्छिठिया । सामानिकदेव एत्थवा महर्हिच्छे ! जावएवइयचणंपभूवित्तियिप्तएचसरस्सकभते ।
यावत् णत्तो चयम च वात्तासंकारे, विकुक्षवा चरवाने ममवत्ते तो चमरना चं चाम्मासञ्कारे हेमगवन् ! चसुरिट्ठस्स चसररत्तो । चसुरेद्रना चसरत्तुमा
रराजाना । तावत्तोसवादेवा केमहिच्छिठिया । चायणियकदेव मत्तोचरदेव केत्थवा एक महर्हिच्छे क्षामोवत्ते । तावत्तीसया जहासामाणिया तथाकेत्तथा ।
चावर्णियक देवतो महर्हिच्छे तथा तथा विकुक्षवा ज्जिम सामानिकदेव चत्था तिम जापया । सीयपात्तातहेव । काक्कपात्त पवि तिमहीय चत्थवा । एत्थर

विक्रवितत्रा न्याः विक्रवते वा विक्रविष्यतिवाः विक्रवं इत्यपं चातु सामयिकोसि विक्रवंचे स्यादिययोगवक्षनाविति, नवरंघसेज्जावीचसमुद्घ

णियथा, यद्गहिं अस्वरकुमारोहि २ अ्याइसे जाय विडव्हिस्सतित्रा । जइण जने ! धमरस्स अस्सुरिदस्स
अस्सरखो लोगपाला देया ए महिहुीए जाव एयइयंचण पन्नू विकुखित्तए धमरस्सण अस्सुरिदस्स अस्सर
खो अग्गमहिसीत्त देवीत्त केमहिहुियात्त जाव केयइयं चण पन्नू विडविस्सए ? गोयमा ! धमरस्सण अस्सुरि
दस्स २ महिहुियात्त जाय महणुत्तागात्त तात्तण तत्यसाण साण जवणाण साण जहा लोगपालाण अस्परिसेस
ण साण साण महस्सरियाण साणं साण परिसाण जाय महिहुियात्त अस्स जहा लोगपालाण अस्परिसेस

सबज्जादोवसमहाभियया । एतत्ताविसेव हाकपाबादिब देव सामानिकदेवो बोणारिहितत्ते तेमाटे विक्रवंचा सबजातादोप समुद्रतो कइवो । ब
इदिपसुरकुमारोदि २ । बर्वा असुरकुमारना देव तथा देवो तेइनेयेकरी । धारणेवावविठविससविविजएधमतेधमएख । ध्याम बावत् धागामिकासे
विक्रवबाबले नरो एसव कइवो, जो च बाळाकबारे हेमनवत् । धमरना । असुरिदस्स असुररखो । असुरेदना असुरराजाना । लोगपालादेवा । जो
कपालदेव । एमविष्ठीवा । एइवा महिबबे । बाएएएवंपरमवित्तित्तए । बावत् एतखी समर्वादे विज्जुवचा करवानो केइने । धमरखचं प
त्तदिदस्स असुररखो । धमरेअ असुरेअ पररराजानी । एवमविसीधारेवीथी । जे पच महिबो देवीपावे । जेयविष्ठीवाथा । ते केइवो एख स
ईबे । धावकेयवचपभूविखित्तए । बावत् ते देवीथीतो केइवो एख विज्जुवचा करवानो समर्वादे । मायभा धमरखच । देगीतम । धमरनी
पसदिदस्स धमुरएवा एवमविसीथा । धसरेदने असुरराजानो असुररखो देवो । महिठोथो । महाकठित्त । ज्ञायमहाअभागाथो । यावत्
माटोपव्ववत्तीहे । तापोवत्तज्जघाच २ मवबाचं । ते अणु महियोथा तिन्ना पोतापाताना भवन कइवा, धर । सारंभाचनामविबसाइखोच । पोता
पाताना धामानिकदेव सहस्र । हाकपाचमहात्तित्वाच साबसाअपरिसाच । आयथायथो महात्तरिकादेवीथा मियस्सानीय धायथायथो पटिबदाथो

ति ॥ लोकपालादीनां सामानिकेष्वो ह्यतद्विद्वत्त्वेना ह्यतस्त्वा द्वैकियकरकृत्येरिति ॥ अपुत्रवागरखति ॥ अपुष्टे सति प्रतिपादन ॥ वहरोय

संवन्तरे ! सि, जगव दोस्त्रे गोयमे समण जगव महावीर वद मसहइ नमसहइ जेणव तच्चे गोयमे ! वायुनू
 इं स्थणगारे तेणेव उवागच्छइ उवागच्छइसा तच्च गोयम वायुनूइ स्थणगार एव वयासी, एवखलु गोय
 मा ! वमरे स्थुरिदे स्थुरराया एमहिहीए तंचेव एव सच्च अपुठ वागरण नेयइ, स्थपरिसेस जाव स्थ
 न्नामहिशीण वसइया सम्मसा । सपुण से तच्चेगोयमे वायुनूइंस्थणगारे दोच्चस्स गोयमस्स स्थग्गिज्जयस्स

ते सहितत्वे । आरएमहिहीवाया । यावत् एवमो महश्चिकवे एवव कहवा । एवजशायापायाचं अपरिसेसं सेवभते २ ति । दोषो सव खिम छाक
 पाठनो परे कहवा, एतत्ते संवताता होपसमइ विबुववाकरवाया विवयमाचके पवि विवही वावत् करखे नही एतत्ताखये कहवा, तइति हेमयवत् ।
 एव वसु ते सत्वहे इमवही । भयवहावे नायमे समवमयवमहावीर र्वइइमंसइ २ ता । भनवत भौतम वीजा मवधर गौतम गोबीब पक्किमसूतनामे
 ते समव मयवत श्रीमहावीरआमीमत वदि नमस्कार करे वरीने नमस्कारवरीने । जेवेवतवे नाठमे । जिहा बीजा मवधर गौतमयापोब । वाडुभू
 तीपवधारे । वाडुभूतीनामा साधुहे । तेवेवठवामच्छर २ ता । तिहा पावे तिहा पावीने । तवगायम । बीजा मवधर गौतम गोबीय । वाडुभूतो
 पवधारं एवववाची । वाडुभूतीनाम पवधारथाधुमत्ते इम कहताइया । एवंखु सुयीया । इम निव हेगौतम । वमरे पसुदिं पसुरराया एमहिचुठो
 ए । वमरे पसुदिं पसुरराया वइवा महश्चिकवे । तचेवएवसत्त । ते निवे इम सव पूठिंछां प्रधिचार । अपुठवागरखेयत्त । विना पूष्ठा कसो, ते जां
 ववा । अपरिसेस । एतत्ते समहीये । आरपयमश्चिरीचरत्तवसाधवता । यावत् पयुमश्चियौनो वलवता वही तांनेगे सव संवत्त कहवा । तएवंतत्ते ।
 तिवादे ते बीजे मवधरे । वाबमे । गौतम गापोब । वाडुभूतीपवधारे । वाडुभूतनामे पवधारसाध । दोषच्छमावमस । बीजा मवधरने गौतम गोबीय
 ने । पक्किमसूतना च । पक्किभूतनामे वाधुने । एवमाइत्तमाचख माधमाचख पवधेमाचख । इम सामाच्यवो कहताने विवेवही कहताने हेतव

श्रुणुगारस्स एव माइरकमाणस्स त्रासमाणस्स पयुवेमाणस्स एयमठ नोसइहइ नोपत्तियइ
 नोरीयइ , एयमठ श्रुसइहमाणे श्रुपत्तियमाणे उठाए उठेइ उठेइत्ता जेण्य समणेत्तगव महा
 धीरे तेणेय जाव पजुवासमाणे एवं धयासी , एवस्सलु भत्ते ! मम दोस्से गोयमे श्रुग्गिज्जूई श्रुणुगारे एव
 माइरकइ त्रासइ पयुयइ पयुयइ पयुयइ पयुयइ पयुयइ जाव महाणुत्ता एवस्सलु गोयमा ! चमरे ३ ए महिइहीए जाव महाणुत्तागे ,
 सेण तत्य चोहीसाए त्तयणवाससय तत्थेय सइ श्रुपरिसेस त्राणियइ जाव श्रुग्गामहिसीट वत्तइया सम्म

रो कहताने । पूर्वमावका । भेदेकरी कहताने । एसमठे वासइइइ । एइ अग्नेविपे सइइइइ । प्रतीति मकरे । चारीएइ । इवि मव
 रे । एयमठपसइइइमाणे । एइ पयपते पसइइइइ काटाककी । अयत्तवमावे पराएमावे उठाए उठाए र ता । अप्रतीति पावतोवकी परइवि पामतोव
 का उठे उमावाय उमावने । जेवेवसमवेभसवमहावीरे । जिहां यमव भसवत योमहावीरस्सामोवे । तेषेवजावपळुयासमावे । तिहां पावीनि यावत्
 सेवा करता क्का । एवं वयामो एववत्तुमते । इम कहतो क्को इम निवे इमगवन् । ममटावेगोवसे । मुम्भने बोले गवधर गीतमयोवीव । अग्निभूतोप
 वगारे एवमाइरकइ । अग्निभूतानि सापु ते इम सामान्यबो क्के । भासेइ पखवेइ पवूरेइ । वियेपबो क्के हेठुकी क्के भेदेकरी क्के । एवंअसुगोयमा
 वमरे अमरिदे असुररावा एमहिइहीए । इम निवे जेगीतम । वमर असुरेद्र असुरराजाणइवो मइइइइ । कावमहाइइभाए । यावत् माटो भागवत
 हे । सेवतत्तत्तत्तोसाए भववावासमसइइयाव । तेइ तिहां वीवीसखाइ भवनकक्का इत्थादि । तवेवसवंपपरिसेसमापिबळ । ते निवे सव एतवे स
 पूव पधिक्कार कावकी । कावअममहिंसोपीवत्तववासअत्ता । यावत् अगुमहिवीनी वत्तवत्ता पूववई एतत्तावगे क्कवा । सेकइमेवभतिएव । तेक्किम जेम
 सवन् । एवत्तन इमहीव । गीयमादि समवेमसव महावीरे । यीतमादि अमव भगवत योमहावीरस्सामो । तत्तगोयम । बोळा भोतमपते । वाडुमत्तिप
 वगार । वाडुभूतिनामा सापुपते । एवंववाकी । इम कहताइइइ । एवं गोवमा । जे एवं वाक्खामंकारि, जेगीतम । तवदोवेगावमे । तुम्भने वीत्रो भोतम

विदेति ० दशविधास्वामुक्तुमारोप्यः सखागा विद्विष्टं रोषत दीपनं येना मक्ति ते वैरोचना श्रीदीप्यासुरा सेपु मध्ये इन्द्र परमेष्ठरो वैरोचने
स्था । सेकहमेय जंते ! एव ? गीयमादि समणेन्नगव महावीरे तच्च गीयम वाउन्नूहं स्थणगार एववयासी ,

जलं गीयमा ! तवदीचे गीयमे स्थगिन्नूहं स्थणगारे एवमाइस्कइ ४ । एवखलु गीयमा ! चमरे ३ महि
हिए सोचेय सख जाव स्थग्गमहिसीठ । सच्चैण एसमठे , स्थहापि ण गीयमा ! एवमाइस्कामि ४ । एवख
लु गीयमा ! चमरे ३ महिहूए सोचेय चित्तिं गमो ज्ञाणियस्सो । जाव स्थग्गमहिसीठं सच्चैणमेसस्यठे से
यं जंतेजते ! सि । तच्चै गीयमे वायुन्नूहंस्थणगारे समणन्नगव वदइ वदइत्ता जेपेय दीचेगीयमे स्थगिन्नूती
स्थणगारे तेणेन उयागच्छइत्ता दीच्च गीयम स्थगिन्नूहं स्थणगार वदइ नमसइत्ता नमसइत्ता एय

गापोय । पविभूएणगारे । पविभूणामा साधु । एवमाइस्कइ । इम खइ सामाचर्यो । भासेइ पखवेइ । वियेववी हेतुवरो । पदुवेइ एवखलु गोवमा ।
इम निचे हेगोतम । चमरेएससिद्धीए ३ । चमर पखवो मइसिंखवे । तखेवसज्जावपयमइसीया । तिमख निचे सव थावत् पममइरियोओ यत्तथत्ता
तागने कइवा । मयंएममठे । मत्थू एपव । पइपिइवं गायमा एवमाइस्कामि ४ । थ पचि थपुन च वात्तासकारे, हेमोतम । इमखइ सामाचर्यो विये
पवो हेतुवरो भदेवरो । एवंउत्तु गोपमा चमरे ३ एससिद्धीए । इम निचे हेगोतम ! चमर थसुरेत्त पसुरराणा एइवो मइसिंखवे । सोचेयवोओगमो
भाविइय्या । तेहीच निचे बीओवार पचि पात्तावा सर्वं कइवो । जावपयमइसीपी । थावत् थगुमइरियोओ कत्तथत्ता ताखने कइवा । सखेवंएससठे ।
मत्थू च वात्तासकारे एपव । सेवभंते २ ति । तइत्ति हेमगवत् ! ठंकेकसु तेसर्वं सत्तवे । तत्तगायमे । बीजागोतम । वायुभूतोअपगारे । वायुभूतिगामे
साथ पमचभगवंसघाओरं । तमच भगवत श्रीमइवीर सामीपेते । वदइ २ ता । वदि बहीने । जेवेवदीचेगीयमे । जिहा वीओ गबधर गोतम गावना
थवो । पविभूतोव रगारे । पविभूत नामे साधु । तेवेवठवायस्यइ २ ता । तिहां प्राये तिहां प्रावीने । सासगायम । बीजागवधर गोतम गाथोव प्रते ।

मठ सम्म धिणपुण जुज्झो जुज्झो खामिइ । तएण से तस्से गोयमे थायुज्झती छ्यणगारे दोस्सेण गोयमेण श्य
 गिगञ्जूडणा छ्यणगारेण सद्धि जेणव समणे जगव महावीरे जाव पङ्गायासमाणे एव थायासी, जइण जते !
 चमरे श्यसुरिदे श्यसुरराया एमहिहिण्णु जाव एवइयचण पन्नू यिकुच्चिप्तए । यलीण जते ! थइरोयणिदे थइ
 रोयणराया केमहिहिणीए जाव केवइयधर्णं पन्नू यिकुच्चिप्तए ? गोयमा ! यलीण जते ! थइरोयणिदे थइरो
 यणराया महिहिणीए जहा थमरस्स तहा थलिस्सवि णेयइ , णथर , साइरेग केवलकप्प जथुद्धीय जाणिय

पम्मि ी पबगार । पम्मिभूतनामे साधुमते । थइरे नमस्कारकरे । एवमइसथाविषएव सुब्बा २ खामिइ । एव एव सुपताजे पसइइथा
 थोथी तेइपयें पखाजने भक्षेपकारे विवरण थये विनये करो वारवार जमावे । तएचसेतथे मोखमे । तिवारे ते थोथो मचपर मौतम गोपनीयथो ।
 थडुधुतीनामा साधुमते । दोबेबं योयमेब । थोथो मचपर मौतम मोपनीयथो । पम्मिभूतोथामपचयारेबं सधि । पम्मिसूतनामा साधु ते सघाते । केवे
 पममभेभयवमहावीरे । थिडां थमच मनवंत थोमहावेरसाथीबे तिडां थाथी । जावपज्जुवासमावे । थावत् सेबा करतायथो । एववथाथी । इम थ
 है । जइरंभतेपमरे । थो थ वाम्मासुत्तारे हेभगवन् । थमर थसुरेदे पसरराया एमहिहिणीए । थमर थसुरेद्र थसुरराया एइथो महर्षिकवे । जावएवइयचणं
 पभूविकुच्चिप्तए । थावत् एइथो थपुन थ वाम्मासुत्तारे, समर्षीदेवे विकुर्बुबा करवाथो जेइनेविवे ता । थथोचमंतिवइरोयिपदेवइरोयचराया । थथो थ
 थाव्मासुत्तारे, हेमगवन् ! ठविषदिथिने थिवे जपना थे पसरकमार तेइइको विग्रिड मसोरोपन कथोवे दोसिडे जेइथो ते वेरोचन उत्तरदिथिनेविवे
 जपना देवता तेइ इत्थ कथीये परमेस्वर ते वेरापनेत्थ तथा वेराचनराया दोसिवंत ते । केमहिहिणीए जावकेवइयचणंपम्मिकुच्चिप्तए । जेइथा एव म
 इइइकेवे थावत् जेइथो ण्ठ समर्षीदेवे थिडांपथाकरवाथो एइनेविवे इविमग्र उत्तर । मोयमा थथोचवरावविवेवइरोयचराया । हेगोतम । थथो थं
 थाव्मासुत्तारे वेरापनेत्थ वेराचनराया । जेसजहावमरन्थ । थोथ थिम थमरको पधिकार कथी । थथावशिद्धविसेयथ । थिम थसिथो पवि कइथो ।

छ, सेस तचेय णिरयसेस णेयछ, णवर, णाणत्तं जाणियह, जवणेहि सामाणिएहि सेव जतेजते ! सि
 त्ते गोयमे धापुजूती जाव विहरइ, तएण से दोच्चे गोयमे छग्गिज्जेई स्यण० समणं जगव थवइ वदइत्ता
 एव थयासी, जइण जते ! थलीवइइरोयणिदे वइरोयणराया एमहिंहीए पजू जाव विउच्चिसए । धरणेण
 जते ! नागकुमारराया केमहिंहीए जाव केवइय घण पजू विउच्चिसए ? गोयमा ! महिंही
 ए जाव सेण तत्य थोयाळीसाए जयणथाससयसहस्साण त्तरह सामाणियसाहस्सीण तावप्पीसाए तावप्पीस

थवरसातिरेमेवसकअशूरोर्ममाचिबब्बं । एतत्तोविसेव विक्खुबाने काई एव थपिको अदुबोप देव पने देवीने रुयेकरी भरे एतत्तो यत्तिहं । सेसतचेव
 बिरसेमचेतब्बं । बोओ तिमज निचे कइवी वमरओपरे । थवरंथापत्तंकाचिबब्बं भवचेहिंसासाचिदेहि । एतत्तो विसेवभेद कायवी एक्केने बोसथास भव
 न कइवा पने साठसइल्ल यानानिबदेव कइवा एविसेय कइवी । सेवभते २ ति । तइत्ति हेमववन् । तुल्लेकएण ते सबसख्खे थव्ववान्नी इमनही । त
 वेमावनेसावुभूतो जावविहर । बोओ मथवर नोतम गोपनीयवो वावुभूत थवरार व्वाओ प्रते वादीने यावत् विवरे । तएवसिरोवेगोवमे । तिवारे बो
 ओ यववर नोतम गाथोव । थक्खिभूती थवरारि । थक्खिभूतनासे साधु । समवमयमवावीर । समथ भगवत नोमवावीरस्सामो प्रते । वहरथमथर २
 णा । शदि नमस्कारवरे वठजाकरोने नमस्कारवरोने । एववकाथो । इमवक्खे । वरंभतेवओवहरारविदे । ओथ वाक्कासंकारे, हेमववन् ! थलो वेरोपने
 थ । वहरायवररावा । वहतोथन रावा । एमहिंछुओय । एक्को मइहिंक्खे । एवापमुवावविउच्चिसए । एक्को समववै थापत् विक्खुववा वरवाने तो । थ
 रवेवभंतेनागकुमारदि । थरथ वं वाक्कासीकारे, हेमववन् । नागकुमारदि । नागकुमारराया । नागकुमार राजा । केमहिंछुओय । नेक्को मइहिंक्खे ।
 जाववेइयवर्षपुक्खिबिणए । यावत् केतत्तो एक्क समवर्षिंहे विक्खुववा वरवानो एक्केनिये इतिमय उत्तर । गोयमा मइहिंछुओय । जेगोतम । एक्को मइ
 हिंक्खे । जावसेवतत्त । यावत् तेइ तिहो । वठवाओसाएभवावाससवसइक्खाव । थवाओसवाय ३४० ०० भवन् वणा । वरंभतामाचिबसाइक्को

प्रः ॥ नाहराजकल्पमप्यति ॥ श्रीदीप्येन्द्रस्वामि भक्ते विष्णि

गाण चउएह लोगपालाणं ठएह श्रुग
एह श्रुगीयाहिहण चउवीसाए श्राय
द्विसए । नं जहानामए जुयइजुयाणे,
ग्रह्नाहि नागकुमारीहि जाय विउहि
णमररस, णत्रर, सखेजे दीयसम्

प हककन सामाभिकदेव । तावतोषाए तावतो
ब । ह पगमदियो ते पापवे परिवारे सचित
नात पनोबना पामो एकेबो दिमै ख ह सहा
पनेमिचजात्रविहरएरएरयंरपम्बिषरिउर
बांरहे विहवना करबानो । सेअइनाम
टांत पृठिनो परे कइया साउत् समवा
गिरवतिवा । याउत् पोवा कल्याता
माटे पनम्वातासोप समुद्रुओ यणि
पपमदियो एरव त्रिब वमले

। ॥ परकप्रकरकथिव श्रुतामदादिमहापो

साण सप्तएह श्रुणियाण सप्त
विहरइ, एवइयचण पन्नू थिउ
जात्र तिरिय सखेजे दीयसमुवे
गल श्रुगमहिसीत्रय तहेय जहा
गारा धाणमतरजोइसियात्रि, णवरं

बं । बार काकपास । हएहपममहिसीव सपरिवारा
। वाच । सात पनोक कटक । सतएरपबिसादिबईषं ।
। पावररकदेवमाइसीब । वउवीस सउरक धामएचकदेव ।
सामिपबो वावत् भोगवतोबको विचरे पने एतको सम
। उवा इहति उवतो उवाग पुसव इबिकरी परै इलादि वेह
दे । वावतिरियसंखेजेदीवसमुवे बइधिनगकुमारीधिं वावविउ
वावत् विकुववाकरी मरे एइवी यत्तिवे पणि पल्लरिंठक परा
। पोवतसेबकावचमएछ । सामानिकदेव वयनियकदेव लोकापास
। उअदीवसमुवेभाविबव । एतवा विउेप सबने सख्याता सोप समुद्र

पानानुक्रमपत्तिप्रकारका स्पष्टीयति, तेषु च इन्द्रनामा ज्येष्ठतयापुनरुक्तो वाच्यानि-चमरे । परबे २ तद्वे बुदेव ३ इरिक्त ४ इरिक्त ४ चाग्यिषीष्टेय ५ ।
 पुषे ६ नसकतेविय ७ अग्निय ८ विसभेय ९ पोसेय १० ॥ १ ॥ ॥ एते इण्डिमिवायेन्द्रा इतरेतु-बसि । नूयाबदे २ वे बुदासि ३ इरिक्त्वे ४ अग्नि
 दवसेया सामानिकालरसद्वुषेव-इतसडीसडीसु कवसइस्साठअसुरकळाळ । सामाक्षिपाठए चठगुबाधायरकळाठ ॥ १ ॥ अयमद्विष्यसु प्र
 त्येवं चरजादीना पद् सूत्रामितापसु परकसूत्रवत्कार्यः ॥ वाचमतरवोइवियाविति ५ व्यन्तरेन्नापपि परबेन्त्रवत्सपरिवारा वाच्या एतेपुच
 प्रतिनिधायं वचिबोमरमदेन ही द्वा वित्री स्यातां तद्यथा-कालेयमहाकाले । सुकवपठिक्त्वं २ पुकमहेय । अमरवइमाक्षिन्ने प्रीमेयतइमहाज्ञी
 म ॥ १ ॥ क्षिन्नेरिक्त्विसेखनु सपु्रिसेवेवतइमहापुरिसे । अइकायमहाकाय ० नीयरइवेवगीयक्त्वे ८ ५ २ ५ एतयो ज्योतिष्काबाच त्रायक्षिका
 वाहिणिसे सहे स्थगिगजूइ पुच्छइ, उत्तरिसे सहे वायुनूई पुच्छइ, जतसि ! जगव गीयमे दोडे स्थगिगजू

नो विबुर्बानो यत्किञ्चनो । एववाचवनिबकमार । इम यावत् सानितकुमार ताई कइवा । वाचमतरवोइसयायि । वाचमतर ज्योतिषो पचि कइ
 वा । चरवादिचिसेअपविभूरे उत्तरिसेवेवाहुभूइपुच्छर । एतथा विसेय ए सवनेविने इचिचट्टिमिना इन्द्र पने सूई ए पक्षिभूति पूले, उत्तरविशि
 ना इन्द्र पने चन्द्रमा ए सर्वे बाहुभूति पूब तिर्वा इचिचना इन्द्रना नाम चमर । चरव २ वेखदइ ३ इरिक्त ४ पठिनयिख ५ पूब ६ जसवात् ०
 पमित ८ वेवव ९ घीय । उत्तरदिमिना इन्द्रना नाम बलि । भूतागन्ध २ वेखदाठो ३ इरिक्त्वं ४ पठिनयिख ५ पूब ६ जसवात् ०
 न ८ प्रभेयन ९ महावाय १ २ २ इन्द्रमवनपतीना कळा, एवना अवननोसख्या चठतोवा चठपत्ता इत्यादि, पूर्वोक्त गाबा वेवोवाचो, सामानिक
 चमरेन्ने चठवठि सखल बळोन्नेने साठि सइस चरव पादि चठारे इन्नेने च च सइस एवबो चठगुबा वाचमरपक देववाचवा, पपमद्विषी असुर
 कुमात्ने पांच, चरवादिक्त्वेने च च कइवा, वाचमंतरना इन्द्र सावै, तेइवा नाम काठ । महाकाठ २ सख्य ३ प्रतितपू ४ पूर्वमद्र ५ माचमद्र ६ भीम

नृ ॥ साधरंगकेवलकल्पति ॥ चौबीसोत्सवेन वसे विंशतिहरसम्बिम्बस्वादिति ॥ एवजावयविष्णुमारति ॥ परणप्रकरबन्धिव प्रुतानंवादिमहापो

गाण चउण्ह लोगपालाणं तण्हं अग्गमहिंसीण सपरिवाराण तिरुह् परिसाण सत्तख्ह अणियाण सत्त
रह् अणीयाहिंवरुणं षउवीसाए अ्यापरस्सुदेवसाहस्सीणं अन्तोसिच जाय विहरइ , एवइयचण पन्नू यिउ
खिप्ताए । से जहानामए जुयइजुयाणे जाव पन्नू केवलकप्पं जयुद्धीवदीव जाय तिरिय सखेज्जे दीवसमुद्धे
यत्ताहि नागकुमारीहि जाय विउखिस्ससितिया सामाणियतायतीसलोगपाल अग्गमहिंसीणंय तहेय जहा
चमरस्स , णवर , सखेज्जे दीवसमुद्धे ज्ञाणियह् , एव जाव यणियकुमारा थाणमतरजोइसियायि , णवर

व वसवस सामाभिवदेव । तावतीयाए तावतीसयाचं । तेसोस पावणियकदेव । षउवइसामपासाव । षार कावपाव । वरुणंयत्तमहिंसीण सपरिवारा
व । व यग्गमहिंयो ते पापणे परिवारे सचित । तिरुवपरियाचं । तोव परिवहा । सत्तख्हअचिवाच । सात यनीव वटव । सत्तख्हअचिवाचिचिचं ।
सात यनीवणा जामो एकेसो दिये व व वसस पात्तरच देव इम चारिरे दिये । षउस्यीणाएपायएत्तदेवसाहस्सीच । षउवीस सवस पात्तरचवदेव ।
पणेसिचवावविहरएएवरुणंअचपमूदिउवियए । बीजा पचि यनेव गायकुमार देवमात्तामो स्सामिपचो जावत् भोगवतोवको विचरे यने एतको सम
वांरिरे विकववा करवानो । सेवजानामएसुवरुणंअचिवावपमूजेवसकप्पज्जुवीदीव । ते ववा इटति डुवतो डुवान पुठव षावेकरी यइ इत्तादि वेह
टांत पूठिंयो परे कववा, यावत् यमवहै ते मवाकप विजुंरिं केवकवज्ज अणुसोप प्रतें भरे । जावतिरियसखेखेवीवसमुद्धे षउठिंणागजुमारोधिं वावविउ
निंरुवतिवा । यावत् षोळा सत्ताता हीप समुद्धे ववां नामजुमारदेव तवा देवीगाकप जावत् विकुववाकरी भरे एवकी यत्तिवै पचि यत्तहिंअ पचां
माटे पसंत्ताताशीप समुद्धेनो यत्ति नहो । सामाचिउतावतोसोवपासायत्तमहिंसीपोवतसेववावचमरसु । सामानिकदेव यत्तविग्गकदेव सोकपाव
पचमहिंयो एवव िंमम यमत्ते अचिवारे कत्ता तिम एवन्नू पचि कववा । वरुणंकेज्जदोवसमुद्धेभाचिवाव । एतवा वियेप सवने सत्ताता होय समुद्ध

पान्मनुवनपतीन्द्रमकरबा म्यधेपानि, तेपुत्र इन्द्रनामा म्येतद्रामानुधारतो वाच्यानि-बसरे १ घरबे २ तडवे बुदेव ३ हरिकत ४ अग्निशीघेय ५ ।
 पुसे ६ असक्ततेविय ७ अमिय ८ विसंबेय ९ घोषेय १० ॥ १ ॥ एते षडिणिकायेन्द्रा इतरेतु-वसि १ मूयाबवे २ मे बुदालि ३ हरिस्थरे ४ अग्नि
 मावव ५ वधिठे ६ अस्पन्ने ७ अमिपवाइवे ८ पडंलवे ९ महापोषे १० ॥ एतेपांच नवनसङ्गाः षडतीसा १ षठषष्ठा २ इत्यदि, पूर्वोक्तपाचादुया
 इवसेया, सामानिकात्परवङ्गुणैव-षठसठीसठीसतु षडषडस्थाठअसुरवज्जाबं । सामाक्षियातएय षठगुणाद्यापरव्जाठ ॥ १ ॥ अग्रमथियसु म
 त्येवं परवारीना पद् घूश्रामिसापसु परवडपूषवल्कार्यः ५ वाकमतरेजोइसिपाविति ५ वाकमरेत्राअपि परकेन्द्रवसपरिवारा वाच्या एतेपुत्र
 मतिनिवार्यं वधिबोत्तरजदेन ह्रीं ह्रा वित्री स्याता तपया-कासेयमहाकाले १ सुकवपकिद्रव २ युक्तमधेय । अमरव्यवसाखिजने प्रीमेयतहामहानी
 रे ॥ १ ॥ किबरकिपुरिसेखसु सप्पुरिसेवेतहमहापुरिसे । अहवाममहाकाय ७ वीयरदेवेवपीयकसे ८ ॥ २ ॥ एतया ज्योतिष्कावाच प्रायखिसा

वाहिणिसे सहे श्यम्निजुहू पुच्छइ, उधरिसे सहे वायुजुहू पुच्छइ, जतेसि ! जगव गोयमे वीसे श्यग्निजुहू

नो (बनुंबानो मतिकइबो) । एवंवावइविवमारा । इम बापव् एगितकुमार ताई कइवो । वापमतरोइसवावि । वाजळतर ज्जोविबो यवि कइ
 वा । बरलादिविबेसबेपथिमूर्क कप्तरिसेवेवाहुमूर्डपुच्छइ । एतबो वियेप ए सवनेविये वधिबदियिना इन्द्र अने सूर्ये ए अग्निमूर्ति पूवे, उत्तरदियि
 ना इन्द्र अने यम्नमा ए सब बाहुमूर्ति पूव तिई वधिबना इन्द्रना नाम यमर १ घरब २ वेखदव ३ हरिकत ४ अग्निमयिक ५ पूष ६ असक्तात् ७
 अमित ८ वेनंब ९ घोष १ उत्तरदियिना इन्द्रना नाम वधि १ मृतागन्ध २ वेखदाबो ३ हरिस्थ ४ अग्निममावब ५ वयिष ६ असपम ७ अमितवाइ
 न ८ प्रमंजन ९ महाकाय १ २ ३ इन्द्रमवनपतीना कडा, एवना मवननोसळा षडतीसा षठषष्ठा इत्वाधि पूर्वोक्त गाथा वेबोळाबना, सामानिक
 बमरेअने षठसठि सइस वसोम्नने छाठि सइस बरब थादि यठरे इन्द्रने ख ख सइस एहबो षठगुणा वाकमरेचव देवजायवा, अयसकिपी अतुर
 बुनारने पांच, बरपादिकने ख ख कइवा, वाजळतरना इन्द्र सवे, तेइना नाम काठ १ महाकाठ २ सरुप ३ प्रतिरूप ४ पूषमद्र ५ माबमद्र ६ भोम

सोऽप्यासाव न उतीति ते न वाच्याः सामानिबासु बहुःसङ्ख्यसङ्गा, एतदनुपूर्वावा लरणा अपमरिष्य यतलइति एतेषुब सर्वेषुपि दासिबा
 त्या मित्रा मादित्यंवा भिन्नूतिः पृच्छतिः श्रीहीच्या इन्द्राण्य वापुमूति सात्रप दासिबास्ते प्रादित्यब केवलस्य अम्बुहीप संवृतमित्यादि श्रीही
 व्येषुच बन्नेत्र सातिरेकं अम्बुहीप मित्यादिव वाच्यं, पक्षेदापिकृतवाचनाया मयूचितमपि व्याख्यात त द्वावनाम्नर मुपजीव्येति मावनीपमिति
 तत्र कालेन्द्रयूत्रानिहाय एवं ॥ कालेकंप्रते पिबाइवेपिसायराया केमरिण्डिय ई क्षेत्रइयबकं पञ्चविंशतिय गोपमा । कासेकं मरिण्डिय ई सेब
 तस्य असंकेज्जाच नगरावासइस्साकं चठक सामाक्षियवाइस्सीक सोलसबई आपरकवदेवसाइस्सीकं चठक अममरिषीकं सपरियाराच अके
 खिच बभूवं पिसायाकं देवाकं इवीक्षय आरेककं जाव विहरइ एमरिण्डिय ई एवइयंचच पञ्चविंशतिय प्रावकेवसकप्य अम्बुहीवदीक जालतिरिय
 संकेजेवीक्षचमुदे इत्यादि अकस्य प्रकरे जाव चठकं चठरीक मित्यत्र यावत्करबा विद दृश्य-अठक अममरिषीकं सपरिवाराच चठकई

ई क्षुणगारे समण जगव ववइ नमसइ नमसइसा एवं वयासी, जइण जते ! जोइसिंदे जोइसराया एम
 हिंहीए जाव एवइयंचण पञ्च विकुखिसए । सक्केण जते ! देविदे देवराया केमहिंहीए जाव केवइयचण

० मङ्गलीम ८ क्रिकर २ विंपुबय १ सपुबय ११ मङ्गपुबय १२ पतिकाव १३ मङ्गकाव १४ नीतरति १५ नीतवय १६, ए १६ तेमारे ८ एकात्तरे ९
 दिवना ८ छत्तरना तथा अन्तरीक्षना इन्द्रने तवाभ्यातियोना इन्द्रने प्रावधियक सावपाक मङ्गे तेभवी ते मङ्गका, सामानिक चार सइस चाकर
 चव सोबे सइस सपमरिषी, चार तिहा इक्षिकदियिना इन्द्र अने पाविस एकेवम कथ अम्बुहीप दूयेकरो मरे, छत्तरदियिना इन्द्र अने चन्द्र एसाचि
 च अम्बुहीप इजादि कथना, इहां अचिकार मङ्गो तोही पचि पखाकी ते वाचनाम्नरको कळीबे— इधो भावयू । अंतितिमगबनाबमे दोबेपविभूतोप
 बगारे । हेमनबन् । इहे प्रामेपचे मलकंत नीतम नीलो मचकर पकिनमूत साणु । समच मबई मङ्गवीर इदइ चमसइ । अमच मतवंत योमङ्गवीरला
 मी प्रते बांदी नमस्कार करो । एवबबासी । इम कइ । अरबंभते जोइसिंदे । जो कं वास्कारकचि, हेमनबन् । ज्योतिषोन्द्र । ज्वाइसराया । ज्योतियोना

पन्नू यिकुष्टिसए ? गोयमा ! सक्केण देविदे देवराया महिहीए जात्र महाणुजागे सेण यत्तीसाए वि
 माणायाससयसहस्साणं चउरासीए सामाणियसाहस्सीण जाय षउराहचउरासीण आयररकवेअसाहस्सीण
 अणुणिसिच जाय थिहरइ , एमहिहीए जाय केवइय षण पन्नू यिकुष्टिसए एवं जहेव धमरस्स तहेव ज्ञाणि
 यइ , णयर , दीकेवलकप्पे जयुद्धीविदीवि अयवसेस तचेव एसणं गोयमा ! सक्कस्स देविदस्स देवरयो इ
 मेयाकूवे विसए विसयमेसुं युठए । णोचवण संपत्तीए यिकुष्टिसुवा यिकुष्टिस्सतिवा । जइण

राजा । एमहिइओए । एइवा महिइंअ । जावएवइइंअपमूविक्काविरत्तए । यावत् एतसो एक समवीरिहे त्रिकुवचानो एइजान विदे । सुइएमतेदेविद
 देवराया । गज हेमगवन् । देवेइइ उउआराजा । वेमहिइओए । वेइवा महिइंअ । जावमेवइयंअपमूविकुम्भित्तए । यावत् केतसोएक समवीरिं विक्कं
 वा करवानो कवी इतिमय उतर । नोइमा सक्कदेविदेइराया महिइओए । हे गीतम । यज देवेइइ देवराजा महिइंअ । जावमहाणुभागे । यावत्
 मइा भायवतइ । सेवइतोसाएविमायावाउसययइइआ । ते अ वाक्कासंकारि, वतोसकाअ विमानना अधिपति । षउरासीएसामाधिपसाइसीअ ।
 षउरासो महस सामानिइदेअ । आइ षउरंअउरासोअयाएअअइइआ । यावत् पार षउरासो सक्क आअरपअ देवनी । षकेसिंअजावदिइर ।
 रोअ । पणि पनेअउवना आनीपवा भीअवता विचरे । एइवा महिइंअ । जावएवइंअपमूविकुम्भित्तए । यावत् एतसो वपुन अवाक्कास
 कारि, समवाअहे विजुईंअ करवाओ वेइमेत्तिये । एवंअहेअमरसुतहेमभाविअयव । इम अिमइीअ पमरज तिमइीअ यजने पणि अइवा, । एवरदाअेअ
 अअये अइरोवे २ । इतया विगेइ दाअ अअन अअ अइरोय कयेतरो मरे । अउसेसंतअेअ । आअता अअ तिमअ अइयो । एसअं गायमा सक्क । एअ अ
 याआमअरि, हेगीतम । गअजा । देविदस देरएअ । देगेइओ देअ राजानो । इमेएकाअ । एअ अइवेकपे । विसए विसयमेकेउए । विययहे एविअय
 माअ अओ पवि । षोवेअअं सपतोए । नहो न्निअ सअवीं अणेने । विजुअिसुवा विजुअित्तिवा । विजुवताअइवा विजुवेले । विजुअिस्सतिवा । विजुवंअे पा

भोगपासायं तिरुवं परिसाय सतस्रं अक्षिपाय सतस्रं अक्षिपायिर्वर्द्धति शक्रस्य विदुर्बुद्धोक्ता ऽप्य तत्त्वामानिकानां साधक्या तत्रच स्वप्र
तीत सामानिकविषय पाभित्य तद्वरितानुवारत सा प्रसयन्नाइ ॥ एवमिदं कस्यमाद्यप्येन सामानिकवेवतयो त्वलइतियो

नत । सक्ते देविदे देवराया एमहिहीए जाव एयइय चण पन्नू थिकुच्चित्तए एवखलु देवाणुप्यियाण स्युते
वासी तीसएनाम स्युणगारे पगइन्नदए जाव विणीए वठ वठेण स्युणिस्किसेण तवीकम्मेण स्युप्याण न्ना
वेमाणे वक्रपन्निपुसाइ स्युठसवक्कराइ सामखपरियाग पाउणिप्पा मासियाए सलेहणाए स्युप्याणज्जूसित्ता
सठिन्नत्ताइ स्युणसणाए वेदिप्पाइ स्युणसणाए वेदिप्पा स्युलोइयपन्निक्कते समाहिपत्तं कालमासे कालकिच्चा
सोहम्मेकप्पे सर्यंसियिमाणसि उववायसन्नाए वेयसयणिज्जासि देवदूसतरिए स्युगुलस्स स्युसस्वेज्जागमेत्तीए

मासिच्चां । उररसतेसक्केविदद्वरायाए मच्चिहडोए । वा च वाक्कासकारे, हेमनयन् ! गच्छ देवेन्द्र देवराजा एइवी मच्चिहडवे । जावएवइयइय
भूदिक्कित्तए । जावत् एतलो विदुर्बुद्धा करवासे एयक्कनो विदुर्बुद्धाकको । इवे तेइना सामानिकदेवतानोते अइवी, तिइना कप्रतीतसामानिक
वियेय पाचयेने ते चरितानुवाइवी पूछेइ—एवंकसव्वाइपियाच । इमनिवे तुन्नाए । अतेवासी । मिय । तीसएनामपचगारे । तियक्क नामे सापु ।
पयइयए जावविणेए । प्रज्जेते भइइय जावत् विनोत । कइयवेच । वट भक्केवरी । अचिक्कित्ते । अंतरारइव । तवीकथेच । तप मियायें वरी । यप्पा
चमावेसाचे । पाचाने भावताइवा । वइयच्चिपुच्चाइ । वत्तं प्रतिपू । अइसइक्कराइ । पाठ वरस । सामखपरित्ताम । इीवा पर्याय । पाउचित्ता । पा
नोने । मानिवाएसवेइवाए । माचनो सखेइवावे । अत्तावंभूमित्ता । पाक्काने वाविरावीने । सच्चिमत्ताइ । साठिमात । अचसवाए वेदिता । अचसवे
वेडोम । पावाएअपडिक्कतेसमाइयत्ते । पाभाटं मगना मच्च पडिक्कनो अतोचए निच्चा समाधिपाक्का । काइमासेवासंकिच्चा । कान्ने अचसरे काइ
वरीने । साइयेइये । सोअमनामा देवयोवे । मवसिदिमाचसि । अच पोताना तिचइ नामा विमानने विवे । उववाइमभाए । उवपात समानेविवे ।

ग ॥ तीसयति ॥ तियन्नाभिधानः ॥ सयति ॥ क्वत्ते विमाने ॥ पंचविशयपञ्चतीर्यति ॥ पर्याप्ति राधारशरीरादीना मन्त्रिभिर्युक्तिः सावा म्य
 न योडोत्ता इहनु पन्था प्रापामनःपर्याप्तो र्मुमुक्षुताप्रितेत केनापि कारणे नैकत्वविघषकात् ॥ सदेति ॥ जन्मानरे तदुपाज्जंभावेक्या ॥ प

उगाहणाए सक्लस्व देविदस्स देवरखो सामाणियदेवसाए उवयखे , तएण तीसएवेवे ध्युज्जणोवयखामेत्ते
 समाणे पचविहाए पज्जुहीए पज्जासिजाव गच्छइ , तजहा—ध्याहारपज्जाही सरीरद्धिविध्याणापाणपज्जत्ती
 ए नासामणपज्जत्तीए तएण त तीसयदेव पचविहाए पज्जुहीए पज्जसिजाव गयसमाण सामाणियपरिसीव
 ययया देवया करयउपरिगिहिय वसनह सिरसावत्त मत्थए ध्युज्जलिकहु जएण विजएण यथावेइ यथावे

इवमयबिज्जमि । इव मयाने विदे । देवदूतए । देवदूत वरुने र्गत । पंगुसुखपसंख अभागमेतोएपागाइबाए । पंगुखोने पसंख्यातने भागमाच य
 रोरनी पवयाइनाये । मज्जय । गक्खने । देविसु । देविसु । देवराजाने । सामाधिबदेवकाएलववखे तएवंतीसाएखेवेपपुषीववखमेत्तसमा
 यपविहाएपयत्तीएपज्जतिभाचनच्छ । सामानिक देवपचे उपगानि, तिवारे तिचबदेव तज्जावना उपगनाच वखो पांच प्रकारनी पवीसिक्खरीने
 पर्याप्ताना भाव मते पाप्यावका पर्याप्ति ते बोदना यत्ति विगेष ते पर्याप्ति चयत्तानके इ प्रकारनी बडो पने इहां पांच प्रकारे ते माथा मन एवेक
 पर्याप्तने बडुयुते विषयी कार्त्ते एवयवे बडो ते कइहे—पहारपज्जतोए । पाहार अभिनिवृत्ति हेतु पाहार पर्याप्ति १ । सरीर इ दिव । इम यरो
 र पर्याप्ति २ इन्द्रिय पर्याप्ति ३ । पाचपाचयपज्जतोए । सावाञ्जास पर्याप्ति ४ । मासमचपज्जतोए । भावायन पर्याप्ति ५ । तएण ततोसएखेवे । तिवा
 रे तेतिचअ देव । पचविहाए पज्जतोए । पच प्रकारनी पर्याप्ति करीने । पज्जतिभाषणयसमाए । पर्याप्ति भावयते पाप्या खीने । सामाधिपपरिखी
 वचनबादेवा । सामानिक परियवना उपना देव । करसकपत्तिच्चिद्विष । जावजाडोने । इमज्जमिरसावत्त । उय मख ० कठाकरी । मिरसावत्त मत्थए
 पचजिक्खु । मज्जअ पचखी कटेने । अएण विअएण यथावेति ३ ता । अइ विजय इत्यादि वचनेकरोने इथावे कथावोन । एवययासी । इमकइ । प

इत्ता पयययामी शुभोपद्रव्याणुष्पिणह दिष्टदेविह्री दिष्टदेवजुती दिष्टदेव्याणुजाये लद्धे पत्ते शुचिसमरणा
गाग आरिमाण द्रव्याणुष्पिणह दिष्टा देविह्री देवजुती दिष्टे देव्याणुजाये लद्धे पत्ते शुचिसमरणागए तारिसि
याण सक्केण देवदेण देवरणो दिष्टादेविह्री जाय शुचिसमरणागया जारिसियाण सक्केण देविदेण देवरणो
दिष्टादेविह्री जाय शुचिसमरणागया तारिसियाण देव्याणुष्पिणह दिष्टादेविह्री जाय शुचिसमरणागया से
णं जत । तीनाणुदेवे के माहिह्रीण जाय केवइयचणं पन्नू यिकुछित्तए ? गोयमा ! माहिह्रीए जाय महाणुजा

एतदेवामुत्तरदि । पथा इमा पापकारो एतन् नं शास्त्रासकारे देवानुगिय । दिव्या देविह्री । दिव्यदेवनी सनोत्र ऋदि । दिव्यादेवजुती । दिव्य
एततो सनात्र एतिहति । दिव्यदेवानुभारि मदेपत्ते एभिसमरणापप । दिव्यदेवतो एतुभाय श्राधा अस्मात्तन्नेवै तैश्च उपाजनातो प्रपेपाये पास्यां
इह भवतो एवेपायै तेहना भोजतो एपपायै एतनुपुत्रवा । आरिणियाचं देवाणुष्पियादि । वेदतो यं शास्त्रासकारे, देवने यत्तम तन्ने । दिव्यादेविह्री ।
सनात्र देवतो एदि । दिव्यादेवजुती । सनात्र देवतो एतुभाय । दिव्ये देवाणुभाये । सनोत्र देवतो एतुभाय । शबेपत्ते एभिसमरणापए । साधो पां
स्या एतुमगवणा । तारिणियाचं । तेहवा, यं शास्त्रासकारे । मन्नेयं देविदेवं । गज देवेग्र । देवराणी दिव्यादेविह्री । देवराजा सनोत्र देवनी ऋदि ।
याएतन्निमज्जनापए । पाएतु एतुमगव यया । आरिणियाचं सन्नेयं देविदेव देवराजा दिव्यादेविह्री । वेदवा यं शास्त्रासकारे, यत्त देवेग्र देवभाराला स
नात्र देवतो एदि । याएतन्निमज्जनापए । पाएतु भाग एतुमगव यया । तारिणियाच देवाणुष्पिणहं । तेहवा यं शास्त्रासकारे, देव यत्तम तन्ने । दिव्या
देविह्री । सनात्र देवतो एदि । याएतन्निमज्जनापए । पाएतु भाय एतुमगव यया यतो एतन्निमज्जनापए । तेहवा यं शास्त्रासकारे, देव यत्तम तन्ने । दिव्या
एततो एभिसमर । निमज्जनेय वेदवा सङ्घि क । याएतन्निमज्जनापभूतिहियापए । पाएतु वेततो विह्रीवया अरवातो ससर्वाएवे इतिमत्र एतए । गोय
मा मादिह्रीएर याएतन्निमज्जनाप । एतौतन् । सङ्घि क्के पाएतु माटा माएतना एतए । वेदतया । ते यं शास्त्रासकारे, तिह्री । तोसयन्सदिमज्जनापए । वि

ने, सेण तत्य सपस्स विमाणस्स अउरहंसामाणियसाहस्सीण अउरहस्यगमहिसीण तिरहपरिसाण सप्त
 र्हं अणियाण सप्तारहअणियाहिवाइण सोलसरहअयारस्सकदेयसाहस्सीण अयसेसिच बहूण वेमाणियाण
 देयाणय जाय विहरइ, एमहिहीए जाव एवइय अण पन्नू विकुसिप्तए । से जहानामए जुयइजुवाणे ह
 त्येगेरहेआ जहेय सक्तास्स तहेय जाव एसण गोयमा ! तीसयस्सदेवस्स अयमेयारुधे विसए विसयमेत्ते
 युसुइ, नीचेवण सपप्तीए विकुसिसुवा ३ । जइण नत्ते ! तीसएदेवे महिहीए जाव एवइयचण पन्नू वि
 कुसिप्तए । सक्तास्सण नत्ते ! देविवस्स देयरयो अयसेसा सामाणिया देवा केमहिहीया तहेच सव्वं जाव

क्व देवना विमाना । अउरहसामाणियसाहस्सीण । अरि सामानिक देवना सव्वत्त । अउरहसपम्महिसीण । अरि अयमहिनी । सपरिवाराण । ते
 परिवारे अरित । तिरहपरिसाण । दोम परिपवम । सप्तारहपरियाण । सात पनोक अरतां अउर । सप्तारहपरियाणिवरंण । सात पनोकना, अधिपति क
 र्तिवै स्वामी । सार्वस्ववंधपावरस्सइरसाहस्सीण । साकेमइस पाम्मएचक देवता । असेसिचवइअभिमवियारंवेवाअवकावकिइएर । वीकाये अर्वा वेमा
 निअदेइ देवी तेइनी स्वामीपथा भागवती अवा वावत् विचरे । एमहिइठोए । एअवा महहिं कवे । आवएवइयअपमूविअवित्तए । वावत् एअवी स
 मभारहै रिअवना अरवानी । सेअउरहसामएअवअंअवाअत्तेगेरहेआ । ते यवा इइति इवती खोना इवान पुअच इअ गाठा पई एवेइरत पठिओ
 परे अअवा । अहेवसअणतहेच । विमहीअ यकने अआ तिमहीअ । आवएसअ मोअमा । वावत् अ वाअसांअरते, हेयोतम ! तीसयअदेअअ । तिअअ
 मामा देवना । अहेवसअणतहेच । विमहीअ यकने अआ तिमहीअ । आवएसअ मोअमा । वावत् अ वाअसांअरते, हेयोतम ! तीसयअदेअअ । तिअअ
 विअुअिसुअ ३ । विअरंअ अरता अवा । अइअमतेतीसएदेवेएमहिइठोए । जो अ वाअसांअरते हेमअवत्तु ! तिअअदेअ एअवी महहिं अ । आवएवइयअ
 अपमूविकवित्तए । वावत् एतओ अउर अ वाअसांअरते, अउरहे विअुअवा, अरपणे । सव्वत्तअउरतेदेविअुअदेवरणा । यअना अ वाअसांअरते, हेमअवत्

नति ४ प्राप्तायेनवापेक्षया ॥ अत्रिसमन्तागन्ति ५ तद्गोपायेक्षया ॥ अर्थेयपरस्वति ॥ अनेन लोकापातापमहिषीणां ॥ त्तिरियसंलुजेदीवसमुद्दे

एमण गीयमा ! सक्कस्स देधिदस्स देयरणी एगमेगस्स सामाणियस्स देवस्स इमेयारूखे धिसणु विसयमेत्ते
युद्धए, णीचेयण सपत्तीए धिकुद्धिसुथा ३ । तायत्तीसया लोगपाला अुग्गमहिंसीण जहंअ चमरस्स, ण
यर, दीक्खियलक्खे जयुद्धीविदीखे अुण्णं तच्चेव, सेव जंते जंते ! सि दीक्खेगीयमे जाअ यिहरड, जंते ! ति
जगय त्थेगीयमे यायुनुती अुण्णगारि ससण जगय जाव एवययासी, जहणजंते ! सक्के देविदे देवराया जाव

१. देवेन्द्रना देवराजाना । एवमेवामामाबिद्यादेवा २. बाका मामानिच देव । तेमश्चिच्छीया । केववा महदि कथे । तत्तेवसव । तिमज सव । जाय
यमव यावमा । बावत् एव च बाव्यापेकारि जेगीनम । सवअदेविदसुदेवरणो । यत्रनो देवेन्द्रना देवराजानो । एगमेनमसामाबिधिसक्क । एक एकनो
मामानिच देवना । इमेवारूखेदिसए । एव एताइअएव विपय्ये । विसयमेत्तेवए । ए विपयमाच कक्का । याचेअर्थ सपत्तीए । गङ्गी निचै, च वाक्कात्तवा
ए, सववाट करीने । विन्विमवा । विक्कवा करता क्का । विरश्चिन्तिया । विक्कवा करखे थागाभिवाल । तायत्तीसावसागपात्तप्यमश्चिसोष ।
तथीन चायधियक्क साकपाय चार पग्गमहिपी एव्वनो बल्लवता । अइक्कवरमण । अिमहीव चमरेट्टनो एतमे बोळाअव्यावा सोपममुट्ट रूपेव
तो पूरे एववो कक्को । चरराजोअवक्कप्येअवुत्तोवे २ । एतमा विमोय राय संपूच अंशोप वैक्खिक्कयेकरो मरे । एक्कतंचेअ । सोयू तिमज निये । सेवभते
२ ति । तएत्ति देअववन् । तुत्ते कम्भे ते मत्तक्के पक्कवान्हो । इमअहो । दावेमोअमेअवविहर । बोअा गवचर मोतमगीषोव पग्गिमूत अचगार वा
वत् विचरे । भतेत्तिमवतचेगायमे । हेमववन् । भगवत बोअा गवचर गीतमयोषोव । वाडुमूतोपचगारे । वाडुमूति साधु । समअमगवमहाबीरआवए
अंशानो । यमव भगवत मोमहाबीर स्वामी एत्ते सेवोने वावत् इम अहता क्कवा । अएवमतेसक्खेदेविदेवराया । ओ च वाक्कात्तकारे, सेमववन् । यक्क
देवेण्ण देवताना राजा । त्राव मश्चिच्छोए । यावत् महदि च । अविदेवअवर्षयम्भु विक्कियवए । यावत् एवलो ममभांइक्के विक्कवना करवानो पचि । ईसा

ति ॥ वाप्य मिलित्पूर्वितं ॥ इत्यावेकं नतं इत्यादि ॥ ईशानेन्द्रप्रकरणे ॥ अनेन यद्यपि अक्षसमानवत्त्वञ्च मीशानेन्द्रप्रकरणे सूचितं तथापि विश्वेयोक्ति उच्यते साधारणपदापेक्षत्वा दत्तित्वात्स्येति उच्यते—सेकं अठावीशाय विमाणावासासपसहस्वाकं असीय साभ्याख्यसाहस्वी च नाम यत्रयं असीइकं आपरक्यदेवसाहस्वीर्बन्ति ईशानयत्त्वत्वात्तान्तरं तत्सामानिकत्वक्यप्रसायां अग्रतीसं तद्विज्ञेय माप्रित्य तद्वरितानुवाच

महिद्दीए जाय एवइय चण पन्नू विकुस्त्रिए । ईसाणेण जते ! देविदं देवराया केमहिद्दीए एव तदेव , ण यर , साहिण दीकेवलकप्पे जंयुद्दीवेदीवे अ्यसेस तदेव । जइणनते ! ईसाणे देविदे वेयराया ए महिद्दीए जाव एवइय चण पन्नू विकुस्त्रिए । एयखलु देवाणुप्पियाण अ्यतेयासी कुरुवत्तपुत्ते नाम अ्यणगारे पगइ जइए जाव विणीए अ्यठम अ्यठमेण अ्यणिक्खेसेण पारणए अ्यार्यधिलपरिग्गहिण तवोकम्मिण उहु या

नेचभतेदेविदेवरायाकेमहिद्दीए एवतदेव । ईयानेन्द्र इभगवन् । देवेन्द्र देवराजा केइवा महदिक् इम तिमइीअ यद्यपि यत्त समान यत्त्वत्वात्ता ई यानेन्द्र प्रकरणे केही तथापि एतसा विगोय कइती, तेइने यत्त्वत्तोस जाच विमान, अयो सइस सामानिक देव, बोरासी सइस भाअएककदेव, इत्यादि । अरसाहिणदेवकण्ठज्जुवेरे अरसेवाहरे । एतसा विगोय विक्कअथा यत्त्वित्तिये कइवा, एइ साधिक दीय केइस कअ जंगोप रुयेकरो पूरे एततो समर्थाई वाकता अर तिमअ अकनो परे कइवा, ईयान कत्तअता कअने अरे ते ईयान सामानिकनो यत्त्वत्त्वतानेविमै अग्रतीत तद्विगोय पायकोने ते अरितानुवाच को पूइता कइइ—अइअभते ईयादेदेविदेवरायाएमहिद्दीए । जो च वाक्याअकारे, वेमगवन् । ईयान देवेद्र देवराजा एइवा महदिंशके । आअएवइयअर्यंअभूविकुवियत्तए । भावत् एतही समर्थाई विकुर्वथा करवानोके ते एरंअसुदेवाअुवियत्तए । इम निये देव यत्तभ तुक्का ए । अतीवासी । अिय । पुइइणपुत्ते वामअअगरे । अुअएत नामे यिता तेइको यअ कुअइतपुअ इसे प्रसिइतास अअगए साधु । पगइअअए । प्रकते अश्री क । आअविणोए । भावत् विनीत । अइअं अइनेअपदिखित्तियपरत्तए अावत्तियपरिक्खिएअतवाअयेअउठउठायापो । तीअ तीअ उपवास निरअरे कर

तः प्रसूयाम् ॥ गर्भसुहृत्त्वादि ॥ उद्वेगान्नाशपनिष्क्रियति ॥ प्रसूय विधायेत्यर्थः ॥ एवमुक्तम् ॥ सुवकुमारैश्च ज्ञते।
 इति च देवराया षे मदिमिद ६ कथयत्यर्थश्च पञ्च विठवित्तय? गोपमा। सुवकुमारैश्च देविद देवराया मदिमिद ६ सेव यारसवद विमायायासस

हानु पगिज्जिय पगिज्जिय सूरान्निमुहे श्यायावणञ्जुमीए श्यायावेमाणे यज्जपफिपुखे लम्मासेसामयापरियाग
 पाउणिन्ना श्छमासियाए सल्लहणाए श्छत्ताणज्जूसइत्ता तीसजत्ताइ श्छणसणाइ लेदिन्ना श्छालांइयपफिक्कते
 समाहिपत्ते कालमासे काले किन्ना ईसाणेकप्पे सयसि विमाणसि जाइसए यत्तइया सत्थेवि श्छपरिसेसा कु
 रुदत्तपुत्तेवि, णञ्चर, सातिरेगे दोकेअलकप्पे अयुद्धीवेदीये श्छवसेस तत्तेव, एव सामाणियतायत्तीसगली

ता वजा तेइना पारत्ताग्गिदे श्चिन्नाइत्ता एइत्ता नियसपक्काइ एइत्ते तपक्कअत्तरो क्खवा बाइपत्ते। प यन्निअर सूरान्निमुहे। करो २ ने सूय सामुवा ह
 षि। पायावणमूमेए। पातापनानी मूम्भिकानेविपे। पायावमाचे इइपडिपवे। पातापना सेतावळा वच् मत्तिपूर्व। इयासेसामसपरियागपाउषि
 ता। इरहीनाताइ होचा पत्तौय पान्नेने। अइमानियाएसेइत्तए। अत्तमास एतसे पत्तडिगनी सेइत्तमाये। पत्ताअज्जुमिन्ना। आत्ताने वासिरा
 बीने। तीसमत्ताइ पत्तमाइत्तेदिन्ना। बोस भातपत्ते अत्तसर्वं करो खेडोने। पान्नाइयपडिक्कतेमसाइपत्ते। पान्नाइ गुद साखे पत्तीचार पडिक्कमीने
 ममाधि पांम्या मत्त सत्तअया। कायमासेकान्निक्खिया। काखने अत्तसरे कात्तकरीने। ईमायेकप्पे। इमान नामा देइत्ताकने विपे। सत्तसिन्निमाएमि
 अतोउत्तत्ताइत्तामवेदिपवभिमेषामात्तइत्तपुत्तेवि। अत्तइत्त इसेनामे पाताभा विमानमेविपे अत्तना अत्तना तिक्कअत्तेवनी यत्तयत्ता क्खो तिक्का सर्वं
 पाव इइत्तानो कुत्तत्तपुत्तने विपे पवि कात्तवी। पत्तसत्तिरेगे होकेअलकप्पे अत्तपुत्ते २। एतत्ता विग्गेव कात्तव अत्तिका टाट सत्तपुत्त अत्तुत्तपे विकववा
 करो क्कअत्तरो पूरे। अत्तसेत्तअत्त। कात्तत्तं सव तिमत्त अत्तवा। एवमात्ताविक्कत्तावत्तोसखीववायपक्कमत्तियोव। इत्त सामानिक पायन्निअक्कदेव खीव
 पाय पत्तमत्तिवी ० मत्तनी इ इत्तना पृठिनो परे क्कअवी। आत्तएत्तं गीयमा। हात्तएत्तं य राक्कात्तत्तारे, हेगीत्तम। इत्तसत्तस। इत्तान्निम्भनी। देवि

यसष्टसाव श्रावणरीग सामाखियसाइस्सीकं भाव बडबई धावतरीय भापरक्कवेषसाइस्सीव मित्यावीनि ॥ अगममहिषीवृत्ति ॥ यद्यपि अनस्तुमा
 रे स्त्रीया सुत्यन्ति भक्ति तत्पति याः सौपथीत्यन्ताः समयापिकपस्योपमादिद्रूपयस्त्रोपमातस्थितयो ऽपरियहीतवेत्य साः अनतकुमारवेषाणां जो
 गाय मम्यद्यन्ते इतिकृत्वा अपमप्रिय इत्युक्त मिति एव माइन्द्रादिमूत्रास्यापि नायानुसारेण विमानभार्ज सामानिजादिमानव विद्याया मुसत्यानी
 यानि नापायैव-अश्लोसयछत्रीया २ बारस ३ अछबठरोसपसइस्ता । शारवथनलोया विमाबसडाभवेसा ॥ १ ॥ पछाचतबधे वसइस्सामतसु

गपाठ अगममहिषीण जात्र एसण गोयमा ! ईसाणत्स देयिदत्स देवरखो एगमैगाए अगममहिषीए देवीए
 अयमेयारुये यिसए यिसयमेसे बुडए । णोषेवण सपत्नीए विकुञ्चिसुवा एव सणकुमारिये, णयर, चञ्जा
 रिक्केवलकप्ये जडुद्वीवेदीये अटुत्तर षण तिरियमसखेजे एव सामाणियताथस्त्रीसलोगपाल अगममहिषीण
 असखेजे दीय समुद्धे सहे विकुञ्चति, सणकुमाराट अराद्ध उधारिष्ठा लीगपाला सहेयि असखेजे दीवस

उभ देवरा । देवेन्द्रो देव राजानो । एनमेगाएचममहिषीएदेवीए । एवेको अपमप्रिये देवोमा । अयमेयारुवरूप वियये प
 नि । विसयनेतुआए । विययमाव कञ्जा । भाषेवसपत्नीए । नहो निये समवांर करोने । विक्रमिअरा । विक्रववा कोधी करेके करिजे । एवसयक
 मारेवि यबर भतारिजेसमभये जडुदेव । इम सभलमारेनेविये पडिलोचयो, एतने एकज सनत्कुमार देनयवन् । देवराजा केवको नइविद केतसो वि
 वरवा काचने समवै नेगोतम । सनत्कुमार देवेन्द्र देवराजा मइविबे एइने वारेकाव विमान वहुत्तर सइस सामानिजदेव चारेइ विगें जडुत्तर व
 इतर मइम पाआरपकटेर इवाणि सब भिमज एतको विद्यय चारि संपूज जडुदेवी भरे । पटुत्तरपत्तिरियमसखेजे । यइया वपुन कवाका
 मकरि भोळा अमप्याता षीपममट्ट कएबरो भरे । एव सामानिक्तायतोसलोगपालममहिषीच अमकेजेदेवधमवेतजेविज्वलितमण्णमारापो चारत
 उवरिजाणीसपाप्पाभार्ज विअनकेजेदेवममुइबिखुत्ति एवममहिषीए । इम सामानिक्ता यपविशक शोकापस अपमप्रियो ए सर्वं अचक्षता षीप समुद्र

कृतस्वरसारे । सप्तपदोऽयावत्पथा ऋतुतिक्कारव्युत्पत्तिः ॥ २ ॥ सामानिकपरिसारव्याप्या-चररासीद्वयसीदं धावत्तरिसत्तरीयसधीय । पञ्चापतालीसा
लीसावीसादसप्तस्रस्ता ॥ ३ ॥ इदं च स्यात्कारितान् पञ्चैकात्तरिता नन्विन्मृति पृच्छति इयामादीन् तथैव वायुमृतिरिति, इत्याकां वैकियस्रक्तिम

मुद्ग यिकुह्वति । एव माहिदेयि, णयर, साइरेगे चक्षारि केवलकप्ये जंयुद्दीविदेवि एव अजलाएवि, णयर,
श्रुठरुप्ये एव लतएवि, णयर, साइरेगे श्रुठकेवलकप्ये, महासुष्ठे, सोलस केवलसहस्वारे, साइरेगे

विजयथा भा रूपेचरो भरे अद्यपि सगरभार देवसाके जोनो उत्पत्ति भवो तथापि सौधर्म देवसाके अपनो के समयाधिक पञ्चोपमादि दश पञ्चोपम
पवत खेडनोत्विति एडनो अपरिच्छिनीता देवोदै ते सगत्त्वमार देवने भीमपर्वे सपके एडं करीने प्रपमद्विधीया कर्षो, सगरकमार कर्षो धारभोजे
उत्रिज्ञानागपानामग्नेविषसक्त ज्येदोवसमोत्रिकविभिति । एवमाहिदेवि । अपरिच्छा साक्याक सगसाई असम्बानादीय समुद्र विजुवयाने रूपेचरो भरे
इम माहेन्द्रादिष मूत्र पचि भावापुसारे विमल मान तथा सामानिकदेव मान चाचीने कर्षनो, गावा ॥ नत्तोस १ चट्टीसा २ वारस ३ चट्ट ४ चठ
रा ५ सक्तस्रस्ता ६ । पारेचकमसावा विमलसकाभयेसा ॥ १ ॥ पञ्चासमवत ७ चट्टव ८ सङ्घासार्धतसुक्तसङ्घारि । सववठराभाचयया ऋषतिर्धार
चययो ॥ २ ॥ सामानिक परिमाच गावा ॥ चररासीद्वयसीदं धावत्तरिसत्तरीयसधीय । पञ्चापतालीसा तीसावीसादसप्तस्रस्ता ॥ ३ ॥ इकां यक था
दिदेह पंच एकके धातरे चगिनमृत पूडे, पने इयानादि तिमज्ञोच वायुमृति पूडे । चरसातिरेवतादिनेवतकव्येचट्टीवेदीवेदी । पतली विद्येव साधिक
वार सपूत्र जडुहोप विजयथा समर्षारजो रूपेचरो भरे । एवंमलाएवि । इम मत्र देवकाकनेविये पचि कर्षवो । चरएडकेचकप्ये । एतसा विद्येव था
ठ सपूत्र जडुहोप रूपेचरो भरे । एवसुतएवि । इम सातक चडे देवसाके पचि कर्षवा । चरसाइरेमथडुकेचकप्ये । एतसा विद्येव भाभेरा चाठ सप
च जडुहाय कर्षवा । मत्रामुत्र सामयकेचम । मत्रामुत्र सातमे देवसाके साने सपूत्र जडुहोप रूपेचरो भरे । सङ्घारिेसाइरेयेसाकस । सङ्घार चाठमे
देवसाक भाभारा साठ जडुहोप रूपेचरो भरे । एवपाचएवि । इम प्राचत इवसाके पचि कर्षवा । चरवत्तोसकेचम । एतसा विद्येव वत्तोस सपूत्र जडुहो

सोडस एव पाणएवि, णवर, यत्तीसकेवल एव अञ्जुए वि, णवर, साइरेगे यत्तीस केवलकप्ये जयु
 द्विवेदीत्रे अणतचेव सेव जते जते ! सि, तच्चे गोयमे वाउजूई अणगारे समण जगव महावीर धंदइ
 नमसइ जाय विहरइ, तएण समणे जगव महावीरे अणुया कयाइ मीयाउ नगरीउ नदणाउ चेइयाउ
 पफिनिसुमइ पफिनिसुमइत्ता यहिया जणययविहारं विहरइ, तेण कालेण तेण समएण रायगिहे नयरं
 होत्या, यणउं, जाव परिसा पञ्जुवासइ, तेण कालेण तेण समएण ईसाणे देविदे देवराया सुलपाणी

प रूपेको मरे । एवययुववि । इम अणत पवि कइवा । पवरसाइनेवतोसोखिबकअपेजपूषीवे २ । एतथा विगिय आभेरा वत्तीस सपुव जवुहोप विकुर्व
 बाये रयेको पूरे । अणतचेव । बोका सव तिमव न्ये कइवा । सेवंते २ ति । तइत्ति हेभगवन् ! तुमे कइ ते सर्व सवइे अणया नही । तचे याव
 ते पायुसूतोपनगरे । बोका मोतस पायुसूतनामे सायु । समअभगवमइावोरेवंइइअमसइ । अमअ भगत अीमइावोरसानी प्रते वदिे मसअार करे
 बाओने मसअारकोने । जावविहरइ । यावत् विचरे । तएअमपेभगवमइावोरे । तिवारे अमअ भवत अीमइावोरसानी । अणयाकयाइ । अणया
 प्रसवने विवे । मोकापावरोपा । माकागामे नयरोवको । नदवापाइइयाथा । नन्दन नामा पैअवको । पठिअिसमइ २ ता । मोकसे नोकथीने ।
 इइियाअअयविहारविहरइ । वाइर अनपइइयनधिये विइारे करो विचरे । तेअअलेअ तअसमएअ । ते आकने विवे ते समवनेविये । रायगिहेअामअव
 रेकाआअअपा । राअअइनामा मगरअथा अअअउवाइ को आअवा । आअपरिसापणुवासइ तेअअलेअ तेअसमएअइ साअेदेविअेवेवराया । यावत् परि
 वदा पावी मेवाकरे मव इअ अेअिययति प्रकपया मअुमको इंयानअे अे मकाअी पोतागा अेअियरूप करअ समवपवा तथा तेअेअेअिया समअंपची ते
 एगाअता अईअे—तेअमिअाअि । ते आकनेविये ते समवनेविये इयान देवेअ देवराजा । सुअपाओवसमवाअवे । सुअ पायुअ अअेअे अेअने अयभवाअ
 नअे अेअने । अतरअउनागाअिअइ । अतराअ आकनी अा,मोअे । पइावोअविमाआवाअसयअअअाअिअइअपरवअरवतअधरे । पइावोअ आअ विमाननी

रूपप्रमादीशानेन्द्रेण प्रकाशितस्या त्नीयस्य केन्द्रियकूपकरसामर्थ्यस्य शोषदशागये दमाह ॥ सेवमित्यादि ॥ ऊडेवराय
 प्यनवहजेति ॥ यद्येव राजप्रमोषात्ते च्यनने सूरिकाप्रदेवस्य वत्प्रभ्रता तपेव चरे शानेन्द्रस्य किमन्तेत्याह ॥ जायदिवैववृत्तिमिति ॥ साचेप मये
 सहेपत सनाया सुपत्साया मीशाने सिंहासने शशीत्या सामानिकसहस्रे धनुनि सोकपासे रसाग्निः सपरिवाराग्नि रपमक्षिपीनि सप्तचि रनीलि-
 सुतसि रनीबाधिपतिनि द्यतसुचि दाशीतिभि राम्परकदवसइसाबा मन्वीय धनुनि वैवैवीचिय परिवृतो महता इतमात्पादिवरेव विद्यान् प्रो
 नमागान् पुंमानो विहरतिस्व इत्यथ अम्बुद्वीप मवधिना सोकयन् प्रयवत महाधीर राजगुणे वदथे दृष्ट्वा सवम्भुम मावना तुगस्पी ठत्यापच सता
 दानि पदगनि तीर्थकराग्निमुख माजनाम ततो सतादतटपटितकरकुङ्कुलो वषदे वदित्वा ज्ञानियोनिकदेवान् मादयाचकार स्वच सा मयादीत् ॥ ग
 च्छत प्रो राजगुर्ध नवर महावीरं प्रगवतं वदथ्यं योजनपरिमहस्य सैधं शोचयत सत्वा सैव ममनिवेदपत तेषि तपेव अफुः ततो मी पवत्स

वमहयाहणे उत्तरहुलोगाहिधड अथाधीसयिमाणवाससयसहस्साहिवई अययथरवत्यधरे अ्यालईयमाउमउठे
 नवहैमवाचचित्तचलचलकुलुधिलिहजामाणगठे जाय दसदिसाष्टे उज्जोवेमाणे उज्जोवेमाणे ईसाणेकप्ये
 ईसाणयक्रिसपु विमाणे जहेव रायप्यसेणहज्जे जाय विष्टदेविहि जाय जामेव दिसिपाउझूपु तामेवदिसि

सामोहे रजरहित निर्मल के पाबाय तेइमो परे निमन अ प्रधान बल पहिटाहे । पाषारवमासमठेनवहेमवानिबितबसवकमकंसविनिडिज्जमा
 बनहे । तथा सानकनेविये स्वाय्याहे माना धने मुकट लेके नवाजे मपरंमनोहर चित्तनो परे पवस एइका के कुडस तेवै रेणा पडतीहे गज्जकनेवि
 पे खेइने इबादि । जायवसदिसापाउझाविमाचे । यावत् दगदिग्रि मते पामरबनीकाति तथा यरीरनीकाति उघात करतीवकी । पमासेमपि इ साचे
 कप्ये । प्रभा तेव करताबका इयाग देवसाकनेविये । इ साकवदिमएविमावेवराययसेवरजे । इ याजवदिग्रयक विमाने जिनही रायपसेको नामे च
 अयनने विये सूरियाभेवना बलवता कको निम इहां पदि ईयागेद्रनो बलवता बइको विष्वाग्ने । आनदिगादेविहडिं जायवाग्नेनदिसिपाउभू

श्रीऋषिपतिं देव वेद मघादीन् मो श्री देवानृप्रिय । इजामावर्तसंके विमाने पक्ता मास्त्रास्यन् पोयवा कुरु यदुत गच्छति नोईवानेन्त्री मघावी
 रस्य ब्रह्मण्य ततो यूयं क्षीप्र मह्यो तस्यां तिक मागच्छत, इत्यायोच तन तस्यो ब्रह्मो देवाः कुरुइसादिनि सास्वमीय सुपागता सोय परिव
 तो श्री योजनस्रप्रमाद्यमानविमानाद्ब्रह्मो अन्कदेवगच्छपरिवृतो मग्दीक्षरक्षीये कृतविमानघोषो राजघुञ्जणर सावयाम, ततो जगवत् किःप्रदक्षिब्ध
 इत्य वतुनि रंभुसे नुंव म्नाहं विमान विमुच्य भगवदशमीव मान्त्य जगवत् यंदिखा पर्युपास्तेस, ततो चर्म्मं भुवै व मवावीम्, जवत ! यूय
 शयैजानीय पश्यय क्वत्सं गौतमावीमां मह्योकां दिव्य माट्यविधि मुपब्रवीयितु निष्चामी स्थनिपाय दिव्यं वरुणं विजुवितवान् तन्माये मखिपी
 टिकां तत्रच चिदाश्रमं ततश्च जगवत् प्रथम्य तत्रोपविसेस, ततश्च तस्य ब्रह्मिणा ब्रुवा ब्रह्मोत्तरं अतं देवकुमारायां वामाच्च देवकुमारीकां निर्गच्छति
 स्स, ततश्च धियिथातोद्यारवनीतश्चनिरिज्जतजनमानस्य द्वात्रिंशद्विपं माट्यविधि मुपब्रवीयामासेति, ततश्च से ईसाचे देविदे २ स विषं देवर्द्धिं पा
 वरत्रया विदु मपरं वाच्यं-यदुत विषं इवजुइं दिव देवायुनाच पछिसाश्चरहपरिवाहरता क्वच च्वाए एगनूए, तएच ईसाचे ३ सुमचं जगव म

पछिगए जते ! त्ति जगव गोयमे समण जगव महावीर वंदइ नमसइ २ एव यथासी, अहोण जते ! इसा

ज्ञातानेवदिभिविजमए । याश्व मनाप्र दातानो अदि मनाप्र दस्तानोकाति मनाप्रदेवना प्रभाव ज्ञाप वतोस ब्रह्मनाच विवि शीतमादिकन केका
 होने अे दिदिभो प्रपटबया इता तेहोच विद्यिते पाद्यागया ऐशसवधो अदि सशरीने इका विस्वार टाकाको जाचया । अंतैतिभयमभाबसे । हेभगव
 न् । इति धार्मबर्ध, भयवत यौतम । समचभयमभाबोरे । यमच भगवत श्रीमहावीरस्वामी प्रते । यंइचमसइ २ ता पर्वणवाधो । इदि नमस्कार करे
 यादोने नमस्कार करीत इम कइताइया । यहाअमतइसाचेईदेवराया । पश्चा एपाचयइवने हेभगवन् । इमान देवेन्द्र देवराजा । महर्द्धिकछे । ई
 पात्रणकर ते । ईयानमा चं वास्त्रास्रकारे, वेभगवन् । सादिष्वदिभ्रह्मोवशिगए । तिका मनाच दे मो अदि विहांगइ । कश्चिपस्यळविइ । किसे स्वा
 नके प्रवेश बोधा इतियत्र डपर । गावना सरोरग । ह्यौतम ! गौतमे निवे गइ, शरीर माहे प्रवेशहोधा । सजेअचभतेएववषट् सरोरमते २ ।

द्वाधीरं वंदिता नर्मयिता नियमपरियालस परिबुकेति ॥ परिवारः ॥ कूटाकारखालादिठंतोति ॥ कूटाकारेण शिखराकृत्यो गता
 खिता ज्ञाना या सा तथा तथा दृष्टान्तो यः स तथा, सुख-सगवत गीतस एव मवादीत् ईंगानेन्द्रस्य सा दिव्या देवहिं हागता ० गीतम । वा
 रीरख मनुमविष्टा ऽप केतार्च नेव मुष्यते ? गीतम । यथानाम कूटाकारगणा स्यात् तस्याया दूर मवान् बनसमूह स्तिष्ठति सच मन्नाध्यायिका
 मागच्छन्तं पश्यति इदृश तां कूटाकारगणा मनुमविष्टति एव मीक्षान्द्रस्य सा दिव्या देवहिंः क्षरीरख मनुमविष्टेति ॥ भिखति ॥ केन हेतुना

ने देविठे देयराया महिहोए ईसाणस्सण जंते ! सा दिव्वा देविहो कहि गते कहि ह्यगुप्पविठे ? गोयमा !
 सरीरगए , से केणठेण जंते ! एवधुसुइ सरीरगए ? गोयमा ! से जहानामए कूटागारसालासिया दुहउल्लि
 ह्या गुत्तागुत्तदुवारा णिवाया णियायगन्तीरा तीसेण कूटागार जाय कूटागारसालाविठतो ज्ञाणिमव्वा ईसा
 णेणजंते ! दधिदे देयरखो सादिव्वा देविहो दिव्वादेवजुत्तो किखालदे किखापसे किखाय्य

ते न्वे पयाअज जनसइत् । इम कअ गतेरनदिवे यर योरे पैटो हान्त्त ठत्तर । गायना सेअहानामएअङ्गागारसालासिया । इगोतम । ते यवानामे
 इठति कूटागार ते मतेखे पाकारे तेके नोखको याजा ते केहवो । दुइपोखिता गुत्ता । विइवासे कहे कापोखे यमखे । गुत्तदुवारा । गुत्तदुवारा । यम
 क यान्ता पवि खइता । बिबायाबिवायमभोरा । बाबरे रइत्त बायप्रवेश रइत्त मादि गभीरखे । तोसअङ्गागारज्जागारदिठतामापिबज्जा ।
 र अङ्गागार यान्ता यावत् बिम बूररना कूट कदिसे नइत्ते ते अपर घर्षा मायममा इन्द परिपरो रखाहे ते मेव पइवा बाउल प्रसख पावतो देवी ते
 अणमतेविदिच देवरखो । इ गान जेभगजन् । देवेअ देवनोराधा । सान्निबादेविठुको । तिवा मगोअ देवनोखवि । दिवादेवजुत्तो । मतोअ कवनो का
 ति । दिव्वादेवाणमारे । मनाअ देवता अणमाय । बिषाकदे दिव्वापत्त । कियेहेतुवरी मापो बिसेइत्त करो पाव्या । बिषापभिसमखानते । बिसेहेतु

क्विवा ॥ दवेत्यादि ॥ इह इत्या अनादिभुक्त्वात्प्रान्तादि इत्या तपः शुभ्रप्यानादि समाचयं मस्युपेक्षाप्रसाजनादि ॥ कस्सवेत्यादि ॥ यास्वस्य
 शान्तपुस्य मुपाञ्जित मितिकाक्यशोपो इत्ययः ॥ अस्थति ॥ यस्मा तुस्यात् ॥ अस्ति ॥ अमित्यन्तुकार ॥ अस्ति ॥ तामेपुरापोराकाकमित्यादि ॥ पुरा पूर्व क्ताना
 निसमयागाए केना एस आसि पुष्टनवे क्खामएवा किगोप्तेवा कयरसिगामसिवा णयरसिया जाय सखि
 यससिना किनादस्सा किनात्तोस्सा किनासमायरिहा कस्सया तहाकवस्स समणस्सवा माहण
 स्यादेयिही जाय स्यन्निसमखागया एवखलु गीयमा ! तंणकालेण तेणसमएण इहेय जयूहीवेहीवे जारहेयासे

इतो मतमकइको । जेवा । कुइ पइवा । एसपाधिपयइमने । एइ इ ता पूव भवन विवै । विरामएवा । ए मम एइको पूव मवे इ ता । किनीलेवा । स
 याइ इइको इ ता । कवरसिवा नामसिवा नगरंसिवा । क्खिसाने विवै गामने विवै नगरने विवै । जाइसखिवेसंवा । याइत् सविमयेने विवै । विंवाइवा ।
 ५ वा ए ममाजनाइइस समाचरीने पइवा लेइने । क्खिवाक्खिवा । ए तप सुभय्यानादिक करीने । विवातमायरिहा क्खवा । अ
 यने उपयमीने । समणस्सनाइइकइवा । यमय तपस्सने उतर गुणधारकने माइव एइवा कइतानि पाप इवेनइो तेइने । अतिए । समीप । एगमविवा
 रिइं । एक पवि कोइ पायं भवा । धयिय सययंवावा विस्सजस । मसं कवन समखी ने इइवकनेविवै धारीने खे पस क्खण्णं के पख्खी सं वाक्खा
 नंइारे इ मावेइविदेवं । इंयाने देकेइने । देइरखा । देइरखा । साइव्याइविइो । तिका मनोइर देइको क्खि । जाइपभिसमसायवा । याइत्
 मतम व पाय्या इतिपय । एवखसयावमा । इम निवै इ गीतम । तेपखखेवं तवमएण । ते क्खाने निवै ते समयने विवै । इइेवखइणइीने २ भार
 देइसे । एहीन खइोपनामा हीपनेविवै भरतनामा सेवनेविवै । ताम्भिलीनामपयरोइोवा वइपी । ताम्भिलीनामे नगरो इइ वंइक उवाइ उपाय

नित्तियोगो ऽप्यथ ॥ पोरराजावति ॥ पुरराजा ॥ सुबिवावति ॥ दानादिसुवितरुपाया ॥ सुपरकंताव ॥ सुदृपराकालं पराक्रम स्थापामनृत्तिकं
 यथ तानि तथा तयो गुणाना मर्षावद्वलन कत्वाद्याना मत्तर्षापथमइतुल्यमति कुतोसीत्याह ॥ जेवाइमित्यादि ॥ पूर्वोक्तमेव किञ्चित्खविधोप

तामलिनीनाम गयरी हीत्या, वयउं, तत्यगतामलिनीए नयरीए तामलीनाम मोरियपुत्ते गाहावर्द्धहीत्या
 श्यहे दिने जात्र यज्जगस्स अपरिन्नोयावि हात्या, तएगतस्स मोरियपुत्तस्स तामलिस्स गाहावइस्स
 अयायाकयाड पुच्चरत्तावरत्तकालसमयसि कुटुयजागरिय जागरमाणस्स इमेएयारूवे अश्रुत्थिए जव समुप्य
 ये, अथिय तामे पुरा पोरराणाण सुचिखाण सुप्यरिक्कताण सुजाण कक्षाणाण कक्षाण कक्षाण फलविसि
 थिससो, जेगाई हिरखेण वहुमि, सुयखेणं वहुमि, धणेण वहुमि, धणेण वहुमि, पुसेहिंख पसूहि

मवो बइया । तत्तथा तामलिनीएवयोए । तिर्षा च वात्साकवारे, तामलिनी नामा नयरोने विवै । तामलोनाममारियपुत्ते । तामलि इसे नामे मोय
 न् पूष बेटा । गाहावर हात्वा पइठेत्ति । याथावति यइक्कइवो कइवित मतिइ । जावकइववखुपपरिभूएवाविक्कंता । वाक्व वर्या मनुबामि अप
 रिभरतोव थू कइवित माटे काई परामवो मसुं एइवो सुवो । तएवतसुमारिबपुत्तसु । तिबारे तेइने मोर्वपवने । तामलिस्समाहावरइक्क । ताम
 निने यइस्सने । पइयाकयाइ । एवइदा समबने विवै । पुमएत्तावरत्तकावमयसि । पूर्वरादि अवर राणिना काव समबने विवै एतसे मअरानिने
 ममव । कट अजायटिजागरमाणस्स । कटसुवो जागरिका वागते इके एतावता कटसुव विता करतेबले । इमेएयारूवेपथत्तिर । एइ एइवे इये अथा
 मविना । जात्रमसमज्जिता । याएण मजने विवै मनागत संइइय अरनाइ । अत्तितामपरापारावावसविवाव । इे पइसा माइएवैवोवीधाना मोम
 पराथा दानादिक्क पवत्तिरुपयना । सपरिबताथ ममाव अजावाव अजाव । पराज्जम तप मइति तेइनेविवै । सुम अथ प्रापकपेये अतइ उययमज इेत
 पव अो कतविवायना । अजाव अजाव अजाव अजाव । अम तेइना अजावअत इति विवोव पथेयोम्या अइवितअया । अजाविरअव अइम ।

परित्राणवृत्ति ॥ परित्राणाति स्वामितया ॥ पाञ्चामाएति ॥ प्रणामोस्ति विवेपत्तया यस्यां सा माञ्चामी तथा ॥ सुप्रयोगवर्ति ॥ सुप्रयोगादिवर्जित

श्याढाह परियाणाद् सकृरेडु सम्प्राणेद् कक्षाणं मगल देवय थिणएण चंदय पञ्जुत्रासेद् तावतामिसेप क
प्रपाउप्यनायाए रयणीए जाव जलते समयमेध दाकमय पङ्कगहकरेत्ता थिउल श्यसण पाण खाइम साइम
उय्ररुनाथेत्ता मिस्त्रणाइनियगसयणसयधिपरियणं श्यामतेत्ता त मिस्त्रणाइनियगसयणसयधिपरियण थिउ
लेण श्यसण पाण खाइम साइमेणं वत्यगधमहालकरेणय सकृरेत्ता सम्प्राणेत्ता तस्सेवामित्तणाइनियगस
यधिपरियणस्स पुरतु जेठपुत्त कुटुथे ठाविना तमिस्त्रनाइनियगसयधिपरियणजेठपुत्तच श्यापुच्छिन्ना सय

माचता मरुथो माहपचो पशवा छमर कलोम सावादिह पाइरकरे । पटियाबाद सकारेद सप्याबेद । आमीपये जाये मन्नारये सम्मानये । कक्षाप
मंगल देवय निवणवे वेएय पञ्जुत्रासेद् तावतामिसेपं । कक्षापकारो मङ्कलौक वेवतातो परे विजये करी वेत्तनो परे सेबाकरे तेतहा कये मुक्कने येव म
न् । कर्त्तव्यपयनाररुचोप आइअरुत्ते । सकारे प्रभात समयवया राधिगवा वावत् देसि मूय अमतेपवे । सयमेवकाइमयपडिअहकरेता । पातानि मेवे
त्र काण्टमय पइवयाइ करोम । बिउले पइवयावखारमकारम ठइल्लडावता । मिस्त्रेण पव पक्षाव पाथी सुगमित इरुएस प्रमड सर्वमप्रमड ए वा
र पाइर मीपका ीत । वित्तबाद विद्यतसयथिपटिवन पासतेता । एव जातोये एव गोथोव माव पचना दासादिह धामथी तेहाथीने । तमित
थाइ विद्यत मयन मरुधि पथियर्थ निउत्तेय । ते मिन ख्यातो निअक खत्रन सबन्थो पटिवनने विन्थोव सथा । पसव पाथ खाइम सारमेपं । पव
पाथो गादिम खादिमे करो, तथा । म्थमव मला सकारेपव सव रेता सप्यावेता । सपहा गन्य शूरए मात्ता मूयन प्रमन्नेकरी वेवे मन्नार करीने स
पात करोने । तयेइ मित नाइ विद्यय सयधि पटिवनस्य पुरेपा । ते इनेत्र जिबे निव ख्यातो निअक सर्वको पटिवनने प्यागिक्थि । वेहे पुत्त कुडुवेठा
वेता । पवा इटागते कटम्भेदिथै काथीन एतले कटम्भनी पधिकार देइने । तमित नाइ विद्यय सर्वधि पटिवन । ते मिन ख्याति निअक सयथी परि

मेय दारुमयं पङ्क्तिगहं गहाय मुक्तित्रित्ता पाणामाए पञ्चजाए पञ्चदत्तए, पञ्चदण्डियण समाने इम एया
 रूत्रं अत्रिगहं अत्रिगिरिहस्सामि, कप्पइ मे जावज्जीवाए उठ उठेण अत्रिक्तेण तवोक्कमेण उठु वा
 हाउ पगिज्जिय पगिज्जिय सूराज्जिमुहस्स सूराज्जिमुहस्स अयायणज्जमीए अयायणज्जमीए, उठस्सवियण
 पारणयसि अयायणज्जमीउ पञ्चोक्कित्ता सयमेय दात्तमय पङ्क्तिगहय गहाय तामलिनीए गयरीए उञ्चणी
 यमज्जिमाइ कुलाड धरसमुदाणस्स जिस्कापरियाए अङ्किता सुधोठण पङ्क्तिगहेत्ता त तिसत्तस्कुत्ती उदएण
 परकल्लेत्ता तउपच्छा आहार आहारिस्सए सिक्कु एव सपेहेइ सपेहेइत्ता कल्ल पाउप्पजायाए जाय जलत्ते
 ज्ञत प्रते । ज्ञेपत्तय प्रापुञ्जिता । यथा बटाप्रत पूज्जाम । सयमेय दात्तमय परिक्रमय गहाय सहेनविता । प्रापपपेख निये खाट्टमय पाषा ते प्रते

पडोने सफाकेसडु बाने । पाषामाए पक्कजाए पक्कजाए प्रथामके करिवायाय्य लेइनेविने ते पाषमा तिणे प्रयत्ताये उचित प्रवत्तवो । पक्कवि
 यत्तमावा । प्रथमा नोथा पचि यत्त बवाक्कासकारे यत्ता । इम एवाक्वं पभिय्यइ पभिय्यइ पभिय्यइ नियम विरोप य
 यय पाट्टरत्तुं । कप्पमेजाबज्जीवाए । कसपे मुक्कने चा ओवं तासणे । उठउठेवं पचिचित्तेण तयाक्कमेय । पट्ट २ उपासे भंतर रचित तप क्रिय
 वे । उठउठे वाहाया पगिज्जिय २ । उथी वाहुपत्ते करोने । मूराज्जिमुहस्स । सू सामही इट्टी । पायाबबभूमीए । पातापनाओ भूमिक्कानेविने
 पायायमाबक्कदिइरिणए । पातापना करतायत्ता विवरू । उठउठवियत्तवपारक्कयसि । उठ २ उपासम पचि यत्त च वाक्कासकारे, पारचाने विदे ।
 पायायक्कभूमिया । पातापनाओ भूमिक्कवो । पक्कविता । पाषा बडोने । सयमदात्तमयपट्टिकद्वंगहाय । पापचि चे खाट्टमय पक्कजायाया य
 तीने । तामनिओपयरीण । तामनिओ नामा नमरोने विदे । उठउठेयमज्जिमाइ क्कवार । उठ नोथ मयम कुक्कने विदे । परसमदात्तपक्कविक्कविक्किया
 पडेता । परने समुदाण भिचाने पडे विरोने । सहादपपट्टिकवेत्ता । मूयायादि वलित वूर ते प्रते साने । ततिसत्तस्कुत्तीउदए च पक्कविता । ते

करं ॥ तिष्ठन्मया ॥ त्रि-मसताय एकविंशतिवारानित्ययः ॥ आनामसासति ॥ इत्युत्साहयन् ॥ वीसायमासेति ॥ विद्वेषेण स्वादयन् स्वाद्यधि

नयनेन दारुमय पङ्क्तिगहय फारेड करेडस्ता थिउल श्रुसण पाण खाइम साइम उग्रकक्रानिड उग्रकक्रानिडे
उमा ननु पच्छा एहाणु कयथालिकुम्मे कयकीउयमगलपायच्छिक्ते सुठप्पाथिसाइ मगल्लाड यत्याइ पयपरपरि
हिए श्रुप्यमद्गधजरणाळंक्विसरीरे न्नीयणवेलाणु न्नीयणमन्वसि सुहासणवरगणु तणुण मितणाडनिगस
यगसयधिपरियणण सडि त थिउल श्रुसण पाण खाइम साइम श्रुसाणुमाणे थ्रीसाणुमाणे परिसाणुमाणे

हरवत मोन मातगार कात्र एतन्न २१ बार पवीवरो धाउने । तथापच्छा पाडार पाडारिलएत्तिकड एव सपेरेड २ ता । तिवारपको पाडारपते
पाडार करता दिनु एम मनसे संकल्प करे बोतवे चिनवोन । कन्नपाठ्यभायाए । सवारै प्रगटो प्रभा क्कति तेज । कावकसते । यावत् सूर्वीदिय यवे पु
न । सबमेवगदसंघिक्वियंकारेड २ ता । पापसपेड काटमय पडवापावा करारवे करारोने । तिवस पसच पाच एादम साइम उग्रकक्रानिडे २ ता
रिलाण नना पय यावा पादिम बार पाडारयते न्नीयणवे एवावे इण्य न्नीयणवोन । तपोपच्छा च्छाए । तिवारपको आनकोधी । कयप
निच्छे । योग च्चिन्डम देवपूजादिक् । कर काउर मगल पावडिक्ते सप्यवेसाइ मगल्लाड यत्ताए एवर परिदिय । कोषा कीरुक्क मयो तिसक्कादि
इ ममनोडन वाएविय नु स्र टानिचाने तिमिले इानडोवा तिमिल परिरेवा याप्य मतवोडना करणकार वक्कते मक्का पडिरे । पाए मद्गधा भरवा
न च्चमरे । भारे वाशा मान्ने म च्चमा एइवा के पाभरव थियेच तेकेडरो निचगाया प्रतेर । भाउचरेनाए । माक्कन बेसाये । भावच मडवसि ।
नाचनना मंडर परने थिये । अहासचरएण । मूत्र पासन प्रधानने थिये वेडा । तएड मित चार बिचग मडव संबंधि परियेच सत्रि । तियारे मित
चानो निचक्क च्चनन संगथो परिचन मघात । तथिचने पसच पाच खाइम साइम पासाडमाका थिसाणुमाका परिभाणुमाके । ते पाडार विक्कीच च
ए पायो पादिम वादिम एते वावा पाथो च्चर्पा मखावा ते पावाच्यमान, च्चवा च्चार्पो वाडानच्यो ते वेवाच्यमान माडामचि पापता वेता च

अथ ० परिभाषामावेति ० ददत् ० परिपुत्रोभावेति ० प्रोक्त्य परिपुत्राणाः ० विभिन्नुपपुत्ररागएति ॥ अस्मिपति ॥ प्रथमैकवचनतोपात् अस्मितो पु
 त्रान् ० पुत्रोत्तरति ० पुत्रोत्तरं प्रोक्तोत्तरकालं ॥ आगत्यति ॥ आगत उपवेशप्रस्थाने पुत्रोत्तरागतः किञ्चुतः सवित्याद्य ॥ आगत्यति ० आ

परिपुत्रजमाणे विहरइ, जेमिय जुत्तुत्तरागएथियण समाणे श्यायते धोरके परमसुठ्जूए त भिसुजाघपरिय
 ण थियउलेण वत्यगधमसालकरिणय सक्कारेइ सक्कारेइसा तस्सेयमित्तणाइ जात्र परियणत्स पुरछे जेठपुस
 कुट्टे ठायेइ ठावेइसा त मिसनाइ जाव परियण जेठपुसच श्यापुच्छइसा मुक्कनविज्ञा पाणामा
 ए पसुजाए पसुठ्ठएथियण समाणे इम एथाक्य श्यञ्जिगिरइइ, कप्पइ मे जावज्जीवाए लठ ल

का । परिषेवमाचे विहरइ । भाजन ममय प्रकारे जौमता यका विचरे । विमिय सुत्ततरामए विषयसमाचे । विमोने मोखनने उतर कास गया ए
 तसे दधि पूर जोम्वा बेविधाने स्याजके पायाबका । पावते वाल परममूईसूए तमित्तवाव परिवच । पाचमन कोधी युव पाचोनेयाने सेपसीबादि
 वन टानवे करो एतसा माटेअ परस पविषयया ते मिय वापत् परिवजनने । विरलेव वत्यंगव मत्ता संकारेचय सकारेइ २ ता । वज्जगव्य माख पसइ
 रे करोने सचरि मचाने । तथेन मित चार जाव परित्ठकस । तेइनेअ मिय श्याति यावत् परिवजनने । परसा जेइ पत्त कुडवे ठावेइ २ ता । पागे व
 डा वेटाअते अट्ठमन्त्रविये व्यापे एतायता अट्ठमने अधिचारि वापे वायोने । तमित्त चाति जाव परित्ठव जेठपुत्तव पापच्छइ ३ ता । ते मिय श्याति वा
 यत् परिवजनपते वनो बडावेटा अते पूसेपुत्तीने । संडेमवि ता । मठ मफके बांने । पाचामाए पव्ववाए पव्ववाए परिवावक पव्वो
 भोत्तानोरो । विषयसमाचे । नीसा कोभावका यपन च वास्यामचारे । इमएयाएवअभिसक्क अधिगिणहर । एइ एइवे दूये अधिगइ निक्कमविशेष पइ ।
 कप्पइ मे जाव ज्योवाए । अवे मम्मने यावत् लोभं ताणे । अइइइव जाव पाहागित्तएति अइ । अइइइ पाएवो वरवो यावत् पाचार पारवानिविये
 २१ चार पानो मू पाएने इम करोने । इम एयाएव अधिसक्क अधिगिणहर २ ता । एइ एइवेदूये निक्कम विशेष पइ गुत्तीने । वावज्जीवाए । यावत् जो

शाशाः शोचन्त्ययोगेन च शोचन्ति च शोचः सेपञ्जिष्वाद्यपनयेना तएव परमस्तुपि नूतइति ॥ अन्त्यपासइति ॥ य मिन्द्रादिफं यत्र देसे कोसेवा

ठेण जाय स्याहारिस्तए त्रिकहु इम एयाकवं अत्रिन्माह अत्रिगिरहइ अत्रिगिरहइत्ता जायजीवाए ठठ ठ
ठंणं अत्रिगिरहइ तत्रोक्तमेण उहु थाहानं पंगिज्जिय पंगिज्जिय सूरान्निमुहे स्यायायणनूमीए स्यायायेमा
णे त्रिहरइ, ठठम्मस विथण पारणयसि स्यायायणनूमीए पञ्चोरहइ पञ्चोरहइत्ता समयमेव दारुमय पकिग्ग
हय गहाय तामोत्तीए नयरीए उच्चनीयमज्जिमाह कुलाइ घरसमुयाणस्स त्रिस्कायरियाए अरुइ अरुइत्ता
सुधोयण पकिग्गहेइ पकिग्गहेइत्ता तिसत्तसुत्तो उदएण पस्कालइत्ता तठ पच्छा स्याहार स्याहा
रेइ । सेकेणठेण जेतं ! एव वुस्सइ पाणमाए पइत्ता ? गोयमा ! पाणामाएण पइत्ताए पइत्ताए समाणे

बूतानमे । अइत्ता बं पवित्तण । अइत्ता बरो थंतररइत्त । तथा अयेव । तप क्कित्तावेवरो । अहुत्ताइत्ता । अथो वासु प्रते । पमिक्किय २ । अटा
ने २ । मूगभिन्ने । मूय सामथी इटि । आयावणनूमीठ । आतापनानो मूमिक्कनिये । आयावेमारेविइर । आतापना करताक्कयो विचरे । अइत्ता
अइत्ता उपवाधने । विवपपारत्तवमि । पारत्तामेविये । आयावणनूमीथो । आतापनानो मूमिक्कयो । पञ्चोरइ । पाक्का वलीने । समयमेवदारुमत्वंपडि
वइयवइय । आयपपेअ आइमय पठवो गइणे । तामवित्तीए । तामवित्तीए । तामवित्तीए मन्तोवनि । सत्तावणपडिक्किये ।
वि । वरममूत्तावमिक्कित्तावित्ताएयइ । घर मन्तोवनी मिया आइत्तल पडे पडे चिरे । सत्तावणपडिक्किये । सपुगाक्किये वचित्त आहार कूर
पई । तिमत्तव ताउत्तवपत्तवित्ता २ ता । त इत्तामबार पञ्चोमू धाने धाने । तयापच्छा आहारयाइर । तिवार पछो ते आहार प्रते आइरे
अरे तिवारे मोत्तम पूजे । मेक्किये गभतेएववव । ते विसे प्रयाजने । इम अइत्ता । पाणामाए पवत्ताए । पञ्चोरइत्ता । तिवार प्रते आइरे
अ पवत्ताए । हेमोत्तम । पञ्चाम पत्तवित्ता । पवत्ता एत्तावत्ता दोचित्त अवाहुत्ता । अत्तव पासइ तत्तव । वे इत्तादि प्रते वे देगेनेवि

पर्यति, तस्य तत्र प्रथमं करोतीति वाक्यज्ञेयो दृश्यः ॥ स्वयं वा ; कानिश्चैव ॥ स्रष्टवति ॥ स्त्रिययति ॥ व्यस्तरविधीयं वा
 कारविद्येयपरं वा कर्ममेव ॥ वेसमबंधयति ॥ उत्तरदिक्पाल ॥ अज्जंयति । आया प्रकृतारूपां अस्ति ॥ कोट्टिकिरियति ॥ अठिकामेव रीद्रक
 पां मक्षिपुद्गनक्रियायतीमित्ययः ॥ रायवा इत्यत्र यावत्करवा दिव दृश्य ईसरंवा मालवियवा; कोट्टुञ्जियवा; स्रष्टिंवा पाखंडलि ॥
 रंजाल ॥ उयति ॥ पूज्य ॥ संघंप्रकामति ॥ शयेन प्रकर्मतीत्यर्थ ॥ नीयति ॥ अणूप्य । नीयपकामति ॥ अनत्यप प्रकर्मतीत्यर्थं एतदेव निगमय
 याइ ॥ अंजइत्यादि ॥ य पुरुषपद्यादिं यथा यस्मिन्कार पूज्यापूज्यत्वात् तस्य पुरुषादे साया पूज्यापूज्याचिततया ॥ अठिकवागरियति ॥ अणि

ज जत्यपासइ तं इदया स्वदवा रुद्वया सिवया वेसमगवा अज्जाया कोट्टिकिरियया रायवा जाय सत्यवाहवा
 काकया साणवा पाणवा उञ्जंपासइ, उञ्ज पणाम करेइ, नीय पणाम करेइ, ज जहा पा
 सह तस्स तहा पणाम करेइ, से तेणठेण जाय पइज्जा । तएण से तामलीमोरियपुत्ते तेण उरालेण यि

दे पबवा यामने निवे देसु तेइने तिहा मणामकरे इति वाक्यमेव ते बह्वैः—इदं श खंदवा खंदवा सिववा । इदमते पबवा कानिश्चैव मते मवादेव मते
 अतरत्रियेव पबवा पाकारवियेयवा अरत्यकारकद्रव त मते । वेसमबंधंवा अज्जाया कोट्टिकिरियवा रायंवा । उज्जर निष्कृपाल मते आयौपमान्यरूप च
 विहा मते अठिकामेव इद्रक्य मक्षिपुद्गल रूप मते राकमते । जाव उलवाइवा । यावत् मत्त द्रवो इच्छर तनगर सायवाइ त मते । काकवा साणवा
 पाबंधा । काक पंकी ते मते । पाल अज्जरा ते मते बहाइ मते । अणुपासइ अणुपयामकरे मीयपयामकरे । पूज्यमते देखेती अतिप्रिये प्र
 णाम करे नाप अणुप्य मते देखता वाक्यासा मणाम करे पबवा अ वा देखेता अ नो मणाम करे नीवा देखेती मोवा मणाम । करेअज्जायासाइ तस्य
 तत्रापणामंकरेइ सेतअइ अं जाय पबवाइवा । जे पुरुषय पञ्चादिक मते अंजे मकारे पूज्य अणुप्य अभावे देखे ते पुबयादिकने तिम पूज्य अणुप्य यवायाअ
 ताये पबाय कर तंजे प्रयाजने हेगोतम । यावत् प्रथम अणुप्या बह्वै । अणुप्यसेतासहो । विचारे ते तामदि । मारियपुत्ते । मीय पुब । तेण पीरामेअनि

पुलेण पयस्येण पन्नाहिण्येण बालतथीकम्मणेण सुक्के नुक्के जाय घमणिसतए जाए याधिहीत्या , तएण तस्स
 तामालिस्स बालतथीस्सिस्स थ्यथया कयाई पुव्वरत्तावरत्तकालसमयसि थ्यणिच्चजागरिय जागरमाणस्स इमे
 यारूवे थ्यत्थित्यए चित्तिए जाय समुप्यज्जित्या , एवं खलु थ्यह इमेण उरालेण विपुलेण जाय उवत्तेण उप्त
 मेण महानुजाणेण तथीकम्मणेण सुक्के नुक्के जाय घमणिसंतए जाए , तथ्यत्थिय जामे उठाणे कम्मे थले थी
 रिए पुरिसक्कारपरक्कमे ताथ ता मे सेय कस जाय जलते तामालितीए णगरीए विठा चठेय पासकृत्येय

उन्व पकत्तव । ते वं बालात्तकारे उदार पायसात्तकारे रचित धान विखीवं चर्वा दिनमाटे यवसमोपे जाय यदुवा बोधो । पन्नाहिण्ये । वदुमाने
 पन्ना । बालतथात्तव । यववा उदान यदान तप तेरे करोने । सुत्ते सुत्ते । यरोर सूको मोरस पर्वा को भूखने विपे । जाव धम्मचिसंतएयत्थयावि
 इत्ता । यावत् मास चयेवरो गाढोना समूह नीकरवा ण्वा तामसि बवा उव्खा । तएवंतत्ततामसिष्ण । तिचारे तेइने तामसिने । बालतथयत्थिष्ण ।
 वास तपसोने । यववात्तवार । एववा मत्तावने विपे । पुव्वरत्तात्तकात्तसमयसि । पूर्वराचि अपरराचिना बालसमयने विपे । यविच्चजापरिय ।
 यत्थिच्च चित्तावे । जायदमात्तव । जावता वज्जान । इमएवाहुनेपधत्तिए चित्तिए । एह एइवेइवे यत्थाव चित्तिय । जावसमुप्यज्जिया । यावत् मना
 यत संकथ चपता । एववत्तुपं । इम जिये वू । इमेवउदात्तवत्थियेव । इवेवरो उदार मधान तेरेवरो विखीवं तेरेवरो । जावउदमेवं उदत्तव ।
 यावत् दिन २ पते तपनो इति वठते परिचामे । उतमेव महात्तुधावेव तवात्तयेव । ज्ञान बुद्धकरो महात्त प्रजा प्रमाव तेरेवरो तपकर्म कियव
 इरो । सबे सुत्ते जाववत्तिसतएजाए । यरोर सूको मोरस पर्वाको भूखने वसे यावत् मास चयेवरो गाढोना समूह नीकम्मो एववा थयो । तंपत्थि
 कामेववाचे वसे वसे मोरिह । ते माटे वे जेतवा वने मक्कने ज्जावा इवो । ममता गमनादि यरोरनो समबीई जीवना उखाव । पुरिसक्कारपरकमे ।
 यत्थिमान विपेव पुव्व विचाने विपे वीव नीपज्जावो पीताना विपे । तावतामिमेय वव जावत्तवते । तेतत्ता वने मुक्कने येय महात्तोव चवारे याव

स्वनिगत ॥ दिवागच्छेयति ॥ वृष्टान्नापितान् ॥ पुत्रसंगतिपति ॥ पूर्वसङ्कल्पितान् ॥ निपत्तियिमकलति ॥ निवसतन क्षेत्रमात

गिहृत्येय पुष्टमगतिएय पच्छासगतिएय परियायसगतिएय श्यापुच्छिता, तामलिनीएणयरीए मज्ज मज्जे
ण निगच्छिता पाठगकुक्रियमादीय उवगर्णं दारुमयं च पाठिगहय, एगंते एकेत्ता तामलिनीएण गगरी
ए उत्तरपुरच्छिमे दिखीनाएणियस्रणियमकलं श्यालिहिस्ता संडेहणाज्जूसंजाज्जूसियस्स जस्रपाणपणियाइ
रियस्स पाठयगयस्स कालं श्रुणयकलमाणस्स विहरिसिए सिकहुएय सपेहेड सपेहेइस्ता कस्र जाव जलते
जाय श्यापुच्छुड श्यापुच्छुडता तामली एगंते एकेइ जाय जस्रपाणपक्रियाइस्सिए पाठयगमण निवस्ये तेण

एय उमे कक । तामलिनीएणबरीए । तामलिनी नामा नगरीये । बिहा महेस । देखीने वीलखा । पामंडरवेस गिहिरवेव । दरसको रडरसपंचे परिचि
तत । पुषमंगतिणव पच्छासगतिणय । पूष संगतिव तेइपते वीचाकीधी पछे परिचयवत सवा । परिजायसमतिपय भापुच्छिता । दीवाना पबीय ति
नेबरी मरीया मासे भय्या तेइने पते पूखीने । तामलिनीएणबरीए । तामलिनी नामा नगरोन । मय्मे मय्मे यई । बियच्छिता । नी
बमे नीबयोने । पापायवडिबसादीय । पादुजा शान्डी लडिबा चादिदे । उवगर्ण शरमवव पडिबइय एगंतेएकेत्ता । उवगर्ण उवधि वखी काट
मव पड्या एकात्त स्वागव नाथे । तामलिनीएणबरीए । तामलिनी नामा नगरीने निवे । उत्तरपुरच्छिमेदिखीमाए । उत्तर पूष दिमि विवासे एतक
ईमान कापने विवे । निवसाविसमइसपामिहिता । यवमाल त्रिगेप पड्या पापया गरीए प्रमाथ भूमहन भाखसीने । संडेहपाठयस्रपाभूमिबस । ग
रीए दुरव करोये इने ते समवुवा तप तेइनी कापया सेना तिचे सेयो तेइने । भत्तपाथपडियाइस्सियस्रपाचावगवख । भात पाथो यवखीने पा
इपाठयमन नामा पठयमनए । काठप पड्याउना पणु । मरव प्रते पड्यावडि ग सका । विहरितरतिअहु । विवक इत बरीने । एवसपेहेइ र ता । इम
मने मइय करे चिनवे चिनरीण । जस्रजावअसते । सवारे सायत् तेइइकल मूय उमे कके । अत्र पापुच्छर र ता । शायत् पूरे कखा ते सङ्कने पूरे पू

विज्ञेय स्मृत्यस्मात् निवर्तित्तिर्निर्द्धं मित्रतनुमसात् नित्यस्ये ॥ पश्येवमरणंमिद्वेति ॥ पादयोपगमन मित्यत्र उपसपत्न प्रायितइत्यर्थः ॥ अत्रिदिय
ति ॥ इन्द्रमावात् ॥ अपुरोहित्यति ॥ अग्निकल्मशरिररिस्ता निन्द्रत्वादेव पुराहितो इन्द्रस्य प्रवति तदजावेतु मावाविति ॥ इ

कालेण तेणसमएण अलिचचारायहाणी अणुिदा अणुराहिया याचिहोत्या, तएण ते अलिचचारायहाणिअ
त्यह्यया थह्वे अणुरकुमारा देवाय देवीश्रय तामलि अलतथस्सि ठेहिणा आहोयति आहोयतिता अणुमया
सद्वर्तेति सद्वर्तेत्तसा एववयासी एवखलुदेवाणुप्पिया ! अलिचचारायहाणी अणुिदा अणुरोहिहिया अणुहेण दे
याणुप्पिया ! इवाहीणा इवाहिठिया इटाहीणकजा अयचण देवाणुप्पिया ! तामली अलतवस्सी तामलित्ती

षोने । तामनीएमतठेद २ ता । ते तामनि वास तपसा पादुकादिष उपगएव एवास्ते सूक्ते परठवे सूक्ते । आनभनपाअपडियाइत्थिए । यान्त
भात याचो एवसा वाया इत्थं ; पाअननमअतिबले । पादुपापममन अजयन से । आचवीने रसा । तेयकासेव तेचसमएण । ते कावने विवे ते स
मयने दिवे । अलिचचारायहाचो अथिदा । अतरदिगि असुरकुमारणा इन्नेनो वसिचवा राजधानी इन्नेना अभाभवो इन्नेरहित । अपुरोहिहियावावि
हात्ता । एटाहित यात्तिकम कर्ता ते ता इन्नेने इन्ने, इन्नेने अभावे पथि तहो एइवो इन्ने । तएणतेवकिचंभाराअअचिबलवया । तिबारे ते अलिचवा
नाम राजधानीना अअचकार । अइवेअमरकुमारादेवादेवीप्राय । यथा असुरकुमारवा देव तथा देवी । तामनिवाअतवस्सिं । तामतो वाअतपस्सी प्र
त । पाडिअपाअवति २ ता । अयधिअनेकरो अचओक देवै देवीने । अअमअअइवेति २ ता । मांशमासि तेकावे तेकावेने । एवंवयासी । इम अ
ई । एवंअसुदेवाअथिवा । इम निवै अइदेवाअथिवाथी । अलिचंभारायहाचो । अलिचंभानाम राजधानी । अथिदा अपुराहिया । इन्ने रहित इड
याहित रहितइद । अअअइवेअअथिवा । अले पथि अहो देवाअथिवा । इवाचोवा । इन्नेने आचोने सेअकरूप । प्रधाअधिअया । देवइन्ने अथिअित इग्ग
अअ अथीचो । इटाओवअजा । इग्गने पाओन अवे आय तेमाटे । अयअअदेवाअथिवा । एव अणुन अं वाअाअंअारे अहो । देवाअथिवाथी । तामतो

आधीना इन्द्रपश्यत्यात् ॥ इरादिदिति ॥ इन्द्रापिप्लता साधुप्लता इत्येवाह ॥ इन्द्राधीनकार्योः ॥ तिरप्यगप्यति ॥ स्थि

ए गयरीए ग्रहिया उत्तरपुरच्छिमे द्विसीन्नाए नियस्रणियमरुल श्यालिहिह्ना सलेहगाज्जूसणाज्जूसिए नस्रपा
गपक्रियाडुस्किए पाण्ड्यगमण निययो तं सेय खलु देवाणुप्यिया ! श्यन्ह तामालिनालतयस्सि बलिचचाए
रायहाणीए ठिडप्यकप्य पकरावेत्तए तिकहु श्यणमणस्स श्यतिए एयमठं पक्रिसुणति पक्रिसुणतिहा बलिच
चाए रायहाणीए मज्जमज्जेण निगच्छति जेणय सयइदे उप्पायपप्पए तेणय उवागच्छति वेउच्चियसमुग्घा

दानरक्को । तामनीनामे शालतपस्यो । तामवित्तोएवयरोएवधिया । तामसितोनामा नमरोने वाहिर । उत्तरपुरच्छिमेद्विसीमाए श्रियलवियमरुलस
वानिहिता । ईयानकावने विदे वेव विगेय पववा निज ग्ररोर प्रमाथ संकस पावेवोने । ससेइवाकसूसाभूमिए । ससेयथा तप तेवनी सेवा तिवे
वगे मेवावे । भसपाणवडियाइत्तिए । भात पांनो पयस्यावे ववे । पाभावमपमिवसेतसेससुदेवाच्छपिया । पाइपोपगमन पनयने रच्छाहे तेमा
ट नरते यर भय निवे पहा । देशानुविवापो । पत्तगामसिवागतवरिस । पम्मे तामची प्रते वाकतपस्यो प्रते । वनिचवाएरायहाओए । वनिचवाणा
म रात्रधानीने विवे । द्विएप्यप्यरकरावेत्तएत्तिइ पयमल्लसुपतिए । त्विति पत्तमान रइवू वक्तिवचाने विदे प्रकल्प सवन्प करारवो एतसे तेइको
मम वनिचवा रात्रधानी ओ उपर करारावा माहामादि तेइने समीये । एयमइपडिसचेति २ ता । एइवू पय सवे पंगोकार करे करीने । वनिचवाएरा
यहाओए । वनिचवा रात्रधानीओ । मच्छमरभेवडियच्छति २ ता । मध्येमझे यइने मोबसे नोबछीम । जेववुयइ देवपायपप्यए । जिइवा बबभेइना
ना ओडा मोबन विदे पावशाना परीतवे । तेरेवतवामच्छति २ ता । तिइवा पावे तिइवा पावीने । वलच्चियसमुग्घाएव । वलच्चिय वररानी काजे प्रय
य विमये बरो । मनाववनि । पदप वाहिर बाठे । जाव उत्तरवेउच्चियाइ विल्लवति २ ता । यावत् भवमप्यय गरीर नवायरोर वने ते उत्तर वेजिय
वओये ते रूप त्तिवरे विक्खेत्तिने । ताए उच्चियाए तुटियाए ववसाए संहाए लववाए । ते ते उत्तरकट उच्चियवती देवगतो तिचेवरी इतियाम, पाकुसगति

ती चयत्वात् यत्सिञ्चाविवर्धये मरुत्स्यः स्थितिप्रकृत्यो तस्य ॥ ताएउक्किठाएइत्यादि ॥ तथा विवक्षितया उत्कृष्टया उत्कृष्टतया देवगत्से
 नियोगः स्वरितया धातुत्वया न स्वनावजयेत्यर्थः अन्तराहुततया व्येया स्यादित्यत आइ चयत्वात् कायवापलोपितया चठया रीच्रया तथा
 त्रिप्राहृपयोगेन त्रिपिन्या गत्यन्तरजवृत्वात् चकया नियुक्तया उपायप्रवृत्तितः सिद्धया सिङ्गतिसमाप्तया अनामात्वेन, क्षीप्रया वेगवत्स्या दि
 व्यया प्रपामया उदृतया पलावीना मुहुतत्वेन उदृतयावाः ; सदप्यया ॥ सपस्थिति ॥ समाः सर्वपक्षाः पाश्याः पूर्वापरदर्शिबोत्तरा यत्र स्थाने त

एण समोहणति जाय उत्तरवेउच्चियाइ रुवाइ निकुञ्जति विकुञ्जता ताए उक्किठाए तुरियाए चवलाए चना
 ए जयणाए ठंयाए सीहाए सिग्घाए विष्ठाए उचुयाए देवगईए तिरिय झसस्वेजाण दीवसमुद्धान मज्जमज्जेण
 जेणेत्त जमुद्दीधि दीधे जेण्ये चारहेवासि जेणेय तामलिहीए णगरीए जेणेव तामलीमोरियपुत्ते तेणेव उवागच्छं
 ति उवागच्छंतिता तामलिस्स वालतथसिस्स उप्पि सपस्कि सपस्किदिसि ठिञ्चा विष् देवत्रिहि विष् देवजुत्ति

वाइ चयनवन दृष्टगति चनेरो गतिने बोये । । देहाए सोहाए सिक्खाए देवहिवाए देवगतौए । निपचपचेमति योत्रगति योत्र उतावसो ग
 ति दिव्य प्रधान गति रज्जादिकने चदुत्तपणे एइवो देवगति । तिरियमसखेजाण । बोवा असखाता । दीवसमुद्दाए । दीव समुद्रने । मज्जमज्जे च ।
 माने मध्यमाने चाने । अददअद्दीधे २ । जिहा अद्दीधे नामा हो पण्णे । जेवेवतामखितोचबरो । जिहा तामक्षितौ नामे जगरोवे । जेवेवतामसोमारि
 उपने तेनेरउवागच्छ २ ता । जिहा तामसो नामे वासतपसो मोव पण्णे जिहा पावे तिहा चावोने । तामक्षिण्णामतवक्षिण्णव्यवपिण्णसपचि
 दिग्धिहिवादिष्पेविचुटो । तामसो नामा वासतपसोने समवे सगळा पासा पूव पचिम वचिच उत्तर रूप जे खानखने विपे ते सपच कक्षीये समवे स
 र मतिदिग्धि जिहा त मवतिदिग्धि जिहा त मवतिदिग्धि जिहा रक्षीने मनाप्र देवसो च्छदि । दिग्घेअण्णुदिग्घेवापुभाव । मनाप्र देवसो जिहाति म
 नाइइइवना पभाच । दिग्घेरररसोमदिग्घमदिग्घिउपदेभेर २ ता । दिग्घ प्रधान यतोसविधि माव्वविधि प्रत देकाळे ते उभोम माव्वविधि रास्य

रसपथ इकारः प्राकृतमननस्य समाः सर्वाः प्रतिदिक्षो यत्र त त्वप्रतिदिक् ॥ यतीष्वविष्णुहविर्हिति ॥ द्वात्रिंशद्विच नात्यविधिं नात्यविपयप
 क्षुनो द्वात्रिंशद्विपत्वा तत्र यथा राजप्रसीयाप्यने तथा वसेयमिति ॥ अठस्रपद्विति ॥ प्रयोक्तृनिर्णयं फुक्ततत्पयः निदान प्राथम्यविक्षेप एत

विष् देवाणुजाव विष् यत्तीसइयिहं हनविहि उवदसति उवदसतिज्ञा तामलि आलसवस्सि तिरकुत्तो श्याया
 हिंगपयाहिण करति वदति नमसति नमसतिज्ञा एवययामी एवखलु देवाणुप्यिया ! अम्हे यलिचचाराय
 हाणीत्रत्यध्या यहवे अस्सुकुमारा देवाय देवीर्द्य देवाणुप्यिया ! यदामी नमसामी जाय पज्जुत्रासामी ।
 अम्हाण देवाणुप्यिया ! यलिचचारायहाणि अणिवा अपुरोहिया अम्हेयण देवाणुप्यिया ! इवाहीणा इदा
 हिठिया इवाहीणकजा तं तुझेण देवाणुप्यिया यलिचचारायहाणि श्याह परिआणह सुमरह अठयधह

देवो यज्जन माहि विमहै तिम कहवा, ते देखाहाने । तामलिनासतवस्सिस्सुतापायाहिचपयाहिणपकरति २ ता वदतिवमसति २ ता । ता
 मसो वासतपक्षो प्रते तोनभार चीमना पासाओ प्रद्विषा करे करीने नमस्कार करे वादीने नमस्कार करीने । एवययामी । इस कहताहूवा ।
 एवसुदेवाणुप्यिया । इस निदे देवेवाणुप्यिया ! देव वहम । अन्व वलिचचारायहाणिवलज्या यहपससत्कमारादेवादेवीपेय । अम्हे वस्सिचंभामम
 राजधानीना वासन्व वसवहार घर्षा पसुरकमार देव तथा देवो । देवाणुप्यिवदामावमसामी । देवाणुप्यिवपते तुज्जने देवाहू नमस्कार करहू ।
 वापपज्जुगसामा । यावत् पसुपासना सेवा करहू । अन्वाहदेवाणुप्यिया । अन्वारी च वाक्सासंकारे, अन्वा देवानुप्रिय । वस्सिचंभारावहाणो । वस्सिचंभ
 नाम राजधानी । अविदा अपुराहिया । इह रवित्र यातिअएवहार रहित इह । अम्हे अवेदेवाणुप्यिया । अम्हे अपन चं वाक्सासंकारे अन्वादेवानुपि
 य । इवाहीणा इदाहिठिया इवाहीणकजा । इहने पाथीन के इहने अविष्ठित के इहने पाथीन सर्व काय के । त तुझेप देवाणुप्यिया । तेमाट
 तुके च वाक्सासंकारे, देवाणुप्यिया । वलिचचारायहाणिवि । अठसाइपरिवाचह । पादर करा सामोपयो कांच । सुम

निहाण पकरेह ठिड्ढप्पकप्प पकरेह, तएण तुज्जे फालमासे कालकिञ्चा अलिचचारारायहाणीए उयवज्जिस्स ह, ताणत्तुप्पे अम्ह इदा न्नीयस्सह, तएण तुप्पे अम्हेहि सद्धि विस्साइ न्नीगन्नीगाइ न्नीजमाणा विहरिस्स ह । ताणमंसे तामली धालतयस्सी तेहि अलिचचारारायहाणीवत्येहेहि यच्चहि अ्सुरकुमारेहि देवेहिहिय देवी हिय एव युत्तेसमाणे एयमठ नोअ्याठाइ, नोपरियाणइ तुसिणीए सचिठइ, तएणते अलिचचारारायहाणि यत्यन्नाया अहयअ्सुरकुमारा देवायदेवीअ्येय तामलिमोरियपुत्त दोअ्यपि तअ्यपि अ्यायाहिणपयाहिण कंरइ कंरइत्ता जाय अ्सम्हचण देवाणुप्पिया ! अलिचचारारायहाणी अ्यणिदा जाय ठिड्ढप्पकप्प पकरेह ।

एह पणुअह । मन्ने ममरा म्माअन बीया निचे कर । निदाअपअप्पह । निबाया प्राअता विसेय तेअण्णे करे त अरुइहे—वसिअवा अपर । अिअपअ प्पअरेह तएअणुअ्जेअण्णदमयअण्णअिअ । अिअति अअअ अण मगम अरा तिवारे तम्हे काअ अवअरने विदे काअ करीने । वसिअवाराअवाअोए । वनिअवा राअधानीने अिवे । अवअअिअह । अयअल्लो अअतरला । तएअणुअ्जेअण्णदमअअिअह । तिवारे तुम्हे अण्णारे अण्ण अण्ण । तएअणुअ्जेअण्णे अिमहिअिअर अगभोअाइ अंअण्णमायाअिअरिअह । तिवारे तुम्हे अण्णारे अंअण्णे देव अअधिया मनीअ भोग भोगविवा योअ्य अे भोअ ते भोअवता अवा अिअरला । तएअण्णेतामनीअणतअण्णो । तिवारे ते तामनी अामा अण्णतअण्णो । तेअिअविअंअण्णाराअवाअिअरिअयेअि । तिवे वसिअवा राअधानीना वसअ अार । अअहिअमएअण्णददेअिअ देवीअिव । अर्वा अमएअण्णदरा देव तथा देवो । एवअण्णेअमाअे । इअ कअायवा । एवअण्णुअोअाठाइ । एह अण्णतो पादेरे अण्णो । अोपरियाअर । अ्यामोअणो अअारे । तुविअोएअिवअर । तुखो मीन अणीने रेअे अल्लेअण्णो । तएअण्णेवनिअंअण्णाराअवाअिअरिअयया । तिवारे ते वनिअंअण्णाराअण्णददेअिअ देवअण्णदर । अअरेअसुएअण्णदारादेवायदेवीअोअ । अर्वा अमएअण्णदर देव तथादेवीअो । तामअिअण्णतवसिअंमोरियपुत्त दोअपि अण्णपि । तामनी अामा अण्ण तपअो भोअपअ अण्णे अीअोअर अण्णि । तिसुतो पाअाअिअययाअिअंअरेवि २ ता । तीनअर अोअण्णया

जान दोञ्चपि तञ्चपि एव दुस्तेसमाने जात्र दुस्त्रिणीए सचिठई, तण्णते धलिचं चारायहार्णित्तय्यस्यया यहुये
 स्यसुकुमारा देवाय देवीउय तामलिणा थालतवस्सिणा स्यणाढाडज्जामाणा स्यपरियाडज्जामाणा जामिव
 विसि पाउस्युया तामेवविसि पणिगया । तेणकालेण तेणसमण्ण ईसाणेकप्पे स्यणिदे स्यपुरोत्तिए याविहोत्था,
 तण्णसे तामलीयालतवस्सी थज्जपन्निपुत्थाइ सठिवाससहस्साइ परियाग पाउणित्ता दोमासियाए सलेह
 णाए स्यत्ताण ज्जूसिता सवीसनत्तसय स्यणसणाए वेदिता कालमासे काटकिञ्जा इसाणेकप्पेई साणयन्नि

साओ मद्रविषा करे कराने । आअपम्व च्चदेवाएत्थिया । बावत् पत्तारो थपुन च्च बाव्वाःसकारे, च्चवा देवानुप्रिया । वस्त्रिषवारारायवाओपचिटा ।
 वनिषवा राजधानो इत्थ रचित्त च्चई तेमाटे तुक्के । आवडिइत्थकापंपकरेइ । बावत् तिवा अपजवाना रक्खवाना मनोरथ करी । आवदाचं पित्तं पिय
 बुत्तेसमाचे आवत्तुमिओएसचिइइ । बावत् बोओवार पचि बोओवार ऐव देवी इम च्चओ दक्के ते च्चवन सोभसो तामसो तामसो बाल
 तपयो बावत् सोनचरी रई । तएचते । वस्त्रिषवा राजधानीना वसचकार । च्चक्केअमरत्तमारदेवावदेवीथा । च्चवा असरत्तमार देव तथा देवीथो ते ।
 तामनिवावानवसिचुड । तामसोनामा वामतपक्षीसे भौवपुणे । च्चवाठारत्तमाथा । च्चव च्चार्दर करता च्चवा । च्चपरियाइत्तमाथा । सामोपवा च्च
 च्चचिथता च्चवा । आमेश्चिमियात्तमा । च्चे विगिमी ममठ च्चयाइता । तामेवविधिपचिगवा । तेहोच विगिमते पात्तायवा एतले वस्त्रिषवा राजधा
 नी प्रते गवा । तेचक्कासेच तेचमएच । तेचक्काने विवे तेसमएच । इ ग्यान नामा देवलाक । च्चचिदे अपराधिण्याविवात्ता । इत्थ र
 दित यातिविवा च्चरपचर प्रादित रचित्त च्चवो । तएचंतामसोवाकतवक्खो । तिचारे तामसोनामा वाकतपक्षा भौवपुं च्च । च्चइयत्तियं च्चार् । च्चचे प्रति
 पूं पूं । मडिवासनइत्थार परिवानवाकचित्ता । सठि च्चक्क च्चप ६० तांइ प्रचाम मवुण्णा पवाच पाओने । वानासियाणससेच्चए । वेनामनी
 समेएवा तप तिनेचरी । च्चवाचंक्कसित्ता । च्चवाने वासिरावोन । सवीसमणसव । एकसोबोस भात पाओने । च्चपचकार च्चेदिता । च्चचसएक्करो च्च

देवाय ॥ तिरिप्यरुप्यति ॥ प्राग्यत ॥ प्राग्युक्तसि ॥ भाग्युक्तसि ॥ श्रीं कोपविमूढवुवुयः मण्डवाः स्फुरितकोपधिष्ठाः ॥ कुविपति ॥ कातकोपोप

सुगमिमाणे नुयथायसन्नाए देयसयणिजासि देवदूसतारिय अगुलस्स अस्खेजाइजागमिप्तीए उगाहणाए ड
माण देयिदेयिरहिण्यकालसमयसि ईसाणवेयिदत्ताए उयवणे तएण सेइसाणेदेविदे देयराया अज्जाणोवयणे
पवयिहाए पज्जात्तीए पज्जासिनाय गच्छइ , तजहा—आहारपज्जात्तीए जाय नासामणपज्जात्तीए , तएण व
लिच नारायहाणित्रत्यधुया बहवे असुरकुमारा देवाय देवीत्रय तामलिधालतत्रस्सि कालगयजाणिता ईसा

दीन । जानामकासिद्धि । काम प्रवमरने काम करोने । इसाचकपे इमाचवडिसएबिमाचे । इयान नामा इवसाअने विय इयाना वतमळ बिमा
ने । उयवाइमभाए देवमयिअमि । उपपात मभावे देव गयाने विपे । देव दूय वरने येतरे । अगुलपसखेअइसागमिप्तीए । अगुल
ने पर्यप्यातमाभाग माबनी । पागाइयाए । पवगाइयाए देवमाने । ईसाणेदेविने विरडिबकालममवंसि । इयान देवनीकने विपे देवेळ लक्षता इरद
ना विरडकाल समयम विपे एतावता इग्ग पसाइका । इ भावेदेविन्ताएउवबणे । इ यान देवलोक बीअने विपे देवेळपणे अयना । तएपसेइसाचे
दविदेदेररायापइयावबणे । तिवारे ते इयान टेवेन्द्र देवनाराजा दीमवंत तळाअने उपनी । पवविहाएपज्जात्तीएपज्जात्तिमावंगच्छइ तज्जा । यीच
नआरनी पयानि ओवमळि थिमिच तेवेकरो पर्यामभावपते पमि ते कथे—पचारएअत्तीइ सरोएअत्तीए । पाचार पर्यासि यरोर पर्यासि । जाव
नाममणयत्तीए । यावत् भाया मन पर्यासि ए पचे पयामा यबीजे । तएचवडिपचारवडाविबळबका । तिवारे बलिचरा राजधानीना वसवचार ।
उइचेपमरकमारादेवाबदेवोपीर । यना पसर कुमार देव तथा देवीया । तामसिअन्नतवरिमं । तामची मामा बास तप्यो मते । कासगर्गजाबिना ।
कासगत कासधम मते एतने मएव पाय्वी अबीने । इसाचेपअये । इ यान नामा देवलोकने विपे । देविन्ताएउवबणपाणिता । देवेग्गपणे अयनी दे
वीने । यामवता कुविया बडिबिना । उतावना क्रोधवत बया कुपित यया क्रोध उदेवना प्रगत्या रोद्ररुप । मिसमिसमाया बसिधेशाएराबडापीए ।

याः ४ अकिंक्रियति ॥ प्रकटितरीरूपाः ॥ विविमिसमावृत्तिः ॥ ददीप्यमानाः क्षोपल्लवनेनेति ॥ सुवेद्यति ॥ रणवा ३ उडुइति ॥ अघ्नीव्यति

णेय रूप्ये देविदत्ताए उत्रयण पासिस्ता श्यासुरुता कुथिया अक्रिक्रिया मिसिमिसेमाणा अलिच्चचाए रायहा
णीए मज्जमज्जेण निगच्छति निगच्छतिता ताए उक्किठाए जाव जणेयचारहेवासे जेणेय तामलिणीणयरी
जेणेय तामलिस्सवालतयसिस्स सरोरए तणेय उत्रागच्छति उवागच्छतिता यामेपाए सुवेण अद्यति अंघ
तित्ता तिरुत्ती मुहे उटुहंति २ सा तामलिणीए णयरीए सिद्यान्नागतिअउक्कावच्चरअमुहमहापहपहेसु
श्याकटुविकट्टिकरेमाणा महया सद्देणं उग्घोसेमाणा उग्घोसेमाणा एवययासी - सेकेण नीतामली
यालतयस्सी सयगहियल्लिगे पाणामाए पव्वज्जाए पव्वडए केसणसे ईसाणेकप्ये ईसाणेदेविदे देवरायातिकट्टु

वेइव वापवरो देवोव्वमान वक्का अविचया माम रावधानोत्त । मज्जमज्जेअविच्यच्छति २ ता । मज्जमज्ज भागे अर नीसरोत्ते । ताएअक्किहाए ।
ते अत्रअ देवगतिये करोत्ते । एत्वादि सर्वं अइवो । आअवेवेवभारहेवासे । यावत् विचिअमरुतनामा अइवै । वेवेवतामत्तिनीअयरो । विचिअ तामत्तिनी
नामा अगरीवै । जेवेवतामत्तिअ । विचिअ तामत्तिनी । वाअतअक्किअसरोए । वाअतअपत्ती सौवं पपणा अरोरवै । तेअवउवागअच्छति २ ता । विचिअ
पाअे तिअा पाानीने । यामेपाएअवेअवअति २ ता । आवा यग्गे विपै अरोरवो अघाते अवे अाधीने । तिअत्तोमुहेउटुहंति २ ता । तीअवार अअमाअि
यत्ते अ्कीने । तामत्तिनीअअरोए । तामत्तिनी नसरीने विपै । सिद्याअमविअअअअर । सिद्याअने पाअारे अानअ तीअगनी चारगनीअवीणयो । अउ
म । म । म । म । अतमुं अ माग राअमाग नीअामाग्गे विपै । पाअअउअिअउअिअरेमाअामअवा । पाआ पाअो अरअा परआ अरताअवा अतले अर
आ परआ अोअाठता अ.अ. अोटे अअेअरी अतसे अवे सारैअरी । अग्गासेमाया २ । अट्टवोपआ अरताअका २ । एवअयामी । इअ अइता अया । से
वेअंभातामनीआअतअक्की । ते अुअ अी अिसा अंवाअानअारे अइआअा तामत्तिनामा वाअतअत्ती सौयअ । सयगहियअिगे । पातेअ पइाअे अिअवेअ

निष्ठीवमजुवंति ॥ पाण्डुर्यायिकरुहिति । आकपयिकरुहिति ॥ कात्याय्याद्याटमताः जुह्वति ॥ निदंतिरिति ॥ जेतसा जुह्वति ॥ जिंसंतिरिति ॥ अत्रमत्तं वचनेः जुह्वति ॥ गरुहतिरिति ॥ लोकसमर्षं जुह्वत्येव ॥ अत्रमच्छतिरिति ॥ अयमम्यन्ते अवधारपर्यमन्यन्ते ॥ तज्जित्तिरिति ॥ अजुस्ती शिरपानन्य ॥ तान्तिरिति ॥ तानुयन्ति इत्यादिना ॥ परिवहतिरिति ॥ सर्वतो व्यचने कदपयन्ति ॥ पशुहतिरिति ॥ प्रव्यचन प्रकृष्टपया मिवो त्वा

तामालस्म शालतयस्मिस्स सरीरयं हीलैति निवति खिसति गरुहति श्रवमच्छति ताज्जति तालैति परित्र्य हँति पशुहति श्याकहृयिकरुहिकरुहता जाव श्याकहृयिकरुहिकरुहता एगते एगंति एगंतिज्ञा जामेयवदि सि पाउस्रुया तामेवादिस पाणिगया, तएणते इसाणकप्ययासी यहवे वेमाणिया देवाय देवीद्यय वलिचचा रायहाणियत्यस्रुएहि यक्रुहि श्रसुरकुमारोहि देवेहिय देवीहिय तामालिस्स थालतयस्मिस्स सरीरय हीलि

विने एतने मुदविनाहै । पाणामाएयमज्जाएणइए । पशाम प्रव्याये मवव्याहै प्रशमरूप शीचा पादराने । जेयवसंसेसायेवये । बसो जिखा ते रे यान मामा देवजावकपिये । इयाचदेविदेवराजातिकडु । इयान नामे देवेन्द्र देवकाराया इमकरोने । तामखिखशशतबखिख । तामसी नामा माथ ापया मोदयवता । मरोएवहीअति बिकतिरिति विसति गरुहति अलमरुति तालैति परिवहति पवहति । यतोरपते हीसे कात्यादिकना द्याप कठ वाधे, दुयडें मनेबरो जिन्दे, पाप माहै बवनेबरो जिन्दे, साक समययं बारइ जिन्दे अयमाने अगुबी करो तरवै इच्छादि करो ताहै, सर्वथा प्रकारे कद व, मरोले एबी पुण उपजाये । पाकडुविकडुकिरेतिहीकता । इम करो २ घरबो परखा सोसाटे हीसै । जावयाकडुविकडुकिरेता । यावत् घर वा परखा बोमाटीने । एगतेण्डेति २ जा । एकति माहै माकीने । आनेत्रदिसिपासु द्या । जे दिथियो पाव्याइता । तामेइदिसिमखिमया । ते दिमि नेदिये पाकापया एतने वसिपवाहै पाकापया । तण्पमेइमाचकापवासो । तिभारे तं इयान देवलाकना वसवहार । बहवेवेमाचिबादेवादेवोपाय । व वां शैमानिक देव तथा देशपो । वसिपवारायहाचिकलम्वएहि । वसिपवा राजधानीना वसवहार । बह्विप्रसुरकमारोहि हवेहिव देवोहिय । ववां

ज्ञामाण निदिज्ञामाण खिसिज्ञामाण जाय श्याकहुविकहुंकीरमाण पासति पासतिज्ञा श्यासुरह्ना जाव मि
 सिमिसेमाणा जेणेव इसाणेदेविदे देधराया तेणेव उवागच्छति उवागच्छतिज्ञा करयलपरिगहिय दसनह
 सिरसायस मत्यए श्यजलिक्कहु जाणुण विजाणुण वधावति वधावतिज्ञा एवखलु देवाणुप्पिया !
 यलिचचारायहाणियत्यस्रया यहवे श्यसुरकुमारा देवाय देनीठय देवाणुप्पिए कालगए जाणिज्ञा ईसाणेयक
 प्ये इदंज्ञाए उययणे पासिज्ञा श्यासुरत्ता जात्र एगते एरुति एरुतिज्ञा जामेवदिसि पाउस्रुया तामेवदिसि
 पकिगए नएणसे ईसाणे देविदे देधराया तेसि ईसाणकप्पयासीण यद्धणवेमाणियाणं देवाणय टेवीणय श्य
 पमरकुमार देव वधा देवो । तामनिष्ठावाकतमस्सिअसरोरय । तामखितामा वास तपखोना यरोरपते । षोडिअमाच । षोडिता यथा । निदिअमाच ।

निष्ठा करतावथा । जावथाकडठविकडठिकोरमाचपासेति २ ता । बावत् सरहा वीसाटता वथा टेके देकीने । पासवता । उतावथा चापे पव्या ।
 प्राशिसिमिमाचा । बावत् मायमे वसे देदोवमान अथावका । जेथईसाचेविदेवरासा । जिहां इ याननामा देवेद्र देवराका । तणेवठवामच्छ
 ति २ ता । तिहा चापे तिहा पाबोने । करवमपरिमिविंक्कसजसिरसावतमलएखेकसिक्कहु । वेअहाव जाकीने दमनख मखके पावतवरो संलको
 बरो एतख नमस्कार करी हावजाको । अएकविअएवं वसावेति २ ता । अय विअय एक्का यच्छको बचापे वथाकोने । एवंवसासी । इम कडता इ
 या । एववसु दशाणुप्पिया । इम निअ पहा देवानुमिअ । अमिन् । यस्सिंधारायइयानि बलअथा । बसिपणा राजधानीना वसवहार । बइवेपसुर
 जभाराइवावदेसोपाठ । प्रभा यमरकुमार दव तथा देवीथा । देवाणुप्पिए । देवानुमिय । आसगएआयिथा । काखम पाय्वा अरिणे । इसासेकए
 ईदताएठववयेपायेता । ईयान नामा दवनाके इद्र पचे अयना देकीने । पासुवता । उतावथा चापे पव्या । जावएगतेएवेति २ ता । बावत् तुम्हा
 रा यरीर प्रते वीसाटो एकाते मासे एकाते गाखीने । जामेवदिसिपठअ्ठू । जे दिगिखो थाथावता । तामेवदिसिपठिगवा । ते दिगिने विवे एतणे

त्ति एयमठ सोच्चानिसम्म श्यासुरुत्ते जाथ मिसिमिसिमाजे तत्येय सयणिज्जायराए तियलीयं त्रिउत्ति निका
 ले माहहु यलिचचारायहाणि अहेसपस्किसपकिदिसि समन्जिलोएइ, तएण सायलिचचारायहाणी इसाणेण
 देयिदण इयराणा अहे सपरिक सपकिदिसि समन्जिलोइइयासमाणा तेण दिव्वप्पनावेण इगालनूया सुम्मुर
 नूया उारिन्नुया तत्तकवेस्सयन्नुया तत्तासमजोइन्नुया जाया यथिहोत्या, तएणते यलिचचारायहाणिय

बनिचचाये पाजायवा । तणबभेइ मावदेविहे देवराया । तिवरि ते इ गान देवेग्र देवराया । तेइने इ गान देवकावना य
 मगहारने । बड्ढबदेमाबिधावहेनाबदेवोभव पतिए । घना वैमानिक देवने तथा देवोने समीपे । एयमइसायाबिमण । एइवो एवं सोभनो इइयथा
 रोने । पासवत्ते । उतावना कापे बट्ठा । जाइमिमिसेसाचे । यावत् कोधने वने देदोपमान ववा । तत्तेवमवचिण्णवराए । तिइंज इ गान देवका
 वने द्विप प्रधान म्मावे वेठावकाज । तिवन्निर्वंभिल्लिचिइसिमाइहु । चिक्खो वइता भुक्खटी इटि विव्यास विग्रय तेइप्रते निमाइने वडावीने । ववि
 वंभारायइवि । वनिचचानाम रात्रधानो प्रते । पइमपक्खिमपडिदिसिमममिहाण । हेठे समवे सगळापासा पूर्ण पयिम इद्विच उतर रूप जे स्वाज
 ते विवे ते मपचवहीये मसवे मव प्रतिदिमि त्रिइा ते मपतिदिगे पवनाकन वरै । तएवभावविचचारायइवो । तिवरि तिका वसिचंधाराएवधानो ।
 इमानव देविइए देवरका । इ गाने देवेद्रे देवरकाये । पइमपक्खिमपडिदिसिमममिहोइयासमाथा । हेठे चारेइदिग तथा प्रतिदिगे पवमोकन कोथा
 ववा एतले अंधिउरो गोठावका । तेवंदिसपपमावेच । ते वं वाक्खाणंभारे देव सबधो प्रभावे करीने । इ गालभूया । अंगार सरोखी वरं । मव्वएपूया ।
 पम्पिना नाना वविवा ते सरोखी वर । कारियभूग । रात्र सरोखी वरं । तत्तकवे वमभूया । ताता देवुता वच ते सरोखी वरं । तत्तासमेजातिभू
 या । यथोतातो यर पग्गिन सरोखी वर । जाबायादिइत्ता । एइवो वनिचंधा रात्रधानो वर । तववंदिकिचचारायइवविचवत्तवत्तया । तिवरि वसिचं
 धा रात्रधानोना वचवइारा । वइवेपसुरकमारदेववदेवोचोय । वधा पसुरता देव तथा देवो । तवसिचंधारायइवाधि । ते वसिचंधा रात्रधानो प्रते ।

इयन्ति ॥ तत्रैव सपञ्चिच्छरगएति ॥ तत्रैव ह्यपनीयवरे स्थितइत्यर्थः ॥ तिवस्यन्ति ॥ अविशिकां नुकुटिं इष्टिविष्यासुविशेषः ॥ समजोइन्द्रूपति ॥
 सुसा ज्योतिषाभिना नूता समम्बोतिर्नूताः ॥ प्रीमति ॥ आतनयाः ॥ उतत्यति ॥ उतनयाः ॥ त्रयाजानोरुम्पाविजयप्रायाः ॥ तद्विपति ॥ सुयि
 तामप्रसाः ॥ उद्विगति ॥ तापाममामसाः किमुक्त प्रकतीत्यत आइ, सञ्जालनयाः साधावति ईष्युगति परिधावतीति सर्वतो धावन्ति ॥ स

त्यष्टया यह्वे ह्यसुरकुमारा देवाय देयीतय सथलिषचारायहाणि इगालज्जुय जाय समजोइन्द्रूप पासति
 पासतिसा नीया उतत्या तसिया उद्विग्गा सजायजया सष्टसमता स्याधावति, परिधावति परिधावतिसा
 ह्यथमथस्सकाय समतुरगेमाणा चिठति । तएणते बलिचंचारायहाणियह्वेवत्यष्टा ह्यसुरकुमारा देवाय
 देयीतय ईसाणदेविद् देवरायं परिकुविय जाणिसा ईसाणस्स देविदस्स देयरखो तविष्ठ देयिद्वि दिष्टदेव
 जुप्ति विष्टदेवानुनागं दिष्टतेयलेस्स ह्यसहमाणा सष्टे सपत्कि सपत्तिदिसि ठिसा करयलपरिगहिय दस

इ मासम् । पगार सरोबी बई । पासति २ ता । देव देयोने । भोवा तथा तसिवा उक्त्विक्त्वा सञ्जावमया । भय पांम्यां भयेकरो क्यवासाया पाषट्
 क्य रसयुक्ता उदेयवत इवा भवेकरो सर्वता व्याख्या । सारथीसर्मतापाधावति । दिवि विविधि बीका दीष्टि । परिधावति २ ता । समस्तप्रकारे सर्व
 वो दीष्टे दीष्टोने । असमस्तप्रकारेसमदुरगेमाणाचिठति । यनेरा यनेरानोकायमाधे प्रवेग्य करतायक्ता एकमाष्टि मिष्ठतायक्ता रई । तएणतेवसिपया
 रायकाचिपयवया । तिवारे ते बलिचंचा राजधानीना वसथहार बह्वेषपुरकुमारा देवादेयोथाय । यथां असुर कुमार देय तथा देवी । ईसाच देवि
 ई देवराय परिकविवं । इयान प्रते देवप्रते देवराजा प्रते समस्तप्रकारे कपित यवा । जाविता इ सायस्य देविदस्य देवरखा । जाविने इ याननो देवे
 इनो देवराजानो । तद्विदेविद्विठि । तेइ प्रधान देवप्रते दिव्य देवपुति । दिव्य प्रधान देवगो जाति । दिव्य देवासुमाय । प्रधान देवगो प्रभाय तेप्रते ।
 दिव्यतेवसेसं पचइमाबा । प्रधान तेवासेमा तेप्रते यद्यो नसकता यवा । सर्वसुपत्स्विषपदिदिसिठिया । सगसाई चरिद दिमि सक प्रतिदिये रडोने ।

मन्त्रेणैवायं ॥ ममा म्रियतो ऽव्योम्य मनुप्रयिगन्तीति च द्रुगः नातिनुज्जो ॥ गृधकारक्यायसि ॥ मैव नृप एवकारक्याय सपत्स्यामहे इति श्लेषः ॥

नह निरसायम् मत्यापु श्युजलि कहु जणुण थिजणुण वथावतिहा एवत्रयासी श्रुहाण देयाणुप्यि
एहि दिश्यादेविही जाय श्यन्त्रिसमखागया तदिठान देयाणुप्यियाण विष्ठादेविही जाव ल्हा पत्ता श्यन्त्रिस
मगागया रामेमोण देयाणुप्यिया ! खम तुम देयाणुप्यिया ! खमतुमरिह तुण देयाणुप्यिया ! णाइनुज्जो
नुज्जो एयकरणयाणुसिक्कहु एयमठं सम्म थिणणुण नुज्जो खामति, ताणुणे इंसाणेदेविदे देवरा
या तंहि थलिचचारापहाणियथ्येहि वल्लहि श्यसुरकुमारोह देवेहिय देवीहिय एयमठं सम्म थिणणुण

बाल्यपरिवर्धिय । वैशाख मासोने । दमनकमिरमाभत्त । द्यमनक सवाते तिर सावत्त करोने । मरुवे पञ्चमी करोने । जएवबिल
एयववावेति २ ता । चर रिजय मन्नेकरो वधावे वरत्तोने । एववयासी । इम खड्गता ववा । पञ्चाशदेवाकुरिपिएहि । पञ्चा इति प्राययकारी वरत्त च
वायानकारे तुगन्ने । बिशदेविह्ठो । प्रधान मन्नाइ देवमी क्कठि । जावपमिसमवायवा । वायत् सनमुख वइं । तदिष्ठादेवाकुरिपियाच । तेइप्रते
शेठो तुगन्ने । दिग्गदेविह्ठो । मन्नाइ देशो क्कठि । आवमहापत्ता । यावत् साधो पामो । पभिसमसागवा । सनमुख वइं । तखाममाएदेवाकुरिप
वा । तेमाटे एग्गे पुमावंडू तुगन्ने देवेवापुप्रिय । देववक्कम । एमतुमन्नेदेवाकुरिपिया एमतुमन्नेदेवाकुरिपिया । खमो तुग्गे देदेवापुप्रिय । खमिवाने
ताडे योग्येइ इण्णानुप्रिय । वावमुज्जा २ एवकरकवाएतिक्कहु । एवाम एग्गे वार २ नको बिज्जोये एवाम वसो नकोकया एग्गे इमकरोने । एवमइंम
एविपरचंमुत्ता २ एवमिति । एव एव पञ्चाइम मसे प्रकारे विवयेकरो वार २ एवामे । एवएवेइ सावेविदिदेवरावा । तिवारि ते इंयान देवअइ वेव
एया । तेविनिर्बवारायवाविवमवेहि । तिवे वनिचवा राजधानो वसवकारे । वक्कविपयसरकमारेरिवेवेहिदेवीशिय । एवे असुरकुमारने देवे तथा
देवोए । एयमइमकुरिपरचंभुज्जो २ नामितेममाचे । एव मयाइने मसे प्रकारे विवयेकरो वार २ एवामे । तंदिग्गदेविह्ठो । तेइ प्रधान देवमी

पावाठववायवबनिदेवेति म प्राप्ता कतव्य मेवेव मित्याद्यादेव, उपपातः शेवा वचन मप्रियोगपूर्वक प्रादेशः निर्वैकः प्रभिते कार्ये निपताचं

चुञ्जो नुञ्जो स्वामिणसमाणे तदिह्यु देविहिं जाय तेयलेस्वपणिसाहरइ, तप्यनिहचण गीयमा ! तेचलिच
घारायहाणियस्यध्वा ग्रहधे अंसुरकुमारदेवाय वंयीलय ईसाण देविदे देवराय श्याढति, जाय पञ्जुवासति
इसाणस्सरस देविदस्व देवरखी श्याणाउखवायययनिद्वेसे चिठति । एवंखलु गीयमा ! ईसाणेण देविदेण
देवरखा साविह्यादेविह्नी जाय अन्निसमखागए, ईसाणस्सजते ! देविदस्व देवरखी केवइयकाल ठिई प० ?
गीयमा ! साइरेगाइ वीसागरोयमाणि ठिई पञ्जता, ईसाणेण जते ! वेविदे देवराया ताउदेवलोगाउं श्या

खदि तेजते । जावतेववरसपडिमाहर । बावप् तेवावेज्जा पते पावो सहर । तप्यभिजयच । ते दिवस बको वपुन व वाक्कासंकारे, । गायमा तेव
निबंधारावडिज्जाया । इमौतम । ते बडिज्जावाराजघातोना वसणवारा । बहवेपदुखुमार । देवाव देवीपीय । देव तथा देवी
पा । ईमाउदेविदेवराय । इमान देवेग्रु देवराया । चरति । पाहर करे । जावपञ्जुवासति । बावप् सेवाकरे । इ सावस्यदेविदस्यदेवराया पा
बावववावववविदेसे विवृति । इमानना देवेग्रुना देवराजाना पात्रये करवी इत्वादि, पादेय उपपात सेवा वचन मप्रियोग पूर्वक प्रादेश निर्वैक पू
षावामि नियत पबनी उतर तेकने कियेरे । एव ससु गीयमा । इम निवे देनौतम । ईसाणिसवविदेविदेवराया । इमाने देवेद्रे देवराजये । साविह्यादेवि
दुको । ते मनाउ देवनी खदि । जावपभिजमखागए । बावप् सनसुख बरं इम पामी इत्वमे मसी गौतम पूजेथे—इ सावस्यमतेदेविदस्य देवराखी ।
इमानने सेमयवन् । देवेग्रुने देवराजाने । केवइज्जावसिइ पञ्जता । केतस बावलो किति बडो केतस आउखु इत्थय । गीयमा सातिरेमाइं दोषामरो
नमानिहिए पञ्जता । इगीवत । बाइव क्काम्पिरा ठाव सागरापमनो कि त बडो । इमावस्यते इविद देवराया । इमान सेमयवन् । देवेद्रे देवराया ।
तापादेवरायापात्राज्जएव । तहवी देवकावडो ते पाउखा देवतापबानी चवबरो । जावस्यमिच्छिचिति । यावप् किञ्चीवाले पतावया विजो ग

भूतं तत एषो इदं सत सत्र इगान्म्रवक्यता प्रसादा तद्वक्यतासम्बन्धु मेवो देगकसमाप्तिं याव स्मृत्प्रवृत्तमाह ॥ सङ्कस्वेत्यादि ॥ उपतरा
 भवति ॥ उक्तत्वं प्रमापतः ॥ उक्तत्वं प्रमापतः ॥ उक्तत्वं ॥ गुणतः प्रपवा उक्तत्वं प्रसादापेक्ष मुक्तत्वं तु प्रसादापेक्षामिति यद्विष्यते-प

उरुगुण जाय कर्हिगच्छहिति । कहिउयवज्जिहिति गोयमा ! महाविदेहेयासे सिज्जिहिति जाव स्युतका
 हिति । सङ्कस्सण जते ! देविदस्स देवरणी विमाणेहितो ईसाणस्स देविदस्स देवरणी विमाणा ईसि उ
 च्चयरा इत्तिउणायराचेव । ईसाणस्सया देविदस्स देवरणी विमाणेहितो सङ्कस्स देविदस्स देवरणी विमा
 णा इत्तिणीययराचेव इत्तिणिखयराचेव ? इता गोयमा ! सङ्कस्स तचेय सहुनेयह्व, सेकेणठेण ? गोयमा !

ति त्राये । कर्हिउयवज्जिहिति । विहा उपजये विसे स्त्रानके उपजये इतिप्रत्य उत्तर । गायमा महाविदेहेवासिसिक्किहिति । हेगौतम ! मनुष्य
 तिने विदे पयतरो मजादिदह चयने विदे सिहिते वाये । जावयतकाहिति सङ्कस्सभतेदेविदस्सदेवरणाविमापेहितो । याव सर्वपुरुषो षत करणे
 र यानेग्रुभो कत्तयता प्रसादावो तेह कत्तयता सबइहोव उयेयक समाप्ति पर्यंत सूत्रसमूह कर्हि-यत्तना इममवन् । देवेग्रुना देवरावागा विमान
 यो । र नावस्यदेविदस्सदेवरणाविमाया र सिंठययरा इत्तिउणायराचेव । ईयानना देवेग्रुना देवरावागा विमान कर्हिउ चंथा प्रमापयवो कर्हि
 व उपततर गुणवो गोचे पयवा उपयवे प्रमादनी उपयवे उपतयवो प्रसादनी पीठनी उपेचाये जाववो प्रयवा । ईसाणस्सया देविदस्स देवरणी विमा
 पेहिता । र यानना देवेग्रुना देवरावागा विमान ववो । सङ्कस्सदेविदस्सदेवरणा विमाया । यत्तना देवेग्रुना देवरावागा विमान । ईसिणीयतराचे
 व । कर्हिउ नीचतर प्रमापयो गोवा । र सिंठययराचेव । तया कर्हिउ त्वनतर गुणवो गोवा इतिप्रत्य उत्तर । ईता गोयमा । हा गौतम । सङ्कस्स
 तचेयव्यदेवाय । यत्तना विमानवो इत्यादिक् तिमहोव मय जाववो । सेवेपुं च । ते ये प्रवोजने हे ममवन् । इमकत्त । गायमा सेज्जानामए । हे
 गौतम । ते यवा नामि इदति । करयन्नेतिवा । वावना तयापूर । सेउजे देसेवसए सेवेचीरे देसेचिरे । देगे प्रमापवो चंथा देये उपवत गुणवो देये

वसुधैव कुटुम्बकम् । तत्त्वविदुषुर्ज्ञानिभिर्ब्रह्मणोऽपि । तत्त्वविदुषुर्ज्ञानिभिर्ब्रह्मणोऽपि । तत्त्वविदुषुर्ज्ञानिभिर्ब्रह्मणोऽपि ।

सेजहानामए करयछेसियादेसे उच्चे देसे उखाए देसे णीए देसे तियो । सेतेणठेण पनूण नते ! सक्केदेविदे देवराया ईसाणस्स देविदस्स देवरणी अतिय पाउअविहए ? हतापनू । सेजते ! कि आढामाणेपनू अणामाणेपनू अणामाणेपनू ? गीयमा आढामाणेपनू णीअणामाणेपनू, पनूण नते ! ईसाणे देविदे देवराया सक्के देवरणी अतिय पाउअविहए हतापनू सेजते ! कि आढामाणेपनू अणामाणेपनू ? गीयमा ! आढामाणेपनू अणामाणेपनू ! पनूण नते ! सक्केदेविदे देवराया ईसाणदेविदं देवराय सपरिस्ससपट्ठि

नीच पमाचको देस ग्यून मचो । सेतवठेच । तेसे प्रयोगने हेगोतम ! हमबहुं । पमूबभतेसजेदेविदेवरावा । समबहे हेभगवन् । मज देवेद देवरावा । ईसाणए देविदस्स देवरवा पतिवं । ईमानने देवेदने देवरावाणे समोवे । पाउणभवितए । पाटिवाणे इतिमए । हतापनू । हां गीतम । समबहे । केनेविपाठामापापनू । ते हमयवन् । ए पादर कोधा एतसे मासावावाका समरं । पणामावापनू । पणवोसावायका समरं । गीयमा पाठा मापापनू । हेगोतम । तेबावा वका पावयाने समबहुरे । वा पणामावापनू । पणवोसावा पावयाने समरं महुवे, ववोनीतम पूबहे—पमूबभतेईसा दे । समर इह हेभगवन् ! ईयान । देविदे देवराया । देवेद देवरावा । सक्के देविदस्स देवरणी । यकने देवेदने देवरावाणे । भतिवंपाउणवितए । से तिये समोवे पावाने इतिमए उतर । हतापनू । हां गीतम । समबहे । समतेकिपाठामावेपनू । ते हेभगवन् । ए पादर वरता एतसे तेबावावका समरं इह पबबा । पाणामावेपनू । पणतेबावा वका समरं इह इतिमए उतर । गावमा पाठामावेपिपनू । हेगोतम ! मासवा वका पण पाव देभगवन् । मज देवेद देवरावा प्रते ईयान देवेद देवरावा वका पण पावयाने समबहुरे । पमूबभतेसजेदेविदेवरावा ईसाणदेविदेवराव । समरं दे देभगवन् । मज देवेद देवरावा प्रते ईयान देवेद देवरावा प्रते । सपरिस्ससपट्ठिदिधिं । चारेदं दिगि चारेदं प्रतिदिधि । समभिसाएणर । पवसाज

प्रमावतो गच्छन्ति ॥ आस्ताववा ससायवति ॥ आस्तायः सभाप्य संसाय क्षयैव पुनःपुनः ॥ क्लिषावति ॥ प्रयोजनानि ॥ करिष्यावति ॥ विषे
याति ॥ मन्त्रमिपादिपठंति ॥ अथ अथ मिदामिं अस्मि आस्ताये कार्यावसरसमये प्रकुरुत कार्यादीनि ॥ इति यत्त्वार्थं स

द्विभिः समन्तलोत्सृज्य जहा पाउस्रयणा तथा दीवि स्थालवगा णेयसा । पन्नूण जते ! सक्ते देविदे देवरा
या इसाणेण देविदेणसद्धि स्थालावंधा सलायवा करेत्तए हतापन्नू जहा पाउस्रयणा स्थलियण जते ! तैसि
सक्तीसाणाण देविदण देवराईण किञ्चाइ करिखिजाइ हतास्थलिय । सेकहमियाणि पकरेइ ? गीयमा ! ता
हेत्रेयण सेसक्ते देविदे देवराया इंसाणस्स देविदस्स देवरणी स्थलिय पाउस्रयइ । ईसाणेया देविदे देवराया
सक्कस्म देविदस्स देवरणी स्थलिय पाउस्रयइ । इतिनीसक्का देविदे देवराया दाहिणहुलीगाहिवाइ । इति

न करवाने देवदाने । अहापाउप्रबवा । बिम पाकवता यत्र इमाना ये पाकावा कक्षा । तदाहाविप्रान्नाभमाभियथा । तिम देववारा पवि म
क इमाना शव आस्तावा कक्षवा यलो गीतम पूजेवै—पमूभन्ते सखे देविदे देवराया । समन्तै देवदेव देवरावा । इ साखिणदेविदे
यधि । ईयान देवै देवराया सघाते । आस्ताववा समाववा । मभायच एकवार करवी वारवार समावच । करेत्तए । करवाने । हतापम् । इतिनीतम
ममबद्धे । अहापाउप्रबवा । बिम पाकवता आस्तावा कक्षा, तिम एयनि कक्षवा । अत्रिर्भन्ते तेषिसुखीसाबाच । जे उभमबन् । तेवने मक इयान
ने । देविनाच देवराइच क्लिषाव करिष्याइ । देवैत्रेण देवरावाने क्लमप्रयोगन करवायीय्य वार्यवै इतिमय उतर । इतापत्वि । इतिनीतम ! जे । से
अत्रिणानिपकरेति । तेबिम एकाय असमर मसवे करे काय प्रते । गावमा ताणेवच । देवैत्रेण । इतिनीतम । तिमक भिदे । सुखे देविदे देवरावा । ते यव
देवैत्रे देवरावा । ईसाण्य देविदस्य देवरावो । ईयानने देवैत्रेण देवरावाने । अंतितं पाउप्रबइ इसाखिणदेविदे देवराया । ईयानने देवैत्रेण देव
रावा । सक्क्य देविदस्य देवरावो अंतितं । मबन्ते देवैत्रेण देवरावाने समीपे । पाउप्रबइ प्रगट चाव धामे इतिनीसक्का । ए वार्यवै भी मय्य

स्त्रियोगश्च ग्रामश्रवे इति नो इति ॥ नो इति ॥ परस्पररक्षापानुकरत्वं-जसेवयद्दतस्स आकाठवयापयपयञ्चिदेसति ॥ यदा चादिक मसी धवति त

नोईसाणा देविंदा देवराया उत्तरहूलीगाहिबई । इति नो इति नो इति, तेथ्युममसस्स किञ्चाइ करणिञ्जाइ
पञ्चणुञ्जवमाणा विहरति । स्थित्यन जते ! तेसि सक्कीसाणाण देविंदाण देवराईण विद्यादा समुप्यज्जाति
हंतास्थित्यि । सेकहमिदाणिं पकरेइ ? गोयमा ! ताहेचेवण सक्कीसाणा देविदा देवरायाणो सणकुमारदेवि
द देवरायं मणसीकरेइ । ताण सेसणकुमारे देविदे देवराया ताहि सक्कीसाणांहि देविदे देवराईहिं मणसी
कणुसमाणे सिप्यमेव सक्कीसाणाण देविदाण देवराईण स्थित्य पाउञ्जवति । जसेवयद्दतस्स स्थ्याणाउववा

मत्याचन मञ्जु । देविदा देवराया । इवेइ देवराया । आदिपठुलागादिचइ । दविषाच लाभाधिपति । इतिभाइ साया । एकायवे भो गज्ज चामग्य
ने ईमाना । देविदे देवराया । देवेद देवराया । उत्तरठुलागादिचइ । उत्तराठुलागाधिपति । इतिभाइ इतिभाति । इतिभाइ
प्राणपमं चरवा । ते पचनचसुचिचइ । ते पचोच परसरे छव्य प्रसाजन मते । करविळाइ । करवायोग्य कार्य । पचसुप्रमापाविचइरति । ईगोवा
र करता विचरे । यत्तिरंभति तसिमसीसायाच देविदाच देवराईच । छे यवाळाचकारे, इभगवन् । तेइने यकुने इमानसे देवेदने देवरायाने । वि
वादासमप्यति । विवाद् उपजे मौजामोहि सखाद् करे इतिपय उत्तर । इताअत्ति । हा गौतम छे । सचइमिवाचिपकरेति । अथ तेइमि ए विवा
दाचमरे करे इतिपय उत्तर । मायमा ताहेचेवण सक्कीसाणा देविदा देवरायाचो । सेगौतम । तिमअ निदे यक ईमान देवराया मते । सय
अमार देविंदा देवराया । अतरअमार देवेद देवराया मते । मायसी करेति । मनने विवे करे पत्तसे मनने धारे । तएचसेसचकमारे । तिवारे ते सनत्
जमार । देविदे देवराया । देवेद देवराया । तेइमसीसाणेचि । तिये गञ्ज ईमान । देविदेचि देवराइचि । देवेद देवरायाने । मचसीअयसमाये ।
मनने विवे धारताअवा । विध्यामेव । इतावसा । सक्कीसायाचदे विदाच देवराइच । यकु इमानने देवेदने । देवराइच । इतिपयपाठ

त्रा प्रादिके तिष्ठत इतिवाक्यापः तत्रा प्रादय पूर्वे वाग्याता एवेति ॥ चाराइएति ॥ चानादीना माराचयिता ॥ परमएव जवो य

यत्रयणनिद्वैत्तेचिठति । सणकुमरिण जते ! देविदे देवराया कि जत्रसिष्ठिए अजवसिष्ठिए सम्मविठी मि
च्छदिठी पारित्तससारिए अणतससारिए सुलहनीहीए दुस्रनवीहीए श्याराहए चरिमे अचरिमे ? गोयमा !
सणकुमारेण दीयिदे देवराया जवसिष्ठिए णोअजवसिष्ठिए, एव सम्ममिच्छ पारिअ अणत सु० श्या० अ०
पसत्यनेयई, सेकेणठेण जते ? गोयमा ! सणकुमारे देविदे देवराया यरूणसमणोण यरूणसमणीण ब्रह्म

अभव । मयोपे प्रयट पावे इत्यह । अवेइइ । जे ते सणकुमार इन्द्र । तस्यपायासवावसवनिद्वैत्तेचिठति । तेइने यनु ईगानने प्राप्ता १ उपपात
२ चरन ३ निर्देय ४ कर्षे तिवे यरु ईगानने रई इतो गौतम पूछेवे—सणकुमारेअमतेदेविदेदेवराया । सणकुमार हेममवन् । देवेद्र देवराया । किं
प्रयमिष्टिए । एव् मवमिष्टिव मय्ये । पभवमिष्टिय । पभवमिष्टिव प्रभव्ये । सप्यहिठो । सव्यकटि । मिष्याविठो । मिष्याहठो हे । परित्तससारोव ।
गुण्य मसारोवे । अणतममारोम । पनज मसारोवे । सुसम बोधोवे । दुस्रइबोधिए । सुसम साधोवे । पाराइए बिराइए चरिसे अचरि
से । पाराइइके ज्ञानादिबनाकिविराधकवे चरिमहोव भव जेइने पचपांसा तखावे पइवा चरिमडेव भवइ जेइने पचका चरम भवपुजे जेइने ते
चरिमवे पइवा चरिमवे इतिप्रय ठत्तर । गोकमा सचकुमारेअदेविदे देवराया भवसिष्ठिए । जेमौतम । सनत्कुमार देवेद्र देवराया भव्ये । पोप
भवमिष्टि० । पभव मिष्टिव नवो । एवं सप्यहिठो पारित्तससारो । इम सय्यकटोवे मिष्याइठो नवो तुण्य संघारोवे, पनज ससारो नवो । सुसमबो
धिए पाराइए । सुसम साधोवे दुस्रमबाधो नवो । पाराइअवे विराधव नवो । चरिमपसतबरेतवं । चरिमवे अचरिम नवो प्रगस्य भवा चइवा, प
प्रयस्य खाइवा । सेवेअठेअभित्तिपपुचर । ते जे प्रबोअने हेममवन् । इम अमु इतिप्रय ठत्तर । गायमा सचकुमारेदेविदे देवराया । हेमौतम । सनत्कुमा
र देवेद्र देवराया । अइअममबाधे अइअममबोध । घर्वा अमच तपली साधुनो वयो अमबो साधवोमा । अइअसावयाच अइअसानिवाच । घर्वा अ

स्या प्राप्त स्मिष्टति देवजनवोवा परमो पत्य स परमजनवोवा; भविष्यति यस्य स परमः ॥ इयकामएति ॥ इति सुखभियचन यस्तु ॥ सुहकामए
 ति ॥ मुग इत्तं ॥ पत्यकामएति ॥ पत्यं दुःखत्राव कस्मादेवं इत्यतथाइ ॥ आदुकपियति ॥ रुपायाम् अतएवाइ ॥ निस्सेयसिएति ॥ निःश्रेयसं
 मोल स्यात् निपुत्र इव नैःश्रेयसिकाः ॥ इयमुहमिसेसकामएति ॥ इति यस्तुल ननुःखानुवंपमित्ययं तन्निःक्षपाकां सर्वपां कामयते वाळ्वति यः

णसात्रयाण यद्गुणसात्रियाण हियकामए सुहकामए पत्यकामए अ्याणकपिए निस्सेयसिए हियसुहनिस्सेसका
 मए सेतेणठेण गोयमा ! सणकुमारेण नयसिद्धिए जाव णीअचरिमे ! सणकुमारस्स ज्ञते ! देविदस्स देवरयो
 केधइयकाउ ठिइ पखप्ता सप्तसागरोवमाइ ठिइ पखप्ता, सेण ज्ञते ! ताउ देवलोगाउ अ्याउरकएण जाव
 फहि उवथज्जिहति ? गोयमा ! महाधिदेहे वासे सिज्जिहति जाव अ्यतकरेहिइ ! सेव ज्ञते ज्ञते ! त्ति

वचना यथो याविकाता । इवकामए पत्यकामए । इति सुख निबन्धन इत्तु तेइतो वाळ्व सुख तेइतोवाळ्वइ । पत्यकामए आसुखंपिए ।
 पत्य इत्तु आच तेइता वाळ्वक ज्ञपाये करी सद्धित । निस्सेयसिए । निस्सेयस माच तेइते वाचे । इवसुहभिरसेसकामए सेतेइइचं गोयमा सणकुमारे दे
 विदे मभवसिए । इति जे मय्य चदुइततो न्य इत्थच, ते त्रियेण समस तेइने कामय ते वाहे जे वाचे समस दुख रद्धित वापो मुक्खिजापो इत्थच ते
 नै प्रयाजने च वात्थाम्भवादि, जेगोतम । सगरकुमार देवेइ । मभवसिद्धि मभवइ । आत्थापचरिसे । बावण् चरिमके, पथि चपरिम नही । सचंठुमार
 अचंभते देविदस्य देवरथा । सगरकुमारनी हेमगवण् ! देवेइतनी देवराजानी । केवइत्थवासइइ पत्थना गायमा सत्तथायरोवमाचिद्धिं पत्थसा । केतसा
 केतना कात्थनी अ्यितिकरी इतिप्रय उत्तर हेमोतम । सात सागरोपमनी अ्यितिकरी । सेवभतेतापोदेवथायापो आउत्थएच । ते सगरकुमार हेमगव
 ण् । ते देवनीवचो देव मय्ययो पाउत्थ पूच करो । आत्थकहितववज्जिहति । बावण् किद्धी अ्यज्जणे इतिप्रय उत्तर । गोयमा मइ । विदेइवासेसिज्जि
 हिति । जेगोतम । महाधिदेइ चेवने विदे सोमस्से माच वाळे । जाव अंतंकरेहिति । बावण् सव दुखना एव करले । सेवभते २ ति । तद्धति हेमग

स तथा पूर्वोक्तापसङ्गान्नाये ॥ कठेत्यादि ॥ इहाद्यगाथाया पूर्वादिपवासा पश्चाद्पूर्वैः सह यथा सङ्गसम्बन्धः कार्यः तथादि-तियक्त्तुचदससा
 प्याः क्रमव्यपुसमष्टमं तपः तथा मासो ऽद्मासश्च ॥ ज्ञतपरिकल्पित ॥ घनछन्नविधि रेक्तस्य मासिक मनश्चन मन्यस्य चार्द्धमासिक भित्तिजावः तस्यै
 कस्या दृक्पादि पर्यायो ऽन्यस्य अपरमासाइति द्वितीयायाया गतायो ॥ मायसमसति ॥ मस्योद्दिक्कापस्य श्रीदृष्टी विक्रुयंये
 त्यतावदूपस्यो क्त्वा म्मोक्तियाप मुद्देशक उच्यतेइति ० इतिवृत्तपद्यतेप्रथमः ॥ १ ॥ [पृथ ४०००] प्रथमोद्देशकेदेवाभा किङ्कुयं

गाहात् । लठठममासोश्च रुध्रममासोथासाड् अश्रुत्तमासा तीसगकुरुदत्ताण तवजज्ञपरिषत्परियात् ॥ १ ॥
 उच्चस्त्रविमाणान पाउम्लयपेच्छृणायसलावे किञ्चिविधादुप्यत्ती सणकुमारियन्नावियत्त ॥ २ ॥ मीयासम्प्रप्तौ ॥
 तद्वय सए पठमो उद्देशो सम्प्रत्तौ ॥ १ ॥ ॥ तेणकालेण तेणसमएण रायगिहे णयरेहोत्या ,

एत् । गाहापो । पूर्वोक्तार्थ सपह याबा दाव कश्चिद्—उच्चममासाप षष्ठममासावासा इ षष्ठममासा । तौसज कुददत्तात् तवभतपरिषत्परियापो ॥ १ ॥
 एपदित्री मास्त्राने विदै पदिवा वेपदनी पादिना वेपद सवति सवन्व यथा सज्ज करवा ते देवादेवे—तिवञ्च सापुने छः तप कुददत्त सापुने षष्ठम
 तप तथा तिबञ्च सापुने एकमास कुददत्तने प्रांमास ए मत्तपरिषत्ति अमयन्त्रविधि एकने मासिञ्च बीवाने प्रांमासिञ्च इतिभाव तथा एकने षाठ
 वरसना दीषापर्वाञ्च बीवाने इत्यासनी दीषापर्वाञ्च कर्त्तौ ॥ १ ॥ उच्यतेयिमासाञ्च पाठभ्यपेच्छृणावसलावे । किञ्चिविधादुप्यत्तौ षष्णकुमारियसभवियत्त ॥ २ ॥
 उच्यपर्वी विमानना ईसिंसवतरा इत्यादि इत्यने इत्थ पासै पाविवो षयसोक्तन करवो समापञ्च करवो कायनो कश्चवा विवादनौ उच्यति सजत्तवमार
 ना अधिकार मन्थपर्वी ए पयिकार कर्त्तौ ॥ २ ॥ तत्रसवञ्चपठमपो १ ॥ १ ॥ मास्त्रानाम नगरोने विदै एरिसविकवना रूप छेयाने कर्त्तव्यो ए मो
 बाएइने नामे छेयमा कश्चिदे ते पूषवसा । १ ॥ ए पत्तिसे छेयगे देज्जो विकववा कश्चो ॥ इति वेज्जिदेव विगेष होज षसुरकमारनो
 मतिगति प्ररूप नाने क्वि ए कश्चिदे—ते कर्त्तव्येते ते षसमए ॥ ते कासने विप ते समरने विपे । रावगिह रामव्यरेहात्वा । राजगृह नामा नगर

श्रीकृष्ण द्वितीयेषु तद्विशेषाया मेवा सुकुमारका गतिशक्तिरूपवाये दमाह ॥ तेजमित्यादि ॥ एवं प्रसुरकुमारैर्यादि ॥ एव मनेन सूत्रक्रमेवेति च

जाय परिसा पञ्जुवासइ, तेण कालेण तेण समएण चमरे स्थसुरिदे स्थसुरराया चमरचचाए रायहाणीए स
जाए सुहम्माए चमरसि सीहासणसि घउसठीए सामाणियसाहस्सीहि जाव नहविह उवदसेत्ता जामेवदि
स पाउझूए तामेवदिसिपकिगए, जतेत्ति ! जगवगोयमे समण जगव महावीर वदइ नमचइ नमसइइहा
एयययासी - स्थल्यणजते ! इमीसेरयणप्यजाए पुढवीए स्थहे स्थसुरकुमारा देवा परियसति, जोइणठेसम
ठे, एय जाय स्थहे ससमाए पुढवीए सोहम्मस्स कप्पस्स स्थहे जाव स्थल्यण जते ! ईसिप्यजाए पुढवीए

इया । जावपरिमापञ्जुवासइ । श्रीवदमान स्वामी समीसरा यावत् परिपदा सेबाकरे । ते यकाशेच ते एसमएच । ते कासने विपे ते समयने विपे ।
चमरे एसदि प्रसुरराया । चमर चमरेद्र प्रसुरराजा । चमरचचा राजधानी । सभाए सइयाए । सभाये सघमयी । चमरसि
श्रीशामरसि । चमरसिंकासने विपे । चउसठोएसामाविसाइखीचि । चउसठ सइस्र सामानिक इयादिक । जावनहविधिउवदसेत्ता । यावत् राव
पसेचो यज्जवन विपे जिम सूस्वामदेव श्रीमहावीरस्वामी प्रागसि बत्तीस थर नाटक खीषा तिम नाक्क विवि देखाडीने चमर । जामेवदिसिपा
उभूजातामेवदिसिपडिमए । च दिगिचो पायाइता ते दिगि एतचे पाताने खानके पाइयागया । भतेतिभगवगायमे समबंधगवंमहावीरवदचममर
चमरइसा एववयासी । हेमगवन् । इवामचचे भगवंत नोतम यमव भनवत श्रीमहावीरस्वामीपते वदि नमस्कार करे वीदीने नमस्कारकरोने इमकइ ।
पत्तिबंधने इमीसेरयणप्यमापुठवीए । हे च वाक्कासकारे, हेमगवन् । एह रत्तमभा पुडिवीने । एह प्रसरत्तमारादेशापत्तिकसति । नीचे प्रसुरकुमारदेव
वनेचे इतिमय उत्तर । मायमा पाइचहेसमहे एवत्रापपहेसतमाएणठवीए । हेगीतम । ए एव समवनही बुद्धनही इम यावत् नीचे सातमी पुडिवीने
पिपे यसेहे तथा । साइअण्णकप्यसपणे । सोधमनामा देवसावने नीचे रईइ । जावप्रत्तिचभते । यावत् हे च वाक्कासकारे, हेमगवन् । -सिप्यताराए

अक्षुरकुमारादेवा परिवसति, णीइणठेसमठे, सेकाहखाइणं जते ! अक्षुरकुमारा देवा परिवसति ? गो
 यमा ! इमीसे रयणप्यन्ताए पुठवीए असीउत्तरजीयणसयसहस्स आइक्षाए एव अक्षुरदेववत्तइयाए जाव
 दिक्षाइ नीगनीगाइ जुजमाणा विहरति, अत्थियणं जते ! अक्षुरकुमाराण देवाण अहेगतिविसए हतास्य
 लिय, केवइथाण जते ! अक्षुरकुमाराणदेवाण अहेगतिविसए पक्खसे ? गोयना ! जाव अहे सस्यमाए पुठ
 वीए, तच्चपुण पुठविं गयाय गमिस्सतिय, कि पत्तियणजते ! अक्षुरकुमारा देवा नच्च पुठवि गयाय ग

पुठवीए । विधिदिक्का इत्थिवो तेइने । पहे वसुरकुमारादेवावपरियसति । नीच असुरकुमारदेव बसेहे इतिप्रश्न उत्तर हेगोतम । बोइण्ठेसमठे । ए प
 य समच नची बुत्तनही एतावता तिहां वसेनही । सेवदिक्कावभतेपसरकुमारादेवापरिवसति । तो विहां अत्थिये च वाक्कासकारे हेभयवन् । प
 सरकुमार देवनी खानच क्विसे खानवे वसे इतिप्रश्न उत्तर । गोयमा इमीउत्तरत्रोपपससइसवाइक्षाए एवपसुरकुमारदे
 ववत्तइयाए । हेनीतम । एहीव रत्तप्रमा इत्थिवीने विवे एक कास पयोसइस योजन बाइत्तपसें काइपसें विपरहे इत्थियकारे असुरकुमार देवनी
 वत्तइया ताइवो ते इम ते एकसाच पयो सइस योजन माहे एकसइस योजन ऊपर थकयाही जे एकसइस योजन नीचे बल्ली जे बीधमे एकसाच
 पखातर सइय बाइतमाहे असुरदेवना पठसठसाच सवनहे तिहां पसरकुमार देव बसेहे । आवदिक्काइ भोगमीगाइ मुजमाणाविहरति । बावप
 देव सर्वथी भोवविना सोप्य सोम मायवतावका विपरे वहीगोतम पूजेहे—अत्थियभतेपसुरकुमाराव देवावपहेमइविसए । जे च वाक्कासकारे, जेम
 यवन् । असुरकुमार देवना हेटू गति विषय भीचे आइवना विषयके इतिप्रश्न उत्तर । इताथत्थि । हां गोतमहे । जेवइवाचभतेपसुरकुमारावदेवाव
 पहेगइविसए पक्खसे । जेतकी एक च वाक्कासकारे, असुरकुमारदेवनी नीची आइवानी विषय जसो इतिप्रश्न उत्तर हेगोतम रत्तप्रमा पुंथिवीथी मांही
 असुरकुमारनी विषय बावए नीचे साकसो पुंथिवीताइहे पर मरीरेकरे तीकी वासुत्तप्रमा ताइ पत्तोतकासे गया वरतमानकासे जावहे पागामिकासे

मिस्सतिय ? गीयमा ! पुष्ट्येरियस्सवा वीयणउदीरणयाए पुष्टसंगइयस्स वेदणउवसामसुयाए एवखलु इय
सुरकुमारटिया तच्चुपुढवि गयाय गमिस्सतिय अत्थियण जते ! असुरकुमाराण देवाण तिरियगतिविसए
पणत्ते हतास्थलिय , केवइयाण जते ! असुरकुमाराण देवाण तिरियगइथिसए पणत्ते ? गीयमा ! जाव अत्थ
सज्जादीघसमुद्दा नदिस्सरवर पुणवीय गयाय गमिस्सतिय । कि पत्तियण जते ! असुरकुमारादवा नदिस्सरवर
दीवंगयाय गमिस्सतिय गीयमा ! जेइमे अरहता जगवती एणसिण जमणमहेसुया निरकमणमहेसुया

आखे । विपत्तियज्जभते असुरकुमारादवा । खे प्रखे वारखे च वाक्कासकारे, हेमगवन् । असुरकुमारदेव । तच्चुठविगयायगमिस्सतिय । बीकी बास
वपभा दृबिबी तई गया, जायखे आखे, इतिप्रय उत्तर । गोबमा पव्ववेरिक्खवावेणउदोरखाए । हेमोतम । पूव भवना वैरीकीव तिक्कायाय अ
पना ते खोवने वेदनाते उदोरखा करवाने पवे पठयी वेदना उवे पावखे ते पावखे ते उदोरखा कइये तथा कीरक खीइ । पूवस
गयस्सवेणउवसामसुयाए । पूव भवती निव सखारं तिक्कां जाइ अपना तेइती वेदना उपयमाववाने पवे तेइती उपयम नइ परं रागभची जा
य । एवउत्तुपसुक्कमारादेवा । इम निवै असुरकुमार देव । तच्चुठविगयायगमिस्सतिय । बीकी बासउपभा दृबिबी संगे गया, जायखे आखे, वत्तो
गीतम पूइइ—पत्थिज्जभतेपसरकुमाराददेयां । हे हेमयवन् । असुरकुमार देवना । तिरियगइविसए पणत्ते । बीकी गतिती विपय एतावता बीकी
जावा अइया । इतापत्थि । इ मीतम हे ! केरइयाज्जभतेपसरकुमाराददेवात्तिरियगइविसए पणत्ते । जेतथा एअ च वाक्कासकारे, हेमगवन् । असुरकु
मार उवनापीयागति विपय कइया एतस बीका विक्कां संगे जाव इतिप्रय उत्तर । गीयमा जावअसखेआदीवसमइानदिक्खवररपपदीवंगवायगमिस्सति
य । हेमोतम । बावत् अइगीपकी मीकी पसस्थाता दीपसमुइसंगे आइवाना विपयखे पचि नदीकर प्रधानइये गया, जायखे, आखे, इचिचदिमि
ता असुरकुमार उत्तर दिमिना नदीकर बीपखे गया, जायखे, आखे, उत्तर दिमिना असुरकुमार दविचदिमिना नदीकर बीपखे गया, जायखे,

नैप-उग्ररि एग श्रीयकमहरमं ठंगाहता षठा चेमं श्रीयकसहस्रस्वे षष्ठहारे श्रीयकसप्तसहस्रे सत्यक असुरकुमाराय देवाय नोसति

गाणप्यायमहिमासुत्रा परिनिष्ठाणमहिमासुत्रा एवस्रुतु असुरकुमारा देवा नदीस्सरवर ढीय गयाय गमि
स्मन्तिय । अत्यिग न्ते ! असुरकुमाराण देवाण उहु गइविसए ? हुताअत्यि , केवइयचण न्ते ! अस्सु
रकुमारा देवाण उहुगतिविसए ? गीयमा ! जान अस्सुएकप्पे सोहम्मपुणकप्प गयाय गमिस्सतिय । कि
पात्तियण न्ते ! असुरकुमारादेया सोहम्मकप्प गयाय गमिस्सतिय ? गीयमा ! तेसिण देवाण नवपञ्चइय

पने जाले । अविणियकभतेपमरकुमारएदेश । जे प्रबाजनने हेभगवन् ! पसरकुमार देव । नदीमरवरदोवगयायगमिस्सतिय । नन्दोस्सर प्रधान हो
पयते बणा, ज्ञाप्ये, ज्ञाप्ये, इतिपत्र उत्तर । नासमा जेसिपरसंता मगबंतीएएसिबज्जमइसुवा । हेगोतम ! जे एह पठाई होय पनरह कर्मभूमि मा
हे पूर पयिम वचिब उत्तर विगिने विपे परइत भगवंत इये, एइना जसना उकवने विपे । निक्कमचमहेसुवा । दीचा मइओकवने विपे । चापुण्य
मइमामय । जान उत्यात अपज्जवानी मइमाने पदे । पटिबिज्जाबमइमामुवा । जिधीच कथाचक इये ते मइमाने पदे । एवकतुपसरकुमारा
देश । इस त्रिपे पमुत्तमारदेव । नंदोसरवरदोवगयायममिस्संतिय । नन्दोस्सर वरदोय प्रते गवा, जाले, । अत्तिबमतेपसरकुमारादेवाय । हे हेभगव
न् । पसरकुमारदेव । उठठंगतिविमव । उठगति विपय ज पो जाय इतिपत्र उत्तर । इतीतम जे ! जेवइयायभतेपसुरकुमारादेवाय । जेतस
हेभगवन् पमुत्तमार देवने । उठठंगइविसर । उई जारवानो विपय इतिपत्र उत्तर । नासमा जावपपुएकप्पे हेगोतम । यावत् पच्छा वारमदिबसोब जगे
रिपयजे । थारुपयवइयायपगमिरसंतिय । सोधम देवसोबकगे गवा, तथा जाले । विपत्तिबकर्मति । स प्रयोक्खे हेभगवन् । पसुरकुमारादेवा । पसुर
कुमार देव । थारुपयवइयायपगमिरसंतिय । सोधमनामा देवकोजे जवा, तथा जाले इतिपत्र उत्तर । गीयमा तेसिपदेवाकभपपइए वेराबुबधे । हे
मातम । तेह देवने मानिइइए सजाते भइपजवर पूर मइकवचो वेराबुबधे करी । तेबदेवाविज्जुजेमाथा । ते च नाक्कामेवारे हेवकोपिकरी मोटो

मयायामममसहरसा नवतीति अक्षयमित्यादि ॥ विठ्ठोमाकाविति ॥ संरजेय सः द्विक्रियद्वरीर कुवत् ॥ परियारेमाकाविति ॥ परिवारयत्तः
 परकीपद्वीना मीर्गं कर्तुंकामा इत्यर्थः ॥ अहासपुस्वगाइति ॥ ययेति यथोचितानि सपुस्वकानि अमहास्यरूपानि महत्ताइ तयां नेतु गोपयि
 तुया यत्पत्यादिति यथा सपुस्वकानि अथवा ; सपुमि महान्ति धरिष्ठानीतिच दृष्ट्वा ॥ आयायति ॥ आत्मना स्वयमित्यर्थं ॥ एगतति ॥ वि
 कर्त्तं । अतति ॥ देव ॥ सेकइमियाक्षिपकरेति ॥ अथ कि मिदानीं रत्नयइखालान्तर मेभान्तापकमयकाले प्रकुर्वन्ति वैमानिकारवा दापुकाभिति ॥

वैराणुग्रधे तेण देवा विकुल्लमाणा परियारेमाणावा स्यायरस्के देवे यिन्नासेति, अहालञ्जसगाइ रयणाइ गहाय
 आयाए एगतमस स्यक्कमति । अत्थियण नत्ते ! तेसि देवाण अहालञ्जसगाइ रयणाइ ? इतास्यत्थिय । सेकह
 मिद्वणिं पकरेइ तठे सेपच्छाकाय पइहति । पन्नूण नत्ते ! तेसि अत्थसुरकुमारादेवा तत्थयगायधिय समाणा ताहि

नेत्रिययोर करताज्जा यववा । परियारेमादेवापायरस्केदेवेवित्तसेति । यारवो देवो सघाते भाग करवा वाञ्छतो आत्मरथक देवने पचि भास प
 माहे । अहाल्लइसगाइ रयवाइ यहाअपायाएएगतमतपवक्कमति । यथोचित कुपुल्लक मोटरुपे नहो एवा माटे ते देवने मोटा रत्न पाववा तथा मीपवा
 नो समर्बाइ नहो ते माटे नाका रत्न गहोने पाते एकांत अजरहित देम एतथे रत्न सेरने एकांत खान्ने जाय वल्लोगीतम पूजेइ—यत्थिअभतेतेसि
 देवाथं । हे देवगवन् । तेइ वैमानिकदेवने । अहाल्लइसगाइरयवाइ । यथोचित नाका रत्न इतिप्रश्न उत्तर । इताथत्थि । ही भोतम हे । सेकइमिदवा
 थियकरे तेषाप प्थासेवार्थपक्केइ । अथ इति एव करे रत्न प्रइकरो एकाति ययो पके रत्नना ऐषइराने देवनां जायप्रते प्रइरकरो खवा पीळा
 उपत्राडे एतसे ते असरकमार देवने वैमानिक देवे प्रइरार दीर्घा अजा महावेदना इवे ते अथस्य अंतमुक्कत ताइ रई अरत्तट अभासताई रई । पम्प
 भंतेतिसिअसरकमारादेवा । समखे इभयवन् । ते असुरकुमारादेव । तत्थयगायधियसमाणा । ते देवलोकेने विवे रत्ना अकाव निवे । तात्थिअच्छरात्थिस
 थि । त देवोपो सघाते । विन्नाइ मागभोमाइ भुअमाथाविइरितए । इव सबस्यो भोग भोगविवायाय्य माग भायवता विचरे इतिप्रश्न उत्तर । योवमा

तत्रैवेषच्छाकायपद्यति ५ ततो रत्नादानात् ५ पच्छति ७ अमलारं ७ सेति ७ अयं रत्नादायुषा ममुराका कायं देव प्रथयन्ते प्रभारं मेप्रति

शुच्युराहि सद्धिं दिवाइ नोगनोगाइ नुजमाणाविहरिस्तए , णोइणठिसमठे तेण तत्र पफिनियससि पफिनि
यससिस्ता इहमागच्छइ इहमागच्छइता जइणतानु शुच्युराठ शुवायति परियाणति । पनूणजते ! शुसुरकु
मारा देया ताहिंशुच्युराहि सद्धिं दिवाइ नोगनोगाइ नुजमाणा विहरिस्तए , अहणताउ शुच्युराठ नो
शुवायति नोपरियाणति णोणपनूते शुसुरकुमारादेवा ताहिंशुच्युराहि सद्धिं दिवाइ नोगनोगाइ नुजमाणा
विहरिस्तए , एवखलु गीयमा ! शुसुरकुमारादेया सीहम्मकप्प गायम गमिस्सति । केवइकालस्सण जते !

याइबोसमठे । हेगोतम । ए पद्य समवन्तो बुलभन्तो । तेत्तपोपडिच्चित्तति । ते पसुरकुमारदेव तिष्ठां बन्तो देवीप्रते पन्नोने पाका निवन्ते । तपो
पडिच्चित्ता । तिष्ठांनो पाका निवन्ति । इहमानच्छति । पसुरकुमार भवन्ते विषे पावे । आरत्तापोपच्छरापो । जो वं वाक्कावकारे, तेदेवोपो।
पाठावति परिकावति । याइर करे ज्ञामीयो जोष । पभूतेपसुरकुमारादेवा । समइ इने, ते पसुरकुमारदेव । ताहिंशुच्युराहि सद्धिं । ते इन्द्रापो
पो सपाते । दिवाइ भोयमोमार । देव सवन्ती भोत्र भोगविया सोच माय । मुबमावाविहरिस्तए । भोगवता वका विचरे । पच्छतापो पच्छरापो ।
अव ते देवोपा । जोषाड्यंति । याइर नबरे । योपरिवांति वाचंपमूते । ज्ञामीपे नवासे नन्तो समवे ते । पसुरकुमारादेवा । पसुरकुमारदेव ।
ताहिंशुच्युराहि सद्धिं । ते देवीया सपाते । दिवाइभागनोगाइ मुबमावाविहरिस्तए । दिव्यप्रधान भोगविया साय भाय भोगवता वका विचरे । एवअ
नुपोयमा पसुरकुमारा देवा । इम जिसे हेगोतम । पसुरकुमारदेव । जोषाकप्यगयायमिस्सति । योषम देवतोके गया, जाय, हे जाले । केवइयका
अभ्यन्तते तेपसुरकुमारादेवाउडउडप्यंति । जेतसेजाले वं वाक्कावकारे जेमगवन् । पसुरकुमारदेव छपा जाय । जावसावकावपगयायगमिस्सति ।
यावत् योषमंतामा देववासे यका जायसे, जाले, इतिप्रश्न उत्तर । यायमा पच्छताहिंशुच्युराहि । हेगोतम । पनन्तो उच्छपियो वधे पाउकापो म

धैर्यानिता देया सोपाच प्रव्यपिताना वेदना भवति अपत्येना तमुद्भूतं मुक्तकृत परमासात् यावत् अथराष्टवत्यादी शश्वरावयो नार्येविलोपाः ॥ ग
 क्कवति ॥ गत्ता दुर्गभवति ॥ कलदुर्गादि ॥ दरिं पर्वतकन्दरं ॥ विसमवति ॥ विपनं गर्ततर्वाद्याहुस्तनूमिरूप ॥ मिस्वायति ॥ मित्र

श्वसुरकुमारा दया उहु उप्ययति जाव सोहम्मेकप्य गयाय गमिस्सतिय ? गोयमा ! श्यणताहि उंसप्यिणी
 हि श्यणताहि श्यथसप्यिणीहिं समइक्कताहिं श्यत्यिण एसन्नेवे लीयत्येरयत्तूए समुप्यज्जइ, जस्य श्वसुरकुमा
 रा देया उहु उप्ययति, जाव सोहम्मेकप्ये । किनिस्साएण नते ! श्वसुरकुमारा देवा उहु उप्ययति जाव
 सोहम्मे कप्ये ? गोयमा ! सेजहानामए इह सखराइवा यखराइवा टकणाइवा नूचुयाइवा परहायाइवा
 पुलिटाइया एगमह वणवा गळ्ळया दुग्गवा दरिवा थिसमवा पड्यया णीसाए सुमहसम्मवि श्यस्सयलया

रोरादिक्कत उमत्पिणी कइवे। पत्ताहि पवसप्यिणी इतिमइज्जयाहिं । पत्तो पवसप्यिणी घटवा चाय पात्तथा गरीरादिक्क ते पवसप्यिणी कइवीये
 जाते ववे तेजान । पत्तिवएसभावेजाववे एवमएममुयज्जइ । ऐ व वाक्काककुरि, एभाववके साकने विपे पावयभूतवार्ता कपवे । अक्कपसुरकुमारा
 देवा । जे भवी वं वाक्काककुरि, पसुरकुमार देव । उक्कवववति । कथा चाय । जावसोहप्येकप्ये । यावत् सोधर्मनामा देवसोक्क संगे । क्किविस्साएभंभते
 पसुरकुमारादेवाक्कउप्ययति । क्किनी निवाये यरपेक्कोने वेभयवन् । पसरकमारदेव क्क चाधाय । जावमाइप्येकप्ये । यावत् सोधर्मनामा देवसोक्कस
 ने इतिमत्त उत्तर । गावमा सेजहानामए । वेमोत्तम । ते सभा जामे इट्टति । इहसवराइवा यखराइवा । इहां सुवर पनायते देयना कपना मनुष्ययो
 रादिक्क कवर पनायदेयतेइना कपना । टक्कवाइवा । टक्क पनाय देय तेइमा कपना । मूषयाइवा पवहावाइवा । मूषुक्क पनायदेय तेइमा कपना मय
 पनायदेयतना मठीक्कोठा इत्थादिक्क देयनाकपना । पडिंदाइवा । भिज्जादिक्क । एगमहवक्कवा । एक्क मीटो पन पडववा । गळ्ळवा दुग्गवा टटिवा वि समवा
 पवयशायाइ पववा दुग्ग दुग्गना इव । मेद, कसदुग्ग । कसदुग्ग २ इरोमुक्का विपन क्कं पवत इत्थादिक्कनी । सोसाए सुमइज्जमवि प सवसंवा इत्तिय

या श्रित्य ॥ पशुयन्तंयति ॥ पशुर्दुरवतं ॥ आगर्सेति ॥ आकस्मर्यति श्रेय्याम इत्यप्यवस्यन्तीति ॥ मनु नियति मत्र इहोके धापवा परिहृतेवाबिस्माय् अकंउप्ययति ॥ नाम्नाय तन्विप्रया अत्यत्र मतां विने त्यपः ॥ दाशामायति ॥ दानमप्या ॥ कृतमत्यकालिपारयति ॥ कृतस्यबा

हल्ययलया जोहयलया धणुयलया श्यागिलति , एयामेव श्यसुरकुमारादेया गणस्य श्यरहतेया श्यरहतेचंद्र याणिया श्युणगारे चायियप्यणी निस्साए उहु उप्ययति जाय सोहम्मे कप्ये , सञ्जेवियण जते ! श्यसुरकुमा रा देया उहु उप्ययति , जाय सोहम्मेकप्ये गीयमा ! णोइण्ठेसमठे । महिहियाण श्यसुरकुमारादेया उहु

मया बाइइलंवा भणुमवा । पामनिति । नियादे मरव करीने पतिहि वव माठो बाइइलंवा वव कटव शोभोला कटव जाइ सुभटना वव कटव भुपने परववारना वव कटवने पावने पवने ओपचूं इम धितवे । एवामपसुरकुमारा देयावचल । इचे इधति पसुरकुमारदेव पवव निया खोधा विना । परहतेवापरिहृतचेइविया । परहत तथा परइतना पैलक जिन भवन तथा सेमादिकभो प्रतिमा । पवमारवा । सायु शारिणीयो । भादियपवाविभ्राप । मावितामा शारिने गुचेकरोम दुवचै प. तोनभो नियाये मरवे पाययो । उहु उउप्यवति । उहुं अ यो आय । जावसोइओकत्पी यावत् मोधमनामादेवभोइ मये वसोभोतमसामो पूइइ - सवविचमतेपसरवमारादेवाउउउउपवति । सगसाइ व बाळाककारे, इमगवन् । पसुरकु मारदेव एवा जाव । जावसोइ ओकप्ये । यावत् सोधमनामा देवभोइकणे इतिमय उतर । मायमाओइ चहुमसु । हे गीतम वपव समव नही युलन थो । महिहठोयावपमरकुभारादेया उउउउप्ययति । महिइइ पसुरकुमारदेव अवाजाव । जावसोइओकत्पीएउवियचमते पमरे पसरिदे पसररावा यावत् मोधम देवकाव मये एहोइ पलव के नाटव करिगवा ते यपि निवे इमगवन् पमर पसुरेइ पसररावा । उउउउप्यइइपुवे । अ यो मया पूं । जावसोइओकपि । यावत् सोधम देवभोवे मया इतिमय उतर । इतायावमामविववचमरे । इगीतम एओउ पलव पमर । पसरिदे पसुररावा पसुरे पमुररावा । उउउउप्यइइपुवे । अ योमयो पूं । जावसोइओकप्ये । यावत् सोधम देवभोइकप्ये । पसुरे पसरिदे पसुररावा

उप्ययति, जात्र सोहम्मेकप्ये । एसथियणं जते ! चमरे स्यसुरिदे स्यसुरराया उहु उप्यइय पुहे जाय सोहम्मे
 कप्ये ? हुता गोयमा ! एसथियण चमरे स्यसुरिदे स्यसुरराया उहु उप्यइय पुहे जाय सोहम्मेकप्ये । स्य
 होण जते ! चमरे स्यसुरिदे स्यसुरराया महिहुीए महजुतीए जाव कहिं पयिठा कूकागारसाला विठतो
 ज्ञाणियसुो । चमरेण जते ! स्यसुरिदेण स्यसुररखी सादिहा देयिहुी तचेय्र क्खियालसुा ३ एय्रखलु गोयमा !
 तणकालेण तेणसमएण इहेय जयुदीवेदीवे चारहेयासे विज्जगिरिपायमूले वेनेलेणाम सनियेसे होत्या, य
 सुठ, तत्यण वेनेलसखियसे पूरणेणाम गाहावई परियसइ, स्यहुदित्ते जहा तामलिस्स यत्तइया तहानेयसुा,

बेभगवन् । चमर चसुरेद्र असरराजा । उहुठठापयवति । जथा मया पूरे । जावसोहम्माकप्या । यावत् सोधम देवसाकेगया इतिमय उतर । इतानाममा
 एसनियचंचमरे चसुरिदे चसुरराया । इतीगतम । एहीज पत्थच चमर चसुरेद्र असरराजा । उहुठठापयइयपुवे । जथी गया पूरे । जावसोहम्माकप्यो ।
 यावत् सोधम देवनाक जगे । चहाचंसतेचमरेचसुरिदे । एथा इत्थापरे इभगवन् । चमर चसुरेद्र । चसुररायामकिड्डीय । चसुरराया मचचिच । मच
 ज्जइए । मचासीतिजा धवी ण एतमी स्रवि विकवीने । जावक्खिपविहा । यावत् किर्वा मई किर्वा पैठी । कूकागारसासादिठतो मथियत्था । इहा च
 हागारसासा इटात्त कचवा, किस पचतगा च्छे ते मनुचगा इन्द रखा मेइ यावतो धेखी कूकागारसासा गुफामांदि पेसे तिम एजाचवो । चमरेचम
 तेचसुरिदे चसुरराया । चमर बेभगवन् । चसुरेद्र चसुरराजा । सादिमादेविठुो । ते मनाच देवतानी ज्जदि । तचेवकिखासहा । तिमज किसे हेण
 चापो पामी मनमच इवे । एचउलुगावमा । इम भिवे हेतीतम । तेचभासेच तेचसमच । ते चासने विवे त समवने विवे । इचेचज्जुहीवेदीरे । एहीज
 उर्ध्वीय नाम हीपनदिये । भारसेवामे । भरतनामा चेवनेविये । विक्कगिरिपायमूले । विज्जाचस पर्वतनी निकट सूनेविपे । विसेणानमसखियेसेचो
 ता चचथा । वेनेलगामे सथियेय नगर पाच्चइती याम इया चर्चक उवाइ चपांगमांसे च्छु तिम जाचवो । तद्यर्चविसेसुचिचिसे । तिहा वेनेलगामा

गधर, चउप्युक्त्य दारुमय पङ्क्तिगहय करेत्ता जाव थिवुल श्रुसण पाण खाइम साइम जाव सयमेव च
 उप्युक्त्य दारुमय पङ्क्तिगहय गहाय मुक्तेत्रित्ता दाणामाए पव्वुत्ताए, पव्वुत्ताए थियणसमाणे तच्चेव
 जात्र श्यायात्रणजूमीए पञ्चोरुजित्ता सयमेव चउप्युक्त्य दारुमय पङ्क्तिगहय गहाय वेत्तेलमणिवेसे उच्चनीय
 मज्जिमाइ कुलाइ घरसमुदाणस्स निस्कारिययाए श्रुक्तेत्ता जमे पठ्ठमे पुण्णुए पठ्ठइ, कप्पइमे त पत्थिय प
 हियाण दलइत्तए, जमे दोस्से पुण्णुए पठ्ठइ, कप्पइमे कागसुणयाण दलयित्तए, जमे तच्चेपुण्णुए पठ्ठइ,

चविवेचन विषे । पूरव्वारमगाइवर्परिवमरंपठ्ठेदिसे । पूरव्वारमे गायापति यइइक वसे षड्विवत्त दोस प्रसिद्ध । जइतामसिखवसव्वया तइइवि
 बन्ना । जिम तामडिनो पत्तव्वता वड्ढो तिम पूरव्वो पत्तव्वता वड्ढो । वड्ढरउत्तपड्डयदाइमयपड्डियड्डिवंकरेत्ता । एतत्तो विमोप चारपुड्ढ जेइने एइवो
 वउत्तुत्ता काटमव पठ्ठवावरोने । जावविपुत्त । यावत् विस्सोच । यावत् पारमं सारमं । पय पाओ जादिम सादिम । जावसयमेवउत्तपुड्डयपड्डि
 मड्डिवंकराय । वावत् स्वयंउ पतिव्व वउत्तुत्ता पातव्व गइने । मुक्केमवित्ता । मुक्क इरने । वावामाएपव्वज्जाए पव्वइत्तए । वानमवी दान देवो तव्व
 वी प्रवग्गो सेने मव्वे विव्वकं । पव्वपविव्ववसमवे । ते प्रवग्गवे प्रवग्गो वक्का यमि न्निसे वपुन । तंवेववावपायाववभूमोएपपोवभित्ता । तिमज
 तामडिनो परे यावत् पातापनानो भूमिक्कावो जठोने पाइवापओने । सयमेवउत्तपड्डयदाइमयपड्डियड्डिवंकरेत्ता । पातव्व वउत्तुत्ता काटमव पठ्ठवो गइने
 ने । विमोपामसव्विरेसे । वेमेवगामा वविवेसे । वड्ढोवमविममारंउत्तव्वारं । वड्ढ मोच मव्वम ज्जुसे । वउत्तमदाववव्व भिक्खावरिवाए । वर समुदायनो
 भिवाने पठ्ठे । पठ्ठता जमेपठ्ठमेवउत्तपड्डयदाइमयपड्डियड्डिवंकरेत्ता । वठ्ठोव विरोने जे याव्वार माइत्ता पठ्ठवाना पड्डिवा पुठ्ठमाइ पठ्ठे । काप्पइमेतपत्थियपड्डियावउत्तमइत्तए ।
 वरसे मक्कने ते याव्वार नेवो भूमिक्काना वी पव्वो पव्वो भूमिक्काना जे पव्वो तेव्वने देवो । जमेदोसेपठ्ठएपठ्ठवाकप्पइत्तमे । जे याव्वार माइत्ता पठ्ठवाना वी
 वा पठ्ठमाइपठ्ठे वरसे नुभने । तव्वाममुक्कवावउत्तव्वारत्तए । ते याव्वार वामपव्वो तव्वाम मुक्कव्वारत्तए जेने पतव्व ते पव्वार वड्ढरने चापिको । जमेतत्तपु

कल्पइमे त मच्छकच्छजाण दलहत्ताए , जमेवउत्येपुरुएपुरुइ कल्पइमेत स्यप्यणास्याहारस्याहारेत्तएत्तिकहु
 एय सपेहेइ सपेहेइहा कल्पपाउप्यजायाए रयणीए तथेव निरवसेस, चउत्येपुरुए पुरुइ तस्यप्यणा स्याहार
 स्याहारेइ , तएणसे पूरणेयालतवस्सी तेणउरालेण यिवुलेण पयस्येण पग्गहिणुण थालतवीकम्मेण तथेव
 जाय वेजेलस्स सय्यथेसस्स मज्जमज्जेण निग्गच्छइ निग्गच्छइत्ता पाउयकुट्टियमादीय उवगरण चउप्यु
 यच दारुमयं पक्किग्गहय एगतमते एरुइ एरुइहा वेजेलस्स सन्निवेषस्स दाहिणपुरिच्छिमे विसीजागे स्यु

इएएइ । जे पाहार साइरा पडधाना बोजायडमाणे पडे । कप्पमेतंमएइइइइभाएइइइए । कएये मुक्कने ते पाहार मएइ माइशा काइवाने एत
 त उअएले देवो । जमेवउत्येपुरुएपुरुइ । जे पाहार साइरा पडधाना बोजायडमाणे पडे । कप्पमेतंमएइइइइभाएइइइएत्तिकहु । कएये मु
 भने ते पाहार पोते पाहार करवो एतसे ते पाहार मते पोते सेवो इम करीने । एवसपेहेइ २ ता । इम चित्ते इम चितवीने । कर्त्तपाउप्यभायाए
 बपीए । सभारे पगटी प्रभात मरं रात्ति एतसे प्रभातबया ए पधिकार पूं तासद्धिनी कड्डी । तपेविरिक्कसेसंजाव जमेवउत्येपुरुएपुरुइ तपयवीपाहा
 रेइ । तिमज निरवमेय कड्डवा बावए पाहार तेइने बोधा पुडमाणे पडे ते पोते पाहार मते पोते यई करे इत्तवई । तएएसेपूरेवाइतवस्सी । तिक्कारे
 ते पूरे वाइतवस्सी । तेवउरालेव विपुलेव पडलेव पयइइइवई । ते व भास्सासंकारे, उदार भायंभाये करी रचित्त चर्वा विजनाटे गुडसमीपेजाव प
 नया सोधी बडमाने पड्डा पड्डावे । वाइतवीकमेई । वाइ पड्डान तप तेसे करीने । तथेवजावविभेससुसय्यिवेससु । तिमज भावए वेभेसनामा
 सविवेयने । मउभमज्जेव । मथेमथे करी । विम्यच्छर २ ता । भौकसे नोवसोने । पापोग्गकड्डियमादीयउवगरणं । पापुजा लंछिका प्पान्ठि उअए
 व उअए । वउप्यइयंभवारुमयपड्डिविउएयतमतेएइइ । उअपुडी पपन काइमय पड्डवी एसव एकांतदेये तावे परठवे । वेभेससुसय्यिवेससु । वेभेसना
 मा सविवेयने । दाडिबपुरिक्खिमेदिथिमासे । दच्चि पुरं विष्मग्गि एतसे परिगग्गवे । पड्डिविक्कयिक्कमंउअपासिइइता । पई निज तगुमाप मइसमते

नियतगिय मरुल श्यालिहिस्ता सलेहणाङ्कुसणाङ्कुसिए नस्रपाणपक्रियाइस्किए पात्रेयगमण नियवने तेण
 फालेण तेण समएण अह गीयमा ! लउमत्यकालियाए एक्कारसत्रासपरियाए लठलठेण अनिरिकत्तेण तवो
 कम्मेण सजमेण तवसा अप्प्याण जावेमाणे पुष्पाणुपुष्हे चरमाणे गामाणुगामदूडुज्जमाणे जेणेव सुसुमार
 पुर नगरे जेणेय असीययणसठे उज्जाणे जेणेय असीयवरपायवे जेणेय पुढाविसिलावहए तेणेव उवागच्छा
 मि उवागच्छामित्ता असीयवरपायवस्स हेठेपुढानिसिलावहयसि अठमनस्रपगिरहामि, दोविपाए साहहु
 वग्घारियपाणी एगपोगलानियिठदिठी अणमिसनयणे ईसिपप्पारएण काएण अहापणिहिहुरिहगत्तिहि

पासव ने करोने । सलेहणाङ्कुसणाङ्कुसिए । सलेहणा तप तेइतो सवावे सेरितबक्का । मत्तपायपडियाइस्किए । मात पाचो पक्कलीने । पापागमब
 निरवे । पादपायबमन पनयने रवे । तेबकावच तेबसमएव । ते काळनेविये ते समयनेविये । अइगीबमा । अ इगीतम । इठमवकासियाए । इप
 य काळन विये एतवे पवने केवढ ज्ञान ज्ञपतो इतो । एकारसत्रासपरियाए । एकारमा बरसने पर्याये दोषा दोषा इत्यार वरसवया इत्थवे । इइ
 जोइपडिस्कितेव तपावचवे । एइठे ईतर रचित एतवे निरत्तर तपक्कस जित्वाये करो । सवमे करो तपेकरो । अयासमावेमावे । पा
 ज्ञाने मावता बक्का । पुक्कापुणिवरमावे । पूर्वोदुपुणे वावता बक्का । नामाएगामदूइत्थमावे । गामवो बीजेमसे ज्ञाताबक्का । जेवेवसुसमारपुरेए
 एते । जिइा संसमारपर नामा जनरहे । जेवेवपसीबोवचसठळ्यावे । जिइा अयोव बनकड नामे उद्यानहे । जेवेवपसीयवरपायवे । जिइा अयोव प्र
 थान मनाअ पादपहे । जेवेवपठविसिवावहए । जिइा इविवो जिजापहहे । तेबेठवायएइमिठवागच्छामित्ता । जिइा पाचो तिइा पावीने । अठोगवर
 पावरावयेइहा । अमाकप्रथान इचने जोवे । पुढवोसिकावहयसि । इविवो जिनः पडने विये । अठमनस्रपगिरहामि । तोन उपवास रूप पक्कलाय यवो
 ने करोने । हाविपाएमाइहु । वेव पग सइरीने एतवे विन सुइवे । बग्घारियपाचो । हावो बांइ करोन । एमपाक्कलनिवइदिठो । एक पुइसने विये

सण्ड वनाम्बकसिता तस्यां ॥ दोविपाएसाइदुति ॥ संदृत्य सइतौ कृत्वा विनमुद्रयेत्यर्थः ॥ वग्पारियपाङ्किति ॥ प्रसम्बितमुञ्जः ॥ इंसिपभारग

सच्चिद्विगृहे गुप्तेहि एगराइय महापद्मि उवसपजिाता विहरामि । तेणकालेण तेणसमएण चमरचचा
रायहाणी अण्णिदा अयुरोहिहा यायिहोत्या , तएणसे पूरणे वालतवस्सी यज्जपदिपुखाइ दुवालसयासाइ
परियाग पाउणिप्ता मासियाए सडेहणाए अत्ताण ज्जुसेप्ता सठिनप्ताइ अणसणाए ठेदेत्ता कालमासे
कालकिच्चा चमरचचाए रायहाणीए उत्रयायसजाए जाय इवप्ताए उत्रयन्त्वे , तएणसे चमरे अयसुरिदे अ
सुरराया अज्जणीययन्ते पचविहाए पज्जाप्पीए पज्जाप्पीए जाव ज्ञासा

बापीचे इति चतु । पचमिमज्जचे । मेयागमेय पोख ठाकवो उवाडवो तिचे रहित । इंसिपभारगएयक्काएच । योवासा पागस वकी मुख नम्बीचे ।
पदिपचिदिइंसिपएहि । यक्कास्मितपचे वाव्वाचे माच जेचे पववा तोनयाग विर राक्काचे । सविकदिपएहिगुत्तेहि । सव इन्दी गोपव्वाचे । एगरति
गमइापद्मि । एक राबिनी मइाप्रतिमा प्रत । उवसंज्जित्ताणविहरामि । येगौवार करोने विवरक । तेववासेच तेवसमएच । ते वाकने विवै ते समव
न विवै । चमरचचारावडाको । चमरचचारावडाको । यपिदा अपुटाविवावाविवाला । इन्द्र रहित प्राहित रहित यातिविवा आरचकार तेह प्रोहित
तिचे रहित चरे । तएचमेपूर्वेवाकतवग्गी । तिवारेते पूरए नामा वाकतपक्की । बहुपरिपकाइ । चको प्रतिपूच पूरा दुवाकसयामाए । वारे वरस स
न । परिसगंपाठपित्ता । ते पर्याव पाळीने एतसे वानवको प्रवग्ग्या पाळीने । मासियाएसडेइचाए । मासुनी सडेसचाये । यत्ताचंअसुत्ता । पाळाने
शामिरागीने । महिभत्ताए । माठ भात । पचसकाएवेदित्ता । चनमन प्रते देदेने । कासमासेवासडिवा । कास भवसत्तेने विवै भाग करोने । चमर
पवाएरायवापीए । चमरचचारावडाकोये । उववाससमाए । उपपात समये । कावट दत्ताए सत्रबळे । यावत् इन्द्रपवे उपनी । तएचनेचमरे असरिदे
तिवारे ते चमर चमुरेद । चसुरराया । चसुर राजा । बहुवाववळे । तक्कासुनी उपनी । पचविहाए । पाच प्रकार्णी । पज्जताए । पर्यात सवाते । प

पृथ ॥ प्राग्जातः अयतो मुग मवनतत्त्वं ॥ अद्यापिबिद्दिष्टिनाएति ॥ यथाप्रबिद्दिते र्थ्यास्थितौ ॥ वीससाएति ॥ स्वमावतएव ॥ पासइयतत्व
 ति ॥ पर्यातिच तत्र मीपगमत्त्वे ॥ मपर्वति ॥ मया मद्दामेया स्तो यस्य वक्षे सत्यसौ मयवा नत स्तं ॥ पायसासकति ॥ पाको नाम बलवान् रि
 पु क्त यः शालि निराकरा त्यसौ पाकनासयो त स्त ॥ सपकठति ॥ क्षतं क्षतूना प्रतिमाना मजिग्रहविक्षेपाका अमकोपासकपथ्यमप्रतिमाकपा
 पावाः ॥ वातिअसहिनवापेक्षया यस्या सौ शतक्रुनु रत स्तं ॥ सइस्वस्वति ॥ सइस्व मरुका यस्यासौ सइस्वलो त स्त इन्द्रस्य किल मंत्रिका पञ्चस्र
 ताभि मन्ति तदीयानां शरुका मिन्द्रप्रयोक्तव्यापृततये न्द्रसम्बन्धित्वेन विवक्षणा तस्य सइस्वाणत्वमिति ॥ पुरवरति ॥ असुराविपुराकां दारका
 त्पुरन्दर स्त ॥ अयरमदिसाउति ॥ इह यावत्करजात् ॥ द्वाषिककलोगादिबर्हं वतीसविमाकसपसइस्वाइवर्हं परावषवाइव सुरिंद अरय वर

मगपञ्जस्रोए , तएणसे चमरे अ्यसुरिदे अ्यसुरराया पधत्रिहाए पञ्जस्रोए पञ्जस्रोत्राय गणसमाणे उहुवीस
 साए उहिणा अ्यजोडए जाय सोहम्मेकप्ये पासइय , तत्यसक्कोदेविंद देवराय मधव पागसासण सयक्कुउ
 सहस्मरक यज्जापाणि पुरदर जाय दसदिसाठे उज्जीयेमाण पनासेमाण सोहम्मेकप्ये सोहम्मेवक्रिसए विमाणे

अतिभाबनच्छद तंअडा । पर्यासि भाव पाय्या गयो त बरैवे - पाहारपञ्चतोए । पाहार पर्यासि । आवमासमवपञ्चतोए । यावत् माया मन पर्या
 ति । तएवनेचमरे । तिशरे ते चमर । यसदिदे पसरएका । अमरेन्द्र समरराका । पवविद्याएपञ्चतोए । पांच प्रकारनौ पर्यासि करो । पञ्चतिभाबगतस
 माने । पर्यासि भाव प्रते गबावका । ठवठंशौवमाए । अ वा अभावे एतले सइणे कारव विना । शोडिवाथाभोएद । अवबिद्वाने करो जोवे । काबसो
 इव्याअप्यापामट्ट । यावत् मोधम नामा देवलोच रेख । तत्वसइवेविददेशराये । तिहा यत्त खेवेद्र देवराजा । मधवपागसासच । मधमाठोदेव बसि
 रतेवे अइने पाकनामि बलवंतएिपु अइ प्रते निराकरे । सगबर्हसइस्वत्त । वापिकसेठने मवे । प्रतिमा अमिचइ चर्या, तेमाटे भतकतु इअने पो
 मंषने शोवएवे ते एवेकाने रेवे शोषक ते मिन्वा ठइल पाकइ ते इअने प्रकोकने प्रवर्तते कारव सइवाचवनाम । बळपावि पुरंदर जाय इसइका

यत्परं ॥ अरजासिद्धताभिः धर्मवर्षादिभिः श्लाघ्यतायाः कांक्षकस्यवचनां व्यर्थोर्वर्यथाचिं तानि धारयति यः स तथा तं ॥ आसन्नयमासमठक ॥
 आसन्नितमासं मुकुटं यस्य स तथा तं नवनेमवारुचितवचनमुठकस विलिङ्गिष्यमाणागठ नवास्यासिबि श्रेयः सृष्ट्याभ्यां वारुचित्वाभ्यां चंबलाभ्यां जुं
 ळाभ्यां विसित्यमानो गंभी एस्य स तथा तं इत्यादि ताव हाष्यं ॥ भावविशेषं ते एवदिवाएसेसाएति ॥ अथ यत्र यत्परिवार यत् कुर्वाणश्च
 तं पश्यति, तथादर्शयितुमाह ॥ सोऽहमेतस्यादि ॥ अप्यत्यिष्यत्यिष्यति ॥ अग्रार्चितं प्रार्थयते यः स तथा ॥ दुरंतपतलसखकेसि ॥ दुरन्तानि दुष्टा
 वशाना म्यऽतएव प्राप्स्यन्ति भ्रमनोऽनानि लखानि यस्य स तथा ॥ श्रीबपुखठाउहसेति ॥ हीनाया पुख्यवतदृश्यां जातो हीनपुख्यवानुहुषः, क्लिप्त
 शतुद्दुष्टीतिथिः पुख्या जन्माभित्य प्रवति वाच पूर्णो त्यक्तमागपयतो जन्मनि प्रवति अत आक्रोशता सखं-॥ श्रीबपुखठाउहसेति ॥ अस्ममसहत्या

सनाए सुहम्नाए सक्कंसि सीहासणसि जाव विष्ठाइ जोगजोगाइ नुजमाण पासइ पासइता इमेयारुवे स्यु
 स्रृत्यिए चितिए पत्यिए मणोगए सकप्ये समुप्यजित्या, केसण एस स्युप्यत्यियपत्यए दुरतपतलसखणे हि
 रिसिरिपरिवज्जाए हीणपुखठाउहसे जण मम इमे एयारुवाए विष्ठाए वेधिहीए जाव दिखे देव्याणजावे ल

पाउवावेमावे पभासेमावे । अथपापुष हाकने विपैवे जेहने, पसुरजुमार देवना दारवहार यावत् एव विद्यानेभिने देवनीकाति करो तथा पाभरवना
 इति करो इथात करता प्रते प्रमा तेव करता प्रते । सोइयेइये । सोधमनामा देवकाकने विये । सोइयमद्विसणविमाणे । सोधमावतसख विमानने
 विये । मभाएमुक्क्याण । मभा सुधमने विये । सक्कंसिघोहासवधि । मक्कनामा सिंहासनने विये । आकडिआभाभागोमाइ भुजमारपासइ र ता । यावत् दे
 व सक्की भोगवना याव भास भोगवता वका देवे देहने । इमेरुवाक्ये अश्रितिएचितिए । एव एइदेक्ये पध्यामिख चितित । पत्थिपमचोगएसकप्ये
 मसयजित्या । प्राविण अरवकूप मजमादि संकप्य अपनो एइको मजने चित्तववासागो । वेसवएसकप्यत्यिय एपत्थए । कुण एव अमाधितनो प्रावव
 हार गतम मरवना वडि वहार । दुरंतपतलसखणे । दुष्ट पंत वेइथा पंत भमनाप्र सक्कनो धरो । चिरिसिरिपरिवज्जिए । वात्र सक्की तित्तकरो रदि

दि ॥ मर्मति ॥ मम अस्या मेतदूपायो विद्यायां देवद्वीं शक्त्या तथा विद्ये देवानुजागे शब्धे प्राप्ते अभिसम्भवागते सति ॥ उच्यति ॥ मर्मव ॥ अ

द्वेषे अतिसमखागए उच्ये अप्युस्तुए विद्याइ नीगनीगाइ नुजमाणे विहरइ , एव सपेहेइ सपेहेइइहा
सामाणिय परिसेयत्रखए देवे सहवेइ सहवेइहा एव यथासी-केसण एस देवाणप्यिया ! अप्युत्पिययपत्यए
जात्र नुजमाणे विहरइ , तएणसे सामाणियपरिसेयत्रखगा देया चमरेण असुररेण असुररखो एववुत्ता
समाणा हठुठुजावहयहियपा करयलपरिगगहिय वसनह सिरसावत्त मत्यए अजलिकहु जएण विजएण

त । होचपुत्रराइने । होच ने पय चतुदयो तेहन विदे जपना । अयममइमाएयाकवाप । जे मथी यथाआवकारे, मझने एवथो एवथे रुपेचरी स
चित । दिवाएदेविठोए । यमात्र देवयानो अरि । यावदिवेदपाइभावेकडपत्त । यावत् मनात्र देवतानी कति देवताभा अनुभाव साधा पाय्यो ।
पभिसमखागए । सननचबबा पुता । ययि पपुच्छए । मरिचरे अपर पल्ल यावा चहरय तेइने । दिव्यदेवाइ मोनमागाइअत्रमावे विहरइ । देवसव
थी मनात्र भायतिवा याव भाग भावकता यवा विचरे । एवसपेहेर २ ता । इम चित्तने इम चित्तने । सामाविद्यपरियावववए । सामानिक परि
पदाना जपना एवसे इन्ने सामोपचे चारैके पर इन्ने समान आविगत के । वेदेयरावेर २ ता । ते देवने तेजावे ते देवने तेजावोने । एववयाथो । इम
कई । जेनएसदेवाचपिया घण्यमियएत्तए । कुच एव देवेवानुमिब । यावितभा बाकचकार । यावत् देवसकन्तो भाज मोचवतो बको
विचर । तएचतेसामाचिसपरिसोचववववादेवा । निचरे ते सामानिक परिवदना जपना देव । इमएव पमरिचि । यमर पमुरइ । यसररखो एवव
तावमाथा । यसररावा इमकजावका । कउठुजावपडविचका । इव पांका सठाच पांका यावत् पौनिकारो जत इदव बवा । करयलपरियाचिब । जे
इव जाओने । वमनचमिरसावत्त । एय मळ एकठाचरोने । मळएपेअसिबहु । मळक सवाते पायल पंजवि करोने । जएच विजएच बदाचिइ २ ता ।
अव दित्रय तुमहाटे बापी इम मळ बइला बवादे यथाओने । एवववासी । इम कई । एवचदेवावुत्पिया । एव च बाणाचकारे, देवेवानुमिय । सजेइ

पुस्तुएति ॥ अस्पीरुमुक्यः ॥ अथावाहति ॥ अत्याथातपितु आयाया अग्रयितुमिति ॥ असिसेति ॥ अण् कोपसन्तापात् कोपसन्तापण को

यथावेति एवथयासि—एसुण देवाणुप्पिया ! सक्केदेविदे देवराया जाव विहरइ , तएणसे वमरे अस्सुरिदे
असुरराया तेसि सामाणियपरिसोववसुगाण देवाण अत्तिए एयमठ सोअनिसम्म आसुरुहे सठे कुविए
चकिक्किए मिसिमिसेमाणे तेसामाणियपरिसोववसुए देवे एवथयासी , अस्सेखलु जी ! सेसक्के देविदे देवरा
या , अन्नखलु जी ! सेवमरे अस्सुरिदे असुरराया महिहीए , खलु जी ! से सक्केदेविदे देवराया अप्पियहिए
खलुजी ! से वमरे अस्सुरिदे असुरराया , तंइच्छामिण देवाणुप्पिया ! सक्का देविदे देवराय समयमेय अस्सुजा

विदेवरावावाविहरइ । यत्र देवेन्द्र देवराजा वावत् सोवम देवसाक देवसवन्वो भीम भायवता वक्को विवरे । तएवसेवमरे । विवरे ते वमर । असु
रिदे असुरराजा । असरेन्द्र असुरराजा । तेसिसामाविबपपरिसाववसुगाण देवाण अत्तिए । तेइना सामानिक परियवना जपना जे देव एतसे सामानि
क इवना समोसे मक्को । एवमइमाअनिसम्प । एइवा यत्र समीने इइववारीन । पासुवतेइ । अताववा कोपे वक्को वठो । कुविएचडिक्किए । को
प उइववया प्रयत्वा रोइरुप जेइने । मिसमिसेमावे । आववरो देरोपववा इइने । तेसामाविबपरिसोववसुए देवे । ते सामानिक परियवना जपना
देवना समूह प्रते । एइववासी । इम अइतो व्वो । अवेअनुभीसे देविदेवराजा । वीवा कांइववे निए अइो सामानिक देवताथा ते यत्र देवेन्द्र
देवराजा । अवेअनुभीसे वमरे असुरिदे असुरराया । अनेरो कांइववे निए अइा सामानिक देवताथा ते वमर असरेन्द्र असुरराजा वक्को वमर वइ
वे—महिहीएअनुभीसेमक्केदेविदेवराया । मक्किक निए अइा देवो ते यत्र देवेन्द्र देवराजा । अत्तिएअनुभीसे वमरे असुरिदे असुरराया ।
अण् वव ववो अइतो वक्को निए अइा सामानिक देवराजा वमर असरेन्द्र असुरराजा एसरुप जांवीइा । तएच्छामिण देवाणुप्पिया । तेइ भवो वां
वुं च वाक्काववारे, अइादेशुमिवाथा । सक्क देविदेवराय । यअप्रते देवेन्द्रप्रते देवराजाप्रते । समयमेवअथावादिअएत्तिकहु । आपवपेइअ अत्तिव

प्राप्तं कर्मणि रममावतोपि म्यादित्याः ० उचिष्यमुपति ० प्रस्तामाविब नीप्रे प्राप्तव्यर्पे ० एगति ॥ सहायामावात् एकत्वच बहुपरिवारमा

साहित्यपुस्तिकहु उमिणउसिणसूए जाएयाधिहोत्या , तएणसे चमरे अस्सरिदे अस्सराराया ठहिपउजइ , पउ जडभा ममउहिणा अचोएइ अचोएइहा इमेयारुवे अस्सुत्तिए जाव समुप्पज्जित्या , एवखलु समणेज्जग यमहाथीरे जमुहीथीदीत्रे नारहेवासे सुंसुमारपुर नगरे अस्सोगअणसठे उज्जाणे अस्सोगअणपायवस्स अहे पुत्रथिसिहायहयसि अठमअस पगिणहहा एगराहय महापफिम उवसपज्जिज्ञाणं विहरइ , तंसय खलु मे समणनगयमहाथीर नीसाए सक्कं देविद देयराय सयमेव अस्सासाइत्तएत्तिकहु एव सपेहेइ सपेहेइहा सय

न साहाय करा अय ममाविधाने एतसे यभाबो पाठकाने इम करोने । उचिषे उचिष्यभूण्णएयाविहोला । काप सतापकी उच्यइयो, काप सताप उ चपवी काई पवन सभासवो पवि इवसे एतनामाडे करीहे—अस्सामाविब कोपपवा प्रते पावो एतसे नवो नवो कोप जपसे । तएउसेचमरे असुरिदे पसरराबा । तिसारे ते चमर चणुरेइ पसरराजा । पारिपलकइ २ ता । अचविज्ञान प्रते प्रयसे उपयोमये प्रयुज्जेने । ममपोडिबापाभीएए २ ता । ममने अवधिअगे करो पकनोअन करे । इमेएकारे । एइ एइवे दूये । अक्कमिएकावसमुप्पज्जित्या । अज्जात्तिक चिंतिता प्रार्थित यावत् मणेगत सक इव ऊपनो । उरंपणमपेसमअमहावीरे । इम निवै अमअ ममवत त्रीमहावीरसामी । अंबूहीवे २ । अंबूहीप नामा हीपने विवै । भारदेवासे । भरत नामा अचअ विवै । ममारएरेअकरे । ममारपुर नामा नकरले विवै । पसायवरपाअअअपइ । अयोअ प्रधान अचने हेठे । पठविसिहावइयसि । ए बिजो यिन्ना एतने विवै । अठमअतयगिणइत्ताए । तीग उयवास एइनेने । एगएराखं । एक राबिलो । महापडिमअअसपज्जित्ताअंविइइइ । सोठी प्रति मा पाइणेने विचरेइ । ममार उठमेअअमअमहावीरं । तेइ अचो त्रैय मअअोअ निये मुक्कने अमअ भगवत त्रीमहावीर ज्जावो । सोसाए सक देवि ईइइराखं । निवतिये मरवेअणे मअ देवेइइ देइराखा मते । सयमेअअसासादिअत्तिकहु । चापअयेइअ योभाभी पाठकाने काजे नांहु इम करीजे ।

नेपि विवक्षितसहायभावा दायधारतो सवतीत्याह ॥ अविश्यति ॥ अद्वितीयो क्रिष्णकृष्णप्रत्ययपि द्वितीयस्मा प्रावात् ॥ एणंमईति ॥ एकां न

णिज्जातं अस्मिठेइ २ ता देवदूस परिहेइ परिहेइता जेणेव सना सुहम्ना जेणेवचोप्याले पहरणकोसे तेणे
य उवागच्छइ उवागच्छइता फलिहरयण परामुसइ परामुसइता एगे स्थयीए फलिहरयणमयाए महया
अमरिस यहमाणे समरचचाए रायहाणीए मज्जमज्जं निम्गच्छइ निम्गच्छइता जेणेव तिगिच्छकूठे उप्पा
यपए तेणेय उवागच्छइ उवागच्छइता वेउद्वियसमुघाएणं समीहणइ समीहणइता जाव उन्नरेवेउद्विय
रुवं विकुष्ठइ ताए उक्किठाए जाय जेणेव पुढाविसिलावहए जेणेव ममस्थतिए तेणेव उवागच्छइ उवाग

एवसपेहेइ २ ता । इम चित्ते इम चित्तोने । सबबिज्जाभापभुंइ २ ता । यवनीव मगोहर यथा तेववबो ठठे उठीने । देवदूसपरिहेइ २ ता । देव
दूस इज परिहेइतेने । अबेवसमासइथा । बिह्वी समा सुधमई । जेवेवचोप्यासेपहरणकोसे तेचेवउवागच्छइ २ ता । बिह्वी वउक्काय नामे य
उ काय चाक्षय्यालाहे तिह्वी यावे याबोने । वबिह्वरवकपरामुसइ २ ता । परिध रत्ननामा पादुपतते हावे पई पहीने । एगेवविह्वएप्रलिह्वरयथा
मवाए । एइहू सघाईनामा यभावती वाकगण कुचसाबे काईमडो परिखव सेते । महबायमरिसवहमासे । माटो अतिवि प्रमयवइतो धारतो य
ता । अमरचचाएरामहाओए । अमर उवागाम राववाओ ने । मज्जमज्जं बभिमच्छइ २ ता । मज्जे मज्जभागे नीवले नीवलीने । जेवइतिगिच्छकूठेउपा
यपयए । बिह्वी तिमिच्छकूटनामा बीहे बाले याविवानी उवाग पवत हे । तेचेवउवागच्छइ २ ता वेउद्वियसमुघाएणंमसोइवइ २ ता । तिह्वी या
वे तिह्वी याबोने बैलिय करबाने बाले प्रयत्न नियवे करी प्रदेय वाहिर काटे इत्थाधि काठीने । जावउत्तरवेवबिबूवविउज्जइ २ ता । यावत् अवा वे
त्रिब मरीर विकुवे रवे रबोने । ताएउक्किठाए । ते उरकडो उवववतो गतिवेकरोने । जावउत्तरवेवपुठनिसिधापए । यावत् बिह्वी एचिवो भिक्षा पइ
हे । जेवेवममअनिए । बिह्वी मुक्क उमपा एतले साहरे पासे । तेचेवउवागच्छइ २ ता । तिह्वी यावे तिह्वी याबोने । समतिज्जुता । मुक्कने तीज गार ।

इतीं बोदीभित्तियोगः ॥ पोरंति ॥ शिक्षा कथं यतो घोराकारा शिक्षाकृतिं ॥ प्रीमति ॥ प्रीमा विकारास्त्वेष मयजनिता कथं यतो मीमाकारा
 नयनजकारुतिं ॥ जामुरति ॥ प्रास्वरो ॥ मयाबीयंति ॥ जय मानीत यथा सा मयानीता धातुता अथवा जयं जयहेतुत्वा दगीक तत्परियारजुत
 मुरास्त्विगादिसंयं यस्याः सा मयानीता अतः सा ॥ गत्रीरंति ॥ गत्रीरं विष्ठीर्षीवयवत्वात् ॥ उतासवपति ॥ उतासविका असीवद्वेगवतिवच

च्छदस्ता मम तिरुकुशो श्यायाहिणपयाहिण करेह , जात्र नमसित्ता एवययासी , इच्छामिण जते ! तुअ
 नीसाए सक्त देविद देवराय सयमेव श्चसासाइस्तए त्तिकहु उत्तरपुरश्चिम दिसीजाग श्चवक्तामइ श्चवक्ताम
 इस्ता येउश्चियसमुघाएण समीहणइ समीहणइसा जाव दाञ्चपि वेउश्चियसमुघाएण समीहणइ समीहणइ
 ता एगमह धोर धीरागार नीम नीमागार ज्ञासुर ज्ञयाणीयं गत्रीर उतासणय कालहुरस्त मासरासिसंका

यायादिषपयादिबंकारकारवममिता । बोमया पासावो प्रवचिषा करे वधि यावत् नमस्कार करोने । एवययासी । इम कथे । इच्छ मिथभतेतुक्मनीसा
 र । बोर्द्धं य थास्वास्तकारे, देभगवन् ! तुम्हारी जियाये मारये करो । सबदेविद देवराय । यत्न प्रते वेवेगुप्रते देवराजापते । सयमेवप्रथासादितिए
 तबहु । पापकयेत्र योमावो पाठिजाने काने इम करोने । उत्तरपुरश्चिमदिसीमाम । उत्तर पूर्वता स्थितिभिमान प्रते एतसे ईगानमूचे । प्रवक्ताम
 र ता । प्रवक्तामे जाय आईने । वेठमिदवयमगाएवममाइचर २ ता । वैश्विय समुद्रातेकरी प्रवेय पाश्चिरे काठे काठीने । जावठाश्चपियेउश्चियसमुग्ग्या
 विषममाइचर २ ता । यावत् बोत्रीवार पचि वैश्विय समुद्रात करे करोने । एनमइकार धीरागार भीम भीमागार मासुरं भयाबीव गंभीर उतासवय ।
 एक मांठो बोदो इहां वाय करवा, एकमांठो बोदी कदिये तनु ते प्रतिकरे पचि ते बोदो वैश्वो बोशामवो तथा बोशामवा भाकार तेइनेो तथा वि
 करार पचे भयनेो उपजावमइारी तथा अब उपजावे एइवा याकार वेदीप्यमाग एइवो भव याच्च् किये ते भयानीता अथवाभयना इतपयवावो यनेो
 क तत्परिवार भूत उल्हास्त्वुकिहादिब वेन्व तेइने ते मयानीता विबीच प्रवचय वको करएवो उवेगनेो उपजावचइारी तथा । याचच्छुउत्तमासरादि

नात् स्वरसेना प्यद्वेगजनिवा । महाबीदिति ॥ महाप्रभावतनु ॥ अष्कीडेइति ॥ करास्काट करोति ॥ पादवहरंगति ॥ मूर्नेत्पादेना स्कोटन ॥ उ
 च्छासइति ॥ अयतामुखा अपेटा ददाति ॥ पच्छोसेइति ॥ प्रगतोमुखापटादवाति ॥ तिर्द्धिंदइति ॥ मन्त्रश्च रग्नूमौ विपवीडेव करोति ॥ कुस

स जीयणसयसाहस्वीय महार्थोद विउवइ विउवइत्ता अष्कीडेइत्ता अष्कीडेइत्ता अष्कीडेइत्ता अष्कीडेइत्ता अष्कीडेइत्ता गज्जइ
 गज्जइत्ता ह्यहेसिय करेड करेइत्ता हत्यिगुगुलाह्य करेइ करेइत्ता रहधणघणाइय करेइ करेइत्ता पायद
 वरगं करेइ करेइत्ता नूमिधवेठं दलयइ दलयइत्ता सीहनाद नदइ नदइत्ता उच्छोलेइ उच्छोलेइत्ता प
 च्छोलेइ पच्छोलेइत्ता तित्रासिन्निवइ तिवतिन्निवइत्ता यामनुय जसवेठ जसवेइत्ता दाहिणहृत्पणसिणीए
 अगुठनेहेणय यितिरिच्छं मुह यिठयइ यिठयइत्ता महया महया सव्वेणं कलकलरव करेइ करेइत्ता एगे

मन्त्रम कापचसयसाहस्वीय महाबीदितिक्कवइत्ता । काळीभाभीराणि एतसे प्रभावाजानो पाधोराणि तथा मास उवदनो रागितेइ मरीखोण्ण सख
 वाजन प्रमाप एक्को वोडो विक्कव वीटोयच्च ओसिमे छे ते माठ एसगळा शब्द ओसिगे कइवा ते विक्कुवनि । अष्काडेइ वमइ २ मल्लइ २ । करास्का
 ट करे इत्ता इत्तु पोटै मूमि पाखिगे, मन्त्रात्त्व करे । इयइसियक्कवइ २ ता । अयना परे वेधारव करे करोने । इस्सिगत्तुगाइयक्कवइ २ ता । हावीनी
 परे सुखगुमाट करे करोने । रक्कववचनाइयक्कवइ २ ता । आता रयनीपरै धर धर शब्द करे करोने । पादवहरमक्कवइ २ ता । हावीनी
 मूमिधवेठक्कवइ २ ता । अरत्तौने अपेटाने प्रइरे करो विदारे करोने । सीइनाइंनक्कवइ २ ता । सियनीपरै शब्द करे करोने । उष्काट पच्छोलेइ ।
 पायकळो मल्लपेटाप पृठाळो मल्ल पेटावे । तिवतिन्निवइ २ । मन्त्रो परे रगमूनिमेवियै विपवी छेक्कव । वामसुयत्तसवेइ २ । हावी मुग्गाप्रते ज्जो
 करे । दाहिणहृत्तु इत्तुवोवमठु इत्तुवविटिरिच्छंमइविकवइ २ । जोमपाइय प्रते प्रदेशे नीवाकरो तेइतो अमळो अने अगूठाना नक्क सुवाते जो
 वा मुक्कप्रते विउवत्ता करे एतसेपृष्ठा वनधाते । महासासेवकक्कवउवक्कवइ २ ता । माटि शब्दकरो कक्कवकाट करे करोने । एमेपवितिरिच्छंइत्यय

वेदति ० उत्सृज्य करोति ० विच्छेदति ० विवृतं करोति ० साकं हंतवन्ति ० समाकर्षयन्ति ० विठञ्जामासः शीजमानो विप्रस्रमा

श्रुयिद्गए फलिहरयणामयाए उहुयिद्दास उप्पईए खोज्जेणिय कपेमाणेवमेयणितल साकं हंतवन्ति
रियलीय फोळिमाणेय श्रुयत्तल कत्यइ गज्जइ, कत्यइ विज्जुयायते, कत्यइ यास यासेमाणे, कत्यइ रयु
ग्घाय पकरेमाणे, कत्यइ तमुक्काय पकरेमाणे, याणमत्तरे देवे विहासेमाणे विहासेमाणे जोइसिए देव
दुहाविज्जयमाणे दुहाविज्जयमाणे श्रायस्सदेवेवि पलायमाणे फलिहरयणश्रुयत्तलसि वियहमाणे
यियहमाणे विउप्पाएमाणे विउप्पाएमाणे ताए उक्खिठाए जाय तिरियमसखेज्जाण दीयसमुद्दाण मज्जमज्जेण

मायस । पक्खा बोक्खा साह भाइलइ परिचामा एव पापवा पाकुष तेजप्रते सेरेने । उच्छेदविहासउत्पईएयामतेव । खवा पाकाय प्रते खखलो घो
भावता बवा जावे । पदेमायपेमाकमेवचित्तं । यथाजाव प्रते खपावतो बवा जावे पदिवो तत्तप्रते । साकं हंतवन्ति रियतोयं फळेमायेवपवर तल ।
जावे समाकर्षं करतावे बोक्खा जाव प्रते खीवे पाळतायवा पाकाय प्रते ए चारेई पदे इव यच्छेखेपायेवे । गज्जर कत्तर । बिबुओ एव खानवे मावे ।
बत्तए विज्जयते । बिबुओ एव खानवे बिबुओओ परे म्भवे । बत्तरावासासमाये । बिबुओ एव खानवे बर्वा मेष बरसावतो बवो । बत्तर
रत्तवायपकरेमाये । बिबुओ एव खानवे उओरिह करतोबका । बत्तरतमुक्कायपकरेमाये । बिबुओ एव खानवे सूफ्न बयवे पधकार करतो बवो ।
बाबभरिदेवेवित्तसिमाये २ । बालबकार देवने विगिये पाय उपपावतो बवो । ओरसेदेवेदुविहाविमयमाये । ज्वातिपी देवने विभाग करतो बवो
पतसे विचे मोकनना बवा । पावरत्तइवेविपहायमाये २ । पाळरत्तइ देवने विगिये पहायमान करतोबका एतवे नसाळतोबवो । फत्तिहरयबधवर
तत्तंसि विवृत्ताये २ । स्फटिइ रत्तमव परिव रत्त पाकुष प्रते पाकाय तत्तने विवे अशाळताबका । विउप्पाएमाये । शोभमान पक्खा विज्जुभमाय
पाकायने विवे परिव रत्त इतिवाम । वाएठविहाए । तिचे उरत्तइ वेयवतो यतिवे । जावतिरिचमसखेज्जाबदीवसमुद्दायंमज्जमज्जेपवीरंभवमाये । या

यद्द्विप्रयमाणे यद्द्विप्रयमाणे जेनेयसोहस्मयक्रिसण्विमाणे जेनेय सनासुहस्मा तेणेव उवा
 गच्छइ उयागच्छइत्ता एगपाय पउमवरयेइयाए करेइ एगपाय सजाए सुहस्माए करेइ, फलिहरयणेण मह
 या महया सव्वेण तिरुत्तो इवकील श्याउठेइ श्याउठेइत्ता एववयाती, कहिण नो ! सक्केदेविदे देयराया
 कहिण तानु चउरासीइसामाणियसाहस्सीउ जाव कहिण ताउ चत्तारिचउरासीउ श्यायरस्कदे वसाहस्सीउ
 कहिण ताउ श्येणगाउ श्यच्छराकोणीउ श्यज्जामहेमि श्यज्जामहेमि श्यज्जामहेमि श्यज्जामहेमि श्यच्छराउ
 यसमुवणमत्तुसिक्कु तंश्यणिठ श्यक्त श्यप्यिय श्यसुन्न श्यमणाय फरुसगिर निसिरइ, ताएणसे स

बए पोका पमत्ता होप समदूने सभेमचभागे उल्लसतो दळा । कवसाइअनेकपे । जिहा सोधयताया देवलोकाये । जेवसोहयवक्षिसएविमाबे ।
 त्रिधा मीधमावतंतकनामा विमानये । जेविससमासुक्का । जिहा सुधमा गायै समाये । तेविसवागच्छइर ता । जिहा शयै तिहा प्रावीने । एगपाय
 पउमवरयेइयाए करेइ । एक पग कमकने भाकारे सोहय देवलोकाणे पउवरयेइयाए तिहा मुने । एगपावंसभापुइयाएकरेइ । एक यम सुधमासभा
 न त्रिये मूने । चनिइरयबेच । परिय एव पायुवेकरी । मइयाइ सरेचतिसुताइ इकीउपाकउरे ३ ता । मीठे २ चतिदि यण्डेकरी तोनवार प्रतोखी इार
 ना कण्ट युगल निवेनिवाभा स्नानव एतले कमाकना मचभाग प्रते बुटे कुटीने । एवंयसो । इस कइ । कडिउभोसडे । जिहा मी पासवचे गणु ।
 देविदेवराया । वेवू देवराजा । कडिउता भाउउरासीइसामाणियसाइसोपा । जिहा ते चउरासी मइस । पावरल्लदेवसाइसोपो । पावरल्ल देवसा
 नभादिबनशाभोपा । साए जिहा ते चार चउरासी मइस । पावरल्लदेवसाइसोपो । पावरल्ल देवसाइसोपो । पावरल्ल देवसाइसोपो । पावरल्ल देवसाइसोपो ।
 पोपा पअइवादि । जिहा ते पनेइ देवीपोने लाओ पमवर पाक इइएव । पळमहेमि । पाळ इथिनी परे मत् । पळमवेमि । पाळ इथ करे । प
 अमनपवभापापइरा पावममवमत्तुसिक्कु । पाळ माइरे पूरे वस मइतो के देवीपो वज्जयइ ने ममकार करो इस करीने । पविई प्रवत पट्टिय

शोभा ; अद्वाजय त्वा ; वरतसे परिपरजमित्तियोगः ॥ इहकीतसि ॥ नीयुरज्ज्याटयुगर्षनिवेञ्जस्वाम ॥ भाद्रितेसि ॥ नैवतव ॥ फुसिगमालेत्मादि ॥ स्तु
 सिंगामो ग्यामामांश या माला खासा यानि सक्कादि तानि तथा ते यशुधिकेप बबशुज मः, वृष्टिप्रतिपातय ब्रह्मानाय यशुविरोपवृष्टिप्रति

क्लौदंयिदं देवराया त अ्यणिठ जाव अ्यमगाम अ्यस्सुयपुव् फरुसगिर सोच्चानिसम्म अ्यासुरुसे जाव मिसिसि
 सेमाणे तिवल्य त्रिउक्ति निलाने साहदु चमर अ्यसुरिद अ्यसुराय एधत्रयासी हनो ! चमरा अ्यसुरिदा अ्यसुर
 राया अ्यप्यत्यियप्यत्यिया जाव हीणपुख्याउदसा अ्यज्ज नन्नयसि नाहितेसुहमत्यिसिक्कहु तत्येव सीहासण
 यरगएयज्जा परामुसह परामुसहत्ता तजलत फुलत तक्रतक्रत उक्कासहस्साइयिणि मुयमाण २ जालासहस्सा
 इ मुयमाण इगालसयसहस्साइ पयिस्किरमाणं पयिस्किरमाण फुलिगजालामालासहस्साहि अक्कुथिरकेयदि

यपम्भे । इह नको कौत नको एध नको । पमपुव् पमबामं । मनाअ नको मनने बमतो नको । फरुसगिरमिसिरद । एहको कठार केवाको तेमफको
 नीमरे । एएबमेमवेदिदिदेवराया । तिवारे ते मक्कुदेवेअ देवराया । तपचिठ । ते पचिठ प्रते । आवपमबामं । याव् पमनोअ मनने अरुचको वा
 नी । परमवपुव् । पूर्वे विवारे सभको नको । फरुसगिरसचचिबिसच चासुवता । कठार एहको वाको सगसीने चिबभारीने । उतावका कोपे चळा ।
 जावमिसेमिसांसे । यावत् कोपिकरी देसीवमान बवा । तिवलिवमिठडिवासेयाइहु । चिबबलय रूप मुकुटी चिसूची इटिविनागरूप मिसांसे
 चठांसे तिसांसे चठावीने । चमर चमुरिक्कपसुराबं चर्वबयसो । चमर प्रते चमरेअ प्रते असुररावा प्रते । इमु बहवा सांगो । बभाचमरा । चको भो
 चमरा । चमरिका चसररावा । चमरेअ चसररावा । चय्यचिबपविवा । चय्यचित्त प्राचित एतसे चरबना बांइइ । जावको चपुव्पासइवा । यावत्
 चोन पुव् चठन्मना क य । पक्क चमगमिनाहितसचमत्तितिकइ । चाळत् नकी इवे नकी तुम्भमे सुख इवे इम करोन । तत्तेमसीडासचवरगए । तिसीअ
 चिबवासन मयाननेदिपे मयाबबाअ एतसे चिबवासने बैठा बबाअ । बळपतरानुसद तत्रसत । बव्य प्रते मूवे, तेवअ अकता बका । पुइत तइतइत । फटफट

पार्तं तदपि कुर्वं दपिविशेषयसमुद्यमे ॥ इतवहेत्यादि ॥ इतवहेतिरेकेण य सेव स्तौन दीप्यमान य त तथा ॥ अहवहेमति ॥ अथी प्रोपवेग्य द्वेग
 अथी वेगो यस्य त तथा ॥ महद्भयति ॥ महता त्रय मत्सा विति महद्भयं कत्सा देव मित्यतयाह ॥ मयकर । त्रयकतु ॥ क्रियाप्राप्ति ॥ प्रापति कि
 नेत विति चित्तयति तथा ॥ पिशाहति ॥ स्फुरति य शोच विचं प्रहरं ममापि स्यादित्येवं त दन्तिसपति स्वस्थानगमनंवा मित्यपति अथ
 वा ॥ पिशाहति ॥ अचिशीपिपत्त निमीलयति ॥ पिशाहक्रियाप्राप्ति ॥ पूर्वोक्तमेव क्रियाद्वय व्यस्येन करोति अनेनच तस्या तिव्याकुलतोक्ता ॥ त

ठिपक्रियाय विपकरेमाण ऊयधऊयतिरगतेयिविप्यत जइणवेग फुल्लकिंसुयसमाण महद्भय त्रयकर चमर
 स्स अ्युरिदस्स अ्युररखो बहाए वज्जानिसिद्ध , तणुसे चमरे अ्युरिदे अ्युरराया तजउत जाव त्रय
 कर वज्जामज्जिमुहं अ्यात्रयमाण पासइ पासइत्ता ज्जियाइ पिहाइ ज्जियाइ ज्जियाइसा पिहाइत्ता त

मय् करता बका षट षट यद्वमतें करतो यथा । उच्चसहस्यारं । उल्हापातना सङ्घ मते । विभिसुयमाचं १ । मूक्तो यथा । आलासहस्यारं । मयमा
 चं । आला मङ्घ मते मूकता यथा । इ गार्जमहस्यार । अगारना सङ्घ मते । पविस्त्रिसारं २ । गिखरतो यथा । अखिगवासांमासासङ्घसेचिं ।
 अम्विता कचिबा पने ज्वाला तेइतो मासा पति तइना सङ्घय तिचैकरो । यत्तविच्छेददिङ्गिपिवायपियकरेमाच । नेपने अम अयवे इटि प्रतिघात
 इउवना अभाव ते प्रकयें करतायथा । इयवइपतिरेगतय । अम्मि बको पदि अचिबा तेजइतो । विप्यत्रअचवेमं । देदीप्यमान आं वेगवत छै । अम
 बिसयमसाच । पूषा खे विसन्न छाखर त्थ ते सरीखो । महप्रव भयकरं चमरच्छ । माटाना मतना उपजावनकार भय करचकार एइतो यम चमर
 ने । अमरिद्वस्य अमुररखी बहाए । अमरेखने अमर रावाने बयन पणे । अज्जनिखिर । अय नौकडे । तण्णसेचमरे असरिदे अमुरराका । तिवारे ते
 चमर अमरेत्त अमर राका । तंउत्तत्रायमयकर अयमभिमुषपावयमाचपासइ १ ता । ते वय्य मतें ऊत्ततो बको यावत् भयनी करचकार ताऊगे अइ
 था, ते वय्य मतें अभिमस सानुवा प्रावता यथा देवै देकोन । अिबाइ पिहाइ पिहाइत्ता अिगाइत्ता पिहाइत्ता । एस्सू पावचै इस्सू वित्तवै इसा

इति ॥ यथा प्यातयां क्षपेय तत् सद्यप्यत्यर्थः ॥ समगमउक्तविकल्पेति ॥ समगमो मुकुटविटप ओषरकविसारो यस्य स तथा ॥ सालावहत्या
 नरवेति ॥ न इ सामम्यन प्रामम्यन वताते सालम्बानि तानि इत्यानरजानि यस्या बीमुकगमनवज्जा इती सालम्बइसानरखः ॥ कम्बुगागयसेयपि
 यति ॥ प्रपातिरान् कतागतस्यदमिव मुषन् देवाना क्ति सखतीति संवर्धनाय पिवयद् ॥ क्कतिवेवेवति ॥ वेयेन समवपतितः कथं ॥

हेय सनगमउक्तयिक्तु सालग्रहत्यानरणे उहुपाए अहोसिरे कस्कागयसेयपिव विणि मुयमाणे मुयमाणे
 ताए उक्किठाए जात्र तिरियमसखेज्जाण दीवसमुद्धान मज्जमज्जेण वीईवयमाणे वीईवयमाणे जेणेव जमु
 दीये दीय जाय जेणेय अयोगत्रपायवे जेणेव ममअतिए तेणेय उवागच्छइ उवागच्छइहा जीए जयग
 गारमरे नगवंसरण मेत्तियुयमाणे मम दीएहवि पायाण अतरसि ज्जत्ति वेगेण समोवकिए (अयाग्र २०००)

पापुपञ्चार हुने ता भन्ना इमो वाडा करे पञ्चवा पाताने खानवे आइवा बहि पञ्चवा पाचि ठावे तवापि पडिती क्रिया वेकडो ते विपरीतपवे
 करे एतवे पांगु ठाकाने णव पावइ एम चिदि वे चिदोने ठाकाने एतवे तेइने पति व्याकुताता वडो । तदेवसमम्यसउडविडए सालावहत्यामरवेसउठ
 वाए पडानिरे । तिमत्र प्यावता तव्याम पाळा वळा भाया यिरता मुकुटनो किस्कार वेइहा विमानसतो आमरख इवेकरी पञ्चवे पयोगमन वधि
 तडो त्रवा वम नोवा मपुअइ वेइहा । कम्बुगागयसेयपिविडविषयेमावे २ ताएउडिडिणए जावतिरिसमसखेज्जावईवममवाष । मयना अधिकार वडो
 त्रिम बाणुव विवे परमरी पावे तिम त वमर मूकनो वळा देवने प्रवेवु तडो पचि पिष एयव्वडो उपमा वापडो ते उठवडो वेगवतो पतिवे यावए
 रोडा पमंल्याता होए ममन्ने । मज्जमज्जेवईवयमाणे । मज्जे मज्जेवरी व्यतितवन करणा उठवडो वडो । वेवेवववुडोरे २ । विडान् उवुडोप जामा
 होवडे । पात्रेवेरपमानइएयवे । डावाणु विडान् पयावकामा प्रमान इववे । वेवेवममअतिए । विडान् माइरो समीपवे । तेवेवउवागच्छार २ ता ।
 विडान् पावे तिडान् पाओने । मौरमइगकरपरे । मत्र पाव्या भवेकडो ववर कर वडो । भउरंवररभेतिवुवमावे । वेमवववु । उक्काटी वरए मुपनेवे एव

कर्मिणि ॥ अस्ति कृत्वा ॥ पुनरिति ॥ शक्त ॥ समन्वेति ॥ सङ्गतायोगज ॥ शशाङ्कदेः संस्कारोयं हा हा एही इती ॥ मन्वीतिकृत्वा व्यक्तं से

एतर्णं तस्ससक्तास्स देविदस्स देवरखी इमेयाकूवे अस्सत्थिए जाव समुप्यज्जित्था, पोखलु पनु चमरे अस्स
रिदे अस्सरराया, पोखलु समत्ये चमरेअस्सरिदे अस्सरराया, नोखलु विसए चमरस्स अस्सरिवस्स अस्सर
रणी अस्सपणी णिस्साए उहुउप्यइत्ता जाय सोहम्मैकप्पे, णस्य अरहंतेवा अरहतंचेइयाणिवा अणगारेया
जावियप्याणो णीसाए उहु उप्ययइ जाव सोहम्मैकप्पे, त महावुक्कं खलु तहाकूयाण अरहताण जगवताण
अणगाराणय अस्सासायणयाए सिकहु उहि पउजइ पउजइत्ता मम उहिणाअज्ञोएइ २ हा, हाहा अही इतो

हा चमन चइती इत्ता । मसंदाइइदियायाच अतरसि । माइरारेअ पगने विवाडे । अस्तिमेवंसमापइए । विी पगंमार्थि इत्था [२ पद्य] तएवंतस्सस
सस्स । तिवारे तेइने यज्जने । देविदस्स देवरखा । देवेन्दने देवरज्जने । इमेवाकूवे । एइ एताइय रूप । पञ्चामिक । जावसमुप्यज्जित्था । यावत् सव
अ अयत्ता । पोखलुपुमू चमरे अस्सरिदे असुररावा । नही निये अस्सिगत चमर असुरेअ असुर रावा । नही निये प्रयोजनवत । चमरे अ
सुरिदे असुररावा । चमर असुरेअ असुर रावा । जावस विसए । नही निये विवव आववाता । चमरत्ता । असुरिदस्स । असुरेन्दनी । असु
ररावा । चमर राज्जानी । पय्पोविच्छाह । यापचो समर्वादि । उच्छुठणरत्ता । छावा चावे । जाव साइत्थाकूप्यो । यावत् सोधर्मनामा देवलोक जगे ।
चमर अरहतेसा अरहंतेइवाविवा । पय्पच भिवा सोर्वा भिना अरहतनी प्रसवा अरहंत पैव पैव अरहंत पैव पैव अरहंत पैव पैव अरहंत पैव पैव अरहंत पैव पैव । अचगारेवा ।
साध पाटिनिवा । मावियप्याचोसाए । चारिण गुबेअरी सवुल तेइनो नियाये करी । उच्छुठण्यथ । अ वा चावे । जावसाइत्थाकूप्यो । जावत् सोधर्मनामा
देवलोक जगे । तंमइत्ताउच्छुठणसु । तेइ मचो मंडा दुख निये । तहाकूवाच । अरहंताचंभगवताय । अरहंत भगवंत । अचगारापय । अचगार
साधने । असासापचयाएत्तिकहु । पति आयातगावे एतडे योभावी सस्य पमाडे इस करीने । पोडिएठअर । पवधि प्रते प्रवुजे । समभोडि वापाभोएइ २

तात् न त्रिगुणति ॥ अष्टिगति अत्युचये साहित्यान्वयानकारे ॥ सप्तविद्यया ॥ अतिवेयेन वक्ष्यप्रश्नाय यो मुष्टिर्यपने वास वस्यको वी मुष्टि

शुद्धमसि सिम्ह तु ता ए उक्तिठा ए जात्र दिक्षा ए देवगण्ड ए यज्ञस्सधीहि शुणुगच्छमाणे शुणुगच्छमाणे तिरि
यमनमेक्षाण टीत्रसमुद्गाण मज्जमज्जेण जात्र जेणेय शुसोगयरपायये जेणेय ममश्रुति ए तेणेव उवागच्छइ
उयागच्छइत्ता मम धण चउरगुलमसपत्त यज्ञ पत्तिसाहरइ , अविद्याइमे गीयमा ! मुष्टिवाएण केसणे
यीडत्या , ताणमे मक्केटीधिदे देवराया मम तिस्कुसो अयाहिण पयाहिण करेइ करे
इत्ता थटइ नमसइ नमसइत्ता एवययासी-एवसलुचंते ! अह तुल्लनीसाए चमरेण अश्रुरिदेण अश्रुररखो

॥ तिष्ठारे मुम्भन पत्रधि आनेकरी देवै देवीने । चित्तवे । साक्षापकीकता । साक्षाए खेद वचन पहा ए सायव वचन इबाबो । पञ्चमसित्तिकदु । अ
व एतमे साक्षा इदं चू इम कराने । तापठडिहाए । ते उट्टुठी वेगवतो मरिचिये । जात्रदिक्षाएदेवगण्डे बल्लककौचि । भावपु ठिष्य प्रवानदेवगती वप्यना
भागवते । पचमउत्तमाने । केउरे आतापको । तिरियममयेजात्र दीवममुपाच । बीक्षा पमपणाता हीय समुत्तने । मज्जमज्जेव । मये मखे करी । जावलेवेव ।
सागु विव्वी । पमानवरपायमे । पयात्र प्रधान उच । जेवेवमसपत्तिए । विव्वी साइती समीपखे । तेविचरवागच्छर २ ता । तिष्ठां पावे तिष्ठां पावीते ।
मम उरगणममपलं चंरडिमाइरइ । मुम्भने चार पंपयव पचपाचो बचपते एतने चार अगुव मुम्भो पचगा बचपते सइरे । अविद्याइमीगीयमा मुष्टिवाएव
केवकोउत्ता । अष्टि पचमच्ये पा इति साक्षात्कारि, साइरा जेगीतम । अष्टिकेले बल्ल मरुवामे वा जे मुष्टिमे वच्येवरी छपनो वायरी तिष्ठे केयनो
पचभाग बीच्या एतमे अष्टिवाते करी केयता पचमवीज्या । तएवमेसखेदेविदेवराया । तिष्ठारे ते मज्ज देवेन्द्र देवराजा । वच्यपडिछाइरिणा । वच्यपति
सइराने । ममतिक्कता । मम्भने तीनचार । पायाडिचपयाडिचकरेइ २ ता । कोमवा पात्रयो प्रव विद्या करे करीने । बंदइवचनसइ २ ता । अष्टिनम
प्याट करे अरीने ममप्यार कराने । एववमात्री । इम अइता इया । एवसुम्भते । इम तिवे इभगवन् । पञ्चतुम्भनीसाए । चू तुम्भारी निचयि मरने

वात सौम मुष्टिवातेन ॥ असेगोति ॥ वेद्यापादि ॥ वीहत्या ॥ वीक्रितवान् ॥ इहमागयति ॥ तिर्यस्त्रोत्रे ॥ इहसमीसङ्घेति ॥ सुसमारपुरे ॥ इहस
पतेति ॥ उद्यान ॥ इहेति ॥ इहे वोद्याने ॥ अज्जेति ॥ अद्य अस्मि सङ्घति अयवा हेआर्य ! पापकर्मबहिर्नूल आयवा ! स्यामि ॥ उद्यसपञ्चि

सयमेव अञ्जासाहए, तएण मएकुविएण समाणेण वमरस्स अस्सरिदस्स अस्सरखो अहाए वज्जे निसिठे,
तएण मम इमेयारूवे अस्सत्थिए जाव समुप्यज्जेत्या, णोस्खलुपनूचमरे अस्सरिदे अस्सराराया तहेव जाव
उहि पउजामि, वेयाणुप्पिए ठहिणा अञ्जोएमि, हाहा जाव जेणेव वेयाणुप्पिए तेणेव उवागच्छामि,
वेयाणुप्पियाण चउरगुलमसपत्त वज्ज पफिसाहरामि, यज्जापफिसाहरणठयाएण इहमागए, इहसमीसठे
इहसपत्ते इहेवअज्जाउवसपज्जिज्ञाण विहरामि, तस्वामेमिण वेयाणुप्पिया ! स्वमतुम वेयाणुप्पिया ! खतु
मरिहतुण वेयाणुप्पिया ! नाइ नुज्जोर एवकरणयाए सिक्कहु मम ववइ नमसइ नमसइत्ता उत्तरपुरच्छिम

बरो । बमरेव अमुरिदेव असुरराखा । बमरे अमुरिन्दे असुरराखा । सबनेवपञ्चासाएए । तएबमए आपपेव गोभाबो पाबो पायातना कोबो
परिबविएवसमचेव । तिवारे ने समख प्रकारे कावे ववे । बमरख असरिदस्य असुररखी बहाए । बमरने अमुरेन्द्रने असुरराखाने बववाने बावे ।
वज्जेनिसिठे । बस्य प्रते मूखा । तएवममहेएबाकवे । तिवारे वस्य मूखा पवो सुभने एव एके वपे । अग्रविएणावसमुप्यज्जेता । अग्रविकिब सावए
मनने विपे संबव्य अपयो । षोखलपनू । नइो निये शक्तिवत । बमरे अमुरिदे असुरराया । बमर असुरेन्द्र असुरराखा । तहेवलावअश्विपउ ज्जामि ।
तिमज सावए अवधि प्रते प्रयुक्ती जीवा । देवाअविएपादिबापाभोएमि । तुक्केने अकवि अनेकरो दीठा । हाहालाबलवेवेवापुप्पिए । हाहा अइ
वा षो तावए जिहवा हेदेवानुप्पिय । तेचेवउवागच्छामि । तिहां अ पाबो । देवापुप्पियाच । तुक्की । अउरमुक्कमसपत्तअव्यपडिसाहरणइहाएव । चार
एगुव पचपाखा वस्य प्रते सहरवाने । इहसागए । इहा बोद्धि सोवे पायो । इहसमासठे । इहां सुवमारपुरे समीसरा । इहसपत्ते । इहां उद्यान प्रास

तावन्ति ॥ उपसम्पद्य उपसंपन्नो नृत्वा विहरामि वर्ते ॥ मावभुज्ज्मोति ॥ नैव नृपः ॥ एवं करव्यापयति ॥ एवंकरव्यापयति ॥ धर्तिय्य इतिश्लोपः ॥
 वाञ्छति ॥ इहानीं समतीत्यर्थं इह लोकाविकं पुद्गलं चितं गच्छत शेषक मनुष्य सावत् यहीतु न शक्नोतीति वृषयते देवस्तु किं शक्नोति येन

द्वितीयाग अथक्कमह अथक्कमहज्ञा वामेण पादेण तिस्रुश्रो नूमि दाहेइ , चमर अशुरिद अशुरराय एव
 धयासी-मुक्तीसिण जो ! चमरा अशुरिवा अशुरराया समणस्स नगवत्त महाधीरस्स पन्नावेण नाहि ते
 दाणि ममाठन्नयमत्थिसिक्कु जामेवदिसि पाउझूए तामेवदिसि पछिगए नतेत्ति ! नगवं गोयमे समण
 नगव महाधीर वदड नमसइ नमसइज्ञा एवधयासी-देवेण नते ! महिहीए महज्जुईए जाव महाणुजागे

बया । इहेइपत्तववसपत्तितावदिहरामि । इहाश्रीव उद्यानने विपै पाज ए शीव दिवसने विपै प्रबवा जेपाव । पापयो बाहिर बवा प्रबवा इस्सा
 भिम् । उपयम पामोने विचक्खं । तथामेभिवहेरापुप्पिया । तेइ मबोइ खमापूळू हेदेवागुप्पिया । समो तुत्ते हेदेवागु
 प्रिव ! समतमरइत्तुहेवापुप्पिया । तुत्ते समिवाने योववा हेदेवागु प्रिव ! चारमुक्ती इ एवकरव्यापयतिवहु । एकाम चार २ इ मही इम कक इ
 म करोने । ममवदइत्तमसइ २ ता । मुक्क प्रते वादे नमस्कार करे वादीने नमस्कार करोने । उत्तर पुरब्धिमदिशीमार्यप्रववमइ । उत्तर पूव किम्मागने
 विपै एतत्ते ईयाग बुबिने विपै जाव । वामेवंपादेव । चाने पय्येकरी । तिक्कत्तो भूमिइहेइ । तीग वार भरती प्रते विदारै । चमर असुरिद असुरराय ।
 चमर असुरेत्त असुरराजाप्रते । एवंबवासी । इम बज्जता बवा । सुद्धोसिचं चमरा असुरिवा असुरराया । मुक्खाहे तुम्हने चं वाक्खाचंकारे, प्रहो चमर चमु
 रेत्त चमरराजा । समवत्तभगवामवावीररत्तपमावेच । यमच भगवंत वीमवावीर स्वामीने प्रभाविकरी । नाहितेदाधिंममाभाभवमत्थित्तिवहु । मही
 च तुम्हने माण्यत इवे मक्कबो मवहे इम करोने । वामेवदिसिधियाउपूए । जे दिवियो पाब्बाइता । तामेवदिसिपछिगए । ते दिविये विपै पाब्बागया
 इहां मखुरादि पुइव माळ । प्रते जीताग माववचार मनुच गइवाने समर्यं न दीधे पने हेव झू समवं बुव, जेपे यत्ते बज्जमेकीने संवत्तो पच्चि तथा

गच्छेत् तस्य चित्तं संवृतम् तथा यच्चयेत् यद्गीतं चमरं कस्मा कथञ्छीत इत्यग्निप्रायतः प्रसीत्तरमाह ॥ प्रतेइत्यादि ॥ सीरेति ॥ श्री प्रो वेगवान् सच श्रीप्रयममक्षिमात्रायेह्यपि स्या दृढमाह ॥ सीहगर्हयेवति ॥ श्रीप्रगतिरेव ना क्षीप्रगतिरपि एव नूत य क्षायायेह्यपि स्या इतथाह ॥ गुरिरिति ॥ त्वरित स्वरवान् सच गतेरप्यत्रापि स्या वित्यत आह ॥ तुरियमइति ॥ मानसोत्सुक्याप्रवृत्तितवेगवद्

पुष्पामिव पोम्बालं स्त्रियिज्ञा पन्नू तमेव स्युणपरियदिज्ञाण गिरिहस्तए, हतापन्नू । सेकेणठेणं जते ! जाव गेरिहस्तए ? गोयमा ! पोगगलेण स्त्रियिज्ञे समाने पुष्पामेय सिग्घगर्हन्नविज्ञा तर्हपच्छा मदगर्हं जवह , देवेण महिहीए पुष्पिपि पच्छावि सीहे सीहगर्हंचेव तुरिए तुरियगर्हंचेव , सेतेणठेण जाव पन्नू गेरिह हए जइण जते ! देवे महिहीए जाव स्युणपरियदिज्ञाण गेरिहस्तए , कम्हण जते ! सक्केण देधिदेण देय

वद् श्री यज्ञो ता चमर क्वा न गृणा इसा यमिमायवो प्रस्थावापेत प्रतीत्तर कश्चै—भतेति । हेमगवन् । इत्वामन्वे । भगव गोयमे समस्यमवमइ । नीर । भगवत गौतम यमच सगवंत ओमहावोर खामी प्रते । वंदइएममइ २ ता । यदि ममस्कार करे बदीने ममस्कार करीने । एवंवासी । इम क इता बबा । देवेचंमतेमहिडोए । देव हेमगवन् । महिडि । महज्जुतोए । महायुतिका वंत । आपमहाहामे । बावत् सीटी भास्यवं । पुष्पामेवपी म्पुष्पविज्ञापभू । पश्चिवाच पुडव प्रते ममच हुई । तमेवपणपरियदिज्ञाचयिचिहए । तेहीव पुडव प्रते पूठे खरिने प्रइवाने इतिप्रय उत्तर । इतापन्नू गौतम ममच हुवे । सेकेरुचंमते जावगिचिहए । तेजे पर्ये हेमगवन् ! यावत् प्रइवाने समर्थ इइ इतिप्रय उत्तर । गोयमा पम्बेचंखवितिसमाधि पुष्पा मेवसिग्घगर्हभविता । गौतम पडव भास्वीवकी पश्चिवाहीव जतावकी प्रते खरिने एतसे पश्चिवा ते पुडव उतावकी वासीने । तत्रापच्छामडगइभव इ । तिवार पकी मद्गति इइ इत्ये वचने चासे । देवेचंमहिडोए । जा चं वास्वाखवारि, हेमगवन् ! देव महिडि । जावपणपरियदिज्ञाएयेचिहए । यावत् पर्ये खरिने प्रइवाने ममच हुवे । कम्हणमते । ते किम चं वास्वाखवारि, हेमगवन् । सजेपदेविदेव देवरथा । यज्ञे देवेद्रे देवरजा । चमरे य

तिरिति मकार्यां द्वेते ह्यसुः ॥ संभारयति ॥ ह्रींक्षितिः ॥ साहस्यति ॥ स्वहस्तो ॥ गहविसयति ॥ इह यद्यपि मतिगोचरभूत क्षेत्र यतिविषय
 प्राग्भूतो व्यते तथापि गतिरेवेह प्रकृते श्रीप्रादिविज्ञेयकाना क्वे युज्यमानत्व्यादिति ॥ सीहे २ वेवति ५ श्रीघो वेववान् सचा नैकातिकोपि स्या
 दतथाह ॥ श्रीवेवति ॥ श्रीप्रएव एतएव प्रकर्षवृत्तिमतिपादनाय पर्यायात्करेकाह ॥ स्वरितस्वरितव्यवेति ॥ अय्ये २ वेवति ॥ प्रतिप्रययना रूपो
 अतिकोक्तव्ययः ॥ मद्मदवेवति ॥ अस्यक्तमम् एतेन देवानां गतिस्वरूपमात्र मुख्य मेतस्मि यगतिस्वरूपे सति ह्यक्तवत्त्वचमराबा नेकमाने च

रया चमरे अस्मिरेदे अस्मुरराया नोस्सलुसचाएइ साहस्यि गेरिहसए ? गोयमा ! अस्मुरकुमाराण देवाण
 अहेगहविसए सिग्घे सिग्घेचैव तुरिएचैव उहुगतिविसए अय्ये अय्येचैव मदेमदेचैव वेमाणियाण देवाण
 उहुगतिविसए सीहे सीहेचैव तुरिए तुरिएचैव अहेगतिविसए अय्ये अय्येचैव मदे मदेचैव जावद्वयस्त्रिष
 सक्तेदेविदे देवराया उहुउप्ययइ एकैण समएण त यजे दोहि । जवजे दोहि तचमरेतिहि , सख्योवे सक्ते

मदि प्रसत्ताया । चमर प्रसरेद्र प्रसुराया । बासबाए । नञी समच दुषी । साहस्यिमेच्छित्तप । पाताने क्वे यइवाने इतिप्रय्य उचर । गोयमा
 प्रमुरकमाच देवाच । हेमौतम । प्रसत्कुमार देव । प्रहेमरविसए । नौचो मतिनी बियम । सिग्घे सिग्घेचैव । उतावक्तो विग्घे उतायसो । तरिए तुरि
 एचैव । स्वरित विग्घे स्वरित । उक्तगतिविसए । च वाकतिना बियम । अय्येचय्येचैव । बाबा विग्घे चोडी । मदेमदेचैव । एहीच पर्यावात्करे क्वेहे—मद
 पर्यत मन्द । वेमाचिवाचदेवाच । वेमानिच देव । उक्तगत्रविसए । उ वा मतिनी विदे । सोचै सोचैचैव । वेगवत भवन्त वेगवन्त एहीच पर्यावात्करे
 क्वेहे—तुरिए तुरिएचैव । उतावक्तो विग्घे उतावक्ता । अहेगहविसए । नौचो गतिनी त्रियम । अय्येचय्येचैव । चोडो अतिदि बाबा । मदे मदेचैव । मन्द
 अतिदि मन्द । वावद्वयचैव सजेदेविदेदेवराया उहुउप्ययइ । पाहे देवतानी गतिनी स्वरूप क्वो इही यजेन्द्र एक समय प्रमाच खर्वादि चैव वात्र
 वाया चै वावभेदे ते क्वेहे—जेटसो चैव मक्क हेमिन्द्र देवराया च चोप्राए । एकेचैवमएच । एके समवे कपो । तवस्त्रेदेवि कवन्वेवेदि । ते चैवे वक्क

ध्यादौ चोत्रे यन्नाम्ये यः कात्समदो प्रवति त प्रत्येकं दर्शयन्नाह ॥ आचम्यमित्यादि ॥ अचम्यन्तो दूर्ध्वं लोचनमने कालत्रेयमाह ॥ सद्युत्थीवेद्यस्ये
 त्यादि ॥ सर्वलाभं स्वल्पं शक्यस्य ऊच्यतेऽसौक्यमने कर्तव्यम् । कात्समदं ऊर्ध्वलोकायकम् ऊर्ध्वलोकायकमने धृतिशीलात्वा तस्य प्रचोतोकायकमने कर्तव्यं वा
 मसं ह मधोसोकायकम् सङ्कातगुणं ऊर्ध्वलोकायकम् अपेक्षया द्विगुणमित्यर्थः । अचोतोकायकमने शक्यस्य मन्वगतित्यात् द्विगुणत्वम्-सक्यस्य सप्ययकता

स्व देविदस्स देवरखी उहुलोयकंणु सस्वेज्जगुणे जायदयस्वेस चमरे असुरिदे असुरराया अहेउत्रयदह ए
 क्खीणं समणुणं तसक्खेदोहिं जसक्खेदोहिं तयज्जेतिहि सद्युत्थीवे चमरस्स असुरिदस्स असुररखी अहीलोय
 कंणु उहुलोयकंणु सस्वेज्जगुणे एवस्सलु गोयमा । सक्खेण देविदेण देवरखी चमरेअसुरिदे असुरराया

वेममण आह खे बज्जु विदुसमए चेत्ते जाव । तंचमरेतिचि । ते चेत्ते चमर विष्णु समवे जाव । द्विजे यज्जने उच्य तथा गोचे चेत्ते आता कायानी मेव क
 कहीवे-मन्वत्यावेमन्वस्यदेविदस्य देवरखा उहुलाय कण्ठ । सर्वतो स्थाव चरता चस्य यकनो खड यमनन विदे कण्ठे कण्ठता कायनो खड एतसे यक
 रवेग्ग देवराजाने उर्ध्वलोकाय आता काठ बाडा शाने अइतमनने विदे पति योषपयणीवको तेइने कामखण्ड समयकप जाववा तेइधी । अहीलोयक
 ङासुदीयसुवे । यथालाव गमनने विदे कास खड सस्पात गुणा अहलोका काठ खडनो पयेचाये वेगवेजे इत्यय पधीशाव गमनने विदे यज्जने मन्वग
 नि पधीबको इहां काइ कइसे एशिगाथाकिसा यचनको कसो तेइने इम कहीवे ।सक्य उरपय च कासे सप्यस्य कण्ठता खंवा आइवागा काठ, चमरस्य
 उरपय कासे उरपयकाठ कण्ठता नीचा आइवागा काम, एएएहाकविपुळा, तथा 'जावइयसेतचमरे' ए पडेउत्रयएण्णेचमएच सहेओदिह, एअप्य
 पाये कइय तेइना समसपयणीवी लाभीय । जावतिंखेत्त चमरे पसुरिदे पसरताया । खेतसू चेप चमर असुरेग्ग असुरकुमारनी शाखा । पडेउत्रयए ।
 देठा आह । एउर्ध्वमएच । एकमए करो । तंमहेदोदि अमहेडाहि, तेचेप यज्जु बह समए जाव अ यज्जु वेक समवे जाय । तंमवेति च । ते यज्जु पिड
 ममवे जाव । द्विजे चमरे उच्य तथा गोचे चेत्ते आता कायानी मेव चमरेण पसुरिदस्य असुरराया अहीलायकंणुचस्य

ने चमरस्मय उच्यते काल एष्यं यिच्छित्तिगुणा तथा कायतिथ्ये त चमरे एष्ये उच्यते एष्ये उच्यते त सङ्के दीक्षिति चत्पमायवचनद्रुपसाम
 ध्यां प्रप्यमिति ॥ आचक्षयमित्यादि ॥ सूत्रद्वय मयःचेनापठ पूर्ववत् व्यास्यय यवसन्तुप्त्यादिच निगमन एष्ये शक्रादीनां प्रत्येक गतिशेषस्या ल्य
 चतुर्थोपवसनाय सूत्रत्रयमाह ॥ सङ्केतस्यादि ॥ तत्र चर्दं मच स्तिविकृतयो नतिविययो गतिविययनूत ज्ञय मनेकविच तस्य मध्ये कतरो गतिविय
 यः कतरस्मा प्रतिवियपा त्वत्वाथा इत्यादिरितिप्रसः कतरु सवसोह मच-स्येय समयेना यतति एष्यो मन्दगतित्वा च्छकस्य ॥ तिरियसेयेज्ज

नीनचाण्ड साहित्यि गिरिहृष्टए । सङ्केतस्स देवखो उह्म अहोतिरियत्र गङ्गत्रिसुएयस्स
 कयरे कयरे हितो अ्यप्यथा यज्ञाएवा तुवेवा तिससाहिएवा ? गोयमा ! सङ्गत्योवेस्वेत्त सङ्केदेविदे देवराया
 एष्ये उच्यते , एकेण समएण तिरिय सङ्केतज्ञाने गच्छेह । चमरस्सण ज्ञते !

अनुने । सनयो वावा चमर चमरेत्त पपुरराजाना एवासाव यमने कए कइता वासनाएव चमर ने एवासाव गमन विदे गतिना पतिगीत्र
 पचावकी तेइयो खड्कोव गमने विदे वावकव संस्कारयुवा एवासाव खड्कनो एपसावे गतिना मत्पचां कयो खड्काव ज्ञाता वेगुयो वासना
 नी इत्यर्थ । एवंएतु नावमा मचइविदेव देवरावा । इम जिये देगीतम । यच्च देवेन्द्र देवराजा तिने । चमरेनं पसरिद पपुरराया मोसशाएरा
 इतिनिवृत्तए । चमर पसरद पसररावा मत कयो यतिवत पावान ज्ञाव पइवने एतवे मतिना विगोप कयो यच्च चमरद मते पइवने ममच न
 युवा इत्यर्थ । इवे यच्चुदिकने मत्ववे मतिसेवना पप्रवइत्य देवाव ता तोनमूच कइहे—सङ्केतसंमतेदेविदए । यच्चने वेमवन् । देवेन्द्रने । इवरावी
 उचठपइतित्येवगरविचइत्य कइरे २ इतिपप्यवाकइएवा तुहवा विसेवाइएवा । देवराजाने जथा मोया योया गति विपक ते नतिवियव भूत सेव
 ना एनेव विधिने ते माहे कयमति विवव कइरेइति कइता कयमति विनयवको पसपपुर कनीइव करावर इर विसेवाचिक इर इतिप्रय कतर ।
 नायमा अयत्वा-उच्यतेउच्येविदे देवराया पइउकइएवे चमएचतित्ति संकेतयोगेण्चर उचठसङ्केतज्ञाने कइतर । देगीतम ! सच स्थाव कइतां प

प्रायेगच्छति ॥ कल्पनाया किंलोकनेन समयेन योजन मयो गच्छति शक्यं सत्रच योजनेद्विपारुते ही प्राणी प्रत्यत सत्यो वैकल्पिन् द्विजागोमभीति
 त इयः सङ्घया प्राणा प्रवन्ति अत स्नाम् तियगच्छति सार्द्धं योजनमित्यर्थः तियगती तस्य श्रीप्रगतिस्वात् ४ सङ्घसखेज्येनागगच्छति ॥ या
 म् किस कल्पनाया श्रीन् द्विजागा स्तिर्यगच्छति तेषु चतुर्थे व्यस्तिन् द्विजागे नीलिते चत्वारो द्विजागरूपाः सङ्घातप्राणाः सम्भवन्ति अत स्नाम
 हे गच्छति अथ कथं मूत्रे सङ्घातप्राणात्रयश्चेति इदं नियतमागव्याख्यानं क्रियते ? उच्यते आथ इय कृतं चमरे ३ अथे उच्यते एकेषु समए

असुरिदस्स असुररणी उहु स्यहे तिरियच गइविसयस्स कयरे कयरे हितो स्यप्येवा यङ्गाएथा तुल्लिया वि

अथ पथ गइ सवेग्द देवराजा नीचा सेच उपते कतरे एक समवे करो नीचा सम्पति पचावकी इन्द्रने एतसे एक समयमीच सेच पाचो मोची वा
 हात्राय तथा ,तिरियसखेज्येभामेसखर तेइवो राक्षा सख्यातमे भाये आथ इहा करपनाये करो देखाछे—इन्द्र एके समये एक बाजन मोची आय
 तिहा ते बाजन दिवा कोषा याजननायेभाग इवे ते नीदिवा एक भाग निष्पावका तीन सखेच भाय इवे, एतखामाटे तीन सखेच भाग नीकोजाच
 उठ याजन इत्व चोको नतिने विवे तेइने भामेसिवा श्रीप्रगतिहे तेमाटे ,उठठमखेज्येइभागियखर, देकषपनावे करो याजनना सेचभाग कोले पइना
 तीम भाय नीजा आथ तेइत यिये नीके दिभागमेदिवा भाजनना चभाय बाजे एइवा चारभायदूप सख्यात भाय इवे, एतसे तेतसामास खपोजाय वेवो
 चन इत्व इहा कार कइये सचनेविवे सख्यात भागमाथ सइच कोषा कदा एइन् नियतभाग व्याख्यान किम कोधू तेइने इम कहोये, आवइखेत्त
 चमरे चमदिद पमरराबा पवेठवइएखेचं ममयच तेसखेवाधि तथा सखखुचं ठापएचकासे ठापएचकास कहती छठगमन कास, चमरख ठवचपका
 ने चमरना पचायमन । एण्ठदायइविपुला,ए चचन बी निययकोषा शक जेतका सेच जगे नीचा विचं समये आथ तेतला चं च तथा एके समय आय
 तेमाटे पथ सेच वकी उइसेच निमसो कखा ते विवुने विपसे यत्ते तिचच सेच एकारको विचसे प्रमादिच करोने तेइ धाय तिचारे नाचा सेचनी अये
 चये नीका सेच डेठ याजन बाक इम भाग चकाखा पाइच चूचिचार—एकेचं समएच तिरियदिवडठगखर उठठदोवापथाविसकीति । चमरखअर्भत

यं तं छोको रोतिं तथा उच्छ्वस उपपद्यन्काले चमरस्स उपपद्यन्काले एतेषु विश्वितुङ्गाइति, क्वचनली निधीपत छोको पाव दृषो द्वाप्यां च
 मयाप्यां गच्छति ताव द्रुं मकेनति त्रिगुण मयाप्यां द्रुं देव, एतयो द्वापान्तरासवर्तिं तिर्यङ्कोत्र मतो पाप्मन्तरासमाङ्गेव तन मवितव्य मि
 त्यः शेषापेक्षया तिर्यङ्कोत्र सादे योजन मवतीति व्याख्यात आइव दूषिकारः—एगेव समएवं उववयइ इहे लोयव एमेवव समएव तिरिय दि
 वरुं गच्छइ उरुं दोषोपकाचिं सकोति ॥ चमरस्सवमित्यादि ॥ सवृत्योव कोन चमरे ३ उरुं उप्ययइ एकोवसमएकति ॥ उरुंगली मव्यगतित्या
 तस्य तव क्तिनास्यनया चिन्नागप्यून मवृत्यवर्ष ॥ तिरियसखेच्छेनागेति ॥ तस्मिन्नेव पूर्वोक्ते चिन्नागप्यूनमव्युत्तत्रये त्रिगुचिते ये योजनस्य सङ्केपजा
 गा प्रवन्ति तान् पच्छति तिर्यन्तौ द्वीप्रतरपतित्वा तस्य ॥ इहेसखज्जमायेगच्छइति ॥ पूर्वोक्ते चिन्नागप्यून गव्यूतपदके चिन्नागप्यूनगव्यूत

ससाहाएववा ? गोयमा ! सवृत्योव खेष चमरे अस्तुरिदे असुरराया उहु उप्ययइ, एक्केण समएण उह उप्ययइ एक्केण समएण तवज्जे

पसरिइअ पसरएवा उरुठपरेतिरिअवमदविसवव चमरे २ चिता पयथा द्रुएवा तुक्का । चमरन हेमयवम् । पसरेंद्रेने असुरराखाने खपो नीषो बी
 वा नति विवन्ते चवमति निवव चको पये वा ४ योषो द्रुइ ववा द्रुइ वरानएवुर । विसेवाहिएवा । विसेवाधिख इवे इतिपय उतर । गोयमा सव्यत्तो
 वयन चमरे पसरिदे असुररावा उरुठठयवइ । सेगीतय । सवप्ताव कोन पवपचेव चमर पसरेंद्रे असुररावा खपो जाव । एके चसमएणंतिरियसखे
 खभावगएवइ पवसखेयेमानेगएवइ । एके समवे उरुगतित्ते विवे तेइने मव्ययति पवोठको तेइ ववपनाये विभाग खनगज्ज तोन इवो एमावना चरबी
 एके च गाजना तोनतोत्र भाग चरती माज्ज न्ना चारमाय देवाजनना षोकोम माग चरो पवइ इवो विचारीवे एतते षोकेभाय खंवा तोन गाउरत
 पाठ भागववा ण्तये एके समवे खषामाय जाय तिरियसखेच्छेनागमच्छइति तेदोत्र पूर्वोक्ते चिन्नाग खन तोन गाउ चिन्ना चोषा च वाचनना सव्यगत
 भाग द्रुइ तेइपते जाव तेइने वावो गतिन विवे षोडपको ववा पवसखेच्छेच्छेनागमच्छइति, पूर्वोक्ते च चिन्नाग खंवा च गाउरते तेइने विवे एव चिन्ना

ध्ये मीक्षिते ये सुहृद्यजागा प्रवन्ति, तान नश्यति योजनद्वय नित्यर्थं अथ कथं सुहृदात्प्राप्तमाशीपादाने नियतसुहृद्यमापत्य व्याख्यायत ? सुहृद्यते
 गृहस्थो ध्यगते चमरस्य चाधोगतः समस्त मुक्तं शक्यस्य योध्यगमन समयन योजनद्वयक्य कल्पित मत चमरस्य चाधोगतं समयन योजनद्वय मुक्ता
 तथा-आवश्यं शक्ये ३ शक्यं उच्यते इत्येव तं कर्म इति ॥ अथ योध्यं तं चमरे तिष्ठति, चमरसाधोगतं समयन योजनद्वय मुक्ता
 चेत तस्य त्रिमासमात्रक्यं चमरसो ज्यनतिवेत्त मतो व्याख्यात त्रिमास्युत्पन्नव्युत्पन्नम तदिति अथ चमराधोगतिते चेतो योऽप्यात्प्राप्तवन्ति ति
 यच्छत्र मितिकत्वा त्रिमासद्वयस्युत्पन्नव्युत्पन्नम तदुच्यते इति यथ पूर्विकारबोध्य-चमरो शक्यं योध्यं चमरस्य तदिति व्याख्यातवन्ति ति
 हा शक्यस्त तदेवति ॥ अथ मात्स्यमिति विषयस्या स्पष्टव्युत्पन्नं यथा शक्यस्य तथैव विज्ञेयद्योतनार्थं त्वात् ॥ चमरविषयसाहित्यकायवृत्ति ॥

देहि तं चमरेतिहि वज्र जहा सक्रसु तहेव, नत्र, धिसेसाहिय कायह, सक्रस्सण जत ! देविदस्स

य ऊर्वा तोन गात्र मेदिबा के संक्षेपभाग हवे तेहपते काय गात्रन हाय इत्यत्र इहां काट कहल्ले सूत्रने विवे सखातभाम माच कक्षा यका जिवत
 संक्षेप भाग यथा किम व्याख्यात कोषा तेहन एम कथोये यज्ञनी कर्तमतिनी पने चमरनी पधागतिमा समपचा कक्षा तिष्ठा यज्ञना जंघा आरवो ए
 च समये चरो योजन शायरूप बलनावे कोषाहे णवक्षामाटे चमरना पधाजनन एके समयेचरो हाय योजन कक्ष तथा । जाबरदक्षत । सखेदेविदेवर
 हा शक्यतप्यत् एके चमरएव तपयेदाहि तचमरेतिहि । ए चमर सामय बबो कोषोये यज्ञनी के अइयति चेत तेहना विमा । मा चरुय चमरना ऊर्वा
 मतिचैव एतत्ता माटे कक्ष विभाव चूत तोन गात्र घाठभाय बवा तेहना मान तथा अइमतिच पने पधागति चेत ए वेकने मध्यवर्ती बोधि चेषल्ले
 एम चरोनबेह विभासे पाहानाउ ब्रह्मानान एतले गाठना तोनभाय कोके एइया अले माग एव समयमाहि चमर बोधोचैव चक्षुधि इति मावाच । यत्न
 ब्रह्मचक्षुतहेचमरविषेसाहित्यकायर्थं । चरु पाचरीने गति विषयनी पण्य बल्ल विम यज्ञनी कक्षा तिम कहवो विगोप काहयाने पये कहिल्ले-ए
 तथा के नियेबाधिका कररा ते एम , अथ स भतेकठपहेतिरिबचमरविसरस्य ३ चमरे २ विंताप्येरा गात्रमा सज्जत्यावेतवच्छेपहेतवइएकेपसम

तद्वैवं यत्प्रसन्नं प्रति उक्तं चरे त्तिरिपंच चरुविसयसु चरुवे क्यरेचिती चरुवेवा ३ ? गोयमा । सव्व त्योवं चेत वल्ले चरुवे उवयइ एकेव समएव ति रियं विममादिय ज्ञाने गच्छइ उक्तं विसरादिय ज्ञाने गच्छइति वाचमाक्षरे स्वेत त्साचारेवोच मिति । अस्यायमर्थः सुतोच चेत्र वय्य मयोव्रज त्यक्तन समयेना या मद्दगत्तिवा तस्य तव क्किसकल्पया त्रिप्रागन्यूनं योजन तिर्यक्विद्यापाचिकी ज्ञानी गच्छति क्षीप्रतरगतित्वात् तौच क्किस योजनस्य द्वे त्रिज्ञानी विज्ञोपाचिकी सुत्रिभाग गम्युतत्रयमित्यर्थः, तथा उक्तं विसपाचिकी ज्ञानी गच्छति यी क्किस तियग्विद्योपाचिकी ज्ञानी ग च्छति तावयो चंगती क्किचिद्विज्ञोपाचिकी उच्यगती क्षीप्रतमगत्तिवा त्यरिपुणं योजनमित्यर्थः अथ अर्थं सामान्यतो विज्ञोपाचिकत्वे त्रिचित नि पतनागत्य व्याख्यापते ? उच्यते आरुइयं चरुवे ३ चरे उवयइ एकेवं समएव तावइय एके वीचि वं एके वीचि तं वल्ले त्तिचिदिति वचनसामर्थ्या

एव तिरियविमोनादियभागगच्छइ उक्तद्विमोनादियभागगच्छइति, ए पाठ वाचनाक्षरे सूत्रमादि सिध्दाहे - एहनो एपथ सव स्थाकवेचं वल्लु एवे वदये भोवा त्राय तेहने पथागति मद्दपवा माटे ते चरुवतये चोत्रे भाय एवा एक वाजन इवे, पाठभाय इत्यय तथा चोको विज्ञोपाचिकं वाय योव्रज तिरयो यको पूरोच पाठ भाग मादि एक गाजना तीनभाज कोले- एइवा दाव विभाज विज्ञोपाचिक एतले विभाग सुचित तीनगाठ टयभाज इत्यर्थं तथा विज्ञोपाचिक वेभाग त्राय ते चोको विज्ञोपाचिक त्राय तत्रको ज्ञना मतिने विये एक विज्ञोपाचिक एइवेच अति योव्रगति पवा चको पूरो या अत्र इत्यव, इवा काइ चरुव्ये सामान्य यको विज्ञोपाचिक पवा चको चरुवा विम जित्त भाय वसाचोये तेहने इम चरुवे, जावइवेते चरुवे ३ एइउपर एववेच समएव तावइयमेइइ, अनजेइदि तंइत्यतिचि ए वचन सामन्य/चको यत्र चरुवमति पयेचोये चरुवे विभाज न्यून य भागति पामो तमाटे विभाग न्यून पथागति वयाचो । तथा मक्कुइमुउववचकासे चरुवइउपववकासे एवमुइउपववकासे एवमुइउपववकासे, उवयचतेउतरवा, उवयव च ते उ वा चारुवो, ए दाउ चरुवेया ए वचन चको वाचिने अनेको चेर एके समरे मनु नोचो वाचि तेतको चेर वल्लु उ वा आइ यनु एकां समरे भोचो

स्वप्नचोपगत्यपेक्षया तत्रास्य त्रिभागभूता उपोसति संबोधि' अत्रायन्युत्पत्तौ प्रथममिति सा व्याख्याता तथा सकृदसं उदयकाले तत्रास्य उप्यपयुक्ता
 ते प्रथमं दोषद्वि तुल्ये इति वचना दृश्यते याव देवेन समयेन शत्रो अयो गच्छति ताव दुष्य मूच्यै शत्रु द्येनेना वा चित्त योजनं एव वज्य मूर्धं
 मोक्षन मितिक्रमो द्वे मोक्षनं तस्योषं अर्थायोगस्योय तिर्यक्तते रपाक्षरात्तवर्तित्वा तद्व्याप्तारास्यार्थव सत्रिजागप्युत्पत्तयस्यैव तिर्येगतिप्रमा
 मुक्तमिति अनन्तर गतिविषयस्य श्रेयसा स्पष्टत्वं मुक्त मय गतिवासस्य तदाश्च च सकृत्सकमित्यादि ॥ मूत्रत्रयं शक्वादीना गतिवासस्य प्रत्ये

देवरथो उद्ययणकालस्सय उप्ययणकालस्सय कयरे कयरे हितो श्युप्येवाश्च ? गोयमा ! ससृत्योवे सकृ
 स्स देविदस्स देवरथो उहं उप्ययणकाले उद्ययणकाले सखेज्जगुणे , चमरस्सवि जहा सकृत्सस , णवर ,

एक पावन आय तिम मज्जु उचो एक वाहन कर्त्तु, तथा उद्ययति यथागति एवेत्तम विचारे नौकोगति यत्तौ, ते वेव विचारे नौकामाय सञ्चित तोन
 गाउ अयच एतौ एक माकना तोनभाग नीवे एइवा ययभाग नीले एइवा ययभाग सयच नौको गतिना प्रमाच यद्वा, ए तोनाइने उह तियल य
 प्रामामना देवरी याधये करो करैवे - चउदोउवारउह च द्वासससाधावायचरमुदठ । सक्वाचयं चमरा तिचिचिगच्छतिसमकाखे ॥१॥ तिरियइवारसदस
 मासैवपइवारसउउउओसा । अइसंउतेचइरी वळ्ळवावीसुनोचमरं ॥२॥ इहा चउवोस इत्यादिक यद्वा ते एकेच गाउना तोन २ भाग करवा तेभाग
 नीववा तेइनो म्पायमा संचइको काचवो, यनन्तरे अतिविपच सेवनी यस्य चदुल यद्वा ॥ द्विये गतिवासनो यस्य चदुल करैवे - सकृत्सकमिते देविद
 स देवरथा उद्ययणकालसुव उप्ययणकालसुव चउरे २ हितो यप्ये चदु तुले विसेसा । इत्यादि सुव तोन तिचि यत्तने चैभगवम् ! देवेण्णने देवरथाने
 उत्तरवाना कासने उवा आरवाना कासने कुचगति विषय चकी योवाचुवे यवाचुवे चरोचर चुवे विधेयाधिक चुवे इतिमत्त उत्तर । गोवमा सक्त्वावेस
 अस्सदेविदस्य देवरथो उहउउप्यचचकासे । चैमोतम । सचवो योवा यच देवेण्ण देवरथाना उवा आरवानाकास जेमटि यत्तनो च चोगति यचोवे तेसा
 टे उवा जाता विसा वाडी काने तेइवो । उद्ययणकालेसुवयुवे । नीचा उत्तरवानो कास सकृत्मात मुचो गतिना नन्दपचा चको । चमरस्यचिचइवाउचक

॥ मल्पवपुत्र मुक्त मय परस्परारोपया तदाह ॥ एयस्वन्न ज्ञते यज्जस्वेत्यादि ॥ एयस्वन्नविधिवितुङ्गति ॥ अत्राश्वभरयोः स्वस्थानगमनप्रति वेगस्य
 समत्वा दुत्पतनावपतनकासौ तयोकुस्यौ परस्परैश्च ॥ सधृतोवति ॥ यक्ष्यमाबापेद्येति तथा ॥ सकस्वेत्यादी ॥ एयस्वं दुपहवितुङ्गति ॥ उन्नयोर
 पि तुल्या शब्दावपतनकासौ वज्रोत्यातकासस्य तुल्यो वज्रावपतनकासस्य तुल्यइत्ययः ॥ सुखस्वगुणेति ॥ यज्जोत्यातवमरावपात

सधृत्योये उत्रयणकाल उप्पयणकाले सखेजागुणे , वज्जस्सपुच्छा ? गोयमा ! सधृत्योवे उप्पयणकाले उत्र
 यणकाले विसंसाहिए, एयस्सुण ज्ञते ! वज्जस्स वज्जाहिवइस्स धमरस्सय अस्सुरिदस्स अस्सुररथो उत्रयण
 कालस्सय उप्पयणकालस्सय कयरे कयरे हितो अप्पेवा ४ ? गोयमा ! सक्खस्सय उप्पयणकाले धमरस्स
 उत्रयणकाले एसण दीरहयि तुल्ले सधृत्योवे सक्खस्सय उत्रयणकाले वज्जस्सय उत्रयणकाले एसण दीरह

छ । धमरज पचि जिन यज्ञने ज्ञात्ता तिम कइवा । धरसल्लत्वाविठववकवादि । एतथा विमिय सववी बाढा नीचा उतरवाना कास तिहा गतिना योत्र
 पचा बबो तेइवो । उप्पयणकालेसखेजाने वेळसयपच्छा । जंवा आइवाना कास सप्पात युथा गतिना मद्द पचा बबो वच्च पान्थोन प्रयत्तीवो उल्ल
 र । गोयमा सवत्ताविठयवकवादि उत्रयवकवादि विसेसादि । जेगीतम । सर्ववो बोढा वचनो ज वा आइवानो कास योत्र यतिमाटे तेइवो नीचा उ
 तरवानो कास विमियादिज यतिना मल्पपचा बबो । द्विजे तोनेरंजा मज्झोमादि पच्च वपुल्ल कइवे—एयस्सवंभतेज्जस्स । एइवा इमगवन् । वच्चने ।
 यज्जाहिवइच्छ । पच्चापिय जे इन्द्र तेइने । धमरच्छव । धमरने । धमृत्तिवुच्छ पसुररवा । धमरेइने धमरराजाने । उत्रववकासच्छव । नीचा ज वा उतर
 वाना काठने । उत्रववकासच्छव बबरे २ विता पप्पेवा वपुण्वा तुल्लेवा विसेमादिपवा । ज वा आइवाना कासने कुचकास २ वचो बोढाइवे बबोइवे
 धरोवर पुवे विमियादिज पुवे इविययत्त उतर । गोयमा सक्खच्छव उत्रयवकवादि । जेगीतम । यज्ञनी ज वा आइवानो कास । धमरच्छव उत्रयवकवादि एस
 वदादिपुठेववत्तारे । धमरनी नीचा आइवाना कास एइ दीन् सुरीया ब्रह्म यने धमर एवेज्ज ने ज्ञात्तने आइवा प्रते वेगंत्त एसपचा बबो यने स

कामावेषणा एव सर्वतरुग्रामपि प्रावर्तनीय ॥ उग्रहयमवसकप्येति ॥ उपपत्तो प्यस्तो मनसः संकल्पो कर्प्यहर्षोद्विग्रामावो विकल्पो यस्य स तथा ॥
 चिन्तामगमगर्भगुण्यविधेति ॥ चिन्ता पूयकृतानुस्मरन् शोको दैन्य सावय सागरइति वियङ्गो तस्त ॥ अरतसपरहृत्यमुद्वेति ॥ करतसे पर्यस्त मयो

त्रि तुल्ले, सरेज्जगणे, चमररसय उप्ययणकाले एसण दीरहयि तुल्ले विसंसाहिण्ण,
 ताण्णे चमरे अस्सरिदे अस्सराराया नज्जन्नयविप्पमुक्के सक्केण देविदेण देवरयो महया अयमाणेणं अय
 माणिण्ण समाणे चमरस्यचाण्ण रायहाणीण्ण सन्नाएसुहन्माण्ण चमरसि सीहासणसि उग्रहयमणसकप्ये चित्तासीय
 सागरसंपयिठे करयलपएहृत्यमुहे अहृज्जाणीण्णगण्ण चूमिगयदिठीण्ण ज्जियाइ, तएण त चमर अस्सरिद
 अस्सरारयं सामाणियपरिसीययणुयादेवा षहयमणसकप्य जाय ज्जियाडमाण पासइ पासइहा करयल जाय

बनो बाबा गतिना योप्रपत्ता यको तथा । मरुत्तयउवयचकासे । शकनो गोषा उतरवाना बाह । वज्जय उप्पयचकासे । बज्जना उवा काइवानो
 बाह । एमवदावबित्तुमेभयेज्जये । एइ देउ बरापर जायवा यने संव्यातगुषो तथा । चमररसो उवा काइवानो काह । व
 ज्जयउउवयकाने एमपदावबित्तुमे विमसाइप । बज्जना गोषा उतरवानो काह एउउ सरीषा चमर जेवको चेष एव समव माइि खपोलाय तेतको
 एव यव एव मयमाइि गोषो उतरे यने त्रियोदिक्क । तण्णतचमरे चसरिदे प्रसुरराया । तिवारेते चमर प्रसुरेन्द्र प्रसुरराया । वज्जभयविप्पमुक्के ।
 यगना भय यको मूकाषा यको । मरुत्तयउवयकाने । मरुत्तयउवयकाने । मरुत्तयउवयकाने । मरुत्तयउवयकाने । मरुत्तयउवयकाने । मरुत्तयउवयकाने ।
 त्वाइि उवने कटो । यममाविएसमाने । यममावो यका । चमरसंपारारवहाचोर । चमरस्य राववानेने विदे । मभाएवसकप्याए । सभा सुधमनि
 रिदे । चमरनिमीडामचमि । चमर नामे सिडामने त्रिये गोषोको । उवहयमचसकप्ये । इवावा मनना संकप्य एप इयादि जेइको । चित्तासायसाग
 रेमपदि । पूर्वकत कमताना चित्तयो ते साय सोमपयो तेबीजसागर विहा पैठा । अरवसपरहृत्यमुद्वे । हावना तवामे त्रिये यधोमुच पचे वाप्याहे मुच

ममगया म्यसं मुग येन म तथा ॥ अस्समिपजावेवंति ॥ यस्य प्रप्रावेव इहा गतोस्सि ज्ञवामीति योगः, किन्तुतः स क्रित्याह ॥ अकिरीतीति ॥ अ
 इहः प्रविनिगितः अक्रिहाया; अवाचितो निर्वेदकत्प्याः, एतदेव कथं मित्याह ॥ अद्विष्टि एति ॥ अवाचितो ताकितः, अताकितत्वपि इहसतन

एयत्रयासी-क्रिहं देयाणुप्पिया उवहयमणसकप्पा जाव क्रियायह, तएणसे चमरे अस्सरिदे अस्सरराया
 तेनामाणियपरिसोथयअए देवे एवययासी-एवखलु देवाणुप्पिया मए समण जगव महाधीर नीसाए सक्के
 देयिदे देयराया सयमेय अस्सासाहए, तएण तेण परिकुविणण समाणेण मम अहाए वज्जोनिंसिठे, तजह
 ण जयतु देयाणुप्पिया समणस्स जगयच्छ महाधीरस्स जस्समिपजावेण अक्किठे अस्सहिणु अस्परिताधिणु इह

त्रेवे। पश्या गगणए । पातथ्यान प्रत पाभावे । मूमिअदिशीणोअिआह तएवतंअनर असुरिख असुरराये । मूमिने विवै शोठी हटि एतसे नोवे जीवतो
 बभो तिअरे ते अमर अमरेद्र अमरराजा प्रते । सामाअिअपरिसोवववयादेवा । सामाअिअ परिवदाना उपना देव एतसे इन्द्र नवो पवि अदि इन्द्र
 ममानवे ते इव । अइयमअंअयजानिअववमअपासति । मननो सकल ते एवं इवादि आहमे आवतो चोववतातोअको देवे
 तिसरे । अएनजअववंवयासी । इव आओ नमस्कार करो जव विलव गळे वषाओ यावए इमअई । विअदेवायुविया । आमाटे इदेवानुप्रियाओ ।
 उवइयमअमअप्पा । इवाओ मननो संकल इय एय गया । आअिअआयह । यावए आओओ विअ चोव आओओ । तएअसेअमरे असरिदि असुरराबा ।
 तिसरे ते अमर अमरेद्र अमरराजा । तेवायाअियपरिजाववेएदेवे एवंवयासी । ते सामाअिअ परिवदाना उपना देवप्रते इम अई । एवंअसुदेवाअपि
 य । इम निवे इदेवानु प्रियाया । मएमअंअमअमहाओरनोसाए । मै अमअ तपओ मयवत ज्ञान अअववत योमहाओरआमोओ निअये । अक्केदेवि
 इदेवराणा । अक्क, देवेद्र देवराणा । मयमेअपआमादिण । पंतैअ अति आयातआवत ओधा तेइना माननो पातन ओधा । तएअंअरिअुविणअममाअेव ।
 तिसरे इन्द्र अकाए ओधा ववा । ममअइएअअेनिअिठे । माअरा अथने आअ वअनामे पाहुअ मूंअो । तमअअअअतुदेवाअुविया । तेअ अओ अद्र मग

बन्धुनिशामयिजयं त्वरितापः सा इत स्रियेपपकाए ॥ अपरिताविति ॥ इह मागएत्यादि विद्यया पूर्येवत् व्यास्येय ॥ इष्टेयप्रजेत्यादि ॥

मागए इहसमीसठे इहसपत्ते इहेय श्रुजाउयसपज्जिज्ञाण विहरामि, तगच्छामीण देयाणुप्पिया समण न्न
गयं महाधीर यदामो नमसामो जाय पज्जुयासामो त्तिक्हु चउसठीए सामाणिय साहस्सीहि जाय सखिहोए
जाय जेणय श्रुसो गयरपायवे जेणय ममश्रुतिए तेणय उयागच्छइ उयागच्छइत्ता ममतिरकुत्तो श्रुयायाहि
णं पययाहिण जाय नमसिस्तएवधयासी-एवखलु न्ते ! मएतुसु नीसाए सक्खिदेविदे देयराया सयमेय श्रु
च्चासाइए जाय तनइणजत्रतु देयाणुप्पियाण जस्समिपन्नावेण श्रुकिठे जाय विहरामि, तस्वामेमिण देवा

नोऽव कथाय न बास्वामकारे वापा देवान विद्याया । समसक भयवपामहावीरक । तस्य भगवत श्रीमहावीर सामीने । करिसक्किपभाव ॥ जेइ
न मभावेकरोने । पक्किइ पबडिए अपरिमाविए इहमागए इहसमीसठे इहसंपत्ते । बाधारहित वेठना रहित व्यवारहित प्रताडितवको परिताप
रहित वत्तो पम्पिकरो परिताप विना उपमा इहा पाया इहां समासया एव स्वानव पाया । इष्टेयप्रजउवसपज्जतांविहरामि । एहीव स्वानव
ने त्रिवै पात्र ए दिवसने त्रिवै प्रयात्ता वर विषकं । तगच्छामावेकानुप्पिया । तेइ भको पापए मव कारये एहो देवानुप्पियाया । समसंभवंसवावो
र । तस्य भयंत श्रीमहाशेर सामो प्रते । वंदामापसंवामा । बदीवे नमस्कार करोये । आवपज्जनासामात्तिकु । यावत् अन्ते पूर्वपासना सेवा करोये
एतना मगे कइने इम करोने । चउसठीएसामावियसाइयोहि । चउसठ सइय सामानिक देव पप सक्कियो सघाते परिकरौ प्रथादि । आवसन्नि
इतो । यावत् मं चडिकरी महित प्रथादि । आवनेवेकपमागवरपायवे । यावत् त्रिहां प्रयाइनामै प्रधाण इम । जेइइममसंतिए । जिहां माइरा
मयोपव । तवेउप्रथामच्छर २ ता । तिहां पावे तिहां पायेने । ममतिरकुत्तापायाइव पयाइव आवबनसिंता एववयासी । मुक्कने चिक्कार जोम
वा पाना एको सोरो प्रक्किवा करो यावत् बदि नमस्कार करे बदिने नमस्कार करोने इमकए । एवंउसुमतेमएतुअनोमाए । इम त्रिये हेमववन् ।

इवैव न्याने ऽद्या स्मि यद् सुपुष्पमद्य मक्षान्तो मूत्वा विहरामीति, पूर्वं मसुराद्या प्रवप्रत्ययवैरानुबन्धाः, सीषसर्मगमने हेतु रुक्षो, ऽय तर्जय

पुष्पिया जाव उत्तरपुरिच्छिम दिसीनाग अथक्कामइ अथक्कामइसा जाव यप्तीसइयइ नहात्रिहि उयदसेइ उ
यदसेइत्ता जामेयदिसिं पाउझुए तामेवदिसिपणिगए एवखलु गोयमा ! चमरेण असुरिदेण असुररणो सा
द्विधा देयिही उवा पसा अन्निसमयागया ठिईसागरीवम महाविदेहेयासे सिक्किहिड, जात्र अतकाहिइ,
किपत्तियणं जते ! असुरकुभारादेवा उहुउप्ययति जाव सोहम्मकेप्ये ? गोयमा ! तेसिण देवाण अज्जागो
ययणुगाणया चरिमजयत्याणवा इमेयारूवे अस्सत्थिए जात्र समुप्पजाड, अहीण अम्महेहि विधा देयिही

मेतकारो भिन्नाये । मक्षदेविठिहेकराका । यत्र देवेद्र देकराका मते । सबमेरपयसादिए । पातैव मान मदन कोषो । जावतभदेवभवरगदेवावपिपया
य । यावत् ते भवो भद्र कथाप चं बाव्यासकारि, बाषा तुम्हने देदेवावुपिवा । तम्हने मगलीक बाषा । अस्सिक्किप्यभाषचं । जेइने प्रभावे करीने । य
विडि जावविहरामि । बाषा योडा रचित यथा यावत् य विवरूचं । तथामिमिभदेवावुपिका । तेइ मषोइ कमादंत्तु तम्हने देवेवानुपिय । देवबल्लभ
इम कवो बंदो नमस्कार करी । जावत्तरएण्णियदिमाभान पवत्तमइ २ ता । यावत् ईयाअव्विचि दिवियिभान मते अपक्कुमे जाय जाइने । जावत्
मोत्तरवत्तइद्विउत्तमेइ २ ता । यावत् शोय वत्ताटव त्रिचि मते उपदिये देवासे देखाहीने । कामिभदिसिपाउझुए । जे दिवियि यवो प्रगट ययो जे
ता पावो जता । तामेरदिसिपणिगए । ते दिवियि भिये गया सत्तान गयो । एककन गायमा । इम जिये हेगोतन । चमरेय पसरिवेच चमररखो ।
चमरेय चमुरेय चमर राका । मादियावविडुलोसहापता । ते दिव्य प्रधान देवतानो अहि काथो पासो । जाव चमिसमयागया । बापत् सम्मुक्कइई मी
मजिवा योय चरे चमरेइतो । द्वितिसामराधम । स्सिति पाउया एक सामरोपम । महाविदेहेवासेकिक्किचिदि जावत्तकादिति । महाविदेह चेषन्नि
विये सोभले माचत्राव्ये यावत् पाठ कम्मटाको सारत्ता यत्त चरखे पूरे असुरकुभारने मक्षप्रत्यय वैरानुबन्धे करी सोपम कवये जाइवाने विये हेतु हे

इत्यन्तरानिनायाह ॥ किंपत्तिपतं इत्यादि ॥ तत्र किंपत्तिपति ॥ ६० ॥ प्रत्ययः कार्त्तं यत्र त रिक्प्रत्ययः ॥ अणुबोधवशात् ॥ इत्यन्तरानिनायाह ॥

एषा पञ्चा अग्निमखागया जारिसियाण अग्नेहि विष्वादेविष्ठी जाय अग्निमखागया तारिसियाण सक्ती
ण देविदेण देवरखा विष्वादेविष्ठी जाय अग्निमखागया, जारिसियाणं सक्तीं देविदेणं जाय अग्निम
खागए तारिसियाण अग्नेहिंयि जाय अग्निमखागए, तंगच्छामोण सक्तास्सदेविदस्स देवरखी अ्यतियं
पाअग्नाथामो पासामो ताव सक्तास्स देविदस्स देवरखी विष्वादेविष्ठी जाय अग्निमखागय पासतु ताव अग्ने
हिंयि सक्तीदेविदे देधराया विष्वादेविष्ठी जाय अग्निमखागय तजाणामो, तायसक्तास्स देविदस्स देवरखी

पाथो, विवे तिष्ठीण इत्यान्तर अइयाने कावे अग्ने—किंपत्तिवचभतेपसरकुमारारेवाउठठउप्यवति । विवे आरवे इमयवन् । असुरकुमार छ पाजा
व । जावसाइयोकाप्यो । यावत् सोधर्मनामा देवखीण समे इतिमन्न उत्तर । मोवमा तेसिबदेवाव । देगोतय । तत्र च वाक्कावकारे, देवने । अणुबोध
वचगाववा । तत्कावना उपनाने पञ्चवा । अरिममन्वाचवाइमिएपाकवे । मववा वरम मागने विवे इयाने अवन पवसरने विवे इत्यत्र इम एषवे रूप
पायसिण्डव इममुप्यच्छद । चित्तमादे यावत् माव उपजे मनोगत सक्रम उपजे इत्यर्थं । पञ्चापपत्नेहिदिव्यादेविष्ठीववापत्ता जावपभिसमखागया ।
पञ्चवा पावर्त्तने पत्ते पत्तने दिव्य प्रथान देवतो अहि साधो पामो यावत् सग्मुख वर । आरिसियाणपत्नेहिदिव्यादेविष्ठी । जेइवी पत्ते दिव्य प्रथान
इव संवन्तो अहि साधो पामो । जावपभिसमखागया तारिसिवाव । यावत् भोगविषा सग्मुख वरं तेइवो चं वाक्कावकारे, । सक्तीं देविदेव देवरखा ।
गन्नु देवेन्द्र देवराजावे । दिव्यादेविष्ठी जावपभिसमखागया । प्रथान देव संवन्तो अहि वावत् भोगविषा योग्य सग्मुख वर । आरिसियाणसक्तीवदे
विवेचं देवरखा जावपभिसमखागया । जेइवी यव देवेन्द्र देवराजावे यावत् देवसंवन्तो अहि भोगविषा योग्य सग्मुख वर । आरिसियाणपत्नेहिदिवि
जावपभिसमखागया । तेइवो पत्ते पत्ति वावत् भोगविषा भोग्य सग्मुख पामो । तगच्छामोसक्तास्सदेविदस्सदेवरखी । तेइ मन्तो पत्ते जाठ यक्त्तने

परिमनत्रत्याद्ययति ॥ भवभरमनागस्थानं व्यवसावसरे इत्यर्थे ॥ इतिवतीयद्युते द्वितीयवमराक्ष्यः ॥ २ ॥ द्वितीवीद्वेषके चमरो
 त्यतउक्तः नच त्रिपात्रपो उतः त्रिपात्ररूपान्निपाणाय वृत्तीयोद्वेषकः सच ॥ तेवत्रासोवमित्यादि ॥ तत्र ॥ पंचकिरियाउत्ति ॥ करबं क्रिया कम्म

विश्वदेवियहिं जाय अन्निसमखागय जाणत्तं । ताव अम्महेवि सक्खेदेविये देवराया विव्ठेविहिं अन्निसमखा
 गय एयखलु गीयमा ! अस्सरकुमारादेया उट्ठउप्ययत्ति, जाज सोहम्मकप्पे, सेवज्जतेज्जतेसि ॥ चमरोसम्मत्तो
 तद्दयसाग धीत्तं उद्देशो सम्मत्तो ॥ २ ॥ तेणकालेण तेणसमएण रायगिहेनाम नयरे
 होत्या जाय परिसापण्णिगया तेणकालेण जाय अ्यतेवासी मण्णियपुत्तेणाम अण्णगारे पगइज्जवुए

रवेद्रने देवरात्राने । यतिस पाठाभवामा पाषामा । समोपे प्रन्ट वास देव् । तासबल्लदेविदस देवरसो । पडिक्का यत्तु देवेन्द्र देवराजानी । वि
 वंशिविठ्ठत्रायपभिसमखामर्यपासपो । दिव प्रथम देव संबंधो अरि यावत् पामो देवो । तावपन्नेविसल्लेदेवियेदेवराया । पडिक्को पन्नेपवि यज्ज
 रवेद्र देवरात्रा । दिवंदविद्विट्ठि । दिव प्रथम देवसम्बन्धो अरि । जावपभिसमखागयतिजाषामा । यावत् भोपदिवा समुच्च बरं इसो जावो । ताव
 मल्लदेविद्वेदेवराया । तावत् यत्तु देवेद्र देवरात्रा पवि । दिवदेविद्विट्ठि जावपभिसमखामर्यपासपो । प्रथम देवसंबन्धो अरि यावत् भोमविवा
 याय समुच्च बरं त्रिक्का । ताव पन्नेपवि यत्तु देवेन्द्र देवरात्रा । दिवदेविद्विट्ठि । प्रथम देव संबंधो अरि । जावपभिसमखागय । वावत् भोमविवा
 याय पामो । एवपन्ने योपमा । इम निव देवोत्तम । असुरकमारवेया । असुरकमारवेय । उट्ठउत्तप्यवत्ति । उवा जाय । जावसोवमित्यादि । यावत्
 भोपममामा देवनाज लमे । मेत्तमे २ ति । तवत्ति च भगवन् । तन्ने कत्तु ते सल्ले पयसा गयी । चमरासक्को । ए चमरनी पविचार पवं बयी ।
 तरयमपअरिचित्थोउदेया । एतन्ने चोत्ते मत्तवे चोत्ता उदेया पूरावको । २ । योत्ते उदेये चमरनी उत्यात चक्को ते च्चिक्काउपेत्ते तेमा
 उ च्चिक्काया पविचार चोत्ते उदेये च्चैत्ते—तेवंचासच तेवसमएण रावमिदेषानवरेहोत्या जावपडिमवा । ते योवा चराकय चावने धिये ते चमरवेधि

व्यभिचयना चेदत्यर्थः ॥ काश्यपि ॥ भीयत इति कायः शरीरं तत्रमवा तेन वा निर्वृता कायिकी ॥ अचिन्तयते नरकादि
 ग्राम्ना नैमेति अचिन्तय मनुष्ठानविसेयो याश्चवा यक्षु शक्रशङ्खदि तत्र प्रवा तेनवा निर्वृतेति अचिन्तयति ॥ पाठस्थिति ॥ प्रभुया
 मरुधरः तत्र प्रवा तेनवा निर्वृता च एववा प्राद्वेषिकी ॥ पारितापनपरितापः पीडाकरं तत्र मवा तेनवा निर्वृता
 नदेयवा । पारितापनिकी ॥ पाशाशवायकिरियति ॥ प्राशतिपातः प्रसिद्ध सश्विपया क्रिया प्राशतिपात एव वा ; क्रिया प्राशतिपातक्रिया ॥

जाय पञ्जुवासमाने एवयथासी—कड्डण जले ! किरियाठ पञ्चस्राठ ? मङ्गियपुत्रा ! पचकिरियाठ पञ्चस्राठ
 तजहा—काश्य १ श्युहिररणिया २ पाठस्थिया ३ पारियावणिया ४ पाणाश्ववायकिरिया ५ । काश्यपाण

विवे रात्रयहनामा नमर इवो तिहां सामो समासशपत्विहा शवो भ्रम ब्रह्मा यावत् परियदा पावो बसो । तेवकाशेच तेवसमएच । ते काखने वि
 वे ते समपने विवे । जाव चतेवासो मखिबपुत्तेशामपचगारे । यावत् सामोमो शिच मखितपुत्र नामे पचनार साधु । पगर मद्य । समावे भद्रक ॥ जा
 वपञ्जुवासमाचे एववबासी । यावत् सेबाकरलो मकी इस बसै । बाश्चभतेखिरियापो पकतापो मङ्गियपुता । केतली च शास्त्रांशकारे, हेमयवन् । वि
 वा कडो करवा ते शिवा बडोसे बसना के हेतु मूत चेटाक्य इत्यत्र इतिप्रय उत्तर हे मखित पुत्र । पचकिरियापो पचतापो तजहा । पांच क्रिया
 कडो ते कडै—जाश्वा पक्षियरिचीया पापशिविवा पारितावबिवा पाशाशवायकिरिया । यरीर तेहने विवे इवे पचवा तिचे नोपनो ते काशि
 को क्रिया पविचारो कटिये नरकादिकने विवे शास्त्रा इचकरी ते पधिकरच यमुठान विवेय पचवा वाद्य यत्र चडादिकनो पधिकरच तिहां बई प
 चना तिचे नोपनो ते पधिकरचको क्रिया २ तथा प्रवेय मधर तेहने विवेवई प्रववा तिचे नोपनो पचवा तेहीच प्रादेयको क्रिया बडोये २ तथा
 पारिताप पोठाना करवा तिहां बई पचवा तिहां नोपनो पचवा तेहीच ते पारितापनको क्रिया बडोये ४ प्राशतिपातक जीवनी इचवो ते विवय
 अश्विवा पचवा पावो इचवो तेहीचक्रिया ते प्राशतिपातिको क्रिया बडोये । बाश्वाचभतेखिरिया बडविहा पचता । काशिकी च शास्त्राशकारे, हे

अणुवरयकार्यकिरियायति । अनुपरतो ऽविरत सास्य कायक्रिया ऽनुपरतक्रिया , इय मविरतस्य भवति ॥ दुष्यततत्काय किरियायति ॥ दुष्टं प्रमु-
 लो दुःप्रमुक्तः स चासी कापय दुःप्रमुक्तकाय सास्य क्रिया दुःप्रमुक्तकार्यक्रिया' अथवा दुष्टं प्रमुक्त प्रयोगो यस्य स दुःप्रमुक्त सास्य कायक्रिया
 दुःप्रमुक्तकार्यक्रिया इयं प्रमत्तवपत्तस्यापि प्रवति विरतिमताः प्रमाद यति कायदुष्टप्रयोगस्य सद्भावात् ॥ संजोयबाहिगरबकिरियायति ॥ संजोयन
 इसमरविषकूटपत्राद्यङ्गानां पूर्वनिर्वर्तितानां सीसनं तदेवा पिकरबक्रिया संजोयनाधिकरबक्रिया ॥ निवृत्तबाहिगरबकिरियायति ॥ निर्वर्तनं मवि

जते ! किरिया कइथिहा पक्षता ? मऱियपुता ! दुयिहा पक्षता , तजहा—अणुवरयकार्यकिरियाय दुष्य
 उत्तकार्यकिरियाय । अहिगरणिषाण जते ! किरियाकइविहा पक्षता ? मऱियपुता ! दुयिहा पक्षता ,
 तजहा—संजोयनाहिगरणकिरियाय निवृत्तनाहिगरणकिरियाय । पाठिसियाण जते ! किरियाकइविहा प० ?

भगवन् । जिबा केतवे प्रकार कइो इतिमत्र उत्तर । मऱियपुता दुयिहा पक्षता तजहा अणुवरयकार्यकिरियाय दुष्यततकाय किरियाय । हे मऱियत
 पुत्र । केइभदे कइो ते कइैवे—अनुपरत अविरत ते काय यरीर तेइ कइोकर जेजिबा ते अनुपरत कायक्रिया कइोवे ए अविरतो जे दुवे, दुष्ट प्रमुक्त
 जे काय यरीर तेइजो जिबा पक्षता दुष्ट प्रजोयवे जेइजो ते मजुज तेइजो काय क्रिया ए प्रमत्तसंसर्तने परि दुवे विरतिवंतने प्रमादो कइा काय दु-
 ष्ट प्रयोगना सद्भाब कइो । अहिगरिबिबाबंधेकिरियाकइविहा पक्षता मऱियपुतादुयिहा पक्षता तजहा संजोयबाहिगरबकिरियाय विवृत्तिया
 दिगरबकिरियाय २ । अविबरबको बं वाक्याबंधाटे, हेमयवन् । जिबा केतवे भेदे कइो इतिमत्र हे मऱियत पुत्र ! केभेदे कइो ते कइैवे—इणवर विवे
 दूट बंधादिकना संय जे पूरै नोपजाका तेइन् सर्व एबठो करतो तेहोब अधिकरब जिबा ते संजोयनाधिकरब कइा कइोवे १ निवृत्तन कइतो तेर
 बार तामटादिक यजना कइा नोपजाबकी तेहोब अधिकरब ते निवृत्तनाधिकरब जिबा कइोवे २ । पाठोथिबाबंधेकिरियाकइविहा पक्षता । प्रादे
 पको बं वाक्याबंधाटे, हेमयवन् ! जिबा केतवे भेदे कइो इतिमत्र उत्तर । मऱियपुता दुयिहा पक्षता तजहा नोपजाबादिकबाब अजोय पाइाथिबाब ।

शाकितीमरदोना निष्पावनं तदवा चिकरकक्रिया निर्वर्तनाचिकरकक्रिया ॥ श्रीववाचसियामति ॥ श्रीवसा ल्परतदुभयरूपस्यो परि म्हेयाद्या क्रिया म्हेयकरकमेव वा ; ॥ श्रीववाचसियामति ॥ श्रीवस्यो परि म्हेयाद्या क्रिया म्हेयकरकमेव वा ॥ सहस्यपरियावक्रियायति ॥ सहस्योपस्य परस्य तदुभयस्यवा ; परितापनादुवावोदीरबाद्या क्रिया परितापनाकरकमेव वा सा सहस्यपरितापनिकी एव परस्यपरितापनिक्यपि एवं प्राजातिपातक्रियापि उक्ताः क्रियाः अथ तज्जन्यं कर्म तद्देना चाधिकृत्याह ॥ पुष्टिंभतेत्यादि ॥ क्रियाकरकं तज्जन्यत्वा त्कर्मोपि क्रिया

मक्रियपुस्ता ! दुविहा पखसा , तजहा—जीवपाठसियाय स्यजीवपाठसियाय । पारियावणियाण जते ! किरियाकदपुच्छा मक्रियपुस्ता ! दुविहा पखसा तजहा—सहस्यपरियावणियाय परहस्यपरियावणियाय । पाणाहवायकिरियाण जते ! पुच्छा मक्रियपुस्ता ! दुविहा पखसा, तजहा—सहस्यपाणाहवायकिरियाय परहस्यपाणाहवायकिरियाय । पुष्टिं जते ! किरियापच्छावियणा पुष्टि वियणा पच्छाकिरिया ? मक्रियपुस्ता !

हे मच्छित पुत्र । वेदमेदे कश्चो त कश्चै—पापब परने तदुभय रूपन जपरे महेय राखे तेहको जिका क्रिया पबवा महेवनी जे करवा ते जोब प्रहेव को क्रिया कहीसे । पञ्चोवने जपर प्रहेव कको क्रिया पबवा महेवनीज ते पञ्चोव महेव कको क्रिया २ । पारियावणियावभते किरिया करविहा पखता मक्रियपुस्ता दुविहा पखता तजहा सहस्यपरियावणियाय १ । पारियापनको ब वाक्कासकारे, हे भगवन् । केतसे मेदेकश्चो इतिम य, उत्तर से मच्छितपुत्र । वेदमेदे कश्चो ते कश्चै—सहस्येजरो पापबने तथा परने तथा वेजने परितापनको प्रायातना उदीरबा कको जिका क्रिया पबवा परितापन करब तेहोव सहस्य परितापनको १ । परहस्यपरियावणियाय । परहस्ये कपो पापबने तथा परने तथा वेजने परितापन या यातनानो उदीरबाको जिका क्रिया परितापन करब तेहोव परहस्य परितापन को क्रिया कहीसे । पाणाहवायकिरियावभतेकदविहा पखता । प्राजातिपात क्रिया च वाक्कासकारे हेभगवन् । केतसे मेदे कश्चो हे इतिमत्र उत्तर । मक्रियपुस्ता दुविहा पखता तजहा सहस्यपाणाहवायकिरियाय ।

अथवा क्रियत इति क्रिया कर्मैव वेदनातु कर्मैवो मुद्रवः सा च पदादेव प्रवति कर्मपूर्वकत्वा तदनुभवगत्येति अथ क्रियामेव स्वामिप्रावर्तो
 निरूपयन्नाह ॥ अन्विकर्मित्यादि ॥ अस्त्ययं पक्षो यदुत क्रिया क्रियते क्रिया प्रवति प्रमादप्रत्ययात् यथाहुः ॥ प्रयुक्तकार्यक्रियात्मन्य कर्मं योगनि
 मित्तत्र यथे पापयिक्त कर्मं क्रियापिकारा विदमाह ॥ इहवीचयइत्येपि सयोनयवा सी याद्यो ऽयोगस्यं क्वादे रसम्भवात्

पुष्टिक्रिरिया पच्छा धेयणा णोपुष्टिं धेयणा पच्छा क्रिरिया । अत्युत्पण जते ! समणाण निगगाथाण क्रिरिया
 कज्जइ हता ! अत्यि । कहिणजते ! समणाण निगगाथाण क्रिरिया कज्जइ ? मणियपुत्ता ! पमायपच्चया

हे मणित्त पुत्र । वेदभेदे कर्त्तव्ये ते कर्त्तव्ये—पाताने शास्त्रकारे पापने तथा परने तथा वेदने अतिपात इत्यां तेह्यो जेक्रिया यत्तथा प्राचातिपात ही
 ज ते स्वहस्त प्राचातिपात होल ते सइस्य प्राचातिपात क्रिया । परइत्तथाशास्त्रायक्रिरियाव । परइत्ते करो चापये तथा परने तथा तदुभवने
 प्राच रइत करवावो जे क्रिया यत्तथा प्राचातिपात होल ते परइस्य प्राचातिपात क्रिया २ पूरे क्रिया कर्त्तव्ये । इति तेह्यो जपयो कर्म तेह्यो वेद
 ना ते अधिकरौ कर्त्तव्ये—पुण्विमतिक्रियापञ्चावियथा पन्वियथापञ्चाक्रिरिया । पइसा हेभगवन् । क्रिया हुवे, अने पछे वेदना हुवे यत्तथा पूरे वे
 दना हुवे पछे क्रिया हुवे इतिमत्र उत्तर । मइत्तपुणापुण्विक्रियापञ्चावियथा । हेमइत पुत्र । पूरे क्रिया कइता करव तेह्यो कर्म जपये तेसाटेकम
 पइ क्रिया कइये यत्तथा कोवे ते क्रिया ते कर्महोअ कइये अने वेदनाया कर्मना मागववा ते पछे होल हुव पइसा कर्मइरे तो भोगववो हुवे ते सर्
 टे पइत्ता क्रिया पछे वेदना पइ । चापुण्विवेदथापञ्चाक्रिया । नही पूरे वेदना पछ क्रिया हुवे । इति क्रिया पतेज ज्जामो भाववो कइये—अजि
 वंभतेमथाचरिअत्तवार्थक्रियाकज्जइ । जे च ज्जामात्तारे, हेभगवन् । असच निर्देव क्रिया हुवे इतिमत्र उत्तर । इतापजिअइत्तंतेसमथाचरिअत्तव
 च क्रिरियाकज्जइ संदियपुणा पमादपचया जोननिमित्तव । इमंइतपुत्र जे किने प्रकरि चं वात्तावेकरि हेभगवन् । असच निर्देवने क्रिया हुवे इति
 मत्र जे मइतपुत्र । हुव प्रबुल काय क्रियावो नोपयो कर्म जेइवो यत्तथा प्रमाद कइता मइ भिअल अचिरति यत्तथा प्रमाद जिनेरे पाठ प्रकारे ज्जो

मया नित्यं ॥ समिर्यति ॥ सममार्गं ॥ सम्यक् ॥ एतन्ने कस्यते एतन्मनस्य इति चर्मात् ॥ वेयश्चति ॥ व्येप्रते विविचं कस्यते ॥ बलहति ॥ स्यागा
 नरं गच्छति ॥ उदरहति ॥ स्पन्दते किञ्चिद्यसति स्पष्टिचिञ्चल इति चर्मात् ॥ अस्य मन्वकारो गत्वा पुन सञ्चिवा गच्छती त्वस्ये ॥ पद्महति ॥ स
 यदित्नु चसति पदापान्तरवा स्पृष्टति ॥ पुद्महति ॥ सुन्यति पृथिवी मधिष्ठति ॥ चोन्नपतिवा; पृथिवी विभ्रैतिवा; ॥ उदीरहति ॥ प्रायस्येन
 प्रेरयति पदार्पान्तरप्रतिपाद्यतिवा; श्लेषकियात्तेदसङ्गुद्धार्यमाह ॥ ततन्नायपरिचरमहति ॥ उत्सोपकावसेपकाकुम्भमस्यारखरिकं परिचाम यत्ती

जोगनिमित्तच, एवखलु समणाण निग्गयाण किरिया कज्जाह । जीधेण नते ! सयासमिय एय्ह वेयइ च
 छइ फदइ घट्टइ खुत्तेइ उदीरइ ततन्नाय परिणमइ ! हता मक्खियपुत्ता ! जीधेण सयासमिय एय्ह जाव

पदान १ मगय २ भिव्याप्राप्त ३ राग ४ इय ५ मतिस्त्रय ६ धमने विये यनादर ७ मायने दुस मन्विधान ८ तेइवी क्खिवाउपले आंग वडोवे इयाप
 बिब कस पयथा मन प्रमुखता व्यापार तेइवी कइता कतुके विहा । एवंसुसुसमवाचबिस्सावाकंकरिवा कज्जर जीवेचभतेसयासमिसं एवर देवर पदे
 इ बहेर पुमेर । इम नित्य यमच निर्यजने क्खिवा पुर क्खिवाविचारबोज कइसे—ओव सेभागवन् । इहा जीवनी गइए वीधोखे तो पबि सवागी होज
 ओउ पइवा पबि पसवागीना गइए न करवा यवायोने कम्मयाधिकता यभाववो सदा निले सपमाच कस्ये विविध प्रकार कपे एके स्थापन वको
 यजे स्थापकं जाव वीरक वसे पवना यनरे स्थापनजाव वको तिहारिज भावे सवविधिये विपे ससे यइवा विइहो बोला पदायने फरसे पृथिवी प्रवे
 य करे यइवा पृथिवीने इरावे । उदीरेर ततभाषपरिचमइ इतामच्चियपुत्ता जीवेचमत । प्रवसपंचे प्रेरे तथा यनेरी वसु करे अेवक्खिवा मे
 इम सपइने पये कइसे—वेसिवा उठिवा सेरी सञ्चोच विस्तार इत्थादि माव प्रते परिचमे एइ एवगादि मावने अनुकुम भावपये करी सामान्यवो ए
 षो कइवा पबि नहो प्रवेकतो पवेवसे खामाटे यनकम भावोने समजातता यभाववो इतिपत्त हा मच्चितपच संयागो खोव च वाक्कासंकारे, भवे
 कइता वेभसवन् । मगाममिवएवर । सदा निले सपमाच ७ पे इत्थादि । जावततभावपरिचमइ । यावत् तेते पूव कइता भावयते परिचमे । जावंच

स्वयं एषां वैभवाविज्ञानानां क्रमसावित्त्वेन सामान्यतः सदेति मन्त्राय नतु प्रत्येकापेक्षया क्रमजातवदिति ॥ तरसुजीयस्वभ्रतेति ॥
 मरुत्वात् ॥ अंतर्भिरिति ॥ सकलकर्मानुसङ्गया ॥ आरभ्यते पृथिव्यादी भुपद्रवपति ॥ सारभ्रति ॥ सारजते तेषु विनाशसङ्कल्प करोति ॥
 नमारजइति ॥ समारभते तानेव परित्यापयति आह्वय-सकम्प्योसरजो परित्यावकरानवसमारजो । आरजोसङ्कथं सङ्कथमाकविमुद्रात् ॥ १ ॥ इदं व
 या २ वतो अर्थवित्तेवइत्यनिधानाप तयोः समानाधिकरत्नः सुबुद्ध मय तथाः अर्थवित्ते द्वेदो व्यक्तीति दर्शयितुं पूर्वोक्तमेवाप्ये व्यपिचरवत आह ॥

ततज्ञाय परिणमइ । जाय चणजते ! सेजीधे सयासमिय जाय परिणमइ तावचण त्रस्स जीयस्स अ्यतेअ
 तकिरिया नयइ ? णोइणठेसमठे । संकेणठेण जते ! एवयुच्चइ जायचण सेजीधे सयासमिय जाय अ्यतेअ
 तकिरिया नयइ ? मंक्रियपुत्ता ! जायचण सेजीधे सयासमिय जाय परिणमइ तावचण सेजीधे अ्यरजइ
 सारजइ समारंजइ , अ्यरजेवइइ सारजेवइइ , अ्यरजमाणे सारजमाणे समारजमाणे , अ्य

रंभतेसेजीधेसबासमिअजावपरिअमइ । अेतसे आह वं शास्त्रासकारे, हेमगवम् । ते जीव सदा सममाच वाचत् तेते पूर्वीत्त भावप्रते परिअमे । तावअव
 तअजीवअर्थतेअंतर्भिरिवाभअइ । तेतअ आसे ते जीवने अंते मरअने अंते अंत सकल अम अरअय अंतकिवा इवे इतिअय अतर । अोदअइअमइ । एअय
 समअ मही बुअनअी । सेअेअेअमतेएवपुअइ । ते अिले अंते हेमगवम् । इम अम्मे । जावअर्थसेजीधेसबासमिअजावअर्थतेअंतकिरियाअमअइ । अेतसे आसे
 ते जीव अदा सममाच तेते माअप्रते परिअमे तेतसे आसे ते जीवने मरअने अंते वाचत् अंत सकल अरअय अंतकिवा अइवे इतिअय अतर । अइ
 अयता । हेमअिय पुअ । जावअर्थसेजीधेसबासमिअजावपरिअमइ । अेतसे आसे ते जीव सदा सममाच वाचत् तेते भावप्रते परिअमे । तावअर्थसेजीधे
 आरभरअरभरअसमारभइ । तेतसे आसे ते जीव इअिव्याअिक अंते अयअने अिनअसे ते पुअिव्याअिकने अिनअगने सकल अरे अिनअयअने अंतेवे पुअिव्या
 अिक अंते परित्याप अयअने आह्वय-सकम्प्यो सरंजो परित्याव करो अंते समारजो आरभोसङ्कथयो सङ्कथयाअ विमुद्रात् १ २ अइ अने अिनअयअर्थते

भारनेइत्यादि ॥ भारनेअधिकरूपते वर्तते जीव एव सरस्वे समारम्भेच अमलरोकवाक्याप्यर्थानुवादेन प्रकृतयोगनामाह—भारम्भमाय-सरस्वमाह-
 समारम्भमाया जीव इत्यनेन प्रथमो वाक्यार्थो नूतितः भारम्भे वर्तमान इत्यादिना नूतितः दुस्कावचताएवत्यादी तादास्य प्राकृतप्रसवत्वात्
 दुः सापमायां मरुससकमुः समापथाया मयवा इष्टवियानादियुः कष्टेतुप्रापथाया वर्तत इतियोग तथा शोकापमाया दीम्यप्रापथाया ॥
 जूरावचताएति ॥ शोकातिरथा च्छरीरश्रीकता प्रापथाया ॥ तिप्यावचताएति ॥ जपपमायां तिपुष्टेपुष्टरथायां वितिवचनान्त शोकातिरकारेव
 अनुसासविष्टरमापथायां ॥ पिहावचताएति ॥ पिहमप्रापथाया ततय परितापनाया शरीरसन्तापे वर्तते ॥ वितिवचनान्त ॥ दुस्कावचताएइ

रनेवहमाणे सारनेवहमाणे धरुणपाणाण नूयाण जीवाणं सन्नाण दुस्कावणताए सोयावण
 ताए जूरावणताए तिप्यावणताए पिहावणताए परिवावणताए वट्टइ , सेतेणठेण मक्रियपुत्ता ! एवयुस्सइ ,

कवचित्प्रकारे अमेद कवचाने काले परेवने समानाधिकरण बळी सूच कसु ॥ इति जिया यने क्कियावतने कसु एक भेद पचिचे ते वेवाकता पूर्व क
 ज्ञाने एव तेजोज प्रते व्यधिकरण बळी कश्चि—भारभवहइ सारमेवहइ सारमेवहइ सारमेमाचे सारमेमाचे समारमेमाचे ॥ भारम अधिकरण भूतने
 विषे जीव वर्ते ॥ सारभ अधिकरणने विषे वर्ते जीव ॥ इति भनन्तरे कज्जा बाक्काव वेभेद अनुवादि करी प्र
 कति योजनना प्रते कश्चि—दृवियादिक प्रते उपद्रव करतो जीव ॥ दृवियादिकने विषे विनाय धियवतो जीव ॥ दृवियादिकने विषे परिताप उप
 ज्ञावतो जीव ॥ एइयो जीव एतने दृवियादिक प्रते उपद्रव करतो जीव ॥ सारमेवहमाचे सारमेवहमाचे पाथाव मूयाच जीवाचे सन्नाच दुक्का
 बचयाए ॥ पारभ अधिकरण भूतने विषे वचता जीव ॥ सारम अधिकरण भूतने विषे वचतो जीव ॥ सारमेवहमाचे सारमेवहमाचे सारमेवहमाचे
 ॥ धर्वा प्राचीने भूतने जीवने सख्यम मरुससकमु दुष्क मानिनेविषे वर्ते एइयो जीवकरतो एइया इष्ट विबोग दुष्कहत पमाकवाने विषे वर्ते इतियोग ॥
 सायावचताए जूरावचताए तिप्यावचताए पिहावचताए ॥ देवभाव पमाकवाने विषे वर्ते इतिगाकषी गरीर जीवपचे पमाकवाने वर्ते इतिगोक्षी

त्यादि ॥ तत्र व्यक्तमेव यत्र तत्र किंसात्मक्याए उदाहरणाय इत्यर्थि मन्त्रिणीयते तत्र ॥ किंसात्मक्याएणत्ति ॥ म्नाग्निमयने ॥ उदाहरणायत्यादि ॥
 उष्णामन उष्णामनविषयमाह ॥ अविद्यमित्यादि ॥ एषेययति ॥ अविद्यमितीया कोणमितीया एजनादिरहितसु मारंजादियु वस्तते
 तथाच न प्राबादीना दुःखापमादियु तथाच योगमितीयाप्रियामशुद्ध्यानेन सकलकर्मस्यसकृपान्तक्रिया प्रवति तत्रच दृष्टान्तद्वयमाह ॥ सेज्जइ

जावचण सेजीवे सयासमिय एयइ जाय परिणमइ तावचण तस्सजीवस्स अंते अतकिरिया नन्नवइ । जी
 जीवेणज्जते ! सयासमिय णीएयइ जाय णी ततजाव परिणमइ ? हतामक्रियपुत्ता ! जीवेणसयासमिय
 जाय नोपरिणमइ , आवचणज्जते ! सेजीवे नोएयइ जाय नीततजाव परिणमइ , तावचण तस्सजीवस्स
 अंतिस्यतकिरिया नवइ ? हता जाव जयइ । संकेणठेण जाय जयइ ? मक्रियपुत्ता ! जावचण सेजीवे सया

पायुं आत्मादि भाषया तत्र पमाह्वाने विवे प्रवर्त्ते । परिबावचयाए । शरीर सताप पमाह्वाने विवे प्रवर्त्ते । सेतेषुषुषुषु
 विवपुता एवपुषइ । ते तेरे एवे हेमंठित पुष । एम कर्म्म । जावचणसेजीवसबासमिब एषइ । जेतखे काखे ते जीव सदा सप्रमाए कपे । जावपरिचमदि ।
 जावत् तेते भावप्रते परिचमे । वाचंषत्तखौषीयप्यतेयंतकिरियानभवइ । तेतखे काखे तेइ जीवने मरए अंते सकलकर्म जयइए अतकि्रिया नञ्जवे । दि
 वे पहिसा कक्षा जे एवं तेइखी विपरीत एवे कपेहे—जीवेभमतिप्रयासमिबं याएइइ जावचाततापपरिचमइ । जीव न वाक्यासंकारे, हेमगवन् । सदा
 समित सप्रमाए न कपे जावत् तेते भावप्रते परिचमे नञ्जे इतिप्रत्यु छित्तर । इतामच्छियपुता । इत्थं मच्छिव एष । जीवेभमयासमियआपयोपरिचमइ ।
 जीव मन्ना सप्रमाए जावत् तेते भाव प्रते परिचमे नञ्जे शेषेजीवरूपमे विद्ये यामना निरोध कञ्जे, कपे नञ्जे तिबारे तेभाब प्रति परिचमे नञ्जे । आवंच
 एभतजीवे याएइ जावचाततामंभंपरिचमइ । जेतखे काखे हेमगवन् ! तेजीव नकपे । यावत् तेते भावप्रते परिचमे नञ्जे । तावचणत्तखौषीयप्यतेयंतकि
 रियामएइ । तेतखे काख ते जीवने मरए अंते यंत सकल कर्म जयइए अतकि्रिया नञ्जे । इताजावमएइ । इतं मच्छिव पुष ! अंतमच्छिव पुष ! जेखेणत्ते

त्यादि न तिष्ठत्यर्थं न तुकूल्लम्बं न जायते चंचिति ॥ यत्नी ॥ मयमसाधिज्जडिति ॥ श्रीप्र द्यते इत्थं इष्टं कृष्टात्मद्वयसा प्युपमयार्थः सामर्थ्येण
स्या यथा एव मोजनाविरचितस्य शुक्राध्यायपञ्चमोऽध्यायस्य श्रमदाष्टवचन स्यादिति अथ भिः क्रियस्यै वान्तक्रिया प्रवर्त्तते नोपुष्टाते नाङ्ग न सेव

समिय णोएयठ जाव परिणमइ । तावचण सेजीवे नीश्वरंरजइ नोसमारजइ नोश्वरंनेयवइइ
नोसारंनेयवइ नोसमारंनेयवइ श्चणारजमाणे श्चसमारंजमाणे , श्वरंनेश्वयवइमाणे सारंने
श्वयवइमाणे समारंनेश्वयवइमाणे यल्लगपाणाण ४ श्वरुस्कायणताए जाव श्चपरियावणताए वइइ , सेजहा
नामए केइपुरिसे सुक्कतणहत्थय जायतेयसि परिक्खेज्जा ? सेनुण मळियपुप्फा ! सेसुक्की तणहत्थए जायते

ब्रह्मभयवृद्ध्या । ते क्रिये प्रकाशने हेभनवन् । यावत् अतक्लिबा इति प्रथम, हेमच्छित पत्र । जावचरंसेकीविसयासभिसंभाएयइ । खेतले कालिते जीव
मटा मप्रमाणे नकपे ते ते मावमते । जावपरिचमइ । तावत् परिचमे नही । तावचरंसेकीविसापासइ । तेतले काले तेकीवनी इधिक्यादिक छपइने
नही । सामारभइणामसारभइ । इबिध्यादिकने विपै विनायमो सकस्य नकरै इबिध्यादिक मते परिताप छपववै नही । साधारभेवइइ नोसारभेवइइ
नोसमारभेवइइ । सारंभने विपै वल्ले नही सारंभने विपै वल्लेनही समारभने विपै वल्लेनही । सारंभने विपै वल्लेनही । इबिध्यादिक
ने विपै छपइए अचरता वकी इबिध्यादिकने विनाय अचवितवता वका इधिक्यादिकने परिताप अचछपववता वका । सारंभेयवइमाणे सारंभेय
वइमाणे समारभेयवइमाणे वचुव पाजाव भूयाव कीवाचं सताव चतुस्कावचयाए जावचपरिवापवयाएयइ । सारंभने विपै अचलमाण वका सारंभने
विपै अचलमाण वका सारंभने विपै अचलमाण वका अथा प्रायो मूत जीव सल्लने मरए अथच दुख पमाळवने विपै वल्लेनही यावत् परितापने वि
पै वल्लेनही एतने येसियो करए विपै सोमना निरोध वकी कपेनही पने कम्पनादि रचित ते सारंभादिकने विपै वल्लेनही एइवा वकी प्राञ्चलिकने
दुआपमादिकने विपै वल्लेनही तेइवो वका वान निरोध नामे दुल्लखाने करी सकस अमच्चरुप अतक्लिबा करै इति भावाव इवां हयात्मने करैइ—से

यसि पस्किहे समाणे खिप्यामेव मसमसायिज्जइ ? हंता ! मसमसायिज्जइ । सेजहानामए केइपुरिसे तस
 सि श्ययकत्रसिसि उदययिदुपस्किवेज्जा ? सेनूण मणियपुत्ता ! सेउदययिदु तससि श्ययकयसिसि पस्किहे
 समाणे खिप्यामेव यिद्धसमागच्छइ ? हता समागच्छइ सेजहानामए हरएसिया पुखे पुग्गप्यमाणे योलह
 माणे योसहमाणे समजरघरुत्ताए चिठइ , श्यहेण केइपुरिसे तसि हरयसि एगमहं णाय सयायसयच्छिइ
 उगगहेज्जा ? सेनूण मणियपुत्ता ! सा नायातिहि श्यासवद्वारेहि श्यापूरमाणी श्यापूरमाणी पुग्गा पुग्गप्य

अहानामएकेइपुरिसे । ते बबा मामे इटति वार पुबन । सुकतिपइत्तइ । सूखी बिबनी पूनी । जायतेयसि । अम्मिने विपे । पस्किवेज्जा । प्रसेपक्करे
 नाये । सेबूळं मंडिबपुत्ता । निसे हे मडितपुत्र । सेवेसुतअइत्तए । ते सुखी बिबनी पूखी । जायतेयसिपस्किहेसमाचे । अम्मिने विपे प्रसेपक्कीयां व
 बाअ मीयां यकाअ । विप्यामेवमसमसावित्तर । उतायकी होळ इइज पक्कीयमाचे वाळे इति प्रय । इतानसमसावित्तर । उत्तर ही भगवत अ
 ताबनी वाटे । सेअहानामएकेइपुरिसे । वीळा इटात करेहे—ते बडानाम कोई पुबय । तससिअयअबडोसि । ताता बस ताने विपे खीइनी कडा
 इने विपे । उदगविदुपस्किवेज्जा । पाकीनी विदुळं प्रसेय करे नाये । सेबूळं मडिबपुत्ता । ते निसे हे मडित पुत्र । सेउदययिदु । ते उदय पक्कीयो वि
 दूळं । तसमिपबअवडियसिसेसमाचे विप्यामेवविहसमागच्छइ उताविहसमागच्छइ सेकहानामएअएयविया पुसेपुबप्यमाचे बोसइमाचे बोसइ
 माचे । ताता खीइनी कडाअने विपे प्रसेय कीयां कडां उताबनी विवसुपामे वळे इम भमवत पूखी तिवारे मडित पुत्र वळे ही खामिण । वळे तिवारे
 खामी कडे इहां इटात खीबने उपजबबकी सामर्थं यागे केकाकीयेहे—इम एअनादि उडित ने एअभाजनी खीबी पायो ते तेरुप अम्मिबरो समस
 अम उव पुमानो परे तबा उदक विदुनी परे वाळे इति मावार्थं वयं निविज्जेज संत त्रिबा वुंये, ते नाबने इटति बरो करेहे—ते बबा माम इटति
 उइइइर पाणीभूमरी बनार अचो नकी पाणी नीकरतां उजागपायती तबो हे खेइनी कडनां अइअपचां कवी पिकउतो हे विवम नही भव जिम

एषामप्यस्यादि ॥ इव कर्णार्थः प्राण्य ऊपरं ॥ उदाहृति ॥ उदाहृति ॥ अतस्तु प्रवृत्तस्य प्रतिवृत्तस्य ॥

माणा धोलहमाणा वीसहमाणा समजघरुताए चिठइ ? हंता थिठइ । अहेण केइपुरिसे तीसे नावाए
सहृते समता आसवदाराइं पिहेइ पिहेइसा नावा उस्सिचवेजा ? सेनूण मकिंयपुसा !
सा नावा तसि उदयसि उस्सिससि समाणसि स्थियमिबउहुंउदाइ ? हता उदाइ , एवमिेव मकिंयपुसा !
अहत्तासयुहुत्स अणगारस्स हरियासमियस्स जाय धंनगुत्तयारिस्स आउत्त गच्छुमाणस्स थिठमाणस्स

बही भरो हुइ जिन बरुनी । समभरपडताएचिइ । समुदाय जिवां एसाइइ अपी रथे चै । पडेबवेइ पुरिसेतसिइरवसि । इवे च कोइं पुइय
तेइ इइने विने एक माटी । एमसचंथाचं सतासयंथिइठव्वाडिवा । नावा ते केइवो हे सईकडानां पावव नावाचिइ पांथी पाववानां हे जिवां
की सोटा थिइहे केइने इवोनावा पांथी माहे जगगाई मवेय करवे । सेकुबंमिंयपुता । ते मिंवेये हे मडित पुत्र । सानावा । तिक्कानावा । तेथिं
पासवदरेथिं । तिंवे पांथी पाववाने थिइहे करी । चापूरमानी । पांथीवेकरो मरतो बवो । पुणायुष्यमाथा । मरार सगार लंथीइं करो लंको
महीं । वीसहमाथा । जिवां पांथी ल्हाय पमिंवे । वीसहमाथा । बवो पांथी न्हातो हे विवसतो हे । समभरपडताएचिइ । इइ वीथी वही
पांथी भटा जिन तवे वेसे तिम तेनाच पांथी संभरो बवो पांथी मांथि वेसे इवुं थामीयें पूछू मडित पुत्र वई । हताचिइ । वां थामीज्ज वेसे ।
पडेबवेइपुरिसे । इवे च कोइं पुइय । तीसेमावा । तेइ नावा । सत्ततोसमता । सईंथी वीक पेइ समस प्रकारे । भासवदाराइंविइइइर ता । पांथी
पववानां यत थर तेइ पंतें ठांकें ठांकीनें । नावाउत्तियवणउदये उच्छिवेया । नाव ऊत्त उच्छींववानें भाजनें करीनें पांथी पंतें उच्छींवोनावे ते
भाव बवो पांथी वाडिर काठे तिवारे । सेवूषमडितपुता सावाथा । ते जिंथे वेमडित पत्र तिक्कानाव । तसिउदयंसि । तेइ पांथीने । उस्सिपंसिसमा
वसि उहेपवे करीने उच्छींथी पांथी काष्ठा ववा ते माइ । थियमिउउउउउदाइ । उतावही होल पांथी ऊपर लंको जाय । इताउदाइएवामिेवमवि

नस्ये तस्य एतदेवहरियावमियस्वेत्यादिना प्रपञ्चयति आयुक्तं मूपयोगपूर्वकं नित्यर्थः ॥ जावपञ्चपुरग्रन्थिनायमविति ॥ सिवपुना आयुक्तगमना
 दिना स्थूलक्रियात्रासेनो त्मेन याव ब्रह्मपञ्चनिपातोपि प्राकृतत्वा क्षिप्रव्यत्यय उन्मेषनिमेषमात्रक्रिया प्यसि प्राप्ता गममादिका तावदिति
 श्लेषः ॥ वेसायति ॥ विविधमात्रा अनामुद्रुतादे ईशोनपूर्वकोटीपयन्तस्य क्रियाकालस्य विष्विब्रत्वात् ब्रह्मः पुनरय मादु-याव ब्रह्मपो निमेषो
 म्नेपमात्रापि क्रिया कियते तावतापि कालेन विमात्रया कोक्यापि मात्रया इति क्वचि द्विमाथेत्यस्य स्थाने संपेहायति वृस्यते, तत्रच स्त्रमेचया
 सेच्यया ब्रह्मपञ्चनिपातो ननु परकृतः ॥ सुद्रुमति ॥ सूक्ष्मवन्थादिवासा ॥ हरियावद्वियति ॥ इयोपयो गमनमार्गं साधमया एयोपयिक्ती केवल

निसियमाणस्स तुयहमाणस्स स्याउत्त अत्यपक्रिग्माहकधउपायपुठण गेरुहमाणस्स निरुकेणमाणस्स जाव
 चरकुपम्हनियायमवि वेमाया सुकृमा हरियावहिद्या किरिया कज्जाई, सा यतमसमययथा पुठा यितिय

यपुता । वां कासी । लखोवाव हरिहीक इहति वे मञ्चित पुष । पत्तमासदुबस पचमारस्य । पापहीक विवे पाका यवयोवे प्रतिश्लोनेने यद
 जावास रहित साधुने । हरिकासमिबस्य । ए रौसमितने । जावगुतर्भमयारिष्य । यावत् गुत ब्रह्मचरने । पाठतंगञ्जनाचस्य । उपबोग पूर्वक शाकता
 ब्रह्मनि । चिद्रुमाचस्य मिसीयमाचस्य तुयहमाचस्य । उपवान पूर्वक जमा ब्रह्मनि उपयोम पूर्वक वेसता यजाने उपयोग पूर्वक सूता ब्रह्मनि । पाठतंग
 जपडिवचकवसपायपुञ्जगीवहमाचस्य । उपवान पूर्वक बस्य पडिवा कोबसो एजोहरच सेता ब्रह्मनि । बिलिबमाचस्य जावपञ्चपञ्चवाभिनायमवि
 वेमायासङ्गमाहरिवावहिवाविरिवाकञ्जद । मेककता ब्रह्मनि यावत् किं ब्रह्मना उपबोग पूर्वक यमनादिक ब्रह्म द्विवा जावने बहवे करो जू ब्रह्मनेव
 नो वाव निपात उग्मेव निमेकमाच क्रिया पचिबे विविधयत्रारे माचायन्ते काव यनमुद्रुत प्रादिवेह देसुन पूर्व कोटि पर्वन्त क्रिया काशना विषिच
 पचां बसो तथा चोई एव वाञ्छान एहना करेबे-जावत् ब्रह्मना मेरोगमेवमाच पचि क्रिया कोसे तेतवे वासे पचि कोडी माचावे पचि क्रिया एकी वे
 माबाव एहने आनवे उपेहाव एहसो पाठ हीवेबे-तिहां करेवा सेच्य तिरेबरे एह निपाव करसो एव नसो परकृत ब्रह्म ब्रह्मापि काववे चेर

काययोगप्रत्ययेतिभावः ॥ किरिमिति ॥ कर्म सातवेदनीयमित्यर्थः ॥ कर्मइति ॥ क्षिपते प्रवर्ततेत्यर्थः, उपशान्तमोहशीबमोह संयोगिलेखलितव्य
 गुणस्थानकटपवति शीतराशोपि हि सक्रियस्या स्थातवेद्यं कर्मं बभ्रातीतित्रायः ॥ सति ॥ इत्यप्यश्रिया ॥ पठमसमयवदुपुठति ॥ बहू कर्मरता
 पादभाग्, स्पष्टा श्रीमदशोः स्वर्गना, ततः कर्मपारये तत्पुठयेच सति प्रथमसमयवदुपुठता तथा द्वितीयसमये वेदिका जुगुतस्वरूपा एव वृत्ती
 यत्रयनिर्गतीर्णां अनुगुतस्वरूपत्वेन श्रीप्रपदेत्वेत्यः परिश्रावितेति, एतदेव सास्यान्तरेबाह-सा बह्वा स्पष्टा प्रथमे समये द्वितीयेतु उदीरिता च
 द्य मुपनीता किमुक्तं भवति ? वेदिता नष्टेकस्मि भ्रमये उदीरणा उदययु समवती त्येवं व्याख्यातं वृत्तियेतु निष्क्रीडा, ततश्च ॥ सेपकासेति ॥
 पृथक्तासे ॥ प्रकर्मवायिति ॥ प्रकर्मवायिति प्रकृति इहच यद्यपि वृत्तियपि समये कर्मं प्रकर्मं प्रवति तत्पुठयवा तीतजावकर्मत्वेन इ

समययेह्या तद्वयसमयनिष्कारिया साग्रथा पुठा उदीरिया वेदिया निष्कारिया सेयकाले श्रुक्मस वाविचय

वे, एवमेव इत्थं पत्रको ते निवेष्टवत योग प्रत्यबद्धे पत्रि प्रमाद प्रत्यय नही इतिभाव कर्म सातवेदनीय इत्यर्थं कर्मइति बुवे, एतावता उपप्रात मोह
 ॥ १ ॥ चोबमाह ॥ २ ॥ अयोगी ॥ १ ॥ सचच गुच व्याज तोनते विवे वक्तमान शीतराग पत्रि सक्रियपत्रा कर्म बाधे इतिभाव । सापठमसम
 तत्रा पद्यादितिपसमयवेदिका । ते ईर्ष्यापवत्रिया पत्रिसे समये वदति कर्मपत्रे शीपत्रावी पदति, शीप प्रदेये फरसी तथा शीसे समये वेदिया तेहनी
 इदय पत्रमको इम । तदपसमयबिच्छरिवा सावहा पद्या उदीरिका वेदिवा बिच्छिष्या । शीसे समये प्रमभूत स्वरूप पत्रे शरी शीव प्रदेयावी दूरकोवी
 शीत्र साख्यान्तरे कथेत्वे—निकाक्रिया बाधो फरसी पत्रिसे समये । शीसे समये उदीरी उदव पाथी पत्रं कर्तुं वेदो नही एक समयने बिधे उदीरवा
 ने उदय मीमवे इवा व्यास्यान कर्म २ शीसे समये निजोनी दूरकोवी तिचार पत्रे । सेयकालेपत्रव्यविभव । प्रागस्मिन्वासेने विधे कर्म रक्षित पत्रि
 वे एतसे वक्तमानवृद्धम् इत्यादि कथने, इतो अद्या जा संवतो पत्रि पायव सञ्चित तथा कर्म बाधे तो पत्रयतो बुवे, तेतो सञ्जेन बाधे इत्थे पूर्वोक्त रो
 शीयसूप ताव समसूप अचबरी पूरा यका शीषो शूबवी कर्मो तथा सञ्जियने कर्मपत्र कथबाधो धन्विबने तेहवी विपरीत पत्रावी कर्मवन्धनी यमा

व्यक्तमत्वात् वृत्तीयेतु निज्जीवोर्ध्वमिति व्यपविश्यते। अज्ञातसंबुद्धरहेत्यादिना वेदमुक्तं, यदि संयतोपि
 सामकः कर्मप्रप्राप्ति तदा सुतरा मर्षयताः, अनेनच जीवभावः कर्मफलपूर्वमाहताया उच्यते ऽथो निमज्जत मुक्त सक्रियस्य कर्मव्यपन्नतया वा
 क्रियस्य तद्विपरीतत्वा स्वर्गमवंचानाय उक्तं अथात्र जीवभावो ऽभ्यासवताया मूर्ध्वगमनं सामर्थ्यां दुपनीत मवसेयमिति, अथ यदुक्तं अमज्ञाना

इ, संतेणठेण मक्रियपुत्ता ! एवमुच्चइ जाधचणं से जीवे सयासमिय नोएयइ, जाय स्यते स्यतकिरिया ।
 पमससजयस्सण णंते ! पमससजमे वट्टमाणस्स ससुवियणं पमससुआकालत्तं केवच्चिरहोइ ? मक्रिया !
 एगजीयं पनुच्च जहखेणं एक्कासमय उक्कोसिण देसूणा पुसुक्कोणी णाणाजीवे पनुच्च ससुत्ता । स्युप्यमसस

५
 ५ कक्षा तथा बौद्धरूप नात्र पनात्रव पर्येकरी लपो आहवा ते सामस्य बको कसुं आचरो। संतेचट्टिकमडिबपुत्ता एवमुच्चइ आचरचसेजीवेसयासमिबं न
 एयइ आउचंतेवगक्रिया भवर । ते तेरे पदे देमच्छित पुत्र । इमकसुं जेतसे वासे तेजोव सदा सममाच मर्षये ते बावत् मरचवासे षंत ससुत्त कर्म
 वयइप याक्रिया अरे । दिवे के कस्र यमचने प्रमाइ प्रमाइ परपची तथा अपमाच परपची सवतीने आचरवी देखा
 देई — पमससजयस्समंते पमससजयस्समविसंभं पमससदावासपो केवच्चिरहोइ मंदिवा एमकीवंपदुप्यजहखेवं एअसमवं उक्कोसिबेदेसूणापुत्तकी
 को । पमस संयतीने देमजवन् । पमस संयतने विवे वत्तमानने सर्वकाळ जानक आठ प्रसतदा समुच्चरचच आठ पाचयेने जेतहुं आठ बावत् पुवे इ
 तिपसस जतर देमच्छित पुत्र । एक जीव पाचवीने जयव बको एक समव ते किम प्रसतनामा बडो मुचठाची तिहां बव्योजकी प्रवम उमय मर
 तिचारे जयव्ययको एक समव जाचरो जट्टटटी देये ज को पूवकीटी ते किम निवे बडो सातमी मुचठाची प्रलेके षंतमुंजत प्रमाचवीजके जेज मि
 आबको देनाम पूव कीटीतीई जट्टटटा पुवे षने संयमवतनो जट्टटटी पूव कीटीना पाचवी पुवे ते संवम आठ वरस पछे पामे तिहां चपमत्त षंतमु
 षंतनो अपेचाथिपमत्त चगमुंइत्त बचां बकोवे इम षं मुंइत्त पमसदाहना समदा जेकिवां बकां देमीन पूवकीटी सामपुवे बीजा जेई इज बकेई—प

प्रमारप्रत्यया त्रिधा जयतीति । तत्र प्रमारपरत्वं तद्विपद्यत्वा तद्वितरस्य संयतस्य फालतो निरूपयथाह ॥ पमतेत्यादि ॥ सद्योवियथेपमत्तद्वृत्ति ॥
 सर्वादिषु मयुक्तासमागमवापिच प्रमत्ताद्वा प्रमत्तगुणस्यामत्तकालः कालतः प्रमत्ताद्वा समुद्भूतस्य कालस्य माश्रित्य कियच्चिरं कियत्कं काल यावद्भवतीति
 प्रमः ननु कालत इति न वाच्यं ? कियच्चिरं कियत्कं कालस्य माश्रित्य कियच्चिरं कियत्कं कालस्य माश्रित्य कियत्कं कालस्य माश्रित्य कियत्कं कालस्य माश्रित्य
 प्रो यथा वपिप्रामं श्रेयतः कियच्चिरं जयति त्रयस्त्रिंशत्वारोपमादि, कालतस्तु शान्तिरेका पदपट्टिरिति ॥ एकंशस्यमति ॥ कथं ? उच्यते प्रमत्तसंयम
 प्रतिपत्तिमयसमनन्तरमेव सरकात् ॥ देसुष्वापुष्टकोक्ति ॥ क्विस प्रत्येक मन्तुर्भूतप्रमाद्येव प्रमत्ताप्रमत्तगुणस्वात्मके तेष पर्यायेष जायमाने दे
 गोनपूर्वकोटिं यावत् उरुर्कयेव जयतः स्वयमवतोहि पूर्वकोटिरेव परमायुः सुच स्वयम मष्टायु वर्षेषु सतेयेव समते महाश्लिषा प्रमत्तात्मनुद्भूतविष
 या प्रमत्तात्मनुद्भूतानि कल्प्यन्ते एवं चान्मनुद्भूतप्रमाबालो प्रमत्ताद्गानं सवास मीलनेन देवोमा पूर्वकोटीकालमानं जयति सस्ये त्वाहुः--अष्टवर्षोना

जयस्सण जते ! अप्यमत्सजमे बहमागस्स सद्योवियण अप्यमत्सखाकालं केवचिरं हीइ ? मक्रिया ! एग
 जीयं पशुच्च जहणेण अतोमुजत्त उक्कोसेण पुष्टकोटीदेसुणा गाणाजीवे पशुच्च सधुच्चं, सेव जते जतेसि !

हयव ख न पुष्टकोटी यावत् जहृद्धो प्रमत संयतपवा इरे तथा । बाबा जोवे पशुच सर्वहंप्यमत्तजमेवमापद्य सन्नाविसरूप्यमत्तखाकालपो केवचि
 रडाइ मद्रिया एगजोपशुचइवेवथतोमुद्भूतजकासेवदेसुवा पुष्टकोटी । प्रमेक जीव पाययोनि सर्ववास प्रमत्तपवो बुरे । द्विवे प्रमत्त काल खरे
 वे-प्रमत्त संयतोने वेभगवत् ! प्रमत्त संयमने विदे वतमानने सवकाथ समर प्रमत्त गुण स्वात्मक काल प्रमत्ताद्वा समुद्भूत सपच कास पाय
 बोने केतम् काल यावत् इवे इतिवत्त, वेमच्छित पुष । पच जीव पाययोनि जयस्य वको यतमुद्भूतं ते क्विस निचे प्रमत्त कासने विदे बलता जीवने प
 तमुद्भूत मादे सरव न इने पूर्वकारने मते ता प्रमत्त संयत वर्योनि सयकोही सब विरति प्रमत्त कहीसे प्रमादना प्रभाव यकी ते जीव उपग
 म यचो वते पडिक्के ती पंतमुद्भूतमदि कालकरे वो जयस्य काव पांमे पूर्व कोको पात्रजानो धरो पाठय ना धया पखी दोषा खोपो पाठयव जथा

पूर्वबोटीं याव दुत्कर्षतः प्रमत्तव्यता साधिति एवं प्रमत्तपूर्वमपि ॥ नगर-अख्येकधतीमुत्तुति ॥ किलाप्रमत्ताद्वाया वर्तमानसा न्तमुत्तमप्ये
 मयु नं प्रजनीति बुधिकाएतर्तनु प्रमत्तस्यतवर्जः सर्वपि सर्वविरते उप्रमत्तव्यते प्रमादाजावात् सद्यो यद्यमसेर्षी प्रतिपद्यमानो मुद्गुतोऽप्य
 नार कार्पकुवन् इत्यव्यक्तानो नन्यतइति, दशोत्तपूर्वकाठोगु केवलिनमाश्रित्येति भावाजीवेपुबसवदु मित्युक्त मय सर्वाद्वासाविजायात्तरप्रदप
 याया ॥ प्रततिइत्यादि ॥ अदरेगति ॥ तिष्यन्तरापेक्षया चिक्तर मित्यर्थः ॥ सवसमुद्भवताद्वयानेयवृत्ति ॥ अभावजिनसोक्ता कियद्वूरं याव दि

नयव मन्त्रियपुत्रे श्रृंगगारे समणं नगव महायीर वदइ नमसइ नमसइ नमसइ तवसा श्रुप्याण न्नावे
 माने त्रिहरइ , अंतंति नगय गीयसे समण नगय महायीर वदइ नमसइ नमसइ नमसइ त्वा एववयासी-कम्हा
 ण जते ! छत्रणसमुद्दे षाउइसठमुद्दिठपुणमासिणीसु अदरेग यहुइया हायइवा ? जहा जीवाजिगसे छव

तया प्रमत्त गुणव्याप्तक छाीका जतनाकास एतेरे मुक्तावे रई ते सवकाठ इत्तुत्पूर्वकाठो मोडे जाववा यववा देसात्तपूर्वकाठो केवढो पावयोने क
 म्ही । बायात्रावे पदुपसवई येवभते र ति । घर्षा औषपाययोने सर्वकाठ जाववा तइति देसात्तकम् । तुम्हे कहुंते सव सस्यई यम्यवा नही । भयव
 म्दिउपलेपवयरे समर्थ भगवमहावीरवदइवमदइ र ता । भगवत मन्दिउत पुष सापु अमव भयवत औमहावीर ज्ञानी प्रते बदि नमस्कारकरे बादी
 ने नमसइ र करोने । यत्रनेकपत्रसा पण्यार्थभावेमाश्रितइरइ । सत्रने करी तये करी पाभाजे भावता कका विपरै । अंतंतिभयवंगोयमे । देसात्तकम् । इछे
 पासयने भगवन्त औवीतम । ममप भगवं महायीर वदइ वमदइ र ता । अमव भगवंत औमहावीर ज्ञानी प्रते बदि नमस्कार करे बादी नमस्कार क
 रो । एवावामो । इम कइ भावा औव श्यागो ननकाउ तुवे इमकहुं दिवे सवकाठ भावो भावात्तर देकाइती कइई-कम्हाअंतिइवसमुदे वाउइरइ
 इमदिउ पवमाश्रिणीपतिरेवं कठइया वायवया अहा कोषामित्तमे छवसमुद्भवताद्वयानेयवृत्त्या जावकावइते कोवाकभावे केवभते र ति जावविक्तरइ ।
 दिवे वाएय बजा क शास्त्र(अइते, देभनन्नु । यदइ समुद्र इउदइल पसावक पूमिम तेइने त्रिवे वीळी तिक्तीने पपवइते अथिक्तर तर इदि पामे इमि

त्याच न ज्ञानमोयच्छिद्यति ॥ साचेव अर्थतः कस्मा अर्थतः । सर्वसमुद्र यतुर्दरपादि यतिरेवेव वर्तते वा ; हीयतेवा । इह प्रप्ते उत्तरं सर्ववस्तु
 रूपं मध्यमाने दिशु बन्धारी नडापातासक्तसमाः पोजनसस्यप्रमाणा इति, तेषां बाधकत्वे निदाने बाधु, मध्यमे वायुवने, उपरितमेतुवृक्मिति,
 तथा ये पुत्रपातान्प्रसगाः पोजनसस्यप्रमाणा यतुर्दरपादि यतिरेवेव वर्तते वा ; हीयतेवा । इह प्रप्ते उत्तरं सर्ववस्तु
 लक्षणाणि चक्षुष्यादियुस्यातां तथा सर्ववृक्षाया यगयोजनानां चक्षुष्याणि विष्कम्भापोजयोद्युयो योजनान्मुपरिवृद्धिहानी इत्यादि, अथ कस्मा
 प्रवृत्तौ चक्षुर्दृश्यं को दृश्यमपति १ अक्षरादिप्रमाणा लोकात्पिति वेपति, शतदेवाश्च ६ सोयच्छिद्यति ॥ सोक्त्यवस्था लोपाकुनावेति ॥ सोक्तप्रमाणां ॥
 इतिवृत्तीयतवृत्तीयः ॥ ३ ॥ अन्तरोद्वेकके क्रियोक्ता साच शानवता प्रत्यचेति, तदेव क्रियाविक्षेप भाग्नित्य विचित्र

गसमुद्रयस्यया नेयव्या , जाव छीयच्छिद्य लोयाणुजावे सेव नते नतेतिष्ठि , जाय यिहृहृ, किरियासममत्ता ॥

यामे इतिवदन जिम लोकाभिमम स्याद्वन द्विचे चक्षुष समुद्रनो यत्कत्ता क्वो तिम इत्तो पचि कश्चो यावत् कौकक्षिति काव पनुभाव एतका लगे
 इत्तो, ते इम कोमाट के मद्रन । चक्षुष समुद्र चक्षुष पादि तितितने निते वटे वटे इतिमद्रन, उत्तर चक्षुषसमुद्रना मध्यभागेने विवे चरिंदे द्विचे चार
 मद्रपातान् प्रवृत्तौ चक्षुर्दृश्यं को दृश्यमपति १ अक्षरादिप्रमाणा लोकात्पिति वेपति, शतदेवाश्च ६ सोयच्छिद्यति ॥ सोक्त्यवस्था लोपाकुनावेति ॥ सोक्तप्रमाणां ॥
 ये तथा यनो दात्ता चक्षुष दात्तन सक्षुष प्रमाणा नात सक्षुष पाठसव चररासौ संख्याये एवामे क्रियासे प्रतरचै ते पचि चिभामावि वायु प्रमुक्षुसूं
 भयार्थे ते इत्तो वात चाभ चक्षुषको जननो द्वि चानि चक्षुष्यादिक विद्यिने विवे बुवे, तथा सक्षुष पिच्छा एय सक्षुष लोचन विष्कम्भ सोक्ष सक्षुष या
 जन चक्षु ते उत्तर नाय चान् जननो इति इति बुवे, द्विचे चै चक्षुष समुद्र चक्षुषोप प्रते प्रवाच न करे ते कारच कश्चिचे--परवृत्तादिब्रमा य
 भार चको एवरा कोत्रा भावको ल्लितिचै साकनो स्वभावचै इति तद्वति हेमयवन् । तुमे कर्तू ते सत्यचै चक्षुषा नही इमकश्चो वायव् विचरे बि
 रिवाचक्षुषा ॥ तदस्यस्यतरपी उदेना ॥ क्रिया उदेना पूषचयो ॥ एषौत्रा प्रतकनी भीनो उदेयो पूरी चको ॥ ३ ॥ नीले उदेये त्रिवाचक्षुषी

तस्या इत्यप्यनुपूर्वीदृश्यात् तस्य चेदं सूत्रं ॥ अथकारेणमित्यदि ॥ तत्र ॥ प्राचियप्यति ॥ प्राचितात्मा संयमतपोष्या मेधंविधाना ममगाराबा
 हि प्राया कपिप्रामादिमण्यां प्रवर्तते तिरुत्वा भावित्वात्मे त्युक्त ॥ चित्रविषयमुष्पाएवंसमोषयति ॥ विहितोत्तरयैक्रियस्वरीरमित्यर्थः ॥ आचरुवे
 यति ॥ यानप्रकारय त्रियिशाद्याकारवता वेत्तिपविमानेनेत्यर्थः ॥ आरुमाचति ॥ यानेन ॥ आचरति ॥ यानेन उत्तर

तद्वयस्मतइत्त उद्देशो सम्प्रती ॥ ३ ॥ अणगारेण जते ! प्राचियप्या देव वेत्तिवियसमु
 ग्धाणुण समीहयजाणक्येण जायमाणं जाणइ , पासइ ? गीयमा ! अत्येगइए देव पासइ नोजाण पास
 इ १ अत्येगइएण जाणपासइ नोदेयपासइ २ अत्येगइए देवपि जाणपि पासइ ३ अत्येगइए नोदेव पास
 इ नोजाण पासइ ४ अणगारेण जते ! प्राचियप्या देधिंवेत्तिविय समुग्धाणुण समीहियजाणक्येणं जाय
 माणि जाणइ पासइ ? गीयमा ! एवचेय । अणगारेण जते ! प्राचियप्या देव सवेधीय वेत्तिविय समुग्धाए

ते प्राजजते प्रत्यक्षेते प्रायसो विविच क्तिवा देवाकता कश्चे— अथकारेणमिते भावियप्यदेविठस्त्रियसमुग्धाएवं समीहय आचरुवेचं आचभाच जा
 चर पासइ गीयमा परवेपएवेवपासइ आचरावपासइ । अथकारेणमिते भाव्या भावित्वात्मे जेहनी, इहवा अचकारेणं प्राये पवधिप्रा
 नादि मधिपुवे इम चते भावित्वात्मा एवमा चन्नाते अथकार देवप्रते वैक्त्रियसमहाते कतो नोभावे उत्तरवेत्तिविय विचे प्ररीर यिक्त्रियादि पाकारकस्त वे
 त्तिविय विमानेकतो आताकता प्रते भावे ज्ञानेकरो इये इयने करो इतिप्रत्य, देयोतम । इहां अथकारो कश्चो पवधिप्राणना विविचपयवां माठि वेत्तवा
 र्च देवप्रते देगे विमान प्रते नदेवे १ । परवेपएवकाचपासइ वादेवपासइ । जेतका एक विमान प्रते देवे देवप्रते नदेवे २ । अत्येगइएवेधंपिपासइ आच
 थियपासइ । जेतना एक देवप्रते पवि देवे वात विमान प्रते पवि देवे १ । परवेपइएवेधंपिपासइ आचरावपासइ । जेतका एक देवप्रते पवि न देवे विमा
 न प्रते पवि न देवे ४ । अथकारेणमिते भावियप्यदेविठस्त्रियसमुग्धाएवं समीहियं आचरुवेचं आचभाचं आचर पासइ । नोदया आचर पासइ ।

मिह शतुनूपी विनिप्रत्वा दयपिप्रानसेति ॥ अतोत्ति ॥ मय्य काट मारादि ॥ याद्विति ॥ यद्विर्वित्त्वकृपतत्त्वव्यादि ॥ एव
मिति मूनकदमूत्राप्रिमायेन मूलेन सह क्वदिपवानि वाण्यानि याव हीचपद तत्रच मूल १ कन्द २ स्वर्च ३ त्वक् ४ छाया ५ मवासा ६ पत्र ७

र्णं समीहयजाणरुयेण जायमाण जाणइ पासइ ? गोयमा ! अत्येगइए देव सदेवीय पासइ नोजाण पा
सइ, एणुण अत्तिउयेण चत्तारिजंगा । अणगारेण जते ! ज्ञाधिपप्या रुक्कस्स कि अत्ति पासइ याहिं
पासइ चउजगो, एव कि मूळं पासइ कदं पासइ चउजगो, मूलपासइ स्वघपासइ चउजगो, एव मूलेण
यीज सजोएयइ । एव कदेणवि सम सजोएयइ जाव यीय । एव जाव पुफ्फेणसम यीय सजोएयइ ।

पत्रमार इ ममवन् । भादितात्मा इ गोमते वैश्विप्रसमहाते करो जोआवे उत्तरवक्रिय मरीर विचे ते यिदिक्कादि पाकारवत विमानिकरी जाती यको
मते प्रानेकरो ज्ञाचे दगत करो देखै । मायमा एवचेव । हेगोतम । तिमहीच पूठिसो परे चउभंगो कहवो । पत्रगारेभते माविष्णपादेवसदेवीयेवेव
विश्वममशाएव समाइय जावइवेचं जावसाच चावइ पासइ । पत्रगार हेममवन् । भादितात्मा देव देवीवसहित मते वैश्विप्रसमुहात रूपे करो यिदि
कादि पाकारवत विमानिकरो जाताक्का मते उत्तर वैश्विप्र प्रानेकरो ज्ञाचे दग्ने करो देखै इतिप्रय, उत्तर । गोममा परवेगएएवेव सदेवीयेपासइ
हे मातम । खेतला एव द्र देवीवसहित मते देखै । जोआवपासइ । पने विमान मते न देखै । एएचंप्रभिक्कावेचत्तादिमया । ए इचे पासावे करो चउ
भंगो कहवो । पत्रगारेनभंतेभाविष्णपादइक्कक्रिपतीपासइवाहिपासइ । पत्रगार हेममवन् । भादितात्मा उचनो खू माहे काठ सारादि मते देखैप
वया तथा पत्र सवयादि देखै इतिप्रय । चउभंगो । हेगोतम इहां यदि चउभंगो कहवो । एवकिमूषपासइ कदपासइ चउभंगो । इम खू धरतीमाचे उमा
जाय ते मूनपते देगे धरतीमादि जोआजाय त कन्द तेजमते देखै इहां यदि चउभंगो कहवो । मूलपासइ चउपासइ चउभंगो । मूल देखै खंद देखै इहां
यदि चउभंगो कहवो । एवमूलैव शीउवजाएखं । मून कन्द सूत्र पासावे करो मूल सवाते स्वभ्यादिक पद कहवा वासव् बौधसने तिहां मूल १ कन्द २

पुण्यं च कथं च योत्र १० चेति दृशयदा स्वेषां च पञ्चवत्वारिंशद्विचसयोगा, एतावत्वेवै धनुर्भङ्गीसूत्रा स्वप्नेयानीति, एतदेव दर्शयितुमाह ॥ एवं
 जरेपवीत्यादि ॥ देववडविषयमुग्धाप्युच्यते इत्येति ॥ प्रागुच्यते मतो वैश्वित्यादि ॥ आहति ॥ अहर्ष ॥ अहर्षमिति ॥
 गोश्रयिषयपमिदं त्रय्यान् द्विदशममाद्य वैश्वित्योपयोगिनो ॥ इति न उपरि कोशरूपा या भाग्युद मिसतीव गिद्धिः ॥ चिद्धिः ॥ इति ॥ इति ॥
 दानां च दृगपस्याय तदन्वयिषयपु पितीस्तुष्यते ॥ वीर्यसि ॥ श्रियिका कूटाकारा श्वावितो वाम्यागवियेषः ॥ सदमाखियसि ॥ पुसयममावायामो

श्रुणुगारेणं नते ! जात्रियव्या रुकस्स किफलं पासइ धीयपासइ चउजगो , पन्नूण नते ! वाउक्काणुण
 एगमह इत्यिरुवथा पुरिसरुयंवा जाणरुवंवा एवं जुग्मगिद्धिधिंसीयसदमाणियरुवंवा विउत्तिप्तए ? गोय

एवम १ स्वभा ॥ मापा १ प्रभास १ पच ० पच ० पच ० शीत्र १ ए इयमकारो ननसतो अहो एवमो विचस्वोये पैतासोस चउमनो पुषे, ते किम
 मूय मन्वाते नर चउमनो हरे, त देवदेवे—मूय कथ १ मूय स्वभा १ मूय मन्वा १ मूय पुष १ मूय प्रच ० मूय प्रच ० मूय शीत्र ०
 मूय मन्वाते नर चउमनो अहो एवै मूय न कश्चो ॥ इम कथ्य संवाते ० स्वभा संवाते १ मावा संवाते १ प्रवाच संवाते ० पच संवाते १
 पच संवाते २ पच संवाते १ ए मत्र नितो पैतासोस चउमनो अहो ॥ एवदेवदिससंसंकोएवमवाकवोय ॥ इम कथ्यसवाते पचि स्वभादि जोडीवे वा
 पण् शीत्रताई तिबारे पाठ चउमनो वाय ॥ एवंजापुण्येचसर्मशोसंकोएवम् ॥ इम वाचय् पचसवाते फल जोडीवे तिबारे देवउमंगो वाव ॥ शिचे डेर
 नो पैगानोमरो चउमनो देउत्तेक —पचनारेचमंतेमादिकवावत्तन्वभियसंवातइ शीयपासइ चउमनो ॥ पचकार सुमममन् ॥ भावितान्ना रुपनो लूपल
 दणे तथा योत्र इत्य इतिवय उत ० हेयोतम ॥ इहा पचि मूठिको परे चउमनो अहो १ एव १ चउमनो अहो १ पचिकार योच कश्चै—पभूर्भंते
 राउत्ताए(मनइ इति १॥ परिमकइशा इतिइयशा वाइइयशा एवंकुमनिदिदिदिसीइइइमन्विस्वंवाकिकविणए ॥ सजकवे च वाक्कासंवादि, पैमन
 पन् ! वाउत्ताय एक माता लोम रूप पचशा पचकता इम वाकीना एव माउत्ताना एव इम अथ नोकश्चैम प्रकिड अक्काच शोचइशा मन्वाच शिदिवा च

दय पतितपताहं गच्छति चर्चपताकास्वापने य पतितपताकास्वापनास्विय ॥ एतत् एकस्या विधि पताका यत्र तदेकताः य ताहं स्वापनास्विय ॥ दुहठपकापति ॥ द्विपापताका ॥ स्वापताहं ॥ इपात्तरक्षियाधिकारा दुलाहक सूत्रादि ॥ असाहयति ॥ नेप ॥ परिबासेत एति ॥ असाहकस्या कीवलेन विकुर्वेवाया अहम्भवा त्परिबासयितु नित्युक्त परिबाल बास्य विप्रसारुय ॥ नोभ्राह्मणीएति ॥ अचतनत्वा नी

पयोद्वयंपि गच्छह । सेनते ! कि एगठ पकाग गच्छह दुहठपकाग गच्छह ? गोयमा एगठ पकागं गच्छह नोदु हठपकाग गच्छह । सेनते ! किं याउकाए पकागा ? गोयमा ! याउकाएण से नोखलु सा पकागा । पन्नूण नते ! यलाहणे एगमहं इत्यिरुयंवा आव संवमाणियरुयवा परिणामेसए ? इहापनु । पन्नूणनते ! यलाहए

पकाग ते उच्यते ए पवि इमव चाक्यो । सेमतेकिवसिमोइइयच्छर यताइवगच्छर । ते इमववन् । ए उच्यो यताका यका तेइने पाकारे जाय भीची यताका इइवा पाकार विमप तिवे जाय इतिप्रश्न उत्तर । गोयमा कसिचोइयवियच्छर । इगौतम । उच्यो यताकाने पाकारे पबिवाव । पतोद्वयपि शानो दिमै यताकाने पाकारे पबिवाव । सेमतेकिएगपापकागमगच्छर । ते इमववन् । ए एकादिमै यताकाने पाकारे जाय । दुहठपकागगच्छर । पवि इतो दिमै यताकाने पाकारे जाव इतिप्रश्न उत्तर । नावमा एनपोपकायगच्छर । इगौतम । एक दिमै यताकाने पाकारे जाय । बीदुइपोपकाग उत्तर । गोयमा वाउकाएवंसे । इगौतम । याउकाव ते कहीसे पवि । सेमतेकिवाउकाए यकाया । ते इमववन् । ए याउकाव कहीसे अइवा यताका कहीसे इतिप्रश्न यताकाव कहीसे मव सूत्र कहीसे—यम्वभंतेवबागएनमइरन्दिदुवा जाउकेइमाइवरववा परिबासेलए इतापनु । अमवसे इमववन् । मेक ते एव मो दा कीनोरूप तेइमते इकादि यावप् पाक्यो रूप मते मेवने यचीव पंचे करी विजुवंपाणा अउपयवकी परिबामाये पचयो कानो परिबाम पुच एइने विजवा कइवा आभाष इतिप्रश्न उत्तर ही गौतम समर्थे । समवसे इमववन् यकाउक मेव । एवंत्यर्थकिदुपपरिबासेता । एव

यस्य विकल्पिताः गाने रजाया आत्मर्थां गमन मस्ति धायुजा देवेन या; धेरितस्वतु स्यादपि केमम मंतोत्रिपीयते ॥ परिक्रिपीयते ॥ एवपुरिसे
 धाने इत्यिति ॥ श्रीरूपमूत्रमित्युगपत्प्रपायकपहलिरूपमूत्रा श्वयेतव्यामि, यागरूपमूत्रे विद्योयोक्षीति तदुवायति ॥ पचूवं प्रते! यलाहए एग

एगमह इत्यरुयं परिणामेत्ता शृणुगेगाइं जोयणाइं गमित्तए ? हंतापचू । सेजते ! कि श्यायंह्रीए गच्छेइ प
 रिद्वीए गच्छेइ ? नोश्यायह्रीए गच्छेइ परिद्वीए गच्छेइ एव नोश्यायकम्मुणा परकम्मुणा नोश्यायप्यद्येगेणं प
 रप्यनुगेण ऊसितीदयया गच्छेइ पयोदयया गच्छेइ । सेजते ! कित्राहोहए इत्यी ? गौयमा ! धलाहएण से
 णोग्यतु साइत्यी । एयं पुरिसे श्यासे हत्यी । पचूण जते ! धलाहए एग मह जाणरुव परिणामेत्ता शृणुगेगाइ

माटा स्याए प्रते परिक्रमावीने । अयेमाइंजापबाइममित्तए । अनेक योजन प्रते आइवाने इतिप्रय उतर । इतापचू । इं गौतम समबद्धे । सेभतेकि
 पाइठोवगच्छेइ । त हेमभवन् स्वं याल्मानो मन्दि समवाइ करी जाय पबवा । परिक्रमोएगच्छेइ । पराइ समयार करी जाय इतिप्रय उतर । गाय
 मा पापाइठोवगच्छेइ परिक्रमोएगच्छेइ । हेमोतमं मेपने पचेतन पबवावी विवचित मन्दिना अमाववी धामंयत्तिकरी अभायं बांउं अयवा देव तेइ
 न । मेटा पबाने गमन यत्तिइरे । पबवापायकपूषा परकपूषा । इम धाल्म क्रियाये नजाय, परक्रियाये जाइ । पाचायप्यद्येगेण परप्यद्येगेण । धाम
 ने पबोगे उयमे नजाय पारके प्रयोगे जाय । उमिताइयवागच्छेइ । अयो पंताकाने पाबारे लपो पबिजाय । पताइयवागच्छेइ । नोधी पताकाने पा
 बारे भोषा पबिजाय । सेभतेकिबलाहएइत्यी । ते सेभभवन् स्वं बलाहक मेय कहीये क्रिया शो कहीये इतिप्रय उतर । गायमा बलाहएवंसेबोखतु
 ताइत्यी । इनातम बलाहक मेय ते कहीये पबि नही निते ते शो अहीये । एवंपुरिसपसिइत्यी । इम श्रोतूप सूत्रनी परे पुबपटूप अग्ररूप अश्रोतूप
 मूत्र वचना, यागरूप मूत्रे निते नियमे ते देवादेवे—पमूर्भतेबलाहए । समयवे हेमगवन् बलाहक कहीये मय बाइया । एगमहजाणरुवपरिणामेता अ
 पगाइजापनाइ ममित्तए अहाइत्यित्तहाभाषियत्वं । मेय एक माठा यान यत्रट रूप परिक्रमागेने अनेक योजन समे आइवाने इत्यदि सुयवको, प

महं प्राणरूप परिणामेता इत्यादि ॥ घतोदयंपियञ्च इत्येतदन्तं स्त्रीरूपसूत्रसमानमेव विज्ञापः पुनरयं—सै ज्ञते ! एगुठं चक्रवाल नञ्चइ दुइठं च
 चक्रवाल नञ्चइ ? गोयमा ! एगुठं चक्रवालपि पञ्चइ दुइठं चक्रवालपि पञ्चइति ॥ अस्यैवोत्तररूप मस्य माइ ॥ नवर एगुठंइत्यादि ॥ इइ यामं वाच
 टं चक्रवाल चक्र ओपसूत्रेषु त्वय विद्येयो नास्ति अकटएव चक्रवालमावा तत्तच्च ॥ पुम्यपिमिस्त्रिपिस्त्रिचक्रवाकास्यंरमानिकाख्य रूपानि स्त्रीरू
 पसूत्रवन्ध्येयानि एतदवाइ—शुग्गगिस्त्रिपिस्त्रिषीया सवमाडियावतइवति ॥ परिणामाचिकारा दिदमाइ ॥ अविचमित्यादि ॥ जेनविप्यति ॥ यो
 यागः ॥ त्रितेवेसुति ॥ बाहुप्रादीना न्यतमा सेइया यपांते तथा तेषु त्रिं सेइयेषु मन्वे ॥ अन्नेसाइति ॥ या सेइया येयां दुव्यावां तानि यन्ने
 इयानि यस्या सेइयायाः सम्बन्धिभीत्यर्थः ॥ परिणामावति ॥ पर्यादाय परिणम कालं करोति चियते, तन्नेइयेषु नारकेषु त्यद्यते

जोयणाड गमिसए जहा इत्यिरुव तहा ज्ञाणियइ । नवर, एगुठं चक्रवालंपि दुइठं चक्रवालंपि ज्ञाणियइ ।
जुगगिस्त्रिपिस्त्रिषीयासदमाणियाण सहेव । जीवेण ज्ञते ! जेनधिए नेरइएसु उवयज्जासए, सेण ज्ञते ! किले

ताइयपिमञ्चइ एसु पयेव खोरुप सठेखा होळसूत्र कहवा वसो विमेषए, सेभतेविपयथा चक्रवालंगञ्चइ, दुइठं चक्रवालंगञ्चइ, मोयमा एगपीचवे
 बालंविमञ्चइ, एइता उतर दुप य इहे—नवरएयथाचक्रवालपिदुइठंयाचक्रवालपिमावियव ॥ नवरएयथा, इवावि एतखी विमेष एकदिमि चकुवा
 न पवि दावदिमि चकुवाव परिणायवी इहा यान यन्वे यावखी कहवी चकुवाव यन्ने माडानो परंखी कहवी येव सूत्रेनविदे ए विमेष भवी मचउनेदि
 वेइ चकुवालभाम सहावववी, पुम्यमिस्त्रिपिस्त्रिषीयासदमाडिया, एतवाना सूत्रोपरं कहवा एहीच कहैडे—तसेवति, तिमज सव खीरूपनी परंख अकवा
 परिणामना परिणामतो एकइहे—जीवेणमतेजेमविपेएएसुववववित्तए ॥ जीव सेभमवन् जे नरक मोयवे नारको विदे जपने । सेचंभतेचिदेपसेव
 उरवञ्चइ । तेइ च बाळावञ्चइ, सेमगवन् चञ्चादिच पनेटी वेय्यासादि किसीवेजा बंधाने जपने । मावमा जहेपाइंइबाए परिणामता कालंकरेतरत
 मेसुउरवञ्चइ । ईमेतय जे वेय्या चक्रवी द्रव्यभाव हरिचामे चहीसे कावचरे नरे इज्जव तिचे वेय्यारे नारकोने विदे जपने इहां मावा यन्माचिक

प्रयत्निका उग्रगाया-मृदागङ्गिसेवादिं परमेसमयमिपरिख्यासिंतु । नोकरसविठयवाठ परेनवेअत्यिनीवस्स ॥ १ ॥ सव्वाङ्गिसेवादिं परमेसमयमिपरिख्यासिंतु । नविअरसविठयवाठ परेनवेअत्यिनीवस्स ॥ २ ॥ अंतमुहुत्तमिणए अतमुहुत्तमि सेसयेव । सेसाङ्गिपरिख्यासिं नीवागच्छतिपरसोयं ॥ ३ ॥ अतुवियतिदयकस्स दोषपदा म्यतिदिय आङ्ग ॥ एवमित्यादि ॥ एवमिति नारकभूत्राभिसापेने त्ययः ॥ अस्सति ॥ अतुजुमारारे योसेरया हामादिका सा लेखया तस्या हुरजुमारारे मंजितल्येति मत्थे तावतेय विवचितार्यसिद्धेः किमये प्रेदेनोत्तं । जावजीवेअत्रतेइत्यादि ॥ उच्यते । रवरुपपवसानमूत्रवर्माणाय, मेव तर्हि येमाभिकभूत्रमेव व्याप्यस्या अतु ज्योतिफभूत्रमिति १ सत्यं, किंतुज्योतिफवेमाभिकाः प्रसजालेइया एव अ

स्सेसु उययजाइ ? गीयमा ! जल्लेसाइ वद्धाइ परियाइत्ता काल करेइ तस्सेसु उययजाइ तजहा-करहल्लेसे सुया नील्लेसेसुया फाल्लेसेसुया एव जस्स जा ठेसा सा तस्स ज्ञाणियइया जाय जीवेण जते ! जेअविए जोज्जिंसिएसु उययज्जित्तए पुच्छा ? गीयमा ! जल्लेसाइ वद्धाइ परियाइत्ता काल करेइ तस्सेसु उययजाइ त ०

सादिं परमेसमयमिसपरिख्यासिं । नोकरसविठयवाठ परमेसमयमिसपरिख्यासिं । सव्वाङ्गिसेवादिं १ । सव्वाङ्गिसेवादिं परमेसमयमिसपरिख्यासिं । नविकच्छविठयवाठो पर भवेअत्यिनीवस्स ॥ २ ॥ अतमुहुत्तमिणए अतमुहुत्तमिसेसयेव । सेसाङ्गिपरिख्यासिं नीवागच्छतिपरसाय ॥ ३ ॥ तजहा । ते कश्चै-अत्रतेरसेसुया । जे ज्ञेयज्ञाने दिदे । सोसनेरमंमुबा । सोसनेराने दिदे । फाठलेखेसुया । कापोतलेखाने दिदे । एवंजस्सवासिसासातच्छभासिखया । अत्रदोष दंडकनो जेय पद देयाइता कश्चै-एवमित्यादि, इम आरक सूत्रनो परे जे अपुरादिकने विवासेरवा कृष्णादिकसेरवा बुदे, ते सेया ते अपुरादिकने कश्चो इहा जारि कश्चये एतलेत्र कथा पत्रनो सिदि वरि तो जे एवें भेदेकरो कम्पु, जावळोवेअभते, इत्यादि तेएने इमकश्चो जे इरकनो जेइसीसूत्र सेसाङ्गवाने अ वे कश्चो अतो ते इम कश्चै ता वैमानिक नोकरसूत्र कश्चया जुअजे पवि ज्योतिषीनो सूत्र कश्चो जुअजो तेइम इम कश्चै-ज्योतिषी एने वैमानिक ए प्र अत नैस्वार्थत्र बुदे, ए अत्र इवाङ्गवाने एवें तइने अदा कथा अत्रया पूजयतिता दिदिअ पत्राओ कथा । जावळोवेअभतेअविअ आइसिएसुसुववववव

धन्ती त्वस्या र्घस्य दर्शभाघे तेया शीक्षिना सिञ्चान् । विचिञ्चत्वाद्वा धूंञ्जसतेरिति दिवपरिचामांघिकाया दर्मगाररूपद्रव्यवेपरिचामसूत्रादि ॥ वाहिं
 ररति ॥ श्रीवार्तिकशरीरव्यतिरिक्त्वा न्वीक्रिया नित्यर्घः ॥ वेपारति ॥ वेपारान्निधानं राजयश्चिकीकापर्वत ॥ उच्चपित्तएवेत्यादि ॥ तत्रो ज्ञानुन सक
 रप्रसङ्गनं पुन पुनरिति ॥ मोहच्छेद्यमठेति ॥ वैक्रियपुद्गलपर्यादान विना वैक्रियकरवसी वाभावात् वास्तुपुद्गलपर्यादानेतु सति पवतस्यो ज्ञापना

तेउलेस्सेसु । जविणं जते ! जेनविणु वेमाणिणुसु उथयजिज्ञासु सेण जते ! किलेस्सेसु उथयज्जइ ? गोयमा !
 जहिस्साइ दसाइ परियाइत्ता कालकरेइ तस्सेसु उथयज्जइ , तजहा—तेउलेसेसुया पम्हलेसेसुया सुक्काले०
 श्यणगारेण जते ! ज्ञावियप्या याहिरणुं पोगंले श्यपरियाइक्षा पन्नु वेनारपस्यं उल्लंघेत्तएवा पल्लघेत्तएवा ?

तए परहा । बावत् जीव हेमभवन् । के मय ज्ञातिवोने विपे जाइवाबाग्ब जोबहे ते ज्ञातिवोने विपे जपवे ते ज्ञातिवोने विपे जेम्हावे जपवे इत्थादि प्रश्न उ
 त्तर । गाबमा ज्ञेसाइ इत्थाइ परिवाइतितावात्तइरेर तस्सेसुउठववव्वइ तजहा तेषरेसुसु । हेगोतम ! जे शेखांगा द्रव्य पहीने भाव परिचामे शेरेने
 वास करे तेवे शेम्हावे ज्ञातिवोने विपे जपवे त जहेहे—तेजोशेखाने विपे जपवे । जीवेभमित्तेमविपेमाथिएसुउठवव्विज्जए । जीव हेमभवन् जे जी
 व वेसाभिज्जने विपे जंयवे । सेभंमतविषेसेउठवव्वइ । तेइ जं वाज्जात्तइरि, हेमभवन् किस्सो शेखाने विपे जपवे इतिप्रश्न उत्तर । गोयमा जत्तेरसाइद
 व्वापरिवाइत्तावात्तइरेर । हेगोतम । जे शेखांगा द्रव्य माय परिचामे ग्रहीने जाइ करे । तस्सेसुउठवव्वइ । ते शेखावे जरी जपवे । तजहा तेठ
 सेसेसुया । ते जहेहे—तेवाशेयाने विपे । यत्तसेखाने विपे । सत्तसेसुसुया । यत्त शेखाने विपे देव परिचाम अधिकावही पचगार क
 प द्रव्य देव परिचाम सूत्र जहेहे—पचकारेभमित्ताविप्यावाहिएशेयसे प्रपरिवाइत्ता । पचगार हेमभवन् । संयमे तयेजरी याम्हा भावितहे जे
 इना एइवा पचकारे प्राब पचविज्जानादि शब्धिबुवे ते शीदारिज्ज यरीरगे जीवा जे वैक्रिय यरीरगा ते पच्चा विनाबोधा विना । पभूहेभारपव्वइ ।
 घमंभेबुवे, वैभारनामे उठवव्वइ कीटा पवत प्रते । उल्लंघेत्तएवा । एज्जमार, उठवव्वइ । पल्लघेत्तएवा । बाएवार उठवव्वइ इतिप्रश्न उत्तर । गाबमा वाइव

ही मनुः म्या आदतः पर्वतीतिआमिषः क्षरीरस्य सम्मर्षादिति ॥ धारव्याईरत्यादि ॥ धारवन्ति रूपानि पशुपुरुषादिरुपादि ॥ एवम्याइति ॥ एतां धनि ॥ विवृण्वितपति ॥ यैक्रियादि कृत्वा वैनार पर्वत सम एत विपम विपमंतु सम कर्तुमिति सम्यत्यः, कि कृत्ये त्याह-एत मध्ये वैनारस्यै

गोयमा ! जोड़णठे समठे । अणगारेणं जते ! जाधियप्यां धाहिरए पोगले परियाइइता पन्नू वेन्नारपह्वयं उधधेसएया पधधेसएया ? इता पन्नू । अणगारेणं जते ! जाधियप्यां धाहिरएपोगले अणपरियाइइता जाय इयाइ रायगिहे नंगरे रूयाइ एयइयाइ यिउसिस्ता वैनारपह्वयं अतो अणुप्यधिसिस्ता पन्नू समवा विसम धा करेसए यिसमंवा सम करेसए ? गोयमा ! नौइणठेसमठे एवंचैय यितिठवि अ्यालायगो णवर परिया इइता पन्नू । सेजते ! किं माईयिकुसुइ अ्यमाईयिकुसुइ ? गोयमा ! माईयिकुसुइ णोअ्यमाईयिकुसुइ । सेकेणठे

इसमठे । ज्योतम । ए पय समयतवो युत्त नवो । पचगारेवमंतेभाविष्या । पचगार साधु हेभमेवन् । भावितात्मा । धाहिरए पोम्येपरिवोइता । पौदारिक यरीरवो बोला वैत्रियेना पुक्रमने पहीने । पमूवैभारपच्यवं । समवं वृवे, वैभारनामा व्रीडा पवतने । उधधेसएवा पधधेसएवा । एकवार उध धवा वाएवार उधधवा इतिमय । एतए । इतापमू पचमारैवंभतेमाविसयो । नौ गौतम सम वृदे, पचगार हेभमवन् । भावितात्मा । धाहिरएपाण मेपपरियाइता । धाहिरना वैक्रियना पुइस विना गच्छा । जावइवार एवमिहेवरेवूवाइ । जेतभा एक राजस्येइनामा नंगरने विपै पय पुंइयाद्विक ना रूपवै । पत्रयाइ विकल्पिता । एतवा रूप विवृणीन । वैभार नामा पवतने । प्रतापच्यपविधिता । माधि पेवीने । पमूसमवा विसम करेसए । ममय वृवे, मरोगुडे ते विपम करे करवाने पचवा । विसमवासमंकरेसए । विपमइ ते सम करवाने इतिमय उतर । मोगमा धाहिरपेसमठे ज्योतम । ए पय इववंत नवो युत्त नवो । एवपेववितिपोविपासावगाववरपरियाइता । इसज नियै बोला प्रासावो कइवो एतवो वियेप पौदारि क मरोरवो बोला वैक्रियना पुइस सेरन । पंभूसभतेजिमाइविकुसुइ । समय वृदे, अत्यवागही तेनाटे तेहेभमवन् । छू माया कपाय प्रमत्त वृवे, वि

शानुप्रचिरण ॥ भावीति ॥ भावाया नुपसत्तवत्वा इत्य सकपाय प्रमत्तइति यावत् अग्रमत्तोहि न वैक्रियं कुरुतइति ॥ प्रचीत मत्तल्लोह
 बिंदुर्ब ॥ भोहाणयामेइति ॥ वमनकरोति विरेचनवा; करोति, पर्यवसाद्यर्थं यथा प्रचीतजोषनं तद्वमनच विक्रियास्तमाव मायित्वा ज्ञय त्येवं
 वैक्रियकरव मयीति तात्पर्ये ॥ यद्दलीजवतिति ॥ घनीभवन्ति प्रचीतवामर्ष्यात् ॥ पयजुएति ॥ अयनं ॥ अहावायरति ॥ ययोचितवायुरा आहार
 पद्रना इत्ययः ॥ परिचमति ॥ श्रोत्रेन्द्रियादिस्वेन अस्पया शरिरिकाव्यासत्वात् ॥ सूईति ॥ कुरु मप्रचीतं ॥ मोवामइति ॥ अकपायितया विधि

ण नते ! एव युञ्जइ जाय नोश्चमाइयिकुञ्जइ ? गीयमा ! माईणपणीय पाणनोयण नोञ्जा नोञ्जा वामेइ
 तरसुणं तेणं पणीएण पाणनोयणेण स्युठिस्युठिमिंजा थहलीनयति पयणुए मससोणिए अत्रइ जेवियसे स्यु
 हायायरा पोगाळा तेधियसे परिणमति । सोइदियत्ताए जाव फासिदियत्ताए स्युठिस्युठिमिजकेसमसुरोम
 नइत्ताए सुक्काए सोणियत्ताए स्युमाईण लूह पाणनोयण नोञ्जा नोञ्जा णोवामेइ तस्सुण तेणं लूहेण पाण

कर पवना । पमाईविकावड । पकपायीप्रमत्त इवे त दिक्कं इतिपरत्त उत्तर । गीयमा माईविकावड चापमाईविकवड । हेगोतम । सकपायो प्रमत्त
 इवे ते रिक्कं पकपायो पयमत्त इवे ते विकववा नकटे । सकेचइ चमतेपववुवड आवनोपमाईविकवड । ते लो कारे सेममवन् । इम कसुं वावत् मा
 वा रिक्कं पने पमावो रिक्कं नही इतिपरत्त उत्तर । गीयमा माईविकवडोवपावभीयवभावावामे । हेगोतम । मावोने प्रचोत कइवे सरस अतिवि
 थरप पाण भोत्रन तेइमते भोयवोने वमन करे पववा विरेचन करे इम चर्चादिकने पबे अिम प्रचोत भाजन ते वमन तवा विरेचन विक्रिया जमा
 व मायो पचावो इवे इम रेक्किर पबि इति तात्पर्ये । तस्सुणंतेपवोण्यपावभोववेचं । तेइने मावोने ते प्रचोत विक्कसरस पाण भोजन करीने । पइि अ
 विमित्रा वइवोभवड । हाव हावलो मिंको इरवो प्रचोत रमना जमव पचावो पुट इवे । पककएमंतसोविएअवड । पातवा मांस चने इधिर इवे एत
 से हाव लक् मीको कवड इवे मांस कोवो वाहा इवे । जेधिरवेपकावाइया पोववा । अइवे पबि ववाधित वावर पुडव आहार पुडव । तेविववेवदि

याया नत्पितृया त्प्रासुपकृताए, इहायावर्करणा विद दृश्यं-वेस्तताए सिंपाणताए धतताए पूयताएति अरुनोजिन उगारादित्तये वा
 इतरादि पुद्रताः परिकल्पन्ति, धन्यया गरीरस्या कारता मापतेरिति, अथ माध्यमायिनो- फलसाह ॥ माह्यमित्यादि ॥ तस्काकास्वसि ॥ स
 स्मात् स्थानात् विकुण्ठाकारजनसुखा त्प्रथित्तनोजनसुखाद्वा ॥ असायीकमित्यादि ॥ एवं मापित्वा द्वैकिय प्रथीतनोजनया; कृतवान् पद्या ज्ञान

नोयणेण श्रुतिश्रुतिमिजापयणुञ्जवति यहळे मससीणिण् जेवियसे श्रुहायादरापोगगला तेवियसे परिणम
 ति-तजहा उच्चरताए जाय सोणियसाए सेतेणठेण जाय नोश्रुमाईधिकुव्वइ। माईणतस्स ठाणस्स श्रुणालो
 इयपक्किंतं फालकरेइ नत्थि तस्स श्राराहणा। श्रुमाईण तस्सठाणस्स श्रालोइयपक्किंतं कालकरेइ श्रुत्थि

वमति तज्जा। ते पदि तेइने परिचमे सेबरो ते बईवे-ओइ दियताए। अनेत्थिय पवे बरी। वायव्वाविंदियताए। यावत् अगनेद्वी पवे बरी
 परिचमे। पद्धिमिजकेमसाणु। इाहनी मीजापवे केमपवे मंसपवे। रोमनइताए सुबताए सावियताए। रोमपवे नखपवे परिचमे वीयपवे सोओप
 वे परिचमे। पनाएत्तन्पूर्वाअभावबंभोषापायामेइ। एने अमाओ सुखी निरस पान भोजन पाहार भोजवोमे वमन विरिचन नकरे अकपाय पवे बरी
 अइयता वच्छेइ अओ। ताएवतेबवूखेवं पाच भावयेवं। तेइने अमाओमे ते सुख निरमे पान भोजन ते पाहार तेवेबरो। अद्धिमिजाएपयणुपअवति।
 इअ एतमे पाहारना पुइअ। वइतेमवसाविए। एअअ पुवे पुठपुवे मांस एने खाओ। जेवियसेअहादरापोलला। विले पचि ते यवाचित्त वादर पु
 थिर पवे इहां यावत् गम्बु बको एतना पद खइवा, खइताए सिंवाएताए वतसाए पूयताए, परिकर्मति दूय पाहारना करवकारने उवारादिक प
 अत्र पाहारना पुइअ परिचमे। सतेअते अत्रानोअमाईविकअअ। ते तेचे पवे जेगोतअ यावत् अमाओ विकुण्ठा नकरे ॥ इवे माओ तथा अमाओ
 ने जअ बईवे-मारबंभते तसुहाअस्य एवा काएय अचच्चित्ततेवासबरेइ। माओ सुअपाओ जे मगअन् ते खानअ अको विकुण्ठा करए अचए अको त

ताम्रतायाऽमार्थीमन् तस्मात् त्वामा दासोचितप्रतिमान्तः सन् कालं कुरीति यस्तस्यास्कारार्थनेति ॥ इतिवृत्तीयज्ञतेषुर्गुणैः ॥ ४ ॥
 चतुर्षोद्गुणै विदुषुश्चात्मा पञ्चमेपि तामैव विश्लेषत आह ॥ अक्षरं च मयायगद्वायति ॥ अक्षरं च मयायगद्वायति ॥ अक्षरं च मयायगद्वायति ॥ अक्षरं च मयायगद्वायति ॥

तस्मिन्प्राहणा सेव नते नतेषि ॥ तद्वयसए चउत्यो उद्देशो सम्प्रप्तो ॥ ४ ॥ अक्षरं च मयायगद्वायति ॥
 नते ! चायियप्या दाहिरए पोगले अक्षरं च मयायगद्वायति जाय सदमाणियरुवथा यिकु
 वित्तए ? गीयमा ! णीइणठे समठे । अक्षरं च मयायगद्वायति नते ! चायियप्या दाहिरए पोगले परिआइइत्ता पन्नू
 एग मह इत्यिरुवथा जाय सदमाणियरुवथा यिकुवित्तए ? हतापन्नू । अक्षरं च मयायगद्वायति नते ! चायियप्या केव
 इयाड पन्नूइत्यिरुवाइ यिउवित्तए ? गीयमा ! सेजहानामए जुयइजुवाणे हत्येण हत्यिसिगेरहेज्जा अक्षरं च मयायगद्वायति

वा प्रथोत भात्रक स एव बको यानाया विना पदिकृत्वा विना मरुचपामे । नक्षितस्यपाराहवा । नक्षी तेहने पाराहना एतसे वोतरागनो पात्रानो वा
 राधक ते नक्षी । पमार्चंनक्षरास्यपाशास्यपदिकतेवाककरेदपक्षितस्यपाराहवा । पक्षमायो इतसे पदिका मायो पक्षाओ वैक्षिय मते तथा प्रथीत
 भात्रक प्रतेकतेने पक्षानापक्षते पमायो वको ते पानक बको पाक्षोपित प्रतिजान्त बको पाखवरै तेहनेहै तेहने पाराहना ते पात्रानो वा
 राधक जायवो । मयभते र ति । तद्वति ऐमवन् तुने मात् तेह पयथा नक्षी । तद्वयस्यस्यचवन्वो । ए णीजा मयचनो णीओ वडेयो पूरोबयो
 ॥ ४ ॥ णीये उडेये वि पथा बक्षी पक्षमे पवि तेहोच विषयथा वियेवयो बक्षीहै -- पक्षनारेवंभतेमाक्षिरप्यावाक्षिरप्योवसेपपरिवारता
 पम् । पक्षनार मापु ऐमवन् । माविताजा शौरादिक पुत्रक बको शीजा वैक्षिय पुत्रक विनापक्षा समर्थं बुधे । इत्यमइद्विपुत्रंवा । एव योटी क्षीपूय
 तेह मते । आक्षरं च मयायगद्वायति ॥ वावत् पाक्षो रूय मते विदुषुषथा बरे इतिमएव चतर । योबमा चोरबकोचमते । हे भोतम । ए यत्र
 समय नक्षी । अक्षरं च मयायगद्वायति ॥ वाक्षिरप्योवसेपरिवारता पम् । पक्षनार ऐमवन् । माविताजा वाक्षिरता पुत्रक मयभते इति । एत्यमचं

या नात्री अरगाउत्तासिया एवामेय अणगारेयि नायियप्या विउद्वियसमुघाएणं समोहणइ जाव पन्नूण ?
 गीयमा ! अणगारेण नायियप्या केवलकप्य जयुहीव वीव यक्काहि इत्यिरुवेहि अयन्त वित्तिकिअ जाव
 एसण गीयमा ! अणगारस्स नायियप्यणी अयमेयारुवे विसए यिसयमेत्ते बुइए नोचेवण सपत्तीए यि
 कुडिंसुवा ३ एव परिवाणीए नेयइ जाव समाणिया । सेजहानामए केइपुरिसे अिसिचम्मपायगहाय गच्छे
 ज्जा एवामेय अणगारेयि नायियप्या अिसिचम्मपाय हत्यकिअगएण अय्याणेण उहु वेहासउप्यएज्जा ? हता

इतिदूतमा । एक मीढा जोरूप तेइयते । आवसइमाथियरूपवक्किअत्तए इतापमू । बावत् यावज्जोरूप मते विजुववा करवाने इतिप्रथम ज्ञानोत्तम
 ममबडे । पचनारिअमंतेमावियप्यज्जेइअवारपमू । पचनार इेमयवन् । भावित्तामा जेतवा समय इवे । इत्थिदुवार विजुअत्तए । ज्ञाना रूप मते विव
 ववा करवाने इतिवत्त उतर । भावमा अज्जानामएनुअरकुआवेइतेवइत्तंसिमेवडेव्या । इेमोत्तम । ते अयानाम इअत्ते बुवतो ज्ञीप्रते बुवान पु
 इव कामना वयवकी इवेकरो इावने विये पई मिडे पववा । पचअवानामोपरयाउत्तासिवा । चकनो नामोना परा अिस मीडिवा इवा विव
 वत्त सगवे तिम संबोच रूपइवे । एवामिअपचमारिेभिभाविय्या । इवे इटाते पचनार सापु पचि भावित्तामा । वेत्तअिसवमुघाएअसमोइअर । वेत्ति
 य अमहात्तेइरो उतरवेत्तिय मवा रूपकरे । जावपमूचं गोबमा पचनारेअभाविय्या । बावत् समय इवे इेमोत्तम । सापु भावित्तामा । जेपत्तकप्यअ
 रोव २ अइअिरत्थिदेवि । केत्त सपूचं जवुणीपनामे रोप अचे ज्ञीने रूपेकरो । पाएअवितिअिअ । अचं अ्याया वियेते अरो कावअ जवुणीो परे अरे
 आवएसअ मायमा । बावत् एअ चं वाअ्जाउअारे, इेमोत्तम । पचनार सापुनो भावित्तामानी । पचमेयारुवे विसएविसअमेत्ते
 नुरए । पअ एअवे रूपे वियअवे पचि विययमाअ अत्तामाअ अज्जावे परे । पापेअअसपत्तोपअिअअिसुवा ३ । अशी निअे समअ पचेवे पचि अिअरी साव
 विअर्वा नशी विअर्वेअे नही । एवपरियाओइयेवअ । इम अिस ज्ञोएय सूअ असुं तिम पुअव रूप पाइिअेअं सूअनो परियाओ पत्तअस अइवू । जावअव

निय गङ्गा शर्मपात्रं च स्वरूढः गङ्गाकोजोद्योया अस्मिन्मर्मपात्र तत् युदीत्या ॥ अस्मिन्मर्मपात्रयत्त्वकिञ्चनएव अप्याशेषेति ॥ अस्मिन्मर्मपात्रं इत्सी
 पश्य म तथा इत्यं मंपादिप्रयोगश्च पतः आश्रितः इत्यंगतः ततः शर्मपात्रय अत सम आत्मना अथवा अस्मिन्मर्मपात्र कृत्वा इत्सी कृत
 येना नी अस्मिन्मर्मपात्रइत्यल्लुत्वाकृत सोम प्राकृतत्वात्तैव समाश, अथवा; अस्मिन्मर्मपात्रस्य इत्साकृत्य इत्साकरत्वं गतः प्राप्सो यः स तथा तेन ॥ ५

उप्यडज्जा । अणगारेण ऋते ! ज्ञायियप्या केवइयाइ पञ्च अस्मिन्मर्महृत्त्यकिञ्चगयाइ ऊवाइ विडविष्यए ? गो
 यमा ! सेजहानामए जुत्रइजुयाणे हृत्येणहृत्ये गेरहेज्जा तंचेय जाव विडविष्युवा ३ सेजहानामए केइपुरिसे
 एगउं पन्नाग काउगच्छेज्जा । एवामेव अणगारे ज्ञायियप्या एगठपन्नागा हृत्त्यकिञ्चगएण अण्यपाणेण उहु
 येहास उप्यएज्जा ? हता गोयमा ! अणगारेण ऋते ! ज्ञायियप्या केवइयाइ पञ्च एगठ पन्नागा हृत्त्यकिञ्च

मानिया । यावत् यावगी मू प तावग अइवा । सेजहानामहृत्वेइपुरिसे अस्मिन्मर्मपात्रयगाइवागच्छेज्जा । ते वधामाने इटति कोर पुणु सइ शर्मपात्र च
 रो वडाने यावारे पइवा एइग शमयात्र खडगगी मैम गहोने जाय । एवामेवपत्रगारेविभावियया अस्मिन्मर्मपात्रयत्त्वकिञ्चगएण । इचे इटाले यइवा
 र भावितारमा यत्रय शम पात्र इच्छते निषेध वेइने तथा सधदि प्रयोगेने । अथाशेषेइठवेइवाशंथयाइत्वा । यावामे वंचो यावामे व
 इने जाय इतिपत्र उतर । इंता छप्यएज्जा । हां गोतम जाव । यवमारेशर्मतिभावियया वेवइवाइ । साहु हेमववन् । मावितात्वा वेतसा एक , विच्छि
 जय इतियाय । पभूपनिषयइत्यगवाइ दूवाइ विठरित्तप । समथ इवे यमि वमने विपे वेइने एइवा संघादिकायने शर्म रूप विकरे इतिपत्र उतर ।
 मायमा मेजहानामएत्रइयुशाणे इत्यवभइयेगेवहेज्जा तपेवभावविठविंसवा ३ । हेगोतम । ते ववा नाम इटति युवती श्रीपते युवान पुइय इवा सवा
 ने इवाइपये इत्वादि इटान पठिनी परे अइवा तिमहीच यावत् विबुद्धी नयो रिक्के नयो त्रिबुधे नयो । सेजहानामएवेइपुरिसे । ते ववा नामे इटा
 ते वाइ पुइव । एमयोपटायवाशंथच्छेज्जा । एक दिमिने एक पतावा अवावे जिवा एइवा करीने जाय । एवामेवपत्रगारेविभावियया एमपात्रपात्रागा

गयाइ रुवाइ थिउच्चिसुया ३ एव दुहठ पक्रार्गपि । सेजहानामए केइपुरिसे एगठ
 जणोयइ तकाउ गच्छेजा एवामेव अणगारेवि जावियप्या एगठ जनीयइय किच्चगएण स्यप्याणेण उहु वे
 हास उप्पाएजा ? हुताउप्पाएजा । स्यणगारेण भते ! जावियप्या केवइयाइ पन्नू एगठ जंणोवइय किच्च
 गयाइ रुवाइ थिउच्चिसुया ३ । एव दुहठ जणोवइयपि । सेजहानामए केइपुरिसे
 एगठ परइहलिय काउच्चिठेजा एवामेव अणगारेजावियप्या तचेव जाय विकुच्चिसुया ३ । एव दुहठ परइह

इत्थिच एए । इचे इठति साधु भावितान्ना एकदिमि पताका हावने विदेजे जेवने इसकरी सघाधिकने कावे । अप्पावेउठठ वेइघउएएजा ।
 पाकावे करीने जवा पाकाये जाव इतिमय उतर । हुता गायसा । इी सोतम जाय । पबगारेभतेमाविषपपखेरइवाइ पम् । पबगार साधु भावि
 तारमा नविना धनो जेगना एक समव बुद । एयपाएवासाइत्थिचमयार रूवार विकल्पितए । एकदिमि पताका हावने विवेकरी सघाधिकने कावे
 इय विवने । एवजावित्थिचविसुवा ३ । इस पूठिनो परे यावत् विकल्पा नही विवनेनही विवुर्वज नही । एयपुइधोपडागपि । इस वेपताका हावने वि
 पचे एक सू पचि चइवो । सेजहानामएइएपरिसे । ते यवानामे इठति कोई एक परुय । एगठजनावइतकाउगच्छेजा । एक पसे यत्रापवोत जगोर
 ते करीने जाव । एवामीयपबगारेविभाविवाया । इचे इठति पबगार साधु पचि चविवत । एयपाकावाइयक्किउगएव । एक पसे जनीईसठित सघा
 दिवना काय पायीने । अप्पाविषवइवेइवासउएएजा । पोते जवो पाकाग मते जाय इतिमय उतर । हुताउएएजा । इगीतम जाय । पबगारेव
 भतेभावियप्या । पबगार वेभगवन् । भावितारमा । केइइवाइ पमएगोअखोवइवक्किचमयाइरुवार विवुल्पितए । केतथा एक जनीईसठित सघादिकना
 कावे पावबाने समव इये, कय विकल्पचा करवाने । तबइवायविवुल्पिसुवा ३ । पूठे कम्पुंतिमव यावत् विकल्पा नही विवुव नही विववले पचि न
 हो । एवइइधोअखोवइवइयि । इस विदु पावे जनाइ ना पचि सूच चइवो । सेजहानामएकेइपुरिसे । त यवानाम इठति कोई एक पुबय । एमथाएइइ

निर्यङ्गानि ॥ कामनचिन्त्रेण प्रतीत्य ॥ विगति ॥ इका ॥ दीवियति ॥ चतुष्पदविज्ञेय ॥ अच्यति ॥ अत्तरच्छति ॥ व्याप्रयिञ्जेयः ॥ परासर
ति ॥ मरमः तया स्नान्यपि युगासादिपदानि वाचनान्तरे दृश्यन्ते ॥ अत्रिजुक्तिताएति ॥ अत्रियोजुं विद्यादिसामर्थ्यत एतदुप्रवेचीन व्यापार

त्ययपि । सेजहानामए केडपुरिसे एगठे पलियक काळं चिठिजा तचेव थिकुछिसुथा ३ । एव दुहठे प
लियकपि । स्युणगारेण जंते ! ज्ञावियप्या थाहिरए पोग्गले स्यपरियाइहा पजू एग मह स्यासरुवंधा हल्य
रुथथा सीहरुवथा यग्धत्रग दीविय स्यच्छ तरच्छ परासररुवथा स्यत्रिजुजित्तए ? णोइणठे समठे स्युणगारेण
एय थाहिरए पोग्गले परियाइहा पजू । स्युणगारेण जंते ! ज्ञावियप्या एग मह स्यासरुवथा स्यत्रिजुजित्त

निर्यङ्गानि चिन्त्रेण । एकपासे परहठो बरोने जमारइ । एवमेवचबगारेमाविबप्या । इचे हठति चबगार भावितारमा पवि । तवेरजावविजुक्किसु
वा १ । तिमथीत्र यावत् विद्वानी नवी १ । एवंदुइयापवइद्विबपि । इम विदुपासे पहाठो वावो वेसे ए सूत्र चबवो । सेजहानामएकेरपुरिसे । ते ब
यानामे हटति कोर पवप । एगपूपविसंबकाठ बिठिजा । एकपासे पकाह पावन विगेव प्रतेजरो रइ । तचेवजावविजुक्किसुवा १ । इम चबगार प
बि तिमज चबवो पवि विजुक्किसुवा १ । एवंदुइपूपविसंबंधपि । इम विदु पासे पकाहना पवि सूत्र चबवो । चबवारिचंभतेमाविबप्यावाचिरेएपुप्यसेप
पट्याइहा पजू । चबगार हेभयवन् । भावितारमा वोजिय सविबन्त वेवियाना नवा पुइल सोथा विना समर्ब इवे । एयमचपसरुवथा । एव भोठो
पमना इप तेइवते पववा । इतिपूर्ववा । हावोना एय प्रते । सोइपूर्ववा वग्धवक्खेविय चबत्तरच्छपरासरुवंधापभित्तए । सीचना एय प्रते वा
बना एय प्रते उचवा चरबाना एय प्रते, रोच आध विवेच चटापए इहा बीजा पवि युगासाधिक पद वाचनोतरे रीसेहे—विद्या समर्ब पचाबवो
तेइने विवे पनत्रवेय चरवे बरो पववा पाताने चनुग्धेने जाइवो ते ओचे इतिमत्र उत्तर । याचमा ओइइसमठे । हेमोत्तम । एयच समर्बनवो । एच
गाएएचंबाडिएपाक्खेपटिबाहुत्तापसू चबयारेचभते मावियप्या । चबमार इम नवा पुइल समर्ब इवे चबगार हेभयवन् । भावितारमा चबिववत ।

चित् । पप ग्रस्थानुप्रयं ग्रमे नान्नियोजनं त द्विधारेणामर्थ्यापातपापपुद्गला न्विना न स्वादिति कृत्वो प्यते ॥ मोयारिण्यभोग्लेयपरियाहसिति ॥
 अन्नगारणमति ॥ अन्नगारण्या श्री तस्वलो भगारस्वैया ऽद्याद्यनुप्रवेशेन व्याप्तियमावस्थात् ॥ मायीषान्निष्ठेन इति ॥ कृपायवा मन्निपुक्त इत्यपः ॥

अणगाइ जोयगाइ गमित्तए ? हतापन्नू । सेजते ! किआइहीए गच्छइ परिहीए गच्छइ ? गोयमा ! श्यायही
 ए गच्छइ नोपरिहीए । एव श्यायकम्मुणा परकम्मुणा श्यायपयोगेण परपयोगेण उस्सिठदयवा गच्छइ पयो
 दयवा गच्छइ सेणजते ! कि अणगारं श्यासे ? गोयमा ! अणगारं से नोखलुसे श्यासे, एव जाय परासर
 रुयथा । सेजत ! कि माईयिकुधइ श्यामाईयिकुधइ ? गोयमा ! मायीयिकुधइ नोश्यामायीयिकुधइ । माईण

गमइवामद्ववा अभिठ जिता । एक माटा पखरूप तेइमते विद्या समवपचे तेइने विवे प्रवेगइराने । अवेमार आपचारममित्तए । पनेक योजन
 आइशने समव इवे इतिप्रय उतर । इतापम् । इ गौतम समव इवे । सेमंतेविपाठोएसच्छ । ते हेमगवन् ! स्रू पोतानो समवीर जाय पयवा । प
 रिठोएसच्छ । पारको समवीरवो जाय इतिप्रय उतर । गायमा आइठोएसच्छ । हेमौतम ! भारतमो समवीरवो जाय पवि । सोपरिउठो
 गच्छ । पर समवीरवो नत्रय । एवंपायकववा । इस आत्मानो विद्या बबो जाय पवि । आपरकववा । परकिया बबो नत्रय । पायपयोगे
 इस आत्माने उचम बरी जाव । आपरपयोगेय । पवि परासे उचमे करो नत्रय । उधिपोउववागच्छ । बबो उव पताकाने आकारे जाव । पयो
 दयवामच्छ । नोवो पताका तेइने आकारे जाव । सेवभतेविपदसारेपासे । तेइ चं वाक्काठंउरि, हेमगवन् ! स्रू पबगार कइयो पबवा घोडा क
 इयो । गायमा पबगारबनेणानुसपामे । हेमौतम । अरगार ते कइवा पबगारमोज पायादिकने विवे प्रवेगळे नही जिसे ते वाडा । एवजावपरा
 मरकववा । इस यावत् पहापदना रूपमय कइवा । सेमतकिमावोविकुबएपमायोविकववा । ते इमगवन् ! स्रू कथावो प्रमत्त विकवे पबवा पबवा
 वो प्रमत्त विजवे इतिप्रय उतर । गोयमा गामायोविकुबइ पमायोविकुबइ । हेमौतम ! उवन वी प्रमत्त भिकुव पवि अन्नपावो प्रमत्त विजुवे

पिस्तवाचनाया मायीविवद्वहति दृश्यते तत्र वा त्रियोगीपि विदुवहेति मन्तव्यं विन्नियारूपस्वातस्येति ॥ अक्षयरेसुति ॥ आत्रियोगिकदेवा य
 श्रुतास्ताः भवती तिहत्वा अन्यतरधि स्युक्त सेपुचिवित्यर्थः पृथयतेचात्रियोननावमायक्त. साधु रात्रियोगिकदेवेषु करोतिव विद्याविक्षध्युप
 जीवकी ऽत्रियोगप्रावनां यदाह-मतालोयकाठ मूर्खंमनुजपठवति । साहरसहस्रिहस्रं अमिमुनप्रायश्चतुष्वह ॥ १ ॥ इत्यीत्यादिसङ्ग्रहागाथागतार्थाः ॥

नते ! तस्सठाणस्स श्रुणालोहयपरिक्कते काल करेइ कहिउवयज्जाइ ? गोयमा ! श्रुणयरेसु श्रुत्तियोगेसु
 देयलोगेसु देयत्ताए उवयज्जाइ । श्रुमाईण तस्स ठाणस्स श्रुलोहयपरिक्कते काल करेइ कहि उवयज्जाइ
 गोयमा ! श्रुणयरेसु श्रुणात्रियोगेसु देयलोएसु उवयज्जाइ सेव नते नतेति गाहा ॥ इत्यीश्रुती

नही । मायोबंभततच्छहावच्छपचाबाहजपरिहत्तेबाखकरेइकहितववज्जाइ । माया हेमगवन् । ते स्नागवकी विदुर्वंषा करववचय वकी तथा प्रवीत
 भाजन वचच वकी पाभावा दिना तथा पक्किस्या विना वाच करेता विद्या अपजे इतिप्रय उत्तर । गोयमा अक्षयरेसु । हेमोतम । विवकी एक
 ज्ञानके । आभिपामिसव स्वामेदेवताएठववज्जाइ । आभिपामिक देव सेवक सेव ते अणुत देव पर्यंत पूवे तेमाटे पयतर वज्जाइ ते देवकोवने देवतापणे
 अपजे एतख सेवक द्रवणे अपजे जेमाटे वज्जाइ-मताकोमंवाठ मूर वचपुठोपठवति । सावरसइठिठिठ आभिपोगभावववज्जाइ । १ । पमायीबंतख
 हावच्छपचाबाहजपरिहत्तेबाखकरेइकहितववज्जाइ । पमायीने तेइ स्नागवने किये एतसे पहिवा मायी पचाबी वैकिय प्रते तथा प्रवीत भोजन प्रते करी
 ने पख पहितावा करी पमायी ववा स्नागव वकी आलोयी पक्किसमीने वास करे तो विद्यावाय विद्या अपजे इतिप्रय उत्तर । गोयमा अक्षयरेसे
 पचाभिपोगेस देवताएस उपवज्जाइ । हेमोतम ! एतसे अणतएविसान पयस्य वज्जाइ ते कोई एक स्नागवने किये सेवकभाव रचित देवकोवने नि
 दे उत्रवणे अपजे ण्तमे पक्किसिइ पणे देवपुने पचवायी प्राये अणुतरविसाने वाच । सबभते र ति गाहा । तइति हेमगवन् ! तुके कथं ते सर्वं सत्यं
 पचवा तशी पूर्वोक्तव सचच गाथा वहीइ-इतीपरीपकाया ज्ञावीवएवहीइवीधने । पक्किसियपक्कितके परिपणपक्कितके

इति नृतापगतपचन ॥ ३ ॥ विकुर्वंवापि कारसम्बद्ध एव पठ उद्देश्यं सस्य वादिसूत्र ॥ अत्रगारेखमित्यादि ॥ अत्रगारो यद्वा
 मन्थागा द्वावितात्मा अयमपानुश्रुतिप्रश्नादिति मांयो ह्युपसत्तत्वात् कपायवान् सम्यग्दृष्टि रप्येव स्या दित्याह-मिथ्यादृष्टि रप्यतीर्थिकार
 त्ययः योपसत्तव्यादिभिः करकनूतानि योरावसीनयरी ॥ समोद्भूयति ॥ विकुर्वितयान् राजपरे नगरे रूपादि पञ्चपुरुषमासावप्रभृतीनि आधा
 ति पश्यति यिनद्रुष्टान्तस्या ॥ मोतज्ञानावति ॥ यथावस्तु तयाप्रावो ऽभिसचि यंत्र ज्ञाने त तथाप्राव अथया यथैव संवेद्यते तथैव ज्ञा

पक्रागा जयोयद्गुणयहोइयोघर्षे । पल्हृत्थियपलियके श्रुजियोगधिकुक्षुणामायी ॥ १ ॥ तद्द्वयसए पचमी
 उद्देशो सम्प्रती ३ ॥ ५ ॥ श्रुणगारेण जते ! जाधियप्या मायी मिच्छदिठी वीरियलठीए
 श्रेउम्वियलठीए विन्नगनाणलठीए याणारसि नगरिं समोहए समोहणिष्ठा रायगिहे नगरे रूवाइ जाणइ
 पासइ ? हता जाणइ पासइ । सेजते कि तहान्नाव जाणइ पासइ श्रुखहाजाव जाणइ पासइ ? गोयमा !

यताबाकार अनोर अपन हाव जाववा पाखणो पल्हृ श्रुभियागवेव एतथा विकववा मायोकरे । यद्द्वयसयस्यपंचमयोउद्देशोसमप्तो । ए वाजा य
 तजना र्पयमा उद्देशो परोक्षया ॥ ५ ॥ विकुर्वंवापि कार सत्त्वव्यहोच ह्यो उद्देशो कथैके-पचगारेपभते । पचगार ईममवन् ! यद्द्ववास
 त्याय ह्यो पचगार कथो । भावियप्यामायीमिच्छदिठी । पोतागा यासनने धनुसरि उपगमादि यथेबरो मयने तेमाटे भावितात्मा कथो तथा उपल
 यवथो कनायकगत एववा सम्यग्दृष्टो माधु पचि पूवे तेमाटे कथैके-एवथो मिथ्यादृष्टो पच्यतोर्बी इत्थव । कौरियकथोए । योयनो सच्चि करीने । बेस
 निमनहोए । त्रैशिक मधि करीने तथा । विभगवाचकथोए । विभगप्राज सच्चि करीने । वाचारविषयरिसमोद्देशसमोद्देशिता । वाराचसो नगरी मने
 विकववा करे करीने । रायगिहेवपरे कथाए जावए पासइ । राजपल्हृ नामा नगरने विपे पणु पचय प्रासाठ यादि वरं जाचे देखे इतिप्रश्न उत्तर ।
 इता जावए पासइ । इ गीतम । जाचे देखे । सेभतेवित्तवभावं जावए पासइ । ते ईममवन् ! ए तया भावमने जाचे देखे जेवथो वस्तु पूवे तेवथो जा

वो पाद्यं यन् एतत् सप्तमास्यं, अथवा सायो एतत् तद् दम्ययाप्रायं क्रियावियेपदेभे मे सञ्चिन्मत्ये ॐ राक्षस्यै नगर समयज्ञतो धारावस्था रु
 पाणि ज्ञानानि परशयो त्वयं म उक्ति ॥ तस्या नगरस्य म सेति म अथी दक्षने विपर्ययो प्रवति अन्यदीयरूपाया मन्यदीपतया विक
 न्धित्तान्तात् त्रिप्राञ्चान्त्रिधूषामपि पश्चिमां मन्यमानस्यति क्षुब्धि ॥ ससे वंसवे विवरीए विवशावेति दृश्यते तत्र तस्य तद्दञ्जन विपरीत

गानहानाय जाणइ पासइ अणहानाय जाणइ पासइ । सेकण्ठेण जते ! एव बुच्चइ नीतहानाय जाणइ
 पासइ अणहानाय जाणइ पासइ ? गोयमा ! तस्सण एवजवइ एवखलु अह रायगिहेनगरे समोहए स
 मोहाणिता वाणारसीए नयरीए रूजाइ जाणामिपासांसे सेसेदसणेविद्यञ्चांसे जयइ सेतेण्ठेण जाव पासइ ।
 अणगारेण जते ! मायीमिच्छुदिठी जाय रायगिहे नगरे समोहए वाणारसीए नयरीए रूजाइ

जाये ते ज्ञानने विपे ते यथाभावन । अथवाभाषत्रावर पासइ । अथवाभाष पासइ एवे तेइवो नत्राचीये जे ज्ञानने विपे ते अथवा
 भाषे इतिप्रथम उतर । यासमा चातडाभावं चावर पासइ । हे गौतम ! तथा भाषे नत्राचें विभङ्गज्ञान सञ्चिकरो यथावशु नत्राचें नदेखे । अथवा
 भाष जाणइ पासइ । अथवा भाष ते विपरीत भाव तेइप्रते ज्ञाने देखे । सेजेचइअभतेएवअवर । ते किसे प्रसोजने वेमनवन् । इस कण्ठ । योतइसाधववा
 णइ पासइ । तथा भाषे नत्राचि नदेखे । अथवाभाषजावपासइ । अथवा भाषे ज्ञाने देखे इतिप्रथम उतर । गायमा तच्छुबएअभवइ । हेगीतम ! अन्यतो
 र्भित्तम एवे ते म भाषे । एवअवपररायगिहेअवर समाइविता । इस त्रिये इ राक्षस्यइनामा नगरने विपे विवशावा करे विवशावा करो
 त । धाराअमोदअयरीक रुजाइ अत्राचानि पामामि । धाराअमो नमरीका रूप प्रते ज्ञाने देखइ अथगीतीने । सेसेदसण विवशासिभवइ । ते अणगार
 यजने विपे विपरीत एवे अनेरकरूपने अनेरापणे करो निजि मूठनीपरं जिन पूर्वधिजि प्रते पयिमदिजि भाषे तेइवो परे एइने देखवाने विपे विप
 ऐम पचा एवे । नेतएवेअत्रावपासइ । ते तेवे एवे हेगौतम । ते तथा भाष नत्राचें अथवा भाष प्रते ज्ञाने देखे । अणगारेअभतेभावविवशावायोमिच्छ

श्रेयस्यस्येने तिरुत्वा विपर्यायो निष्पत्त्यर्थः एवं द्वितीयमूषमपि दृतीयैतु ॥ धाकारसि नगरं रायगिरं नगरं अंतराय एव मयं जणययवगग
 समोहणनि ॥ धाराणमीं राजगडं तयो रेय चालारसवर्तिनं जगपदयगे देगसमूहं समवषतो विकुर्थितवाम् मयैवच तानि विजङ्गतो जानानि

जाणइ पासइ ? हता जाणइ पासइ । तचेय जाव तस्सण एव हीइ एवखलु छुह धाणारसीए नयरीए स
 मोहए समोहणिहा रायगिहेनगरे रुवाइ जाणामि पासामि सेसेवसणवि वञ्जासे जयइ सेतेणठेण जाव छु
 गहानाय जाणइ पासइ । श्रृणगारेण जते ! ज्ञावियप्या मायी मिच्छुविठी श्रीरियलहीए यिउद्वियलहीए
 धिनगलहीए धाणारसि नगरं रायगिहच नगरं श्रुतारय एगमह जणययवगग समोहए समोहएधा धाणा

दिहो । यचनार जेभगवम् ! भावितामा कवाककग चखतीर्षो । जाररखगिचिबबरे समावप समोहणिता । यावत् राजयइजामा मगर प्रते विजुव
 बयेबरीते । वाराचसोएचयरीपरूबाइ जावर पासइ । वाराचसी जामा नगरीये पय पवप मासादिजामा रूप प्रते जावे देसै इतिप्रदल उत्तर । इता
 जावरपासइ । हा गौतम जावे देये । तचेवजावदय्यएवइहाइ । इम सर्वं जिन पुंवे कम्मं तिम इहां पच्चि कच्चवी जावप तेइने मज्जे एवको बुवे । एय
 जणुपईवाराचसीएचयरीए समाइए समाइए जामा । इम निये इ वाराचसी नगरी विकुपकावे करीते । रायगिहचयरेएवाइ जाणामि पासामि । राजय
 इ नगरमा पयइयुवादि रूप प्रते जावइ देवुवु । सेमेदेवचेवियवाम भवइ । ते यचनारने ते दयजमा विपरीतपका हुवे यमेरानि यनेरो करो माने ।
 मतेबहुवजावपकइभाव जावइ पासइ । ते तेजे पत्ते जेमोतम ! यावत् तथाभावे नजावे नदेसै प्रयथा भावे जावे देखे । यचनारिउमतेमावियप्यामा
 योदिनइ द्वी । यचनार जेभगवत् ! भावितामा मायी कपायवगव भिष्काहठी भय्यतीर्षी । श्रीरियलहीए । वीर्यं कथि करीते । वेठथियवसहोए । वैसिय
 नधि इरोन । दिभाननोइ । दिभप सुदिन करीते । वाराचसिचयरि रावगिहंजवरं तचपतराएगमइणचवयवमं समाइवइ ममाइवइता । वाराच
 भी नगरी प्रते पछो तया राजयइ नगर प्रते तथा एवेजने चतरा विचाले यपुन एव सोटा जगपदयय देयसमूह विकुवे विजुवेनि । वाचारविचयरि

पश्यन्ति बध्नन् श्री सपान्नाय पत्नी श्री वैज्रियास्यपि तानि मन्यन्ते स्त्रान्नाविकानीति ० जस्सेति ० यथा हेतुत्वा द्युः नयरूपववा इह याव

रासे नगरे रायगिह तच्च श्रुतरा एगं मह जणवयवगग जाणइ पासइ ? हता जाणइ पासइ । सेन्ते !
कि तहान्नाय जाणइ पासइ श्रुखहान्नाय जाणइ पासइ ? गीयमा ! गीतहान्नाय जाणइ पासइ श्रुखहा
न्नाय जाणइ पामड । सेकेण्ठेण जाय पासइ ? गीयमा ! तस्सखलु एव नयइ एस खलु थाणारसीए नयरीए
एसखलु रायगिहे नगरे एसखलु श्रुतरा एगमह जणवयवगग नीखलु एस महवीरियल्लही वंडखियल्लही
विजगनाणल्लही इह्ही जुत्तो जसे थले वीरिए पुरिसक्कारपरक्कमे ल्हे प्हे श्रुनिसमखागए सेसेदसणेवि वच्चा

वाचारसी नगरी प्रते तथा । रावनिहवरतरव । रावणइ नगर प्रते चपुन । पतरावएगमइयवयवमाचारपासर । पंतरा विवासे एव मोटी जणप
इयमं देयममूइ ए मोनेइ प्रते आचे देवे इतिप्रल उत्तर । इता आचर पासर । इा यौतम आचे देवे । सेभतेवितहामाव आचर पासर । ते सेभय
न ल्हे तथा भावे प्राये देवे चववा । पण्डामार्च आचर पासर । विपरीत भाव प्रते आचे देवे इतिप्रल उत्तर । गीयमा चातहामावआचर पासर ।
हे मोदम तथा मायते नचाचे जेमाटे ते विभङ्गप्राणी ते तोनिले वैद्विबद्धे तोपचि आभाविच माने मदेवे । पण्डामाव आचर पासर । पण्डा
भायते विपरीत भावयत आचे देव । मन्नेचइभते आच पासर । ते स्वे पदे वेमगवन् । इम कर्मु तथा भावे नचाचे चयथा मावे आचे देवे इतिप्रल
उत्तर । गायमा तच्च उज्जवभइ । हेमोतम चयतोर्णे निचे मियाइटीने इम इवे इम चियत्वे । एसखलुवाचारसीचयरी । एव निचे वाचारसी गम
रो । एसगुनरायनिचियर । एव निचे राकण्डइ नगर । एसखलुसर्पतरा । एव निचे विवासे । एगोमंजअपयवयमे । एव मोटी जणपदययं देय समू ।
वाणवरममइ । नही निचे एइवं भे । मोटिवनही । योव वच्चि । वेठवियवही । वेठिय सच्चि । विर्मदवाचवही इच्छेठुत्तो जसे वसे मोरिए पुरिसका
एपरद्धमे वडेपते प्रभिसमवाणए सेदेववेकेकववा सेमवइ । विमङ्गान सच्चि व्ठिइ दीति चववा हेतुवकी इव एक एक दीवं पुववाएकार पराकम वाचो

से नवद सेतेण्ठेण जात्र पासइ । श्रृणगारेणं जते ! जाधियप्या श्रृमायी सम्मविठी थीरियलछीए थेउछि
 यलछीए छिह्निनागलछीए रायगिठे नगरे समीहए समोहणित्ता थाणारसीए नयरीए रुवाइ जाणइ पासइ
 ? हंता जाणइ पासइ । सेनते ! कि तहाजाव जाणइ पासइ श्रृणहान्ताव जाणइ पासइ ? गोयमा ! तहा
 जायं जाणइ पासइ नोश्रृणहान्ताव जाणइ पासइ । सेकेण्ठेण जते ! एवयुच्चइ ? गोयमा ! तस्सण एव
 न्नायइ एवंश्लु श्रृहं रायगिठेनगरे समीहए समोहणित्ता थाणारसीए नगरीए रुवाइ जाणामिपासामि सेसे

पाप्मा समवबवा ते पबगएले ते एव द्यनने विपरोत बुवे, एतावता तोनेरे जवा विक्खे तोनेइने देखे पबि मज्जे इम जाये ए मी विक्खेवाये करो
 बोधो नवा एव पाभाविकखे एववू तेइने द्यन उपराठू इवे विभंजप्रान्णवो पनेराने पनेरोकरो माने इत्थव । सतेवइ बजावपासइ । तेरे पवे सेगीत
 म ! यावन् तवाभाय न जाये पम्बवामाव जाये देखे । पबगारेचमतेभावियपा पमाकी सुक्खिठो थीरियलछीए वेउधियलछीए पाठियापलछीए । पब
 मार मापु हेमगवन् ! मयमे तपेकरो पाप्मा मानित्थे जेइना एववा पबगएले प्राये पवधिप्रान्णादि सव्वि बुवे, पमायी पबपायवज्ज तीरीतरागनो
 पाप्राना पाराधन वीयल्लिखि करो वैजियल्लिखि करो पवधिप्रान्ण सव्वि करो । रायमिहेचयरेसनीइपसमीइयित्ता । राजयइ नगरने विपेवैक्खि समुह
 त करी करीने । शशारमीएचयरीएइराई जावइ पासइ । वाचारसी नगरीये पयुपुबपादिक रूपपते जाबे देखे इतिमय उत्तर । हंता गोयमा । इ
 गीत ज्ञाने देसै । मेभतेहिंत्तवामाव जावइ पासइ । ते हेमगवन् प्णू तथा मावे जाये देखे पबवा । पण्डाभावजावइ पासइ । पम्बवा विपरोत
 भावपते जाये देखे इतिमय उत्तर । गवमा तथाभावजावइ पासइ । हेनौतम । तथाभावपते जाबे देखे सम्यकटो पचीयकी । पोपण्डाभावजावइ
 पासइ । पबि पण्डवभावपते जाये देखेनकी । सेकेवइचमतेएवववइ । ते छे प्रयोजने हेमगवन् ! इम कत्तु तथाभावे जाये पम्बवामावे नजाने इति
 मय उत्तर । यावमा तस्यचरवधइ । हेगीतम । तेइने इम बुवे इम विक्खे । एवसुपुपसंरायगिठेचवरे समाइए समाइयित्ता । इम निदे इ राजयइ

दमणे श्रियिथघ्नासे नयइ संतेणठेण गोयमा ! एव युच्चइ । थोउत्ति श्यालावगो एवधेव । णवर थाणारस्सी
ए नयरीए समोहणा वेयव्ही । रायगिहे नयरे रुवाइं जाणइ पासइ । श्रुणगारेण जते ! जावियप्पा श्रुमा
यी सम्मदिठो थोरियळ्ठीए वेउधियळ्ठीए उंहिनागळ्ठीए रायगिह थाणारसिनगरिच श्रुतराएग मह
जणयययग समोहए समोहएसा रायगिह नगर थाणारसिधनगरिं तच श्रुतरा एग मह जणवयवग्गं जाणइ
पासइ ? हता जाणइ पासइ । सेजते ! किं तहानाव जाणइ पासइ श्रुग्रहानाव जाणइ पासइ ? गोय

नामा नमरने विदे वैदिए ममहात बरे करेम । वाचारसोएचपरोएरूवाह जाचामिपासामि । वाचारसो नगरीये पयपुबपाखिलना रूप तेचपते जा
चूँ देमूळू । मेवेदंनचापविषबादेमबरं । ते पबगारने ते एच समयने विपरीत पचो नफुवे समोदेखे । सेतेबडोच गोसमा एवकुबह । ते तेचे पदे हे
गातम । इम कमु तबामाचे खाने पचबाभावे मत्राचे । बोपात्रिपासावपाएबवेव । बीजोपवि पासावी इमज कइवा । पबरवाचारसोएचयरीएसमो
इबावेउवा । एतना त्रियेव वाचारसो नामा नमरोन विदे विखवे विखवीने । रायनिजेचररूवाह जाचह पासह । राजय्यह नगरे पयपुबपादि
बमापूय पते जाचे देवे । पबगारेपमतिमाविषया पमाथी सम्पदिठोवीरियळ्ठीए । पबगार जेमयवम् । मावितामा पमाथी सम्बग्ठो वीर्यवदि करी ।
वेउधियमहोए । वैदियममि करी । प्राडिवाचबडोए । पबधिज्जानकविष करी । रायविषयवाचारसिंभयसिप पतरावं । राजय्यह नगरपते वा
चारसो नगरी पते पतरा विषामे । जममइचपययव समाइय २ ता । पच सोटी जनपदवय देयसमूह वैदिय समुहाति विखवे विखवीने । राजगिहं
ययउ वाचारमिचबसरि तंउपतरा । राजय्यह नमर पते वाचारसो नगरी पते पंतरा विषासे । एर्ममइचपययव जाचह पासह । एक सोटी जनपद
य देयसमूह पते अचि देवे इतिमय उतर । इंतानाचहएवाच । ही गौतम चाचे देखे । सेभतेभित्तनाभावं जाचह पासह । ते सेमजवम् । अं तुवा
भाउ ते यवाच वनुपते अचि देखे । पबइवामा ५ जाचह पासह । पबवा विपरीत मासपते जाचे देखे इतिमय उतर । नीरया तकरभावं जाचह पासह ।

नगरवा दिवं दूरत्-निगमरूढवा रायदाबिद्विद्यवा ऐमरूढवा; बहुमत्रयया; मरुवरूढवा दीबभुइरूढवा; प्रागररूढवा - वा

मा ! तहानाचं जाणइ पासड नो अग्रहाणाव जाणइ पासड ! सेकेण्ठेण ? गीयमा ! तस्सण एव जयइ नोयलु एमरायगिहे नोखलुएस थाणारसीनगरी नोखलुएस अत्तरा एगे जणवययगे एसखलु मम थीरिय लदी येउधियलदी ठहिणाणलदी इही जुती जसे यले थीरिए पुरिसक्कारपरक्कमे लडे पत्ते अचिसमखा गाए सेसेवमणे अयियच्चसे जयइ सेतेण्ठेण गीयमा ! एव बुच्चइ तहानाव जाणइ पासइ नो अग्रहाणाव जाणइ पासइ ! अणगात्रेण जते ! जावियप्या थाहिरए पोगले अपरियाइसा पन्नू एग मह गामरूढवा

देधोतम । तवाभावप्रते आवे देखे तमकडहो पवा माटे पबि । पोपवडाभाव जावर पासइ । पववाभावप्रते नवासे देखे नही । सेकेण्ठेच गीय मा तयवईरईमडर थाणमएकएवगिहेवररे । तेसे प्रयावने देगोतम । इम कडं तवाभावेवाचे, देगोतम । ते पवगारमे इम बुवे ते इम पिकवे नही निते एव एअयइनासा नसर । पोखरुएसवाचारसोबरो । नही निते एव वाचारसो नसरो । पोखरुएसपतरा । नही निते एव पतरा विवासे । एगेअवययगे । एव अनपद वर्ग देयसमूह । एसपममवोरियकडो वेसन्नियकडो । एव निते पोखरुगिध वैन्नियकडो । पोखिवाचनसो । पवधिप्राज नयि । इउडो जुतो असे बन वोरिए परिसवार पररुमे वडे पत्ते । कडि सुति यय वस वीय पुरपाकार पराकम खाधो पासो । पभिसमखायते । स ममप यग । सेमेईमवेपविबथावेभवइ । इम ते पवगारमे तेइ दगनो पविपर्यास विपरोतपो नहुवे यवाचं प्राज नहुवे । सेतेण्ठेच पोयमा एवं वु चइ तवाभावंजावर पासइ । ते तेले कारवे देगोतम । इम कडं तवा भावप्रते आवे देखे पबि । पोपवडाभाव जावर पासइ । पववा भाव ते विप रोत भार नत्राच नइडे । पवगारेचभंतिभाविय्या थाहिरयपायमेपरियाएतापमू । पवगार साधु वेमगवन् । भाविताळा तप सयमवत्त वाड्ड नगा पुइन भोधाविना ममचहुवे । एयमईगामरूढवा नगररूढवाथावसखियेसरूढवाविकुगिबत्तप । एक मोटा घामरूपप्रते नगररूप प्रते इई यावत् शब्द प

नगररक्षया जात्र सन्निवेशरूयथा विकुञ्चित्तए ? गीयमा ! णोइण्ठेसमठे एव बित्तिठेविञ्चालावन् । नयरं
याहिरण पोगले परियाइत्ता पन्न । स्थणगारेण जते ! केत्रइयाइ पन्न गामरूवाइ विकुञ्चित्तए ? गीय
मा ! नेजहानामण जुयइ जुयाणे हत्येणहल्यगेरहेजा तचेव जाय यिकुञ्चित्तिवा ३ । एव जाय सखिवेसरू
यथा । धमरस्मण जते ! अस्सुरिदस्स अस्सुररणो कइस्थायरक्केद्वसाहस्सीत्ति ? गीयमा ! चप्पारि चउसठीत्ति
स्थायरक्केद्वसाहस्सीत्ति पणप्पान् । एण स्थायरस्सकयणत्ति । एव सत्थेसिं इदाण जस्स जत्तिया स्थायररक्का

जो निगमकथा रावकाबिकथा खेडकथा मठरपूर्वका मठरपूर्वका मठरपूर्वका पासमूर्वका पासमूर्वका सखिवेसरू
या विजये, एतन्नामणे कहवा इतिप्रय उत्तर । गावमा काइण्ठेसमठे । हेगीतम । ए पथ समथं गही । इवित्तिथोपाबावभावरवाशिरएयोक्खेपरिवा
इत्तापम् । इम बीजापनि पासाथी कहवो एतथा विमये काशिरका पुइबसेईने विकुर्वथा करवाने समथयुवे इम कहवा । पबगारेणमतेभाविवप्याक्खे
इथाइ पम् । पबगार माणु हेममवन् । भाविताळा खेतथा एव समथयुवे । गामरूपेण विकुञ्चित्तए । गामरूप तेइमते विकुवथा करवाने इतिप्रय उत्तर ।
मायमा मेअइत्तामर अरइ जुयानेइत्येव चर्ययिइत्त्वा । हेगीतम । ते यवानाम इटान्ते युवतो खोमत्ते बुवान पुणुप कामययवकी चखिचरो वाव
पुंइ इत्थादि इटान्त पृठित्थी परे कहवो । तंचेवत्रापिक्खिवित्तिवा इ । तिमचीज यावए विकुर्वथा गही विकुर्वनेही । एवभावसखिवेसरू
वा । इम यावत् सखिवेगए मूवणो कहवो विकुवचामा पथिकार वकी विकुवचाने समथ देवविमये प्ररूपयने पब करीत्ते—पमरक्खभतेधमुरिदएयप
मरएवाअइथायरक्कादेवमाइक्कोपोपणत्तापो । पमरने हे मगवन् । धमुरेइने पमरक्खमार राजाने खेतथा पाळरक्खदेव सरूक्क कखा इतिप्रय उत्त
र । गावमा चप्पारिचउमठोपा थायरक्खदेवमाइक्कोपा पणत्ताया एएण्णायरक्खण्णपा एवंसनेसिंदाव अक्खत्तिया थायरक्खामाबिकथा । हेगीतम । प
उत्तहि मइत्त पूबदिमि । इम इचिच २ पडिम इ उत्तर इ पबि प्रत्येके चउसठि सुइत्त कहवा, इम चार चउसठि चइ एतथे पाळरक्खभतो वचक टो

समदूर्वथा; बंध्याइरुवव त्ति विमुक्ताधिकारा तत्त्वमर्थदेवविशेषप्ररूपधाय सूत्रादि ॥ आत्मरक्षदेयाना यर्क्षको वाच्यः सुपाय—सुत
 द्वयुयन्मियस्ययाउप्यीलियसरासकपद्विया पिण्डदुगेयन्त्रा यदुमाविदुयिमलवरचिंभपहानद्विया उदपइरवातिवयाइति सुवियाइ वहरामयकोडीवि
 यदूर् अनिगिऊपयठ परिमाइयकइकसावालीसपारिखो पीयपाखिको रतपाखिको एवबाइवायवत्सर्लुङ्गगपासपाखिको नीसपीयरतबाइपायव
 एवउत्तम्बपासवरपरा आयरकडा रक्खोवनया गुता गुनपासिया गुता गुनपासिया पत्तय २ सुमयठ विबयठ विबरजूया इव विठतिति आस्या
 य मयः संनदा सकइनिकाया इतसव्याहाः यदुः कक्षायन्थनतः वसिमंतय वसमीकतः शरीरारोपवतः कवधः कडूतो ये स्ते तथा ततः संनदुगशब्देन
 कनपारया, तथा उल्सीक्रिता प्रत्यभ्यारोपयेन क्षरावनयद्विका यनुयंष्टि ये स्ते तथा अपथा उल्पीक्रिता बाही यदुा क्षरावनयद्विका यनुसुरम
 तीता ये स्ते तथा तथा पिनर्द परिचितं येवियेक योवानरय ये स्ते तथा तथा बटुगे यन्विवानेन आविदुव क्षिरस्या रोपयन विमलो वरय

चिद्रूपो योपतामूबको नेत्रादिवत्तरूप योवर्षोवा यहो ये स्ते तथा २ यहीता न्यापुपानि प्रहरकाय ये स्ते तथा, अथवा; यहीता न्यापुया
 नि सेप्यालायि प्रहरकानिच तदितरादि ये स्ते तथा तथा त्रिमतानि मध्यपार्श्वद्वयसवस्थानयमे ऽवमतानि त्रिवन्त्रितानि त्रिपु स्थानेषु कतस
 त्रिग्रानि नैर्वागिकानीत्यर्थः वषमयकोटीनि यन्ं प्यमिपइ पदतः पदे मुष्टिस्थाने तिष्ठन्तीति सम्बन्धः, परिमात्रिकः सर्वतो मात्रावान् काबळ
 कनपो ययां ते तथा नीसपाकप इत्यादिपु नीसादिवर्षपुङ्गत्वा श्रीलादयो वबेनेयाः सम्भाव्यन्ते वाकवापयायय इत्यत्रच चाप बमुरेवा नारो
 पितन्य मतो न गुनउक्तता, अर्नपाकप इत्यत्र अर्नगठदेन स्फुरकठप्यते दबलादयः प्रतीता उक्त मेवायें उद्वहबेनाइ—नीसपीएत्यादि, अथवा;
 धीमादीन् सर्वानव गुनप त्केचिद्वारयन्ति देवकाले रिति वदंयत्वाइ—नीसपीयस्यादि, तेवा स्मरवा न सद्यमात्रेवेत्याइ—आत्मरक्षाः स्वाभ्यास
 रवाइत्यर्थः, ते एव विशेष्यन्ते रक्षोपगता रक्षाभुयगताः सतत प्रमुञ्जरवाइत्यर्थः एतदेव कप मित्याइ—गुता अमेदवृत्तय स्थाया गुप्तपासीका स्त

इत्यतो व्यापृतमनोवृत्तिरुत्पत्तीका, युक्ताः परस्परसम्यग्दा, युक्तप्रायसीकाः निरन्तरमरुतीकाः, प्रत्येक भेदिक्यः समयतः पदातिसमाचारेण वि
 नयतो विनयन किङ्कुरभूताश्च प्रेष्यत्वं प्राप्ताश्रयेति अयन युक्तकारे साक्षा वृक्षतएवेति ॥ एवंश्रुवेदिभिर्मिवावर्ति ॥ एकमिति, अमरव त्स्वर्वपा
 मिन्द्रावा मास्तरा वाच्या सोषा यतएव-सर्वपा मिन्द्रावा सामानिकवर्तुनुका आस्तरवा, सत्र वतु पट्टिसहस्राणि अमरस्येन्द्रसामानिकाना व
 सेसु पट्टिः, अयनवनपतीन्द्रावा प्रत्येकं पट्ट्यद्वयस्राणि, शास्त्रस्य चतुरशीतिः, इष्टानस्य प्रीतिः सनत्सुमारस्य द्विसप्तति, माहेन्द्रस्य सप्ततिः
 प्रसव-पट्टिः सानकस्य पञ्चाशत्, शुक्रस्य सत्वारिषत् स्रस्त्रारस्य त्रिंशत्, प्राकृतस्य विंशतिः अयुतस्य वसुवहस्राणि सामानिकानामिति
 यदाह-अउमन्नीमहीगनु कश्चसहस्रात्पठुरवज्जाक । सुमाधियाठयए चउयुकायापरक्याठ ॥ १ ॥ अउरावीहप्रवीर्षं भावचरिसपररीयसहोय । पय्य
 चतालीया तीमावीशारसहस्रास्वति ॥ २ ॥ इतिवृत्तीपकतेपठः ॥

ते जाणियथा । सेव जते जतेसि । जाव विहरइ ॥ तईयसए लठी उव्वेसीसम्मत्तो ३ ॥ ६ ॥

भायो आशवां विहा एक ते बहक सुबमादि पविसे इम सब इन्द्रने जेतथा आस्तरकदेवसे ते कश्च ते इम सर्व इन्द्रने जेतथा सामानिकदेवसे ते
 इवी अउगुषा आस्तरकदेव कश्च तिहा सामानिक दशमी संख्या करीसे-पठउठ सइससामानिक चमेटेद्रने इम ६० सइस बसोम्भने येव भयन
 पीना पठारे इन्द्रने क्व सइस सामानिक देवसे यजने ८४ सइस यिमानने ८ सइस सनव्वमारने ७२ सइस मासेम्भने ० सइस अइने साठ
 सइस जौतकने १ सइस यजने ४ सइस अइयारने १ सइस मायतने २ सइस मायतने १ सइस सामानिकदेव एइवी अउगुषा आस्तरक
 कश्च । सेरंधते १ ति । तइति वि आमिन् तणे कम्भु ते सब सव्वसे पव्वया नही । तएयसयसइहीठेसीसक्यत्तो । ए दोळा अतकने क्का उवेयी य
 यवी विस्सा ॥ १ ॥ अहा उरेयाने भते इन्द्रना आस्तरक क्का आतने जरेसे इन्द्रनाज सोकपाव रेकाउतो करीसे-एअविसेचवरे

शाने तपामेव लोकापात्तान् इत्यपितु माह ॥ रायगिरेइत्यादि ॥ बभूव ज्योत्स्नाया दिवं वृष्यं—बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं
 र्नाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं
 याएए त्रीकदादिकवित्तिये बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं
 पयकोकाकोलीं परिच्छेदेवं एत्यं सोइत्याइं देवाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं

रायगिरे नयेरे जात्र पञ्चवासमाणे एव धयासी—सक्तास्वण ज्ञते ! देविदस्स देवरथो कइ लोगपाला प०
 ? गोयमा ! चत्तारि लोगपाला पयत्ता, तंजहा—सोमे जमे वरुणे वेसमणे । एणसिणं ज्ञते ! चउरुह लोग
 पालाण कइयिमाणा पयत्ता ? गोयमा ! चत्तारि विमाणा पयत्ता तंजहा—सऊप्यने वरसिठे सयजले
 थगू । कहिण ज्ञते ! सक्तास्स देविदस्स देवरथो सोमस्स महारथो सऊप्यने णाम महायिमाणे पयत्ते

जात्र पञ्चवासमाचे एवंधयासी सक्तास्वणते देविदस्स देवरथो कइलोगपाला पयत्ता । रावउरुहनामा नगरजे विपै वावत् सेवताइवा इत्येवै प्रकने च
 भयवत् । देवेन्द्रने देवराजाने वेतता साकपास कइता इतिमत्र उतर । सोयमा चत्तारिलोगपाला पयत्ता तंजहा । देगौतम । चार लोकापास कइता ते
 कइते—सोमे जमे बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं बभूव ज्योत्स्नायाइं
 देभगवत् । चार लोकापालना वेतता विमान कइता इतिमत्र उतर । गोयमा चत्तारिदिमाया पयत्ता तंजहा । देगौतम । चार विमान कइता तेकइते—
 संख्ये वरमिठे सर्वजसे इग्गू । संख्याम १ वरमिठ २ खयजल ३ बभूव ४ । कइवभतेसकख देविदस्स देवरथो । किंवा च वाक्कासंकारे देभगवत्
 यत्ता देवेन्द्रना उतराजाना । सोमस्समकारवा । सोमनाम मकाराण लोकापालनी । संख्येमेणाम महाविमाने पयत्ते । सधामनामे महाविमान
 कइता इतिम उतरत्त । गोयमा अबुदेवे २ । वे सौतम अबुदेपनामा दीपे । मरुत्थपययत्त । मेरुनामा पर्वतने । दाइवेवं । इत्थिच विमि । इतोसे म

पत्निक्रया तमिषं विमाणां यमुमकं देवता ए इति ० यो ईदव इति ॥ ध्यति प्रत्य व्यति क्रम्य ॥ जावसूरियाप्रविमाणास्विति ॥ घुरिकाप्रविमानं राज
 मन्त्रीयोपाङ्गाण्यत्रय तदुक्तव्यतेह वाच्या तारुमाससण्डत्या दस्येति क्षिपतीसावाप्यत्याह याव दम्पिकः अभिनयोत्पन्नस्य सोमस्य राज्याग्निपे

गोयमा ! जधूहीत्रे वीथे मवरस्स पव्वयस्स दाहिणेण इमीसे रयणप्यजाए पुढवीए अऊसमरमणिजाठे चू
 भिजागाठे उहु चदिमसूरिमगाहगणनस्कृतताराकवाण अरुइ जौयणाइ जाय पचवऊसया पयसा , तजहा
 अत्तोयवऊसए सत्तिथयणग्रंठसए घपयवऊसए मज्जे सोहम्मवऊसए । तस्सण सीहम्मवऊसयस्स
 महायिमाणस्स पुरच्छिमेण सोहमे कप्पे अ्सस्सेजाइ जौयणाइ यीइवइसा एत्थण सक्कस्स देविदस्स देव

पचनावपठथाए बहुममरमबिज्जाया भूमिभायापा । या एवमभा नामे पश्चिमी पृथिवीति विदे बभू समरमचोक भूमिभाय ते मेरु मध्यक्ष चारविगने
 विदे मङ्गल यात्रन भूमिने विदे एवा प्रययपवे तिहा माएतवाकारे अटप्रदेगारमव बबननामा भूतव ज्ञानहे । उठठबदिमधूरिमयइगबनकृतताराए
 शरं बडडिजापचार जाय । तेइवो अथो अन्ध यूव अथ गथ नचथ वारारूपने बचाबोजन इहां बाणए मय्य बको बचाबोजन को बचाबोजन सडक व
 बचात्रन अथ यथाबात्रन कोडि यथावात्रनको बाडा कोडो अथा अखगाआदवे इहां सोधमनामे देवबोव बजा पूर्व पश्चिम चांको उतर इक्षिप वि
 लोच पाचे अत्रमनि पाकारेवै सहातेजे देसोबमान यववो पसकताती याबनती कोडाकोडो पायामदिग्धिं पसकताता सोवनती कोडाकाठी परिधेवै
 एहां सोधमदेवना बलीमलान्ध धिमान्हे ते त्रीमहाशौरव्यामी कष्ठी ते माव पनके तीवडरे कक्षा ते विमान सवरत्नमव निम्बलवावए देववाशोप्य ते
 गोधम इरलोबना इधममध्यदेव भागने विदे इहां । पंचवडयबाविमायापयत्ता तंबडा । पांच अचर्तयक नर्व विमानने विदे मकुठ सुमान कक्षा ते क
 पैठे - अथावचंजए । अथावापतयक विमान १ । उतरवचरुवए । अतइअचचतंसव विमान २ । अथवचरुवए । अथवावर्तवक विमान ३ । अथवचर
 ए । पून अचर्तवक विमान ४ । अथेवोवचरुवए । विवासे शौर्यमार्तवक विमान ५ । तच्छरंसीवचनउडवचनवाविमाचक । तेइने चं वाकाकेवना

रखी सोमस्व महारखी सज्जम्भने नाम महाविमाणे पखत्ते, अथत्तेरसजोयणसयसहस्साइ श्यायामधिरकं
 नेण उयालीसजोयणसयसहस्साइ थायसुचसहस्साइ अथत्थक्याले जोयणसए किधियिसेसाहिए परिक्केयेण
 पखत्ते, जहेय सूरियाज्जाधिमाणस्स वत्तत्तया सा अथपरिसेसा जाव अन्निसेयो । नवर सीमेदेवे
 सज्जप्यनस्सण महाधिमाणस अहे सपरिक सपन्निदिसि अ्सस्वेजाइ जोयणसयसहस्साइ उगाहिता एत्थण
 सक्कस्स देविदस्स देवरखी सोमस्स महारखी सोमानाम रायहाणी पखत्ता एग जोयणसयसहस्स श्याया

रे, सीपनीवत्तंसक नामा महाविमाने । पुरिद्धमेवसीवत्तस्ये । पूर्वदिग्गि सोधमनामा देवलोके । पसंखेत्वाइजीपचाईवीइवरता । पसस्माता योजन
 पत्तिक्कमीने कोइने । एत्तससकख्खेविंदस्स देवरसा सोमख्खमहारखा । इहा च वाक्खासकारे, ग्रबुनी देवेग्गनी देवराजानी सोमनामा महाराजानी । स
 म्मयमेवासि महाविसाचे पचत्ते । उच्चाप्रमनामा महाविमान कण्ठी । पइतेरसजोयसहस्साइ । प्राधा तैरे एत्तके साटा वारासाए योजम । प्राधा
 मत्तिक्कमेव । प्राधाम विक्कमेव । खयालीसेजोयसहस्सइयाइ वावववसहस्साइ पइपवववववववववव विविधिसेसाहिएपरिक्केवेचं पचत्ते । उगुच
 वासीस साय नावनसइस पाठसेपववतासीध याजन काई एक वियेयाधिक परिधिक्के ते कण्ठी । महासूरियाम विमाचख्ख वत्तत्तया सा अपपरिसेसा भा
 धियया जावपत्तिसेया पवर सामेहेवे । किम सूरियाम विमाननी वत्तत्तया रायपसेवी उपनि कणी तेइनी परे इहां कइवी तेइ सरीवी पर्वव इहां
 हे ते केतसासगे वत्तत्तया कइवी ते कइवे—पभिनव खपया सोसरजाने राख्याभियेक मत्ते एतसाकमे कइवी ते इहां पाठ वचोइ । तेमाटे खिक्की
 नवी पवि रायपसेवी कवी आईलेगी एतसीधिपए क्किहां सूरियाम देवलो नामखिक्की इहां सोमदेवनी नाम कइवी । संम्मपमख्खं महाविमाचख्ख
 पइसपत्तिवपत्तिदिग्गि । ते संच्चाप्रम महाविमानने भोवे एतसे भौवासीकने भिवे वारेइदिग्गिने भिवे वारेइ प्रतिदिग्गि । पसंखेत्वाइ जोयसससइया
 इ उमाहेता । पसस्माता योजन एत्तसाए मत्ते पवमाहीने । एत्तववववव देविदस्स देवरखी । इहां च वाक्खालंकारे, गक्क देवेत्त । देवराजानी । सीम

मथिरकंनेण जवूद्धीवप्पमाणा वेमाणियाण पमाणस्स थ्थद्ध नेयह्ज्ज आव उवगारियल्लेण सोलसजोयणसहस्साइ
ध्यायामथिस्सकंनेण पस्सासजोयणसहस्साइ पचयसत्ताणउए जोयणसए क्किचिविसेसूणे परिक्खेत्रेण पयस्ये ।
पासायाण चत्तारिपरियात्तीनु नेयह्ज्जनुत्तु नेयह्ज्जनुत्तु देवियदस्स देवरय्यो सोमस्स महारयो इमे

असहारयो । असमास महारराजानो । सामानासराजराजो पचत्ता । सामानास राजधानीकरो । एगलौपचससहस्रसहस्रपायामविल्हंभेच अपूरोवप्यमा
चत्तारिपच पमापच पइवेचत्त । एकसाह सावन पावान चिक्खेमे अपूरोप खेवडामान्हे सीधर्मविमान सवेंची प्राचाए प्राकार द्वारादिकनो
जे प्रमाच कर्त्ता तेइवी ए नगरीने विदे पावी प्रमाच जाचवा ते देखाउहे—सीधर्मविमानो प्राकार तोनसे बीज्जन खंभपचेहे तेमाठे एइको १५ यो
ज्जन सीधर्मविमानो मूलप्रासाठ ५ बाज्जननाहे तेइवी बोजा तेइना परियार भूतविमान ते २५ बोज्जन ते चाल्ना प्रत्येके बोजा चारविमान ते
इना परियारमूत्त १६ विमान १२५ याज्जन इम बोत्रा तेइना परियारमूत्त ६४ विमान ते साठेबासठ बोज्जन इम बोत्राने परियारमूत्त २५६ विमान
ते सवा इक्खीस बोज्जनना इम विमाननो परियाटो सीधर्मदेवसाकने विपेहे तिम इहां पचि चार विमाननो परियाटो जाचवो पचि प्रमाच एइवी
एइनी पावी जाचवा ते पामव चइले । पासासाचं चत्तारिपाटोपोत्ति, । जावठवगारियसेच । माइसा इतनो बोको पीठ इत्तवं । सीखसवीपच
सइफाई पावामविल्हंभेच । ते साठे सइस्र सावन पावान चिक्खेमेहे । पकासंघवीपचसइफाए । पथाम सइस्र बोज्जन । पचमत्ताचएवीपचसए ।
पाचमे सत्ताचूं बाज्जन । विविचिसेसूवे परिल्खेवेष पचत्ते । चारिक विजेमे खवा परिधिहे तेकळ । पासासाचं चत्तारिपाटोपोचिक्खेवापी । पूरे बैमा
जिक्कना प्रमाचवी ए राजधानीना पावीप्रमाच कज्जा ते प्रासाठनो चार परियाटो त्रीचीहे ते इम इहां मूलप्रासाठ २५० बाज्जननाहे तेइवी पंचं २
डोन करत्ता खेइसा २५६ प्रासाठ पनरे बीज्जन पने एक बाज्जनना आठमाण बीजे एइवा पचभाम एतसे प्रमाचहे ते प्रासाठनो चारिरे परियाटोने वि
वे तोनसे इज्जाकोच प्रासाठ दुवे ते इम १—२५ यो ४—१५५ यो १६—६४ यो १७—१९ यो २५६—१५ बोज्जन चांचभाज व कर्त्तलिकी इडर

क पावदिति साध्या तियुष्वा श्लिषितेति ॥ अथेति ॥ तियन्तोने ॥ वेमानिकासा श्रीपन्मविमानसस्वामासायमा
 कारदरदीना प्रमावस्येइ मर्षो मर्षं प्रातस्य ॥ सेवान्त्यति ॥ सुवर्षादिकाःसजा इइ न सति उत्पत्तिस्थानेष्वेव तासां प्रावात् ॥ सोमकाश्य
 ति ॥ सोमस्य कायो निक्वायो वेपा मस्ति ते सोमकायिकाः सोमपरिवारभूताः ॥ सोमदेवयक्षाइत्यति ॥ सोमदेवता सत्स्वायामिकावय सतासा का
 यो वेपा मस्ति ते सोमदेवताकायिकाः सोमसामानिकादिवेपरिवारभूता इत्यर्थः ॥ ताराकूपः ॥ ताम्रसियति ॥ ताम्र सोमे प्रत्तिः

देया ध्यागाउद्ययाययणनिवृत्ते चिठति तजहा—सोमकाइयाइवा सोमदेवयकाइयाइवा यिज्जुकुमारा यिज्जु
 कुमारीतु अग्निगिकुमारा अग्निगिकुमारीतु अयुकुमारा आयुकुमारीतु अंदा सुरा गहा नस्कत्ता ताराकूवा जेया
 थणे तहप्यगारा सधेते तस्रस्रिया तस्रस्रिया, सक्तास्व देविवस्व देवियथी सोमस्व महारथी

विमान क्या । सेमान्त्यति । सधर्मादिक सभा इवा मधो उत्पत्तिस्त्रानकने विपेव तेजाना भावयो पादियस्य वळो उपपात स्ववसावाधिक सभा पि
 थ नयो । मत्स्यस्य देविवस्व देवरथा मानस्यमहारथा इमेदेवा पावावववाय वयस्य मिरेसे विरुति तजहा । यजने थ वाक्सावकारे, देवेयने देवरजाने
 भामनाम महाराजाने एइदेव पासा एइ कइयो इत्वादिक पादिय लववावकइये सेवा वपन अग्निवोग पूवक पादिय निरेय पूखे कामे निवत थजयो
 उतर तेइने निरे रथे ते कइये—सोमकाइयाइवा सोमदेवकाराइवा । सोमनोकाय निक्वायइ जेइने एतणे सोमनोकायिता सोमपरिवारभूत इत्यर्थे
 मानना सामनिक्वदेव तेइनोकाय कइये निक्वाकइ जेइने साम सामानिकदेव परिवारभूत इत्यर्थ । यिज्जुकुमारा यिज्जुकुमारीथी । यिज्जुकुमारभवज
 पतीदेव यिज्जुकुमार भवनपतीनो देवीथी । ययिज्जुकुमारा ययिज्जुकुमारीथी । ययिज्जुकुमार भवनपतीनो देवीथी । वाठकसा
 रा वाठकनारीथी । आयुकुमार भवनपती देव वाहुकुमार भवनपतीनो देवीथी । अयामरागाइवाकत्ताताराकूवा । अय्य सूय ग्य ग्य मत्स्य तारासूरुप ज्यो
 तियो देव । जेवावसे । जे वळो अनेरादेव । तजहा प्रकार ते सरीखाइ । सधेतेतप्रत्तिया तस्रस्रिया तस्रस्रिया । ते सयखाइ ते सोमस्येव

नवावधुमानोवाः । येषां तद्गच्छिन्नाः ५ सोमपाठिकाः सोमस्य प्रयोजनेषु उहायाः ५ तद्भारियति ॥ तद्भार्याः सोमस्यजाया
 इव भायां अत्यन्तं वरपत्या त्पीषयीयत्वापेति तद्भार्याः, तद्भारोवाः ५ येषां बोधव्यतया स्ति ते तद्भारिकाः ५ गृहवल्ली ॥ यथाहा इव वृक्षा स्तिये
 भायताः यद्यथा गृहाद्या मङ्गनादीनां त्रिषन्तुरादीना दवका यद्दवकाः एवं यद्दसुगत्वानि भवर मूर्च्छायताः श्लेष्यः ॥ गृहगण्डव्यपति ॥ यद्दसपाला
 दूरी गच्छितानि स्मृतितानि यद्दगच्छितानि यद्दपुत्रानि यद्दये रक्तत्र नक्षत्रे वृषिकोत्तरेषु समव्यवहितया वस्यानानि यद्दविपाठकानि यद्दवावा सिं
 पाटवृक्षमाहारया बल्यानानि यद्दवापसव्यानि यद्दवाका मपसव्यगममानि प्रतीपगमनानीत्यर्थः, अथवात्मका यद्दवा अथवृषाः गन्धवमगरादि भाकास्ते

श्यागाउययाययगनिहेसे चिठति जयूद्दीत्रेदीधि मदरस्स पष्टयस्स दाहिणेण जाइ इमाइं समुप्यज्जति त०
 गहदुकाइया गहमुमलाहुया गहगज्जियाइया पुयगहजुष्टाइया गहसिधाकागइया गहाथसहाइया अष्टपरका

त्रैविधे मन्त्रि मशाना कारक सोमना पचो सामन प्रयाजने माहाय्यता कारक तेहन भार्वातो परे पत्यन्त ब्रह्मवर्तीपर्वात्तको योगवीथ पर्वात्तको थ
 यथा सामना भार निगारैडे तेमाटि तद्भारिका कर्षीये । मन्त्राण्य दे वदस्येवरबी । यजुने देवेन्द्रने देवराजाने ५ सामस्यमहारको । सोम मन्त्राराजाने ।
 पाषाण्यवनिहेने विद्यति । पात्रा कचन निर्गमने विपे रक्षेते । जयूरीये २ । जयूरीयनामा द्योपने विपे । मद्दरकपत्ययस्युवादिषेच । मेरुनामा पयतने
 दन्विच दिमि । आरदमाइ सुमयज्जति तत्रथा । अथ एव त्रयजे तेव कर्षीये—महदंवाइया । दंवनो परे कोका कोषा येचि यथ मंगवादिच तौम चार
 इवे ते पददृष्ट । यद्दममवाइया गृहगच्छिन्नाइया । पद्दमुसली परे नीचे अपर येचिपथ इवे ते पद्दमुगस यद्दने सुवारे मेवनी मज्जित मय्द इवे ते पद्द
 मज्जित । एवमहत्रथाइया । इम एव मेचने विप ठचिच ठतर येकोषच रक्षे ते वददुष्ट । महर्षिवाक्यकने पाकारे इवे ते वददं
 गाठक । महान्तकवाइया । मुहना यपसस्य ककत्राथा ते मुहापसस्य पाकात्राय । यथाइया । मादक इवे । यथाइयाइया । मादक कचने वाकरिहीव ।
 वन्थाइया । वन्था मुहे । संभन्धनमराइया । पाकागने विपे यन्तरना कोषा मगरना पाकारते गन्धवं मगर । यथापाकाइया दिविकाराइया । देकाव

अन्तररुतानि भगवत्कारप्रतिविम्बानि । उल्कापाताः संरेखाः सीद्ध्योताया शारकस्यैव पाताः विगूर्वाशाः अत्यन्तमस्या विगि अघान्यकारा उप
 रिचमक्राशात्मका इत्यमानसश्चानपरमकाश्रल्प्या ॥ कूषसि ॥ शुक्लपुष्पप्रतिपदादिदिनत्रयं याव ह्यैः संप्याश्वेया आत्रियते ते युपका ॥ अकालि
 तयति ॥ यद्योदीप्तानि ॥ आकाशे व्यन्तररुतवत्त्वानानि धूमिकासद्विभक्तयो वस्यकृतो विद्येयः तत्र धूमिका द्रुववर्णो पूसरेत्यर्थः, महिकाल्वा पादुरे
 ति ॥ रजग्णायति ॥ दिव्यां रजस्रलत्वानि, चदोवरगायूरोवरगा गंत्रुमुपग्रहानि ॥ पल्लिवसति ॥ द्वितीयचत्राः ॥ उदगमच्छति ॥ इत्रधनु खं
 तानि ॥ क्विचिद्विचयति ॥ अगच्छे या विद्यु स्वस्था तदभ्यपिचिद्विधित मन्येत्वाहुः—अपिचिद्विधितं नाम यदा काश्च वानरमुखसद्वृक्षस्य विकृतमुखस्य इत्यल ॥
 अमोहति ॥ अमोघा आदिस्योदया सप्तमयो रादित्यकिरबविकारजमिता आतावाः कृष्णाः श्यामावा शकटोद्विधंस्थितादकाइति ॥ पाश्र्वया

इवा स्युष्माइवा सज्जाइवा गधस्रुनगराइवा उक्त्वापायाइवा दिसावाहाइवा गज्जियाइवा त्रिङ्गुयाइवा पस्रुवु
 ठीइवा जूत्रजस्कालिप्तय घमियमहियरउघाय चदोवरगाइवा सूरौवरागाइवा चदपरिवेसाइवा सूरपरिवे
 साइवा पन्निचवाइवा पन्निसूराइवा इदधणुइवा उदगमच्छकइहसियथ्यमीह पाईगत्रायाइवा पदीणजाव

हित चक्रवा सघातसहित तारानो परे पडवो इवे ते कल्कापात विचरुषी एवदियेनीच अचकार इवे छपरनगर हाइनी परे मन्नाय इवे । मज्जियाइवा ।
 मेधादिकना गावना । विज्जबाइवा । विज्जो प्रमुज्जो भक्तवना । पसवणोइवा स्रुनिनो भरसुनो एतसै रजासटि वाव । जूइवा अस्वाधिसएइवा । सज्जपचने
 विपे पडवा शौत्र तीज सज्जा फूने पाकायने विवे अन्तरको कोधी पन्नि इवे । धूमिवाएइवा महियाइवा । धूपरि धूसरे बच इवे, महिवा सपेत बणे इवे
 पवि मेख धूपरि अरुषीये वचना भेद । रजुक्काअएइवा । विद्याना रजस्रलपथा । चदोवरगाइवा सूरौवरागाइवा । चन्द्रनो उपराग गुह्यइवे सूर्यनो उपराग
 गुह्यइवे । चदपरिवेसाइवा । चन्द्रनानो पाश्र्वतो पस्त्रिक्क वडाका इवे ते चन्द्र पस्त्रिये । सूरपरिवेसाएइवा । सूर्यनो पाश्र्वतो कुडाका इवे ते सूर्य
 पस्त्रिय । पन्निचवाइवा पन्निमूराइवा । चन्द्र शाय दिखाइवे ते पतिचन्द्र सूर्य दो दोषे ते प्रतिसूर्य । इ स्रवइवा । चन्द्र धनुप दीसै । उदगमच्छगेइवा । इत्रधनु

पति ॥ पूषदिद्याताः ॥ पश्चवापति ॥ प्रतीचीनवाता यावत्करवा दिद् दृश्य दाद्विषवायाइवा उदीषवायाइवा उरुध्यायाइवा उरुध्यायाइवा ति
 रियायाइवा विदिमीयायाइवा वाउन्नामाइवा वातकालियाइवा वायमवसियाइवा अह्नियावायाइवा मन्त्रलियायायाइवा गुत्रावायाइवा मन्त्रावा
 पाइयति इइ वातोद्गामाः अन्वस्तिनयाताः वातोःकालिकाः समुद्रोःकालिकावत्, वातमन्त्रलिका वातोःस्यः उरुःकालिकावाता उरुःकालिकानि ये
 यानि मन्त्रमिजायाता मन्त्रलिकाप्रियवान्ति गुञ्ज्रावाता गुञ्ज्रन्त सगवदेवान्ति मन्त्रावाता अशुभनिधुराः सवत्तकवाता मृबादिसवत्तम
 म्भमायाइति अथा नमरोत्तानां यइवत्तानां प्रायिकफ्तानि वर्णयन्वाइ ॥ पाकक्यपति ॥ बलक्यया ॥ अकक्यपति ॥ लोकमरवाति निगमयवा
 इ ॥ वमकद्वया मयारिया जेयावन्त्रे तइप्यगारति ॥ इइव मवरपटना न केवत्त प्राकक्यपादयव येवा न्य एतद्यतिरिक्ता काल्यकाराः प्राकक्यया

सप्तहृययाडना गामदाहाइथा जात्र सन्तिविसदाहाइथा पाणस्कया जणस्कया घणस्कया कुलस्कया वसण
 झूया झुणारिया जेयायथे तहप्यगारा णए सक्कस्स देवियस्स देवरखो सोमस्स महारखो झुखाया झुद्धिठा

नयना यना पुण्डने। कदिइमियपमोइइवाइववायाइवा पइववावाइवा आवमवइववावाइवा। वादम विना विवा वीवखो उतावखो खिबे त कपिइ
 नित बधीये काइइये पाकायने विपे अन्तर वातरमव विजुर्णी इसे ते मोवापडे पादित्त उदय अस्त समवने विपे पादित्त विरपविकारो अयनो का
 न्दङ्ग यात्रानो अधने मयाने इइ ते पमोचबधीये तथा पूर्वदिमिनो पायरा पयिमदिमिना वायरा वावत् मन्व वखो दाद्विष वावाइवा उदीषवाया
 इवा पटठयाइवा पक्कावाइवा तिरियवायाइवा विदिमिवायाइवा इवादि संवत्त वात खमे अइयो। धामदाइवा आभसखिविसदाइवा। पा
 मने विपे पन्नि मइभत्रागे वात्र अविबेयने विपे अग्निनेमन्त्रागे इवि पन्तरि कक्का पइइच्छादिकना पावे पत्त कइये—पाकक्यया अकक्यया अकक्य
 या कुणस्यया वमणभूया पचारिया। वसणोन वाय इम मनुष्य मनुष्यतो अककाव इतनो अककाव म्भसन्भूत ते पापदावे पावे अभावे
 ना पागमन इये। सेगारवत्तइयगारा। अ यन्तो बीजा एइवे मन्त्रे एइइरोक्का। अतेसक्य देविदुष्य देरखो। मन्तो ते मन्त्रे देवेइने देवराजाने।

विदुःसा व्यसक्तप्रूता चापद्रूपा अकार्याः पापात्मका नते अज्ञाता इतियोगः ॥ अकार्यति ॥ अनुमानत ॥ अदिठति ॥ प्रत्यक्षापेक्षया ॥ असुयति ॥
 परयत्नद्वारेण ॥ असुयति ॥ असूता मन्तोषेक्षया ॥ अविवायति ॥ अयत्नपेक्षयेति ॥ अज्ञावयति ॥ यथा अयत्यानि तथा ये ते यथायत्या देवा
 पुत्रत्यामीयाइत्यर्थः ॥ अभिजायति ॥ अभिमता अभिमतवस्तुकारित्वादिति ॥ इत्येति ॥ अन्नकम् उपलक्ष्यत्वा इत्यस्य प्रवृत्ति भवियन्तीतिद्व
 इत्यं ॥ अज्ञावयतिजायावति ॥ यथा अयत्यनेव मन्त्रिज्ञाता अयगता यथा पत्याभिज्ञाता अथवा यथापत्याय ते ऽभिज्ञातायेति कर्मधारयः ते
 आगारकादयः पूर्वोक्ता एतेषुच यद्यपि अन्नद्रव्ययोर्व्यक्तसाद्यपिचं पत्न्योपम तथा प्यायिष्यसा विवक्षितत्वा वङ्कारकादीनां यत्त्वेन पत्न्योप

अ्यसुया अ्यमुया अ्यविद्याया तैसिवा सोमकाइयाण सकृस्सण देविदस्स देवरखी सोमस्स महारखी इमे
 अ्यहायञ्जादेवा अ्यजिण्याया इत्या तजहा-इगालए वियालए लोहियत्के सणिचरे चदे सूरे सुक्के सुहे यह
 स्सइ राइ ॥ सकृस्सण देविदस्स देवरखी सोमस्स महारखी सहजग यलिउ यम ठिइ पयत्ता , अ्यहाय

सोमसमहारणा यथाया पदिइ। असुका पशुना पविवावा । साम महाराजानेपनमान यथाव पपे नही सामनेपइइ नहीमलकनो पपेचारे सो
 मना यकसुखा परवचन इतरवे सामने यसमरवेकरो मननो अयेचारे यवधिअनेकरो यथावपबेनही । तैसिवासोमकारयाच देवायं ससख्यं देविद
 य इररणा सामसमहारणा । तेइ सामनो आतिना सामपरिवारभत तेइना देवना यजुना देवद्रुता देवराजाना सोम महाराजाना । इमिपज्ञावया
 देवा पविवावावाता तजहा । एइ धामत यइय तेइ यथापत्यपुत्र जानोय विनयवत् यज्ञा कावना कारक यथाहो इवा उपसयचवो एइनेके पवि
 ते इजेपवि ते कइहे—इ गाएए विद्याए अादियत्के सचिचरे । अमारक १ वेताइ २ सोइताय ३ ग्रनेयर ४। चदे सूरे सुहे वडे यइअइ। यअ ३ सूरे ३ मुन
 ० मुध ८ इइअयति ८ । राइ ससख्य देविदस्स देवरणा । राइ १ यजुने देवेइने देवराजाने । सोमसमहारणा सहसामपविषोचम इइं पयत्ता यइ
 यथाभियावान देवाच एगपविपानम इइ पयत्ता । सामनाने महाराजाने एक पत्न्योपम इत पत्न्योपमने बीजेमने सइइत । आउको यज्ञो, पुत्रका

मर्मोप मद्राया त्वस्योपम नित्यन्तमिति ॥ पेपठाइयति ॥ प्रेतकायिका ध्वंतरयित्रीयाः ॥ पेयवेयसकाइयति ॥ प्रेतसत्कवेवतानां सम्बन्धितः ॥ कं

सृन्तिगावाण देव्याण एगपरिचत्रम ठिई पखुप्ता, एमहिह्रीए जाव एमहाणुनागे सीमे महाराया महाराया ।
कहिग जंते । सक्रस्स देधिदस्स देवरणी जमस्स महारणी वरसिठेणाम महाविमाणे पखुत्ते ? गोयमा !
सोहम्मयन्नयम्स महात्रिणाणस्स दाहिणेण सोहम्मैकप्ये श्वसखेज्जाइ जोयणसहस्साइ वीईयइप्ता एत्थण
सकम्म देधिदस्स देवरणी जमस्स महारणी वरसिठेणाम यिमाणे पखुत्ते, श्वस्सेरसजोयणसयसहस्साइ
जहा सीमस्स यिमाण तथा जाह श्वन्निसेठे रायहाणी तहेय जाव पासायपतीठे सक्रस्सणं देधिदस्स देव
रणी जमस्स महारणी इमे देव्या श्याणाउयवाय० जाव चिठिति तजहा—जमकाइकाइवा जमदेवयकाइका

भोय देवता भिति एक पन्थापमनो बहो एहाने धिये ययपि चंद्रनो क्किति कच्चयर्पाविक एक पन्थापमनो एक पन्थापमनाइ
तयापि इहा पधिवपवानी विववा ननीवो भंगारक पादिदेरे लेहाने गुहपचे बरो एक पश्योपमनो पाखुखी कखो । एमहिठोए जावमहासुभा
मे भामिमहाराया । एहवा महविक्क वावत् एहवो महाभाय्यनो भवो सामनामे महारावा पूर्वदिशिनो सोइपसखे । बहिबंभति सखुष्ण देविदुष्ण देव
रथा । शिवा प शासनकारे, ऐभयवत्त । यत्तु देवेत्त देवरानो । जमएमहारथा । यम नामे महाराजानो । वरभित्तेभाममहाविमाचे पखुत्ते । वर
मित नामे महाविमानकथा इतिमत्त वत्त । मायमा भाइअत्तमययसमहाविमाअदाइयेष सोइपेअप्ये । वेगोतम । सोधमोवतंसण नामे मोठा
विमानने दपिव धिये सोइमनामा देवतोयेपमयेअार आपन्नमहरमाइ बोइयइता । धर्मस्थिता वाज्जन महस्र उज्जयोने अतिक्रमोने । एत्थप म
इवम देविदवत्त इरथा । इहा प वांस्थानकारे यत्तना देवेअना देवराना जमवमहारथा । यमनामे महाराजानो । वरभित्तेभाममहाविमा
चे पखुत्ते । वरयिट्ठनामे माटा विमान कथा । अइतेरसजापचसकसहरसाइ अशाधामरसविमाप तहाजापयभिसिंधा । सोठे वारएअकाअ योज्जन थाप

इष्यति ॥ ये कल्प्यन्तावनामावितत्येन काल्प्यिकदेवेषु त्यक्ताः कल्प्यन्तीसाय कल्प्यया तिकेसिः ॥ आदिष्ठगति ॥ ये ऽमियोगजावनाभावि
 तत्येना मियोगिकदेवेषु त्यक्ताः अमियोगजा देव्यति ॥ छिवा विद्या ॥ क्रमरति ॥ यक्राल्यएव राजकुमारवि
 क्तोपग्रहाः ॥ कस्तति ॥ वचनराटयः ॥ बोसति ॥ अय्यत्कारअनिसमूहाः ॥ कारति ॥ परस्परमस्तराः ॥ महापुहुति ॥ महापुहुति व्यवस्था

इवा पेयकाइयाइवा पेयदेवयकाइयाइवा असुरकुमारा असुरकुमारीठ कदप्या निरयवाला अन्नियोगा जे
 यावणे तहृप्यगारा सहे ते तप्लक्षिया तप्लक्षिया सक्तास्स देवदस्स देवरखी जमस्स महारखी
 जनुदीवेदीये मवरस्स पइयस्स दाहिणेणं जाइ इमाइ समुप्यज्जति तजहा—किइयाइया क्रमराइया कलहाइ

म विव्वाथै विम सामनाविमानो मत्तवता कइो तिम इहा पचि वइवो यावत् अभियेक राजव्यापना । रावहाचीपातवेवात्रपासावपतीयो ।
 राजधानी प च तिमइोच बावत् प्रायादनी चारपत्तिकरी १४१ प्रमाथ कइवा । सक्तरसथ देवैवरम देवरखी । यक्ने देवेइने देवराजाने । जमस्समहार
 वा । वमनाम मकाराजाने । इमेवेयायाबाववायजावचिहुति तजहा । एव देव चात्रा उपपातवचन जिदेयकारी रई तेकसैहे—जमकाइयाइवा । य
 मनीजातिना यम परिवारभूत देव । जमदेवकाइयाइवा । वमना सामानिकदेव तेइनी जावना एतसे परिवारभूत देव । येयकाइयाइवा । प्रेतकायिक
 प्परदेव विगन । पेसवेवकाइयाइवा । प्रेतकायिक परिवारभूत देव । असुरकुमार देव । असुरकुमार देव भवनपती । असुरकुमारीपीकइया । असुरकुमारनी
 देनी अतिकोडाना करवहार कल्पिक देव । निरवबासा आभिधानीजेबाववेवइयागारा । नरजना रखवासा आभिबोग सेवकइय तेइना पादेइका
 ती बखी जे धनेरा तबापकार तेइ सरीका । सम्येते तअत्तिया तप्लिडया तभारिया । सगसाई ते यमना मत्तिरागी ते यमना पचवत्त तेइना वग
 यती वमना । सक्तरस सेपिटस्स देवरखी । यक्ने देवकइने देवराजाने । जमसमहारखी जावचिहुति । वमनाम महाराजाने चात्रा उपपात वचन नि
 देवे रई । जनुदीये २ । जनुदीय नामा हीयन विवै । मकरसपत्तबरसइाचिषेणं । मेवनामा पवतने इचिच विवै । जाइमाइ समुप्यज्जति तजहा । जेइ

शनिमहारवाः ॥ महार्थगामपति ॥ मुख्यस्वल्पादिभ्यश्चरन्तोपेतमहारवाः महासक्तनिपातनादयस्तु प्रथो महापुष्पादि कार्यजूता ॥ बुभुक्षयति ॥ दुः
 शान्तनयाम्यादीना मुपद्रवहनुत्वा दुजूताः सन्वा पूजा मत्कुर्वीदुरुतिक्रमप्रतयो बुभुक्ता इत्यर्थः इन्द्रयादय उन्मत्तसाहेतवः एकाहिकादयो ऽथ
 रविश्यापाः ॥ उद्देगति ॥ उद्देगना इष्टवियोगादिवन्त्या उद्देगाः उद्देगकावाः सोकोद्देगकारिक यीरादयः ॥ कशाकां शरीरावयवविच्छे

या थोलाइया खाराइया महाजुटाइया महासगामाइया महासत्यनियरुणाइया एवं महापरिसिनियणाइया
 महारुहिरिनियरुणाइया दुझूयाइया कुलरोगाइया गामरोगाइया मरुलरोगाइया नगररोगासीसस्थल्यिक
 यानहदत्वेयणा इदगगहा स्वदगगहाइवा कुमारगहजस्कगहज्यूगगहगुगाहियाइवा बेहियतेहियचाउल्ययाइ
 या उद्देगाइया कासाइया खासाइया जराइया दाहाइया कच्छकीहाइवा झुजीरया पशुरोगा ध्यरसाइया

एव अपजे ते कषीहे—विशाहवा कमारवा कासाइया खाराइया । विचन अपजे एव राखने विदे राखकुमारादिबना कोधी उपद्रव छप
 जे बचनो राखि अपजे पयलि पचर मजाथनि समूह अपजे । माहीमाथि मसर अपजे । मजाखबाइवा मजासगामाइवा । व्यवसा यकादि बह
 रचना महित महा संगाम अपजे । महासतनिवडवाइवा ऽथमहापरसनिवडवाइवा । मजादुह मजासगाम बुवे ए तीम वाय नोपजे ते कषीहे—स
 शायल पुष्पादि पडे इम मोटा पुइय पडेमेरे इत्थं । महासद्विरनिवडवाइवा दुधूबाइवा । चर्चा बधिर सोही पडे मनुव धान प्रसखने उपद्रवना का
 रण बडो पइवा मांकाच अदरतीठ प्रमणबाब । कुसुरोग गामराय मडबरीग बरराग सीसवेबवाइवा । खतनेविदे रोम अपजे गामनेविदे रोम अप
 जे ऐय तेइने विदे राग अपजे नगरनेविदे राग अपजे माकाको वेदना अपजे । पण्डि वेसब कखवेबन बइवेयव दंतवेबबाइवा । पांखनी वेदना अपजे
 बाकनी वेदना अपजे मयनी वेदना अपजे नइ वेठाममख शीतनी वेदना अपजे । इदयाइ खेदकख कुमारखड भूतखबाइवा ५ । इन्द्र पुष्पादि
 क उगमत्तताना कारखे ते शायला करेवागे इत्यादि वेदनागे विदे इन्द्रकरीखा उगनत्तताना कारख कुमारागुण ते पण्डि उगमत्तताना कारख कख मुड

नगदलाहवा हिययसूलाहवा मत्ययसूलाहवा जीणिमूल पाससूल कुच्छिसूल गाममारीहवा नगरखेककसूक
 टोणमहुमअपट्टणआसमसवाहसखिवेसमारीहवा पाणरकय घणरकय जणस्कयकुलस्कयवसणसुयमणारिया
 जेयावखे तहप्यगारा नते सक्तस्स देविदस्स देवरखी जमस्स महारखी अणाय्या ५ तेसिया जमकाइयाण
 देयाण सक्तस्स जमस्स इमे देया अहायच्चा अग्निखाया होत्या तजहा - अथे १ अथरिसेवेय २ सोमे ३

ते उरगत करे विक्क करे मृतमृद ए पांच विक्क करे । एगाइव वेडिय तेडिय पाठयिब लवेम २ । एकाकर उवरपावे वेडिया उवरपावे नेरपो ज्व
 र पावे चौबदिन उवर पावे ते चोबाज्जर इटना विवागाविककी अपना लवेम पववा साकने लवेगना कारक चौरादिक । कास खास सास कर वा
 इ कण्ठ कीड । खानी उधम इवे ऐस सडित ते खास खपर सुधीना करपहार बलहीन करे ते करदिक शरीर बडे ते दासहुवे काप दुगन्धबद अथ
 वा कण्ठ कहीये जननइन विगिय तेइने विने पान मूत्र बच् सुडोखाब । खोरीरपघाय कमथीया वाय इरिसरीग खप
 खे । मर्यदक हियसूत मत्तअसूव आरिसूव पाससूत खिच्छिसू १ । भगन्नर रोग उपखे चिबाने विने सुन उपखे माबानेविने सुन उपखे मीनिने विने
 मून उपखे पमवाडे सूड उपखे उदरन विने सुत उपखे । गाममारी पररमारी खेडमारी कम्बडमारी वाषमुडमारीइवा १ । गामने विपै मिरवीरीग
 उपखे नगरने विपै मिरवीरी राय उपखे खेडनेविने मारी उपखे खेडता किरां भूतनी खापो काट हुवे कखित नगर कबडने विने मारी उपखे ड्रीब
 मचन विने मारीराय उपखे खममार्गना नगर कलबखी बलु पावे । मडवमारी पट्टवमारी पासममारी सवाइमारी सखिवेसमारीइवा १ । नगरखकी
 काम पडाई तोन बाब सराय त मडव कहीब तइने विने मारी उयवे पनेक किरिबाया पावे ते पट्टव तेइने विने मारी उपखे तापसादिबना या
 नड ते पात्रम तेइने विने मारी उपखे साबाबाइना खालक तेइने विने मारी उपखे पहीरादिकनागाम तेइने विने मारी उपखे । पाबकया खबक
 या पबकया कुनबइया वसुवमूपा पचारिया । बसना यवकरे जन मनुबनी ययकरे धतनी यवकरे कुसनो यवकरे पापदोवे पाडे धनायना भाग

याद्यायनमङ्गनांवा कोयाः कुचित्त्वानिष्ठतमानिवा । काशाकीया कशकीयावा प्रवृत्त्यादय पञ्चवृक्षासुरनिष्कायास्तवर्तिन परमापात्मिकनिकाया
 सत्र यो इवो नारका नयरतले नीत्वा विमुञ्च त्यसा वम्बइत्यजिपीयत ॥ १ ॥ यस्तु नारकान् कल्पनिकाभि स्रष्टव्यः कृत्वा ध्याद्गुपाकयोग्याभूफ
 रो त्यसा वम्बरीयस्य ध्याद्गुस्य सम्बन्धावम्बरीयणो व्यते ॥ २ ॥ यस्तु तेपा ध्यासनादि करोति, वक्तस्तु इयामः सश्याम इति ॥ ३ ॥ सयलेत्तिया
 वरति ॥ छयसइति चापरो देवइति प्रकमः सच तथा मन्मदुदयादी मुत्पाटयति वसंतय श्रयत कर्पुरइत्यर्थः ॥ ४ ॥ ध्यान्निक्षुत्तादिपु नारका
 म्प्रोतयति स रीद्रत्वा रीद्रइति ॥ ५ ॥ यस्तु तेपा मवाङ्गोपाङ्गानि प्रनक्ति साऽत्यन्तरीद्रत्वा दुपरोद्रइति ॥ ६ ॥ यः पुन कर्वाविपु पवति
 यसंतय कालः सकालइति ॥ ७ ॥ महाकालेत्तियावरेति ॥ महाकालइति चापरोदेव इति प्रकम सत्र यः श्रवमासानि खरुणयित्वा खादयति
 यसंतय महाकालः समहाकालइति ॥ ८ ॥ असीयति ॥ यो देवो विना तान् विनति सोऽविरेव ॥ ९ ॥ अक्षिपति ॥ अस्या कारपञ्चद्वन्द्वनविकुर्वे

सयलेत्तियावरे ४ रुद्धे ५ वरुद्धे ६ कालेय ७ महाकालेत्तियावरे ८ अक्षिपति ९ घणू १० कुन्ने ११ वाटुया १२

मन इवे । अंबाविषयेतइयगाए । यवो जे पनेरायवि तेइ सरीखा तेइ इइठिवा । अतेसबस्य देविइस्य देवरखो जमस्यमहारखो पखावा ५ । मही
 ते मय देवेन्द्र देवराजाने यम महाराजाने प्रकाशपणे यममान पणे इत्यादि सब कहवो । तेसिवा जमकाइबाचं देवाचं । तेहने यमकाबिब देवने ।
 मरुण्य इविन्ध्य देवराथा जमसतइएणा । यजने देवेन्द्रेने देवराजाने यमनाम महाराजाने । इमेपइवाववापमिथावाडोळा तंखडा अंवे अंवरिनी जेव
 मामे सयनेइयावरे । एइ पुत्र स्त्रीनीय विनककत प्रवा ते कहीजे—अंख इत्यादिक परमाधर्मीनी मिकाव कहीये ते अशुरजमार मिकाय अतवर्ती का
 अवा नारकीज पाकागे नेत्रांने मोषा नाके ते अइ कहीये १ विन्धे नारकीने कातरि सघाते अनेअपण्ड करी पाक योखकरे ते अशरीप २ मिके
 नारकीने पाडे तथा यच स्वाम ते साम कहयि १ अपरदेव इति ते बीजा देवने इदंयं अच ठपाडे पववा नारकीना अंखपछे पववा कावरे अचे तेमाडे
 मरुण पदार्थनाम ४ । कहीअइकेअलेयमहाकाळे तियावरे । अक्षिपतिअशुक्मे वाशुअवेबरखोइब अरकरे महाधीसे ण्णपरसाधिवा । जेनारकीने अियुद्धभा

वा दक्षिणः ॥ १० ॥ कुंभेति ॥ कुलादिषु तेया पचना स्कुम्भः ॥ ११ ॥ इषित्पठ्यते ॥ अक्षिपते पशुकुंभेति ॥ तत्र अक्षिपत्रकुम्भीपूर्ववत् ॥ चक्रुत्ति ॥
 यो पनुविमुक्तादपचन्द्रविभि घोषैः कर्कादीना क्षेत्रमनेदमादि करोति स यनुरिति ॥ यानुरिति ॥ इदम्यपुप्याद्याकार वासुकासु यः पषति स वासु
 कइति ॥ १२ ॥ वयरवीइयति ॥ वैतरवीतिच देवइति प्रकम तत्र पूयठधिरादिष्ववैतरस्यमिषाननवीविशुर्वंका द्वैतरवीति ॥ १३ ॥ सरस्वरेति
 यो यमजटकाकुलयास्मत्तीवृष मारोप्य नारक सरस्वरे कुर्वन्तं कुवन्त्या कर्षं त्यसौ सरस्वरः ॥ १४ ॥ महायोषिति ॥ यस्तु न्रीतान् पलायनागा
 कारका म्यग्नानिव वाटकेषु महायोषं कुर्वं विशकट्टि समहायोषइति ॥ १५ ॥ एमेपस्वरवाहियति ॥ एव मुक्तन्यायेन एते एमयथापत्यदेवाः पवदस्य

वेयरणीतिय १३ स्वरस्सरे १४ महायोसे १५ एमेपस्वरसाहिया । सक्तास्सण देविदस्स देवरखी जमस्स
 महारखी ससिनाग पळिठंथम ठिई पकत्ता , स्थहावच्चानिखायाण देवाण एगपळिठंथम ठिई पन्जसा
 एमहीए जाव जमे महाराया २ । कहिण जते ! सक्तास्स देविदस्स देवरखी वरुणस्स महारन्तो सयज

सेबरी पावै ते इद्रपचाबी रोद्रबरोवे १ वेनारकोनाव एगोप्याम भावै ते पत्तंत यद्रपचाबी एपबद्र १ वे नारकोने खडादिक्खने विपै पचावै तवा वचं
 यो बासा तेमाटे बास ० वे नारकोना सूक्खइ करो तेइने जखतरावै तवा वर्षवौ महाकास ८ विबोदेव तरवारने भाकारे पागनो परे वन विजुवै
 तेइबी पक्षिपच ८ धनुपवौ मूखा पक्षंपशुदिक वीच तिषेबरी नारकोना कर्षं नासादि खेटन भेदन करे तेमाटे वषू १ नारकोने कुभादिक्खने विपै
 चाबी पचावै तेमाटे कुम्भ ११ इदम्यना धूरनेपाकारे वासुका करो तेइने विपै नारकोने पचावै ते वासुक १२ पूय दुधिर मरी वैतरवी नाम नदी वि
 बुर्गी तेइने कटथे ते वैतरकोनाम देव १२ पचना काटा सडित ग्राहमसो नाम ठचने विपै नारकोना जोबपते पारोपौने खरसर करता प्रते भाव
 री ते खरसर १४ वे भवेबरो नामता नारकोने पयनो परे मायने विपै महायय्य करताने इधे ते महाघास १५ ए पनरइ महावर्मी कक्षा विषयो ए
 क पुठवे पक्षि ८ पक्षिपतए जहा कक्षा तिष्ठा वे पक्षि ति पक्षिसंघाते जेहे ८ पक्षिपच पूर्ववत् तिष्ठा वषू मकळो । सक्खय देविदस देवरखी जमस्य

लेनाम महाविमाने पन्त्रिंशे ? गीयमा ! तस्सुण सीहम्मवधंसयस्स महाविमाणस्स पञ्चच्छिमेण सीहम्मे
 कप्पे झुसखेज्जाइ जहा सीमस्स तथा विमाणरायहाणीत्थि भाणियद्वा जाय पासायवहसया णवर, नाम
 नाणत्त सक्खस्सुण वरुणस्स जाय चिठ्ठति तज्जहा—वरुणफाइयाइया वरुणवेवकाइयाइया नागकुमारा नाग
 कुमारीत्थि उदहिक्कुमारा उदहिक्कुमारीत्थि धणियकुमारा धणियकुमारीत्थि जेयावखे तहप्पगारा सत्थे ते तम्मत्तिया

शहरा । यज्ञे देवेभ्यः देवराजानि यमनाम महाराजानि । सप्तमयमशिपावन द्वि पञ्चता । एक परबापम षडे एक परबापमनो षोडोभाग स
 क्त किति कर्त्तौ । अथावच यमिषानाच देवाच एयपचिषोवन द्वि पञ्चता । पुत्रे ज्ञानीय देवो एक परबापमनो क्लितिकर्त्तौ इहा कीं एकनो
 अधिबोध ता पचि विवचा नकोचो । एमद्विठोएजाववेमहारावा र । एहरो मद्रुदिक वापत् यमनाम महाराजा जाववो । कश्चिपमतेसकरस देवि
 मदेहरवा । किहो च वाक्कार्तकारे हेमगवन् । मयु देवेभ्य देवराजा । वरुणरघमहाराजो । वरुण नाम महाराजानो । सर्वज्जैनाममहाविमारे पञ्च
 र । जयज्ज नामे महा विमान कम्पा । गावमा तरुणसीकप्यवहससमहाविमाचरस । हेगोतम । तेहीच च वाक्कार्तकारे, सीधमोवतसज महारवि
 गाने । पञ्चिमेव । पश्चिम दिसे । साहये जप्पे । सोवतनामा देवकोवे । असंखेव्यार । प्रसख्याता योजन छहवीने । अहासीमरसतहाविमाचराय
 गाभीषा भावियथा । विम सीमनाम महविमानो वज्जता कर्त्तौ तिम वरुणो यचि वज्जता राजधानी कर्त्तौ । जावपासावहसया । जावत्
 सासादातसकनो वज्जता मव कर्त्तौ । अरंभमवाचत्त । एतसो विणेय इहा नाम वरुणदेव कर्त्तौ । सकलवन्तुषस्यमहारथो जाव चिद्वृत्ति तंज
 हा । गकुने वरुणनाम महाराजाना पात्रा उववाय वचन निर्देये रथे ते कर्त्तौ—वरुणकाइवाइवा वरुणदेवकाइयाइया । वरुणो जातिगा वरुण य
 रवारभन देव वरुणता नामानिकदेव तेहना परिवारभूतश्च । नागकुमार नागकुमारीषी । नागकुमार भवनपतीदेव नागकुमार भवनपतीनो देवो
 या । उदहिक्कुमारा उदहिक्कुमारीषा । उदधिक्कुमार भवनपतीनो देवोषी । यच्चियकुमारा अचियकुमारीषा । अजितक

आर्याता इति ॥ प्रवृत्तयति ॥ अतिशयवर्षाः वेगवह्यर्षातीत्यर्थः ॥ मदवावृत्ति ॥ सुवृत्ति ॥ पान्याविनिप्यतिहेतुः ॥ बुधु
 चिति ॥ पान्याविनिप्यतिहेतुः ॥ उदुग्नेयति ॥ उदुकोप्येदा गिरितटादिन्यो जलोद्भवाः ॥ उदुगम्पीसति ॥ उदकोस्थीसा स्नागागारिणु बलसंपूर्णाः ॥
 उदवाइति ॥ अपकृष्टाम्यस्या न्युदकवहनाति तान्येव प्रकर्षयन्ति प्रवाहा इहमावृत्तयवयो जलकृता द्रव्याः ॥ कळोठएति ॥ कळोठकानिधानो ऽमुवेल
 परनागरावावधमूल पयतोसवबसुद्रे येद्याम्या दिवसितकिवासीनागराज कर्कोटकः ॥ उदुमएति ॥ आग्नेय्य'सयैव विद्युत्प्रजपर्वत सात्रकर्षमको

जाय चिठति । जवुद्दीवदीये मदरस्स पधुयस्स दाहिणेण जाइ इमाइ समुप्यज्जति तजहा--स्यइवासाइवा
 मथयासाइवा सुयुठीइया तुवुठीइया उदुम्पेयाइया उदुप्यीलाइया पवाहाइवा उदवाहाइवा गामयाहाइवा
 जाय सखियेसयाहाइवा पाणरकया जाय तेसि वा वरणकाइयाण देवाण सक्कम्मसण यरणस्स जाय स्युहा
 यञ्जाजिणाया होत्या तजहा--कक्कोठए कइमए स्यजणे सखवालए पुठे पलासे मीये जये दहिमुहे स्ययपुले

मार भवनपती हेन स्तनितकमार भवतपतीनो देवोभा । जेभावसतइय्यगारा । वषी खे पगरा तजा मकार तइ सरोखा । सखेते तक्रतिया । ते स
 गकार तेइतो भजिना कारब । जावचिठुति । यावत् एइ । जवुदोये २ । जवुदोपनामा बीपने विये । संदरस्यपण्यस्य दाहिबेचं । मेरुनामा पर्वतने ट
 चिचखिये । जाइरमारं सम्यकति तजहा । जेइ एइ खपले ते कइये--पतिवासाइवा मटवासाइवा । वधू उतावषी वेगवगत वर्षाइये अति
 इमये वयाइने सयुठीइया । खिये वषां धान नोपले । इवुठोइया । जेजे बाव्य नोपले । उदुग्नेयाइवा । पवतना तट मवादिक्खी पाषीवालै । उद
 पोवाइवा । तजाव भरी पाषीवालै । उदुवराइवा यमाइइवा । योवा पाषीवई घषां पाषी वई । मामयावाइवा । गाम भाइवा वई । जावस
 पियेसवाइवा । यावत् सविवेयना वाइवा वई । पायकया । बलनो ययकुरै । जावतेसिवावदुपकाइयाच देवाच । यावत् तेइने वरब परिवारमू
 देवने । सखरसववदुवरसजावपडाववापनिवायाइवा तजहा । यज्जेने यदुपनामदेवने यावए पुषकागीव हेर विनयवगत आदिपना कारकइवा तेव

नाम मागाराजः ॥ अंजनेति ॥ वेसम्बान्निग्रामवायुकुमाराराजस्य लोकापासौ क्लाम्बिपान ॥ संकवाप्तएत्ति ॥ शरणाभिपान नामराजस्य लोकापालः ॥

फायरिए । सक्त्सस्य वरुणस्स देसूणाइ दोपलिठवमाइं ठिई पयसा, अहायञ्जिन्निस्सायाण देयाण एग प
खिन्वम ठिइ पयासा, एमहिहीए जाव वरुणे महाराया २ । कहिणं जते ! सक्त्सस देविदस्स देवरस्सो
धेसमणस्स महारणो वग्गूनाम महाविमणे प ? गोयमा ! तस्सण सोहम्मवरुसयस्स महाविमाणस्स उ
त्तरेण जहा सोमस्स धिमाणस्स रायहाणियवत्तइया तथा नेयसा जाव पासायवरुसया । सक्त्सस्यण वेस

हेके -- कडाठए वरुणए सखबाए पडपसासे माएजए टहिमुके प्रवपुके कार्बिए । सववसमद्वन विपे ईयान काचिच्च कोटिकनाम प्रनुवेकंवर
नागराज पाबाठमून परंत विहाणावासो देव पणि ककोठव । तिमहोच प्रमिद्वे विपुतमम पावासपवत तिहा कदमनाम नागराज २ वेठव्वना
म वायुकुमार राजनो सोकपाठ पजन नामे १ वरुचनाम नागराजनो सोकपाठ मंखपाठनामे ४ मखते पुद्गादिक प्रसिद्ध ते सुचमाचे कचेहे -- पुंणु य
प पनाय माव खव दधिमख प्रयं पुठ कातरिक एसव मंखजातिहे । सखखव वेविक्य देवरसो । मव देवेद्रे देवराजाना । वरुचख । वरुचनाम सो
कपाठनो । देसूबाएदोपशिपोमार्ं हिं पळता । ऐमे खंवा सोव पळोपमनो क्खित्कही । पडाववा । पुन खानीय । अभिसायाच देवाच । विजय
वत्त देवतो । एयंपशिपावमं हिं एमहिठोए । एव पळोपमनो क्खित्कही एवदोमइदिक । जाववरुवेमइाराया १ । यावत् वरुचनामे मइाराजा
जावपाठ १ । कश्चिंमतेसखखवेविदयदेवरसो । क्खिवा ए बाक्कासंकारि, देममवन् । मळनो देवेद्रेनो इवराजानो । वेसमणस्स मइारासो । देवमव
नाम मइाराजानो । वयूबायमइादिमाचे पळसे । वरुणनाम मइाविमान कळो इतिपय उत्तर । गोबन्ना तस्सुवसीइअवउसयसुमइाविमाचख उत्त
रेव । हेगोतम तेइने सोवनीवत्तसख मइाविमानने उत्तरदिमे । जहासोमखमइाविमाचख रावडाविपत्तव्वा तथा वेवग्वा । क्खिम सोमनाम मइा
विमाननो रावपाननोने पळवत्ता कही तिमहोच इहापणि कचनो । जावत् मासादावइउकवख । जावत् मासादावत्तकनो चार पटियादीये १७१ धि

वांछपात्रको नाम श्रीपास्तु पुंशुद्रयोर्मतीताइति ॥ वसुधाराइति ॥ तीर्थकरजन्मादिघाकाशाद्रुव्यवृष्टिः ॥ हिरण्यवासति ॥ हिरण्य रूप्य पटितसुवर्षं मित्यन्ते

मणस्स इमे देवा स्याणाउययाययणनिद्वेसे चिठति तजहा—वेसमणकाइयाइवा वेसमणवेवकाइयाइवा सु
यणकुमारा सुवणकुमारीत्त दीवकुमारा दीवकुमारीत्त दिसाकुमारा दिसाकुमारीत्त वाणमतारा वाणमतररीत्त
जेयावणे तहप्यगारा सध्वेते तस्सप्तिया जाव चिठति । जवुद्धीवेवीवे मवरस्स पच्चयस्स दाहिणेण जाइ इमाइ
समुप्यज्जति तजहा—स्ययागराइया तउयागराइया तयागराइया एवसीसागराइया हिरण्यसुवणसरथणयइ
रागराइया वसुधाराइया हिरण्यवासाइया सुवणवासाइया रयणयहरस्यानरणपप्तपुष्फलयीयमसुवणसुचुख

मान भववा । संवत्सव वविद्वत्त देवराजा । प्रजन प वाक्कावकात्, देवेन्द्रम देवरावाले । वेसमणक मङ्गारणा इत्येवेवा । वेसमणनाम मङ्गारायान एव
देव । पाञ्चाशत्तवाकवचनिद्वेसे चिठति तजहा । पाञ्चा शतपात वचन निर्द्देशने विवे रई ते कर्षे—वेसमणकाइयाइवा वेसमणदेवकाइयाइवा । वेस
मण परिवारमूतव वेसमण सामानिकदेवना परिवारमूत देव । सुवणकुमारा सुवणकुमारीत्तौ । सुवणकुमारदेव मकनपत्तौ सुवणकुमार मकनपत्तौत्तौ दे
वीत्तौ । होवकमारा होवकुमारात्तौ । होपकुमार भवनदेव होपकुमार भवनपत्तौत्तौ देवीत्तौ । वाणमतारा वाणमतररीत्तौ । वाणव्यन्तर वाणव्यन्तरत्तौ देवो
त्तौ । वेनावसेतइण्यारा । वसो वेपनेत्त एव वरीत्तौ । सध्वेतेतस्सप्तियाकावचिठति । ते सगसाइ वेसमण देवना पाञ्चाकारो यावत् रई । अंबूद्वीवेत्त ।
अपत्ते ते कर्षे—साकना पाणहुवे । तत्त यावराइवा । ते रूपाना पाणर अपत्ते । तवागाराइवा । पाञ्चाना पाणर हुवे । एवसीसागराइवा । इम सीसा
ना पाणर अपत्ते । हिरण्यमाराइवा । हिरण्यना पाणर । सुवणना पाणर हुवे । त्यवायराइवा । रतनना पाणर हुवे । वयरागराइवा
। वयना पाणर हुवे । वसुधाराइवा तीर्थकरना अण्णामिपेडादिकने पाञ्चामत्तौ प्रयत्तइ हुवे । हिरण्यवासइवा । रूप्योत्तैदं कर्षेत्त—हिरण्य वचो सानो

चर्चोऽन्यतरे वृष्टिम् महतीति वयवस्थो प्रेदः मास्यन्तु ग्रथितपुष्पाणि वषथ यन्दन पूर्वा गन्धद्रव्यसम्बन्धी गन्धाः कोटपुटपाक्यः ॥ सुस्त्रिक्लाह
 वति ॥ तुबाने दुकामवाः निमुक्ताया निनासमृदयो दुर्निचालू क्विपरीताः ॥ सनिचिन्ति ॥ पूतगुक्तादित्यापनानि ॥ सनिपयसि ॥ पाम्यस्य
 षाः ॥ निरीरयति ॥ सवादिप्रमाखद्रव्यस्थापनानि ॥ निहाबाइवति ॥ मूनिगतसस्त्रादिसत्यद्रव्यसषया क्विषिपानीत्याइ ॥ चिरपोराबाइति ॥ चि

गथयत्यथासाइया हिरयावुठीइया सुयखरयणवइरश्चानरणपत्तपुफ्फुल्लध्रीयमस्रवयगघयत्यजायणवुठीइवा
 गीरयुठीडया सुयालाइया दुक्तालाइया अप्युग्घाइया महग्घाइया सुजिस्काइया दुस्त्रिस्काइया कथयिक्कायाइया
 सन्निहीइया सन्निचयाइया निहीइया निहाणाइया चिरपोराणाइ पहीणसामियाइया पहीणसेउयाइवा पही

तेइको याको नथो । मयनग माइया । मयनो याही हटि । रवववासाइया । रतन वरसे । बयववासाइया । वज वरसे । पाभरववासाइया । पाभर
 व बरसावे । पत्तवामाइया । पव बरसावे । पुणववासाइया । पूव बरसावे । पव बरसावे । पव बरसावे । वीज बरसावे । मत्तवासाइ
 या । साका गुग्घा फन तेइजे वरसे । कव पूव यव कलावासाइया । बन्दन प्रमख तेइ वरसे प्रवीर प्रमख तेइ वरसे कौठना पुढा तेइ वरसे कववा पर
 मे इर्वा बरकवा तेबाषा यमे इटि ते वनी इतिभेद । चिरल सुवख रवष यवर पाभरवपुण्य फल बीज मस्रवख पूव यव वीरवख मायवखोरवुठीइया ।
 चिरल्लो पगो बरमे मयनो वनी वरमे रतनो वरसे वयनोवरसे पाभरवनीवरसे पूवभी वरसे यवनो वरसे वीजनो वरसे गूयो माकानो वरसे व
 न्दन प्रमपनो वरमे पवीर प्रमपनो वरमे कौठना पुढा प्रमुखनो बरसे वीर ते बहुमाकना वज तेइको वरसे पख ते सामान्य मात्त तेइको वरसे भाज
 न याव उमग तेइको वरसे दूत पयायन वीर तेइको वरसे । सकाळ दुक्कान धप्यगय मइगव सुभिय दुभिय कयविजव सखिइ सखियवाइया । युक्ता
 नयाय भूहा कान याय पय्यमूववगु मुइयो बाय मुइयो बाय मुभिय ते चिन्ता सुकासे भियापर कडोपडे भियासवे प्रकवा दुभिय ते चिन्ता भिया न
 वई कव विजय व्यापार नैषा वरको हत गुहादि राणो मूकोये ते धान्यको सवय कौजे ते सखियव कवीये । निरी निहाव चिरयोबाव पहीवसाभि

रप्रतिष्ठितत्वेन पुराणानि चिरपुराणानि अतएव ॥ पशुब्रह्मसामियाइति ॥ अर्थाभूतस्वामिकाति ॥ प्रहीणवेउयाइति ॥ प्रहीणा अस्वीभूताः सेकारः स्य
 का पनप्रकारा येया तानि तथा प्रहीणभाषिद्याः ॥ प्रहीण विरलीभूतमाभुय गोधारां तत् स्वामिगोययइं येया तानि
 तथा ॥ उच्छिन्नसामियाइति ॥ निःसत्ताभीभूतप्रभूति ॥ नगरनिर्भवेपु नगरअलनिर्भमेपु ॥ सुखाअभिरिकदरसंतिसेलोवठा
 अत्रयभिरैसुति ॥ एइअदस्य प्रत्यक्षं सम्बन्धात् इमस्मानयइ पितृवनयइ गिरियइं पर्वतोपरियइं कवरयइं मुखा धातिगइं क्षातिकर्मस्यालं,

गमगगणिवा पहीणगोष्ठाकाराइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा सिधा
 अगतिगचउच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा
 उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा उच्छिन्नसामियाइवा

व पशुब्रह्मसामियाइति ॥ अर्थाभूतस्वामिकाति ॥ प्रहीणवेउयाइति ॥ प्रहीणा अस्वीभूताः सेकारः स्य
 का पनप्रकारा येया तानि तथा प्रहीणभाषिद्याः ॥ प्रहीण विरलीभूतमाभुय गोधारां तत् स्वामिगोययइं येया तानि
 तथा ॥ उच्छिन्नसामियाइति ॥ निःसत्ताभीभूतप्रभूति ॥ नगरनिर्भवेपु नगरअलनिर्भमेपु ॥ सुखाअभिरिकदरसंतिसेलोवठा
 अत्रयभिरैसुति ॥ एइअदस्य प्रत्यक्षं सम्बन्धात् इमस्मानयइ पितृवनयइ गिरियइं पर्वतोपरियइं कवरयइं मुखा धातिगइं क्षातिकर्मस्यालं,

देववक्तव्यताप्रतिबन्ध एवा धर्मोद्देशकः सद्यः सुगमएव खवर सो का वि प्य ते स ख तु का आ इत्यनना शरदशुक्लन दशकभवनपताश्रावा प्रथमला
 कपालनामानि मूर्धितानि धावनाल्लरे त्वताम्येव गाथायां धारिव-सोमेय १ कालवाले २ पित्त ३ प्यज ४ तेज ५ तद्वरुषेव ६ ॥ अल ७ तद्वरुषेव
 ८

समाने एव ययासी अशुरकुमाराण जते ! देवाणकह्रदेवाश्चाहिवच्च जाय चिठति ? गोयमा ! दसदेवा स्या
 हेवसु जाय विहरति तजहा-धमरे अशुरिंदे अशुरराया सोमे जमे धरुणे वेसमणे यली वइरोयणिदे वइ
 रोपणराया सोमे जमे धरुणे वेसमणे । नागकुमाराण जते ! पुच्छा गोयमा ! दसदेवा स्याहिवच्च जाय वि
 हरति तजहा -- धरणे नागकुमारिंदे नागकुमाराया १ कालवाले ३ सेलवाले ४ सखवाले ५

देव वक्तव्यता प्रतिबन्ध शोक पाठसो छेगो कहैछे--राजकय्य नमरने विपे यावत् श्री गावम स्वामि सेवा करतो यको हम कहै । असुर
 कुमाराणभतेदेवाच । असुर कुमार निजाबने हेमनवन् देवने । वारदवापासेवच आपचिहुति । केतवा देव भाविपत्त्व स्वामि पदे यावत् रहै इति
 मत् । या दसदेवापासेवच आपचिहरति त । हे गोयम ! दसदेव पाधिपत्त्व स्वामिपदे बई यावत् विपर ते कहैछे--इहां सोई एक युक्तवने विपे विपरो
 त नाम है तनहो परमाव पाने बिबिले दसदेवा इहां भावाव ए भवनपतोनो धसर पादिदेइ दस निजायके तेइका मल्लेके दीय २ इच्छे हम २
 इच्छे बवा एकेव इच्छेने शाकपाव रूप आनोपचाना कारक चार ४ है एवं ८ इच्छे मोक्षिया १ देव इतिभाव । धमरे धसरदे असुरराया । धमर ध
 सरदे धसररावा । सोमे जमे वचने बेसमने बसो बराइबिदे वरुषेवरावा सोमे ७ । सोम १ यस २ वरुष ३ वैचमच ४ वसि ५ वैरोचनइच्छे वैराचनरा
 वा एक इच्छे चार शाकपाव एवं ३ हम आनि पधि वाचको सोम ७ । जमे वरुषे बेसमने । यम ८ वरुष ९ वैचमच १ एव । नागकुमाराणभतेपुच्छा ।
 नागकुमारिंदेनायको हेमनवन् । इत्यादि प्रश्नकोचो छतर । गोयमा दसदेवापासेवचआविहरति तजहा । हेगोयम ! दसदेव स्वामिपदे यावत् विपरके
 ते कहैछे--वरुषेनागकुमारिंदे । धरव नागकुमारिंदे । नागकुमारावा । नागकुमारावा १ एदधिचना । वासवासे कोचवासे सेकवासे सबवासे । का

गद्या ८ कासे ६ भावत १० पठमासो ॥ १ ॥ एवं द्वितीयावयो प्यन्यूहा इहच पुस्तकावरे अयमर्थोद्वयते, दक्षिणात्येषु लोकपालेषु प्रतिवृत्र
योगीश्वरपुत्रौ ता योरीश्वेषु चतुर्धनुर्गतीया विति ॥ एसावत्तव्या सवेसुवि क्येसु एसेव आखियवृत्ति ॥ एया श्रीचर्मगोलोका वक्तव्यता सर्वेषुपि

ज्ञयाणवे ६ नागकुमारिदे गागकुमारराया कालवाले ७ क्रीलवाले ८ सखवाले ९ सेलवाले १० जहा ना
गकुमारिदाण एयाए अस्तष्टयाए णीतं एव इमाण नेयव्व सुवखकुमाराण वेणुदेवे वेणुदाली चित्ते विचित्ते
चित्तपरके विचित्तपरके । विज्जुकुमाराण हरिकतेहरिस्सहे प्पजे १ सुप्पजे २ पञ्जकते ३ सुप्पजकते ४ ॥
अग्गिकुमाराण अग्गिसीहे तेउ तेउसीहे तेउकते तेउपपजे । वीवकुमाराण पुग्गयसिठरुय

उपान २ श्रीवज्ज ३ सुवज्ज ४ यज्ज ५ ए एक इन्द्र चार सावपात एव ६ इम चामे पवि । मूवाचिदे चामकुमारिदे चाननुमाररावा कालवाले
भूगान्ध नामजमरिदे नामकुमारराका ६ ए उत्तर त्रेकोना इन्द्र कासनाक ० । सावपात । कासनाक ८ सेवनाक ८ यज्ज
याम १ । अहाबागज्जमारिदेष एयाएकतन्ववाषी । विम नागकुमार इन्द्रने एव पञ्चवतवे ए इय ज्ञानिपचे कथा । त एवं इमाचरीयव्य । ते इम एही
ने कइवी । सुवज्जमाटाव । सुवर्क जामारे वेव इय कइवे—वेवदेवे वेवदासो । वेवदेव दक्षिणना इन्द्र वेवदासो उत्तरनी इन्द्र अने सोकपाल एकेव
ने चारचार एकोव नाम पिब १ विविच २ विचपच ३ विचिचपच ४ । विष्णुकुमाराव । विष्णुवमारना दयदेव कइवे—हरिकत हरिखड प्यमसुय
म पयवते मयमवन्ते । हरिकत वृचिच्रे हरिखड उत्तरेन्द्र १ श्रीकपाल कइवे—प्रभ १ सुप्रभ २ प्रमकाल ३ समज्जान्त । पम्बिकुमाराव । पम्बिकमा
रना दयदेव कइवे—पम्बिसिच पम्बिसाचव । पम्बिसिच वृचिच्रेन्द्र १ पम्बिसाचव उत्तरेन्द्र २ । तेठ तेठकोव तेउकते तेउपपजे । तेज १ तेजुकोव २ तेजु
बान्त २ तेजुप्रभ ३ ए श्रीकपाल ८ । श्रीपवमारारव श्रीपकुमारना दयदेव कइवे—पच वचिठ क्य क्यस क्वकोव दूपपमा । पूर्ये इचिच्रेन्द्र ३ वमिठ व
तरेन्द्र इए १ दूपीम २ दूपकोव ३ दूपप्रभ ४ ए कावपात ८ । उद्विष्णुमाराव । उद्विष्णुमाराव इय इन्द्र कइवे—अनज्ज वक्तव्यम क्व क्वकोव । उद्व

करपु इन्द्रिवारासूतेय प्रकृत्या, संल्लुभारादीन्प्रयुम्पु पूर्वश्रावणी तरेद्रसम्प्रिना सोकपात्ताता तृतीयचतुर्थयो ध्वंत्यपो वाच्य इत्यर्थं तर्पते

रूपसरूपसीहरूप्यप्यना । सर्वहिकुमाराण जलकतजलप्यजलजलरूप्यजलकतजलप्यना ४ । त्रिसाकुमाराण
श्रमियगई श्रमियवाहणे तुरियगई सीहगई सीहविक्रमगई ४ । याउकुमाराण वेलयपनंजणकाल
पियह जहा श्यसुरकुमाराण सोमिय १ कालयाले २ चित्त ३ प्य ४ ते ५ रु ६ ज ७ तु ८ का ९ स्या १० ॥

जात इचिचैत्र । जलप्रभ उत्तरेद्र २ जल १ कर्तूप २ । जमखन जलप्या । अतकोत जसप्रभ ४ ए साकपाक ८ । त्रिसाकुमाराण । दिव्यकुमाराणा दग्
देव कर्षेदे—पमिकमति पमिकबाण । पमितमति ठचिचैत्र । पमितवाहन उत्तरेद्र २ । तुरिकगई छिप्यगई सीहगई सीहगई सोहविक्रमगई । लरितगति १
चित्तगति २ श्रोत्रगति ३ श्रोत्र विक्रमगति ४ ए साकपाक ८ । बाठकमाराण । वायुकमाराणा सुयदेव कर्षेदे—उत्तर पमजच कास महाबाह ३ मङ्गा नम्बा
हा । वसु ३ इचिचैत्र । प्रमखन उत्तरेद्र १ कास १ महाबाह २ अजग ३ रिठ ४ ए साकपाक ८ । कश्चियकुमाराण । स्तनितकुमार त्रिकायना इत्येव
ईदे—वास महाबास पावत विवावत नदिकावत नङ्गनदिसावता । घाम इचिचैत्र । महाबाव उत्तरेद्र २ भावर्त्त वेयावत २ नम्बावत ३ मङ्गा नम्बा
यत ४ ए सोहपाक ८ । एवमाचिबन्ध । इम सवना दग् २ सामोदेव कर्षा । कर्षापसरकुमाराण । जिम प्रसुत्कुमाराणा कर्षा तिम कर्षवा प्रसुरनिका
बादि द्यमभनपतीना पहिवासाकपाकना नाम कर्षेदे—सामेय १ कासबास २ चित्त प्यम तेठ ३ तहववेचर ४ । जल ० तहतरियपावा ८, कास
८, पावत १ पठमापा ३ । १ साम प्रतरने १ कासपाक नागने २ इम पिच ३ प्रभ ४ । तंज ३ तिमरूप नये ४ । अत तिम लरितगति ८ परिवा सी
कपासना नाम कर्षा बिचही । कास पावत ए द्येद्र त्रिकायना एक पयके गाबा नवो तिवा से पाठके ते लिखेह—ए द्येद्र सोकपासना पहिना
पपर । सो का पि प ते क ज तु का पा । साम १ कास २ चित्त ३ प्रभ ४ तंज ५ रूप ६ जल ० लरितगति ८ कास ८ भावत १० इहा युक्तान्तरे

पिसायकुमाराण पुच्छा गीयमा ! दीवेया श्याहेवञ्च जाय त्रिहरति तजहा—कालियमहाकाले सुरवपक्रिय
 पुयाजद्वय । अमरयइमाणिजद्वे न्निमित्तहामहानीमि ॥ १ ॥ किनरकिपुरिसेखलु सप्पुरिसेखलुतहामहापुरिसे ।
 अटकायमहाकाए गीयरइचेयगीयजसे ॥ २ ॥ एए वाणमतराग जोइसियाण देयाग दीवेवा श्याहेवञ्च जाव
 त्रिहरति, तजहा—चदे सुरेय । सोहम्मीसाणेसुण जते ! कप्पेसु कइवेया श्याहेवञ्च जाव त्रिहरति ? गीयमा !

ए पय सोसई—द्विवर दिग्गिना साकपाकने विवे सुवे २ ख बोला बोला काकपास कइता ते उत्तर दिग्गिने विवे बोला कइता एतसे बोला ते
 बोला पमे बोला ते बोला कइता, विवे खलारीकना सामी कइवे—पिसायकुमाराचं पुच्छा । पिसायकुमाराजी मन्त्रबोधी उत्तर । गीयमा दीवेवापा
 इयच त्राव विहरति । हे योतम ! दीप देव स्वामी पंचे यावत् विचरेत्ते—आसेप महाकावे सकय पडितूर पुरुमर्षेय । अमरवद मायभइ भीमिय तथा
 महाभीमे १ । ४ काण । महाकाण २ मूण निक्कायना इयदेव सकय प्रतिकय २ यचने पूर्वमद्र अमर कबोये इवपतो माबिभद्र रायसनिक्कायन भीम
 तिम महाभीम २ विहरत्रिपुरिस खलमावसिखसुमहापुरिसे । अतिकाए महाकाए वीयररिचेत्रनीयकसे ३ । ४ विहर निक्कायना किवर । किंपुइव
 २ निचे वि पएय निक्कायना सपएय निचे महापायुय १ अतिकाय महाकाव २ गन्धव निक्कायना गीवरति । निचे भीतयय २ घाठ अत्तरनी निक्काय
 गोत्रो पचिचे पचपयो १ पचपयो १ इसिगार १ भूयगार ४ कग्दो ५ महाकग्दो ६ काइख ० पतंस ८ एइना १६ खामी सखिहित १ सामानिव २
 धाए १ देधार ४ इमि ५ इमिवाक ६ इयर ० मइसर ८ मुवत्त ९ विसाव १ काम ११ वासरति १२ खेव १३ मकांसव १४ पकग १५ पकगवई १६
 एवं मवमिनी अत्तरना ११ इग्द कवा । एएवाचमतराचं देयाच । ए इक्षिव उत्तरकदो यानअत्तरना खामी कइता । जोइसियाच देवाचं । खोतिबो
 इरना । दीदेयापाचइ आवविहरति तजहा । दीपदेव खामीपंचे यावत् विचरेत्ते ते कइवे—चदेव पूरेव । चन्द्र १ चपुन मूय २ चपुन । खोइखीसाचि
 मचमतेकप्पेसु । सोधर्म ईयानने चेमसवत्तु ! देवखोवचे विवे । कइवेयापायेइव जाव विहरति । केतकाएन खामीपचो भीयपना कवा यावत् विचरेत्ते

एव सोमावयः प्रतितोक्तं वाच्याः नतु प्रथमपत्नीम्ब्राह्मिणी परापरैः ॥ ज्येष्ठांशतेपमाश्चिप्या ॥ इन्द्रावृषो वसोन्मृगावाच्या, अंतिमदेवसोक्तवतुष्टय इन्द्रद्वय
 ज्ञावात् ॥ इति तृतीयश्लोकेऽष्टमः ॥ ८ ॥ देवानां वाचिज्ञानसद्भावो न्त्रियोपयोगो प्यस्त्यत इन्द्रियविषयं निरूपय कवमोद्दिग्वा
 मा ॥ रायनिवृत्त्यादि ॥ श्रीवाचिज्ञाने ॥ श्रीवसिष्ठदेवसुष्ठोनेप्युक्तो ॥ सचामं—सोद्दिदियविसए जाव प्राविदियविसए सोद्दिदियविसएक जते । योगस्यपरि

दसदेवा जाव विहरति तजहा—सक्तो देविवे देवराया सोमे जमे यरुणे वेसमणे । हंसाने देविदे देवराया
 सोमे जमे यरुणे वेसमणे एसा वसुधया सर्वसुयि कप्येसु एएचेय ज्ञाणियद्वा जेय इवा तेजाणियद्वा सेव
 जते नतेसि ॥ तद्वयसए श्रुमो उद्देसो सम्मसो ३ ॥ ८ ॥ रायगिहे जाय एवययासी,
 कद्विहेने जते ! इदियविसए पयस्ते ? गोयमा ! पययिहे इदियविसए पयस्ते तजहा -- सोद्दिदियविसए

इतिमस्त एतत् । नायमा इत्येवा जाव विहरति तजहा । ज्येष्ठतम । इयदेव क्षामीपक्षी वाक्त्व मोमकता विपरं ते कश्चि—सर्वदेविवेदेवरावा । यज
 देवोद्देवरावादे । सोमे जमे यरुणे वेसमणे ईंशोपेदेविदेवरावा । सोम इम यरुण वेसमच इम इंयान देवेन्द्र देवरावा । सोमे जमे यरुणे वेसमणे ए
 सावसमसा सर्वेसुविश्वस्ये एएचेरभाश्चिप्या जेवइ वा तेवभाश्चिप्या । सोम १ यम २ यरुण ३ सोकपास ८ वेयमय ४ एवं १ एव सोधम इ याने
 कक्षी वसुधया ते सयवाको देववाकने विवे इन्द्र विवासमूनन विवे वसुधया कक्षो सनस्कृमादि देवेन्द्रनेविवे पृठिका इन्द्रनी प्रपेयाये एतरेन्द्र सवकी
 नीकपास सोळा सोळा विपरोत कक्षवा तथा एकीक सोमादिक सोकपास प्रत्येके देवसोक्त प्रो कक्षया परि भवनपतीनी परे नवा नवा नामनको जे
 प्रकृदिक इय इन्द्रते ते कक्षवा कक्षवा चारदेवसोक्तने विवे इन्द्रते तेमाटे दयशस्त्र सय । सयभते ३ ति । तद्वति इममयत् । तुचे कक्षुं सर्व सल्ले यव्य
 जागही । तद्वसुधयापुमपी उद्देवासयगा ३ ८ । ए सोळा यतकनी पाठमी उद्देयो परोकसी । ८ । देवने यवचिप्यान यवा प
 वि इन्द्रोना सपयोगळे एतकामाटे इन्द्रिय विषय निरूपय करतो नवमी श्लोको कश्चि—रायगिहे इत्येदे जाव एवंययासी । राकयइ नगरने विवे

जाने कहिये पल्ले? गो० । बुकिछे त अइहा सुन्निवदपरिचामेय [अुजाशुभअव्यपरिचामइत्यथ.] बक्सिदियविसयपुष्पा गो० ।
 दुयिछे प० त० मुखयपरिचामेय दुद्रुवपरिचामय पापिदियविसयपुष्पा गो० । दुयिह प० त-सुन्निगपपरिचामेय दुन्निगपपरिचामेय एवअिन्नि
 रिपयिमय मुरमपरिचामय दुरमपरिचामेय कामिदियविसय सुदुषासपरिचामेय दुदुषासपरिचामेय इत्यावियाध्य, वाषागान्तेव-इवियविसय उ
 षावपमुन्निषोति इइयत् तत्रेन्निपयिपयसूत्रं दक्षिंतमेव उद्याययसूत्रं त्येव-सेषूय प्रते। उद्यावएचि ससुपरिचामेचि परिचममाखायोगलापरिचम
 तोति यत्तर्वयिपा? इंता गोयमा । इत्यादि ॥ सुन्निषोति ॥ इवसूत्र पुनरेव-सेषूब प्रंते। सुन्निषसुयोगला सुन्निषसुताय परिचमति? इता गोयमा ।

जीजाजिगमे जोडसियउद्देसछं नेयछो अ्यपरिसेसो सेव नते नतेति ॥ तइयसए नयमो उद्देसो सम्मत्तो ॥ ९ ॥

यावत् या सोतम मेरा करना हम कहैछे—कइविषेबभतेइ दिवविसए पचत्ते गायमा । कतसेभेदे इभनयन् । इन्द्रिय विषय कइता इतिप्रय उत्तर छे
 मोतम । पचविषे इ दिवविसए पचत्त तंअइ । पचभेदे इन्द्रिय विषय कइता ते कहै छे—सोइ दिवविसए लोवाभिगमे । आचन्द्रिय विषय एषोवाभिगम
 नयमे कइता तिम कहयते हम मार दिवविसएबभतेयोगसुपरिचामे कइविषेपचत्ते गायमा बुकिछेपचत्ते तंअइ सुभिमदुसपरिचामेय दुभिसइपरि च
 मेय यभ पगन मधपरिचाम इत्वर्थ बक्सिदियविसएपुष्पा, सोयमा बुकिछे पचत्ते तंअइ, ससुपरिचामेय दूसुवपरिचामेय, बाबिदियविसएपुष्पा, सोय
 मा इचि पचत्त तअइ, सधिमइपरिचामेय दुभिमसपरिचामेय एवं अिअिअियविसएपुष्पा मुरसपरिचामेय दुरसपरिचामेय, इत्यादि बाषागान्तेरि
 इदियदिभउ उद्यावय मभिभवाति एइवा पाठ दोनैछे—तिअा इन्द्रियविषय सूत्रता देखायो होल अने उद्यावयमूय देखाओछे—सेअुअभतेउद्यामएचि
 मदइपरिचामरकि परिचममागपावयवा परिचमतिनि यत्तमन्निगता अंतागोयमा इत्यादि सधिमवाति, ए मूय यमो हम कइवा सेषूबभते सुन्निअवद
 पावयवा इनिअदइपाव परिचमनि अंता मायमा इत्यादि । आइभियउद्देमपानेयखापपरिसेयो । ज्यातियोनो उद्देयो पपरिगिय जाबवो । तइअवय
 यभनमाउद्देनामअता ३ ८ । ए बोझा यतअना नयमो उद्देयो प्रबवो कइतो ॥ ८ ॥ पाबिने उद्देयो इन्द्रिय कइता ते इन्द्रियकला हे

इत्यादि ॥ इतिवृत्तीमद्यतेभयम् ॥
 ॥ प्रागिन्द्रिया सुष्काणि तद्वत्तय देवाइति देववत्कव्यताप्रतिपत्तौ दृग्म सप्तैकः
 सुव सुभयएव नवर ॥ समिपति ॥ समिका उतमत्वेस स्थिरप्रकृताया समवती स्वप्रमोर्वा; कोपीस्तुष्पपादिमावान् शमय त्युपादेयवचनस्येति का
 मिका श्रमिताया; अनुदुता ॥ इति ॥ तपाविषमइत्याजावेने परस्त्रोपादिनावा इडा ॥ आयसि ॥ प्रकृतिसहस्रवज्जितत्वेमा स्वागकोपादीना आतत्वा
 ज्ञाता एवाचक्ष्मेवाभ्यन्तरा मध्यमा धास्याचेति तत्रान्यन्तरा अनुत्पद्यप्रयोजनेन प्रभुवा गीरवारत्वा वाकारितैव पार्थ्य समागच्छति तांवासावच्यंपद
 पुच्छति मध्यमातू मयथाप्यागच्छति इत्यन्तरया वा दिष्टिमयपद तथासइ प्रवप्नति श्रान्धिवय्यङ्कुरोतीत्ययः, आस्या स्वनाका
 रित्तिवा गच्छति अस्यतमनौरवविपयत्वा तस्या वार्थ्यपद दक्षयत्येव, तत्रा ध्यायां पतुर्विंशति ईवानां सइत्यादि द्वितीयाया मष्टाविंशति स्वती

रायगिहे जाय एववयासी, चमरस्वण भते ! श्रुस्तिरदस्स श्रुस्तरसी कइपरिसाउ पयत्ताउ ? गोयमा !

वपै तेमाटे देइ बहवत्वा प्रतिरइ द्यमनो उदुदेया कइहे—रायमिहेबवरे कावपसंवयासो । राजयइ नगरने विपै श्रीगीतमस्सामो इम कइ । चमरस
 भने चमरिदस्स चमररथा बटपरिवाया पच्छता गाबमा तथापरिसापो पच्छता तंजहा समिता चडा आवा । चमरने हेभगवम् । पसुरेद्वने य
 पुरएवान कतको परिपदा बडो इविमय उतर हेमोतम । तोन परिपदा बडो त कइहे—उत्तमपचे करोने किर प्रकृतिव उपयमवत्त भववा पाप
 नासामेने पाप छपना भवा उपरिव वचनबडो काप उपयमावै ते श्रमिजा पयवा श्रमिता कइये उइतनही । चकति । तथाविषसभाय उरउट
 न पभावे करी बाबासो कापइवे, तमाटे च्छा बडोवे ३ उत्तमसभाय रचितपचांमाटे कापादिपना खानक बको जाताकथोये १ उइने पनुकमे पभ्य
 तरामाइवा बाबा । तिहा पभ्य तर परिपदा तज हाप उरउ मइइ च पचामाटे छामो तेहे तिवारैव समीपेणाय खामो तेइने प्रवीचन नपूहे । म भ्यमा ते
 खामो तेहे पबवा मतेहेवीविच, खामी समीपेणाय मभ्यमा कइमिमाटे पभ्यतर परिपदा मध्यपरिपदाने प्रवीचने कइ एकाय करे २ तथा वाजपरिपदानो प
 न्तीहीकोक पावे पळइइ पचांमाटे मचम परंपदाना एइने कइ एकाय करेइव ३ तिहां पभ्यतर परिपदाये चउवोस सइसदेव । बोकोये पइपोस सउस २ को

पायां द्वात्रिंशदिति तथा देवीस्यतानि क्रमेणानुष्ठानि श्रीं चि सार्द्धं च हृदि तया तद्देव्याना मायुः आमेवा ईवृतीयानि पत्योपमानि देवादेवेति
 देवीनां तु सानुं मेकं तदयुंवेति एव पलेरकि नवरं देवप्रमाणं तदेव चतुस्रुः सङ्ख्यहीनं, देवीसामंतु श्रुतेन श्रुतेन चिन्मिति आयुर्मोममपि
 तदेव नवरं पत्योपमापिकमिति एव मय्युतान्ताना मिश्राणां प्रत्येकं सित्तः पर्यदो प्रवृत्ति नामतो देवादिप्रमाणातः स्थितिमानतय क्वचि त्कि
 चिद्वेदन वेदवत्स साय श्रीवाग्निमादवसेयाः ॥ इतिवृतीयश्रुतेवक्ष्यमाः ॥ १० ॥ समासश्चवृतीयव्यसं ॥ श्रीपञ्चमाङ्गस्यशतवृतीयं

तद्य परिसाद्य पणसाद्य तजहा—समिया चना जाया एवं जहाणुपुष्पीए जाय श्चस्रुद्य कप्यो सेवं भते भतेसि
 तद्दयसए दसमी उद्वेसो सम्मत्तो ३ ॥ १० ॥ तद्दय सय सम्मत्त ॥ ३ ॥

जीवे यत्सोस सङ्ख्य ३ तथा द्रवो अय्यन्तर परएवार्थे साठेतोमसे ३१ मय्यमाये तोतसे ३ बाहिरखी परियदाये २१ तेदेवता पाऊखा मय्यन्तरे भडा
 ए पत्यापम १ शोच पत्यापम २ डाक पत्यापम ३ इशोनी सोठ १ ॥ एव १ पाया ३ ए अतरने कडा एम क्विनेपचि एतथा विगोव पूव देवगो प्रमाय क्वद्वी ते
 माहे चार २ मङ्खलीनकडवा चने देरीनामानमाहे प्रत्येकेएक २ यो पचिक कडवा पाऊकानामान पचि तेहोव एतखी विवेदले पञ्चोपम पचिक कडवा
 एवंत्रहासुपुसोए जायपपुपोबाप्यो । एम किम धनुक्मं यवानुपूर्वीं दे बावए पञ्चुत देवकोच पर्यंत इदनी तोन २ प्रत्येके पंदादे ते नामबी प्रमाचबी
 स्थितिमां नबी बिधा एवकार्थ मेदै करी श्रीवाभिममबी जायना । सेवमंतेरति ॥ ततिवसवं सक्तत ॥ तद्वति हे मगवन् ! तुजे कञ्जु ते सव सत्वहे प
 न्चवा नरी एनीवा यतकना एयमी उडेमा प्रबबी कञ्जो एनीकी यतक प्रबवी पूरीकयो ॥ १ ॥ ३ ॥

श्रीपद्मभक्तस्वगतवृत्तीये व्याख्यातमाश्रित्यपुराणवृत्तीः ॥ शक्तोपिपानुमज्जतेरिपानं पान्मःसुखार्थंस्त्रियुसमशक्तः ॥ १ ॥ दतीययते प्रायेण देवापि कार उक्ता ता प्रायसश्चिन्तारयदेव चतुष्ययत् तस्यपुनरुद्वेगक्रार्पां चिन्तारसङ्ग्रहाय गाथा ॥ चत्तारीत्यादि ॥ व्याक्तायां ॥ अथपियसि ॥ चिदुगयतमे चिन्तार

चत्तारियिमाणेहिं चत्तारियहोतिरायहाणीहिं । नेरइण्लेस्साहिय दसउद्वेसाचउत्यसए ॥ १ ॥ रायगिहे णगरे जाय एव ययासी-ईसाणस्सण जते ! देविदस्स देवरयो कइलोगपाला पयत्ता ? गोयमा ! चत्तारि लो गपाला पयत्ता, तजहा-सोमे १ जमे २ यरणे ३ वेसमणे ४ एणस्सिण जते ! लोगपालाण कइयिमाणा पयत्ता ? गोयमा ! चत्तारि यिमाणा पयत्ता तजहा-सुमणे सइठजदे वग्गु सुवग्गु । कहिण जते ! ईसा णस्स देविदस्स देवरयो सोमस्स महारयो सुमणेनाम महाविमाणे पयत्ते ? गोयमा ! जयुहीविदीत्रे भद

नीने मतवे प्राये देवाधिकार कइया एकारवे प्राये ते अधिकारनो परे बोवा कओये वे तिहां उरेथक सर्वाधिकारे सपच गाथा कइवे । चत्तारियि मावेहि । चत्तारि विमाननां चत्तारि उरेया । चत्तारियहीतिरायहाणीहिं । चत्तारि राअवाओनां चत्तारि उरेया एवं पाठ उरेया । चेरएउवेक्काच्चि । चत्तारि नो उरेया ८ ओक्ताधिकार १ । दसउदे साचउत्यसए । ए इय उरेया बोवा यतक ने विदे च्चवा । रायगिहेचरे च्चवणवं । राज यइ जसरे ने विदे नो गातम याइत् इम । एवंच्यसो । कइता इया । ईसाचस्यभंते । इयाननेच वे भगवन् । देविदस्सदेवरयो । देवेद्वेने देवरवाओने च्चान्नायगयापं । चेतमा चाकयाण कइया । गायमा चत्तारिछागयासा प त । वे गोतम चत्तारि छोकयाण कइया ते कइवे । सोमे । सोम । जमे । यम । वेसमने । वेसमच १ । वचवे । वचप ४ । एवमिच भतेसोणयासाच । एअनेच वे भगवन् छाकयाणनां । कइविमायापं । चेतसा विमान कइया इति प य । गा चत्तारिविमाया प त । वे यातम चत्तारि विमान कइया ते कइवे । सुमने । सुमने १ । सक्कपोसरे । सर्वतो मद्र १ । वयू । वचगु १ । सक्कम । सक्कगु ४ । कइच्चभंते । चिन्तां वे भगवन् । ईसाचक्खेविदस्सदेवरयो । इयाननो देवेद्वेनो देवरवाओने । सोम महारवाओने । सोम

तिमार्द्यर्षेण मन्त्रिनयोत्पन्नस्य सोमास्पतीकपासस्येति ऋतुर्यज्ञस्वारः ॥ ४ ॥ रायश्चाधीसु षत्तारितर्क्षेयया प्राञ्चिपद्वा, तेर्षेवं-ऋश्चिं प्र
 ने । इमावृष द्युविदस्य वृवरको सोमस्य महारको सोमानामं रायश्चाधी पञ्चता गोयमा ॥ सुमन्वस्य महाविमावस्य षडैसुपक्विंइत्यादि ॥ पूर्वोक्तानु
 सारेण त्रीयात्रिभक्तो विजयराजपानीवर्षाभानुसारेण वैलैक उद्वेक्षको घेतत्यइति तस्ये ता राजपात्यः क्लिस सोमादीना घञ्जस्येष्टामस्य च सम्ब
 धिनां सोक्तपासामा प्रत्येक षत्स एकादशे कुण्डसवरान्निपाण्टीये द्वीपघागरमण्डस्या भूपत्ने सत्कहितस्यपरिहस्या-कुम्भसगस्यप्रक्षिं तरपाये

रि उद्वेसा श्युपरिसंसा णधर ठिइए नाणत्त श्याइदुगइनागूणा पलियाधणयस्सहोतिदीचेव । दोसइजागा
 यरुणे पलियमहायच्चवेवाण ॥ १ ॥ चउत्यसए चउत्यो उद्वेसो सम्मसो ४ ॥ रायहाणीसु

गजनां सोक्तपासो परे । चर्द्धिरएवाचत्त । एतन्ना विशेष क्लितिने विपेभेइ चडवा ते चर्द्धे । पाइदुवतिभागूषा । सोम यमनो पासखो विमायून
 नाय पञ्चापम जाचको । पञ्चिवाचचकण्डहातियायेव । घनवतो पासवो दाव पञ्चोपम निचये । दोसतिमागावचये । दाय पञ्चोपम षोषे भाग अधिअ
 वचनो । पलियमहायचदेवाचं ४ । पासवो पपल्य स्नागोय देवन् एव पञ्चोपम पासखो जाचवो एषीवा यतवनां चारउद्वेया चवा ४ ४
 इवे चारि उद्वेया राजधानीनां चर्द्धे-रायश्चाधीमुनि इत्यादि । राजधानीने विपे परि चार उद्वेया चडवा ते इत्त चडवमते ईंयावस्य इविदस्य दे
 वरथा सामास्यमकारो सामाजामरायश्चाधी पञ्चता, क्विसे स्नागवे च वाक्कावचरिरे हेमयमन् । ईंयान देवेअ देवराजानी सामनाम महाराजानी
 मामा इसेनामे राजधानी चडो इतिमत्र यायमा समचळमहाविमावस्य षडैसुपक्वि इत्यादि हेमोतम । सुमननाम महाविमागने गोचे चारि ईंदिम
 इत्यादि पडिना सोचमैगइ सोमवाचपावतो राजधानीनो वत्तचत्ताचडो तिचि चमसारे चरो तथा जोवाभियमने विपे विजयदेव राजधानीने चनसा
 रे चरो एव २ उद्वेया चडवा, विमाननो परिपाठीचगे समत्राचवा इडो कोइक पूचसे ए यन् इंयान संबन्धो सामादिअ चाकपासको राजधानी प्रत्ये
 वे चार २ इत्यारमे कुण्डसवरानामा होपने दीवघागर पञ्चतीनामा मूचने विपे साअलोवेवे तिर्हा साकपासको राजधानीना अधिकांर चडो षडं सुय

शीतिरायहाचीं ॥ सोमनाथनगरपासे १ ॥ जातलरेगवोसस ताठे इसाळलोगपासा ॥ सकळसलोगपासा ॥ बदक्षिपेयो
 मन्नदति ॥ २ ॥ गगाय सोमनाथममननप्रप्रानापानाभां पर्यतामो मत्येकं चतसृषु दिशु प्रयन्ति, तत्र येप्रमन्नगरी रावरी कृत्या अभिरिति,
 मळकण ॥ ३ ॥ यमवपनाङ्गुलमोमेनो ॥ ररकरगपयसमो उद्युद्यत्तविरूपंजो ॥ ३ ॥ तस्यपनगुप्तमस्यउ चउद्विसिर्शितिरायहाचीं ॥ अयूदीवस
 भाउ विरानापामनुताउ ॥ ४ ॥ पुष्येवपयमदा सुमळमाराय हाबिदादिठे ॥ अचरेवठफुयेरा पवप्यजाउत्तरपासे ॥ ५ ॥ एएवेवकमेवं यव
 चरनविर्शोति चरस्यामि ॥ वळप्यनमेनस्रवि चउद्विसिरायहाचीं ॥ ६ ॥ पुष्येवहोइयठका वळपनादक्षिबेदिसीनाए ॥ अचरेवहोइकुमुया
 उत्तरउंपुंमरिणीया ॥ ७ ॥ एणयकमेवं सामस्रविर्शोतिचरपासमि ॥ सोमप्यनसेलस्रवि चउद्विसिरायहाचीं ॥ ८ ॥ पुष्येवहोइसोमा सोम

हचो गाबाये उग्रक ते गाबा निगियेवे — अंठनगळपभि तरपामिर्शोतिरायहाचीं ॥ १ ॥ अठनामा प
 यतने पयानरे कामे राजधानी उत्तरदिमेंवे तया वचो सोवे दक्षिणपासेवे ॥ आठत्तरवचीसस तापी इसावसागपासाचं । सकळलोमपासा चंदस्त्रिचे
 न नववदति ॥ २ ॥ अठत्तरनो सोराराजधानी ते इयानना सावपासनी आचवी जे दक्षिणे सोखे राजधानी ते यजना सोवपासनी आचवी २ ए सा
 म मम १ यम पम २ वैयमच यम ३ वृत्त प्रम ४ तामे पवतने प्रस्येवे चारेर दिगिने त्रिपेवे तिर्षा वैयमच नगरो पादिदिंर काडोवे — मळ्येवोइवठवठ
 वेवमपभासयात्म मेना । ररकरपयमममा उग्रवृत्ततिस्रमो ॥ १ ॥ तखरनगतमळ्यच चउद्विसिर्शोतिरायहाचीं ॥ अयूदीवसमापी विळभासामया
 ताया ॥ २ ॥ यजेनपरनगडा ममत्रमारायशाविश्लिजपा [ममळमा एववू राजधानीमा नामवे] चररेवठफुयेरा धवप्यजाउत्तरपासे ॥ ३ ॥ एएवेव
 वमेव वृत्तमरिणीयारवामदि । वृत्तप्यममेनान्तरि चउद्विसिरायहाचीं ॥ ४ ॥ पुष्येवहोइनगुवा वृत्तप्यमदक्षिबेदिसीनाए । अचरेवहोइकुमुया
 उत्तरपापंचरिणीया ॥ ५ ॥ एएववचमच कामळविर्शोतिचरपासमि । सामप्यनसेलस्रवि चउद्विसिरायहाचीं ॥ ६ ॥ पुष्येवहोइसोमा सामप्यम

प्यनदक्लिबदिमीनाय ॥ मित्रपागाराप्रचरे कङ्कोहनलिङ्गायउत्तरणे ५ ६ ॥ एण्देवजमंभं अंतकरसविषयोतिप्रचरेण ५ समयतिप्यनसेलरस वउवि
 निरापहाकीमु ५ १० ५ पुत्रेसत्रविमामाप्रहयिमासाउदाहिलेपासे ५ सेत्रम्यभावेरुं अमयापुण्डतरेपासे ॥ ११ ॥ इति, इहच प्रये सीबर्मावसस
 का रीशामावतगकाया मन्व्येय योप्रमकोटी व्यतिक्रम्य प्रत्येकं पूर्वोदिविषु स्थितानि यानि संप्याप्रजादीनि सुमनःप्रजूतीनिच विमानानि तेषा
 मपोऽनग्यातायोजप्रकोटी रवगास्य प्रत्येक मेकेका मगयुक्ता ततः कथनविरोचः? इत्यश्रोष्यते? अन्या सा मगयी याः कुबलसे ऽत्रिपीयंते एताया
 म्याइतिपया एकैदानायमश्चिपीबा मन्नीघरद्वीयेकुबलसद्वीयेति॥ इतिचतुयगतेऽष्टमः ॥ ८ ॥ अनन्तरदेववक्त्रव्यतो क्वाऽपवेक्रियश्चरिसाचम्या
 कारकत्रच्यता प्रतियद्वी मयमोदेसत्र उच्यते तत्रे दमादिसूत्रं ५ भेरइएकमित्यादि ५ सेस्वापदेति ५ ससवज्ञापदे ५ तइठउदेसठजाबिद्योति ॥ क्वचित्

विचक्षारि उद्देसया नाणियक्षा जायवरुणेमहाराया चउल्यसए अठमो उद्देसो सम्मत्तो ४ ॥ ८ ॥

इतिबेदिमीभाए । मित्रपागाराप्रचरे कङ्कोहनलिङ्गायउत्तरणे ५ ० ॥ एण्देवजमंभं अतबारस्रथियहीतिप्रचरेच । समयतिप्यमसेसस्र वउददिसिरायहायो
 या ८ ५ योवेवत्रियामामा एदिसामामाउदाहिलेपासे । सेत्रापमप्रचरेच प्रमायापुण्डतरेपासे ५ १ ॥ इति ए राकधानो ता इम कश्चिदे—प्रते इहा पत्य
 नविमै सोधर्मस्तमच वडो तथा इमानावतंस च वडो असक्येच सोत्रन कोटि अतिबर्मासे चात्ये विहा प्रत्येके पूर्वोदिविदिशि रग्ना सध्यामम चादि सुम
 मयमृति विमान तइनेनेले प्रमबहातावाजकोटिप्रगगोले तिहा प्रत्येके एच २ राकधानो इवू कम् इहा विरोध द्विम तिहा उत्तर कश्चि
 दे—अ कुबलने द्विये मयरो कङ्को ते पनेरो पने ए पनेरो त्रिन गत्र इमान प्रपमश्चियोनो नन्दोस्वरुणेये तिम ए पयिि कािकवो या
 र्ग एचश मइदिकवे वापत् बोवा इ यानेत्रना वदुब्राम महाराजा साकपाल एतसासग कङ्को ए चारेदं राकधानोना चार उदुदया काचवा ए बोवा
 प्रतबना पाठमा उदुदेया प्रयपको कक्षा ४ ५ ८ ५ पाण्डिले उदुदेये देव यत्रच्यता कङ्को ५ द्विये वैमिनयरोर सामथ्य कङ्को मार
 च प्रतिसत्र मरुमो उदुदवी कश्चिदे—तिहा प्रबम मूएए । चेरइएचमते चेरइएसुठवक्त्रइ पखेएसुठवक्त्रइ पखयबाएसेस्रपदे तइसउदु

द्वितीय इति श्रुत्वा मन्त्रावप्यथ इति चैवे-गोयमा । नेरइएनेरइएसु उववज्जइ इत्यादि, रयंवास्यार्थः नेरयिकेयू त्यद्यते न पुन
 रनेरयिकः क्व पुनर तदुच्यते यस्मा आरभ्यविमलोपपाइक मायु रवातो नारकाद्यायुः प्रथमसमयसदनकालएव नारकादिव्यपवेष्टो भवति श्रुतुमुग्र
 यन्नामन यत् उक्त मयविद्वि अं मुनूष्यरूपनिरूपकं नुर्वञ्चिः-पलात नवइत्यन्मि भिद्यते न घटः क्वचित् । नान्याकिर्गमोक्तीइ नवशून्यप्रविहवते ॥१॥
 नारकव्यतिरिचय मरुकेतापपद्यत । नरकाभारकाद्यास्य नकचिद्विममुच्यते ४ २ ॥ इत्यादीति ॥ कावनाकाइति ॥ अथ मुद्देकाको ज्ञानाधिकारावसा
 मो ध्यतक्य मन्त्रार्थं ५ फयइत्यमन्त्रप्रति । अति कइसु नाचसु होज्या ? गोयमा । होसुवातिसुवाचतुवागावेसुहोका होसुहोत्वमायेकाभिक्षिवोइयसुयनावे
 मुहोका इत्यादि ५ इति चतुःपयगतमन्त्रः ६ ५ सेइयाचिकारा तद्वत् एव यद्यमोषु ग्नास्ये दमाविसूत्र ॥ सेनूकमित्यादि ॥ ताकवता एति ॥ तवरू

नरडाण जते ! नेरइएसु उववज्जइ श्यनेरइएणं जते ! नेरइएसु उववज्जइ ? पस्ववणाएव लेस्सापए तइइ
 उद्देसनु ज्ञानियेष्टो जायनाणाइ । अउत्यसए नयमो उद्देसो सम्मत्तो ४ ॥ १ ॥ सेनूण जते !

इमयोभाषिकत्वा वाचपाचार ४ २ । नारको च वास्मात्कइति, हेमगवन् । नारकोने विवे तपयै पशवा नारको गहो ते पनारको कइये ते च वा
 स्वात्कइति, हेमगवन् । नारकोने विवे तपयै इति मय हेगोवम । पशवपाना सवरमा पशना बोका उद्देयाबो वाचबो कइती एक पुशवे बोका उद्दे
 याबो पइतू ओमेइ-ते पपपाठ काचवा तिर्वा इमक गोवमा, चेरएणेरएएसु उववज्जइ सोपशेरएनेरइएसु उववज्जइ, नारको नारकोने विवे तपयै एचि
 पनारको नारकोने विवे तपयै ते अिम नारकादि भवनो उवपाइक पात्रका शौजबै एतसामाटे नारकादिकनो पात्रको प्रथमसमय सवेइमकात्तने
 विवे होत्र नारक एववाकइये नारकबो योत्रा नारकोने विवे तपयै नारकबो नारक मन्त्राये इत्यादि वाचए ए उद्देयो ज्ञानाधिकार
 पयैम कइताते इम कचइयेयाचभंते योवे अइसुनायेमकात्ता, गायमा होमुद्राज्जमाचेपाभिक्षिवोइयसुयनावेसुहोका इत्यादि । अउत्यसए मन्त्रो
 नइया ॥ ए योका अतकनो नरमा उद्देयो पचकोकया ६ ८ ॥ पूर्वकेज्जानो पथिकार कइती केवार्चतनो होत्र इयमो उद्देयो कइये-तेइ

पतया नीलसेइयास्त्रमावेन एतदेव ब्यलच्छि ॥ तावन्नतायति ॥ तस्याइय नीलसेइयाया इव यथो यस्याः सा तद्वृत्तौ तद्भाव साता तथा तद्वृत्तताया एवं वृत्तयो
 देउते इत्यादिवचना इव इत्यर्थानर्गपताए तावन्नतायनु ज्ञोदपरिबन्धइ सा गोयमा। कबइलसा नीलसेसपप्य ताकूवताए जुञ्जीर परिबन्ध
 षय सस्य मायायां यदा लुब्धसेइयापरिवतो जीवो नीलसेइयायोम्यानि द्रव्यानि वृष्टीत्वा कासकरोति तदा नीलसेइयापरिबन्ध एतपद्यते कबइस्वाइ इवाइ
 परियाइता कालकरोइ तत्रसेइयवज्जइ त्रिवचनात् अतःकारकमेव कार्यजव्रति कबइलसा नीलसेसं पप्येत्यादितु कृष्कनीलसेइययोर्नैवपर सुपपारा दुष्कमि
 ति सेवेकडेवं मते। एवं बुद्धइ कबइसेसा नीलसेसं पप्य ताकूवताए ३ जुञ्जी २ परिबन्ध ३ गोयमा। से कइमामए खीरे वृष्टिं पप्य (तन्न मित्यर्थः) सु
 बुधाः वन्ते रामं पप्य ताकूवताए ३ जुञ्जी २ परिबन्ध से एएकडेवं गो। एवबुद्धइ कबइसेसाइत्यादि एतैमैवा निसामेन नीलसेइयाकापोर्ती का

कइउंसेसा नीलसेस पप्य ताकूवताए तावन्नताए एव वृत्तयो उदेसते पर्यावगाएचेव सेस्सापदे नेयवो

ना सूचए ॥ शिबूभंतेकबइसेसा नीलसेस पप्य ताकूवताए तावन्नताए एव वृत्तताइ सोपबववाटाबन्धवव ॥ तेनिये हेभयवन् । कबइसेसा परिबन्ध जो
 व नीलसेइयावाप्य पुद्गलवा कालकरो तो मोकसज्जामांदि खपजे कबइवयो नीलसेसा प्रते पाम्योने इत्यथ त इत्यर्थे मोकसज्जामां कालकरो एहीव कबइ
 नील कम्मानी परे कबइ केइना तेइपसे खणेने। एव वृत्तयो उदेससा पप्यववापसेवेसा। इम पप्यववाजा सुतरमासिद्धापदो नीलो उदेसो इही कइवो
 एववन्धबोळ इही एतमा पद वइवा तावन्नताए तावन्नताए तावन्नताए मुञ्जा २ परिबन्धमिति वृतागोवमा कबइलसा नीलसेस पप्य ताकूवताए एव
 मुञ्जा २ परिबन्धमिति, प एइना भावना विजारे कबइसेसा परिबन्धतोइ नीलसेसा याग्य इवपइने कालकरो तिवारे नीलसेसा परिबन्ध एतपदे असेसा
 इइवाइ परिबाएता कालकरोइ तत्रसेसवमवइति इतिवत्त यवो एतकामांटे कालकरो तेहीव आवइने कबइसेस ते नीलसेसपप्येवादि, कबइसेसा नील
 स्यानामेइ उपचारबी कइतो सेवेकडेवं एवबुद्धइ कबइसेसा नीलसेस पप्य ताकूवताए एववन्ध २ परिबन्धमिति गोयमा सेकइवाबामए खीरेसे पप्य,
 इव ते सास प्रते पाम्योने तथा सुवे वावसे राग पप्य, निमठ सेनवस वसाधि राममते पाम्योने ताकूवताए ३ जाबमुञ्जा २ परिबन्धमिति, तेइकप

योती तेजसो तेजसो पट्ना गुह्या प्राप्य तद्रूपत्वाविना परिब्रमतीतिवाच्यं अथ कियदुर मय मुद्देशसो वाच्य इत्याह ॥ आवेत्यादि ॥ परि
 यामन्यादि द्वारगणयोश्चद्वारपरिसमाप्तिं प्रापदित्यथ तत्र परियामोदश्रितएव तथा ॥ वसति ॥ कृष्णाविलेशयामा वयोः सर्वैवं--अबहले
 ज्ञावं ज्ञत। करिक्रिया पाषण्डं एकते इत्यादि उत्तरतु कण्ठसेत्रया कृष्णा भीमूतादिवत् नीलसेत्रया नीला नृगादिवत् कापोती कपोतयस्यो सुदिरसा
 रादियत् तेजसा लोहितरा गशररक्तदिवत् पट्ना पीता चम्पकादियत् सुम्ना २ शङ्खाविवदिति तथा ॥ रसति ॥ रस स्मासां वाच्यः, सत्र कृष्णा
 तित्तरसा निषादियत् नीला कटुकरसा मागरयत् कापोती कपापरसा चण्डवदरवत्, तेजोसेत्रया अक्षमपुरा पङ्काचाविफलयत् पट्नलत्रया कटु
 कपापमपुररसा बन्धममामुरादियत् सुम्नलत्रया मपुररसा गुह्यादिवत् ॥ अपत्ति ॥ सेत्रयानो गन्धो वाच्यः क्षात्राद्याः सितको दुरभिलग्न्या अन्यास्तुतदितराः ॥
 मुमुत्ति ॥ अग्न्या गुह्याद्यादितिस्वतराः ॥ अपसत्यसि ॥ आद्या अमशस्ता अन्त्यास्तु प्रशस्ताः ॥ सक्लिष्ठसि ॥ आद्याः सक्लिष्ठा अन्त्यास्त्वितराः ॥ उच्यते ॥

चते द्वार २ परिक्रमे सतेषुत्र गावसा अरुहसरमे इत्यादि ए पाठावागो परे नोक्तस्येया कापोतसेया प्रते पामोने कापोतसेया तेजुपते पामोने तेज
 पदमपते पामोने पामोने पदम गुह्यपते पामोने ते रूपपते पादिदेश परिक्रमे इम अहर्बू ॥ द्विजे ए उदुदेया जेतसा जगे अहर्बो ते अहर्बू--आवप
 रिबाम अचहदादि द्वार गावाये यथा द्वार तेहनो परिक्रमाति तर्हि अहर्बो ते इम ॥ द्विजे ए मावागो पच सिखिवे--परियाम ते पशिसो वेखाद्यो
 इत्र तथा रगति अगादिनेत्राणा अच अहर्बो ते इम अहर्बुसेत्रार्थमते केरिमवाच्येच पचसा इत्यादि प्रय उत्तर हेमोतम। कृष्णसेयानो मेव चि
 त्त तेइ सरोपा अच १ नोमनेत्राणा ममरा सरोपा अच २ कापातनेत्राणा अमूररसरोपो अच ३ तेकाशिग्रानो रातोवच प्रयत्न रत्नो परे ४ पदमल
 ग्रा १ वोभाच चरित्वा सुच सरोपो २ यज्जनेत्राणा अत्रनाच यज्जसरोपा ३ तथा रसति, ते कृष्णसेयाना एव अहर्बो, तिष्ठो कृष्णसेयानो च
 यो तिष्ठत्य निहादिवन्नो परे १ नोमनेत्रा अदुःखत्त नागरनी परे २ कापोतसेया अयावरेवे कावागार चरोको ३ तेजोसेयाना एव अहर्बो यो

अस्याऽङ्काः खिन्वाद्य आद्यास्तु भीताकुराद्य ॥ गच्छति ॥ आद्याः तुर्गीतिहेतवो म्यास्तु युगतिहेतवः ॥ परिचामति ॥ सेवयानां कतिविधः परिचाम इतिवाच्यं
 तत्रा गीजपन्थमप्यमोदरुष्टमेदाद् त्रिधा कल्यादादिमेदाद् त्रिपति ॥ पश्यति ॥ आशां प्रवशायाया सात्र प्रत्येक मन्त्रप्रदेशिका एतादृति ॥ ठंगाइ
 पति ॥ चवनाइना सां वाच्या तत्रै ता अर्थक्यातप्रदेश्यावपादाः ॥ वर्गवा आशांवाच्याः ॥ वर्गवा आशांवाच्याः ॥ तत्र वर्गवाः कृष्णसेषपादियेभ्यश्चवर्गवाः,
 ताया नानाधौवारिकादिवर्गवावत् ॥ ठावति ॥ तारतम्येन विधिनाथवसायनिबन्धनाधि कृष्णाविश्वव्युत्पत्तिनि तानिवा संस्येपानि प्राप्यवसायस्या
 नाना मसत्यातत्वादिति ॥ अप्यबुद्धि ॥ सेवयास्यामाना मस्यबुद्धत्वं तर्त्वं। एष्येति सते-कृष्णसेवाठावाचं चाव सुकृतेसाठावाच्य अइत्युगावं

जाधपरिणामधरसगधसुष्ठुपसत्यसकिलिधुयहा गहपरिणामपएसीगाहणव्यम्नाणाठाणमप्ययज्ज सेवं जते

वा पाशयवकी परे ४ पञ्चसेवाना रस कट ४ कयाव मधुररस चन्द्रममा मदिरानो परे १ युक्तसेवाना रस मधुरो युक्तदिवकी परे १ तथा गधति,
 बुद्धादिसेवाना गन्ध कइवी तिहां पडिखी कृष्णसेवा मोक्षसेवा जापातसेवा एतोन दुर्गन्ध कइवी तिहां पडि तर तम योगविचारो सेवी त
 या खेइवी, तेषूसेवा पञ्चसेवा मङ्गलसेवा ए तोन युगन्ध कइवी तिहां पडि तर तम योग विचारो सेवी तथा सुष्ठुति, पडिखी तोनसेवा प्रयइ क
 इवी खेइवी तोनसेवा गुह कइवी इहां पडि तर तम योगविचारो सेवा तथा अपसुष्ठुति, तिहां पडिखी तोनसेवा प्रयइ मूढो खेइवी तोन
 सेवा प्रयइ मली तथा सदिखिइति पडिखी तोनसेवा सखिइमेखी खेइवी तोन पसखिइ तर तम योगविचारो सेवी त
 वा अंसिचति, खेइवी तोन कच्छ पने खिस्य कइवी पडिखी कृष्ण मोक्ष जापात ए तोन सेवा मोत अने दूष कइवी तथा गधति, पडिखी तोनसे
 रवा इगति इत खेइवी तोनसेवा युगतिहेत तथा परिचामति सेवयाना खेतसेमेदे परिचाम इम कइवी तिहां परिचाम कथय मध्यम उत्कृष्ट
 भेदकवी तथा कल्यादादि भेदकवी तथा पश्यति सेवयाना प्रक्ये कइवा तिहां ए सर्वं प्रत्येके भजन्त प्रदेगीहे तथा भीमाइचति, एइगी पवगाइ
 ना कइवी एसव प्रत्येके संख्यात खेइ प्रदेयावमाठहे तथा रज्यचति, तथा एहीगी वमथा कइवी तिहां कृष्णसेवया सेव्य वगया अतन्तोले योदारि

दशरथाय ३ कपरे २ द्विती शप्पावा १४ गीयमा । सर्वलोका अहङ्गणा काठलेस्साठाका दशरथाय अहङ्गणा भीसलेस्साठाका दशरथाय अससेज्ज
 युगा अहङ्गणा कपरेनेमाहाका दशरथाय अससेज्जगुणा अहङ्गणा सेउलसाठाका दशरथाय अससेज्जगुणा अहङ्गणा पम्हसेसाठाका दशरथाय अस
 सज्जगुणा अहङ्गणा मुक्कनमाठाका दशरथाय अससेज्जगुणा इत्यादि ॥ इति चतुषथतेव्यमः ॥ समाप्तचतुर्थस्कन्तं ॥ ४

॥ नृपोपचि एते नृरीय ध्यात्वामयाकापिदियविदुव्या ॥ दुग्पसदास्त्रावुतमेस्त्रनावात् सेपोनयुक्तः किमुयर्तरायाः ॥ १ ॥ चतुर्थंशतान्ते सेइया
 उक्ताः पञ्चमगतनु मापो सेत्रयावन्तोनिद्रुप्यन्त इत्यथ सम्बन्धस्या स्यो वैयससुहृदाय गार्थेयं ॥ अपेत्यादि ॥ तत्र चम्याया रविषिययप्रमनिस्ययार्थे

चतैस्ति ॥ चउत्यसए टसमी उद्वेसी सम्मसो ६ ॥ १० ॥ चउत्य सय सम्मत्त ॥ ४ ॥
 चंपे १ रवि २ अन्निल ३ गठिय ४ । सध्वे ५ ठउ ६ माउ ७ एयण ८ णियठे ९ । रायगिह चपाच दि
 माय १० दसपचमम्मिसए ॥ १ ॥ तेण कालेण तेण समएण चपानाम नयरीहीत्या वसुत्त तीसेण चपाए

वादि वावा ओपरे ठावति तारतन्ने करो विविच पञ्चममाय निबन्धनत्तै नृचादिद्रुवसुहृ ते पसस्सेववै जेमाटे पञ्चमसायना स्यान्व पसस्साता
 वै तेमाट पचवइति सेयया स्यान्नो पच्य इडुल कइता ते इम एएमियभते सपइलेस्साठाचाचं आव सुक्सेरसाठाचाचय अइसयाचदवइयाए १ अच
 र २ दिनापयाशब्दयावा उक्ताया विमेषादिवावा योवमा मन्दावात्रइसया वाउलेस्साठाचाचदवइयाएअइसया भौससेस्साठाचाचदवइयाए पससेज्जमु
 वाचइसया अइसस्साठाचाचदवइयाए पमयेज्जगुणाअइसया तेठनेस्साठानाठवइयाए पससेज्जगुणाअइसया पठनेस्साठाचाचदवइयाए पससेज्जगुणाअ
 इसया मइज्जगुणाशान्तयाए पमयज्जगुणा इत्यादि कइता । मेवमते २ ति ४ १ । तइति जेमगवन् । तुम्हे कसुं ते सव सत्तहे पन्थवा नही । पच
 रपेवइमसत्त ४ । ए शोवा यतज्जगुणा उदेयी पचवी कइता एतसे शोवा यतक प्रोपया । ४ १ ॥

शोवा यतज्जगे एते नेयशा कही ते पचसे पावे नेयुपावन्त कहीदेवै उदेगवाच संयइयाया कहीवै—पवेइत्यादि । अवेरविषयिचलगठिय अदेइइममाठएव

प्रथमद्वेषकः ॥ अद्विषति ॥ वायु विषयप्रसन्ननिर्बंध्यापौ द्वितीयः ॥ संठिपति ॥ आसयान्त्रिकाप्रातःप्रापनीयापभिर्बेयपरसृतीयः ॥ घट्टेति ॥ अद्विषि
 पयप्रसन्ननिर्बंध्याय यनुयः ॥ बडमति ॥ अट्टत्यवस्तव्यतायः पञ्चमः ॥ आठति ॥ आठेयोस्पत्यादिप्रतिपादभायः षष्ठः ॥ एयति ॥ पुट्टलाना मेज
 माद्यप्रतिपादकः सप्तमः ॥ निपठति ॥ निपन्थीपुत्रान्निधानानारविहितवस्तुविचारसरोष्टमः ॥ रायगिहति ॥ राजगुह्नगरविचाररूपरोनयम ॥
 षपाचदिमायति ॥ अस्यायां नग्यौ चन्द्रमखौ वस्तव्यतायौ दशमः तत्र प्रयमोदुहाणे जिम्बिस्त्रिस्वये ॥ सूरिपति ॥ द्वीसूरीं बंदूद्वीपे द्वयोरेय सावात् ॥

नयरीए पुखजदेनाम घेइए होत्या थखलं सामीसमीसठे जाव परिसापक्रिगया , तेण काहेण तेण समएण
 समणस्स जगवले महावीरस्स जेठे अतेवासी इदंनुईणामे अणगारे गोथमगोक्षेण जाव एवथयासी-जयु
 द्वीषेण जते ! दीवे सूरिया उईणपाईणमुगच्छुपाईणदाहिणमागच्छुति पाईणदाहिणमुगच्छु दाहिणपणीण

बरिबंठे । रायगिहोचपाच दिमायदुषपचममिसए ॥ १ ॥ तिहां अस्या नयरीने विपे सूर्यविषय मत्र निचयाव पडिहा छेयो । अरिबति, वाडु मय नि
 चयाव २ यठिबति, आठ प्रत्रिया प्रात प्रापनीयाव निचव ३ सठेति, यण विषय निर्बंधां ४ अठमत्यति, अट्टलान्त्रिकावाव ५ आठति, पाट्टला
 पक्षपचीनो प्रतिपादनाव ६ एयति पुट्टलनो बंधयो इत्याद्यवं निचव ७ बिषठेति, निपन्थी पुत्रनामा पषगार पूढ्या वस्तुविचार ८ राजगुह्न नगर
 विचार ९ अस्यानगरीने विपे चन्द्रमा वस्तव्यताय दशम १ ए दयछेया पचम यतकने विपे आचया १ । तेचकासेच तेचसमएव । ते काकने विपे ते
 ममयने विपे । अयाचर्मचयरोहाळा वचया । अया इसेनामे नयरी पुवे तेइना वचव उचारा उपांगयो वचवो । तोसेच अयाएवचरीए । तेइ अया नग
 रोवखो ईगान कुनि विपे । पुबभरे चामवेएहाळा वचयो सामीसमीसठे । पूबभद्र इसेनामे वचनो चाकतन तेइनाबंठक उबारिवकी आचवी तिहा
 श्री महावीरस्सामी समासच्छा । आवपरिसायद्वियया । यावत् परिपका वादी पाळो चाप चापणे ज्ञानने गर । तेचवासेच तेचसमएव । ते चीवा अरा
 रू चाकने विपे ते समबने विपे परिपका वादी पाळोमई तिवारे । समचअभगवपीमहावीरच्छ । यमच तपस्वी प्राण ऐश्वर्यवक्त श्रीमहावीरखेव वचवो

उदीचीपाइयति ॥ उदनेव उदीचीनं प्रागेव प्राचीनं उदीचीनं तदुदीचीया प्रासस्तात् प्राचीनं तत्प्राच्याः प्रत्यासस्तात् तदुदीचीनाचीनं दिगन्तर
 सेत्रदिगवेत्तया पूर्वोत्तरदिशि त्वयं ॥ उगच्छ ॥ उदृत्य क्रमेण तत्रोद्गमनं कृत्वे त्वयः ॥ पादं च ददाहि संति ॥ प्राचीनदक्षिण दिगन्तर पूर्वदक्षिणमित्यर्थः ॥ सा
 गच्छति ॥ पागच्छतः क्रमदे वा सं यात इत्यर्थः ॥ इह षोडशमन मस्तमय च द्रुतलोकविवक्षयावसेयं तथाहि येना मदृश्या संती दृश्यंती स्यातां ते तयो
 रुद्गमन व्ययहरंति यमातु दृश्यंती संता यदृश्यंती सा संतयो रस्तमयं व्ययहरंती त्यनियता बुद्ध्यास्तमया वाक्च-अह २ समए २ सुरतं सचरइजस्वरोगय

मागच्छति दाहिणपत्नीगमुगच्छ पत्नीणउदीणमागच्छति पत्नीणउदीणमुगच्छ उदीचिपाईणमागच्छति ?
 हता गायमा ! जदुहीत्रेण दीवे सूरिया उदीचिपाईणमुगच्छ जाव उदीचिपाईणमागच्छति जयाण जंते !

यमा शीवहरना । श्रे पतेनामो । बडा यिच । इस्मृतीचामप्रकारे । इस्मृति इसेनामे धरवाच तज्जाहे जेसे एहवा भाषु इत्यह । गोवमगोसेच । गौत
 म नामे गावने विवे अपना श्री चामोने नमस्कार करो । जायएकयामो । यावत् इम कइताइया । जदुहीवेकंभंते दीवे सूरिया । जदुहीपनामा हेमनव
 रत् । होपने विवे देवत जदुहीपने विवे देसुंनता मावको । उदीचपाडीसम्यक्पादीचदाहिणमागच्छति । उत्तर पूव एतसे पूर्वदिशिगो अतरसेच ईया
 नइचि इत्यव तिहा पनुअमे अगोने पूव दक्षिण एतसे पूव दक्षिणना अंतरसेच पत्तिनइच इत्यह पावतोचको पत्तज्जमे चक्रबाव तथा पादीचदाहिच
 मयच्छदाहिपपडोबमागच्छति । पूव दक्षिण एतसे पत्तिनइचिने विवे उद्वल अगोने दक्षिण पश्चिम एतल नैच्छतिइचिने विवे पत्तज्जमे चक्रबाव । त
 या दाहिच पडोबमयच्छउदीचपाडीबमागच्छति । दक्षिण पश्चिम एतसे नैच्छतिइचिने विवे अगोने पश्चिम उत्तर एतसे वायव्यइचिने विवे पत्तज्जमे
 चक्रबाव । पडोबउदीचमयच्छउदीचपाडीबपाडीबमागच्छति । पश्चिमउत्तर एतसे वायव्य इचिनेविदे पत्तज्जमे चक्रबाव आबमे इत्यव इतिपत्र्य उत्तर । इता
 नापमा जदुहीवेददीवेसूरियाउदीचपाडीबमयच्छउदीचपाडीबमागच्छति जयाचभतेजदुहीवे २ संवरस्यमयच्छदाहिच । इगीगतम । जदुहीपना
 मा होपने विवे देसुंनते ते उदीच, उत्तरपूव पतेवे ईयानइचिने विवे पत्तज्जमे अगोने पूर्वदक्षिण एतसे पत्तिनइचिने वादे एतसे ईयानइचि संदे अगो

किंभीविवदिरसएतियमा ॥ २ ॥
 तद्वत्तद्वदिविनिपमा जायदरपकीप्रवात्मो ॥ १ ॥ सर्ववसरनरावं उदयस्यसत्कारं तद्वद्वेसनेएकरस्र
 स्रद्वेययनिदिने प्रवृमुत्तोक्तमववैधि ॥ केचिबीवाचिपिय विषयपसाबेरीबेसि ॥ १ ॥ इत्यादि एतेनवसूत्रेण सूर्यस्य षतसृषु दिशु गतिरुक्ता
 ततए ये मन्यन्ते सूर्यः पश्चिमसमुद्रं प्रविस्य पातालान् गत्वा पुनः पूर्वसमुद्रं उर्वेतीत्यादि तन्मतं निपिठुमिति इष्य सूर्यस्य सर्वतो गमनेपि प्रति
 नियतत्वा तत्प्रकाशस्य रात्रिविषयविभागोस्तीति तं क्षेत्रेदन् वर्णयन्तार ॥ अथाबमिस्मादि ॥ इष सूर्यद्वयजाया देकैव विगृह्ये विषयउक्तः

ज्युष्टीधिदीधे मद्रस्स पष्ट्यस्स दाहिणहे दिवसे जत्रइ तयाण उत्तरहेयि दिवसे जत्रइ जयाण उत्तरहे यिदि

ने पश्चिमदिशि आबमि इत्येव इम वायु वायव्य आबने त्रिवै जगोने इमान्नाबने त्रिवै पत्रुक्ते आबोने अने इमसव प्रत्रुगोपरे उत्तर कर्कशो इहा भावा
 न् कर्कशे—इहा जगवा आबमनी ते वेणवकार साबनोविषयानि आबवो ते रक्षाकहे—वेहन पदइयवका सूर्यवोसे तिवारे ते सूर्य जगा इहो कर्क
 तवा जेहनी इग्यवका सूर्य पदइयव इवे तिवारे सूत्र भावलो इहोक्को पचि उदय पश्च पश्चिमत जायवा पाइय—अइ २ समए २ परपीरुवदरदम
 क्कतीभवन्ते । तत्र २ इषाधिनियमा जावहरवबीभभावत्वा ॥ १ ॥ एषसइतराव उदत्तमपारंतीतिनिययाइ । समदेसनेवकच्छइ क्षिषोववदिच्छएनि
 इमा ॥ २ ॥ सुवदइवनिष्ठी मद्रमुत्तोक्तमववैधि । केचिबीवाचिपिय विषयपसाबेरीबेसि ॥ १ ॥ इषे सने सूर्यनी शारेईदिग्निने त्रिवै मतिकको ति
 शारे त्रिवै प्रमाथ करेके वेसूत्र पश्चिम समुद्रप्रतें देसी पातालेकारने यको पूर्वसमुद्रनेत्रिवै उदयपाने अने इत्येव एतको विग्रेय तेजगो मत त्रियेको इ
 हा सूत्रना सबधिग्निने त्रिवै समनळे ता पिर प्रजायना निवववको रात्रि दिवसना विभायळे तेपेव मदे देखाकती कर्कशे—लिनारे ष वाक्यासकारि,
 हेभगवन् ! अष्टोपनामा बीपनत्रिवै मेरुनामा पवनने दक्षिणारे दिवस इवे, तिवारे षं वाक्यासकारे, कर्कशात्मा बीपन त्रिवै उत्तराहनेत्रिवै पचि दिव
 सत्रुवे इहा सूर्य कीमळे जेमाटे एकादशोक्त शब्दत्रिवै उत्तराहने त्रिवै इहो कर्कशी तत्रापि इत्रिव उत्तराहनेत्रिवै पचि दिव
 ने त्रिवै इहो जावन् पश्चिमदेभेभाग साबना पश्चपशाबको जे कारेके दक्षिणारे उत्तराह सगर्को इवसत्रुवेतो किम पूरे तत्रा पचिसे रात्रिषुवे इम क

इह च यद्यपि दक्षिणादि तया उत्तरादु इत्युक्तं तथापि दक्षिणभागेति बोद्धव्यं महच्छब्दस्य प्रागमात्रार्थत्वात् यतो यदि दक्षिणादु च
 क्षमण्येप्य न्यियमः स्या तदा कथं पूर्वैवा परेण च रात्रिः स्यादिति यत्तु युज्येत सर्वेष्वेवस्य नृशीतत्वात् अतएव दक्षिणादु विद्यच्छब्देन
 दक्षिणादिविनागमात् मेधासमेयं नत्वदं ततो यद्यपि दक्षिणोत्तरयोः सर्वात्कष्टोदिवसो प्रवर्तते तथापि अन्व्यूदीपस्य दक्षिणान्तराद्यप्रमाणमेव ता
 पत्तय तयोः प्रत्येकं स्याद्दक्षिणागद्वयमानं पूर्वपद्यिमयोः प्रत्येकं रात्रिचैत्रं स्या त्रयाचि पक्ष्या मुहूर्तैः किंस्व सूयोमरुदस्य पूर्यति उत्कृष्टविमवा
 द्यादयमि मुहूर्तं ह्यत्र महाराज्यं च पर्येदं प्रान्तरात्प्रतिपक्ष्या प्रवर्तते तथा यदाष्टादशमुहूर्तो विवसो भवति तदा रात्रिर्द्वादशमुहूर्तो भवति द्वादशव्य
 पर्येदं प्रान्तरात्प्रतिपक्ष्या भवति तत्र च मेरुं प्रति नवयोजनसङ्ख्याचि चत्वारिंशत्तानि पठन्तीत्यधिकानि भवन् दक्षिणायाः योजनस्यैते तत्सर्वोत्कृष्टवि

शोमकोटि वीथ्यं यदने पश्येत्कतो सर्वेष्वेव ता पश्येत्कता पश्येत्कताय तेमाटे इहा दक्षिणादीदि ग्रन्थेऽहो दक्षिणादि मानमात्रं जायते पश्चिमकोटि एतको अं मा ५
 उत्तरशीपना पूत्र पश्चिम दक्षिण उत्तर रूप चारमान करवा जे चारवे विचारे पश्चि उत्तरने विवे सुनीत्कृष्ट विवसुवे तिचारे पश्चि अन्व्यूदीपना
 इयमाग कोजे एहमा तोनभाग होय एह सूयनो तापसेचपुवे यने सुयचार्यया सोयमाय पूर्व तथा इयहाइ या होवमाग पश्चिमे रात्रिसेचपुवे तेहोय दे
 याहमे—इय चहाराचिना साठ मुहूर्तं त्रिबे सुव मळक प्रतिपूर तिहानं छरकडो विनमान पठारे मुहूर्तं अहो ते पठारे मळतना इयचार्यया तोनभा
 ग रूपे त्रिबिम माठि मुहूर्त विचारे इयेभागे विहचिबे तिचारे वाएहवे साठ एतवे छएभागे एहमागपुवे इहा तोनभाग मेठाकोजे तिचारे तोनभा
 ग पठारे इम इमहाइया तोनभागे पठारे मुहूर्त इवे विचारे मळतना विवसुवे तिचारे रात्रि चारमुहूर्तनो पुवे ते चारे मुहूर्त साठ मुहूर्तना इय
 हाइया विमाय रूपपुवे तिहानं मेरुपते नच सडक चारवे च्यासो बाजन एह योजनना इयभाग कोजे एहवा नवभाग एतवे सर्वोत्कृष्ट विवसने विपे
 इयहाइया तोनमात्र पूत्र तापसेच प्रमाणं पुवे ते विम ते देकाचिबे—मेरुपयंतनो इहचोय सडकाचवे येनीय योजन आइक अंबो परिधिबे तेचने इमे

दधे दधनागप्रयुक्तं तापचेत्रप्रमाहं प्रवति कप मन्त्रपरिच्छेपस्य किञ्चिन्मन्त्रयोर्विद्युत्तरपदद्वयतापिकैकविद्युद्योजनसहस्रमानस्य दधन्नि प्रागे
 इते यज्ञाद्यं तस्य त्रिगुणितत्वे यतस्य मावाविति तथा स्ववचसमुद्रं प्रति चतुर्नवति योजनानां सहस्रादि अष्टौ शता स्पष्टपञ्चदशिकाणि चत्वारस्य द
 शप्राणा योजनस्ये त्येतदुत्कृष्टदिने तापचेत्रप्रमाहं प्रवति कर्म बन्धुगोपपरिच- किञ्चिन्मूनाऽद्याविद्युत्तरस्यतद्विद्युत्तयोक्तं सहस्रोपेतयोक्तं
 सप्तत्रयमानस्य दधन्नि माने इते यज्ञाद्यं तस्य त्रिगुणितत्वे यतस्यमावाविति अपन्यराशिच्छेत्रपरिमाहं चाप्येकमेव भवत्परिधे दंशमानो द्विगुः
 क्षायः तत्राद्ये षट्शोडशाना सहस्रादि श्रीचि यत्तानि चतुर्विंशत्यधिकानि यद्दशपञ्चमाणा योजनस्य द्वितीयं तु त्रिपटिः सहस्रादि द्वे पञ्चवत्वारिंश
 द्विपिने योजनानां ऋते पद्दशपञ्चमाणा योजनस्य सर्वसंपी च दिवसे तापचेत्रं मनन्तरोच्छरारिच्छेत्रसुस्य रात्रिच्छेत्रं स्वमन्तरोच्छतापचेत्रसुस्यभिमिति,

भामि विद्युत्तौ द्वे एकमास विगुणो बोधे तिवारे एतत्तौ द्वे तथा स्ववचसमुद्रं प्रति चत्वारसुसहस्रं पाठये चत्वरसुसहस्रं पाठये दधन्नाइका धारभाग एत
 ता अत्कृष्ट दिग्नेविये तापचेत्र प्रमाह द्वे त्रिगुणिते देवादिच्छे—अधुरोपनी वीजवाद्य सासेसहस्र क्षीयसे षट्शोडश योजनं काइएव सून परिधिच्छे ते
 इने स्वभाने दोषां क्षेत्रस्य बाधो ते एकभायने विगुणे बोधा शौराचबह्वार पाठयोइवे जहस्य राशिप्रमाह पचि इमशौकबोधे एतत्तौ
 द्वियेप परिधिने इयेमासे विद्युत्तौ जेमान प्राब्धो ते एक मास विगुणो बोधा त्रिगुणो पचिवा मेरपरंतने पासे चत्वरसुसहस्रं विधिसे चत्वरसुसहस्रं योजन इयद्वा
 इया च मास एतत्तौ राशिचेत्र द्वे वीजा बाहिरसे पासे चत्वरसहस्र क्षीयसे पैतालीस योजनं यने दधन्नाइया च भाग एतत्तौ राशिचेत्र द्वे एतत्तौ
 त्कृष्ट दिग्नेविये तापचेत्रमानं तथा राशिचेत्रमानं चत्वार एतन्तो ज्ञापना तथा सब सप्तदशसने विये तापचेत्र ते पचिवा चत्वारं राशिचेत्रं तेच सरोवृ
 क्षाब्धं यने राशिचेत्रं ते पूर्वोक्तं तापचेत्रं सरोवृक्षं सरोवृक्षं एतन्तो पचि ज्ञापना ते ए विच्छेमे तापचेत्रं मानचत्वारो, द्विने पाराम चत्वारो
 चरीच्छे—तापचेत्रं अधुरोपमधि पैतालीस सहस्रं योजनं यने चत्वरसमुद्रं मधि तेपौस सहस्रं योजनं तेपौस योजनं एक योजनानां तीन

आयामलस तापत्रं त्र्युदीपमप्ये पश्यत्स्वार्दियद्योजमाना सहस्राणि, सप्तसहस्रं त्र्यखिंशत्सहस्राणि त्रीणि शतानि त्र्यखिंशत्सहस्राणि त्रिणा
 षड् यात्रास्य त्रयमीनानु षष्ठमसतिः सहस्राणि त्रीणि शतानि त्र्यखिंशत्सहस्राणि त्रिणाशतानि ॥ तस्मिन्सहस्राणामुत्तरेदिशसेनयवस्ति ॥

यसे नयव तयाण जयुदीपेदेवि मदरस्स पश्यस्स पुरच्छिमपच्छिमेण राई नयव ? हता गीयमा ! जया
 ण जयुदीपेदेवि वाहिणहे दिवसे नयव जायराइ नयव ! जयाण नते ! जयुमदरस्स पश्यस्स पुरच्छिमे
 ण दिवसे नयव तयाण पच्छिमिमेणयि दिवसे नयव ! जयाण पच्छिमिमेण दिवसे नयव तयाण जयुदीपेदेवि
 मदरस्स उत्तरदाहिणेण राई नयव ? हता गीयमा ! जयाण जयु मदरपुरच्छिमिमेण दिवसे जाय राई नयवइ ,

भाग कोने एता एवभाय एवता तापसेववे । ते वेअं एअठा कोभा पवत्तर सहस्र तोनसे तेवोस याअन बिआरेवो एकभाग सब एतको ताप
 सेव इ । जयापउत्तरउत्तरेदिशसेभवइ । बिआरउत्तरराहने दिवै पदि दिवस इवे । तयाअजयुदीपे २ मदरस्य पव्यस्यपुरच्छिमपवच्छिमिमेपरारं भवइ ।
 तिवारे बं वास्याअकारे अजयुदीपनामा होपने दिवै सेवनामा पवतने दिवै पूर्वदिगे तथा पचिमदिशिने विवैराचिबुवे इतिमय उत्तर । इता गीयमा ज
 गय अशारे २ दादिबठेदिशसेभवइआवराईभवइ । हां सोतम अिवारे अजयुदीपनामा होपने दिवै दक्षिणाथ दिवसबुवे तिवारे उत्तराथे पदि दिवस
 इवे एते तिवारा उत्तराथ एतम उत्तर मागने दिवै अिवारे २ दिवसहवे तिवारे अजयुदीपनामा होपने दिवै पूर्वदिशिने विवै तथा पचिमदिशिने विवैरा
 रिवरे याअत् गयवा एतना अइता ववो गोतम पूछेइ—अयाअभतेअजयुदीपे २ मदरस्यपव्यस्य पुरच्छिमिमेदिवसेभवइ । बिआरे सेभवत् । अजयुदीपना
 माहोपने दिवै सेवनामा पवतने पूर्वदिशिने दिवै दिवस हवे । तयाअपवच्छिमिमेविदिशसेभवइ । तिवारे ए वास्याअकारे पचिमदिशिने विवै पदि दि
 वसहवे । अयाअपवच्छिमिमेविदिशिनेभवइ । अिवारे सेवपवतने पचिमदिशिने दिवै पदि दिवसहवे । तयाअजयुदीपे २ मदरस्यपव्यस्यउत्तरदाहिणेण
 इभवइ । तिवारे अजयुदीपनामा होपने दिवै सेवनामा पवतने उत्तरभागेने दिवै तथा दक्षिणभागेने दिवै राचिबुवे इतिमय उत्तर । इता सोवमा । हां

इस क्लिप्त सूर्यस्य षडुरक्षीत्यधिकमशक्तत्वं प्रयति, तत्र क्लिप्त जम्बूद्वीपमध्ये पञ्चयष्टि मरुत्सानि प्रयति, एकानेविशत्यधिकव शत तेषां सत्यस्य समुद्रमध्ये प्रयति तत्र सर्वाल्पानरे मरुत्सले पदा पर्यन्ते सूर्ये सदा ऽष्टादशमुहूर्तानि विवसो मयति कथं यदा सर्वबाधे मरुत्सले पर्यन्ते सी तदा

जयाण जते ! जदुदीवेदीये दाहिणहे उक्कोसए स्थठारसमुज्जते दिवसे जवइ तथाण उत्तर जाय उक्कोसए स्थठारसमुज्जते दिवसे जवइ । जयाण उत्तरहे उक्कोसए स्थठारसमुज्जते दिवसे जवइ तथाण जसुधीवेदीये मदरस्स पुरच्छिमपच्चिमेण जहसिया दुयालसमुज्जता राई जवइ ? हता गोयसा ! जया जधूजायदुवा

मातम । इत्यामपचे । जयापजधूरोवे २ मदरस्सपचयस्य पुरच्छिमपचिविषसेवावरांभवइ । विवारे च वाक्कासंकारे, जधूद्वीपनामा दीपने विपे मेरना मा पर्यन्ते पूर्वदिपे तथा पश्चिमदिगे दिवस भुवे तिवारे उत्तराणें तथा दक्षिणदिगे विपे राशि हवे, वको योतम पूखले जवाचमते जधूद्वीवे २ दक्षिण ठठेठबीसपपट्टारसमुज्जतेदिवसे भवइ । विवारे च वाक्कासंकारे, हेभयवन् । जधूद्वीपनामा दीपनेविपे दक्षिणभागने उत्कृष्टो पठारे मुहूर्तानो दिनहवे । तथाचठत्तरठटेविठबीसपपट्टारसमुहूर्तसेदिवसेभवइ । तिवारेच वाक्कासंकारे हेभयवन् । उत्तराणें विपे पचि उत्कृष्टसो पठारे मुहूर्तानो दिनहवे ते किम रहां निपे सूर्याना एकसो चठरासो मण्डलहे मण्डल ते धमवानो ज्ञानव विवर्ण पैसठ माण्डल जसतीसहित जधूद्वीप ऊपर एकसो जधूद्वीप माण्डला उपचमसइ ऊपरहे तिहां सर्वाच्चत्तर मांखले विवारे सूक्ष्मावै तिवारे पठारे मुहूर्तानो दिनहवे तेकिम विवारे सर्व सब वाक्कासंकाराने विपे वने ति वारे सब ऊपथ वार मुहूर्ताना दिनहवे तिवारपखो बोवा माण्डला वको धारणाने प्रखेले मण्डले २ एक मुहूर्ताना इगसठ भागकोजे तेहवा दोय २ भाग दिन २ हरकोधा यथा एकसोधासोमे माण्डलेसे मुहूर्त वधे हवे पकारे पठार मुहूर्तानो दिवसभुवे तिवारे जे वार मुहूर्तानो राशिहवे प्रभोरानि ना सोम मुहूर्ताने तेमाटे । जवाचठत्तरठठेठकासए पट्टारसमुहूर्तेदिवसेभवइ । विवारे उत्तरभागने विपे उत्कृष्टोपठार मुहूर्तानो दिनमान भुवे । तथा चजधूरोवे २ मदरस्सपचयस्य । विवारे च वाक्कासंकारे, जधूद्वीपनामा दीपने विपे मेरनामा पर्यन्ते विपे । पुरच्छिमपचिच्छिमेषवहसिवादुवाससमुहूर्ता

षयमप्यो द्वावदामुहूर्त्तौ दिवसो भवति ततश्च द्वितीयमरुत्सा दारम्य प्रतिमरुत्सं द्वाव्या मुहूर्त्तैक्यष्टिजागाव्या विमस्य घृष्टौ अक्षीत्यपिकस्यतत
 ये मरुत्सं षयमुहूर्त्तौ षड्दश इत्येव षष्टादशमुहूर्त्तौ दिवसो भवति अतएव द्वावष्टमुहूर्त्तौ रात्रि प्रवर्त्तति चिन्त्यमुहूर्त्तत्वा वधोरात्रस्य ॥ अठारव
 मुहुतावतरेति ॥ यदा मवात्यन्तरमरुत्सामन्तरे मरुत्सं वधते सूर्ये सदा मुहूर्त्तैक्यष्टिजागव्याहीमाष्टावशामुहूर्त्तौ दिवसो भवति षष्ठा षादशामु
 हूर्त्तान् दिवसा दनन्तरो ऽष्टादशमुहूर्त्तानन्तर इतिव्यपदिष्टः ॥ सादरेगादुवात्ससमुहुतारावति ॥ द्वाव्या मुहूर्त्तैक्यष्टिजागाव्या मयिका द्वावशसु

लसमुज्जता राइ नवइ । जयाण नते । जयूमवरस्स पुरिच्छिमउक्कोसए अठारसजाव तयाण नते ! जयूउत्तर
 दुयालसजाव राइ नवइ ? इता गीयमा ! जाव नवइ । जयाण नते ! जयूदाहिणहे अठारसमुज्जसाणतरे
 दिवसे नवइ तयाण उत्तरहे अठारसमुज्जसाणतरे दिवसे नवइ जयाण उत्तरहे अठारसमुज्जसाणतरे दिवसे
 नवइ तयाण जयूमदरपुरिच्छिमपञ्चिमेणं सादरेगा दुयालसमुज्जसा राई नवइ ? इता गीयमा ! जयाणं

राभिवर । पृषदिगे तथा पविम दिग्निने विने मयग्गव्वो भारे मुहुत्त प्रमावराचि बुवे इतिप्रय उत्तर । षष्ठा गायमा अवाचअबूधौवेजावदुवाससमुपुणा
 राभिवर । षं योतम । त्रिवारे अरूधोपने विपे दचिबे तथा उत्तरे पठार मसूत्तनो दिनमान बुवे त्रिवारे अबूधोये पूर्व तथा पविसे अन्वे बार मुहुत्त
 नो रात्रि इवे । अवाचभंतिअरूधोये २ मंदरअ अजयअ पुरिच्छिमपञ्चिमिमेबंठकोसए पठारसमुहृयारारोभवइ । त्रिवारे षं मालाअकारि, वेमगवन् । अ
 रूधोपनामा रोपने मेवनामा पवतने पूर्व तथा पविमे अक्कट बो पठार मुक्कत प्रमापनो रात्रिबुवे । तथाअबूधुदोबि २ जाव उत्तरदुवात्स जावराइ
 भवइ । त्रिवारे अरूधोपनामा रोपनेविपे दचिबभागे तथा उत्तर भागनेविपे अक्कवकी बारमज्जंतो रात्रिबुवे इतिप्रय उत्तर । षष्ठा गीवमा जावमव
 र । षं योतम । यावत् बार मज्जंतो रात्रिइवे एतहा तीव्वक्कडो । अयाअभंतिअरूधोये २ द्वाविवक्कडेपठारधममुताअंतरेदिवसेभवइ । त्रिवारे षं वा
 व्यालंकाटे, वेमववन् । अरूधोपनामा रोपने विने दचिबभापने विपे अठार मुक्कतं अन्तर दिवसबुवे । तथाअवत्तरक्कडेपठारवमुहुताअंतरेदिवसे भवइ ।

इत्ताः ॥ राईभवति ॥ रात्रिप्रभात् प्रवतीत्यर्थः यावता प्रागेन विन शीयते तावता रात्रि वंशेसे त्रिशम्भुर्भूत्वा दशैराश्रयेति ॥ एषएएबकसे
 र्भति ॥ एव म्पितुपयकारे एतेना नक्तरोक्षेन । जयाय जते । अमुदीवि दीवे दाक्षिण्ये इत्यनेनत्यर्थ ॥ उकारेयवृत्ति ॥ विनमान प्रखीकाये तदेव
 दमयति ॥ सत्तरसेत्यारि ॥ तत्र सर्वाभ्यन्तरमश्लानान्तरमश्लाना दारन्त्ये कश्चिच्छतममश्लानार्हे यदा सूर्ये सदा सप्तदशमुहूर्ता दिवसो प्रवति पूर्वा
 कश्चिच्छतमेव त्रयोदशमुहूर्ताव रात्रिरिति ॥ सत्तरसमुहूर्तावतरेति ॥ मुहूर्तैक्यपट्टिमान्दशमीनसप्तदशमुहूर्ताप्रभातोदिवसो ऽप्यं द्वितीया दारज्य

जयूजाव राई नवइ । जयाणं जते ! जयूमदरस्स पुरिच्छिमेण अथारसमुक्ताज्ञाणतरे दिवसे नवइ तथाण
 पञ्चिच्छिमेण अथारसमुक्ताज्ञाणतरे दिवसे नवइ जयाण पञ्चिच्छिमेण अथारसमुक्ताज्ञाणतरे दिवसे नवइ
 तथाण जयूमदरउत्तरदाहिणेण साइरेगा दुवालसमुक्ता राइ नवइ ? हता गीयमा ! जाव नवइ एव
 एण कमेण उकारेयव ! सत्तरसमुक्ता दिवसे तरसमुक्ता राई नवइ सत्तरसमुक्ताज्ञाणतरे दिवसे नव

तिबारे उत्तराणे पचि पठारे नवत पनत्तर दिवसहुवे । तेविम जिवारे सर्वाभ्यन्तर मावसायको बीजे भावसे सूखले तिबारे एव नवततना इवसठ
 भागकोजे एववा इयसठिया विभाग बीन पठार मुहूर्त दिवसहुवे पठार मुहूर्त पञ्चरारहित तेमाटे पठारस नमुहूर्ताव
 तरसमा कर्तो एतसे जे दिवसे पठार नवतको दिवसहुवे ते दिवसको बीजेदिन इत्येव । जनाथ उत्तरउठेपठारसमुहूर्तावतरेदिवसे भवइ । जिवारे च
 बाब्बासठिबारे उत्तरावने विये पचि पठारमुहूर्त पनत्तर दिवसहुवे एतसे बीजे दिने इगसठिया विभाग बीन पठारमुहूर्त दिवसहुवे इत्यर्थ । तथा
 अमुहूर्ते र मदरस्यपञ्चवस्यपरिच्छिमेवपञ्चदिनमवसाइरेगादुनासमवसाइतारारि भवइ । तिबारे जयूबीपनामा बीपने विये मेरनामा पवतने एव तथा प
 चिमे इगसठिया विभागे चधिव बारे मुहूर्त रात्रिनो प्रभात्तुवे एतसे अंतरे भासेबरी दिनबीन बीजे तेतसे मागे करो रात्रिवधे बीसमुहूर्ते करो च
 धाराविवाय तेमाटे इति मय । इता गीयमा जबाई अमुहूर्तेकावतराभवइ । ई गीतम ! जिवारे अमुहूर्तेचिच्छेवतरे पठारे मुहूर्तांतर दिवसहुवे

द्विद्विधात्मसकलत्वाद् नवति एव नक्षत्रत्व मन्यथा प्युषं ॥ साइरेगतेरसमुज्जतारावति ॥ मुहूर्त्तकपटिसागद्वयेन सातिरेकत्वमेव सर्वत्र ॥ सोलस
मुहूर्त्तदिवसति ॥ द्वितीया दारुण्ये कपटितमसकलसे पोरुशमुहूर्त्ते दिवसो प्रवति ॥ पखरसमुहूर्त्तदिवसेति ॥ द्विजवतितमसकलसाई वतमाने मू

३ साइरेगतेरसमुज्जताराई । सोलसमुज्जते दिवसे चोद्वसमुज्जता राई सोलसमुज्जताणतरे दिवसे साइरे
गचोद्वसमुज्जताराइ पखरसमुज्जते दिवसे पखरसमुज्जताराई । पखरसमुज्जताणतरे दिवसे साइरेग पख
रसमुज्जताराइ । चोद्वसमुज्जते दिवसे सोलसमुज्जताराई ! चोद्वसमुज्जताणतरे दिवसे साइरेग सोलस

तिवारे पूरे पयिसे साधिक बारे मुहूर्त्त प्रमाच राचिबुवे । जबाच भते जदुबोवे । जिवारे हे भगवन् जदुबोपनाभा हीये । महरखपखयस्य । मेकना
मा पवतने । उरखिमेन । पूवदियिने विये । पखरसमुज्जताणतरे दिवसेभव । पठारेमुहूर्त्त पनतर दिवसबुवे एतसे इससठिया विभागहीन दिनबुवे ।
तथाचपखिद्वसकविपखरसमुहूर्त्ताणतरे दिवसेभव । तिवारे जदुबोये पयिमदिसे पचि इगसठिया विभागहीन पठारे मुहूर्त्तना दिवसबुवे । जयाच
पखिद्विमेनविपखरसमुहूर्त्ताणतरे दिवसेभव । जिवारे पयिसे पचि इगसठिया विभागहीन पठारे मुहूर्त्तना दिवसप्रमाच बुवे । तवाचंजदुबोवेमहरख
पययकजतलाचिपेच साइरेगोवुवाचसमुहूर्त्ताराई भव । तिवारे च बाळाचंकारे जदुबोपने जिये मेकनामा पवतने उत्तरभागे तथा दक्षिणभागी
माचिच एतन इसठिया विभागे पचिक बारे मुहूर्त्त राचिनोमान बुवे इतिप्रय । इता भोयमा जावभव । हां मोतम । बावत् बारे महुर्त्तसाधि
क राचिमान बुवे । एवंपखचखेचउसारीयकसतरसमुहूर्त्तेदिवसे । इसए पनतरे कज्जु जे पजुमकतेचैकरी जयाच भते जदुबोवे २ काचिचठटे इवे
पनजमे इत्वच दिनमान हीनकरता ते देपाइहे इस इगसठिया विभागहीन करता जिवारे सतर मुहूर्त्त दिनमानबुवे । तेरसमुहूर्त्ताराई सतरसम
हुताणतरे दिवसेसाइरेगतेरसमुहूर्त्ताराइ । तिवारे तेर मुहूर्त्त राचिमानबुवे तिहां सर्वाच्चतर मकल पनतर मकल बळी घारभोने एकचोसमां माच
घाभा पवनेचिये जिवारे बुवपावे तिवारे सतरे मुहूर्त्त दिनमान बुवे पूरे इगसठिया विभागही जानि बळी तिचिरीते जानिकरताबकां पतुजमे

ये ॥ चोदसमुद्रतेदियसेति ॥ द्वाविगत्युत्तरराततमे मयकसे ॥ तेरसमुद्रते दिवसेति ॥ सार्द्धद्विपञ्चावा दुत्तरराततमे मयकसे ॥ द्यारसमुद्रतेदियसेति ॥

मुज्जता राई । तेरसमुद्रते दिवसे सत्तरसमुज्जता राई तेरसमुज्जज्ञाणंतरे दिवसे साइरेगा सत्तरसमुज्जतारा इ । जयाण जयूद्राहिण्है जहयाए दुयालसमुज्जसे दिवसे जयड तयाण उत्तरहे तयाण

भतर मयलना दिनमानभुवे तिबारे तेर मुद्रुत्तं नी राचिभुवे इगसठिया विभागहीन सतर मुद्रुत्त प्रमाच दिवसभुवे एबीया माडखाबी चारभोनी य तीस माडखाने पडेहुवे इस चनंतर पच् बीजास्मानखने बिपे पचि खाचकी इसठिया विभागे अधिक तेरमुद्रुत्त नी राचिभुइ इस सयसी खाचकी । माससमुद्रते दिवसे षडदसमुद्रुत्त राई सोससमुद्रुत्ताचतरेदिवसेसातिरियाषडसमुद्रुत्ताराइ । सोस मुद्रुत्त नी दिवसभुवे तिबारे षडदेमुद्रुत्तं नी राचि भुइ ० बीजा माडखाने चारभोने इयमठिमे माडखे सासे मुद्रुत्तं नी दिनमानभुवे एगसठिया विभागहीन सोसे मुद्रुत्तं नी दिवसभुवे एतसे बीया जाड खाबी चारभोने यामठिमे माडखे मूयं पावे तिबारे इगसठिया विभागहीन सोसे मुद्रुत्त नी दिवसभुवे इगसठिया विभाग अधिक षडदेमुद्रुत्तं नी राचि भुइ । पवरसमुद्रुत्त दिवसेपवरसमुद्रुत्ताराई । बाळमा माडखाने पडे वत्तं मान सूखका पगरमुद्रुत्त नी दिनप्रमाचभुवे तिबानी पगरमुद्रुत्तं नी राचि प्रमाचभुवे । पवरसमुद्रुत्ताचतरेदिवसेसाइरेगापवरसमुद्रुत्ताराई । बीजा माडखाने पडे वत्तं मान सूखका प गरमठिया विभागहीन पगेरे मुद्रुत्तं दिनमानभुवे इगसठिया विभाग अधिक पतरसमुद्रुत्त ना राचिमानभुवे । षडसमुद्रुत्ते दिवसेसासमुद्रुत्ताराई । एकोबीचोम मी माडखे मूयंयत्त ना चका षडदेमुद्रुत्तं नी दिवमान सोस सुद्रुत्तं नी राचिमानभुवे । षडसमुद्रुत्तरेदिवसेसाइरेगाबीजसमुद्रुत्ताराइ । एकोमी चोममि माडखे वत्तं मान सूख का इगसठिया विभागहीन षडसमुद्रुत्तं दिनमान भुवे पने इगसठिया विभाग अधिक सास सुद्रुत्तं राचिमान । तेरसमुद्रुत्त दिवसेमत्तरसमुद्रुत्ताराइ । एकसी साठाबावममि माडखे वत्तं मान सूयका तेरसुद्रुत्तं दिन सतरसमुद्रुत्त राचिमान भुइ । तेरसमुद्रुत्ताचतरेदिवसेसाइरेगासत्तरसमुद्रुत्ताराइ । एकसी साठाचेपन मी माडखे वत्तं मान सूयका इगसठिया विभागहीन तेरसुद्रुत्त दिनमान

अथीत्यपि प्रकृतमे मरुतस मवनामस्यर्षः कासाधिकारा दिव माह-अयाचं जते। जयुद्दीवे दीवे वाहिकण्ड वासाचं पठमे समए पक्रियज्वर

जयुद्दीयदीय मदरस्स पुरच्छिमपञ्चिमेण उक्कोसिया अठारसमुज्जता राइ? हता गीयमा! एवचेव उच्चा
रेपस जाय राइ जयइ। जयाण जते! जयू मदरपुरच्छिमेण जहणाए बुयालसमुज्जत्ते दिवसे जवइ तयाण प
ञ्चिमेणयि जयाण पञ्चिमेणयि तयाण जयूमदरउत्तरदाहिणेण उक्कोसिया अठारसमुज्जता राइ? हता
गीयमा! जाय राइ जयइ। जयाण जते! जयुद्दीवेदीवे वाहिणहे वासाण पठमे समए पक्रियज्जाइ तयाण

पन विभाय पथिव मत्तरे सुदूतं रात्रिमाज्जुवे। जयाच जइदीवे २ दादिक्कठजइएएकुवाससमुहुत्ते दिवसेमवइ तयाचंउत्तरउठेवि। खिवारे जयू
बापने विवे इविचाहे जघन्य वारे सुदूतं दिनप्रमाच इवे तिचारि उत्तर भागने विवे पथि वारसुदूतंनो दिनप्रमाच हुवे दिनप्रमाच बीजा मोड
नाओ पारओ एवओ जगमोमे मोडने मवबास्य माडले हुवे इत्थय। जयाच उत्तरउठतयाचंजयुद्दीवे २ मदरक २ पुरच्छिमपपथिक्कमिउठओसियापट्टा
रममुणाराराभभवइ। खिवारे इविचाहे तथा उत्तराहे वार सुदूतता दिनप्रमाच हुवे तिचारि जंघोपने विवे मीठ पर्वतने पूर्वदिसे तथा पयिमदिसे
उत्तरउठवओ पठार सुदूतनो रात्रि इवे इतिपय २। इता गायमा एवंवेवउठारोयवजावरार्इभवइ। इी मोतम। इमहोच निये दिनमानहोन करवो
रात्रिमा जयथारवा सायत् पठार सुदूतनो रात्रिइवे वओ मोतम पूजेसे। अवाचनतेजयुद्दीवे २ मदरकपथयथ २। तिचारि इ भगवन् जयुद्दीपने विवे
मिइ परतने निवे। पुरच्छिमिउठजइएएकुवाज्जुत्ते दिवसेमवइ। पूष दिग्गिने विवे जघन्य पओ वार सुदूत नो दिनप्रमाच इये। तयाचपथिक्क
मिइदि। तिचारि पथिसे पथि वार मरुत ना दिनप्रमाच इवे। जयाचपथिक्कमेववि। खिवारे पूये तथा पथिमी वार मरुत ना दिनप्रमाच हुवे।
तयाचजइरोमरगय २। तिचारि जयुद्दीपने विवे मीठ पथतने। उत्तररात्रिसेउठकोसियापट्टारसमुदुणारार् भवइ। उत्तर इक्षिण भागने विवे उत्त
उठववा पठारे सुदूत नो रात्रिप्रमाच वाइ इतिपय २। इता गावमा जावरार्इभवइ। इी मोतम। बायत् पठारे सुदूत नो रात्रिप्रमाच इीय ए

इत्यादि ॥ वासावति ॥ अतुर्मांसप्रमादवर्षाकासस्य सम्बन्धी प्रथम आद्यः समयः सद्यः प्रतिपद्यते सम्पद्यते नवतीत्यर्थः ॥ अथतरपुररुक्मिष्ठसमय
 चिन्ति ॥ अतन्तरो निर्बन्धवानो दक्षिणार्धे वर्षाप्रथमतापेक्षया सना सीतोपि स्या दत्तधातु-पुररुक्मिष्ठः पुरोवर्ती नवविय्यक्त्यर्थः समयः प्रतीतः ततः

उत्तररुह्यि वासाण पठमे समए पक्रिवज्जइ । जयाण उत्तररुहे वासाण पठमे समए पक्रिवज्जइ तथाण जयू
 द्वीथेवीथे मटरपुररुक्मिष्ठमेण कूरुतरपुररुक्मिष्ठमेण वासाण पठमे समए पक्रिवज्जइ ? हुता गीय
 मा ! जयाण जयू दाहिणरुहे वासाण पठमसमएपक्रिवज्जइ तहचेव जाय पक्रिवज्जइ । जयाण जते ! जयू
 द्वीथेवीथे मटरस्स पुररुक्मिष्ठमेण वासाण पठमे समए पक्रिवज्जइ तथाण पञ्चिक्खिमेणवि वासाण पठमे समए

तथा सर्वे कइवा । अवार्षभतेज्जदूरीवे २ दाहिणरुहेवासाणपठमेसमएपक्रिवज्जइ । वासना अधिकारवो ए कइहे विवारे हे भगवन् अर्बुदोपने विपे
 इचिच मांसे चउमासा प्रमाच वर्षाकास सबधो पक्रिवो चच एतसे वर्षाकासनी पक्रिवो समय पचि इय । तथाउत्तररुहेविवासाच पठमेसमएपक्रि
 वज्जइ । तिवारे उत्तरभांसे पचि वर्षाकासनी पक्रिवा समय पचि इय । अवाउत्तररुहेवासाणपठमेसमएपक्रिवज्जइ । विवारे दचिचभांसे तथा उत
 रभांसे चउमासा प्रमाच वर्षाकास सबधो पक्रिवा पचि इय । तथाअर्बुदूरीवे २ मटररुक्मिष्ठमेणपुररुक्मिष्ठमेणपचिमेण पचतरपुररुक्मिष्ठसमयविवासाच
 पठमेसमएपक्रिवज्जइ । तिवारे अर्बुदोपने विपे मीच पवतने पूवे तथा पचिमे भजतर वीचिमे अतरजरी इचिचास वर्षा प्रथम समयनी पपेचयिं ते पज
 तर समय अतीत पचि हाव तेमाटे कइहे धागामिकास समयवर्ती एतसे विचिच समये इचिच उतररे वर्षाकास पचि पक्रिवच तेइवो धामले समये पूव
 पचिमे वर्षांनो पक्रिवो समय पक्रिववे इय इत्थं इतिप्रश्न । इवा मोसमा अवाअर्बुदूरीवे २ दाहिणरुहेवासाणपठमेसमएपक्रिवज्जइ । वा गीतम ।
 विवारे अर्बुदोपने विपे दचिचभांसे वर्षांनो प्रथम समय इवे तिवारे उत्तरास पचि । तइचेव जात्र पक्रिवज्जइ । तिमहीज वर्गना प्रथम समय पक्रिववे
 हुने । अवाअसतेज्जदूरीवे २ मटररुक्मिष्ठमेणवासाणपठमेसमएपक्रिवज्जइ । विवारे हे भगवन् अर्बुदोपने विपे मीचपवतने पूर्वदिग्गे चउमांस प्रमाच

यदयस्य कामचारयो त सत्र म अर्चतरपञ्चाकडसमयसिद्धि म पूर्वापरविवेकवयाप्रथमसमयापेक्षया यो मन्तर पयात्कृतो ऽतीत समय सत्र
 दृष्टिवीतरयो यथाकालप्रथमसमयो न्नवतीति म एवत्रहासमएवमित्यादि ॥ भावलिङ्गानिसाप द्वैव-अपाठ जते । अंबुद्वीवे २ वाग्दिकण्डे वासाब
 पत्रमा वसिया वदियज्जइ तयाचं उन्नरळ वासाबं पठमायसिया पठिवळ्ळइ तयाचं अंबुद्वीवे २ संदरस्व पव्वयस्व पुरच्छिमपष

पक्रियज्जइ जयाण पञ्चिक्खिमेण यासाण पठमे समए पक्रियज्जइ तथाण जाअ मंदरस्व पव्वयस्व उत्तरदा
 हिणेण झुणतरपच्छाकडसमयसि यासाण पठमे समए पक्रिययो न्नवइ ? इंता गीयमा ! जयाण जयूमदर
 पुराच्छिमेण एव चेअ उच्चारेयइ जाय पक्रिययो न्नवइ एव जहासमएण झुच्चिळावो न्णिण्णं यासाण तथा

यथाकाल मन्त्रो प्रथम समय पठि वुवे । यथाचपयच्छिमेवविवासाचंपठमेसमए पठिवळ्ळइ । विचारए वाक्कासुकारि अंबुद्वीपने विषे मेरुपर्वतने पयिमे
 पवि वयाकाम मन्त्रो पठिबो समय पठिवळे वुवे । अयाएपयच्छिमेवनासाचपठमेसमएपठिवळ्ळइ । विचारि अंबुद्वीपने विषे मेरु पर्वतने पूवे तथा
 पयिमे यथाकाल मन्त्रो पठिशा समय पठिवळे वुवेइत्तव । तथाच । तिवारि । आवमइंस्सपव्वयस्सउत्तरदाद्विषव अकतरपञ्चाकडसमयसिवासाचपठ
 मममएपठिवळे भवइ । अंबुद्वीपने विषे मेरुनामा पयतने उत्तर दक्षिणभागे पूव मन्त्रा विद्वेइ तथा पयिम मन्त्रा विद्वेइ चतुर्मासिक वर्षाकाब संबंधी जे
 पठिभो समय तेइको पंपेचोचं पनतर पतररचित पतीतकासना जे समय तेइने विषे ठचिच उत्तर भागने विषे वयाकासना प्रथम समय वुवे एतसे
 पंथर पञ्चाकड समयसि पूवपयिमना समयको एक समय पठिशा वर्षाकास पाप्पो इइतिप्रय । तथा यावना अयाचअंबुद्वीवे २ म्हरअपव्वयस्सपर
 च्चिमेवण्वेइउच्चारेव्वयाचपठिवळ्ळइमन्त्रएवज्जा समय पठिशा वर्षाकास पापतिवातिभाविचळो । हां सोतम । विचारि अंबुद्वीपने विषे मे
 वनामा पयतने पूवभागे तथा पठिमे वषाओ पठिमा समड पठिवळे तिवारि ठचिच उचारने विषे पूव पयिमना समन्त्रो पतीतकासना पंथर रचित
 पठिशा समय तेइने विषे वर्षाकाब पठिवळ्ळा वुवे इम अचरवो इम जिन समन्त्रो यासाओ कडो मन्त्रो मन्त्रो तिम पावठिळाओ पवि यासाओ कडको

विद्येत् सर्वतर पुरस्कारमयसि वासात् पठना ध्यायित्वापप्रियञ्चर, इतागोयमेत्यादि स्वप्नानप्राणाविवेचयि ध्यायित्वाद्यर्थः पुनरयं, ध्याय
 निका अग्न्यातमयास्मिका आनमात्तथासुमिद्यासनालः सप्तप्राणमसाहः सकृत् सप्तशोक्तयो मुहूर्तं पुन सर्वसप्तसप्ततिप्रमाह अतुस्तु मा
 मद्रूपमाना ॥ हेमंतांति ॥ श्रीतकालस्य ॥ गिरिहासकति ॥ पठमेष्टपठेति ॥ इतिहासयनं भावणादित्वा त्स्वत्वरस्य ॥ सुखवति ॥

श्यात्रलियाएयि ज्ञाणियद्यो श्यागापाणूणयि धोयेणयि लवेणयि मुद्धसेणयि श्चहोरस्तेणयि पस्केणयि मासे
 णयि उज्जणयि । एणसि सर्वेसि जहा समयस्स अन्निलायो तथा ज्ञाणियद्यो । जयाण ज्ञते ! जयुद्दीविदीधि
 हेमताणं पठमे समए पणिवज्जइ जहेय वासाण अन्निलायो तेहेय हेमताणयि गिन्हाणयि ज्ञाणियद्यो जाय

ते इम जयाय भते इतिचठठ वासात् पठना ध्यायित्वा पठिञ्चर त मात्त उतरठठेवि जवात् उतरठठेवि वासात् पठना ध्यायित्वा पठिञ्चर
 तथाच मद्रूप पणयस्य पुरस्कारमयसि वासात् पठना ध्यायित्वा पठिञ्चर इता गोसमा इत्यादि । ध्यायपाणू
 दि ध्यायिवि । इम ध्यायित्वापने परे सासासास पवि कइवा सासासास प्रमात्त आत्तवपि इमत्त । शोचविमुहूर्तेवि । साते साके त्व तेपवि इ
 मत्त ०० लरे एक मुहूर्तं तेपवि इमत्त । अहोरस्ते वि । १ मभूत पञ्चाराणि ते पवि इमत्त । पठेववि । पनर अहाराणे पत्त ते पवि इमत्त । मा
 नेवदि । दाव पचे मास तेपवि इमत्त । उज्जणयि । दीवमासे अतु तेपवि इमत्त । एपसिसेविचिक्कासमयस्यभिसायो तथाभाषियस्यो । सबने वि
 ने त्रिम समयने विपे पाठाना कम्मो तिम इहाना पवि पाठाना कइयो । जयार्थभतेज्जइवे २ हेमतात्तपठमेसमएपठिञ्चर । अिचदि हे भगवन् ।
 जइरोपने विपे मेवने दविचभागो शीतकास संघी पठितो समय पठिञ्चर इव इत्यादि । अहेववासात्तभिसायोतेहेव हेमंतात्तविगिन्हाणयिमा
 पित्तमा । जिमकोत्त र्यात्तानो पाठाना कम्मो तिमहीत्त हेमंत शीतकास संघीनो तथा उज्जणयि तथा पाठानो ध्यायित्वा । जावत्तत्त एवप
 एतिविपिएवित्तोस पासावयामावियथा । यावत्त अतु इम र्यात्तकात्त शीतकास उज्जणयि तौग जायवा एतौगना शीत्त पाठाना पुवे ते किम जि

पूर्वं पर्यमंत्रपरमान् ॥ पुत्रगेवयिसि ॥ पूर्वांगं चतुरशीति यर्पलजाबा ॥ पुत्रेणविति ॥ पूर्वपूर्वांगमेव चतुरशीतिवर्षलक्षणुचित संयं चतुरशीतिय
 पवत्तगवित मुत्तरोत्तरं स्वानं मयति चतुनयत्यपिच बाहुवात मन्तिमे स्थाने मवतीति ॥ पठमाठसप्यिचिन्ति ॥ अथसपयति प्रावा नित्येवं श्रीसा

उक्त । एवं एए तिरिण्यि पएमि तीस श्यालावगा ज्ञाणियक्षा , जयाण जते ! जयूदाहिगहेपठमे श्ययणे
 पक्रियज्जइ तयाण उत्तरहेधि पठमे श्ययणे पक्रियज्जइ जहा समण श्यञ्जिलावी तहेय श्ययणेणवि ज्ञाणि
 यथी , जाय श्युणतरपच्छाकसमयसि पठमे श्ययणे पक्रियजे नवइ , जहा श्ययणेण श्यञ्जिलावा तथा सव
 च्छरगयि ज्ञाणियथी , जुणगयि याससएणयि याससहस्सेणयि पुष्वेणयि तुक्रियगेणयि तुक्रियणे

म वपाजासने विवे ममस १ पावति २ पावपाण ३ स्थाव ४ सव ५ मङ्गत ६ पञ्चोराधि ० पच ८ मास ९ घटत १ एदमभासावा कञ्जातिम शीत
 ज्ञान उत्पन्नाननी पवि प्रलब्धे दमदयपानावा कञ्जाता शीसपासावा इवे ते कञ्जावा। अयाव भते अङ्गुरीवे २ संदरखपञ्चमसहादिचठुपठमे अयवेपडिव
 ज्जइ। त्रिवारे चे मगवन् । अङ्गुरीपने विवे मेवनामा पर्यंतने दचिचभाये पडिसी पयन दचिचयान संवत्सर यावपाविदागौ ते माटे पडिसी अयन इवे त
 याच उत्तरठठवि पठम अयवेपडिवज्जइ उत्तरहेपवि पडिसी पयम अर्द्धादिदचिच मकरादि उत्तर जहा समएर्षं अमिसावी तत्रैव अयवेपवि भापि
 यञ्ज । त्रिम ममस संघाते पानावाकञ्जो तिम अयनसंपाते पवि पासावा कञ्जो । आवपत्तरएपञ्जाकठसमयसिपठमे अयवेपडिवज्जइ यापत् एतथे अ
 इदोवे तथा पयिमं पयम अयनपडिवजे तिवारेदचिचे तथा उत्तरे अयनतरपतीतकासने विवै प्रथम अयनहवे । जहा अयवेचं अमिसावी तथा मवच्छरेव
 विभाचियथा । त्रिम अयनसंपाते पासावाकञ्जो तिम सवत्सर वएव सवासि पवि पासावी कञ्जावा । अयचवि । इमदुयपचसंस्वरप्रमाच । वाससएचवि ।
 इम शीपरमसंघाते । वाससएचवेचवि । इमवत्सरकठसंघाते पविपासावीकञ्जावा । वाससवत्सरकठवेचवि । इम वववाचसंघाते पविपासावा कञ्जो । पु
 त्रवेचवि । शीरावीनाक वरयेपूर्वांगपुत्रे अतरकाच अयनककार कोचिवरयेव ००३६

पञ्चमर्षिणी तस्याः प्रथमो विभागः प्रथमावर्षिणी ॥ उत्सव्यति प्राया मित्येवशीला उत्सव्यिणीति ॥ इति पञ्चमस्तोत्रप्रथमः ॥

णीए श्यालायनं ज्ञानियस्त्री एव उत्सव्यिणीएव ज्ञानियस्त्री । लयणेण जते ! समुहे सूरिया उदीचिपाईण
मुगच्छ जञ्चैव जद्वीवस्स यत्तवया ज्ञानिया सवैव सहा श्यपरिसेसिया लवणसमुद्दस्सवि ज्ञानियव्हा णवर
श्यन्तिलायो इमो ज्ञानियस्त्री जयाण जते ! लवणसमुद्दे दाहिणहे विवसे जवइ तचेव जाव तयाण लवण
समुद्दे पुरच्छिमपञ्चिमेण राई जवइ एएण श्यन्तिलायेण नेयव्वं जाव जयाण जते ! लवणसमुद्दे दाहिणहे
पठमा ठसव्यिणी पण्डितव्जाइ तयाण उत्तरहे पठमा ठसव्यिणी जयाण उत्तरहे पठमा ठसव्यिणी पण्डितव्जाइ

यावत् यमत्र यासुचन् एतत्तावदेवकथा । कथापासव्यिणीए पासावचमचिठ । विम पवसव्यिणीओ पासावीकस्त्री । एव उत्सव्यिणीएविभाषियावी
तिमत्तरसव्यिणी विवो सबभाषयता २ जायतेसपति पासावीकस्त्री । सवसेभन्तेसमुहे सुत्वा । सबव हे भगवन् । समुद्रने विवै सुवं । उदीचपादोपम
वच । एयानश्रुतिने विवै उदययीमोने इत्थादि । आचेवद्वीवच्छतववा भसिया । जेनिवै उद्वीपनी यत्तव्यताकस्त्री । सावेवसवा अपरिसेसयाववचस
मरश्चिभाषिया । तिवाहीजनिवै सयलो सर्व समुद्रने मञ्जेसवयभामा समुद्रदायशाव सीजनपायामेहे तेहनीयत्तव्यता पयि कइवो । एवरपभिभा
यादमावायाओ । एतत्तावियेव पासावा इम करवोतवाकइवा । अवाचमते सबवसमुद्रादिबठे दिवसेमवइ । विवारेहे भगवन् । उत्रपसमद्रने विवै स्विय
थाई दिवमचने इत्यादि । तचेवजावतमार्य सबवसमेपरिच्छिमपञ्चिमेव राईमवइ एएयमिमावेवसेयव । तिमहीजनिवै तिवारे सबवसमुद्रने विवै
पूर्वतवा पयिमने निवै रापिपुवे एवे यमावेवपे जावता । जगचमते सबवसमुद्रादिबठ पठमापोसव्यिणी पण्डितव्जाइ । विवारेहे भगवन् । सबवस
मद्रने विवै स्वियमय पद्विणी पञ्चमर्षिणीओ पुवे । तवावठत्तरठेवि पठमापा सव्यिणीपण्डितव्जाइ । तिवारे उतरराजने निवै पण्डितो यवसव्यि
णीओ पुवे । अवाचत्तरठे पठमाठमव्यिणीपण्डितव्जाइ । श्रिवारे उतरराजने विवै पण्डितो यवसव्यिणीओ पुवे । तवाव उतरवसमद्रपरिच्छिमपञ्चिमेव तिवारे

तदा लवणसमुद्दे पुराच्छिमपञ्चिच्छिमेणं नेवत्यि उस्सप्विणी उवसप्विणी समणाउसो ? हता गोयमा ! जाव
समणाउसो । धायइस्खलेण जते ! दीधे सूरिया उदीचिपाइण मुग्गच्छ जहेव जयूहीअस्स यत्तइया सव्वेय
घायइस्खलस्सवि ज्ञाणियइहा णवर इमेण स्यञ्जिलावेण सव्वे स्यालावगा ज्ञाणियइहा, जयाण जते ! धायइस्खले
दीधे दाहिणहे दिवसे जवइ तयाण उत्तरहे विजयाण उत्तरहे तयाण धायइस्खले दीधे मदराण पइयाण
पुराच्छिमपञ्चिच्छिमेण राई जवइ ? हता गोयमा ! जाव राई जवइ । जयाण जते ! धायइस्खले दीधे मदरा

सव्वसमुद्देने विपेपूर्वतदा पडिमे । अश्लियासपिबो वेदस्सिष्ठस्सपिरो । नहीइ पवसप्विरोक्कविमेव नहीइ उरसप्विबोक्कविमेव । समबाउसा । इय
मअपाउसावतइतिमअ । हता गोबना ! जावसमपाउसो । हां गौतम ! इत्थादि यावत् यमअपाउसावत एतसाहणे पाळिसामअमोपरे उत्तरकाइवो
आवरअहेअंतदीवे सुटिवा उदोअपाठीअमअअ अहेव अयूहीवअअतवया भविवा । धातवो अउयरअाअ याअनमान तेइअवअसमुद्दे कासोदधिअस
इने मअेरअोवै तिहां भरत ऐरअतमअाविदेइ मेअपपत इ पादिदेई सवअयूहीपवो विमआलेअने विवे हे ममवन् सुअदीयवै इयानअुचिअगोमे इत्थादि
विमअोव अयूहीपवो वअअता अहो । मअेअयअअअअअविअवना । तेहोअतियेधातवो अउहोपधि वअअता आअवो एतसाविमेव इअ पाअावे
अरी मगआइ पाअावा आअवापिअारी कअना । अआअंमतेआयअअउेटीवेयाअिअउेदिवअेअव । विवारे अ वाअाअंकारे हे भनअन् । धातवोअउ
होपने विपे अचिआईने विवे विवअअुवे । तआअंउत्तरउठेवि । तिवारे उत्तराइने विपे पधि दिनअुवे । अवाअउत्तरउठेवि । विवारे उत्तरावे पधि
विअअुवे । तआअ गायअअउेदीवे । तिवारे धातवोअउ नामा होपने विपे । मदराअपअवाअपुरअिमपअअिअेअंअंअइअ योअन म
माअ अवो इय मेअपपतअे ते पाअहोने मदराअ एअवो कअो ते मेअपवतने पूर्वे तथा पयिमे राधि इवे इतिअअ । हां गोयमा । हां गौतम । आ
वराअंअव । यावत् राधि इवे एतसाअेव कअवो । अयाअंमतेआयअअउेदीवे । विवारे अ वाअाअंकारे हे भगवन् । धातवोअउनां होपने विपे । मदरा

णं पश्याण पुरच्छिमेणं दिवसे ज्ञानइ तयाणं पञ्चच्छिमेणवि जयाण पञ्चच्छिमेणवि तयाण धायइस्वडे मदराण
 पश्याण उत्तरदाहिणेण राइ ज्ञानइ ? हता गीयमा ! जात्र ज्ञानइ एव एएण स्थन्निलावेणं नेयइ जाव जया
 ण जते ! दाहिणह्णे पठमा उंसप्पिणी तयाणं उत्तरह्णे तयाण धायइमदराण पश्याण पुरच्छि
 मपञ्चच्छिमेण नेयत्यि उंसप्पिणी जाव समणाउत्तो ? हता गीयमा ! जात्र समणाउत्तो जहा लवणसमुद्
 यतस्यया तथा कालोदहिस्सवि ज्ञाणियह्णा णवरं कालोदहिस्स नाम ज्ञाणियह्ण स्थित्तरपुरस्कणेण जते !

चणययाचपरिचयमेवमेवमत्र । नेवनामा पवतवे तेजने पूर्वदिमे दिवस भुवे । तयाचपञ्चच्छिमेववि । तिवारे पविसे पवि दिवस भुवे । जयाच
 पञ्चच्छिमेववि । जिवारे पविमिपवि दिवस भुवे । तयाचंथायइएखडे । तिवारे भातको खडेने विपे । मंदराचंपवव्याच । मेवनामा पवतने । उत्तरदाहिणे
 बराइ भवइ । उत्तरे तथा दक्षिणे रादि भुवे इतिमय्य । हता नावमा जावभवइ । इति गीतम । बावत् रादिभुवे एतहासंगे खडवो । एवंएएचपमिसावे
 चवेवव । इम इके पानावे करो जाववो । जावजयाचभतेदादिबठेपठमापोसपिचोपडिवस्यइ । बावत् जिवारे हे भगवन् । दक्षिणाहे पडिचो पवस
 प्पिचो इवे । तथाचउत्तरठेटेनि । तिवारेचं वाक्कासंजारे उत्तराहे पवि पडिवजे । जयाचउत्तरठेटे । जिवारे उत्तराचने विपे पवि पडिवजे । तवाचं
 धायइएखडे ीवे । तिवारे धातकोएइ नामा डीवे । मंदराचणवयाचं । मेनुनामा पवतने । पुररिक्कमपञ्चच्छिमेचं । पूर्वे तथा पयिमे । वेवज्जिपोसपिचो ।
 भरीवे चणमपिचो काम विमेय । वेवज्जिठसुत्पिचो । नदीवे उकसपिचो वाच विमेय । जावसमचाउत्तो । यावत् ज्ञेयमच पाठजावत । जहालवच
 ममदुदमजगगया । इम त्रिम कवच समुद्रतो बलप्यता कचो पूर्वे । तथाचावाद्विष्णुविभाविगया । तिम चाखो दधिनी पवि बलप्यता जाववो । च
 परबावाद्विष्णुनामभाविगया । एततो विमेय जिवो नवचसमुद्रतो नाम कयु तिहां काखो दधिनीनाम खडवो पाठनाच बोजन प्रमाच जाववो । चरिं
 नरपुंसरठेटेचंभंतिमूरियाचरोचपाईचमुक्कव । मांदिचो पुक्कराहे पवि वेमगवन् सूइ इहा ४२ जे ते इयाजकूवे जमीने इत्तादि इयाजकूवि पावमि ।

१ । ५ प्रथमोद्देशके विभु वियसादिविज्ञान उक्तो द्वितीयेतु तास्त्रैव वात प्रतिपिपावयिषु वातनेत्रेवा स्थाव दधिपातु साध ॥ रायगिहरे इत्यादि ॥ अन्विति ५ अस्त्यमयो पदुत पाता वान्तीति योग कीदृशा इत्याह ॥ इंसिपुरेवायति ५ मनाक् सज्जेइवाताः ॥ पत्त्यावायति ॥ पम्पा

सूरिया उद्रीचिपाइण मुग्गच्छ जहेव धायइस्वकस्स वसस्यया तहेय अस्मितरपुरस्सकस्सयिजाणियह्वा, णथर अन्निलायो जाणियह्वा जाथ तयाण अस्मितरपुरस्सकस्स मदराण पुरच्छिमपच्चिच्छमेण णेधत्थिय ठंसप्यिणी णेव त्तिय उस्सप्यिणी अथाठिण तत्थकाले पयससे समणाउसो सेव नते नतेत्ति ॥ पंचमसयस्स पठमोउद्देशो सम्मत्तो ५ ॥ १ ॥ रायगिहे णगरे जाय एववयासी अत्थियण नते ! इंसि पुरे वाया पत्त्या वाया मदाथाया महाथाया वायति ? हता अत्थिय । अत्थियण नते ! पुरच्छिमेण इंसि पुरेवाया पत्त्यावाया

वहेइपावउत्तवशाग्वा । इम अिम धातकीउत्तमो वत्तव्यता कस्सो । तहेवपम्मितपुक्करउत्तवशाग्वा । तिमहोळ मांदिमा पुक्कर अहलो पयि वत्तव्यता कस्सो यइ ते मानसात्तर मांदिहे तेमाटे । अवरपमित्तावोळाअियथा । एतथा वियेप आळाया इम आपवो । आतयात्थ । यावत् तिवारे । पमित्तपुक्करउत्तमदराअपुरच्छिमपयवच्छिमेव । अयत्तर पुक्कराहने विवै भेरुपवतने इका पर्यत विपे तेहने पूवै तथा पयिमने विवै—ठाअसिभपिबमित्थे पुक्करठोवइवाडिसमित्ताया । मदिनुमाअसवग पुक्करउत्तमिउत्तवहे १ । १ । अेवत्तिघासपिचो । नचो हे अरसत्पिपी कास वियेप । अेवत्तिउत्तपिचो । नचो हे उत्तपिचो कास वियेप । अत्तव सरीया । तत्तवासे पे । तिवां कास कस्सा । समथाउसा । हे अमप थायुअमन् । सेवभते २ त्ति । तत्तवति अेभयवन् तुणे कस्स ते सत्तहे अत्तवा नचो । एपावमा गतकनो पडिओ उत्तदेया अरवो कस्सो ५ । १ । राअगिहरेअरेआव एवववासी । पडिसे उठये वियेमे विपे दिवसादिकको विभाग कस्सो बोले तेदियिने विपे वात अरवानो वांछायो वातना भेट प डिवां करीके राजअइतासा नगरने विवै वावत् इम कस्स । अत्थियभतेइंसिपुरेवाया पत्त्यावाया महावावायायति । हे अंवाक्साउत्तकरि अेमगवन् । बोडा

धनरूपत्वादिहिता वापयः ॥ मदावापयति ॥ मन्वाः शनैः सन्वारिको ऽमहावाता इत्यर्थः ॥ महावाता ऽमहावाता ऽमहावाता इत्यर्थः ॥ पुरच्छि
 मयति ॥ गुमेरोः पूयस्या दिशीत्यर्थः यव मेतामि दिग्बिदिगपेषया एी सूत्रादि उक्तं विभ्रंवेन वातामां धाम मय विसामेव पररुपरोपमिषण्येन
 तत्र ॥ यथावमित्यादि ॥ इह्य द्वे दिक्नुत्रे द्वेष विविक्नुत्र इति अथ प्रकारान्तरेण वातस्वरूपमिक्नुत्रयूत्रं तत्र ॥ दीविषगति ॥ द्वेष्या द्वीपस

मदावाया महावायावायति ? हता स्थल्यि । एव पञ्चिक्मेण दाहिणेण उत्तरेण उत्तरपुरिक्मेण दाहिण
 पुरिक्मेण दाहिणपञ्चिक्मेण उत्तरपञ्चिक्मेण । जयाण नते ! पुरिक्मेणं इत्सिपुरेवाया पत्यावाया मदा
 वाया महावाया थायति तथाण पञ्चिक्मेणयि इत्सि पुरेवाया जयाण पञ्चिक्मेण इत्सिपुरेवाया तथाण
 पुरिक्मेणयि ? हता गोयमा ! जयाण पुरिक्मेण तथाण पञ्चिक्मेणयि इत्सि । जयाण पञ्चिक्मेणयि
 इत्सि तथाण पुरिक्मेणयि इत्सि । एव विसासु विदिसासु । स्थल्यिण नते ! दीयञ्जया इत्सि हता स्थल्यि ।

अत्र महित वायरा पय वनस्यत्वात्किञ्चने हितकारी वायरा इत्सिसुरे उत्तरे महावाय नशी उडडवायरा वावावायरा नशी एडवायरा वाजे इतिमत्र ।
 इतापत्ति । नो गीतस ! ये चार भेदेवात । पथिचभतेपुरिक्मेणं । छेषं वाक्कात्कारे से भगवन् ! सुमेरुपयवने पूरदिशि । इत्सिपुरेवाया । वोडासा
 वेडमहित वायरा । पत्यावायामनावाया । वनस्यत्वात्किञ्चने हितकारी वायरा इत्सि सुवरे वाक्कात्कारे तेवायरा । महावायावावति । उडदंठ वा
 यरा वावावावावे एडवा वायरा वाजे इतिमत्र । इतापत्ति । नो गीतस ! वायरा वाजे । एवपञ्चिक्मेणं । इत्सिपुरेवाया । उडदंठ वा
 दाविषेणं । इत्सि नत्सिने पथि चडवा । उत्तरेणं । इत्सि उत्तरे पथि चडवा । इत्सि पूवनीपरे पथि चडवा ।
 दाविषपथिचिषेणं । दक्षिण पथिमन्विषासु नेच्छतञ्चिषिने विषे उत्तरपथिचिषेणं । उत्तर पथिमन्विषासे वावस्यञ्चिषिने विषे एतत्ताविषिचिषिने
 पथेपायेपाठमूचडवा । अवाचभतेपुरिक्मेणं । चिन्तरे से भगवन् ! पूवदिशिने विषे । इत्सिपुरेवाया । पत्यावाया । वनस्य

म्यायिनः ॥ सामुद्रियति ॥ समुद्रस्पृते सामुद्रिका प्रसमक्यविवक्षासेवंति ॥ अम्योन्वव्यत्यासेन यद्वैके ईप्यपुरोधातादिविद्वीपक्षा वरंति तदेतरे न त
 पाविपायान्तीस्पर्षं ॥ बलमाहकमहति ॥ तथाविच वातद्रव्यसामर्थ्यां हुंसाया स्थाप्यमात्रत्वा वृत्ति अथ वातानां बाने प्रकारत्रयं सूत्रयथेष वृत्तं

अत्युत्थण भते ! सामुद्रियाहसि हंता श्यत्यि । जयाण भते ! दीयिस्त्रयाहसि तयाण सामुद्रियाविईसि जया
 ण सामुद्रियाहसि तयाण दीयिस्त्रयाहसि ? णोइणठेसमठे संकेणठेण भते ! एवयुच्चइ जयाण दीयिस्त्रयाहसि

त्वादिबने वित्तकारीवावरा मदाबासा । मदाबासा । मदाबासा । उदुवववावरा । बायति । बाले । तयाचंपबच्चिस्त्रमीचवि । तिवारे पयिमदिशिये विपे
 ईमिंपुर्याबा । ईपत्वावरा ४ बाले । अयाचंपबच्चिस्त्रमीच । तिवारे पयिमदिशिये विपे ईसिंपुर्याबा । बाडाबावराभाविदेइं ४ वावरावाले । तयाचंपुर
 चिस्त्रमीचवि । तिवारे पूर्वदिशिये विपे पवि ४ वावरावाले इतिप्रत्य हता मा । इकोतम । अवाचंपररिचिस्त्रमीचवि । तिवारे पूर्वदिशिये विपे ४
 वावरावाले । तयाचंपबच्चिस्त्रमीचवि । तिवारे पयिमदिशिये विपे पयिइसिस्त्रावि ४ वायरावाले । अवाचंपबच्चिस्त्रमीचवि । तिवारे पयिमदिशि
 ने विपे पविर्सिंपादिदेइं ४ वावरावाले । तयाचंपुररिचिस्त्रमीचवि । तिवारे पूर्वदिशिये पविर्सिंपादिदेइं ४ वायरावाले । एवदिसासुविदिसासु ।
 इम दिशिये विपे पवि तथा विदिये विपे सूत्रबवेकववा इवेमकारातरिवातसक्यनिष्पबववेइं — पयिभमतेदोविषयाहं सिं । हे भगवन् ! होप
 मबधोर सिस्त्रादि ४ वावरावाले इतिप्रत्य । उंतापयि । इगोतम । प्रस्त्रिभमतेसामुद्रियाह सिं । हे भगवन् । समुद्रसंबधोर सिस्त्रादि ४ वावराइति
 प्रत्य । इतापयि । इगोतम । हे अवाचमतेदोविषयाह सिं । तिवारे हे भगवन् । होपसबधोर सिंपादिदेइं ४ वायरावाले । तयाचंपसामुद्रियाविर्सिं ।
 तिवारे समुद्रसबधोर सिंपादिदेइं ४ वायरावाले । अवाचमसामुद्रियाह सिं । तिवारे समुद्रसबधोर सिंपादिदेइं ४ वावरावाले । तयाचंपदोविषयाह
 सिं । तिवारे होपसबधोर सिंपादिदेइं ४ वायरावाले गो कोइणठेसमठे । इ गोतम । एपवं समवतनीं । सेकेषोभमतेणवबुधर । तिवारे गातमकहे ते
 विसेपवे हे भगवन् । इमकक । अवाचंपदोविषयाहं सिं । तिवारे होपसबधोर सिंपादिदेइं ४ वायरावाले । पोणतयासामुद्रियाह सिं । तिवारे समुद्रसबधोर

एतादृशं च अत्यन्तमित्यादि ४ इह च प्रथमवाक्य प्रकाशय नाप्यमिति न पुनरुक्तं मित्याशङ्कनीयं ॥ आहारियरियंमिति ४ रीत रीतिः स्वप्नाशङ्कत्यर्थे

गोणतया सामुद्दिद्याइसि जयाण सामुद्दिद्याइसि गोणतयादीविच्चयाइसि ? गोयमा ! तेसिण वायाण स्य
खमणयियच्चसिणं लवणसमुद्दे वेल नाडक्कमइ सेतेण्ठेण जाव वाया वायति । स्यत्थिण नत्ते ! ईसिपुरेवाया
पक्कावाया मवावाया महानाया वायति ? हता स्यत्थि । कयाण नत्ते ! ईसि जाव वायति ? गोयमा !
जयाण याउयाए स्यहारियरियति तयाण इसि जाव वायति । स्यत्थिण नत्ते ! ईसि हता स्यत्थि कयाण

इतिपादिदृश ४ वायरावाजेनहीं । अवाचंमामुद्दिद्याइसिं । अिवारे समुद्रसम्बोधेइसिपादिदृशं ४ बाले । बोधतवाद्योविबवाइसि । तिवारेहीपसंबंधी
इतिपादिदृश ४ वायरावाजेनहींइतिप्रत्य । गा तेसिबंवायाचंपसमवदिववा । हे नीतम ! वायराजे मोहीमाहि विपर्यसिचिपरोतपणेंकरी ते किम
अिवारवापसइ गोवायरावाजे तिवारेमसुद्रसंबोधेनवाजे अिवारेमसुद्रसंबंधी वायरावाजे तिवारेहीपसंबंधी वायरावाजे एहवीजसमावणें सेणसववसमुद्दे
नगाइइमइ । मववसमुद्रतोवे निउक्कघेनहीं तवाविधवातदस्य समसपवाबकी वेखिना तवाविधस्वमावबकी पक्का सोकना स्ववावयकी । सेतेण्ठे
अवावशागवायति । तेतवपणें एमकण्णुवावत् वायरा बाले । इवे वायराजे वाज वाजे त्रियै प्रवारतोन सूष तोनभेदे देखाळ्ळे अत्थिणभतेइसिपुरेवावा
इतापत्थि । इगीतम । हे । अवावभतेइ निजाववायति । अिवारे हे भयवण्णु । याडामाणेइवायरा वाजेइतिप्रत्य । गा अवाववाणठयाणअहाइरियरियति ।
इगीतम । अिवारे वाडुक्कय यक्काल्पमानकरोमे ते पतिज्जेनहीं ते अयारोते जाव अिवारे स्वप्नावनी गतिबाले । तयाअइ निजाववायंति । तिका
इ वाडामाणवायरा पादिदृश ४ वायरावाज । अत्थिवमतइमि । हे भगवण्णु ! इयत्तुपादिदृशं ४ वायरावाजेइतिप्रत्य । इतापत्थि । इगीतम । बाले
अ । अवावभनइसि । अिवार हे भयवण्णु । इमिं ४ वाअेइतिप्रत्य । गो अवाववाणठयत्तवत्थिअदिद्वितितयाअइसि । हे नीतम । अिवारेवाडुक्कवावनी ग

ज्ञान्या नसिद्धमेव यथारिण रीयते गच्छति यथास्वामाविष्वा गत्या गच्छतीत्यर्थं ॥ उत्तरकिरियति ॥ वायुकायस्यै मूलशरीर मीदारिक, मुत्तरतु
 केन्द्रिय मत्त उत्तरा उत्तरशरीरासया क्रिया गतिलक्षणा यत्रगमने त्त दुरत्तरक्रिय त्त द्ययामवती त्येव रीयत गच्छति इह वैकसुषेयैव वायुवानकार
 सत्रयस्य वस्तु शब्दत्वे यस्मिन्नप्रयत्नकरत्त त्त द्विषिन्नत्वा स्मूत्रगते रिति मन्तव्य वाचमान्तरे त्वाद्य कारण महावातधर्मिणानां द्वितीयतु मन्तव्यात्तव

नते ! ईसि ? गोयमा ! जयाण वाउयाए उह्ररकिरिय रियइ तयाण ईसि । श्यल्यिण नते ! इंसि ? हता
 श्यल्यि । कयाण नते ! इसिपुरे वाया पुच्छा गोयमा ! जयाण वाउकुमारा वाउकुमारीन्त्वा श्यप्यणोपरस्स
 वा तदुत्तपस्सथा श्यठाए वाउकायउदीरति तयाण ईसिपुरेवाया । वाउयाएण नते ! वाउयचेव श्याणम
 तिवा पाणमतिवा जहास्वए तहा चस्रारि श्यालायगा नेयत्वा श्यणेगसयसहस्सपुठे उद्दायससरीरी निस्क

उत्तरशरीरिकाहे पने उत्तरशरीरिकाहे उत्तरशरीरारात्रबक्रिया गतिसचक्षेगमनते उत्तरवैक्रियगतियेवाशब्दव्य । प्रत्यिबभतेरसि । हे भगवन् । इ मि
 ४ वाबरावात्रात्तिपय । इतापत्ति । इगौतम । वाबहे । जवाबभतेइ सिपुरेवायापुच्छा । क्रिबारे हे भगवन् । इंसि ४ वायरावावैरितिमन्त्त । यो जवाब
 वाउबनारा । हे गौतम । त्रिबारेवाउकुमारदेववत्ता । वाउकुमारीपावा । वाउकुमारनीदीवा । अप्पवापरएववा । पापबभतेतथापरने । त्तुभयएववा । त
 वापापपरवेवने । अहाए । पबैमवाबने । वाउकायउदीरति । वाउकायमते उदीरवाबरे । तयाथासिपुरेवाया । वाउवाएवमतेवाउयैवेव । तिसारेइ
 सिपादिइ ४ वायरावावैवाउकायनाधिवारवी जएववैवे वाउकाय पंवाक्कासंभारे हे भगवन् । वाउनेभिये । पाबमतिवा । वाउपयत्तर । पाबमति
 वा । सोत्थामपवै । जहास्वएतहात्तरात्तिपावावायेगवापयेगसयसहस्सपुठे उद्दायससरीरीनिस्कमर । ज्विमसुवने विपे तिम क्यादि पावावा
 वइवा तिइ पाबमतिवाबराहीजना वाउकायसत्त्वे एवविक्की । अवेगसवीवा २ ते इम—वाउवाएवभतेवाउवाएवेवपकेगसयसहस्सपुठे उद्दायस
 २ तवेवमुक्की २ पववायाए उता गावना । वाउकायमाहे पनेकहावकारमरी २ जपवे पुठे उद्दाइति एवोक्की ते इमसे—मतेकिंपुठे उद्दाइपुठे उद्दाइगो० पुठे

ज्जितानां नृतीं चतुर्धामं प्युक्तमिति, धायुक्तायापिकारा देवेदमाह ॥ धायुक्ताएवमित्यादि ॥ तत्र प्रथमो दर्शितएव ॥ धावे
 नेत्यादि ॥ द्वितीयं-सर्वधं-वाउयाएवं प्रते । वाउयाएवेव धावेगस्यसहस्रखुतो उद्गाइता २ सत्येव नुज्जो २ पद्यायाइ इता गो० । पुठेउद्गाइति
 नृतीयाः सचव । म प्रते-क्षिपुठे उद्गाइ चपुठे उद्गाइ ? गो० । पुठेउद्गाइ मोचपुठे, ससरीरीत्यादि धनुष्य सर्वैक-वेजते । खिसरीरी निबल्लसइ अ
 मरीरी? गो० । खिपकरीरीत्यादि धायुक्ताय धिन्तितो धयनस्पतिवायावीन् अरीरत यिक्तपत्थाइ ॥ अइत्यादि ॥ एतानि वमित्यलङ्कारे ॥

मड । श्रुह जते ! उदखे कुम्मासे सुरा एणुण कि ससरीराइयत्तवृसिया ? गोयमा ! उदखे कुम्मासे सुरायजे
 धणे दधे एणुण पृथुजायपणुण पधुञ्च वणस्सइजीवसरीरा तठपच्छा सत्यातीया सत्यपरिणामिया श्रुगणि
 ज्जामिया श्रुगणिज्जूसिया श्रुगणिसैविया श्रुगणिपरिणामिया श्रुगणिजीवसरीराइवा वत्तवृसिया । सुरा

उद्गाइताचपुठेउद्गाइ । गच्छादिप्रकारे पबि पबप्रकारान्नर १ मसरोरीइत्यादि शोको ४ ते इम-सेभतेखिसरीरीनिबल्लसइ चसरोरीनिबल्लसइ
 गायमा नियमरोनिबल्लसइ नियमचरोरोनिबल्लसइ शोटात्कितोपपचावेयरोर रचितनोक्खे तेजसकामंभनो पवेचावेयरोरसहितनोक्खे ए चो
 यो यानरो ४ पाइ धावुक्तायधीतया इवे वनस्पतोकावकरीइे पइभंतेउदखेक्कासे । पय हे भयवन् ! बाळा कल्लायक्कसइ सुरा मदिरा एए
 धंकिमरोरातिवत्तयमिया । एइ इविशोत्रायादिमाहे खाना यरोरइसो पबल्लयताइइइतिप्रय । गौ उदखेकुम्मासे । हेभोतम । शोवाक्कुसवा ।
 मरा । एएउदखेइएएवपमभारपबबन्पइुइ । मदिरा एइसुराने धिये खेवेइय्खे उक्कवत्तइय्य शोत्रो इय्यइय्य २ तिडा खेवत्तइय्युक्कधातकोपुब्बा
 इइ ते एइने पूवपयीय पाययीने । वचमरकोवसरोरातपोपच्छापत्तातोया मत्तपरिणामिया धगबिक्कामिया धगबिक्कामिया धगबिक्कामिया ध
 गबिपरिणामिया धगबिक्कामिया धगबिक्कामिया । वनस्पतीनां यरोरत्राच परिमाशोइतादिइ वनस्पतीकायवता तियाइय्खे मत्तवेक्कवत्तम
 वत्तययादिइ वत्तभूतेक्खे चतो यत्तिक्कन्नां पूवपवाइ मक्खेचरो परिणमाया कोया धमिनपपयीय धमिनपपयीय पोतानं वचमा परिणमां

किंसरीरति ॥ श्रेया शरीरादि किंसरीरादि ॥ सुराया द्वे इत्येत्यासा पत्रद्रव्यं तत्र यष्टनद्रव्य ॥ पुष्टिभावपक्षवर्षपुष्ट
 पति ॥ अतीतपर्यायप्रकृपका मङ्गलित्य वनस्पतिशरीरादि पूर्वेषु तदमा दयो वनस्पतयाः ॥ तदुपपत्तिः ॥ वनस्पतिजीवशरीरवाच्यत्वा मत्तर
 अतिजीवशरीरादी तिवक्तव्यं स्वादिति सम्बन्धः किंपूतानि समीत्याह ॥ सत्यातीयसि ॥ अखेडो दूकलमुशालयत्रकादिना कारकद्रुतेन अतीतानि
 अतिजातानि पूर्वपर्यायमिति यज्जातीतानि ॥ सत्यपरिचामिमिति ॥ अखेड परिचामितामि फूताभिन्नवपर्यायादि अखपरिचामितामि ततश्च ॥

एय जेवडे एरण पुष्टिभावपक्षवर्षपुष्टि आउजीवशरीरा तदुपच्छा सत्यातीया जाय अगुणिसरीराइवससु
 सिया । अहण नते ! अये तवे तउए सीसए उयले कसठिया एरण कि सरीराइ वससुसिया ? गोयमा !
 अये तवे तउए सीसए उयले कसठिया एरणं पुष्टिभावपक्षवर्षपुष्टि पुष्टिजीवशरीरा तदुपच्छा सत्याइया

गडको अग्निशरी पूर्वसभाव जवाया अग्निशरी सेवा अग्निपरिचामसया उच्यबागवडी भयवा इत्यादिकने विपे अग्नि तेजोन गज
 इत्यादि तद्वानायास्वापनरति अग्निकीवशरीरसा कश्चाय । सुपरयजेदले । सुरानेजेदश्च । एरणपुष्टिभावपक्षवर्षपुष्टि । एइने विपे
 पूर्वपर्यायवायकोने । आठकोवशरीरा । अयुजावजीव यरीरकश्चाव । तपोपच्छासत्यातीया । तिवारपच्छो यजेपतिअम्यापूर्वपर्याय । आव
 अग्निकीवशरीरा इवससुसिया । यावत् अग्निजीवशरीर इतो यत्तयता हुवे । अइअभते एवे तवे तउए सीसए उयले । एवे जे भगवत् !
 साइ ताना तबना सोसा पायाइदम्ब । असठिबा । असठो अइयातविषय । एरणकिंसरीराइवससुसिया । एइकिंसुयरीर इतीवससुसिया
 हुवेइतिपय । गो० अये तवे तउ एसीस एउवसे । जे गौतम । सोइका तानो तबनी सीसो दग्धपायाच । असठिबा । अठभातविषयेव । एएवं
 पुनभातपक्षवर्षपुष्टि । एइने पूर्वपर्याय आननीने । पुठविजीवशरीरा । पुठिवीवायजीवशरीरकश्चाय । तपोपच्छासत्यातीया । तिवारपच्छो य
 जपतिअम्या । आवषयकिंसरीराइवससुसिया । यावत् अग्निजीवशरीरइसी यत्तयताहुवे । अइभते एडो अइअभते अयो अम्यामीने रोमे

अग्निकामिष्यति ॥ यद्विना प्यामितानि प्यामीकृतानि स्वकीयवर्षत्याजनात् तथा ॥ अग्निकञ्चूचिष्यति ॥ अग्निना क्रीपितानि पूर्वस्वनाथप
 यान् अग्निमेवितानि वा; युगीवीतिसत्रया रित्यस्य पातो प्रयोगात् ॥ अग्निकपरिवाभिमियाइति ॥ सन्नाताग्नितपरिवाभामि श्रीष्ययोगादिति य
 यथा मत्वातीनाइत्यादी गच्छ मग्निरेव अग्निकभिमियाइत्यादितु तद्यात्यनमेवति ॥ उवसेवेति ॥ इह वृष्यपापाय ॥ कसहिपति ॥ फलः ॥
 अक्रिकामिति ॥ अस्विष तद्यामवा भिना इयामसीकृत प्रापादितपयायान्तर मित्यर्थः ॥ इंगालेत्यादि ॥ अङ्गारो निगवन्वितेत्थने ॥ कारिरिति म
 कारिक नरस ॥ पुंसेति ॥ पुंसं ॥ गोमयति ॥ अगव इह दुसुगोमयी मूतपर्यायानुवृत्या दुग्धायस्यौ घाह्यौ अन्यथा अग्निभ्यामित्तादिवह्यमाव

जाय श्युगणिसरीराह वत्तवृषिसिया । अह्नते ! अथी अथिज्जामे रोमे २ सिगे २ खुरे २
 नहे २ क्रिण फिसरीराइ वत्तवृषिसिया ? गोयमा ! अथी चम्मे रोमे सिगे खुरे नहे एण तस्स पाणजीय
 सरीरा अथिज्जामे चम्मेज्जामे रोमज्जामे सिगखुरणहज्जामे एण पुव्वनावपखुवण पनुच्च तस पाणजीव
 सरीरा तउपच्छासत्याइया जाव अथुगणिसि वत्तवृषिसिया । अह्नते ! इगाले कारिए युसे गोमए एण कि

रामज्जामे सिगे सिमज्जामे खुरे पुच्छामे नखे नपज्जामे एएबंविषसरीराइवत्तवृषिसिया । इवे वे भयवण् । हाउमसिह हाउवाणो तेह वमवामिहो
 वमवाणा राम रामवाणा खुर खुरवाणा नख नखवाणा खीग खीगवाणा एह वंवाखाखकारे केहमेविजा खरीर वववा इवे इतिप्रथ । गोवमा
 पो वसे एमे सिगे खुरे नहे । वेमोतम । हाउ वसे राम खीग खुर नख । एएवतमपावज्जोवसरीरा । एहमे वस पाव खीव खरीर एहको इवे
 तथा । अथिज्जामे । हाउवाणो । चम्मेज्जामे रोमज्जामे । सिगखुरणहज्जामे । सीय खुर नख एतोनेहं पवि वाणा । एएव
 पुगभाइपयइएइएइ । एहमे पूर्वभाइ पर्याय पाववामि । तमपावज्जोवसरीरा । वम पावो खीव खरीर एहको वववाव । तपोपणा । तिबारपञ्चो ।
 वटातीय । मत्वे पतिज्जामेववा । आएवगभितिवत्तवृषिसिया । वावण् अन्वियरीर इवो वमज्जता वववो इवे । अह्नते इगाले कारिए युसे गोमइ ।

विज्ञेयवन्ता मनुष्यपतिः स्वयदिति, एते पूर्वमावाप्रज्ञापनां प्रतीत्य एकैन्द्रियश्रीवैः क्षरीरतया प्रयोगेऽ स्वध्यापारेण परिणामिता ये ते तथा एकै
न्द्रियक्षरीरश्रीत्वयोः श्रुतिः समुद्ये यावत्कारका द्वीन्द्रियश्रीवक्षरीरप्रयोनपरिणामिताश्रयी त्यादिद्वयं द्वीन्द्रियादिश्रीवक्षरीरपरिणतत्वं यथास
म्भवमेव ननु स्वपदश्रुति, तत्र पूष मङ्गारो प्रस्मव एकैन्द्रियादिक्षरीररूपं भवति, एकैन्द्रियादिक्षरीराणां मित्यनत्वात् भुसतु यवगोपूमश्रिता
वस्थाया मेकैन्द्रियक्षरीरं गोमयसु वृषाद्यवस्थाया मकन्द्रियक्षरीरं द्वीन्द्रियादीनां तु गवादिभिर्नृश्वे द्वीन्द्रियादिक्षरीरमपि, पूषिव्याविकायाधि
कारा इष्वापरूपस्य लवङ्गोदधेः स्वरूपमाह ॥ सवबेभमित्यादि ॥ एवमप्यवति ॥ चक्षानिस्तापापुगुबतया नेतव्यं बीवामिममोक्तं सवबसमुद्रपूत्रं वि

सरीराद् यत्सृष्टिसिया ? गोयमा ! इगाले त्कारिणु सुसे गोमए एणुण पुव्वन्नावपस्यवण एणु एणुगिदियजीवस
रीरप्ययोगपरिणामियायि जाव पचिदियजीवसरीरप्ययोगपरिणामियायि तदं पच्छा सत्याईया जाव श्य
गणिजीववसृष्टिसिया । लवणेण जते ! समुद्देकेयइय वक्ष्णालविसक्केण पस्यते—एवं नैयसु जाव लोगाठिई लो

इवे वेभगवन् ! पयार निश्रुक्ति इ वन भस्म करीय चांशो । एएवक्षिसरीराइवत्तवसिया । एवने संयरीर इसो वक्ष्णता इवे ए वेवने समवे तेवने
मेमवा इतिपय । गावमा इमासे । वे गोतम ! पयार । कारिणु सुसे गोमए । मस्म करीय व्वावा । एएवपुव्वमावपस्यवव । एवने पूर्वमाव पूष भवसा
पान्त्रबीने । एगिदियकीवसरीरप्यथागपरिणामियायि जावपंचिदियकीवसरीरप्यथोगपरिणामियायि । एकैन्द्रिय जीव यरीर ध्यापारे करी परिणत्वा
पचि यावत् मष्ट बको वेइ दो जीव यरीर प्रयाग परिणत पचि इत्वादि पंचेन्द्रिय जीव यरीर प्रबीय परिणत पचि इत्वादि तिक्ता पचिसा भंगारने
भस्म ए एकैन्द्रिय यरीर रूप पुल ते यवमापूम इरितावसाने विवे एकैन्द्रिय यरीर गोमयते तृष्वादि भवसाने विवे एकैन्द्रिय यरीर शीन्द्रियादिकने गाव
प्रमवकीशो वेइ द्विवादि यरीर । तथापच्छासत्वातीया । तिवारपची यस्व परिणत्वा यवा । जावपगचिजीववत्तवसिया यावत् पचिजीव यरीर
इसो बइवा इवे एविबोवायनां परिणार वको पयःनाय रूप यववसमुद्रनी परिणार वईवे—सववेच भते समवेवेवइय चक्ष्णालविसक्केमेव प । इवव

मन्थमित्याह ॥ आयनानेत्यादि ॥ तयैरं-कैवहर्यं च परिक्रमेवैवं ? गोपना । वीजोपबसपसहस्वाह ॥ अत्रालम्बिकुत्रयं पञ्चरससपसहस्वाहं एकवशी
 पच महमाहं मयचङ्गुलपामं किंचियेसैमूणं परिक्रमेवैवं पचसे इत्यादि एतस्य चान्तेकस्माहं प्रते । सवसमुद्दे अयूषीवदीय मोठवीसेह इत्यादी
 मत्र गायना । अयूषीवदीये नररैरयमुयासेनु चरहता चक्यहोत्यादे रुतरपन्पस्यान्ते लोगठिह इत्यादि द्रष्टव्यम् ॥ इति पञ्चमशतेद्वितीयः ॥ २ ॥
 चान्नरोत्तंमप्रजममद्रादिहं मत्स्यम्यगुं प्राणिप्रतिपादितत्वा न्मिष्याप्राणिप्रतिपादितं त्वसत्यमपिस्यादिति दसंय स्मृतीयोद्देशकस्या विसूत्र मिवमाह ॥
 चान्नउत्पियाचमित्यादि ॥ ज्ञासंगठिपति ॥ ज्ञासं मत्स्ययन्त्रनं तस्यैव यन्त्रयो यस्या सा ज्ञासग्रन्थिका किस्वरूपा सेत्याह ॥ आहुपुविगठिपति ॥ आहुपुयूथो

याणुजात्रे सेव जते जतेति एव जतेति जगव जाव विहरइ ॥ पचमसए विइठ उद्देशो सम्मत्तो ॥ २ ॥
 श्याउत्पियाण जते ! एवं माहस्कृति ज्ञासंति पचुर्वेति एव पचुर्वेति सेजहानामए जालगठियाहवा श्याणु

मन्त्र इभगवन् ! केतना चक्षुषान विष्वंभे पिङ्गसपदे कञ्चो इतिप्रय ॥ एवंनेयमं आवलीगडिह लोयाहमावे सेवमते २ ति मसव जापविहरइ । इम
 कडा पाडागानो परे खाचको औषाभिसने विपे कष्टु मूष ते केतना ससे कचको ते कश्चि वायव् सोकक्षिति लोखानुमाव तेइम-—केवइय परिक्रमेवै
 वा दा आयच मसहङ्गारं चक्षुषस विक्रमेच पचरससहङ्गार एकासोयं च सङ्ख्या सवंच इगुबयार्थकिंचिसूत्रे पचसे इत्यादि, दुहेइके-—कञ्चाप
 भते अयूरीवे शीवं नो उषीसह इत्यादिक प्रत्रने विपे जैगोतम । अयूरीवे भारचे परवणु कामेसु चरइता चक्षुको इत्यादि उतरपचने अते ए सदीपकाह
 प्पिति माकना पनमाचवे इत्यादि कइवा तइति जेममवन् । तुभे कञ्च तेसवं सखचे चन्ववा नही इत्यादि कचो भगवत औतम यावत् विचरे ॥ पंचमग्रय
 वितिपा ३ । २ । एषीचर्ना यतकनी बीजा उरयो चयको कडा ५ ।

२

२

५

द्वेति । पादेनच चमुनादिक पराव सख चम्बु चानोए कडा इकी मिष्यालीना कडा पमस इवे तेकश्चि चन्ववृत्तिक परतोर्षी चं पाक्याकवारि से
 मगवन् । इय इज्जमाच कामाकचो कचे विनेचको कश्चि जेतु उपपत्ति कचो कश्चि भेद कइवावी मचये । सेजहानामए, ज्ञासंमठिकाचिवा पाकपुन्मिभकि

परिपाल्या प्रथिता गुम्बिका धापुचितप्रथ्योना मादौ विपाना इत्तोचितानां चक्रमेवा ताएव करवात् एतरेव प्रपञ्चपञ्चाह ॥ अर्धतरंगठियति ॥ प्रथम
 यथोना मननारख्यवस्वापिते ग्रन्थिभिः सङ्गप्रथिता अमन्तरप्रथिता यद्य परस्परै र्ध्ववर्धितै सङ्ग प्रथिता परस्परप्रथिता किमुक्तं भवति ॥ अक्षमक्षमठिय
 ति ॥ अन्योन्व परपररेव एकेन प्रथिना सङ्गा स्योप्रथि रम्येनच सङ्गा स्य इत्येव प्रथिता अन्योन्वप्रथिता एवच ॥ अक्षमक्षमठियतायति ॥ अन्योन्वेन ग्रन्थिना
 त् गुरुकता विल्लीर्गता अन्योन्वगुरुकता तथा ॥ अक्षमक्षमठियतायति ॥ अन्योन्वस्य यो न्नारः सविद्यते यत्र तद्वन्योन्वप्रथिता तद्भाव साता तथा एत
 स्यैव प्रत्येकोच्छापट्टपस्य सरोजगन तपोरेव प्रकर्षं सन्निपातुमाह ॥ अक्षमक्षमठियतायति ॥ अन्योन्वेन गुरुकतं यत्संभारिकच त सथा त
 द्भाव साता तथा ॥ अक्षमक्षमठियतायति ॥ अन्योन्व पटा समुदापरचना यत्र तद्वन्योन्वपटं तद्भाव साता तथा ॥ अक्षो इति द्रुष्टन्तो

पुष्टिगठिया स्थणतरगठिया परपरगठिया अक्षमक्षगठिया अक्षमक्षगुरुयज्ञाए अक्षमक्षनारियज्ञाए अक्ष
 मक्षगुरुसन्नारियज्ञाए अक्षमक्षथरुज्ञाए चिठिति पुवामेय यद्वृण जीयाण यद्वृसु स्याजाइसहस्सेसु यद्वृइ

रा पञ्चतरगठिया । तेकवा नामे इवति जाच तेमावसानो यथन तेइनी परे गठिचै जेइने विवै एतसे जिनवाचो इवे ते वेइवे स्वरुपे इवे तेकवे
 चे अनुक्रमे परिपाटीये गूबीचे पडिया देवासाय ते पडिचो दोधो वेइचे देवासाय गठिते वेइचे दोधो एदोच विस्कारे करो करीचे पडिचो गांठि
 ने परपरदित गांठि दोधो । परपरमठिबा अक्षमक्षमठिबा । परपरने भनतर गांठिचो भनतरगांठि दोधो एतसेचू यद्वृ एवगांठिचू यमेरीगांठि
 दोधो तेइगांठिचू यनेरीगांठि दोधो इम यन्वाय गूबी । अक्षमक्षगुरुयज्ञाए । मांशामांदि गूयवाचो विस्फोर्भ भावकोचो । अक्षमक्षनारियज्ञाए ।
 मांशामांदि मारपचे कोची एवे जडा जडा तेमेवा करीचे । अक्षमक्षनारियज्ञाए । मांशामांदि विस्फोर्भपंचे कोचो यमे मारीपचे पडि कोची ।
 अक्षमक्षपडसागभिइति । मांशामांदि समदाव रचना जिवां ते भाये करो रवे पड्यांत यन्तो इवे इटांत मेसेचै । एवामेवयद्वर्भ जीवांय यद्वृसुभाजाइ
 सङ्गोनुक्रमे पाठयसङ्गछाह प्राणपुण्ड्रियठिबाह । इचै व्यायकरी यवाजोव संभधी यवां जातिनां सङ्गसदेवादि अक्षमे विवै प्रतिजोव अनुक्रमे एव

मममिस्याह ॥ आबलोगेत्यादि ॥ तथेह—शेवइयं च परिक्लेशेहं ? नोयमा । दोत्रोयवसयसहस्वाहं चक्रवात्प्रिक्लेशनं परमसयसहस्वाह एकवासी यच सहस्वाहं सयचइगुडयासं किचिविसुख परिक्लेशेहं पचाने इत्यादि एतस्य चालेचामाहं जते । सवचसमुदे अद्वुदीवदीयं मोठधीसेह इत्यादी प्रश्ने नोयमा । अद्वुदीवदीवे जरेरेरवयसुवासेसु चरइता चक्रवहीत्यादे उत्तरपन्यस्थाने लोगठिह इत्यादि इष्टव्यम् ॥ इतिपञ्चमशतेद्वितीय ॥ २ ॥ अन्तरोत्तंसवचनद्रादिकं सत्यं सम्पन् चानिप्रतिपादितत्वात्स्मिप्याचानिप्रतिपादितं स्वसत्यमपि स्यादिति चर्षोयं स्मृतीयोवेक्षकस्या दिसूत्र मिदमाह ॥ अत्रउत्पियाचमित्यादि ॥ आल नरस्यबन्धनं तस्यैव ग्रन्थयो यस्यां सा आसग्रन्थिका किस्वरूपा सेत्याह ॥ आदुपुष्टिगठियति ॥ आनुपुष्ट्यो

याणुनात्रे सेव जते जतेसि एव जतेति जगय जाव विहरह ॥ पचमसए विइठ उद्वेसो सम्मत्तो ॥ २ ॥
 अथउत्थियाण जते ! एवं माहस्कति जसेति पखवेति एव परुर्वेति सेजहानामए जालगठियाइया आणु

समप्र हेभगवन् । जेतसा चक्रवास विष्मि पिपुसपचे कश्चो इतिप्रश्न । एवंनेवयं वावखोगिहिर साबासुमावे सेवमते २ ति भगव आबविहरह । इम कश्चा आलावागो परे आबवो बीबाभियमने विवे कसुं सूत्र ते जेतसा एमे कश्चो ते कश्चैवे यावपु खोककति सोबानुमाव तेइम—वेवइव परिक्लेशेयं गा वा आबच सबसहच्छाहं यत्रबाव विष्मिभेच परसरयसहच्छाह एकासीबेच सहच्छाह सयच इगुपयाचकिचिसुखे पचाने इत्यादि, दुखेइहै—अमाय मते अद्वुदीवे दीव नो उन्नीसाह इत्यादिच प्रत्ये विवे हेमोतम । अद्वुदीवे मारचे परवपसु बासेसु चरइता चक्रवही इत्यादि उत्तरपंचने अते ए सदीवशाक किति साकनो यनमावहे इत्यादि कश्चा तइति हेमगवन् ! तुले कश्च तेसर्व सखहे यन्ववा नही इत्यादि कश्चो भगवत नीतम बाबत् विचरे ॥ पचमस्यव भितिया १ । २ । एपाचमां यतकनी बीबा छेयां यवही कश्चा ५ । २ ॥ अत्रउत्थियाचंभते एवमाहकति भासति पचवेति प खेति । पाखेकवच समुद्रादिच पटाच सख सखचुप्रानोए कश्चा इकी मिन्वालीना कश्चा यमल इमे तेवकैवे यन्वयुबिच परतोही चं बाब्लाहंकारे वि भगवन् । इम चक्रमाच सामान्यवो कचे विवेवही कश्चै वेठ उपपत्ति करो कश्चै भेष कश्चवाही मकचे । येचक्रमाचामयु, आबनठियाचिका वाकपुष्पिजठि

परिपाटया प्रथिता मुम्बिता आद्युचितग्रन्थीना मावौ विथाना वृत्तोचितानां च क्रमेण ताएव क्तरबात् एतदेव प्रपञ्चपद्याह ॥ अक्षतरनठियति ॥ प्रथम
 यंघोना ममन्तरव्यवस्थापितै पन्थिभिः सद्यथिता अमन्तरपथिता एवं परस्परे ब्यवहितैः सद्यथिता परस्परपथिता किमुञ्च प्रवति ॥ अक्षमखगण्डिय
 ति ॥ अन्योन्य परस्परे च एकेन प्रथिना सहा न्योन्य रन्येन च सहा न्य इत्येवं यथिता अन्योन्यपथिता एव च ॥ अक्षमखगण्डियताएति ॥ अन्योन्येन पन्थ्यना
 त् गुरुकता विकलीकृता अन्योन्यगुरुकता तथा ॥ अक्षमखनारियताएति ॥ अन्योन्यस्य यो प्रारः सविद्यते यत्र तदन्योन्यनारिक तद्भाव सता तथा एत
 स्त्वेव प्रत्येसोत्थापद्वयस्य सयोजनन तयोरेव मन्थ्यं मन्थिपातुमाह ॥ अक्षमखगण्डियताएति ॥ अन्योन्येन गुरुक यत्समारिकच त तथा त
 द्भाव सता तथा ॥ अक्षमखपठताएति ॥ अन्योन्य पटा समुदायरचना यत्र तदन्योन्यपटं तद्भाव सता तथा ॥ चिठिइति ॥ आस्ते इति वृष्टन्तो

**पुष्टिगंठिया छणतरगंठिया अक्षमखगुणयज्ञाए अक्षमखनारियज्ञाए अक्ष
 मखगुणसन्तारियज्ञाए अक्षमखधक्षाए चिठिति एवामेव बहूण जीवाण यज्ञसु ध्याजाइसहस्वेषु यज्ञइ**

या पञ्चतरगठिया । तेवना नामे इहति जाव तेमाहखानो बधन तेवनी परे गांठिचै खेइने विवै एतेच विमवाखी पुवे ते केइवे खरुपे पुवे तेकई
 वे पनुकमे परिपाटीये गूबीके पश्चिना देवाबाय ते पश्चिनी दीवो केइवे देवाबाय गांठिते केइवे दीवी एषीव विछारे करो कईके पश्चिनी गांठि
 ने पञ्चतरहित गांठि दीवी । परपरमठिबा पवमखमठिया । परपरये पञ्चतर गांठिबी पञ्चतरगांठि दीवी एतसेपू बहू एवगांठिचू पनेरीगांठि
 दीवी तेवगांठिचू पनेरीगांठि दीवी इम पन्थाय गूबी । पञ्चमखगण्डियताए । मांभामांदि गूबवावी विष्णोवे माबकीवी । पञ्चमखभासियताए ।
 मांभामांदि मारपवे कीवी णवे जश बध्या तेमेवा कईके । पञ्चमखगण्डियताए । मांभामांदि विष्णोबपवे कीवी पने मारोपवे पवि कीवी ।
 पञ्चमखयज्ञाण्डियति । मांभामांदि समुदाव रचना बिर्वा ते माये करो एवे पट्टांत कञ्ची इवे इटांत मेवेके । एवामेवबहूच जीवाच बहूसुभाकार
 सखेसुबइइ पाठवसइख्याए पाठपुण्डियंठियाइ । एवे ख्यायकरी वर्याजीव संबधी वर्या जातिना सइखेदेवादि खन्ने विवै प्रतिजीव अगुणमे प्रब

मन्तमित्याह ॥ जातलोगेत्यादि ॥ तस्यै—केवलयं परिक्रमेवेव ? गोयमा । दोषोपखयसहस्वाहं पकरससपसहस्वाहं एकस्वसी
यत्र महस्वाहं सपवङ्गुण्यसं किञ्चिकिवेसूत्र परिक्रमेवेव प्रकते इत्यादि एतस्य ज्ञानेनस्वाह भते । सवससमुद्ग जयुहीवदीय नोउद्योसेह इत्यादौ
प्रसे भोयमा । अयुहीवदीये नरहेरवयसुवासेषु धरइता चक्रवहीत्यादे उन्नप्रन्यस्याने सोमनिह इत्यादि द्रष्टव्यम् ॥ इतिपञ्चमपतेद्वितीयः ॥ २ ॥
अनन्तरोक्तसवसमुद्रादिकं सत्यं सम्यग् ज्ञानिप्रतिपादितत्वा निम्न्याद्यानिप्रतिपादितं त्वसत्यमपि स्यादिति द्रष्टव्यं श्रुतीयोषे शाकस्या विसूत्र निदमाह ॥
अथउत्विपाहमित्यादि ॥ आत्मसंठियति ॥ जालं नस्सयव्यन तस्यैव यन्मयो यस्या सा वासप्रमियाका किररूपा खेस्याह ॥ आयुपुत्रिनंठियति ॥ प्राणुपुत्र्यो

याणुजात्रे सेव जते जतेसि एव जतेति जगव जाव विहरइ ॥ पचमसपु विइठ उद्वेसो सम्मत्तो ॥ २ ॥
श्रुयाउत्तिययाण जते ! एव माइस्कृति नासेति पखर्वेति एव परुर्वेति सेजहानामपु जालगठियाइया श्रुणु

सन्तद्र हेमगवन् ! जेतवा चक्रवाच विष्कंभे पिष्टुषपे कष्टो इतिप्रश्न । एवंनेवम वावलोमइर सोवाहमावे सेवभते ३ ति भगन आबविहरइ । इम
कथा प्रासायानो परे जायवा लीवाभिमने विवे कष्टु सूत्र ते जेतवा उगे कष्टो ते कष्टे वावत् लोक्किति लोकाजुमाव तेइम—केवलयं परिक्रमेव
मा वा जावप सवसहस्वाहं पङ्कवाकविलंभेवं पकरससपसहस्वाह एकासीर्यं सवस इमुषयार्त्तिकविसेसूत्रे पकते इत्यादि, इहेइहे—जावाय
भते कष्टुके टीव नी उवोउह इत्यादिक प्रश्नने विवे जेगीतम ! अयुहीवे भारे परवपसु बासेसु परइता पङ्कवो इत्यादि ससरपवने अते ए सदीयकाक
व्यति जावना पनमायवे इत्यादि कष्टना तदिति हेमगवन् । तुने कष्ट तेसर्व सत्वहे पन्थवा नही इत्यादि कष्टो भगवत नोतम वावत् विपरै ॥ पंचमस्यव
वितिपा १ । २ । एवाचमां गतकनी बीवा उद्येयो पववो कथा १ । २ ॥ अथउत्तिययाचंभते एवयाइक्यति भासति पचवेति प
उवेति । पाशेवयच समुद्रादिक पशाय सव सत्वत् प्राणीए कथा इती निम्न्यालोना कथा असव इवे तेकष्टे पन्थयुक्च परलोनीं चं वाकाउकचरे वि
भवन् । इय चक्रवाच सायाम्बो अरे विवेकवी अरे जेतु उपपत्ति कटी कष्टे भेद कष्टनाची प्रकये । सेकशानामपु, जाकनठिकाचिवा याकसुभिनठि

इति, अथ श्रीवाला मसम्बद्धा न्यायुधि तदा तद्वद्वा देवादिबन्धेति न स्या वसन्त्यत्यादेवेति' यद्योक्त मेको जीव एकेन समयेन द्वे प्रायुपी येव्य
 ति तदपि मिथ्या प्रायुर्द्वयवेवने युगपद्भवद्वयप्रसङ्गादिति ॥ अर्धपुत्रगोपयेत्यादि ॥ इह परो बालग्रन्थिनासकालिकामात्र ॥ एवमेवस्त्वत्यादि ॥
 एकेकस्य जीवस्य ननु बहूनां ननु याजातिसहस्रेषु कनवृत्ते धृतीतकालिकेषु तत्कालापर्यया सत्सु ध्रुव्यायुः सृष्ट्यायि भ्रतीतानि, वर्तमानमवा
 न्ना म्यन्नविक्रमस्यन्नविक्रमेन प्रतिबन्धु मित्येव सर्वादि परस्पर प्रतिबन्धुनि भवन्ति ॥ पुनरेकजन्मएव ध्रुवनि ॥ इहन्नवियाउयवति ॥ वर्तमानम
 प्रायुः ॥ परजवियाउयवति ॥ परमव्यापयोग्यं यद्वर्तमानजन्मे निवन्धु तथ परमत्वे गतो यदा वेदपति तदा व्यपविश्यते ॥ परमवियाउयवति ॥ आ

याउयंच जे ते एव माहसु तमिच्छा ? अहपुण गोयमा ! एवमाइरकामि जाय अग्रमग्रधरुत्ताए चिठति
 एवामेव एगमेगस्स जीयस्स यद्धाहिं अजाइसहस्सेहिं यद्धाहिं अजाइसहस्साइ अणुपुष्टिगठियाइ जाव चि
 ठंति एगेवियण जीवे एगेण समएण एग अणुउय पणिसवेदेइ तं० — इहन्नवियाउयवा परन्नवियाउयथा जसमय

इत्यादि तिमश्रीव । आशपरमवियाउयव । यावान् परमवना प्राज्ञशा वेदै । जेतेवममाहसुतमिच्छा । जिसे इम कर्तु तेमिथ्या भूठू कहेहे । एवपुत्र
 नावमा । इ बको हे भौतम ! एवमारुत्तानि । इम कर्तु । सेवकानामए । ते यवानामे इटते । आशगठियासिया । इचिपचे आशपबिका स
 कबिका मावते । आवपयमयवकत्ताएचिठति । कावत् मांकोमादि समदाय रचना पचे जिन रसेहे । एवमेवएवमेगसजीवसबद्धहिं आइसहस्रेहि
 बद्धिपाउसहस्राइ पाणुपुष्टिगठियाइ आचिठति । एवे इटते एकेका जीवने पचि वचा जीवने नही वचा आति सबसने विदे वचां पाउकखानी
 सइसने पनकमवर्ती प्रवीतयाकने विने वरा प्राज्ञखानी सबसवितोतवया वत्तमान भवपर्यंत पण्यमवे करो पण्यभव प्रतिवद इम सर्व परस्पर प्रति
 बद्ध वृत्ते पचि एव भवने विने वचा प्रतिवद नही इम वावत् पनकमे पचिग रसे । एमेवियथ जीवेएगेवसमएण । वलो एव जीव एके समये करो ।
 एगंपाउवपठिसवेदेइ । एव प्राज्ञशा पनमवे वेदै । त इहमवियाउयशा परमवियाउयवा । ते कहेहे वत्तमान भवती प्राज्ञको जे वर्तमान भवने

उपदार्ष्टिक उच्यते ॥ एयामवन्ति ॥ अनेनैव न्यायेन कर्तुना जीवानां सम्बन्धीनि ॥ यद्बुद्ध्याचार्यसंस्वेष्टुति ॥ अनेनेषु देवाविब्रम्भसु प्रतिजीव ॥
 मप्रवृत्ते षड्विकरजूलसु बहू स्व्यापुष्करज्वालसु तत्स्वामिजीवाना माद्यातीमांश्च बहुसङ्ख्यसस्यानत्वात् आनुपूर्वी ग्रथितातीत्यादि पूर्ववत् व्यास्ये
 य नवर निष् मारिवास्व कर्मपुद्गलापेक्षया वाच्य अर्थे तेपा मायुषा को देवत्वविधि रित्याह ॥ एनेवियेत्यादि ॥ एकोपि जीव आस्ता मनेक
 एकेन समयेतत्यादि प्रथमज्ञातवत् अत्रोत्तरं ॥ अनेत्यवमाहृत्स्यादि ॥ सिष्यात्वं अयामेवं यानिश्चि बहुमां जीवाना यद्बु न्याय्युपि जालप्रत्यिकाव
 तिष्ठति तानि यथाशं जीवप्रदेहेषु सम्बन्धानि स्यु रसम्बन्धानिवा यदि सम्बन्धानि तदा कथं न्मिक् २ जीयस्थिताना तेपा जालप्रत्यिकाकल्पना
 कल्पयितुं शक्या तथापि तत्कल्पने जीवानामपि जालप्रत्यिकाकल्पत्वात् स्या त्तसम्बन्धत्वात् तथाच सर्वजीवाना सर्वायुः सवेदमन सर्वज्ञत्वजनमप्रस

श्याउयसहस्ताइ श्यापुष्टिगंठियाइ जाव चिठति एगेयियण जीवे एगेण समगुण दोध्याउयाइ पठिसवेद
 यइ तजहा—इह ज्ञयियाउयच परन्तयियाउयच । जं समय इह ज्ञयियाउय पठिसवेदेइ त समयं परन्तवि
 याउय पठिसवेदेइ । जाव से कह मेय ज्ञते ! एव ? गोयमा ! जख ते श्यखउलिया या तथेव जाव परन्तवि

स्तानि तिये देवादि अयनां सङ्ख्येने किये ववां पञ्चानां सङ्ख्येने पाञ्चानां सानो जीवानां अने जातिना बहुसङ्ख्य संख्यपदां बळो अनुक्रमे परिपा
 टोए न्वा अनुक्रमे बोध्याहे । जावचिठति । जावचिठति रई एतको विज्ञेय इवां भारपचो कर्म पुद्गलको अपेक्षाए कहवी इवे पाञ्चाने कियो जि
 धि वेदे तेबरीहे । एनेविरच जीवेयेपसमएषहीपाठवाइ पठिसवेदयति तंजहा । एव पचि जीव एके समये वेपाञ्चका भीजे एसर्व पठिका
 मतवको परे कहवी तेबरीहे । इहमवियाठवच । इचि भवको आठको अपुन । परमविकारपप । परमवको पाञ्चकोपुन । असमयइइ भविवा
 क्यपठिसवेदेइ । जे समयमे किये इच मयना पाञ्चका वेदे । तसमयपरमविकारपठिमवेदेइ आचसेकइमेवमतेएव । ते समयमे बिदे परभवको पाञ्च
 को वेदे इत्यादि सर्व कहवा । जावत् ते कियेसे विभववन् । एव इतिप्रच । जावमा अचतेमचठिञ्चवातेचव । जे गीतम । जेमाडे पञ्चतीर्ती इम कहिये

इहञ्चिययाउय पन्निसेवेदेइ नीतसमयं परञ्चिययाउय पन्निसेवेदेइ जसमय परञ्चिययाउय पन्निसेवेदेइ णीत समय इहञ्चिययाउय पन्निसेवेदेइ इहञ्चिययाउयस्स पन्निसेवेदणयाए णीपरञ्चिययाउयस्स पन्निसेवेदणा पर ञ्चिययाउयस्स पन्निसेवेदणाए णीइहञ्चिययाउयस्सपन्निसेवेदणा एवस्सलु जीये एणेणसमएण एणस्थाय पन्निसेवेदेइ तजहा—इहञ्चिययाउयवा परञ्चिययाउयवा । जीवेण जते ! जेज्जविए नेरइएसु उववज्जिअए सेण जते ! किंसाउए सकमइ निराउए सकमइ ? गोयमा ! साउए सकमइ नो निराउए सकमइ । सेण जते ! स्थाउए

बिये बाधुत परमवने बिये यया विवारे बडोबे परमविवा । अथमयइइमविवाउवपडिसवेदेइ । जे समवने बिये वत्तमान भवतो पाअखो वेदे । बातममबपरमविवाउवपडिसवेदेइ । ते समवने बिये परमवनी पाअखा वेदे नही । जंसवपरमविवाउवपडिसवेदेइ । जे समवने बिये परभव नो पाअखा वेदे । बोतसमयइइमविवाउवपडिसवेदेइ । ते समवने बिय इचि भवनी पाअखी वेदे नही । इइमविवाउवपडिसवेदणए । इइम वना पाअखानो प्रतिभववना करतो बानी । बापरमविवाउवपडिसवेदवा । पर भवना पाअखानो प्रति संवेदना नहुवे । परमविवाउवपडिसवेदणए । परभवना पाअखानो प्रतिसवेदना करतो बानी । बाइइमविवाउवपडिसवेदवा । इइ भवना पाअखानो प्रतिसवेदना न हुवे । एवं एवयेजीवे । इम नियाे एक तीव । णोबसमएव । एके समये करी । रगपाउयंपडिसवेदेइ तं । एक पाअखा प्रते वेदे तेकरीवे । इइमविवाउवपडिसवेदणए । परमविवाउवपडिसवेदवा । परभवना पाअखानो पाअखानो बिये जावा योव नारकीने बिये अणजे । सेवमतेविवाउवपडिसवेदण । पाअखाना अधिकारकीव कांयंकारे इमभवन् ! जे नारकीने बिये जावा योव नारकीने बिये अणजे । सेवमतेविवाउवपडिसवेदण निराउएसकमइ । ते बवा कानंकारे इमभवन् ! पू पाअखा सहित संजमे पडवा पाअखा रहित संजमे इतिमय । सीवमा साइएसकमइ । जे गीतम । पाअखा सहित स कमे । बाबिराउएसकमइ । पाअखा रहित संजमे नही । सेवमतेपाउएवडिसवेदणमाइवे । ते हेभवन् ! पाअखो बिसा भवने बिये कोभं कि

कहिं कहे कहि समाइये ? गीयमा ! पुरिसे नवे कहे पुरिसे नवे समाइखे एव जाय वेमाणियाण दफुडै ।
 सेगुण नते ! जे ज न्निए जोगिउययजिअए से तमाउय पकरेइ तजहा—नेरइयाउयथा जाव देवाउयथा
 ? हता गीयमा ! जे जन्निए जोगिउययजिअए से तमाउय पकरेइ तजहा—नेरइयाउयथा तिरियमणुय
 देनाउयथा, नेरइयाउय पकरेइ तजहा—रणप्यनापुठयीनेरइयाउयथा जाय झुहे सत्त
 मापुठयीनेरइयाउयथा तिरिस्कोणियाउय पकरेइ तजहा—एगिदियतिरिस्कोणियाउं
 ना भउने विपे समापरा ते पाउना तेत समापरावको इतिप्रथ । गासमा पुरिसेमवेकड । हेगौतम । ते पाउका पूम भवन विपे बोधा । परिसे

भवेमाराण । पूर भउने विपे समापरा ते पाउका तेत समापरावको । एवं आशवेमाविवाचवंडथा । इम यावत् वैमानिक देवपवत एवक
 डडया । तेबूले भते खव भनिए आबिचववजिअए । ते निये हेमयवन् । जिखा जेवानिने विपे अपववा साय्य तेयानि प्रते अपणे । सेतमाउयवपकरेइ ।
 तेते पाउका प्रते करे उपाले । त बेरइयाउयथा तिरिस्कोणियाउयथा मण्ड्याउयथा देवाउयथा । ते कहेइे मारकीनी पाउका प्रते घयवा तिवे
 इबाजिनी पाउका प्रते घयवा मजवना पाउका प्रते पडवा देवतामा पाउका प्रते इतिप्रथ । इता गासमा । हा गौतम ! जेकभविण्कोपि
 उरवजिअए । जेओर से योनिने विपे अपववा योप्ये यानिने विपे अपणे । सेतमाउयवपकरेइ त । तेतेइ पाउका प्रते करे उपाले ते कहेइे । बेर
 इयाउयथा तिरि मण्ड देवाउयथा । मारकीनी पाउका प्रते पडवा तियेप योनिनी पाउका प्रते मनुयनी पाउका प्रते देवनी पाउका प्रते । बेर
 इयाउयवपकरेइे मण्डियाउयथा । मारकीनी पाउका प्रते पडवा । पाउका उपाले पडवा । पाउयवेमनापुठयोनेरइयाउयथा । यावत् नीचे घातमी मारकीनी पाउकी उपाले । बेर
 पा । रकयथा इबिसे मारकीनी पाउका उपाले पडवा । पाउयवेमनापुठयोनेरइयाउयथा । यावत् नीचे घातमी मारकीनी पाउकी उपाले । बेर
 तिरिस्कोणियाउयवपकरेइे । तियेप आभिकनी पाउका उपाले पडवा । पाउयवेमनापुठयोनेरइयाउयथा । यावत् नीचे घातमी मारकीनी पाउकी उपाले । बेर
 इयाउयवपकरेइे मण्डियाउयथा । मारकीनी पाउका प्रते पडवा । पाउका उपाले पडवा । पाउयवेमनापुठयोनेरइयाउयथा । यावत् नीचे घातमी मारकीनी पाउकी उपाले । बेर
 तिरिस्कोणियाउयवपकरेइे । तियेप आभिकनी पाउका उपाले पडवा । पाउयवेमनापुठयोनेरइयाउयथा । यावत् नीचे घातमी मारकीनी पाउकी उपाले । बेर

इष्य प्राकृतत्वेन शब्दशब्दस्य मनुष्यकनिर्देशः, अथवा पाठकिल्बिन्मात्राहति आकुट्यमानानि परस्परंका निरन्वयमानानि ॥ अथवा
नि शब्दशब्दादि शब्दाद्य प्रतीताः ॥ नवरसकियति ॥ शक्तिका प्रसन्नः ॥ खरमुक्ति ॥ बाहसा पोया महतीकाहसा ॥ पिरिपिरियति ॥ का
सिक्पुटकावनहनुयो वाद्यविशेषः ॥ पञ्चवति ॥ प्राथकपठनो लघुपठनो वा तदस्यस्तु पटइति ॥ जमति ॥ बका ॥ होरप्रति ॥ रुडिगस्या ॥
नेरिति ॥ महाबका ॥ अक्षरिति ॥ वसयाकारोवाद्यविशेषः ॥ दुदुदिति ॥ देववाद्यविशेषः ॥ अथो ज्ञानुत्सयहृदारेकाह ॥ तताशिवेत्यादि ॥
ततानि धीयादिवाद्यानि तल्लनितशब्दाद्यपि तता एव मन्वदपि पदत्रय भवर मय विद्योप सतादीनां-ततवीयाविक्रमेय विततपटइति ॥ यन

**होरनसद्गणिथा चैरि कक्षरि बुदुनिसद्गणिथा तथाणिवितयाणिथा घणाणिथा झूसिराणिथा ? हता गीयमा !
लउमत्येण मणूसे श्याउकिज्जामाणाइ सद्गइ सुणेइ त०--सखसद्गणिथा जावझूसिराणिथा । ताइ जते ! किपुठाइ**

विथा अपु गन्ध गणना गन्ध मते सुचे । खरमुक्तिशब्दादिवा । पावाशब्दादिवा । माटो काहसीनां गन्धमते सुचे । परिपि
रिवाशब्दादिवा । बादिवा बहानां पुटतिचे मन्वानाविष विधीय तेइनां गन्धमते सचे । पञ्चरसहादिवा । माहनी पञ्चो पञ्चवा नाडो पठनो तेइ
ना गन्ध मते सुचे । पञ्चइहादिवा । ठाठ तेइना गन्ध मते सुचे । मंभाशब्दादिवा । घोषा र्मामा ठवा तेइनां गन्धमते सुचे । होरनसदादिवा ।
दठिमन्ध तेइनां गन्धमते सुचे । भेरिहादिवा । माटोठवा मदनभेरो तेइनां गन्धमते सुचे । अक्षरिसहादिवा । आस्रि पञ्चयाकारि वाय विधेय
तेइनां गन्धमते सुचे । दंडुमिसद्गणिथा । दंडुमिवाय विधेय तेइनां गन्धमते सुचे । ततादिवा विततादिवा घणादिवा । इवे उल्ल भनल सपड हा
रेडरो कश्चि ततवीयादि वाय विधेय तेइनां अपनां गन्धपवि तत तिमवीया पवि तीजगन्ध कश्चि पतथी विधेय ततादिहनीं तेकश्चि वीयादिक्
तेगत कश्चि वितत पटइतिक् कश्चि वीयावाहादिक् घन कश्चि । झूसिरादिवा । सुपिरते वयादिक् कश्चि इतिप्रय । हता गीयमा । हं गी
तम ! हतमते एमभूते । अक्षर मनुष । पाठकिल्बिन्माचारं सद्गइ सुचेर त । मूच इत्यादिक् करी पवारंतावका गन्धमते सुचे तेकश्चि । सुखस

यु प्रजाया विदमाह ॥ जीयेभमित्यादि ॥ सेदेमतेति ॥ अथ तद्गत । अद्विकलेति ॥ क्व जये अह ॥ समाश्चेति ॥ समाधरित तद्देतुसमाधरणा
 त् ॥ वेत्तमविश्रोद्धिववञ्जितएति ॥ यिअक्रिपरिकामा द्यो यस्या योना वुत्पनु योग्यइत्यर्थः ॥ मसुस्साठयवुविइति ॥ समुच्छिमगजव्युक्रान्ति
 कनेदा द्विपा ॥ दवाउयवउविइति ॥ जवनपत्यादिमदात् ॥ इतिपञ्चमगतवृतीयः ॥ ३ ॥ अन्तरोद्भवे उन्त्ययुधिक्छट्टस्वस्यम
 मुयवअयतोष्ठा वतुर्थे मनुष्याणां दृष्टस्थाना कवलिनाश्च प्रायः सोष्यत इत्येव सम्बन्धस्या स्पेद मादिसूत्र ॥ अतमस्येयमित्यादि ॥ आउक्रिज्जना
 वाइति ॥ शुक्लवर्णैइतिवचनात् आत्रोहनमानस्य सम्बन्धमानेभ्यो मुक्कइसादादिना सह अक्षपठइअक्षर्यादिव्यो वाद्यविद्येभ्य आकुट्यमाने
 प्र्योवा एत्येव यजाताः श्रद्धा सा आत्रोहनमागाएव आकुट्यमानाएववा ; उच्यन्ते अत एता माषोद्यमाना नाकुट्यमानान्वा श्रद्धान् प्रकीर्ति

यथा नेदो सखी ज्ञाणियखी, मणुस्साउय वुविह पकरेइ देवाउयं चउखिह पकरेइ सेव जते जतेसि ॥ पच
 मसए तइठ उदेसो सम्मप्तो ५ ॥ ३ ॥ अतमत्येण जते ! मणुसे श्याउक्रिज्जामाणाइ सद्वाइ
 सुणेइ त० - सखसद्वाणिवा सिगसद्वाणिवा सखियस्वरमुहियपोयापरिपरियासद्वाणिवा पणवपक्रहजना

कडाधियाउयवा । एकेदो तिबेच बीनिक पाठकी करे । मेदासखीमाधियखी । मेदं सर्वं आश्वयो वावत् पंचेद्रिय तिबेच पाठखा करे । मणुस्सा
 उयवुविह देवाउयवउखिइ । मनुष्येनो पाठखी विइं मेदे समथ मजबनो पाठखी करे समुच्छिम मनुष्येनो पाठखी करे देवने पाठखी चिभू मेदे
 भजपनी १ अंतर २ ज्वालियो ३ वैमानिक ४ । सेवमते १ ति । पंचमसख्यततिथो १ । २ । तइति वैमगबन् । तुने कन्न ते सखेयं पचखा मशी एय
 वमा मतबनी बीत्रा उदेया पचखी बिखी १ ।

पचखीबी अग्रव्य बक्यता कखी इषा अग्रव्य मनुष्य तथा खेवलीनो यलव्यता कइदे अग्रव्य वैमगबन् । मनुष्य मुक्क इत्यउकाठि करी पाषोद्यामान
 सर्ववखी अतीवका अन्दादिक् वुदे तेकइके । अकउएराधिया । यखनी मय्य मते । बिबयएराधिया । सींगरा मय्यमते । अंबिबलएराधिया । अ

मच निरुदं मयदूरमूर्म तद्योगा च्छ्वीपि सर्वदूरमूर्मो अत एतं पत्यर्थदूरवर्तिन मस्यन्तासुअर्थेत्यथः, अन्तिम मासुलं तत्रियेषा वृत्तन्तिकं नजो
 उन्पापत्यात् मात्यन्त मन्तिकं अदूरसुअन्तिक्यं साद्योगा च्छ्वीपि प्यमन्तिको अतसं अथवा ॥ सर्वति ॥ अनेन सर्वउसमता इत्युपलक्षित ॥ दूर
 मूर्मति ॥ अनादिक नितिरुदयं ॥ अथतियंति ॥ अन्तिकमित्यर्थः ॥ न्मियपिति ॥ परिमाद्यत् गर्नजमनुष्यवीवद्रुष्यादि ॥ अन्मियपिति ॥ अन्
 ता मन्नेर्यथा; वनरपतिपृषिपीवीवद्रुष्यादि ॥ सर्वत्राद्यइत्यादि ॥ इव्याद्यवेस्योच्छं, अथ कस्मात् सर्वजानाति केवलीत्याद्युच्युत ? इत्यतथाइ-

गयथा सर्वदूरमूलमर्गतियं सर्वं जाणड पासइ सेकेणठेणतंचेय केवलीण श्यारगयथा पारगयथा जायपासइ
 ? गीयमा ! केवली पुरच्छिमेण मियपि जाणइ एव दाहिणेण पच्चच्छिमेण उत्तरेण उहु
 श्यहे मियपि जाणइ श्यमियपि जाणइ सर्व जाणइ केवली सर्व पासइ केवली सर्वउ सर्वकाल सर्वजाने श्य

पारगयथा पारगयथा । हेमातम अन्तिके च वास्मानकारे इ द्वियगोचर पाष्या इ द्विवगाचर वेमता । सर्वदूरमूलमर्गतियसइ आषइपासइ । सर्वथा दूर
 रवेमना सर्वथा मूर्म ठेकडा पचत्तिच पदूर पामव मज्जस्य इत्यव गद्य प्रते जाणे देस । सेकेणठेभतितेषेण । तैक्किसे प्रनीअने पसे वेमगवत् । इम कासु
 तिमत्र त्रिये । केवलीण पारगयथा पारगयथा । केवली च वाक्कासंकारे इ द्विय माचर पाष्या यावेद्विय वियव वेगता । जावपासइ । यावत् अचि
 देय इतिपथ । गायमा केवलीपरच्छिमेणमियपिजाचर पमियपिजाचइ । हे गीतम ! केवली पूव दिग्गिने शिवै मिय प्रमाण सहित गमज मनुज औ
 बद्र यादि वप्ट जाणे यजत तथा पमस्साव वजजतो औप तथा पृविबो कोव इत्यादि जाणे । एवंतादिरेव पचच्छिमेरेव उत्तरेण वठउं चहे मियपि जा
 चइ । इम दृविचठिगे पचि जाणे पचिमदिगे पचि जाणे उत्तरदिगे पचि जाणे अथा नौचा प्रमाचापेत पचि जाणे । पमियपिजाचर सव्वजा
 पावेमना । अमित प्रमाण रहित पचि जाणे इत्यन्तो अवेसाय केवली मय द्रस्य जाणे केवल ज्ञानवत । सर्वपासइकेवली । द्रस्यनी पपेसाये केन
 भो मय द्रस्य देखे केवल इत्यवत । सर्वथा जाचरकेवली सर्वथा पपेसाये सर्वतो जाणे केवली सर्वतो देखे केवली । सर्व

तु कां सतासादि वंश्यादि सुविरंमतमिति ॥ १ ॥ पुठार्सुबेइइत्यादितु ॥ प्रथमद्वये आक्षरार्पिकारव दवसेयमिति ॥ आरा इग्रा
 ल्पिता मिन्द्रिपणोचर मागतामित्यर्थः ॥ पारगयाइति ॥ इन्द्रियविषया स्वरतो ऽवस्थितामिति ॥ सवदूरमूलमवस्थिति ॥ सर्वेषा दूर विप्रकृष्ट मू

सुणेइ अणुपुठाइ सुणेइ ? गीयमा ! पुठाई सुणेइ नोअणुपुठाइ सुणेइ जाव नियमा वविंसि सुणेइ । तहाण जते !
 ठउमत्ये मणूसे किं आरगयाइ सदाइ सुणेइ पारगयाइ सुणेइ ? गीयमा ! आरगयाइ सदाइ सुणेइ नो
 पारगयाइं सदाइ सुणेइ । जहाण जते ! ठउमत्ये मणूसे आरगयाइ सदाइ णो पारगयाइ सदाइ सुणेइ त
 हाण केवली किं आरगयाइ सदाइ सुणेइ ? गीयमा ! केवलीण आरगयावा पार

इदाविवा । ऽऽवना मण्डपते सुबे । आवभूसिराविवा । यावत् वयादिबना मण्डपते सुबे । तारं भतेविण्णारसुबेर । तेइ हेमगवन् । एवं परस्मा
 योचेद्विणे वागा तेमण्डपते सुबे पबना । पण्णार सुबेर । पणपरस्मा मण्डपते सुबे इत्थादि पबिवा यतकने विवे पाक्षराधिकारतो परे जायवी
 इतिप्रय । गो इमा पंशाइसुबेर । हे गीतम । परस्मा पते सुबे पबि । षोपण्णारसुबेर । परस्मा विना मणुबे । जायविबमाइ इंसिबुबेर । वाव
 इ निबमा निपाये वदियिना मण्डपते सुबे । ठउमत्ये वंमतेमणुबेकिं आरगयाइसुबेर सुबेर पारगयाइसुबेर सुबेर । अणक हेमगवन् ! मणुब
 एवं आपेन्द्रिब गापर पाव्या इन्द्रिय विषय पाव्या इत्थव त मण्डपते समखे इन्द्रिय वकी वेगवारजा एतसे वाचिरिते मण्डपते सुबे समखे इति
 पत्र । यावमा पारगयाइ सुबेर सुबेर । हे गीतम ! इन्द्रिय विषय पाव्या मण्डपते समखे । आपारगयाइ सुबेर सुबेर । मणी इन्द्रिय विषय
 वकी वेगवारजा मण्डपते सुबे । अणकभतेठउमत्ये मणुबेपारगयाइ सुबेर सुबेर । किम हे मणवन् ! अणक मणुब इन्द्रिय विषय पाव्या मण्ड
 पते मने । आपारगयाइ सुबेर सुबेर । इन्द्रिय विषय वेगवा मण्डपते सुबे मणी । तहाववेवलीं विपारगयाइ सुबेर सुबेर । तिमव वाक्कावका
 रे केवलो एवं इन्द्रिय विषय पाव्या मण्डपते सुबे । षोपारगयाइ सुबेर सुबेर । इन्द्रिय विषय वेगवा मण्डपते मणुबे इतिप्रय । मीवका जेवलीव

जगज्जीवन्ति ॥ यस्मा हतारखा ज्जीयाः ॥ सेककेयलिरसनन्विति ॥ तस्युन यारित्रमोहनीयं कर्म केवसिनो नारुतीत्यथः ॥ एयजाववेमाविसृति ॥ एय
 मिति जीवामितापव कारकादिदबलको याचो पाय दुमानिक इति सर्वेवं-नेरइएष नत । इधमयेवा उस्तुयमाववा कइ कम्मपगरीठं यंपइ ?
 भोयमा । मत्तयिइयंपय्याः भवविइययय्या इत्यादि इइ पयिआवीना इासः प्राग्भविस्तत्परिणामा ववसेयइति ॥ पोपुत्तियंति ॥ मय्यइतपू

गठेसमठे सेकेणठेण जाय नोण तहा केयली हसेजावा उस्तुयाएजावा ? गोयमा ! जस जीवाचरित्तमोहणि
 जाकम्मस्स उदएण हसंतिआ उस्तुयायत्तिआ सेण केवलिस्स नलिय सेतेणठेण जाव नोण तहा केयली हसे
 जाया उस्तुयाएजाया । जीयेण नंतं ! हसमाणेवा उस्तुयमाणेवा कइ कम्मप्पगणीठं वधइ ? गोयमा !

यावत् कइल्लो परे केवलो इासा नवरे । उस्तयाएज्जावा । तथा उस्तस पची नवरे इतिमय्य । गोयमा जसजीवाचरित्तमोहविज्जसुअस्यसुअएएए ।
 हे भोतम ! जेमटे लोव चारिच मोहनीयता कपाय रूप कम्मने उवये करी । इसतिआ । इसीकरे । उस्तुयावतिवा । उस्तस पची करे । सेकेव
 निणत्तसि । ते चारिच माइतीव कर्म केवनीये कही माइतीय कम केवसीने ययगवा माटे । सेतेइइइंजावपोवतइाकेवकीइसेज्जावा । ते तेचे प्रयो
 जने यावत् नधी च वाक्काउंठारे केवकी इासा करे पववा । उस्तयाएज्जावा जीवेभभतेइसमायेवा । उस्तुव पची करे जीव च वाक्काउंठारे हेमग
 इइ ! इमता ववा । उस्तयमायेवा कइकअपमहीवधइ । उस्तुव पची वरती वकी जेतही कम प्रकतित्तो वंधकरे इतिमय्य । गोयमा सत्तविइइव
 एवा । हे भोतम ! यास-कम्मनां कइविनां सात कम्मना वधकरे । पइविइइबंधएवा । पायु कर्म सइत पाठकम्मनां वधकरे । पइकावेमावियपीइत्ति
 एवि त्रीनेगिठियज्जातियभया चेरइयाबंधित्तसमायेकइकअपमहीयावधइ । इम यावत् मैमानिकनां इंइज्जतांइ जीवनां भासावानो परे कइयो
 इइ ! इविरो यायाटिइने इासा पव भवनां परिचाम वकी येवा जेपूव भवे इजा तेइनी अपेवाये पाइत्ति एति इइववज सच तेइने
 इिये । जीशाच मते इसमाये वा उस्तुयमाये वा कइकअपमहीया वंधति गोयमा ! सत्तविइइवधगावि इलादिकने विपे जीवे गिदिय जी

अनन्तज्ञान मन्तनाद्यविपयत्वा तथा ॥ निवृत्तेनाशेषेणवसिस्त्विति ॥ निवृत्तं निरावरणं प्रानं केवलिन आधिक्यत्वा च्छुद्धमित्यर्थं वाचनान्तरेतु ॥ निवृत्ते वित्तिमिरे विमुद्धेति ॥ विदोपलब्धयं ज्ञानदर्शनयो रधीयते तत्रच निवृत्त निष्ठागत वित्तिमिरं शीघ्रावरण मतयव विमुद्धमिति अथ पुन रपि अत्रत्यमनुष्यमवा मित्याह-अउमत्यस्यादि ॥ उत्सुयाएज्जति ॥ अमुत्सुक उत्सुको जव दुत्सुकायत विपयादान प्रत्यौत्सुक्य कुर्पोदित्यर्थः ॥

गते णाणे केयलिस्स च्छणते दसणे केयलिस्स निवृद्धे नाणे केयलिस्स निवृद्धे दसणे केयलिस्स सेतेगठेण जाव पासइ । जउमत्येण जते ! मणूसे हसेज्जावा उत्सुयाएज्जावा ? हता हसेज्जावा उत्सुयाएज्जावा । जहाण जते ! अउमत्ये मणूसे हसेज्जावा उत्सुयाएज्जावा तथाण केवलीवि हसेज्जावा उत्सुयाएज्जावा ? गीयमा ! णीउ

वास आहकेवली । पतीत पनागत पत्तमान रूप सबवास आचे केवळ प्रानो । सज्जवासपासहकेवली । सबवास प्रते देखे कवली । सखभाव आहकेवली । आधिक्यादिष सबमाय भवता उत्पाव इत्थ वीर्य भावप्रते आचे केवली । सर्वभावपासहकेवली । तथा सर्वभाव प्रते देखे केवळ प्रानो इवे केवली समजा आचि तेवहीणे । पणतवादिक्केवलिष । पणत प्रान केवलीने पणत पणना विपय वी । पणतर्दसकेकेवलिष । अमंत दयन केवलीने के पणत पर्यावना देकवाची । निमुद्धेताकेकेवलिष । निरावरण प्रान केवलीने के पायिक पचा बली । निमुद्धेदसकेकेवलिष । भिरा वरच उगन केवलीने के गुण इत्थय । सेतेकेवुवजावपासर । तेतेचे पदे वावात् आचे देखे एतवाचगे बइवो । अउमत्येकभंतेमणूसे इसेज्जावा । भिरा अथज्ज पात्रयीने वहीणे अथज्ज हे भगवन् । मनुष्य वाअकरे । उत्सुयाएज्जावा इताइसेज्जावा उत्सुयाएज्जावा । विपय पइच विदे उत्सुकपयी करे इति पठ इा गीतम । वाअकरे उत्सुक पयी करे । जहापणंतेअउमत्येमणूसे । ज्जिम च वाक्कासकरे देमगवन् । अअज्ज मनुष । इसेज्जावा उत्सुयाएज्ज वा तथाचकेवलीविइज्जवा उत्सुयाएज्जावा । वाअकरे उत्सुक इव प्रते करे तिम च वाक्कासकरे केवली पचि वाया करे उत्सुकपयी करे इतिपणत्त । मायमा आहकेवलीमणूसे । से गीतम । एपच एतथे वही इत्थ जयो । सेजेकेवुवभंतिजावपीपणतवाकेवलीइसेज्जावा । भिरासे प्रजोअने हे भगवन् । इत्थ अज्ज

त्रयु यदुवचमानासुत्रेषु-श्रीवाचं जने । इसमापयाया उस्तुयमावा कश्च कामपपसीठं वंचति ? गोयमा । सप्तविहर्षपगावि शठविहर्षपगावि इत्यादिषु ॥ श्रिवेगिदिएत्यादि ॥ श्रीवपदमेकेन्द्रिपपदानिच पृथिव्यादीनिवर्चयित्वा ऽन्येषु एकोनविंशती नारकादिपदेषु त्रिकनङ्गी प्रकृतत्रय याच्य यतो श्रीवपद पृथिव्यादिपदेषु च यदुत्वा ज्जीवानां सप्तविष कन्यत्रायाएविवचन्यकाशेत्यमेकैकनङ्गीकृतान्यते नारकादिपुत्रत्रय तथाहि सर्वएव सप्तविषकन्याः स्यतित्येकः शयवा सप्तविषकन्यत्रायाएविवचन्यकाशेत्यमेवद्वितीयः शयवा सप्तविषकन्यका याएविवचन्यकाशे त्येवं धृतीयवृत्ति एतरेय इन्द्रत्येवत्यपिकार इव मपरमाह-वठमत्येत्यादि ॥ निह्वाएव्ववति ॥ निद्रां सुसप्रतिशोपसशवां नुर्यान्निद्रायित ॥ पपसाएव्ववति ॥ प्रपसा

सतयिहयधएवा श्रुठबिहयधएया एव जात्रवेमाणिए पीकृतिगृहि जीवेगिदियवज्जो तियजगो । लउमत्येण जत ! मणसे निह्वाएज्जावा पयठाएज्जाया ? इता निह्वाएज्जाया पयठाएज्जाया जहा हसेज्जा तहा णवर ,

तदपने एकश्रीना पीच पद एवकीने येवठगुबीसमे सुठकने विदे तीम भागा कइवा जेमटि सामाये जीवपदने पूजिआदिक पाचने विदे जीवना इइसपचां कौ घचां सप्तविष कन्य घचां पटविष कन्य एएकल भागाशभे नारकादिक उगुयोस पदने विदे तीम भागासभे ते देकाइवे-नारको हे मयवन् ! इसता कवा उरमुक करता कवा जेतको कर्म प्रकृति शधे इतिप्रय । योवमा सभेवितावशोव्वसप्तविषकधगा । हे गीतम । सगवाही पात्रपा टावो सात कामनां कवक इवे । पइवासतविहर्षधगाय पइविहर्षधमेव र । पइवा सप्तविष कंषक घचां पटविष कंषक एवइवे तेमटि एवोका नीमा र । पइवामतविहर्षधगाव पइविहर्षधमाव । पइवा सप्तविष कन्यकशो घचां पटविष कंषकशो घचां एवोको भागो कइवा र इहां वे रइयाच भते इत्यादि मूत्र विषको एक पुठकने विदे दोसवे एमारकोनी परे योका पचि पठारे इठक कइवा । लउमत्येपमंतिमपूसे । लउमत्येपमंतिम भोतम । निह्वाएव्ववा पयठाएव्ववा । सुवे काम तेनिद्रा करे ज्जावा रको नीदकरे इतिप्रय । इता मावमा विह्वाएव्ववा पयठाएव्ववा । वा भोतम । निद्रायमान इवे प्रपसायमान इवे । कवाइसेज्जावहा । जिस इइवने विदे कौी तिम निद्राने विदे पचि कइवा । कवरइदिसवाचरचि

गन्तः मन्त्रीयपुद्गलपिबन्धः स्त्रीगर्भं स्तं ॥ संहरमायेति ॥ धन्यश्च नयन् ॥ इह बहुर्नङ्गिका तत्र गर्भो द्भ्रज्ज्वाया द्रवचे नर्भं गर्जास्रयास्तं सहरति प्रवक्ष्यति गर्भे सञ्जीवपुद्गलस्यकलकमिति प्रकृतमित्येक. तथा गर्जाद्रवचे र्भोनिं गन्तनिर्गमहारं सहरति, योग्योदरास्तं प्रवेद्ययतीत्यथ २ । तथा योनितो योनिहारेण मन सहरति गर्मास्रयं प्रवक्ष्यतीत्यर्थः ३ । तथा योनितो योनिं सकाशात् योनिं सहरति नपति योग्योदरा क्लिप्ता इय योनिहारेणै वोदरान्तरं प्रवेक्ष्यतीत्यथः ४ एतेषु क्षेत्रनिषेधेन सुवीय मनुजान्वाह - परामुषियत्यादि ॥ परासुवय २ तथाविचकरव्यापारेण

उ जीणि साहरइ ? गोयमा ! नोगस्राठ गस्रसाहरइ १ नोगस्राठ जीणि साहरइ २ नोजीणीनु जीणि परा

तथापि हरिचैमयो ७ बचन यको तेडोअना पममान कोले । विगम्भापागम्भसाहरइ मय्यापावाचि साहरइ । हरिचैमयोवे भगवते गमवको भोवे गर्भे पाखा तेडमचो कोवचो सामान्य बो मभ हरच विवचा होतोती देवेचं भते एवबो कइता तिडा हरि इइते सवेध परां यको हरिचैमो वीभान मकडूपति मकडूत मजा देयकारी पटाति पनोवनी स्त्रामो ते र्भो संबंधी मभते जीव सडित पुइठ पिठ तेडमते सहरतो यको भोजे खान के मजातो यको इहा बउभगौ खं उटर यकी खेइ उदरे प्रवेये सर्भायय यकी गर्मा मयातरे प्रवेये इत्यब गमवकी गमनिगमहार प्रते उदरब जो यानि मूखे २ । जाबोयोग्यमसाहरइ । बानि डार करी गम सहरे वानिवको खेइ उदरे प्रवेयकरे ३ तथा । जाबोपाजोबिसाहरइ । को निवको बानि सहरे पइंवाडे ४ इतिप्रय । गाबसा रोगभापागम्भसाहरइ । हे भौतम ! गर्भवको गमप्रते सहरे नहीं १ । बायभापाजोबिसाहरइ बाबोपाजाबिसाहरइ । ममवकी बानि सहरे नहीं २ योनिवकी बानि सहरे नहीं ए बीको मांगो तेपचि भिवेच एउउयगो पइलो वीका बीको भायो एतोम निपेध बीका मांगो नीबोतराग देदे अकवाखा योनिवको खेइ उदरे प्रवेये एसबीबया पायनि देवतानी समर्बाइ देखाओ तिबारे पने पई भाया उदरे तच नीबोतराग इवे बीको एक भाजो प्रमाच बइया तेबादि तिबारे अतर बध्यपि देवतानी समजताधि तथापि काबबबहार राब वा मचो बानिउकाटे बोबमर्भदि एक्कवहारखे नीपभो यनीयनी मम बीनिइरिख भीपरे तेकारखे बीजो भलोदिख प्रमाच । परामुषिब २ बम्भा

संरपुत्रय २ स्त्रीगन मध्याभाष्य मध्याभाष्येन सुखं सुखेनेत्यर्थं , योनिती योनिद्वारेण निष्पादय गर्भं गनोद्यय संहरति गज्जमिति प्रकृतं यद्येव यो
 नितो निगमनं स्त्रीगर्भस्योक्तं तस्मिन्नव्यवहारानुवर्तमानपादि-निष्यन्ता ऽनिष्यन्ता ऽनिष्यन्तीति निर्गच्छतीति अयम्ब तस्य गज्जसुहरये
 पाचारउक्तं अय तत्सामर्थ्ये द्वापकाह-पञ्चममित्यादि ॥ नहसिरसिति ॥ साहरित्तयति ॥ सहेतुं प्रवद्यमित्युं ॥ नीहरित्तयति ॥ यिज
 त्तिपरिखामेन मत्सकिरसो रोमकूपपाद्वा; निहतुं निष्पादयितुं ॥ आयाइति ॥ ईपवाया ॥ विषाइति ॥ विविदिवाया ॥ ब्रविच्छेदति ॥ क्षरीरच्छेद
 पुनः कुर्यात् गर्भस्यदि ब्रविच्छेदं मत्सत्वा मत्सत्वा प्रवेद्ययितुं मत्सक्यत्वात् ॥ एष्टुष्टुमवब्रति ॥ इति सूक्तमित्यर्थं लच्छिति अमन्तर मन्त्रावीर

मुसिय २ अथ्यात्राहिणं अथ्यात्राहं जोणीति गम्भं साहरइ । पञ्चूण जते ! हरिणेगमेसी सक्कस्सण दूए इत्यी
 ए गम्भं नहसिरसिवा रोमकूयसिवा साहरित्तएवा नीहरित्तएया ? इता पञ्चू नोचेयण तस्स गम्भस्स किचिच्चया
 याहवा थियाहवा उव्याएज्जा ब्रविच्छेद पुणकरेज्जा एसुज्जमचण साहरिज्जावा नीहरिज्जावा । तेण कालेण तेण

ब्रविच्छेदपात्राबाई जायापोगम्भसाहरइ । तेहवे करब व्यापारे करी गमने फरसी २ नै सुखे २ करी यानिहारे करी काठोमं गर्भागय मते सहरते गर्भं
 विषे घासे एव हरिबेयमेथीने गर्भं सहरवाने विषे पाचार कया । पम्भंभतेहरिबेयमेथीसकदूएइत्वीगम्भनहसिरसिवा रोमकूयसिवा साहरित्तएवा
 नीहरित्तएवा । इवे तेहको समब पको इयाइता करी-समथये हे मजवत् । हरिबेगमेथी प्रकटूत रथीगभ मते मजनां प्रथभागने विषे रोमकूपने वि
 षे गभमते प्रवेग करायवा मन्थी काठवा मन्थी इतिप्रश्न । इतापम्भू । इति गौतम ! ब्रविच्छेदतस्सगभस्य । नही नियो तेह गभने । ब्रविच्छेदपात्रावा वि
 बाइवा । कां काडाको पावावा पीठा यथो पावावा पीठा । उव्याएज्जा ब्रविच्छेदपुवकरेज्जा । उव्यावे नही, यरीर जेव पुवकरी काठे ।
 एमदुमत्सकंसाहरित्तवा नीहरित्तवा । एइया सूज्जा यति कसु करी सहरे पचि पावावा न उव्ये घासे काठे पचि देव यत्तिये जयाय नही इत्वयं यन
 तरे मन्त्रावीर सकंथी गर्भा तर संक्रमब सचच पाचयं कज्जा इवे थोमसावीर यिष संकथी पायय देखाइतो करीइ । तेयकासेचं तेबसमएवं समबएव

स्य सम्बन्धि गर्नात्तर्मक्रमवस्तुषु मापय मुक्त मय तद्विषयसम्बन्धि तदय दक्षयितुमाह ॥ तद्व्यमित्यादि ॥ कुमारसमवेति ॥ पन्वयर्पजातस्य
 तस्य प्रप्रतिप्रतया दाहक-खट्वरिभोपवृष्टौ निगम्यरोचिषिअपपाययवति ॥ एतद्वय चाय्य मिहा म्यया वर्पाष्टका दारा अ प्रग्रन्त्यास्यादिति ॥ कस्त
 पक्तिगदरयहरवमापायति ॥ कताया स्मृतिपङ्क रजोहरलं च आदायत्यर्थः ॥ तावियामेसि ॥ प्रीका द्रोणिका ॥ मे ॥ ममेयमिति विकल्पययञ्जिति
 गम्यत ॥ मायिउविवनायति ॥ ताविकश्च नीवाहकश्च नाव द्रोणी ॥ अयति ॥ असा वतिमुक्कमुक्तिः प्रतिपङ्क अवापय अन्विरमत एवञ्च तस्य

समएण समगस्स जगधनु महावीरस्स स्युतेवासी अ्युहमुत्तेगाम कुमारसमणे पगइजद्वए जाय विणीए तरुण
 से अ्युहमुत्ते कुमारसमणे अ्युणया कयाइ महावुठिकायसि निवयमाणसि कस्सपकिगहरयहरणमायाए वहि
 यासपठिए यिहाराए तरुणसे अ्युहमुत्ते कुमारसमणे वाहय यइयमाण पासइ २ महियपाळि यधइ २ णा

भगवत्पामहाभोरणपतेवाभो । तेवासल विभे तेममयेने विपे यमच भगवंत श्रीमहाबोर आमोर्ना शिच । आत्तेवामकुमारसमवे पमइभद्वए
 पावविभोर । पति मवकनामे कुमार यमच कवरसोर्नो बर् दीपावीधी तेमाटे एवीज पायय इका कञ्ची प्रववा पाठवरस बन्धी पडिष्ठा दीया
 तद्वे स्वभार्भ भद्रच यावत् विजयवंतहे । तएवमेपामुत्तेकुमारसमवे पववाकयाइं । तिवारे ते प्रतिमुक्त कुमार यमच पन्वदाप्रस्तावे । मका
 बहिबार्चनिदियमाचमि । माटो पचो वुटि कयां बकां बरवीरकां बकां तेइने निपे कापने विपे । अस्तपठिप्यइत्यकत्तमायायबहिवासंपडिपविहा
 रार । पइथा तथा एवाइरच पापा वेइंने वाडिदि वाचो विहार पवे । तएवसेपामुत्तेकुमारसमवे । तिवारे ते प्रतिमुक्त कुमार यमच । वाइवे
 विइरमाणयामइ २ णा । बवात्तासकारे याइको पावीनो बइतो बका इवे देवीने । मडियपाळवपइ २ ता वाचिबामि २ । माटो मंवाति पावि वा
 पै वीथीने पमाइरो नाय इया विअप्य करे । मादिपाविचपापमंभपडिप्यइत्यकत्तमायायबहिवासंपडिपविहा
 पइया मते पावीने शिने इव बरोने । बवाइकावेपभिरमइ । प्रवाइतो बका एमेहे इव तेइने एमच विहा वात्ताकका बन्धी आचन्ती । मंवेरेएव

रमचक्रिया यासायस्यासायविति ॥ अहस्पृति ॥ अत्राशुः वृष्टवत् स्नेह तदीया मत्यन्तामुचिता श्लेष्ठा दृष्टा तमुपहसन्ताइव जगवन्ता पप्रच्छु यत्
 इयाइ ॥ एवं यत्तुइत्यादि ॥ हीसेइति ॥ नास्यायुहुहन्तः ॥ निंदइति ॥ मनसा ॥ खिसइति ॥ कर्मसमर्थं ॥ परइइति ॥ तत्समर्थं ॥ अयमसइति

त्रियामे २ नाथिटीवित्रणावमय पठिगहयं उदगसि पवाहमाने स्थानिरमइ तच्च घेरा अहृरकु जेणेय समणं
 जगय महावीरे तेणेय उवागच्छति २ एव थयासी । एवखलु देवाणुप्वियाण स्थतेवासी अइमुत्तेणाम कु
 मारसमणे । सेण ज्ञते ! अइमुत्ते कुमारसमणे कठहि जयगहणेहि सिज्जिहिति जाय स्थत करेहिति अ
 ज्जोत्ति समणेजयय महावीरे त थरे एववयासी एवखलु अज्जो मम स्थतेवासी अइमुत्तेणाम कुमारसमणे
 पगइजइए जाय विणीए सेण अइमुत्ते कुमारसमणे एमेणचेव जयगहणेण सिज्जिहिइ जाव अत्त करेहिइ

इदमु खेवेवमवेभगवमहावीरे । तेपइमुत्ता प्रते रमतो तपइइखिरि रोठा त खिरि निषां यमच भयवत श्रीमहावीर देवडे । तेखेवउवागव
 ति २ ना एववयासी । निषां पावे निषां पावीने ते खिरि पइमत्ता मनिनो पळंत पयोप्य तेइ प्रते उपइएण करता ववा खामो प्रते इम कइ ।
 एवमुदेवाइएणियाचं । इम त्रियेये पइा देवानुपिय देववसभ तुकारो । धतेवासो पइमुत्तेणामकुमारसमणे । थिच पइमुत्तो मामे कुमार यमच
 मापू । कतिहिभयइयेइसिम्भिरि । केतसे भयने पइये करी एतावता केतसे भवे सोभसे । जावपतकरेइरि । यावत् सुखस कामनी पत च
 एवे इतिप्रत्त । पञ्जाति समवेभगवंमहावीरे तवेरेणववासी एवखलुपळ्ळो ममपतेवासी । पडो पावीं इति थाम्पच यत्ते करी यमच भयवत
 श्रीमहावीर धामो तेखिरि प्रते इम कइ इम निवे पावीं माइरा गिच । पइमुत्तेणामकुमारसमणे पगइभइए जावविषोए सेवंपइमुत्तेकमारस
 मणे । पतिमत्तकामे कमार यमच अभावे मइइ शकत् विनयवत तेइ पतिमुळकामे कुमार यमच । इमेखेवेभयमइयेचसिम्भिरि । इचि
 होइ निवे भयने पइये करी एतसे इचिहोत्र भवे सोभसे । जावपतकरेइरि तमापपळ्ळो तुम्हेपइमुत्तकुमारसमण । यावत् सुखस कामनी यय

तदुचितप्रतिपत्त्यकरणेन ॥ परिजयइति ॥ क्वचित्प्राठ सत्र परितक् समस्तपूर्वोक्तपदकरणेन ॥ अस्याग्या असेदेन ॥ संगिरइइति ॥
 मङ्गलहीत न्नीकुत ॥ उवगिबइइति ॥ उपपन्नोत उपपन्नद्रुत एतदेवाह ॥ वेयावक्रियति ॥ वेयावत्य कुफला स्पेतिओप ॥ अतकरेवेवति ॥ अतच्छे
 रकरः मब दूरतरनवेपि स्यादतथाह ॥ अविमगरीरिएवेवति ॥ अरमगरीरइत्यर्थं , यथा य मतिमुक्तो जगवच्छिष्यो तिमगरीरो मयदेव मन्वेपि

तमाग अज्ञा तुझे अइमुत्त कुमारसमण हीलह निदह स्विसह गरहह अथमसह तुझे देयाणुपिया अइमु
 त्त कुमारसमण अगिलाए संगिरहह अगिलाए उग्रगिरहह अगिलाए नत्तेण पाणेण विणएण वेयावक्रिय
 फेरह अइमुत्तेण कुमारसमणे अतकरेचेव अतिमसरीरिएचेव तएण तेयेरा जगवतो समणेण जगवया महावी
 रेण एथयुत्ता समाणा समण जगय महावीरं थदतिर अइमुत्तं कुमारसमण अगिलाए संगिरइति जाव वेया

करो माचत्रावे तेमाटे मतां अहा पावीं तुजे पतिमुत्तव कमर यमच माधु पते । होखइ गिरइ चिसइ गरइइ अथमसह । आत्तादिजे करो
 होवनीमतां करा मनेकरो त्रिदामतां बनसमवे खिसीमतां पोतने समचे गरहामतां अथमान मकरलो । तुमेअवेवापुथिया अरमत्तकुमार
 मच । तुजे न बाबालंभारे अहा देवानुमियाथा अतिमसक कुमार यमच । अगिलाएसगिबइइ अगिलाएउवगिबइइ अगिलाएभत्तेच पावेवविचए
 अवेयावक्रियइरेह । अग्यान पवे अमीकार करो एतसे एहने अमीकार करवे छेदमपावी असेइ पवे छपटम करा अठमो यो एहीव असेइ पखेदी
 पवे भातेकरो पाबोवेकरो विनयेकरो वेपाठव एहको तुम्हे करो । अइमुत्तेचकुमारसमणे अतकरेचेव अतिमसरीरएवेव । अविमुत्तव कुमार अ
 मच भअजेइको अरएकार निवे अरिमगरीरीजे निच करोने इत्तव । तएवतेतरामगवतो समवेअंगवथासइगीरेव । तिवारे तपठव अगिर का
 मअर यमच मयवत थीमइवीर आमीसे । एवंकुणाममाथा ममचअयवमइवीर वंइति । इम अज्ञा अजां यमच अगवत थीमइवीर आमी पते वा
 दे । अवेवति इ ना अइमुत्तंकुमारउमच । मसकार करे बीदीने मसकार करोने अविमुत्तव कुमारउमचअमते । अगिलाएअविगिबइति आविवावति

पायनं शतं शिष्या परिममशरीराः सद्यसा स्तावतो वञ्चयितुं प्रस्तावना माह ॥ तेनमित्यादि ॥ महासुक्ता स्वसमवेवलीकात् ॥ प्राणतरियारयति ॥
 प्रनरस्य विश्वेभ्यः करणं मन्त्रिका ध्यानस्यान्तरिका ध्यानान्तरिका धारण्यध्यानस्य समाप्तिं रूप्यस्या नारत्स्यभित्पर्थं अतः सास्या वर्तमानस्य

यक्रियं करति । तणकालेण तेणसमएण महासुक्ताठं कप्पाठं महासग्गाठं विमाणानं वेदेया महिह्विया
 जाव महाणुजागा समणस्स जगवत्ते महावीरस्स श्रुतिय पाउसुया ताएण तेदेया समण जगव महावीर म
 णसाचंचेय यदति नमसतिता मणसाचंचेय इम एयाऊय वागरण पुच्छति कठण देयाणुप्यियाण श्रुते
 यासिसयाइ सिज्जिहिति जाव श्रुत करेहिति ? ताएण समणे जगव महावीरे तेहि देवेहि मणसापुठे तेसि

संबरेति २ ता । एणेइ पदे पमोकार करे यावत् वेवाइअ करे करोने । तेवकाखिचं तेचममएण महासहापोठप्याथा । किम परमत्ता भगवततो
 श्रियं प्रतिम युरोरोजया तिम भोजा पदि जेत्ता श्रियं प्रतिमयुरोरोखे तेतखा प्रते वेवाइजा भवो प्रस्तावे करो कइखे—तेच इत्यादि तेजानने विवे
 तेमवने महासुक्तामा देवसाकधी । महाविमवाथा इदिबामइठिठुवा जावमहाएणभाया । सातमा देवशोकनाम महाविमान वको द्यावदेवता म
 वधिइ यावत् महाभाय्यनी धवो । समवत्त भवपामहावीरएण प्रतिबंधपाठमया । अमच भगवत योमहावीर ध्यामीने समोपे प्रगटइया एतखे था
 व्या । तएवतदेवामभवमहावीर मणसाचेववर्तितव्यंयंति २ ता । तिवारे तेदेव यमच भगवत योमहावीर ध्यामी प्रते मनेकरीने निये वीदे मने
 करोज नमन्कार करे करोने । मवमाचन इमरयाकथंवागरएणपच्छति । मनेकरीनेज नियेव एच पइवेक्ये प्रइजप्रते पुखे एतसे एइवे प्रइजपुखे ।
 वाइदेवावपियाबंधतेवामी । जेतखा चं वाकासाकारे देवाश्रियना एतखे तुन्नारा श्रिय । धिज्जिहिति जावपतकरेहिति । सीअन्वे यावत्
 इमनापंन करखे । तएचममेभगवमहावीर । तिवारे यमच भगवत योमहावीर ध्यामी । तेहिदेवेधिमचसापुठे तेसिदेवावमचसावेव । तिचे
 देवे मनेकरीने प्रइजपुख्यां वकां तेइ देवने मनेकरीने निये । इमंशवाकव वागरएणवागर । एच एइवे क्ये प्रइजनी उत्तर थापे । एवंखसुवे

क्यार्त्तति ॥ इवसोकात् ॥ मगात्ति ॥ स्वर्गा देवसोक्वेवा त्यसदा वित्यर्थ ॥ विमाणात्ति ॥ प्रसट्टेकदेशादिति ॥ व्याजिभक्त

देव्याण मणमाचेत्र इम एयारूयं वागरण वागरेइ एवखलु देवाणुप्पिया ममसत्तथ्यतेवासिसयाइ सिज्जिहिति
जाय अतकरेहिति तएण तेदेवा समणेण जगवया महावीरेण मणसा पुठेण मणसाचेव इम एयारूय वाग
रण यागरिया समाणा हठतुठजावहियया समण जगव महावीरं वदति णमसति मणसाचेव सुस्सूसमाणा
णमसमाणा स्यन्निमुहा जाय पज्जुवासति । तेण कालेण तेण समएण समणस्स जगवठ महावीरस्स जेठे
अ्यतेवासी इट्टनूडणाम अ्यणगारे जाव अ्यूरसामते उहुजाणू जाव विहरइ तएण तस्स जगवठ गीयमस्स

वापुषिया मर्मनत्तपतेगसोवयाइ भिन्निविति । इम निचे पडा देवाणुप्पियाया मोहरा सातमे थिय सोमणे । जावपतवरे विति तएवते
इवामसचेबंभगवया । यावत् सब दुक्कनी पंत करणे तिवारे ते देव अमच भगवत । महावीरेण मणसापुणेवं मणसाचेव इमएवारूवं वाअरव
वागरियाणमावा । श्रीमहावीर मनेकरी पृक्कया मनेकरीव निदे एव एइते रूपे प्रयत्तया उत्तर शीर्षावका । इट्टतुडजावदियवा ।
इवनाअवबको सताप पाप्मा यावत् इत्थं जेइया । समथमअमहावीर । यमच भगवत श्रीमहावीर आमीवे । वदतिअमसंति २ ता मणसाचे
एवपुमसावा अममावा । वदे अमस्कार करे वदेते अमस्कार करी मने करीनेव निचे एववनी करता ववा अमस्कार करतायवा ।
पनिमहाआअपयसंति । समअण रखा ववा यावत् सेवाकरे । तेबंकासेव तेबंसमएवं समअणभगवपोमहावीरेण जेइपतेवासी । ते काकनेविचे
तेममने विदे यमच भगवत श्रीमहावीर आमीनी ववा थिय । इट्टमूतोवामपअगारे जावपट्टूरसामतेउहुजाणूजावविहरइ । इट्टमूमी नामे माअ
यावत् वेगका पवि न्हो ठंइको पवि न्हो गोळाड वा मावागोवी इम वावत् विचरे । तएवसमअममगइपी योगमअ । तिवारे अमच भगवत भो
तमने । अ्यावततिवाराअइवाअव । पारपीवा आन तेइनी ववाति वई नपोआन पारअ नही वीपी तेइने निचे वत्तमापने । इयेएवाकवेअमअवि

इति व्याकरणे म्यर्थां चरित्वा एव कल्पविमानानविसृष्ट्याः देवप्रस्तावा दिवमाह ॥ देवाभित्यादि ॥ ये किं आहसं नन्ते ! देवाह वस्तुमि

ज्जाणतरियाए बहूमाणस्स इवेयारुवे अण्णत्थिए जाव समुप्पज्जित्या एवखलु दोदेवा महिह्ठीया जाव महा
णुत्तागा समणस्स जगथत्तं महावीरस्स अत्थितिय पाउसूया त नोखलु अह ते देवा जाणामि कयरान्तं कप्पात्तं
वासगगान्त्ता विमाणात्तथा कस्सया अत्थस्स अत्थाए इह हस्स मागया तं गच्छामिण जगव महावीर जाव
पज्जुयासामि इमाहचण एयारुत्ताह वागरणाह पुच्छिस्सामिस्सिकहु एव संपेहेइ २ उठाए उठेइ २ जेणेव
समणे जगव महावीरे जाव पज्जुवासइ गीयमाविसमणे जगवं महाधीरे जगव गीयम एव वयासी—सेणुणं

आवममपच्छित्वा । एह एहवेरूप पञ्चाभिन्न मननी सकल्प बावत् अपनी । इमेकलुदाठबासिठुठिवा कावमहाखभागा समपस्समगवपामहावी
रख । इम त्तिये दावदेव महाच्छदिवंत बावत् महा भाष्यवत अमव भगवत सोमहावीर स्वामीने । अतिस पाउभूता तपोखुखुपइतेदेवावापामि ।
मनोपे प्रगठ चया पावा तेइ भवो नही निसे इते देइप्रते जाव । कयरपाकप्यापोवा सव्यापावा विमावापावा खखवापत्तस्सपइए । कित्तत्तम
विस्खावो देवसाक ववो पतरववो प्रतत्ता विमान ववो विस्खा पवने कायने प्रयावने । इहइवमयाया तगरत्तामिचं भगवतमहावीरववामि ।
इही समा सरप्पने त्तिये उतावत्ता पावा तेइभवो इ च्चात्र भगवत सोमहावीर स्वामी प्रते वाटूं । अमसामि इमाइ वचं एवाक्काइ वायरवार ।
तमस्साए क्क एइ वपन चं वावासाकारे एहवे रूपे प्रत्ययते । पच्छिरसामित्तवहु एवसंपेहेइ २ ता उठाएउठेइ २ । पूच्छि च्चूं इमकरीने इमचि
तवे इम चिनवीने छंउं उठोने । जेवेवसमभेभगवमहावीरे कावपप्पुवासइ । जिहा अमच भगवत सोमहावीर स्वामी यावत् सेवाकरे । गावमा
दिउमभेभवमहावीरे मगवंगायमेएववावो । गीतमादि इत्थामचये अमच भगवत आमहावीर स्वामी भगवत गीतम प्रते इम कइ । सेबूयतवगोवमा
अ्याचतरियाए बहूमाणस्स इमेएवाक्के पथमत्थिए । ते निसे तुक्कने अ्यान प्रतरे पूवववां इत्थय वत्तमानमे एह एहवे रूपे पञ्चाभिन्न वावत् अपनी ।

तत्र गीयमा ! ज्ञाणतरियाए वट्टमाणस्स ढमेयाक्ये अस्सुत्थिए जाय जेणेव मम अत्तिए तेणेव हस्सुमागए
 सेणुण गीयमा ! अत्थेसमठे हता अत्थि तंगच्छाहिणं गीयमा ! एएचेय देवा ढमाइ एयारूवाइ यागरणाठ्ठ
 यागरेंहित्ति तण्ण जगय गीयमे समणेण जगयया महाधीरेण अस्सुणुखे समाखेसमण जगव महाधीर वदइ
 णममड जेणेय तेदेया तेणेय पाहारेत्यगमणाए तण्ण तेदेया जगव गीयम पूजामाण पासइ हठतुठजाव
 हियया रिप्यामेय अस्सुठैत्ति ? खिप्यामेय पसुत्रगच्छत्ति जेणेत्र जगव गीयमे तेणेव उवागच्छत्ति ? जाव
 णमनिंसा एवययासी एवखलु जेते ! अम्ह महासुक्काठे कप्पाने महासग्गाठे विमाणाठे दीदेया महिह्णीया

आश्चर्यचमयति । यावत् बिष्वा मन्त्रा समोपये । तेष्वथमागए सेषू गा अस्मिन् । तिष्ठा अतापन्वी चाथा ते निवै रे गीतम् । पञ्च
 मसह एव एवइ इने एवार् । हतायत्थि तंगच्छादिषं यावसा यएषेदेवा । गीतम् कथं वा भवोत् काइ इ गीतम् । एषो ज
 निवै श्रेव । इमाइरयाइवाइ वागरवाइ वागरेंहित्ति तत्रभगवयोग्ये । एव एवइरूपे परतर्जा एतत् कथं तिबारे भगवत गातम् । समवेत्तभगव
 त्गमहावीरेव पञ्चभवात्रामनाथा । यमत्र भगवत श्रीमहावीर स्वामीयं चात्रा दोषा यथा । ममभयमवमहावीर बठइ चमसइ जेवेवतेदेवा ।
 यतत्र भयवत श्रीमहावीर स्वामी प्रते वदि नमस्कार कर करीने बिष्वाक तेदवणे । तेवेवपङ्कित्त्वगमणाए तएरतेदेवा मयवंगायमे । तिष्ठा ज का
 इशा गमनकरे कार्यांतर नखीयो तिबारे देइ भयवत गातम् प्रते । एवमाषयपामति इहवावचियवा खिप्यामेवपमिइत्ति ? सा । पावता देवे देवी
 ने इय पाप्मा यावत् इदय मंताय पाप्मा अतावथा वठ वठीने । विप्यामवपुत्रगच्छत्ति जेवेवभगवंगीरमे । अतावथा साइमी काइ बिष्वा भगवत
 योग्ये । तवेवत्रयागच्छत्ति ? सा आबभमिना एववामी । तिष्ठा थावे पावोने यावत् नमस्कार करे करीने इम कथं । एवचकथंते परइमे
 वाववापावपाथा । इम निवै रे मयम् ! अरुते मचाएवनाथा चातमा देवलोक वखी । महासुख्यथामाथो विमाणाथो । महा कथ मायत्र विमान

जात्र पाउझूया तएण झुम्हे समण जगव महावीर वदामो गमसामो २ मणसाचेव इमाइ एयाकूवाइ वाग
 रणाइ पुच्छामो कइण जते ! देवाणुपियाण झुतेवासिसयाइ सिज्जिहति जाव झुतकरोहति तएण समणे
 जगव महावीरे झुम्हेहि मणसा पुठे झुम्ह मणसाचेव इम एयाकूव वागरण वागरेइ एवखलु देवाणुपि
 या मम सत्त झुतेयासीसयाइ जाय झुतकरोहति तएण झुम्हे समणेण जगवथा महावीरेण मणसापुठेण
 मणसाचेव इम एयाकूव वागरण वागरिया समाणा समण जगव महावीर वदामो नमसामो जाव पज्जु

बबो । इवेवानिच्छिदिवा जावपाउझूम्या । ठावदेव महच्छिक वावत् प्रगट वया चाव्या इत्वव । तएणचम्हेसमसभगवमहावीर वदामा । तिबारे
 पम्हे यमव भगवत योमहावीर सामो प्रते बांधा । बमसामा मपसाचेव । नमस्कार बोधां मनेवकरो निवे । इमाइ एयाकूवाइ वागरेवाइ पुण्णा
 मा वइरुमतेदेवाचपियाच । एइ एइवे रूपे प्ररज प्रते पूछे केतवा वेभगवत् । देवानुपियनां । पतेवासी सबांसिच्छिदिति जावपतकरेक्षिति । यि
 प्पनां मरुक्का सोभवे वावत् सव दुक्कनी पंत करणे । तएणसमसभगवमहावीरे चम्हेहिमचसापुठे । तिबारे यमव भगवत योमहावीरेवे चम्हे
 मज्जरो पूछा बबा । चम्हमवसावेव इमएवाकूव वागरेवागरेइ । चम्हे प्रते मनेवकरो निबवे एइ एइवे रूपे प्ररजनी उत्तर दीधा । एवखलुदेवा
 बुधिया मसतपतेवासिसयाइ । इम निवे च्छो वेवानपिया माइरा सातसे शिय सोकणे । जावपतंकरेक्षिति तएणचम्हे समसेभमवववामहावी
 रेवं । वावत् सव इक्कनी पंत करणे तिबारे चम्हे यमव भगवत योमहावीर वेवे । मवसापुठुव मवसाचेव इमणयाकूव । मनेकरी पूछा वक्का म
 नेज्जरोत निवय एइ एइवे रूपे । वागरेववागरियाममावा समसभगवंमहावीर वदामो चमसामो । प्रयनी उत्तर दीधा बबा यमव भगवत यो
 महावीर इइप्रते बांधां नमस्कार बोधां । पज्जुनामानातिच्छट भगववावम वदविसमसति २ ता । सेयाकरी इम करोने भगवंत गोवम प्रते वदि न
 नमस्कार करे वादो नमस्कार करोने । जामवदिसिपाउझूवा तामिवदिसिपविगवा भंतेप्पि । जे दिमिना देयबबो प्रमट ववा इता ते दिमिना

यति ॥ मइति छयापः ॥ किमिति प्रसाप ॥ राइति ॥ पुनर्यं कयाक्यासङ्काराय ॥ देवाइति ॥ यद्वस्तु तद्वक्तव्यं स्यादिति ॥ नोसंज्ञपाएवसर्वसि
यति ॥ मामयताइति गतइत्यस्य स्यात् प्रसयतगणपर्यायस्यपि नोसयतगणइत्यस्या त्तिपुरवचनत्वा स्मृतस्य्यापेयया परलाभीनूतशब्दविविति देवाधि

यासासा त्तिइहु जगय गोयम वदड णमसइ जामेव डिम पाउझूया तामेव विसि पणिगया जंतेति जगव
गायमे ममण जगय महाथोर एवग्रयासी । देयाण जंते ! सजयाइ वससुसिसिया गोयमा ! णोइणठे समठे
अण्णरुणमेय देयाण । देयाण जंते ! अ्सजयाइवससुसिसिया ? गोयमा ! णोइणठे णिठुरययणमेय देयाण
देयाण जंते ! सजयामजयाइवससुसिसिया ? गोयमा ! णोइणठे समठे अ्ससुयमेय देयाण । से कि स्वाइअ
जंते ! देयाइ वतसुसिसिया ? गोयमा ! देवाण नोसजयाइवससुसिसिया । देयाण जंते ! कयराए जासाए जा

इयमते पासा गया इ भइतइत्या मइवे । भनइगायमे ममममगर्भमइयोएववयासी देवाअभतेसंज्ञयाइवससुसिसिया । भगवत गौतम अमइ म
अत थोमइयोएवयासी मते नमअए करी बावत् इम कइ देवतां पधिअरुओष एकइडे देवने हे मगवन् । सयती एइव् कइवी इवे इतिप्रय ।
मायमा आइयुमइ पण्णरुणमेयदेवाअ देवाअभतेपण्णरुणयाइवससुसिसिया । हे गौतम ! एपम ससर्धं नईं मूठो पासदेवी एइ देवने तेमाटे एन
इइया देव हे भगवन् ! पमयती कइया इवे इतिप्रय । गोयमा आइवससुसिसिया । हे गौतम ! एपमं समयं नईं निअए वचन क
ठारवचन न कइया देवने तेमाटे पपि । देवाअभतेसजया २ इवससुसिसिया । देव हे भगवन् ! सयता संयती एइया कइवी इवे इतिप्रय । गो
पाइवसुपमइ पण्णरुणमेयदेवाअ । हे गौतम ! एपम ममम नईं इअ नईं अइता भाअता एअइवी देवने तेमाट पपि नईं । सेलियापण्णरुणमेयदे
विचनअनिया । गोइवे जिने इयो वं वाअवाअकारे हे भगवन् ! देवने किमी वाअअताये कइवाअ इतिप्रय । मायमा देवाअभतेसजयाइवससुसिसिया
देवाअभतेसजयाइवससुसिसिया । हे गौतम । देवने नोसंयती एइव् कइयाय नाइइत मइ पसयत मइ पर्याय पचेडे तोपधि अअने पभिअर

कारा एवेदमाह ॥ देवाद्यमित्यादि ॥ विविचसइति ॥ विगियते विचिष्टो भवतीत्यर्थः ॥ प्रायाक्सि पशुविषा भवति यदाह-प्रा
 कृतसहस्रमागपपियाश्रमायापसीरसेनीच । पशुश्रूरिमेवो दशाधिसेयादपश्य ॥ १० ॥ तत्र मानपनापालस्य क्विचिद् क्विचिद् प्राकृतमाया
 सद्य यसा मलि साय मागप्या इतिभ्युत्पया इभागपीति केवसिबदस्यवच्यतामस्ताव एवेदमाह ॥ केवसीयमित्यादि ॥ यया केवसी व्याभा

सति कयराया नासा नासिज्जामाणीविसिस्सइ ? गोयमा ! देवाण अथमागहाए नासाए नाससि सावि
 यण अथमागहा नासा नासिज्जामाणी विसिस्सइ । केवलीण जते ! अतिकरया अतमसरीरियया जाणइ
 पासइ ? हता गोयमा ! जाणइ पासइ । जहाण जते ! केवली अतकरवा अतिससारीरियया जाणइ पा
 सइ तहाण ठउमत्येयि अतकरया अतिससारीरियया जाणइ पासइ ? गोयमा ! णोइणठेसमठे सोच्चा जा

इतपयीबको अिम साकने विदे मूया यत्तनो पयेवावे परलीच बवा इम कइवाय ते यत्तनो परे देवाधिकार भोव कइइ देव ए वाक्यात्कारे रे
 मगवन् । बिसी भापये करो वासे पबवा । अयराभासाभासिज्जमाचौविसिस्सइ । बिसी भाया बोसो बको विगिष्ट इवे विगिष्ट यइ परिचमे
 इतिप्रथ । मायमा देशापहमागहाएमासागभासति । हे नोतम ! देव एव मागधी भावाये करो वासे । सावियबंधमायहामासाभासिज्जमाचौवि
 सिष्टइ । तेषदि वको एवमागधी भाया भावोवती बको विगिष्ट पुवे एवमइ परिचमे इत्थं ते भावानां इत्थं ते प्राकृत ए संकृत ए मागप ३ पि
 याच ४ नीरसेनी ५ बडो भाया ववे भेदे इय विगिय को अपव्यय तिष्ठा भाया वचच कइइ ३ प्राकृत भाया वचच केइने विगिष्ट तेषइ मागधी ब
 होवे । वरवाचमतेपतकरवा अतिसमारोरियवा वाचइपासइ । कवको अथल वाक्यता प्रत्यावमे विपैव एवइइ केवली हे भववन् ! भवच्छेव
 करे वरम यरीरो प्रते वाचे देउ इतिप्रथ । इता गायमा वाचइ पासइ । वा नोतम वाचे देउ । अहाचमतेकेवसीपतकरवा अतिसमारोरियवा ।
 अिम ए वाक्यात्कारे हे भगवन् ! केवको भववेवकरपते परिम यरीरो प्रते इत्थं । वाचइपासइ तहाचंइउमत्थेवि पंतकरवा । वाचे देउ इतिम

ज्ञानमिति प्राक्नामप्रायः प्राम्बत् ॥ तद्व्यक्तिपरस्यति ॥ केवलसिपादिकस्य स्वयमुदस्येत्यर्थं ॥ इह च भुंवेति वक्षनेन प्रकीर्णकं वक्ष्यमानां ज्ञानमिति मिततया
 उत्रमेवं भावनागमरूपं तस्य प्रमाणावयवेन पश्यीयमावत्वादिति ॥ प्रमाणेति ॥ प्रमीयते येनार्थे स्वरप्रमाद्य प्रमिति वार्त्तः प्रमाद्य ॥ पश्यच्छेति ॥
 चार्त्तं जीवं प्रशासि चन्द्रियाणि प्रति गत प्रत्यर्थं ॥ अनुमानेति ॥ अनु सिद्धपदवचनत्वस्वरसादेः पद्या म्मीयत उनेने त्पुमानं ॥ उवमेति ॥ उव
 मीयते कृच्छ्रतया गृह्यते वस्तव नये तुपमा सेव शीपम्य ॥ आगमेति ॥ आगच्छति गुरुयार्यैके त्यागम एषां स्वरूप श्लाखलापवार्थं मतिवेद्यत आह
 वद्वेत्सादि ॥ एवं वै तत्स्वरूपं तत्र द्विविध प्रत्यक्ष, चिन्द्रियनाशचिन्द्रियलेवा तत्रेन्द्रियप्रत्यक्षं पन्थाया ओत्रावीन्द्रियजवात् मोहन्द्रियप्रत्यक्षं त्रिधा वक्ष्या
 दित्रेहाविति त्रिविध मनुमानं पूर्वैव च्छेन्नव कृच्छ्रस्थापम्य वद्वेति तत्र पूर्ववत् पूर्वोपलब्धे स्वाचारवत्तच्छब्दा म्नात्रादिप्रमातुः पुत्रादिपरिज्ञान श्ये
 यत् यत्नापादिलिङ्गा त्परोवाचक्षणं यथा मयूरो च कंकायितादिति, कृच्छ्रस्थापम्यवत् यथा एकस्य क्षार्पापवादे वशीना वन्य व्येवविधाएवेति प्रति
 पत्तिरित्यादि, शीपम्य यथा गौ गंवय क्षयेत्यादि आगमसुविधा सीक्त्सोकोत्तरजवात् त्रिधावाः मुत्रायौमयजेदात् अन्यथाया त्रिधा आत्मा

च्छुणुमाणे उद्यमे श्यागमे जहा श्छुणुष्टगद्दारे तथा जेषुष्टं पमाण जावतेणपरणोश्च्युत्तागमे णोश्च्युणतरागमे

थाया नैकितपमावेपमावेचविष्टे प त । ते स्वयुक्तमो उपसर्गना माच शी तेहना मुखवी साभवी जाये ते वचन सधौने जाये ते प्रमाचक्ष्ं कश्चौये
 जायी ये विवे करौ तेप्रमाच तेप्रमाचर्ना चारि मेह कश्चा तेकश्चैद्वे—पश्यके पक्षभाये धावने धावने चक्षायच्छुणुष्टगद्दारे तद्विचियत्वं प्रमाच जावतेचपर
 वा पतागमे पश्चतरागमे परपररागमे । एहीये करौ जे जायीये ते प्रम्वच कश्चौये १ चिच्छ्र सर्ववच्छरच कश्चौ जेकाये ते अनुमान कश्चौये विष्टा घूम ति
 डा पवि २ उपमा शी जाशीये विममाव तिमगवच उपमान ३ पशुष्टारे जाशीये ते प्रागम ४ चिस्म अनुयोग द्वार शास्त्रभावे कश्चु तिम कश्चौये वि
 वेकरौ पक्षना प्रमाच करौये तेवमाच यावत् तेहकौ धावसे गहीं धाम्नागम पक्षवर्त्तने धाम्नायम गवधर्त्तने धनतरागम हीहना शिक्त्तने
 परंपरागम सूचौ वचधर्त्तने धाम्नायम तहर्त्तना विच्यने धनतरागम तेहर्त्तना प्रशिक्त्तने परपररागम तिवार पक्षौ धाम्नागम गहीं धनतरागम गहीं पर

गमाननारागनपरंपरागमनदात् तत्रा स्नागमादयो ऽप्यतः क्रमश्च जिनगणधरतच्छिव्यापेक्षया द्रष्टव्याः सूत्रतस्तु गणधरतच्छिव्याप्रधिप्राप्येक्षयति एत
स्य प्रहरखस्य मीमां कुवन्नाह ॥ जायत्यादि ॥ तेष्टपरति ॥ गणधरगिण्याहां सूत्रतो नन्तरानमो यतस्तु परस्परामसः ततः पर प्रक्षिप्याहामित्यर्थ
केयन्तीतरप्रस्नापणवेद नपरमाह ॥ केवलीवामित्यादि ॥ चरमकम्म यच्छेलाक्षीचरमसुसमये सुभूयते धरमनिष्कारातु य ततो मन्तरसमये जीवप्रदेजेन्यः
परिज्ञान्तीति ॥ यथोपति ॥ प्रणीतं मुद्रततया प्रकृष्टं ॥ चारज्जति ॥ धारये द्यापारयेयेत्यर्थः ॥ यद्यद्यद्यत्तरेत्यादि ॥ यस्या यमथः यथा धीमामिका

परपररागमे केयलीण जन्ते ! चरिमकम्मथा धरिमणिज्जरथा जाणइ पासइ ? हता गीयमा ! जाणइ पासइ
जहाण जन्ते ! केयली चरिमकम्मथा जहाण श्रुतकरेण श्यालावगो तथा चरिमकम्मणेचि श्यपरिसंसिनु णेय
यन्ती । केयलीण जन्ते ! पणीयमणथा वइथा धारेज्जा ? हता धारेज्जा ! जसु जन्ते ! केवली पणीय मणथा
यइथा धारेज्जा तण वेमाणिया देवा जाणति पासति ? गीयमा ! श्रुत्येगइथा जाणति पासति श्रुत्येगइ

परागमने । केवलीवन्तेचरिमकम्मथा चरिमनिष्करता जाचइपासइ । केवली प्रफावने विपे प कइवे—केवली हे भगवन् । गेवयो चरम्याहे चरिम
समये भामधीये जे कम तेइ प्रते तथा जे तेवको पणतर समये जीव प्रयेग बको परियाटन करे तेइ प्रते जाचे देखे इतिप्रय । इतामोवमावायाए
याचइ । हा गीतम ! आदि देखे । जहापन्तेकेवली चरिमकम्मथा । जिम चं वाक्काव्हारे हे भगवन् । केवली चरिम कर्म चरिम निजरा प्रते जाचे
देपे तिम चरम्य यदि जाचे इये इत्यादि । जहापन्तकरेपासावको तथाचरिमकम्मोवविपपरिसिमताचेतवो । जिम पणतरने विपे धाक्कावो कम्मो
तिम चरिम कर्मनि त्रिपे यदि पपरि येव धमपण पचे कइको । केवलीवन्तेपणीयमसुसमयवन्तावधारेज्जा । केवली हेमववन् ! इमपचे करो प्रकृष्टम
न पपथा गुभ बचन तेइ प्रते धारे च्यापारे इत्थय इतिप्रय । हता धारेज्जा । हा गीतम ! धारे च्यापारे । जसमतेकेवलीपणीयमसुसमयवन्तावधारेज्जा ।
जेइ चं वाक्काव्हारे हे भगवन् । केवली इतपचे प्रकृष्ट मन यत्न धारे च्यापारे । तंचवेमाचिवादेवाजाव्हतिपाव्हति । तेइ च वाक्काव्हारे धेमाचिच

द्विविधा उक्त्वा मायिमिच्छादृष्टीनाम्ब ज्ञाननियेष एव ममायिसम्पददृष्टयो अन्तरोपपद्य परस्वरोपपद्यकनेदेन द्विधा वाच्या अन्तरोपपद्यकानाम्ब
 ज्ञाननियेष सथा परस्वरापपद्यकाः पर्याप्तकापर्याप्तकनेदन द्विधा वाच्या अय्यांसकानाम्ब ज्ञाननियेष सथा पर्याप्तका उपपुक्तानुपपुक्तनेदेन द्विधा
 वाच्या अनुपुक्तानाम्ब ज्ञाननियेषयेति वाचनान्तरे त्विदं भूय साक्षादेवो पसन्त्यतइति ॥ आसाववति ॥ सहज्जइय ॥ सलाववति ॥ मुहुमुहुर्जोएप

या ज्ञानति ण पासति सेकेणठेण जाय णपासति ? गोयमा ! वेमाणिया देवा दुविहा पखसा तंजहा-
 मायिमिच्छादिठिउववसुगाय अ्यायिसम्मादिठिउववसुगाय तत्यण जे ते माइमिच्छदिठिउववसुगा ते न
 जाणति नपासति एव अ्यणतरपरपरपज्जस्यपज्जसाय उवउसा अ्यणुवउसा तत्यण जे ते उवउसा ते जा
 णति पासति सेतेणठेण तचेव । पन्नूण अत्ते ! अ्यणुत्तरोववाइया देवा तत्यगयांचेव समाणा इहगणुण केव

इव चाचे देखे इतिमय । गोयमा अत्ते माइयाजावति पासति अत्तेलएवांचोजावतिपासति । हे गौतम ! केतसा एव वैमानिक देव जाचे देखे
 केतसा एव वैमानिक देव नजाचे नदेखे । सेकेणठेचंजाववपासति । ते से प्रयीअने हे मयवन् । इन अत्तं केतसा एव जाचे केतसा एव नजाचे न
 देखे इतिमय । गोयमा वैमाचिवादेवादुविषा प त । हे भौतम ! वैमानिक देव किइ भेदे कइया तेकईये—माइमिच्छदिठिउववसुगाव अमाइसअधि
 इउववसुगाय । आइकपार मिच्छाइटो अणनाहे । अमावो अकपावो सखगइटो अणना २ । तत्तअत्तेतमाइमिच्छदिठिउववसुगतितजावति न
 पासति । तिइा च वाअाअंकारे अिअे ते मावोमिच्छाइटो अणना तेदेव नजाचे नदेखे अमावो सखगइटो अणना तेजाचे देखे । एवअत्तरपरप
 एअत्तपपज्जताअत्तववताचोपबुववता । एइना एमावाअ जिस वैमानिक अेभेदे कइया तिइा मावोमिच्छाइटोनें जाअपचो नियेअो इम असा
 वो सखग इटो पचि अत्तरापपद्यक परस्वरोपपद्यक एकेभेदे कइया तिइा अंतरोपपद्यकनें जाअपथा नियेष करवा तिम परस्वरोपपद्यक पचि
 पर्याप्तक अपपयीअक एकेभेदे कइया तिइा अय्यांसाने जाअपथा नियेष करवो तथा पर्याप्त । तत्तअ केतउववसुगतितजावतिपासति सेतेकइउववसुव ।

प्राप्तिक्रमेयति ॥ मनुजैति ॥ तद्वयै विंशत्यार्यंगताः ॥ पताठेति ॥ तद्वयिमा सामान्यतः प्राप्ताः परिच्छिन्नाइत्ययः ॥ अत्रिसमस्यागयाठेति ॥

शिखा सद्धिं श्यालायया सलायया करेत्तए ? हता पन्नू । सेकेण्ठेण जाव पन्नूण छ्यणुत्तरोवयाइया देवा जाय करेत्तए ? गीयमा । जण श्यणतरोवयाइया देया तत्यगयाचिय समाणा श्युठया हेउवा पसिणया का रणया यागरणया पुच्छंति तण इहगए केयली श्युठवा जात्र वागरणवा वागरेइ सेतेण्ठेण जते ! इहगए केयली श्युठया जाय यागरेइ सणं श्यणुत्तरोवयाइया देया तत्यगयाचिय समाणा जाणति पासति सेकेण्ठे

पवि उपयोगगत उपयोग इति वक्ष्येदे कइवा तिष्ठा उपयोग इति तत्रे जावपवानी विविध करवी तेहीक कइइ—तिष्ठा उपयोगवंत प्रमायी सम्बन्ध इटी देव ते प्राये देवे ते तेके पयै इत्थादि सव तिमज कइवा । पमुबंतेपुत्तरोवयाइयादेवा तत्यमयावेव । समर्ब हे दे मगवन् । पनुत्तर विमानने विवे जपना जेदेव तिष्ठा पनुत्तर विमानने विवे रत्ता बवा वसता यवा जिये । समाया इहगएकेवशिखासच्चि प्राणाववा । इहा मनुज्यसेवने विवे रत्ता यवा जेवनी संघाते एक्कार जोबवी मन संघातेक । संघाववाकरेत्तए इतापम् सेवेचुडेवजावपमूब । या २ बीजवी मनसघातेक तेकरवाने इति मन ही गानम । समसहे तेसे प्रयै दे भगवन् । यावत् समसहे । पनुत्तरोवयाइयादेवा जावकरेत्तए । पनुत्तर विमाने जपना देव जेवनी संघाते यावत् करवाने इतिप्रय । गीयमा जवपनुत्तरोवयाइयादेवातत्वना जेवसमाया । हे नीतम । जेव मवी पनुत्तर विमानवासी देव जेमाटे पनुत्त देव वाज उपरगत देवना कमन पायमन मवी तेमाटे तिष्ठा रत्ता बवाज । पइवा हेउवा पसिबवा कारबवा । यव प्रते जेपु इठति प्रते यववा प्रयप्रते पयय कारव प्रते । यावरबया पुच्छति तवइहयल्लेवकीपइवा । कइमाने उत्तर ते व्याकरव ते प्रते पूजे तेव रत्ता मनुज्यसेवे रत्ता जेवनी पयप्रते । याववागएववावामरेर सेतेचुडेव । यावत् प्रयना उत्तर प्रते कइ ते तेके पयै प्राणापाठिक करवाने समसहे । जवभंतेइहगएकेवकी यइवावावया परेर । जे सं वात्मानकारे दे भगवन् । इहा मनुज्य सेवने विवे रत्ता जेवनी यव प्रते यावत् प्रयना उत्तर कइ । तवपनुत्तरोवयाइयादेवा यजगयाचे

विशेषतः परिच्छिन्ना यतस्तीषा मवधिज्ञानं सन्निभसोक्तगार्हीविषय यद् सोक्तगार्हीपादक तन्मनोवर्णनापादकं प्रवत्येव' यतो योपि लोकासङ्केय
 प्रागविषयो ऽवधिः सोपि मनोद्रव्यगार्ही य पुनः सन्निभसोक्तगार्हीविययो सौ रूप मनोद्रव्यगार्ही भवविष्यति इत्यतेष लोकासङ्केयज्ञागावये
 मनोद्रव्यपादित्व यदाह—संखेयमखोदवे प्रागोसोगपतिपरसबोधोपधोति अनुत्तरसुरापिकारा दिदमाह ॥ अनुत्तरस्यादि ॥ उद्विखमोहति ॥
 उद्विखमोहनीयाः ॥ उवसतमोहति ॥ अनुत्कटवेदमोहनीयाः परिचारकायाः कथञ्चिद्व्यज्जावात् मनु सर्वयो पञ्चान्वमोहा उपज्जममेवे स्तेषा

ण जाव पासति ? गीयमा ! तेषिण देवाण अणताठ मणोद्विखगणाठ उध्ठाठ पत्ताठ अत्रिसमसागयाठ
 न्रवति सेतेणठेण जख इहगए केवली जाव पासइ । अणुत्तरोववाइयाण न्रते ! देवा कि उद्विखमोहा उव
 सतमोहा खीणमोहा ? गीयमा ! नोउद्विखमोहा उवसतमोहा णोखीणमोहा । केवलीण न्रते ! अयाणोहि

वसमाषा आर्धतिपासति । तेव मते अनुत्तर विमाने अपणा देव तिहाव रखा क्का न्तिरे आचि देखे इतिमरल । इताआर्धतिपासति सेक्किरुप
 आवपासति । इा गीतम ! आचि देखे ते खे पवे हे भगवन् ! आवपु आचि देखे इतिमरल । गायमा तेसिखदेवाव पवंताधामनोद्विखवम्यथापोकवायोप
 नाथा धमिसमसागयापोमर्धति । हे गीतम । तेव देवने पत्ती मनोद्रव्यवर्गवा तेइनी अवधिज्ञानने विपे पधुती तेइने अवधिज्ञाने सामाव्य यो
 पमौ विप्रोव यो पमौ इइ जेमाटे तेइना अवधिज्ञान समिच खोक्तगार्ही विपयणे जे पसोखाकगार्ही पाइव हुवे ते मनाद्रव्यवगया पाइव हुवे ईव
 जेमाटे जे पचि भाव सखेय भाग विपव अवधिज्ञान हुवे तेपचि मनोद्रव्य पाइो हुवे तो जेसंमिच खोक्तगार्हीविपव तेमनोद्रव्यगार्ही विम न हुवे वां
 बोये मोक सखेय भाग अवधिने मनोद्रव्य गार्हव पसो यदाह—सखेयमनो इखो भागो साग पसियख बोधव्योति । सेतेरुपेइएइमएवेवखोक्कावपम
 इ । तेरे प्रयाजने हे गीतम । इहां रखा खेवखो मत्रातर कइ ते अनुत्तर विमान वासो आचि देखे । अनुत्तरोववाइयांभन्तेदेवादिठठिखमोहाउवस
 तमोहा खोखमोहा । अनुत्तर देव अविकार खीख कइहे—अनुत्तर विमानवासो हे भगवन् ! देव खू खळट वेइ मोहमोहखे पववा उपयममाव्याहे दे

मन्नावात् ॥ मोक्षोन्नोदति ॥ अथकचेस्या अत्रावाविति । पूर्वतरसूत्रे केवस्थपिकारा दिवसाह ॥ केवसीत्यादि ॥ आयाको इति ॥ आदीयते यद्यते
 अर्धं एति रित्यादानामी निप्रयादि ते नत्रानाति केवसित्वात् ॥ अस्मि स्वर्तमानसमये ॥ मुनाहृताकृति ॥ अथगाद्या क्रम्य

जाणइ पासइ ? गोहणठे समठे सेकेणठे जाव केवलीण आयाणेहि नजाणइ नपासइ ? गोयमा ! के
 वलीण पुरच्छिमेण मियंपि जाणइ जाव निवुठे दसणे केवलस्स सेतेणठेण । केवली
 जते ! अस्सि समयसि जेसु आगासपहेससु हत्यवा पायवा याहया जवंवा उग्गाहिस्ताण चिठइ पन्नूण

इमोइनोव जेवे एइवा जे पबवा अयावाजे वेदमोइनोव जेवे एइवा जे । गो चोउइमोइवा अवसतमोइवाचोपमोइवा केवलीपभतेपामावेदिं वा
 चरपासइ । हे गीतम । उळ्ळट वेइमाइनोव नही पनळठ वेइमाइनोव जे तेइ मवो उपयात माइनोव जे एइने परिचारवानां अमाव वको परं
 मववा उपयात मोइ तेइने न कइये उपयम येचि तेइने नवो तेमांटे चपळ त्रिचिनां पमाववो चोपमोइ नवो पइका सूजने विवे केवलीनां अचि
 वारवो एकरेहे—केवली जे मयवन् । जेवे थंयं पहीवे तेपाठान ग्रन्थ इद्रिय वाचवा ते इद्रिये अचि देखे इतिप्रय । चारचहेसमठे सेकेणठेपवापकेव
 नोचंपावावेइजवाचर नयामइ । हे गीतम । एअस समव नही बुळ नही तेचिजे प्रयोजने जे मयवन् । यावत् केवली इद्रिये करी नवावे मदेके
 इए कन्नु इतिप्रय । गो केवलीचंपुरच्छिमेचंमियपिआइइ । हे गीतम । केवली च वाळाळंकारे पूबदिगिने विदे प्रमाच सचित पचि जावे । पमिय
 पिआचर जावचिमुदेदसेकवअस्स सेतेचहेच । प्रमाच इद्रिय पचि जाये इत्यादि यावत् निरायरच सुव केवलीने इयंमजे एतवाकगे कइवो ते तेजे
 पये हे गीतम । इम कळ । केवलीचंभतेपच्छिसमवमि केसथामासपदेसु । केवली जे मयवन् । एअसमान समयने विदे जेइ थाकाय प्रदेयने विदे ।
 इत्यथा पाववा वाचवा अइवा अवाहितारंथिइइ । वाचपते पबवा पमपते पबवा मुंजापते पबवा जवापते पवनाचो पाळनीने रई । पमूचकेवली
 सेववावचि विएमुवेवथामासपदेसु । समव इदि केवली आनामि वाचने विदे निवे पाळाच मदेयने विदे । इल वा पायवा वाचवा

॥ येयकार्तविवति ॥ एय्यरत्नालपि ॥ वीरियसज्जोगसुधुयाएत्ति ॥ वीर्यं वीर्यान्तरापद्यप्रमया अत्ति सारप्रधानं सयोगं मानसादिख्यापारपुत्तं
 य रत्तत् विप्रमानं द्रव्यं वीर्यद्रव्यं त तथा' वीर्यसद्भावेपि जीतद्रव्यस्य योगा स्थिना वलनं न स्यादिति, सयोगसद्भावेन सत् द्रव्यं विक्रोपितं सदि
 ति विधीयन्तं तस्य सदा सप्तावपारवार्यं, अपवा; स्व बाला तद्रूपं द्रव्यं सद्रव्यं ततः क्षमपारय अपवा; वीर्यप्रपातः सयोगो योगवान् वी
 पययोगः सुबाधौ सद्रव्यस्य मत्प्रवृत्तिं वागबापुत्तौ वीर्यसयोगसुधुप्रलास्य माय सता तथा हेतुपुतया ॥ अलाइति ॥ अस्विरासि ॥ उवागरयाव
 ति ॥ अद्रुग्नि ॥ अलोपकरकलणो योचं सद्भाव प्रलोपकरकार्यता तथा वयव्यः पुनरर्थः कावत्सपिकारा सुतकेवस्तिन

केवली सेयकालसि धिएसु चैव स्यागासपएसेसु ह्यथा जाय उग्गाहिहाण चिठित्तए ? गोयमा ! जोइणठे
 समठे । सेकेणठेणं त्रते ! जाय केवलीणं अस्सिसमयसि जेसु स्यागासपएसेसु जाय चिठइ णीणं पन्नू के
 यली सेयकालसि धिएसुचैव ह्यथा जाय चिठित्तए ? गोयमा ! केवलित्स्सणं वीरियस्स सजोगसद्दुसुयाए
 चलाइ उयगरणाइं नवंति घलीवगरणठयाएण केवली अस्सि समयसि जेसु स्यागासपएसेसु ह्यथा जाय

उक्ता वा र समाहितविविहितए । वाचयते पनपते मुक्तायते अधामते यावत् प्रवगाहोने रइयाव । मा० वीर्यसुसमठे सेकेवले वंभावकेवलीअसि
 समवसि केसयातासपदेसेसु । हे मोतस ! एपधं समर्थं नईं तेले एवे हेभगवन् । यावत् केवली वत्तमान समयने विपे ले प्राकाय प्रदेयने विपे ।
 जावविइइ वाचपभुवेवलीसेयकालसिधिएसुचैव । इत्यादिक प्रते प्रवगाहो रइे नइो समर्थं केवली प्रागामिकास समये वीर्याने विपे निचे । वा
 मासपदेसेसु इत्त वा जावविहितए । प्राकाय प्रदेयने निचे इफ्फादिक प्रते यावत् रइवति इतिप्रत्त । यो केवलिखण वीरियसजीमसइधयाएय
 नाइं उवगरणाइं मवति । हे मोतस । केवलीना बोधातरावने चरे छपनी अत्ति तिचे करी प्रथम ले सयोग मन बबन कायानां वाग व्यापार तिचे
 इहित विद्यमान वीर्य वीर्य तेइने भावे करी अस्सिर अगउपांग से । एवोवगरणाइं केवली अस्सिसमवसि । एउ उपकर च सचच ले प्रवे

मपिहत्याह ॥ पलाठपलसहस्रंति ॥ पटा दवने पंठ लिःमां कलापटसहस्र ॥ अग्निमिद्विदिता ॥ अग्निमित्यप्य विषाय धृतसमुत्पत्त्यस्यविशेषोपेक
 उपदर्शयितुं प्रभु रितिप्रसः ॥ उक्कारियासेयंति ॥ इह पुद्गलाणा प्रदः पञ्चथा प्रवति क्वहादिप्रेदा तत्रसकलमेवः सकलतो यो प्रवति लोसादे

चिठइ गोप पन्नू केवली सेयकालसि विप्रसुषत्र जाय चिठित्तए सेतेणठेण जाय बुसुइ केवलीण स्थस्सि
 समयसि जाय चिठित्तए । पन्नूण जते ! चौइसपुष्ठी घकाठं पऊसहस्स पकाठं पऊसहस्स ककाठं कऊसह
 स्स रहाठं रहसहस्सं ठहाठं ठससहस्स वंकाठं वऊसहस्स स्थजिनिष्ठेष्ठा उवदसेत्तए ? हंतापन्नू सेकेणठेण
 पन्नू चौइसपुष्ठी जाव उवदसेत्तए ? गोयमा ! चौइसपुष्ठिस्सण स्थणताइ वसुइ उक्कारिया जेएण जिजामा

तेइतो भाव तिथेकरो केवली जे समयने विव । जेसपागासपदेसेसु इत्थवा जावचिहार वापपमूकेवलीसयवाससि । जे पाकाय प्रदेयने विपे इत्था
 दिव प्रते यावत् एवै नही वं पाप्पासकारे समय केवली पागामि आकने विपे । विएसकावचिहितए ऐतेबहुए जावबुधर केवलीवपरिससमयसिवा
 वचिहितए । बीजा पाकाय प्रदेयने विपे बावत् राखवाने ते तेथे परे यावत् इस कम्मं केवली यत्तमान समयने विपे जे इत्थादिव प्रदेय जे पाकाय
 प्रदेयने विपे इत्थादि यावत् राखवाने । पमूएभतेचउइसपुष्ठी घकापोषकसहरसं । केवली पचिकार इको युत केवली प्रते पचिकारी कइवे समय
 जे वेमगवत् । पचइ पूर्वघर इटनी निवाये कए इटसहस्र पमि एपइ सवाते बीयकीजे । पहापो पकसहरसं कडापोषकसहरसं रहापो रइसहरसं ।
 पटनी निवाये पट सहरसं मते कटनी निवायेकरो कटसहरसं मते रकनी निवायेकरो रकसहरसं मते । कतापाकातसहरसं वंकापोषकसहरसं पभित्तिविट्टि
 ता उवदसेत्तए । कपनीनिवायेकरो कप सहरसं मते इटनीनिवायेकरो इटसहरसं मते सुतात्पय कम्मि विगिधे करो देखाइवा समय इतिप्रसन । इता
 पमू सेवेवेरीपमू पचइरबपुको काउवइयेत्तए । एी नीवक कजव इवे तेकिले परे समय पचइ पूर्वघर इटनिवाये कटसहरसं इत्थादि बावत् देकाउ
 वाने इतिप्रसन । गो० पचइरबपुविष्णुवं चवंताइरवार इत्थादिअभिएवमिज्जमाचारइकाइ पत्ताइ । जे गौतम । पचइ पूर्वघरने चवंताइव इकी पुव

रिय, प्रतरनेदो ऽपटसनामिव बूढिकानेव स्तिसाविबूढवत्, अमुतटिकानेवो ऽवततमेववत्, अकारिकानेव पररहबीत्रामामिवेति तन्नो
 रकारिकानेरेन निद्यमामानि ॥ सतुगइति ॥ कश्चिविद्योयात् यइवविपयतां गतामि ॥ पताइति ॥ ततएव पुरीतानि ॥ अन्निसमसागयाइति ॥ य
 टादिरूपेव परिषमयितु मारब्धामि तत स्त्री पंतसइत्यादि नियतंयति आहारकसरोरव क्विकेस्पव वर्ययति कमाना मिइ बोत्कारिकानेदयइव
 तन्नियामामय ब्रध्याबां विवचितपटादिनिप्यावमसामभ्य मस्ति मान्येया भित्तिकत्वेति ॥ इति पचमस्रते षतुयेः ॥ ग्रथमानं ५००० ॥ ४ ॥
 प्रतन्तरोदेगने षतुइवायूवविदो महानुभावतो का, सव महानुभावत्वादेव अत्रस्योपि सेस्सलीति कस्या प्यासकुा स्या दत सवपमोवाय पच
 मोदेवास्से इमादिसूत्रं ॥ अमस्वेकमित्यादि ॥ जहापठमसइत्यादि ॥ तत्रच अत्रस्य साधोवपिक परसाधोवपिकव भेवलेन संयमाविना न

णाइ उद्याइ पत्ताइ अन्निसमसागयाइ नवति सेतेणठेण जाय उववसिस्तए सेव नते नतेति ॥ पचमसयस्स
 चउत्योउवेसी सम्मसो ५ ॥ ४ ॥ उउमस्येण नते ! मणुसे तीयमणत सासय समय केउलेण
 सजमेणं जहा पठमसए चउत्यउवेसे थ्यालावगा तहा नेयथा जाय थुलमस्युसि वससुसिया । थ्यथउत्यियाण

य पांच प्रकारे कथा एवादि भेदे करो तिहा खंडमेव पनेच खंड इव आधादिकनोपरे प्रतर भेद पचपठकनो परे पूषिका भेद तिवादि पूषनीपरे य
 नतटिकामेव परट्टटनीपरे क्कारिकाभेदे परकबौवनोपरे तिहा क्कारिकाभेदे करीमे परकबौवनोपरे मेदिता इवा कश्चि विगोपनो यइव विपय पचां
 प्रतेवाथा तिहा इबोव थना । अमिसमसागयाईभवति सेतेरुषेवावउवदेत्तए । षटादि कपे करो परिकमावदाने पारथा तिवार पक्षी षट सइत्या
 दि तिपत्तं भित्तशिने मनचने देवासे तेतेके प्रयोगन यावत् देवाकनाने समव इवे । सेवमते २ ति पंचमसयसुषउठ्या ५ । ४ । तइति के भयवत् ।
 तने कणं ते मत्वे पत्तवा नही एपोचमा प्रतवनी चोवा उदेगो पचमी कथा ५ ॥ ४ ॥ अठमत्वेकमते मबूसेतीयमथतंसासवंस
 मठडेइसससंज्ञमेव अहापठमसएचउत्यउवेसेवासावमातहाचेवथा । पाक्षिसे उदेगे षउव पूर्व षरती महानुभाव पचो कथो ते मानुइभाव पचांयको

मिच्छती त्याप्यपरं तावन्नेयं, याव दुःखद्वयानादिपरः केवली प्राल मरित्यति यत्काल्यं स्यादिति, यत्पूर्वं पूर्वाधीतमपी द्वाधीतं तत्सम्बन्धविशेषो
 लक्षणं कर्तव्यताया मुक्तयेति, श्रुत्युच्यते इत्यन्तरं तत्र च ॥ एवञ्चूयवेदति ॥ यथाविचं कर्म मियदु नवन्नुता

जते । एवमाहस्कंति जाय परुर्येति सध्वेपाणा सध्वेनूया सध्वेसहा एवञ्चूय वेयण वेदति से कह
 मेयं जते ! एवं ? गीयमा ! जण तेश्रुयउत्थिया एवमाहस्कंति जाव वेदंति जेतेएव माहसु मिच्छा तेएव
 माससु । श्रुणुण गीयमा ! एवमाहस्कामि जायपरुर्येमि । श्रुत्येगइया पाणा नूया जीया सत्ता एवञ्चूय

इत्येव पवि शीमे एवो काई इत्येव पामसा इवे ते टासका मबी पापमो उर मा कश्चि इत्यस्य इ भगवन् । मनुष्य यतोत यन्ते मासते कावे संपू
 व यद संयमे करो शीमे जव दुःखमो पंतकरे इतिप्रय इ गीतम । किम पडिहा गतकना रोया उरैयाने विवे पाषाणा कथा तिम इहा कइया इ
 हा इत्येव पाथावधिक परमावधिक ए केरव संयमादिवे नसोभे इत्यादिव तां सगे कइयू जपना प्रानादिकनां इत्येव शी शीमे । प्रायपस
 इत्येव इत्येवो उरैतो प्राण शीमे कोई पामका याप्य नवी एवो कश्चि । पञ्चकलियावभंतेएवमाहस्कंति । कयूदिक पञ्चकता
 कश्चि एने पत्युदिक वत्स्यता कश्चि—पत्योर्वा इ भगवन् । इम कश्चि । जायपरुर्येति सध्वेपाणा सध्वेनूया सध्वेसहा एवञ्चूयवेदंवेति
 मेवइमेवभते । यावत् इम परुर्येमे सध्वे पाथो सव भूत सव जीव सव सस्य जिवि प्रकारे कस पांथी असातादिव तिम भोगवे इवे किमवे इमगवन् ।
 एव इतिप्रय । मा अरतेपञ्चकलियावभंतेएवमाहस्कंति । इ गीतम । जेइ मबी तेपञ्चकलियाव इम कश्चि सामाकबो । जाववेदेति जेतेएवमाहसु मिच्छते । १
 एवमाहसु । यावत् वेदे इहा जगे कइयो अइ इम अश्रु तिवे भूठू कइते किमयाश्रु तिमश्रीव सवकस यनुभवीये नवी प्राडु कस सुवाते व्यभियार
 कश्चि ते देवादेवे—श्रीपदान यनुभवनोव पात्रया कसने कावे पवि काने यनुभय इव भोगवे अइया यपम्य सखन प्रसिद्ध किम वाय अइया किम
 महा अशामने विवे कय शीवना पवि एवदिने सुख हाव इत्येव । अइपुत्र गो एवमाहस्कंति जायपरुर्येमि अजैगइया पाषा भूया जीया ।

सिध प्रकारतपो त्यक्त्वा वेदना मरुतादिबर्मादयं वेदकं त्यजुमवन्ति, सिध्यात्वं जेतद्वादिना मेव मदि यथाबद्धं तथैव सर्वं कर्म मुञ्जयते प्रायुः कर्मन्तो व्यभिचारा तथादि-दीर्घकालानुप्रवर्तनीयस्या प्यायुः कर्मन्तो अस्वीपसापि कासेना मुञ्जतो भवति कथ मन्यया अस्पृश्युष्यपदेष्टः सव जगत्प्रसिद्धः स्या, स्वर्गंवा महासमुगारी जीवलसाक्षा मप्येकैर्यै सत्युत्पपद्येतेति ॥ सर्वेभन्नुपपिपि ॥ यया बह्वं कर्म नीवन्मृताऽनवन्मृता ॥

वेयण वेदति श्रुत्येगद्दया पाणा न्यूया जीवा सप्ता श्यणैवज्जुय वेयण वेदति । सेकेण्ठेण श्रुत्येगद्दया तच्चेय उच्चारेयहं ? गोयमा ! जस्य पाणा न्यूया जीवा सप्ता जहा कमा तहा वेयणं वेदति तेण पाणा न्यूया जीवा सप्ता एवज्जुय वेयण वेदति जेणपाणा न्यूया जीवा सप्ता जहा कमा नोतहा वेयण वेदति तेण पाणा न्यूया जीवा सप्ता श्यणैवज्जुय वेयण वेदति सेतेण्ठेण तहेव । नेरद्दयाण जते ! किं एवज्जुय वेयण वेदति ? गोयमा ! नेरद्दयाण एवज्जुयंपि वेयण वेदति श्यणैवज्जुयपि वेयण वेदति । सेकेण्ठेण तच्चेव ?

हं यतो हे गौतम । इम बद्धं वावत् प्रकृष्टं जेतसा एक प्राची भूत जीव । सता एवंभूयवेदश्चेति शब्दे मरुवापाचामूया जीवा सता । सख जि च प्रकारे कम प्रसातादिव बांध्या तिम भागवे जेतसा एक प्राची भूत जीव सख । पबेकमूर्धवेदश्चेति सेकेण्ठेभन्तेपब्दे मरुवातवेवछवारियस्य । जि वे प्रकारे बांधू प्रसातादिव कम विम भागवता नहो कमर्ना स्मिथात रसघातादिवे करो ते खे पबे हे भगवन् ! जेतसा एक एवं भूत वेदना वदे जेतसा एक नववे तिमहीव छररा इतिप्रश्न । गा जेर्षयाचामूयाजीवासता जहाकडाकथा तथावेदश्चेति । हे गौतम ! खे पं याक्कावंकारे प्राची भूत जीव सख जिम जीवा कम तिम वेदना यजुभवे । तेर्षयाचामूयाजीवासता एवमूर्धवेदश्चेति जेर्षयाचामूयाजीवा । तेह प्राची भत जीव सख वीचे प्रकारे बांधू कम तिचे प्रकारे भागवे जिह प्राची भूत जीव । सता जहाकडाकथा जीतहावेदश्चेति तेर्षयाचामूयाजीवासता । सख जिम जीवा कर्म नहो तिम वेदना गौतमे तेह प्राची भूत जीव सख । पबेकमूर्धवेदश्चेति सेतेण्ठेभन्तेव । जिम जीवा कम वेदना यजुभवे नहो ते तेवे

न्तं श्रूयते द्यागमे-कम्बुः स्थितिपात रसपातादयइति ॥ एवंभाववेमाद्वियासंसारमंसनेयइति ॥ एवमुक्तमेव वैमानिकावसानं संसारिणी
 वञ्जवान मेतप्यमित्यथा, अप्ये इ स्थाने वाचनान्तरे सुसंस्मृतीपकरादिवचन्यता वृश्यते ततश्च संसारमंससद्येन परिजादिवचन्यता सेइ

गायमा ! जगं नेरइयाण जहाकना कम्मा तथा येयण वेदंति तसं नेरइया एवन्नूय वेयणवेदंति जेण नेर
 इया जहा फना कम्मा गो तथा येयण वेदंति तेण नेरइया स्थणेवन्नूय वेयण वेदंति । सेतेणठेण जाय वे
 माणिया संसारमल्ल नेयधु । जयुहीयेण जंते ! इह जारहेवासे इमीसे उसप्यिणीए समाए कइकुलगरा
 होत्या ? गोयमा ! सत्त ७ एवंतित्यपरा मायरो पियरो पठमासिस्सिणीइ चक्कयही मायरो इत्यिरयण वल

एव इत्यादि तिमत्र चडवा । बेरएवाचंभंतेएकभूवेइववेदंति पबेवभूवेइववेदंति । नारको वे भगवन् । एव भू तिम क्रीधा कम तिम वेदना वेदे प
 रग निम क्रीधा कम तिम वेदना पनुभवे नही इतिपय । ना बेरएवाचएकभूवेइववेदंति । वे गीतम । नारको क्रीधा क्रीधा कम तेडवा पवि
 पनुभोगवे । पबेवभूवपिवेइववेदंति सेवेशुचंतवेइ । निम कम क्रीधा तिम वेदना पवि पनुभवे नही ते से पवे वे भगवन् । इत्यादि तिमत्र चडवा
 ना त्रेवएरएवा चडाचमकडातडावेइववेदंति । वे गीतम । अवे नारको निम कम क्रीधा तिम वेदना वेदे । तबबेरएया एवंभूवेइववेदंति केवबेर
 वाचडाकडाक्या । तेवे नारको एव भू वेदना वेदे तथा वे नारको निम क्रीधा कम । चोतवावेइववेदंति तेवबेरएवाचवेवभूवेइव वेदंति । तिम
 वेदना वेदे नही ते नारको पवेव भू वेदना वेदे । सेतेणठेण जाववेमादिवा संसारमंसववेवमं जंयुवेवभंतिइवभारवेवासे । तेवे पवे वे गीतम । इम
 वाच वैमानिक पवेत इवच कडवा संसार क्रीधाना चडवाच समुह जावको पडवा इका कुलकर नको तीवकरादि चकन्यता होसेवे ते संसार मंस
 मने कइवू ते देपडेवे - जंयुवेवने विवे वे भगवन् । इइ मरतचेवने विवे । इमीसेउसप्यिणीएसमाए कइकुलगराहोला । एइ पबवप्यिणी लाकने
 विवे चेतवा कडकर नवा इति मत्र । यो चकडकमएवाला एवंतित्वएसावपेपियरा पठमासिप्यणीया । वे गीतम । चात विमत्र वाचन चादि देइ

मूर्च्छितेति समाप्यते ॥ इति पञ्चमोऽंशे पञ्चमः १ ॥ ५ ॥ अनन्तरोद्देशके जीवानां कर्मवदनीक्षा पठेतु कर्मवदयव कल्पनित्यन्वयन
 विद्येय माह तस्यवा विमूर्च्छितिवं ॥ कश्चिदमित्यादि ॥ अप्याउयताएति ॥ कल्पं प्रायुर्वंस्या छा वस्यायुषः सस्य नाव सता तस्यै अल्पायुक्ततायै अल्प
 जीवितव्यनित्यनमित्यर्थः अल्पायुक्तताया, कर्मं प्रायुषसखं प्रकुरुवन्ति व्रश्चन्ति प्राञ्चान् जीवा नतिपात्य विमारप ॥ मुचवव्रतति ॥ सुपावाद
 मुक्ता ॥ तद्गुरुवति ॥ तथाविपस्वनावं जन्तिवानोचितपात्रमित्यर्थः ॥ समर्धवति ॥ माप्यति तपस्यतीति भ्रमको त स्तं ॥ माहवयति ॥ माहने
 त्येवं यो ज्ञय प्रतिवन्ति स्वयं इतनित्युता स कसौ माहण प्रकृवा प्रकृत्यं गुणधानुष्ठानवा; स्या स्तीति प्राञ्चको त ता वाशब्दी समुचये ॥

देववासुदेवा वासुदेवमायरो पियरो एगुसि पक्रिसतू जहा समवाए नामपरिवाही तहा नेयह्या सेव ऋते
 जंते ! शि जाय विहरह ॥ पचमसयस्स पचमी उदेसो सम्मत्तो ५ ॥ ५ ॥ कहण ऋते ! जीवा
 श्रुप्याउयसाए कम्म पकरति ? गीयमा ! पाणेश्चइवाइसा मुसयइसा तहाकव समणवा माहणवा श्रुफा

कुबजर इथा इम मइदेवा प्रमुख चवबोस तोवकरनो माता नामि प्रमुख चवबोस पिता वाह्यो प्रमुख पक्षिओ गिबबो । चवबोनाबरोविबरोइ
 जोरवच वसरेव वासदेवा वासुदेवमायरापियरो । चवबतनो माता सुममला प्रमुख ११ पिता अयमरेण प्रमुख १२ खोरख बखवर्तनो १२ नामाम नव
 वसदेव नाम नव वासुदेव नाम वासुदेवनी माता तथा पितामा नाम । एगुसियडिसण् कश्चमथाएनामपरिवाहो तहाउयव्या । एहनां प्रतियण्
 नव प्रतिवासुदेव ए चवबाई जिम समबायाग नामि बोवा चयने विवै नामनो परिपाठी कही तिम इही पवि जाबवी । सेवमते २ ति जावविहरह
 पंचममखणपंचमथा १ । १ । तइति हेमनवन् । तुणे वसुं तेखवं सत्य पचया नही इम कही वावत् विबरे ए पाचमा यतकनो पाचमो छईथो चयं
 थो सिखो १ ॥ ५ ॥ कश्चमतेजीवा अप्याउयताएकल्पपकरेति । पाखिसे चईये जीवने कस वेदना कही इहे कर्मतीख यवति
 रंधन कइहे—बिसे प्रचारे हे मयवन् । जीव चलय पाइया पचै कर्म वधि एतसे योषो प्रायुको जीवितव्य वधि इत्यथ इतिप्रय । गो० पाणेचइवाइसा मु

नृदामप्यति ॥ न प्रगता अमयो अमुन्तो यस्ता ह दमस्तुक्तं सुत्रीवमित्ययः ॥ अश्वेसिञ्जेकति ॥ एयत इत्येपवीय कल्प्य तन्निषेवा दनेपवीय तेन
 पगनाग्निना प्रमिद्वम ॥ पन्निन्वान्तपि ॥ प्रतिनप्य साप्रवन्त कृत्वा प्राय निगमयथाह ॥ एवमित्यादि ॥ एय मुक्ताश्वेन क्रियाश्रयेकति अय मश्र
 प्रायः अप्यश्रयापविनेया दत्तप्य अपन्यायुः क्वन प्रयति अयेवे इत्येकिकी अस्यायुक्ता याद्या यत किल त्रिभागमानिसंरुक्तमतयो मुनय
 प्रममयस्यं भोगिन कश्चन गृह दृष्ट्वा यत्कारो भवन्ति भूम मनेन प्रवालारे किञ्चि द्ब्रुवं प्राधिपाताविषा सेवित मकल्प्यथा मुनिप्यो दत्त येमा

सुगण श्रुणेशिञ्जेण श्रुसण पाण स्वाडम साइमेण पफिलानेसा एवखलु जीया श्रुप्याउयज्ञाए कम्म पकरति
 फहण जते ! जीया दीहाउयज्ञाए कम्म पकरति ? गोयमा ! नोपाणेश्रुहवाइत्ता नोमुसवइत्ता तहारुव
 समणया माहणया फासुएसिञ्जेण श्रुसण ४ एव खलुजीया दीहाउयज्ञाए कम्म पकरति । कहण जते !

मावइत्ता । हे धोतम ! प्राचो जीवने विनासोने इचोने मयावाद भूठो बोसोने । तहाइवमववा माइववापफामुप अश्वेसिञ्जे ॥ तवाविधस
 भाव भविइत्ताम देवा याप्य पाप इत्यव तेइवा अमव तपसो प्रते माइविइतो वचन बोला प्रते कइ प्रते पाते इववाबो निवृत्त कवी एइवा अश्र मश्री
 जीव महित मरित अकल्प दृपव सहित वइवा जे । पसवपापवाइमणारेव पठिवाभेत्ता एवंखलुजीयापप्याउयज्ञाएकम्मंपकरोति कइवमतेलोवायो
 वाउयत्तारकवर्चजरोति । पमन पान एादिम खादिम बारि पाइारे करो प्रति शाभेने वामवंत करोने इम तिवे उक्त उचप क्रिया तोनने करवे
 करो खीर पन्प पाउप वम इपि पन्पइसाय विमेषको एतोम अयथासु फलदुवेइवे दीप पाउउत्तामा कारकइहे—विम हे मयवन् । जोव दीर्घाहुपचे
 वम इपि इतिमत्त । मा पापविषइत्ताएत्ता चामुमवइत्ता तहाइवमववा माइववा । हे योतम । प्राचोने इये मश्री मयावाद बोले मश्री तवा वि
 धलनाम अमव तपसो माइव इयावत तथा वइववर्चवत पइवा मायुपते । आमएमशिञ्जेवपमववावाइममाइमेवंपठिवाभेत्ता । फासु निरवप्य अचि
 त्त तिवे करो कल्प दृपव इहित एइवा एवचोव पाचार पाचो खादिम खादिसे करो पठिवाभेने । एवंखलुजीयादीहाउयज्ञाएकम्मंपकरोति कइवम

यं मीगप्यस्यापुः शयत्तइति, अन्येत्याहु - यो जीवो जित्वापुगुबववपयसितया तल्लूमार्थे पृथिव्याधारनेब स्वमाकङ्गासुत्योटरूपबाविनाथाकर्मो
 रिकरबनच प्राजातिपातादियु वतते तस्य वचाविविरसिनिरवद्यारानभिमितापुक्तापेक्षये य मल्पायुप्रता समवसेया अय नैव निविडोपखत्याए
 भूत्रसा स्यापुक्त्वस्वच शुभकमवग्रहकूपस्यापि प्राजातिपाताविहेसुतो युस्यमानत्वा इतः कथ मसिषीयत सविधोषप्रप्राजातिपातादियत्तो जीव

जीवा असुजदीहाउयज्ञाए कम्म पकरति ? गोयमा ! पाणे अइवाएसा मुसवइत्ता तहाकव समणवा माह
 णया हीलिज्ञा निविज्ञा खिसिज्ञा गरहिज्ञा अयमखिज्ञा अयणुणेण अय्वीइकारएण असण ४
 पकिलानिज्ञा एवखलु जीवा जाव पकरति । कहण जते ! जीवा सुजदीहाउयज्ञाए कम्म पकरति ? गोय

तेभोपापसुभदोहाउयज्ञाएकअंपकरेति । इम नित्थे एतोण क्खिया करतो जीव दीर्घ भावुपचे कर्म बधि सको पाखखी बधि इत्थम इवेदीघ पाखखाने
 व वे सूँपेकरो युमायम पबाना कारच कइत्थे—क्खिसे प्रकारे जे भगवन् । जीय अयुम दीवं भाखखा पचे कम्म बधि इतिमय्य । गो० पापेअइवाइत्ता मुस
 वइत्ता तहाकवंसमचवा माइअणोहीलित्तानिदिज्ञा खिसित्तानरइत्ता अयमवित्ता पबवरेणपनइसेवं । जे गोतम ! प्राथीने इथीने तथा सपावाद
 बालीने तबाविष यमच साइच प्रते हीम चाल्वादि कइीने मनेकरो निदीने ज्ञन सुमच खिसीने ससमच भरपीने पववा भिद्वृते एकत्तार गरइवृते
 वार २ अयमान ते खठवा नइो एतथा वानामाई एक वीर एक तिथे करी इच्छित अचादिवे करी एतथा माटिव । अप्पोइत्तारएवं पसबपाखकारमं
 माइमपिइत्तामिज्ञा एवअसभावजीवापकरेति । अथीति कारत्थे करी भक्तिवतनी अमनोच भाइार पबि मनोच होव जाखवो तेइनी कत्तमनोच हीव
 इवे इवि सूने विवे एाए पबवा अफासुनी विसेप नइो बोध जेमाटे हीलनादिकनी करपइार फासू पपथीय ज्ञानये ती पबि दागनी फत्त विसेप
 प्रति अकारच पचे करी मखर वकी खपनी हीलनादिक तिबनेज प्रबान पचे विवचा करवा वकी एइवो अचपाथी एादिस ख्वादिस प्रति काभीने
 इम नित्थे गावए जीय अयुम दीवं पाखखा पबि कर्म वधि, इवे युम दीर्घ पाखखानी कारच कइत्थे—अइअभंतेजीवासुमदीहाउयज्ञाएकअमपकरेति ।

धार्येणिकी आस्यायुक्तेति? उच्यते अविद्येयत्वेति सूत्रस्य प्राजातिपातारे विद्येयत्वं मयद्वयार्थं यत् इत् स्तुतीयसूत्रे प्राजातिपातादितएव अज्ञानदी
 र्पायुक्तां वक्ष्यति नहि सामान्यहेतौ कार्येणैपस्य युज्यते सर्वत्रा नायासमसङ्गात्, तथा समखोवासयस्वर्गं जते । तत्राकृत्य समखवा २ अकारुण्य २
 अघब ४ पहिसामेभाबस्व किं कच्छ? नोयमा । अङ्गुरिया निष्कारा कच्छ? अप्यतरे से पावकस्मे कच्छ? इति वक्ष्यमाखवधना वदधीयते मैवेय
 शुद्धकमवयइककुर्या उत्यायुक्ता नहि क्षपापबुनिर्णरानिवन्त्यमस्या नुष्ठानस्य शुद्धकमवयइकनिमित्ताता सम्भाव्यते जिनपूजाद्यनुष्ठानस्यापि तथा
 प्रसङ्गात् नन्वेव धर्मापं प्राजातिपातधृयावादावमाङ्गुकादानञ्च कर्तव्यं मायक्यमिति? अत्रोच्यते आपद्यता नाम द्रुमिकायेषया को दोषो यतो
 यतिधर्मायकस्य एहस्यस्य द्रव्यसावहारेण प्राजातिपातापिच मुक्तमव प्रवक्षते दामापिकारेतु भूयते द्विविधाः अमखोपासकाः सखिलमविविता
 हुब्धबृष्टान्नाप्रविविताश्च भवन्ति ययोश्च-सखिम्यपस्विद्याश्च सोढुयविठतसखिवयाश्च । मीनूखलेतकाले प्रायश्चका इतिमुद्रुत्वं ॥१॥ तत्र भूयकवृष्टा

तत्राविता धाममार्पोनिमित्तत्वा द्यापाकचञ्चिद्वदति संखिलमविविता रत्यागमद्यत्वा तस्यायुस्यमभाषपरिहारित्वा तदुपपद्यमकत्वा खीचित्येन
 आगमदेव-सपर्यन्तमिच्छुम्नू वीरइविनिश्चतदितयाकश्चियं । आठरवितेकं तथेवद्विपधसपरके ॥ १ ॥ तथा नायागयाश्च कप्यविज्जाश्च अत्रपाकाइय
 वद्व्यक्तमित्यादि अत्र चेहा मासुकदाम मस्यायुक्तताया मुख्यं कारणं मितरेतु सहाकारिकारके इतिव्याख्येयं प्राजातिपातमधृयावादावययो
 र्धनविद्येयत्वात् तत्रादि-प्राजा मतिपात्या आकर्मोदिकरत्नतो ययोक्ता यथा ज्ञोः सावो स्त्रार्थं सिद्धं खिच मच्छादि अल्पनीयं धो तो ना नेपकी
 यमिति अङ्गाकार्येति ततः प्रतिज्ञस्य तथा कर्त्तुं कुर्वन्तीति प्रामाण्यमिति गम्भीराप च्चेदं सूत्रं मतो उच्यथापि यथागमं प्रावनीमिति अत्र दोषोपु
 क्ताकारका न्याइ ४ कच्छकमित्यपदि ४ प्रवत्तिदि श्रीषव्यादिपतो दीपमायु यतो उत्रापि तथैव प्रवत्ति दीर्घमायु इष्ट्या कच्छारो क्षीयव्यादिपुव
 कृतमजन तेनापं दीर्घोपुः कच्छत आका खिदुमेव अत्रादिविरते दीर्घमायु क्तस्य वेवगतिहेतुत्वा वाश्च-अनुष्ठायमइवएद्विप आकतवाकामनिलकाराए

य । देवाद्यन्तियं च सप्तविंशत्योऽर्चीर्वा ॥ १ ॥ देवयती च विद्यया दीपं मेवायुः, दानया अित्ये वैव वत्पति समबोवायगस्सबं प्रते ! तद्वाक्य
 समबंवा २ काहुए २ अथ ४ पत्तिनामेमाकस्त कि कल्लइ गोयमा ! यगंतयोनिक्करा कण्डइति यष निक्कराकरं तद्विधिददीर्पायुः कारय
 तथा न विरु मद्वाप्रतवदिति व्यास्यानात्तरमपि पूव वदेवेति अया युपयव दीपंस्य सूत्रहयेमा सुप्रज्जुप्रत्यकारया म्वाइ ॥ कण्डमित्यादि ॥
 प्राग्व बवर समणादिकविसिमादिकरुतः प्रतिस्तन्ये त्यररघटना तत्र हीसिन वात्यासुवृहन्तः कुत्सा निवम मगधा अिसम वनसमष्टं, गण्डं
 तत्समष्टं अपमानन समन्युत्वानाद्यकरं अन्यतरं वडूना मेकत्तनेन प्रमगोचेम स्वरूपतो ऽद्योप्रनन क्वक्यादिना अतएवा प्रीतिकारकेव प्रक्ति
 मत सु प्रमगोचमपि मनोचमेव मनोचप्रसत्वात् इएच सूत्रे ऽश्रमादिप्रासुकाप्रासुकत्वादिना न विद्येयित हीसनादिकतुः प्रासुकादिविद्योपवस्य
 दानस्य कस्तविद्येय प्रत्यकारबत्वेन मस्वरुज्जितहीसनादिविद्येयत्वानामेव प्रपामतया तत्कारबत्वेन विवरुबात् वाचनान्तरेतु अफासुएवंत्याधुक्कमिति
 ज्यकंति दृश्यते तत्रच प्रासुकदानमपि हीसनादिविद्ययित मसुमदीर्पायुः कारु मप्रासुकदाननु विद्येयत इत्युपर्ययता अफासुएवंत्याधुक्कमिति
 प्राकृतिपातधुयावदनयो र्गमविद्येयकषण्यव्यास्मानमपि घटतएव अचच्चादानेपि प्राकृतिपाताव र्गुंइयमानत्वा दिति प्रवतिच प्राकृतिपाताव
 रजुमदीर्पांयु क्षयां भरकमतिहेतुत्वा द्याइ - मिच्छद्विष्ठिमहार प्रपरिगणोतिवृत्तोलोचनिसिहीतो । नरयाउपनिबपइ पावमहेरोपपरिहामो ॥ १ ॥
 नरकगतौ च विवरुपादीपमेवायुः विपर्ययसूत्र प्रागिव नवर इहापि प्रासुकाप्रासुकतया दान न विद्येयितं पूवसूत्रविपर्ययत्वा दस्य पूर्वसूत्रस्य घा
 विद्येयकतया प्रवृत्तत्वात् नच प्रासुकाप्रासुकदानयोः कस्तम्यति न विद्येयेति पूवसूत्रयो स्तस्य प्रतिपादितत्वा तस्मा विइ प्रासुकेपवीयस्य दान

मा ! नोपाणिस्थइवापुता नोमुसवइसा तद्वाक्य समणया माहणया वदिता जाव पज्जुवासिसा स्युग्यरेण

किम ते भगवन् । जीव युम दीर्घ पाज्जया एवे कस वधि इतिप्रत्य । गो वापयेचइवाइता पामरंवरता तद्वाक्यममणया माइयवा वदिता । हे
 योतम । प्राचीने विना इचीने वडो म्वावाट वीक्षीने ववाक्य वसच माइच प्रते वदीने । आइपज्जुवासिसा पचरेवंमण्डयेपंपोरवारएच पसवे

स्य रूप्यप्राप्ता वितरस्य चदे कल मयसेपे वाचनान्तरेतु फासुएष मित्यादि इत्यथएवेति' इत्यथ प्रथम भल्यायुः सूत्रं, द्वितीय तद्विपद्य' इत्यथी
 प मगानरीपायुः नूय च्चतुपे तद्विपद्यति, अनन्तरं कमवन्थत्रियो का उप क्रियात्तराया विषयनिरूपणायाह ॥ गाहावस्वेत्यादि ॥ इत्यपति

मणुष्येण पीडकारणञ्च्यसुण पाण खाइम साइम पण्डितान्निता एवखलु जीया जाय पकरति । गाहाय
 इस्मण जते ! जंठु त्रिक्रिगमाणस्स केइ जंठु अथहरेजा तस्सुण जते ! जंठु अणुगवेसमाणस्स कि अरान्नि
 या किरिया कज्जइ परिग्गहिया मायावसिहिया अणुपसूस्काणीया मिच्छादसणयसिहिया ? गोयमा ! अरान्नि
 या किरिया कज्जइ परिग्गहिया मायावसिहिया अणुपसूस्काणकिरिया कज्जइ मिच्छादसणकिरिया सिहिय क

वाचपादमंभाइमचपडिवाभिजा एवंयसुवावापकरेति । यावत् सेवा करोति एतदावानी माये एक कोर एक तिचे करोति मनोप मोतिकारो प्रथम पा
 न यादिम यादिम तिसेवरो प्रतिवाभोने इहां पवि फाम् पयाम्नी विवचा मकोधो पृठिवा सूचने विये पवि इमच कण्ठु इम निचे जीव गुम दोष
 पात्रया कम बधि इहां पडिबो पन्पाउ सूच १ बीजो दीर्घायु सूच २ बीजा अयुमदीर्घायु ३ ए चारि सूच कडा पाळे कमंबव
 क्रिया इवे क्रियातरनो विषय तिरुपचने काजे करेहे—याहावरच्छुपमतेभडविजिबमाचस्य केइमडपवरहेजा । यइखने हे भयवन् । विरिवाचा वे
 चता यवाने कोरएच मांठ प्रते चारे । तणुचंभंतेमंठपणुगवेसमाचस्य निपारमियाविरियाकज्जइ । तेइने हे भयवन् । विरिवाचा प्रते गवेयया कर
 ताने चारभाने च्छूपारम को क्रिया करे १ प्रथम । परिम्यदियाविरियाकज्जइ सायावतिया पय्ययत्ताचा मिच्छादसुचवतिया । परिपद्य को क्रिया क
 रे १ मायाप्रत्यविबो क्रिया करे १ प्रत्यत्तापान की क्रिया करे १ निव्यादयमप्रत्यविबो क्रिया करे १ इतिमत्त । मो चारमियाकिरियाकज्जइ परिपद्य
 मावा पय्ययत्ताचकिरियाकज्जइ । से गोमम । चारमको क्रिया करे १ परिपद्य को क्रिया करे १ मावाप्रत्यविबो क्रिया करे १ प्रत्यत्तापानको
 क्रिया करे १ ए चारि क्रियातो करे । मिच्छादसुचविरियाविरियाकज्जइ विबनोबज्जइ प्रइसेमठेचमिसमसागएभवर । मिच्छादयमप्रत्यविबो क्रिया

गुंही ॥ मिथ्यावंसबकिरियासिपकजइइत्यादि ॥ मिथ्यावद्वानप्रत्यया क्रिया स्या ह्वावित् क्रियते जवति स्या की क्रियते कदाचि अ जवति,
 यदा मिथ्यावृष्टि गृह्यति सदा सौ जवति यदा तु सम्यग्वृष्टि सदा न जवतीत्यर्थं अथ क्रियास्यैव विशेष माह ॥ अइत्यादि ॥ अयेति पशान्त
 रयोतमाद्यः ॥ सनंतेति ॥ तद्भाषणं ॥ अत्रिसमसायएति ॥ यवेपयता सख्य जवति ॥ तठेति ॥ समन्वागमनात् ॥ वेति ॥ तस्य गृह्यते यदा
 स्वमन्वागमानन्तरमेव ॥ अवाठेति ॥ यावां सम्भवोक्ति ता धारमिक्त्वाविक्रियाः ॥ पयबुद्धप्रवर्तितति ॥ प्रतमुद्धोज्ञजवन्ति प्रखीलवन्ति, अयबुतप्रान्त
 गययवकासेरि मइत्य स्या आसन् प्रयवविशेषपरत्वात् यद्वपते सङ्घान्नकाले तु यवविशेषोपरत्वात् ता प्रखीजवन्तीति ॥ कइएजठसाइज्ज्वलजति ॥
 कयिको याइका जवतं स्वादयेत् सत्त्वाद्गारदातः स्त्रीकुर्यात् ॥ अयुवकीपविपति ॥ अयिकाया समप्यित स्यात् ॥ कइयसकताष्ठसव्वाठपययुर्बज

जइ सिय नीरुजइ श्रुह सेजंके श्रुत्रिसमसायागु जवइ तठे से पच्छा सव्वाठ ताठे पयणुईजवति । गाहावइ
 स्वण जते ! जंठं विक्रिणमाणस्स कइए जठ साइज्जेजा जठेय से श्रुणुयणीएसिया । गाहावइस्वण जते !
 ताठे नीनाठे कि श्रारंजिया किरिया कजइ जाव मिच्छादसणकिरिया कजइ कइयस्सया ताठे ननाठे कि

या अवाचित् करे अवाचित् नकरे वा अइपति मिवाइठो बुने तोकरे सम्मगुठो बुने तोकरे, इवे प्रियाने विपे विशेष अइवे—इवे वा तेमाठ किरि
 वात् गवेपवा करता साधा इवेता । तथासेपच्छासम्पायातापोपवखईसवति । तिवारे साधा पको सेति ते अइकने पको सव धारंम को पादिदेरे
 लेइ क्रियाया समबइ तेमर्ष पातसो बुदे मागुओ इवे जमाठे गवेपवा कावे घर्षी अयम करताइवा क्रियाया आर्था पठे अयम माहा तेमाठे । गाहा
 वइयवंतेभेइविक्किमाअख अइअभइमारखेव्वा भइयसेअसुवथोएशिया । गाहापतिने हे भगवन् । किरियाया वेवता वकाने अजिक किरियाया
 पाइअ भीठ प्रते संववार पगोवार करे तेमाठ किरियाया अवे सववाया तेइने पाया जकी । गाहावइअखमतेतापामभाथीकि पारभियाअरिवाअ
 ल्दर आरमिच्छावंसबकिरिवाअखर । तिवार गाहापतिने हे भगवन् । तेमाठ अकी किरियाया वकी अ् पारमको क्रिया बुने अइवा परिगइकी म।

धतिनि ४ धमाराभाइत्येन तद्रूतक्रियाया मन्पत्वाविति गृह्यतेसा महत्यो प्रांरुस्य तदीपत्वात् ॥ १ ॥ क्रयिकस्य प्रायले समर्थिते महत्य सा पृह्यतस्तु प्रतमुक्ताः ॥ २ ॥ इत्ं नावठस्या मुपनीतोपनीतलेन त्पूइय मुक्त मेव घनस्यापि वाप्यं तत्र प्रथम मेव-गाहावइस्वव मत । नरु

श्वरत्रिया किरिया कज्जह जात्र मिच्छादसणकिरिया कज्जह ? गीयमा ! गाहावइस्स ताउ नरुअठ श्वर
त्रिया किरिया कज्जह जाव श्पुप्पस्रकाणकिरिया कज्जह मिच्छादसणकिरिया सिय कज्जह सिय नोकज्जह
कइयस्सण ताउ सव्वाउ पयणुईनयति । गाहावइस्सण जते ! नरु विक्किणमाणस्स जाव जठे से उवणीए
सिया कइयस्सणं जत ! ताउ नंरुअठ कि श्वरत्रिया किरिया कज्जह गाहावइस्सवा ताउ नरुअठ कि श्वर

वापस्यविवा एमत्वाव्वातवा वावत् मिष्वाटागमत्वयिको विवा करे । काइवसुवाताथाभटाथा किरिएभिवारित्याकज्जह । विरियावा सव
वाता तेइने ते विरियावा यको छूं पारमको विवा करे । जावमिच्छादसवविरियाकज्जह गा गाहावइस्व वापोभटापो । यावत् मिष्वादयन
पस्यवि को विवा करे वे गोतम । यावापति ने ते विरियावा यको । पारभियारित्याकज्जह जावपपवळापो मिच्छादसववपितियासिवकज्जह सि
रनाकज्जह । पारम को विवा करे यावत् यणे परियुइको विवा करे माया प्रवयिको विवा करे एमत्वाव्वातको विवा करे मिष्वा दयन प्रत्यय
को विवा मिष्वादशो इवेता करे मम्मम इटो पुवेता नकरे । काइवसुववाथासव्वाथापववरं भवति गाहावइस्ववभतेभरविक्किणसावप्य । सवकारनां
देवइराने एजेम तिवे विरियावा बोधा नवी तेमाटे एमयोशो तेइने इल्ल पुवे एने यइपतिने तेमाटो पुवे ते विरियावापो पवस तेइना छे तेमाटे ना
गापतिने इ भयवन् । विरियावा देवताने । जावभडेइवपीएमिवा काइवसुवसुतेतापोभटापो किरिएभिवारित्याकज्जह । यावत् ते विरियावापो
जवे मवकारना तेइने पाप्या इवेताते कदिवव विरियावानां ग्राइकने दे मगवन् । ते विरियावां यको च्चुपारम को क्रिया करे इत्यादि पबिरे कइयो ।
भावाइइइववाताथाभटाथाकिरिएभिवारित्याकज्जह । तथा गावापतिने ते विरियावा यको छूं पारम को विवा करे यावत् मिष्वा दयन प्रत्यय

विक्रिमागणम कइय जले साइजे ज्ञापयेमे प्रबुधवीणसिया ? कइयस्वरे जते । ताठे पकाठे किं भारत्रिया किरिया कज्जइ ४ गाहावइस्समता
 उ पकाठे किं भारत्रिया किरिया कज्जइ ५ ? गोयमा । कइयसम ताठे पकाठे हेठिसाठे चत्तारि किरियाठे कज्जति मिच्छादसककिरिया प्रयका
 ए गाहावइस्सम ताठे सव्वाठे पयकुइमवति पने अनुपनीते क्रयिकस्य मइत्य स्या प्रवति पनस्य तवीयत्वात् गइयतस्तु ता सतुपा पनस्य
 तदानी मतदीयत्वात् एवं द्वितीयसूत्रसमानमिदं तृतीयं चतुर्थया ॥ एयपिज्जहामठववीपतइनेयवति ॥ द्वितीयसूत्रसमतयेत्यथः चतुर्थे
 त्यव मध्येय-गाहावइस्सक प्रकृ विक्रिमागणस्य कइय जले साइजेज्जा चणेयसे तववीमसिया गाहावइस्सक ताठे पकाठे किं भारत्रिया
 किरिया कज्जइ कइयस पा ताठे पकाठे किं भारत्रिया किरिया कज्जइ ५ ? गोयमा । गाहावइस्स ताठे पकाठे भारत्रिया किरिया ४ मिच्छा
 इसक्यतिपा किरिया सिय कज्जइ सिय नो कज्जइ ॥ कइयस्सक ताठे सव्वाठे पयकुइमवति, पन उपनीते पनप्रत्ययत्वा तासां गइयते मइत्य,
 क्रयिकस्यनु मतनुकाः पनस्य तदानी मतदीयत्वा दवच प्रयमसूत्रसमिदं चतुर्थं मित्येत दनुसारेकच सूत्रपुस्तकाचरा स्यमुगमव्यानि, क्रिया

न्निया किरिया ? गोयमा ! कइयस्स ताठे जहाठे हेठिसाठे चत्तारिकिरियाठे कज्जति मिच्छादसगकिरि
 यानयणाए गाहावइस्सक ताठे सव्वाठे पयकुइमवति । गाहावइस्सक जते ! जक जाय घणेय से स्यणुजणीए
 सिया एयपि जहा जंठे उवणीए तथा जेयइ चउत्यो स्यासायगो घणेयसे उवणीए सिया जहा पठमो स्या

वो क्रियाचरे इति प्रथ । मा कइयसमता सोभंवापाइजेजापोचत्तारिकिरियापोचत्तति । हे गौतम । पाइजने ते किरियाचां कळो किरियाचा वो
 धामाटे पडिन्तो पाएस को पादि दा चारि क्रिया माटो साने । मिच्छादसककिरियाए भवचाए गाहावइस्सकतापोसकपाधोपयपुईमवति । मिया
 लो इवेता बाग मन्स्यु इटो इवेता नमाने तेमाटे भजना कळो याथा पतिने ते सगळीको क्रिया पातळी इवे किरियाचा वीधी माट । गाहावइस्सक
 भतेभेज्जात्रयेसेपचुत्रकोसिया एवंपिज्जहाभइठवषोएतइचित्तव्यवउत्वाथासायमा ववेससेउवणीएधिया कइापठमोपाहावगाभेठसेपचुत्रकोएधिया

वेदना पीडा नायिनी तत्काम्यमाया परस्परद्वारेतरसम्बन्धजन्माया ॥ योक्तृसिद्धिमायति ॥ अथकर्मपरारण्यसि ॥ अथा
 राद्यवस्था मायित्या स्वसब्धः सोक्तार्यः द्वारावस्थाया त्वन्नावायः क्रियाधिकारा श्वेदेवमाह ॥ पुरिसेषमित्यादि ॥ परामुखिहसि ॥ परामुखि
 ग्रामति ॥ आयकक्यापयति ॥ आयतः सपाय प्रसारितः कर्त्तव्यतः कर्त्तव्यतः कर्मपायरायात् आयतकर्त्तव्यतो ज्ञत सत इयुं यावं ॥
 उक्तव्यार्थति ॥ अयुनिति वृणयित्तराद्यपेययपि स्या वतन्माह विद्यापसी त्याकाहो ॥ अविहसि ॥ अयुं विद्यापति कर्त्तुं विपतीत्यर्थः ॥ अजिह

यगतराएंचेव नयइ स्थहेण समए २ योक्तृसिद्धिमाणे योक्तृजामाणे धरिमकालसमयसि इगालनूए मुम्भुर
 नूए तारियनूए तत्रे पच्छा अथ्यकर्मतराएंचेव किरिया अ्यासय अ्यवेयणतराएंचेव नयइ ? हता गीय
 मा ! अ्यगणिकाएण अ्यज्ञगोज्जलिए समाणे तचेव । पुरिसेण नते ! धण परामुसइ २ उसुपरामुसइ २ ठाण
 ठाइ २ अ्याययकणायय उसुकरेइ २ उहु वेहास उसुउसिहइ तरुण से उसूउहु वहास उसिहिण समाणे जाइ

जमाणे नाचिअमाणे धरिमकाकसमयसि । इवे ते अरित समसे २ योक्तेरो तेवळे उरहा तेवळे वेइहा कायना समयने विवे । इयाउभूए सुअरभूए का
 रियभूए तपापच्छापाप्यकर्मतराएंचेव । अगारअकी अकी अ्याउठि भूतअयी अकी भसअयी अकी अिवाए अकी अिवाए अिवाए । अिवाए या
 सव अय्येयवतराण्णेवमअइ । अय अियावत अय अायवत अय वेठनावत अवे अिवा इतिअय । इता गा अगअिकाएअभहुअ्याअिअि समायेतवेव
 पुरिसेवमतेअकरामुसइ २ ता । इती गीतम । अग्निअाय तळाअनी वाकी डीप्या अकी तिमअ पवीअ अकारे अअयो अियाअिवाए वीज ए अरीवे—पु
 दय अ वाक्काअकारे इे भयअन् । अनुअते अीवेअे अकीने । अंअपरामअइ २ ता ठाअठाइ ठाअठिया आयतकथाअअउसुकरे २ ता । अाअमते अे
 गृणीने अजपने अाअ अठि अाअ अमाय वेठा अाअनाअअने अवे असारीने अाअअगे अाअाअअी अजप अानताइ तीअते अरे अरीम । अठठवेइअसअसउ
 अियइ तपीअसेउअठवेइअसअअिअिअसमअि अारतअपाअरं मूयाइपीवाइअताइअभिअअइ । अयी अाकायने अिवाे तीअते अेअे अिवाए अ वाक्का

शरणि ॥ परिश्रम सम्पन्नो इति ॥ वसुधैव कुटुम्बकम् ॥ स्रेयस्य त्यागमि सिष्टान् करोति ॥ सुपायसि ॥
 दन्त्यस्य गवे भद्रताम् करति ॥ सुपदइति ॥ मनात् स्पृशति ॥ परितायेइति ॥ सुमततः पीठयति ॥ चित्तमेइति ॥ मारुतान्निफादिमुमुक्षुस्त
 भवति ॥ ट्वाइटापमकामइति ॥ मन्व्यानाम् स्वामान्तर भवति ॥ औघियानुवयोवेइति ॥ व्युत्तजीयितान् करोतीति ॥ किरियाधिपुठेति ॥
 दिग्गति इव द्विपालव्यन कल्पया यदइत्ययः ॥ पशुति ॥ पशु वंशगुण्ठादिमुदायः ॥ मनु पुरुषस्य पशुत्रिया प्रयग्तु कायादिष्वापाराणा त
 ए इत्यमानान् पशुरादिनिग्रहशरीराणान् श्रोवाना कर्षं पशुक्रिया ? कायाभायस्यापि तदीयस्य तदानी मषतमत्या, दवेतनक्रायमात्रा

नन्यरागाड नयाड जीयाड मत्ताड शुचिहणड यस्तेडलेस्वेड सघाण्ड सघहेड परितायेड क्लिमेड ठाणानु
 गानममंमंठ जंघियानुयरोयड ताण जन ! सेपुरिसे कडकिरिए ? गीयमा ! जात्रयण से पुरिसे घण
 परामुमड ? जाय उम्विहड तायण से पुरिसे काइयाण जात्र पाणाइत्रायकिरियाण पघहि किरियाहे

नदरेतेनेर तथा पाकामेने विवे माप्या हवा ते आतापका त्रिके तिर्वा प्राची प्रते भूतप्रते औक्प्रते मतप्रते साहमा पावता इवे । यत्तेद सेरमेद
 कएरद कयोर परिगोड दिक्मेद ठावापाठाबंधंवामेद । शठनाकारे यरोरले मभाष उपायवायो सामाने विवे त्रिटकरे पश्यान् गाने करो
 कएरद इहाय यमे मनोवणे पांठे मारवात ममहात पडपाडेपके स्वानकयो बीजे स्वानके पशुवावे । औदिवापात्रवरावद तएवभतिसेपरिमेकर
 कएरद । ताव काठ रे मत्रया मरि निशारे के भववद । ते पदपमे केतलो कियामागे इति प्रय । गो काबंधसेपुरिसेधुंपरामुमद २ ता काबंध
 तएरद के मानव के १५ कामे मेवदद पमवदमे मधे मुषीने यावत् वाय क्कथा गागे । तार्कषसेपुरिमकारमाण कावपाचारवायकियारणकियुडे केमि
 यवदकोवाच । ते १५ म तत्रद्व क्कालिको पादिदेइ यावत् मावातिपातिको कियु गाद करसे केव विव औषनी । मरोरेइत्रयुक्त्वितिण सेवि
 कएरद १॥ मरोर मदाने कभव मोनना २॥ त रवि ओष । कायापकावपचदिबिरियादिपुत्रे एवधुविपुत्रेवकिरियाधि । कायिको कियु या वादिदेइ

इति कथान्युपगमे चिदुदानामपि तरमसङ्ग सदीयशरीराणामपि प्राणातिपातहेतुत्वेन लोके विपरिवर्तमानत्वात्, किञ्च यथा पनुरादीनि वा
 यिर्यात्रिक्रियाहेतुत्वेन पापकर्मग्रन्थकारानि प्रवृत्ति तज्जीवानां सर्व पापदण्डव्यप्यादीनि जीवरक्षाहेतुत्वेन पुण्यकर्मनिबन्धनानि सु न्योयस्य स
 मामत्वादिति ? अत्राच्यते ऽविरतिपरिणामा इत्यः अविरतिपरिणामय यथा पुरुषस्या स्ति एवं पनुरादिनिवर्तकशरीरजीवानामपिति चिदुदा
 नानु नारत्यसा गिति नमन्थः पात्रादिक्रियागाम्भु न पुण्यवन्थहेतुत्वं तद्वैतो विवेकादे स्तोत्रनाथाविति किञ्च सर्वज्ञवचनप्रामास्या द्य श्योक्तं स
 तथा अद्वयमवति इपुरिति इरपचक्षलादिसमदायः ॥ अहंसेवमूहत्यादि ॥ इह पनुसदादीना यद्यपि सर्वक्रियासु कथञ्चि किमित्तजावो स्ति
 तथापि विवर्तितपच भ्रत्यमुत्पन्नवृत्तिकतया विवर्तितपक्रियाया स्तः कृतत्वेना विवचनबा श्वपक्रियाणाम्च निमित्तजावमात्रेणापि तरस्तत्वेन

पुठ जेसिपियण जीयाण सरीरेहि धणू निच्चसिण्ण तेवियण जीया काइयाए जाय पंचहि किरियाहिपुठे
 एयं धणू पिठे पचहि किरियाहि जीया पचहि उसू पचहि सरे पत्ताणे फले ग्हारु पंचहि
 च्चहेण से उसू श्यप्पणो गुरुयत्ताए नारियत्ताए गुरुयसन्नारियत्ताए च्चहेवीसत्ताए पच्चीययमाणे जाइ तत्यपाणाइ
 जाय जीयियाठं यवरोवेइ तावचण सेपुरिसं कइकिरिए ? गोयमा ! जावचण से उसू श्यप्पणो गुरुयत्ताए

यावत् पंचक्रिया सघाते फलसा इम धनपत्तो पठा जेइ जावन्त शरीरजो नीयना तेपिय कोव पंचक्रिया सघात फलसा । नीयापंचहि च्चारु पंचहि च
 म् पचहिं सरे यत्तावे पल च्चारु पचहि च्चहेणसेउम् । पुवचसंबधी जीय पचि पचक्रिया सघाते फलसे पयसववी कोवने पचक्रिया फलसे तीरपचि पचक्रि
 या संघाते फलसे सठी वंपारा भावाओ पय ते पचि पचक्रिया सघाते फलसे इवे च्च वास्वाहाकारि तेवाच । धापचोणचत्ताए भारियत्ताए गुरुवसमारि
 यत्ताए च्चहेवोममाए । धापचन भारो पचे गुदतापचे भारी पचे गुणच समारपचे नीया सभावे वरो । पचीवयमाचे जात्र तलपाचाइं जावकीचियाया
 च्चराचत्ताए तावचसेपुरिसं च्चरिए । पाळा वातीचत्ताए जातावकी च्चिचे तिचनं प्राची प्रते यावत् प्राचरहित च्चरे मारि तेतसे च्चहि तेपुचप वेतथी किं

त्रिपदाया पतयन्ना उक्त्वा यात्रादिनीयगरीराणागनु सान्ना ह्यप्रक्रियाया स्मृतत्वा स्वभवेति अथ सम्पन्नं प्रकृत्याचिकारा निष्पत्त्याप्ररूपकानि
 राजपुत्रं सम्पन्नं प्रकृत्याचिकाराय ॥ यत्रुवमाइत्येति ॥ अत्यन्त माकीर्णं मिथ्यात्वम् तद्वचनस्य विजङ्गमानपुत्रकत्वा

जात्र यत्रोवेदं तात्रचण से पुरिसे काइयाए जात्र चउहि किरियाहि पुठे जेसिपिण जीवाण सरोरेहि धणू
 निष्ठसिण तेजीया चउहि किरियाहि धणपुठे चउहि जीवा चउहि रहारू चउहि उसू पचहिंसरे पत्ताणे
 फले रहारू पचहि जेविपसे जीया अहे पञ्चीवयमाणस्स उयमाहे चिठति तेवियण जीया काइयाए जाव
 पगहि किरियाहि पुठा । अण्डालिययाण जते ! एयमाइस्सकति जाव परुवेति सेजहानामए जुवइजुवाणे

यावत् कइये इति पत्र । गा जावत्तमेवमूयपणीगुइयत्ताएजावत्तरावेर । हे भोतस । जेवसे कासे तेइयु बाव थापवे गुइस्वपवे यावत् सोचा थाव
 ताया । तावत्तमेवमिवाइवाए जावत्तइकिरियाहिपुठे । तेतसे कासे तेपुय काविकी थादिदेइ यावत् थारिक्विया एमलाख्यान की तीई फर
 या । तेमिविचं जोथासरोरेहिपञ्चुबिन्ननिए तेविजोवावत्तइकिरियाहिपुठे । जेवनां पचि जीवनां गरोर सवाते भवय नीपवाको तेपदि जीव
 थारि किया सवाते पग्या । यवंपुठे वत्तइ जीवावत्तइ रहारू वत्तइ ठम् पचहिं संरेपत्ताये । वत्तपुठ पचि थारि सवाते पचव थारि सवाते पय व
 रि किंग सवाते भजयनो बाव पंचक्विया सवाते परप्या सती पपारा । फलेरवाकपचि जेविचसेजीवा एइपेवावमावत्तइवत्तइवत्तइ । मावाही
 पय प थावना तेइने पंचक्विया फरमे जेयवि तेजीव नीया पडता सवाने पयगुइने विपे वत्ते एतसे पडतां पनेरा जीवाने सारे । तेविचंजीवा काइया
 एत्रापचविकिरियाहिपुठे । तेपचि जीव काविकी थादि देइ यावत् पचक्विया सवाते फरसे । एवत्तलियावत्तपयमाइस्सकति जावत्तइवेति । पच
 मय्य वत्तपथापिवाव यकी मिथ्या वत्तपथापिपय पूवत्त मय्यव वत्तपथापने देवाडतो कइये—अन्वतोर्ही हे भववत् । इम कइे बावत् इम प्रकृये ।
 जेवत्तमानावत्तइइं तुगावेइयमेवत्तइवत्तइवत्तइ । ते ववा इटति वृत्ततो जो पते सुवान पुपुय वासनां वगतको हावे करी वाव मुवे यववा । यवत्तवा

व्यवस्थेयमिति नेरइएहि इत्यत्र मतो नारकवत्कथ्यतावृक्ष ॥ एतत्त्व प्रहरनात् ॥ पुङ्गवति ॥ पुपुङ्ग प्रहरनात्मेव ॥ जहा
 श्रीवामिगमइत्यादि ॥ आमापव धैवं-गीयमा एगतपि पन्नू विठवित्तए पुङ्गवतिपि पन्नू विठवित्तए एगतविठवमाचे एगं मह सीगररुव वा नु

हत्येग हत्य गेरहेजा चक्रस्सवा नात्री श्ररगाउत्तासिया एवामेव चत्तारि पन्नूजीयणसयाइ यत्तसमाइखे
 मणुयलोए मणुस्सेहि सेकह मेयं जते ! एवं ? गीयमा ! जख तेखखउलियया ॥ जाव मणुस्सेहि जते एव
 माहसुमिच्छा श्रहपुण गीयमा एवमाइस्कामि जाव एवामेव चत्तारिपचजीयणसयाइ यत्तसमाइखे नेरय
 लोए नेरइएहि । नरइयाण जते ! कि एगत पन्नू विठवित्तए पुहत्तं पन्नू विठवित्तए जहा जीयाजिगमे ध्या

नामोपरनाउतामिवा एवामेवजावत्तारिपचसया ॥ चत्तरी नामि ते परायेकरो भोहाय एवे इहति यावत् चारिसे यथवा पांचसे योजन ।
 वृषुममाइखेमबुबसाएमरुखेहिं सेकहमेवमतिएव । कोई एक खानने मतवलाकमाहि घबू समाकीच मनुके करो भरोखे ते किमखे एइ हे भगवन् !
 इम इदिप्रय । नो जयतेपचवजिया जावमपुखेहिं जतेएवमाइसुमिच्छा । हे गीतम । खेइ मची ते पच्यतीची यावत् मनुक सवाते करो मरोखे
 किये इम कर्त्तं तेच मिथ्या कर्त्तं तहनी चरनने विभगजान पूवक पचाबी जाचव । पचपुचयावमाएवमारुखामि जावएवायेवत्तारिपचबीपचसया
 ई वृषुममाइखनिरयनाएचेरइएहि । जं वकी हे गीतम ! इम कर्त्तव्यं किम पूवे सेकहनामणखर जुवाचे इत्यादि इहतिगो परे यावत् इमहीक चार
 से यथवा पांचसे जावन घबू समाकीचं सखे भरोखे—नरखखीक नारकीए करो इसी कर्त्तं एतका माटे नारक मूच करीखे—खेरखा
 चभतेकियएयपभूविठवित्तएपुङ्गवत पमूविकवित्तए जहाबीवाभिगमेपासावगो जेतको जावदुरहिवासे पाहावपचवखेतिमचपइरिताभवति सेव
 तरम । नारकी हे भगवन् ! जं एक पचे प्रहरवने विठुवे एवजपचे प्रहरवने विठुवे जिम लोवाभिगमने विठुवे पासावाखे तिम कइवो तेरम गो एग
 तं च पन्नू विठवित्तए पुङ्गवतिपयइ विठवित्तए एगत विठवमाचे एग मह जावदुरवया इत्यादि पुङ्गवत विठवमाचे मोभारूवा विवा इत्या

तुङ्गप्रदेशः इत्यादि पुङ्गव विवक्ष्यमाणा भोग्यरसुवाचित्यादि, तावत् स्येज्याह ना अस्येज्याह एव स्यवद्वाह २ सरीराह विवक्षति विवक्षिता
 प्राणमण्डल कार्य अनिश्चयमाणा २ वेपथं उदीरति उज्ज्वल विवस पगाढ ककुस ककुय ककुस निहुर ककुस तिष्ठं दुक्ख दुग्गं दुरश्चियासति तन्नो
 यन्म विवतन्नना प्यन्नमङ्गिता विपुला शरीरव्यापिका प्रगाढां प्रकपवती कक्या ककसद्व्योपमा मणिष्टामित्यर्थः एवं कटुका परुषां
 निहुराच्यति चवला रौद्री तीव्रां श्रान्ति शरीरव्यापिका दुःखा मसुखरूपा दुःखा मसुखरूपा दुःखा मसुखरूपा दुःखा मसुखरूपा इत्यथ वेवना
 प्राणाद्यारापनाविरहण भवतीति चारापनाऽन्नावं दशायितुमाह ॥ आह्वानमेत्यादि ॥ अथवजेति ॥ अथवद्यमिति निर्दोषमिति ॥ मक्षपहारेण
 ति ॥ मानत्र म्प्यारयिता स्यापयिता प्रवति ॥ रङ्गयति ॥ मीदकषूयादि पुन मीदकादितया रचित मीदकषूयनेदरूपं ॥ कतारप्रवति ॥ काम्दार

लायगो तद्वा नेयषी जात्र दुरहिंयासे श्याहाकम्म शृणयज्जेत्ति मणपहारेत्ता नयइ सेण तस्स ठाणस्स श्य
 गाळीइयपक्कितं काल करेइ नल्य तस्स श्याराहणा सेण तस्स ठाणस्स श्याळीइयपक्किते काल करेइ
 श्यल्य तस्स श्याराहणा एणुण गमेण नेयषु कीयकळ ठायिय रइय कतारज्जत्त दुम्मिस्सज्जत्त यद्दल्लियाज्जत्त गिलाण

दि ताह मपुज्जार मापसपेज्जाह एवं बइर सरीराह विवक्षति विवक्षिता पक्षमयस्सकावं १ अभिषङ्गमात्रे पमिषङ्गमात्रे वेपथ उदीरति उज्ज्वलं वि
 वन इत्यादि महता दाहनी एवञ्चो वेदना एवेदना चानादिक चाराधना विना इद तेमाटे चाराधना चभाव देखावती कषीह—आधाकमं तेह प्रतेभि
 शीव एववा मममादि प्यापपकार इद तेह । ठावरमपयाभोइयपक्कितेकावंकरेह जलितस्सचाराधना । तेह स्याज्जने चाकोवा विना पतिवृत्त्यां वि
 ना चापमरुच करे मधीं तेइने जिन बचने विदे चाराधना । सेवतरमठावरमयाशाइवपक्कितेकासकरेह अमितस्सचाराधना । तेह च वाक्काहंकारे
 तेइवा प्याज्जने चाकां पावचित्त पक्कितो कासमरुच प्रते करता से तेइने चो जिनमयज्जने विने चाराधकपचो । एएवंविद्यम कोसकळ ठायिकळ ।
 ए चाकाशाभोपरे कगमा चाकवा वेपत्तुं पाण्णुं चापुंनेप्ये ज्जाण्णुं । एएवकळं कतारमत्त दुम्मिस्सज्जत्त यद्दल्लियाज्जत्त । माइवकषूयं चलो चापुंने वेवामचो मी

मरस्यं तत्र भिक्षुकायां निर्वाहायै य द्विहित प्रकृतं तत्स्वाम्यारण्यं एव सम्यान्यपि मवरं धार्दसिका सेपुर्विनं ॥ स्वामस्य
 नीरोगतायै भिक्षुकादानाय यकृतं प्रकृतं तत्स्वाम्यारण्यं एव सम्यान्यपि मवरं धार्दसिका सेपुर्विनं ॥ स्वामस्य
 धापुण्यो मुद्रापणं समयां निर्दोषताप्रणयन्य विपरीतश्रद्धागाविरूपत्वा स्मिप्यास्थादि ततश्च ज्ञानादीनां विराधना सुट्टेवेति प्रायाकर्मादीय

नत सेजायरपिठ रायपिठ स्याहाकम्म स्यणवजोत्ति यज्जणमज्जे नासिन्ना समयमेव परिनुजिन्ना नवइ सेण
 तस्स ठाणस्स जाव स्यत्थि तस्स स्याराहणा एयपि तहचेय जाव रायपिठ स्याहाकम्म स्यणवजोत्ति स्यस्य
 मस्यस्स स्यणुपदावेहत्तानवइ सेणतस्स एय तहचेय जाव रायपिठं स्याहाकम्म ण स्यणवजोत्ति यज्जणम

इवपये बीधं ए पचि उद्येय मेइरुप पटवी तिष्ठां भिक्षुकेने निर्वाहने पवे जे कोषू भत्त ते कान्दारमत्त कइये पुभचनेविधे भिक्षुकेने निर्वाहन पवे जी
 वीषू मात भत्तववां भिक्षुके निर्वाहन पवे जी वीषू भत्त । निवाचमत्त सेव्यारपिठ रायपिठ प्राहाकव्य पचवज्जति इइवपमज्जेमासिन्ना समयमेवप
 णिमुंजितामवर । स्वामने नोरायपचाने पवे भिक्षुके स्वामनेपवे जी वीषू मात मज्जातर वसतो तेहना घरतो पिठराजाना वरना पिठरा पाथाव
 मांदिक् सदापपये करी प्रागमने विधे कइने निर्दोषपये कइनाकरी धर्वा मनुजनाये निर्दोषपये कइने पातथीय भोगवचचारइये धने निरवच पा
 चारभाओ एइया । सेवतत्तथावज्जकारपत्तिपाराइया । तइ चं याक्कासुवारे, तेइ स्वामकने एतथे तेइ पाहारने वावत् पाओये पत्तिममेतो वीतराग
 ना वपजना जे तेइ पाराइव । एवपितइयेव वावरायपिठ । ए पचि पासाओ तिमहीय त्रिय यावत् रास्यपिठ उगे कइयो । पाहाकव्यपचवज्जति
 पचमज्जपणुपटवाइतामवर सेवतत्तथावज्जति पाराइया वावरायपिठं । पाथाकम्म निर्दोष एसाकइओ मांजोसांदिइया ममानेपिये निर्दोषपये कइ
 ना ए विपरीत इइइयादि प्रकपवाओ भिवात्तादिक्कहे तेमाटे प्राणादिक्कनो विराधना प्रगटथीय दीसेहे—तेइ तेइ स्वामकने नोपाओये तो पारा
 यक इये, धावत् रावपिठ उगे कइया । पाथाकर्मादिक्क पदां प्रते प्रायाकर्मादिक्क समानेविधे प्राये विधेयवी जचाने तेमाटे प्रायाकर्मादिक्क प्रते

पन्थो मायायाः मनाया मयः प्रष्टापयन्ती त्याचार्यादीन् क्लतो वक्रायवाह ॥ आयरियउक्काएवति ॥ आचार्येण सहो
 पाप्याय आचार्यापाप्यायः ॥ स्वविषये अर्थेदामभूद्रामसहसे ॥ गति ॥ अगिसाएति ॥ अखेदेन सङ्गुन् स्त्रीकुर्वं
 न् उपगन्नु उपहनयन् द्वितीय स्मृतीपद्य मवो मनुष्यमवो देवमवात्कारितो वृश्यः आरित्रपत्तो नन्तरो देवमवो प्रवति नच तत्र सिद्धिरस्तीति
 परामुग्रइस्या मन्तर क्लमुक्त मय परोपपातस्य तवाह ॥ वेदमित्यादि ॥ अलिपयति ॥ असीकेन नूतमित्यवकूपय पालितप्रहस्यर्यसापुविपयेयि
 नामन प्रसन्नय मनपासित मित्यादिदूपेव ॥ असन्नूपयति ॥ अमृतोद्गावमरूपेव अशरीरिपि शरीरोय मित्यादिना अथवा असीकेन असत्येन तव

ज्जे पन्नात्रडत्ता नवइ सण तस्स जाव अत्यिअराहणा जाव रायपिठ ॥ आयरियउक्काएण जते ! सवि
 सयनि गण अगिलाए सगिरहमाणे अगिलाए उवगिरहमाणे कइहि नवगगहणेहि सिज्जइ जाव अतकरेइ
 ? गीयमा । अत्येगइए तेणेअ नत्रगगहणेण सिज्जइ अत्येगइए दोअेण नत्रपुणनवगगहण
 नाइ कामइ । जेण जते ! परं अलिएण अससूएण अससूकाणंण अससूकाइ तस्सण कहव्यगारा कम्मकज्जाति ?

पन्थवो देपाहता कइहे—पायरिएउक्काएवति सविमयमियव अगिलाएउवगिरहमाव अगिलाएउवगिरहमावे कइहि मयव्यइवेदिसिक्का जावयति
 करेइ । आचार्येवरो सदित उपाध्याय ते हेमववत् । पातानि पच दान घृषटान कचबने विदे मियवगयते अइद्वितपये सोबार करता चापव व
 र्तापवव अइद्वितपये उपपन्न देतावजा कौतसाभवतो यइपकरे सोभे यावत् सर्वं दुष्णता अतकरे इतिप्र उतर । गीयमा अत्वेगइएतेवमवयइवे
 दमित्था । हे गीतम । कौतसाएव तिद्विद्वीअ मवपयवे करो सोभे पतसे अरम यरीरो इत्यव । अत्वेगइएवोवमवयइवेदिसिक्का । कौतसाएव भी
 त्रिमपयवेवरो वाभे पतने एव अइतार मगयना करी सोभे पयि ववो । तवंपुषमवयइवंपाहमर । बोवा मव उव्वेनही एतसे वे मनुष्यना मव वि
 च पवडे यतानो भयकरे आदिवरन्तनि पनन्तरे परादुपयवतो पचकज्जो विवे परोपपवातना प्रव कइहे—जेवभतेपरचविएव अतक्कए

द्रव्यतीपि प्रवसति सुखकादिना सुगारी न्यष्टस्य ज्ञानमतीति भावः ज्ञानामीत्यादि षट् भाव-यसङ्केतेन दुष्टान्निवन्निभावा दशोन्ननरूपेण षष्ठीरेपि षी
रोय मित्यादिना ॥ अन्नस्वादेवंति ॥ आमिमुख्येन आस्थान शोषाविकारण मन्वास्याम तेन अन्वास्याति द्रुते ॥ कष्टप्यगारति ॥ फर्षं प्रकारादि
क्तिमकारादीत्ययः ॥ तद्व्यापारति ॥ अन्वास्यानकशान्तिर्यः ॥ अल्पवशमित्यादि ॥ यथैव मानुपत्वादा यमिधमानप्यति उत्पद्यत तत्रैव प्रतिव
वेद्वय त्यन्वास्यानकस्तं कर्म, तथा यथा द्वेव्यति निष्कारयतीत्यर्थः ॥ इति पञ्चमसूत्रे ६ ॥ पष्ठोद्देशकान्त्ययूत्रे कम्भयुद्धस

गोयमा ! जेण पर झुलिणं झुसतएणं झुस्रकाणेण झुस्रकाइ तस्सण तहप्यगाराचेव कम्मा कजाति जल्ये
यण झुनिसमागच्छइ तत्येयण पफिसवेदेइ तठं से पच्छावेदेइ सेवं अंतं जतेनि ॥ पचम सयस्स तठो
उद्देशो सम्मत्तो ६ ॥ ६ ॥ परमाणुपोगलेण जते ! एयइ वेयइ जात्र तत ज्ञाव परिणमइ

अ परमस्वाह तद्यत्तद्व्यभारारवत्तकालाव्यति । अ अभयवन् । एनेराप्रते पक्षीकभूत निम्बवर्मते करो वस्त्रचर्वना पालवहार साधुने इम कश्चै प म
अप्य नक्षीपाक्षता पक्षता पयमच कक्षवा चारुनो एने तेइने चारुक्षे इत्यादि पयवा अक्षोक्ष असत्य ते द्रव्यवो पबिद्वेवे अिमकार एक मनुष्यते नथ
कपूर्वै मृग किङ्कियाया पैवा आबता वक्षे इ नकाचूं खोव राखिवा निमित्त ते माटेअ वक्षेइ—दुष्ठाभिसवस्यवो प्रमाभनक्ये करो अचाने चोर इत्या
दि अभिमुखे करो द्वापने मगठकरवा ते पन्वाप्यान अगभस्वाह कष्टता कश्चै तेइने किंसा प्रकारना कसहुंमि कसवीधि इतिप्रयु उत्तर । गोवमा जेषं प
रदमिण्ण पमनएव पगभस्वावेव पगभस्वाह । जेगोतम । अ पर अजराप्रते पक्षोक्ष पक्षता दाय प्रते मगठकरवे करो कश्चै । तस्यच तद्व्यगारावेवकम्मा
जस्मि । तेइन तथा प्रकारे पन्वाप्यान अंनकय कसवीधि । अत्येवच पबिसवेदेति त प्रासेपच्छावेदेति । अिङ्काल गमजमनुष्यपसे पावे अं पले जिशा
इअ पन्वाप्यान प्रतपते मामवे तिचारपक्षी ने मिलरे वेदे इत्यय । सेवभते र ति । जेभमवन् । तुम्है कम्पु ते सर्व सत्यवे पन्ववा नही । पचमसयस्यव्यवहा
वक्षेसा सक्षता । ए पांचमा अतकना क्खण्डेगी पर्ववो कक्षो । ६ ॥ परताणुपोगलेणभते एववेयइ जावततभावपरिचमइ ।

निज्जरीत्वा निज्जराच चमनमिति सप्तमे पुद्गलचमन मधिरुत्ये दमाह ॥ परमाकमित्यादि ॥ सियएयइति ॥ क्वाचि देकते क्वादाचित्काल्वा रस्यैर्यु
 द्वाय यजनारिपम्भाणा द्विमदद्विधे श्रयो विकस्याः स्या देजन स्या दनेजनं स्या देज्ञीनेजन दज्ञेनानेवननेति ३ वांशाल्वा सस्यति विप्रदश्रुके पम्ब

? गोयमा ! सियएयइ वेयइ जाव परिणमइ सियणोएयइ जाव णोपरिणमइ । दुपदेसिएण ज्ञते ! स्वधे
 एयइ जात्र परिणमइ ? गोयमा ! सियएयइ जाव परिणमइ सियनोएयइ जाव नोपरिणमइ सियदेसेए
 यइ देसेनोएयइ । तिपएसिएण ज्ञते ! स्वधे एयइ ? गोयमा ! सिय एयइ सिय नोएयइ सिय देसे एयइ
 नोदेसेणयइ सियदेसेणयइ सियनोदेसा एयति सिय देसा एयति नोदेसे एयइ, षडप्यएसिएण ज्ञते ! स्वधे

बडा शैर्याने पते कमपुइल निज्जरा कशो त निज्जरा। चमनइयइ तेमाटे सातमे पुइल चमन परिज्जारा कशैरे—परमाचू पुइल दे मगवन् । निरववव
 विज्जार्थत तपरमाचू तेजोच एयइल पूएच मजनवम क्वपि षट् क्वपि यावत् तेत पूवीण चरुमादि चरुच माव प्रते परिचमे इतिप्रत्र । गो सियएय
 रयेव चारुपरियमइ सियचोएयइ । हे गीतम । क्वाचित् षडे विज्ये षडे यावत् तेतेमाव प्रते परिचमे क्वाचित् मकपे । चारुचोपरिचमइ दुप
 रेवियचंभेगुएयइ चारुपरिचमइ । यावत् तेते भाव प्रते परिचमे नशो वेपवेयोवाचंख दे मगवन् । क्वपि षडे यावत् तेते भावप्रते परिचमे इ
 तिप्रत्र । गो निरएव चारुपरिचमइ सियचोएयइ चारुचोपरिचमइ सियदेसेणयइ । हे गीतम । वेपवेयोवा क्वचने क्विये तोम विक्कय इवेते क
 शैरे—क्वाचित् क्वपे यावत् परिचमे १ क्वाचित् मकपे चारुचोपरिचमइ सियदेसेणयइ । हे गीतम । वेपवेयोवा क्वचने क्विये तोम विक्कय इवेते क
 मयेवइ । विजारे केमे मकपे एव मकपि इक्क चियदेमिक्कय दे मययन् । क्वपि इतिप्रत्र । गो सियएयइ वियचाएवइ सियदेसेणयइ चोदेसे
 एवइ । हे गीतम । वेपवेयिक्क क्वचने क्विये पंचविक्कय तिवा परिक्का तोम विक्कय जिम विप्रदेयिक्का क्वचने क्विये क्वा तिमच क्वावा तेकशैरे—वि
 पारे क्वपे १ । विरदेसेएवइ चोदेसाएयति चोदेसेएवइ ३ । विजारे मकपे १ विजारे देमे ३ । विजारे देमे पक्कवि एतथे

धाया छय, सएव बाबुबत्सापि तदीयस्यै ब्रह्माशस्य तथाविचपरिब्रामर्णे कवेद्यतया विवक्षितत्वात् तथा देवस्य एकल देवयोया नेत्रममिति च
 तुर्यः तथा देवयो रज्ज्म इत्यस्य शान्तममिति पक्षः, एवं शतुःप्रदेवकेपि मवरं पदं तत्र बहुवैशयो रज्ज्मं देवयो रेव चाभेज्जममिति पुत्र
 क्षत्रिकारा देवद शृणुष्व ॥ परमायुइत्यादि ॥ ठयाइत्यति ॥ अकणार्थेन आप्रयेत चिद्येत द्विधाभाव यायात् जिद्येत विदार च प्रायमात्र या

एयइ ? गीयमा ! सिय एयइ सिय नोएयइ सिय देसे एयइ णीदेसा एयति
 सिय देसा एयति नोदेसे एयइ सियदेसा एयति नोदेसा एयति । जहा षडप्यवेसिठं तथा पचव्यएसिठं जाव
 तथा अणंतपएसिठं परमाणुपीमालेण जंते ! अंसिधारवा सुरधारवा उग्गाहेज्जा ? हता उग्गाहेज्जा सेण

देमदेयनत्तये विवारे देवेयत्तये एकदेय नत्तये १ । पचव्यवेसिठंभंतिइएव यो सिवएव १ । चारि प्रदेवोसोखप दे ममबन् ! कये इतिप्रयइ
 भोतस । चारि प्रदेवोया खंत्ते विवै अयिअस तिहा पंचयिअस पूठिचीपरे विवारे कयि १ । सियबाएयइ २ सिवदेसेएयइ ३ सिवदे
 सेएवइ चादेसायत्तंति ४ । विवारे नत्तये २ विवारे देदो कये देये नत्तये ३ विवारे देये कये एककये देयपवा नत्तये ४ । सिवदेसाण्यंति चोदेवे
 एवइ १ सिवदेसायत्तंति चादेसाएयति २ । विवारे पवा कयि एकनत्तये ३ विवारे की देमदेय कयि एकएमांगा वसा ४ । अहाएव
 पदेसिया तथापचपदेसिया तथाजावपंचंतपदेसिया । जिम पचमदेवोयाने विवै जमया कजा तिम पच प्रदेवोयाविकने विवै पचि जर्मगा कइया
 तिमहोव यावत् पनंत प्रदेयिअतांइ कइया पुअसना पचिवावोव कइये --परमाणुपीमखभंति पचिधारवा सुरधारवा पीम्याहेज्जा । परमाय
 पुअसि मयवन् ! अचपत्तो चारामते पचवा अरपत्तोचार मते पचमाइ पात्रये इतिप्रयइ । इताधाम्याहेज्जा सेवभंतेतस्यिअव्यवाअिव्यज्जवा । हा भो
 तम ! अयमाइ पात्रवे ते हेममवन् । तिहा विवा भावपाम बेभाग इवे भेदाव विदारव इतिप्रयइ । या चारइसमइ चोखसुतत्वसत्तयंजमइएवजाय
 पचवेव्यपपसिया । हे मोतम ! ए अम समंज नहो, नहो जिये तिहां यअ पात्रने परमायू पवावो अन्धवा परमायू पवावन्तुवे इम यावत् असे

पर्यापन्न विनयत् ॥ दुपयसिएत्यादि ॥ यस्य स्कंधस्य समाः प्रदेवा स सार्थी यस्तु विपमा स समप्यः सस्येयप्रदेवाविरुक् स्वप्न समाप्रदेशि

ज्जोसिया एव गगाएु महाणईए पणिसीय हइमागच्छेज्जा तहिविणिहायमावज्जेज्जा उदगावत्तया उदगाधि
दुत्रा उग्गाहेज्जा सेण तस्य परियाथज्जेज्जा । परमाणुपीग्गलेण ङ्गते ! कि सस्यहे समज्जे सपएसे उदाज्ज
स्यणहे स्यमज्जे स्यपएसे ? गोयमा ! स्यणहे स्यज्जे स्यपएसे नोसस्यहे नोसमज्जे नोसपएसे । दुपएसिएण
ङ्गते ! स्वध कि सस्यहे समज्जे सपएसे उदाज्जस्यणहे स्यमज्जे स्यपएसे ? गोयमा ! सस्यहे स्यमज्जे सपएसे
णोस्यणहे णोसमज्जे नोस्यपएसिए । तिपएसिएण ङ्गते ! स्वधे पुच्छा गोयमा ! स्यणहे समज्जे सपएसे नोस

कइया । वववगाएमइा नदीएपडिसातइअमामच्छज्जा । इम गइा मइामटाने प्रवाइमाने उतावसा पाने इत्वादि पासावा कइयो । तद्विविचिइाय
मावज्जेज्जा । तिइा प्रति पाने इम कइवा वसवना विनाय प्रते । उदगावत्तया । पासीना पावण । उदगविदुवा उदगावेज्जा । पासीना विदुवा
सवगाही पाथकोने रई इत्वादि पासावा । सेवगतएरिवावज्जेज्जा । तेइ तिइी विचये विनायपाने इम कइयो । परमाणुपागसेयमेकिसपठठे सम
अइ उपदेसे । परमाणु पाइइ सेममवणु ! एं पइसइित इवे मअ सइित इवे प्रदेय सइित इवे । उदादु सपठठ पमअके सपदेसे । पववा पव रइित
मअ रइित प्रदेय रइित इतिपइण उतर । गायमा सपठठे पमअकेसपदेसे वासपठठे पासमअअ पासपदे । हे गीतम । पव रइित सेयी भेयी नवा
ए तेनाटे मअ रइित एतखामाट पप्रदेय सअओ पावगामाटे एतखामाटेव नइी सपव नइी समअ्य नइी समअ्य नइी । दुपदेमिएअभतेअये विसपठठ
ससमअअ सपदेसे । विप्रदेयिक हे भगवणु । सअय एं पव सइिन मअसइित प्रदेय सइित इवे । उदादुसपठठ पमअके सपदेसे । सपवा पव रइित
मअ रइित प्रदेयरइित इवे इतिपइण उतर गोयमा सपठठे पमअके सपदेसे यी सपठठे वा समअके वा सपदेसे । इगीतम । पव नइित य प्रदेय
माटे मअरइित विचै वाउरइी तेनाटे ववा दीय नकार प्रवत पव कइ नइी पनठ एतखी पवीतु पव सइितके समअ्य नइी पवीतु पवअय अपप्रदेय

न अनुदिदेशस्य तयो रमावा इटाद्याजावापत्सु तदेव प्रसज्येत यदा तयो रेकत्वापत्ति भवति नच तयो वा स्वरूपमेदात् ॥ सप्तमनवमेद्वि
 फुसइति ॥ सर्वत्र दशं सर्वत्र सब मित्येताभ्या मित्यर्थः तत्र यदा द्विप्रदेशिकः प्रवेशद्वयावस्थितो भवति तदा तस्य परमाब्दुः सर्वत्र देश स्पृशति
 परमाणो आदुशस्यैव विपयत्वात् यदातु द्विप्रदेशिकः परिवामसीरस्या देकप्रदेशस्यो ज्ञवति तदा त परमाब्दु सर्वत्र सर्वं स्पृशती त्सुष्यते ॥ नि
 प्यब्धिमपद्वित्तिरिक्कुसइति ॥ त्रिप्रदेशे च मयी स्पृशं चिन्नि रस्ये स्पृशति तत्र यदा त्रिप्रदेशिकः प्रवेशत्रयस्थिता ज्ञवति तदा तस्य परमाब्दु
 सर्वत्र देश स्पृशति परमाबा साद्देशस्यैव विपयत्वात् यदातु तस्यै कत्रप्रदेशो ही प्रदेशा वन्यत्र एको अवस्थितः स्या तदा एकप्रवेशस्थितपरमाब्दु
 द्वयस्य परमाब्दोः स्पृशविपयत्वेन सर्वत्र देशी स्पृशती त्सुष्यते ननु द्विप्रदेशिकेपि युक्तोयं विवक्ष्य सात्रापि प्रदेशद्वयस्य स्पृश्यमानत्वा ? खैव य
 त सात्र द्विप्रदेशमात्र एवा वयवीति अस्य देशी स्पृशति त्रिप्रदेशिकेन त्रयापेक्षया द्वयस्पृशने एको वक्षिष्यते ततश्च सर्वत्र देशी त्रिप्रदेशिकस्य स्पृ

इ ८ सधेण सत्र फुसइ ? परमाणुपोगले दुपएसिय फुसमाणे सप्तमनवमेहि फुसइ परमाणुपोगले त्रिपएसिय फुसयिच एव फुसावेपधो

पते परमता सातमे नवमे भगि करसे सवेचदेसं १ सर्वत्रसत्र २ ए बेमाभा ज्ञपणे तिहा वा बेपदेशे रक्षो भवे ते परमाब्दु सर्वत्ररी बेपदेशिवानि देय
 करसे त्रिवारे बेपदेशियो परमाब्दु सूक्ष्मपञ्चानको एक प्रदेशेरक्षा भवे ता ते परमाब्दु सर्वत्ररी ते सर्वप्रते करसे । परमाब्दुपेक्षेपमियफुसमाधि वि
 प्यब्धिमण्डितिवृमद । परमाब्दु पञ्चन येतदेशिका प्रते करसता ज्ञेइवा तोनमाना सधते करसे तिहा को विपदेशिया तोन प्रदेशे रक्षा भवे तो
 तेइने परमाब्दु सर्वत्ररी तेइना देय करसे १ जो विपदेशिकाणा बेपदेश्य एके प्रदेशे रक्षा भवे एक पञ्चैरक्षा भवे तो एक प्रदेशेरक्षा परमाब्दु होय ते
 इने परमाब्दुने ज्ञय विपक्षपथ करी सर्वत्रयो सुयतीति इवा करसे २ विवारे त्रिप्रदेशीवा एके प्रदेशे रक्षा भवे तिबारे परमाब्दु सर्वं ते सर्वं स
 धाते करसे ए तोन धांना ज्ञपणे । ज्ञापररक्षा चोमवे विपपक्षेव फुसाविधो । किस परमाब्दु पुष्टव त्रिप्रदेशिया संघाते ज्ञयोओ । एवमुमा

शाली ति ध्यपदेशः सापु स्यादिति यथा स्वैरुग्रप्रदेशावगाढो ऽसी तदा सर्वैक सर्वे स्पृशतीति स्यादिति ॥ दुपएसिपएकमित्यादि ॥ तद्वयनवमेद्विपु
 शब्दन्ति ॥ यदा द्विप्रदेशिको द्विप्रदेशस्य सदा परमाकुदेशोन सर्वे स्पृशतीति तृतीयः यदा स्वैरुग्रप्रदेशावगाढो सी तदा सर्वैक सर्वमिति नवम ॥
 दुपएसिठदुपएसिपमित्यादि ॥ यदागु द्विप्रदेशिको प्रत्येक द्विमदशावगाढो तदादेशेन देशमिति प्रथम यदा स्वैक एकत्रा न्यस्तु द्वयो सदा दे

जात्र व्युणतपएसिठ दुपएसिण जन्ते ! स्वधे परमाणुपोगल फुसमाणे पुच्छा तद्वयनवमेहि फुसइ दुपएसिठ
 दुपएसिय फुसमाणो पठमतद्वयसत्तमनवमेहि फुसइ दुपएसिठ तियएसिय फुसमाणो स्यादिस्रगुहिय पच्छि
 स्रगुहे तिहिं फुसइ मज्जिमगुहि तिहिंथिय पठिसेहेथस्र दुपएसिठ जहा तियएसिय फुसायिठ एव फुसावे

बेदना । इम अर्थाविधा । काव अन्तपपनिधा । यावत् अन्त प्रदेशिया तीर । दुपएसिपएकमिते खधेरमाणुपोगलसमावेयन्ना तद्वयनवमेद्विकस्र ।
 बेप्रदेशिक बेमवन् । खन परमाद् पुढक प्रते फसता वेतसेमनि फरसे इतिप्रत्र के भीतम । खिवारे बेप्रदेशीयो बेप्रदेशे रक्षा तिवारे पापवे देयेकरो
 तेइ सव फरसे एकीजाभायो पने जा बेप्रदेशीया एकप्रदेशे रक्षा ता सर्वे करो सव फरसे ए नवमो भागो ८ । दुपएसिपुपद्विस्यफसमाथापठमताइ
 य सत्तमनमेद्विकस्र । बेप्रदेशीया बेप्रदेशिक प्रते १ । १ । ० । ८ । ए चारभागे फरसे ते खिवरो देखावेथे—खोवेरं बेप्रदेशीया प्रलेखे दि द्विप्रदेश्य अत्र
 गापी रक्षा तिवार देयेकरो देयफरसे ए पठिकामाया १ खिवारे एव बेप्रदेशीया अप्रदेशे रक्षो इवे एव बेप्रदेशीयो एव प्रदेशे रक्षो तिवारे देयेकरो सव
 फरसे ए बीबीभागा २ खिवारे एव बेप्रदेशीया एवे प्रदेशेरक्षा बीजा बेप्रदेशे रक्षो तिवारे सर्वेकरो देयफरसे ए सत्तमभागा ३ खिवारे बेर बेप्रदेशिया प्र
 लेखे एव १ प्रदेशे रक्षा तिवारे सर्वेकरो सव फरसे ए नवमभागा ४ इम बेप्रदेशीयो बेप्रदेशियाने फरसे तिवारे ४ भागाथाय तेइना स्थापना करोखेवी ।
 दुपएसिपा तियणमिधं असनाभा । बेप्रदेशीयाया द्विप्रदेशीयाया प्रते रपयती बकी । आदिकएद्विय पठिकएद्वितिइ फस्र । पठिसा तोनभागेकरो तथा के
 इति तोनभागेकरो फरसे ते विधाटासेथा । मज्जिमएद्वितिइपठिकेवेयथ । विपच्छा तोनभागाको प्रतिपेच करकी । दुपदेशिया क्कहातिप्रदेशिय फसादि

ज्ञेन सय भित्तिवतीयः तथा सर्वेण देशमिति समसः' मवमस्तु प्रतीत एवेति अनया विद्या न्येपि व्याख्येयाइति' पुद्गलाधिकारादेव पुद्गलानां व्र
 व्ययेयमायाय् कालत धिक्तमपति, तत्र परमायु इत्यादि द्रव्यधिता ॥ उक्तीसंबन्धसंज्ञकालमिति ॥ अयुद्धेयकाशा स्परतः पुद्गलानां मकरपेय स्थित्य

यद्यो जात्र स्थणतपरुसिय । त्तिपरुसिएण जते ! स्वधे परमाणुपीगगल फुसमाणे पुच्छा तइयत्ठणवमेहि
 फुसठ त्तिपरुसिठ दुपरुसिय फुसमाणो पठमएण तइयएण चउत्यत्ठसप्तमणयमेहि फुसइ त्तिपरुसिठ त्तिपरु
 एसिय फुसमाणो सहेसुधिठाणसु फुसइ जहा त्तिपरुसिठ त्तिपरुसिय फुसाविठ एवात्तिपरुसिठ जात्र स्थण
 तपरुसिएण सजोएयद्यो जहा त्तिपरुसिठ एव जात्र स्थणतपरुसिठ ज्ञाणियद्यो । परमाणुपीगगलेण जते !

या । विपदेयिक विम विग्देयिक प्रते स्पयीयो । एवंएवविद्यया । इम फरसावषा । जात्रचरंतपरुसिठ । यावत् अनन्तमदेयीया प्रते । त्तिपरुसिएवम
 त अथपरमायुपावसंभवसमायापुच्छा । विपदेयिक हेममयन् । अन्व परमायु पुद्गलप्रते फरसतो केतवेमाणे फरसे इतिप्रत्य उचर । मीयमा तइयत्ठणव
 मेविपुनर । हे गौतम । कोणे वडे नवने तोनेमाये फरसे । त्तिपरुसिपीदुपरुसियफरसमाया । विपदेयिकी वेपदेयिका प्रते फरसतो यद्यो । पठमएचं तत्र
 एवं । पहिया सधाते तोका सधाते । अउत्त उठु सत्तम बन्नेचि फरर । कोका उठ्ठा सातमा नवमा सधात फरसे । त्तिपरुसिपी त्तिपरुसियफुसमायी ।
 विपदेयिका विपदेयिका सधाते फरसता । समेसिद्धिबेसससर । सब खानक नवेई भांगाने विवे फरसे । अजात्तिपरुसिपी त्तिपरुसिय फुसाविपी । वि
 म विपदेयिक विपदेयिक प्रते फरसाया । एवत्तिपरुसिपीजात्रचरन्तपरुसिण्व सजाएवया । इम विपदेयिक सधात् अनन्तमदेयिक प्रते जोडणी फरसा
 विपी इत्यव । अजात्तिपरुसिया । विम विग्देयिक उठ्ठा । एवजात्रचरन्तपरुसिया भावियया । इम यावत् अनन्तमदेयिक तत्रिं जात्रचणी पइअना अवि
 कारबोक पइअने द्रव्येषेय मावप्रते जानपी चित्तवेहे इत्यादि द्रव्यधिता । परमाणुपीप्यसिंभतेकात्रचणियाएरकार । परमायु पुद्गल हेममयन् । का
 सपी अतका काकरसे इतिप्रत्य उचर । मीयमा अइयेच एनंसमं उठ्ठासिंभं एसवेखवाश । हेगौतम । जयन्तवकी एक समक अणुइवकी परसंज्जाता या

प्राणात् ॥ एषपुष्पोगोदेवमित्यादि ॥ सेत्रचिन्ता ॥ सेयति ॥ सेजः सकफः ॥ तन्मिवाठावेति ॥ अपिकृतएव ॥ अन्नमिवाति ॥ अचिकृता दन्त्य
 उक्तमत्र यावसियात् अघसेज्जज्ञानगति ॥ पुद्गताना माकस्मिन्त्वा वलनस्य न निरजत्वादीना मिवा सङ्केयभासत्य ॥ अससेज्जपयुसोगोदेति ॥
 अग्न्याग्देगावगाडस्या सत्त्वा दसङ्कान्तप्रदयावगाड इत्युक्त ॥ निरेयसि ॥ निरेयः किःप्रकम्यः ॥ परमाद्युगलस्सेत्यादि ॥ परमाद्यो रपगते प

कारुणं केचचिर होड ? गोयमा ! जहखेण एग समय उक्कोसिण अस्खेज्ज काल एव जाय अणतपएसि
 ठ । एगपएसोगीटणे जते ! पोगगले से ए तम्मिवा ठाणे अस्खम्मिवा ठाणे कालुं केचचिरहोड ? गोयमा !
 जहया एग समय उक्कोसे अथायलियाए अस्खेज्जइजाग एव जाय अस्खेज्जापएसोगीटणे । एगपएसोगीटणे
 जत ! पोगगले निरेए कालुं केचचिर होड ? गोयमा ! जहखेण एग समय उक्कोसिण अस्खेज्जकाल एव

क जेइभको परंत्वाता काकवो उपरागत परइने पकेरुपे करो स्थितिना पभावके । एवंजावपचतपदेमिषा । इम यावत् अजगतप्रदेमिषा अइवा इत्या
 दि चचिगता । एगपदेमा गाठकंभतपागसेमेए तमिवाठाचे पचमिवाठाचे काकपोकचचिरइए । एकमदेयावमाठ एक पाकायप्रदेय अपर रझो हे
 भनवद् । पइव अम्यन सचित ते पचिकत खानकने विपे तथा पचिकत खानकवो पच्यखानकने विपे काकवो केतकाकाड रई इतिप्रय उत्तर । गोय
 मा जहखेचएइममय उक्तानेचं पावतियाए असखेज्जइमागं । से गौतम । अघकवो एक समय उरठटवो पुइने पाकस्मिन् पचनने पावति
 आना पमइयागमा भामकजा नहो निरेचपवाटिकनोपरे असइइव काकपवा । एइजावपसखअपएसगाठ । इम यावत् असखेज्ज असंभगत प्रदेय
 इमाठ कइवा अजगतप्रदेगावगाठना पमअव कको लीकाकाय असइव प्रदेयरूपकोव है । एगपएसोगीटणे पंति पोगमसेचिरएकाकपोकेवचिरइए । एक
 पाकायप्रदेमा पमाठ रझा हे भनवद् । पुइव अपरचित ते काकवो केतलीआम रई इतिप्रइत उत्तर । गायमा अइवअ एकममय । सेगौतम । अस्खवो
 एक समय । उक्तानेचपसखअकासं । उरठटवो असंभगता काक । एवंजावपसखेज्जपएसोगीटणे । इम यावत् असंभयातप्रदेयावगाड सगे कइवो । एग

रमावधे यदपरमावस्थेन वसन्तमापरमापुत्र्यपरिवर्ते स्तदन्तरे स्कन्धसुवन्धकासः सद्यो रूक्पतो ऽवद्भूतइति द्विमवशिकस्यतु श्लेषस्कन्धसुवन्धकासः परमावधानं दान्तरकासः अथ तथा मनन्तत्वा त्प्रत्येकं चात्कर्पतो सङ्घुपरिवृत्तिवत्त्वा वनत्वा साया यो निरजस्य कासः स वैजस्या तरमिति कृत्वो ष वैजस्या न्तर मुक्पतो ऽवद्भूत वास्तइति, यद्यु वैजस्य कासः सन्निरजस्या न्तरमिति कृत्वोक्तं निरजस्या न्तर मुक्पतेत आवल्लिकाया अस्वङ्को नो प्रागइति एकगुणकामकस्यादीनां चान्तर श्लेषगुणकालस्याविकालसमानमेव न पुन द्विगुणकालस्यादीनां मन्तत्वेन तदन्तरस्या नन्तस्य यच्चन प्रामाण्यत् नूनादिपरिवर्तानां त्वयत्याननुसन्नेवा न्तर यतो यदेयैकस्या वस्थानं तदेया न्यस्या न्तर तथा सङ्घुयकालमानमिति सवेत्यादितु सू

जाय अक्षररज्जुपुंसोर्गाढे । एगगुणकालएण जते ! पोगगले केशचिरहोइ ? गोयमा ! जहृषेणं एग
समय उक्तीसंग अस्खेज्जकाल एयं जाय अणतगुणकालए एयं अथगधरसफासजायअणतलुस्के एव सुञ्ज
सपरिणए पोगगले एयं वादरपरिणएपोगगले । सद्परिणएण जते ! पोगगले कालनु केयचिरहोइ ? गोयमा !

गणकाशएवभते पातमनेकाशपाशेवधिरहाइ । एकमन्य कामनच ऐममवन् । पवस कासयो केतसोकास रई इतिप्रश्न उत्तर । गावमा अइवेधेएमममय ।
ऐ भोतय । अएणएयो एक समय । उक्ताशेषपमपेय्यक म । उक्ताश्वको समयताता कास । एवनाशपवतगुणकाजए । इम यावत् अतगतगवकाशवच
भगे अरथा । ०३३३ यथ इम एम । इम अथ भोमादि ४ गन्ध २ रस ५ फल ८ अहवा खेइके एकगव रुखा रसयो मांशो । आवधमन्तगुणकुत्ते । यावत्
पञ्चलग्न रग भगे अइयो । ०३३३मइमपरिणएयाम्ने एव वादरपरिणएयाम्ने । इम सूक्ष्मपरिवृत पुङ्गव पवि अइयो इम कादर परिवृत पुटुगव परि
अइथा । अइपरिणएवभतपाक्येकामपविधिरहाइ । यण परिवृत ऐममवन् ! पुटुगव कामयो केतसाकाश रई इतिप्रश्न उत्तर । गोयमा अइवेधेएग
वमय । ऐ भोतय । अइत्यथो एकममय । उक्ताशेष पावपियाण समंतिअरभागं । उक्ताश्वको पावठिकाना समय्यातमा भाग । यमइपरिणए । गण्
तिरेके ते यमपरिणत कथोये । अहाएगगुणकाजए । अिम एकगुण काश कयो तिम २ अइयो । परमाकुपावकमन्तभतेपारंकाजया केअधिरहीइ ।

जह्येण एग समय उक्तीसिणध्यावालियाएधुसखेज्जाइनागं धुसदपरिणए जहा एकगुणकालए । परमाणुपोग
 लस्सण नते । धुंतर कालउ केधचिरहोइ ? गोयमा ! जह्येण एगसमय उक्तीसिण धुसखेज्जाकाल दुपएसियस्सण
 नते ! रंधस्स धुंतर कालउ केधचिरहोइ ? गोयमा ! जह्येण एगं समय उक्तीसिण धुणतकाल एव जाव धुणत
 पएसित्त । एगपएसोगाठस्सण नते ! पोगालस्स संपस्स धुंतर कालउ केधचिरहोइ ? गोयमा ! जह्येण एग
 समय उक्तीसिणं धुसखेजा काल एव जाव धुसखेज्जापएसोगाठे एगपएसोगाठस्सणं नत ! निरेयस्स धुंतर

परमाणु पुद्गलते चं बाह्याकारे वैभयवन् । धरतकारुको जगता इषे परमाधु पुद्गल स्मन्ने भिसो वधो केतववासे परमाणु वाय इतिप्रय उत
 र । मायमा जह्येण एगसमय । वैमोतम । जयन्तको एक समय । उक्तीसिणं पसखेज्जावसे । उक्तीसिणं प्रसख्याता काव । पुपणमियकाभरेयधक्यधंतर
 कासपाकधरिणइ । वैयधियिने वैभयवन् । ध्यन्ने एतसे वैयधिया पन्थ पुद्गल स्मन्ने भिसो तथा परमाणु पसे धर वधो दुप्रदयियावाय तिवा
 र तेइने पत्तर जेतभा हुवे इतिप्रय उतर । गासमा जह्येण एगसमय उक्तीसिण प्रवतकाव । वैमोतम । जयन्ने एकसमय उक्तीसिणं प्रसख्याता
 कन ता यीय स्वन्थ मन्थकाव तथा परमाणुकाव पतको पत्तरकावसे तेइने प्रसख्याता वधो जेमाटे प्रखेजे इ उक्तीसिणं प्रसख्याताव । एव जावपयत
 पवदियो । इस यावत् प्रसख्यातयिया वने जह्यो । एगपएसागाठक्यभते पान्थक्येयधधंतरकासधी केधचिरइ । एक प्रदेयावगाठना वैभयवन् ।
 पुद्गलना मन्पना सेत्र फोटो निरेक बर वधो सत्रकाव तेइनी धरतर कावधो केतकोकाव हुवे इतिप्रय उतर । गोयमा जह्येण एगसमय उक्तीसिणं प्र
 सपुसंकाव । वै मोतम । जयन्तको एकसमय उक्तीसिणं प्रसख्याताकाव इव । ज निरेजनाकाव ते सेजनी धरतर इस करी सेजनी धरतर उक्तीसिणं प्र
 को प्रसख्यातीकाव । एवं जावपसखेज्जापएसागाठ । इस यावत् प्रसख्यात प्रदेयावगाठ वगे कइना काकाकाव प्रसख्यातप्रदेयगुण होइवसे सेमाटे । एगप
 एसागाठक्यभते थिरेयध धरतरकावपा केधचिरइ । एक प्रदेयावगाठनी वैभयवन् । मन्पनरहितना निरेक फोटो सेजयाव वधो निरेकवाव तेइना

ग्रहिणं ॥ यस्सद्य जते । दत्तहावातपरसति ॥ द्रव्य पुद्गलद्रव्य तस्म स्थाम जेदः परमाबुद्धिमिदेषाकादि तस्यायुःस्थिति रयवा द्रव्यस्मा बुत्वादि प्रायेण यत्स्थान मवस्थानं तद्रूप मायु द्रव्यस्थानायु सास्य ॥ खेतहावातपरसति ॥ खेत्रस्मा फाञ्जस्यस्थान जव पुद्गलावगाहकत सास्या युःस्थिति

कालत्र केत्रचिरहोइ ? गीयमा ! जहखेण एग समय उक्कोसेण आवालियाए अस्खेजाइजाग एव जाय अ्यु सखेजापएसीगादे यखुगधरसफाससुकामपरिणयाण एएसि जचेव अ्यतरपि ज्ञाणियसु । सहपरिणयस्सण जते ! पीमालस्स अ्यतर कालत्र केत्रचिरहोइ ? गीयमा ! जहखेण एग समय उक्कोसेण अ्यसखेजाकाल अ्यसहपरिणयस्सण जते ! पीमालस्स अ्यतर कालत्र केत्रचिर होइ ? गीयमा ! जहखेण एगं समय उक्कोसेण

अतर कालबी केतनाकाक हुवे इतिप्रथ जतर । गीयमा जहखेखेणसमय उक्कोसेखे अत्रसिवाए परखेखेरभाम । हे गीतम । जवअ्यवकी एकसमय उरखटबी पावसिकाना असस्थातमोभाग काठ काववा इहा सेवनोकाक निरेवना अंतर इमकरी कणं निरेवनी अतर उरखटो पावसिकाना अस क्थातमाभागके तेसाटे । एव असखेज्यपरसागडे । इम असस्थातपरियावसाठ पवि कइवा । वस गय रस फास मुहुम वादर परिखाय एएसिकखेव स शिषुवा तपेव अंतरपि भाषियथ । वर्षे १ यव २ रस ५ अय ८ सूअ परिअत वादर परिअत एवना केतिवे सविषुवा कासकणो तेबीव नित्ये अतर पवि आपवा तथा एकमव कालव पय पादिदेई तेवनी अतर एकमव कासकलादि काव सरोसा बीव पविगही शिषुव कासकादिबभे पमगत पखेकरी अंतरने पवि अतत पवा वदत प्रमाव वकी सूआदि परिअतने तो रइवाना कास सरोखात्र अतर । सहपरिअयअयअमते पीमलखअअतरकासपीकेव विरहाद । गअ पत्थित जेमगवन् । पुद्गलखना अंतर काठबी केतनाकाक हुवे इतिप्रथ जतर । गाठमा जहखेखेणसमय । जेमौतम । जवअ्यवकी एक स मव । उत्रासेखे परखेज्येकाखे यमइपरिअवअयअमते अतरकासअपिअविरोइ । उरखटबी पमअथाताकाक यमअे परिअत केपद्गख तेवनी जेमगवन् । पद्गखना अतर काठबी जतथाकाक हुवे इतिप्रथ जतर । गीयमा जहखेखेणसमय । हे गीतम । जवअ्यवी एक समय । उत्रासेखे पावसिकानाए परखेके

रपया । चेन्ने पञ्चप्रदेशादी स्थान य स्तुद्धलाना मवस्थान तद्रूप मायुः ऐत्रस्थानायुः एष मवगाहमास्याभायु मीयस्थानायुद्य नयर मवगाहना नि
 मतपरिमाणवनेश्रायगाहित्व पुद्धलानां प्रायस्तु कासत्यादिः मनु चेन्नस्या वगाहनायाय को भेद ? उच्यत चेन्न मयगाहमेवा वगाहनातु विवक्षितशेना
 इत्यत्रापि पुद्धलानां तत्परिमाणावगाहित्व मिति ॥ कथं पपाच परस्परका स्पव्युत्थव्यास्या गायानुधारेण कार्यां स्ता वेमाः-
 मत्तोगाहकवव प्रायहागाउपम्ययुयते । योयाचसंयुबिया तिक्रियसेसाहमेया ॥ १ ॥ सेनामुपसाठ तेवसमर्थपपयाजावा । तोयोगसाव

श्यायलिपाए अ्सस्येज्जइजाग एपस्स जत्ते ! वृहठ्ठाणाउयस्स खेत्तठ्ठाणाउयस्स उंगाहणठ्ठाणाउयस्स जावठा
 णाउयस्स कथेरे २ जाय विसेसाहिया ? गोयमा ! सवृत्थोये खेत्तठ्ठाणाउए उंगाहणठ्ठाणाउए अ्सस्येज्जगुणे

अहभाग एवग्रवमते इवहावाठयए उतहावाठयए । एत्तुठ्ठो पात्रखिडाता असवहातमाभाग एवने हेभगवन् । द्रव्यपुद्गल तेहको स्त्रान भेद पर
 माच द्विदेमादिक तेहना पात्रु कइतां म्बिति तेहने पइया द्रव्यना जे परमासुत्वादि भवेकरो छि स्त्रानक पवस्त्रान ते रूप जे पायु ते द्रव्यस्त्रानाउ
 तेहने तथा चेव जे पात्राय तेहना स्त्रानक भेद पदयस पवगाह कोथा तेहको पात्रु स्त्रिति पववा चेव एकप्रदेयादिकने विने स्त्रानक जे पुद्गमस्त्रानो
 पवस्त्रान ते रूप जे पायु ते चेव स्त्रानायु तेहन २ । उत्याहवावाठयए भावहावाठयए क्यरेजावविसेसाहियावा । अवगाहन पदुगल जेतसा पावा
 य प्रदेय पवगाहो जे तेतसेहीन ममाच पात्रायपदेय पनेरे ठाम पचि पवगाहेले ते पवगाहना कइयो पवगाहना पृठिही परे भाय ते कासादि
 भेद म्बिति भावना पृठिही परे एवने माहामादि कुबकववको वाहावुवे ववावुवे वरोवरइवे म्बियाधिक हुवे इतिमय उत्तर । गोयमा सव्यत्यावे
 पेत्तहावाउए । हे गीतम । सर्वयको वाटा चेव स्त्रानायु पइमवो चेवने पन्तपवे करो चेव सवाते पुद्गलाने विगिटबंधमत्वबने छेहादिकमा पभा
 गयो पवठा ते पदुमस पवोस्त्रान नरहे तेमाटे तेहयो । एवाहवावाउए असंखेज्जगुणे । पवगाहना स्त्रानायु असवहातमुको ववा ठाम फासे तेहम
 वो पल ऐत गवण्ठवितं पिसमापचिरपिसधरइ इतिपचन यको तेहको । इवहावाउएचसंखेज्जगुणे । द्रव्यस्त्रानायु असंखेवातगुवा संहाच विवोच क

योवो योतावठावकासोठ ॥ २ ॥ अयमर्थं श्रेयस्याऽमूर्तस्थेन श्रेयैव स ए पुद्गलात्ता विप्रिष्टव्यन्प्रत्ययस्य श्रेयैवे रनावा अकत्र ते चिर तिष्ठन्ती
 तिमायः यस्मादर्थं तत इत्यादि व्यक्तं अथा वगाहनायु र्बहुत्व प्राप्यते—अत्रश्लेषगतयस्यसचि तच्चियमाद्यचिरपिषधरइ । ठंगाहवनासेषुव श्लेषत्वस्य
 अंशोइ ॥ ३ ॥ इइ पूर्वार्द्धेन श्रेयानुयाया अचिकावगाहनाहे त्पुष्क सुतरार्द्धेन तु अवगाहनादुत्तो नापिका सश्राद्धेति कथ्य मत्तदेव ? नित्युच्यते—ठंगा
 इषावयदुा छतद्वाचछिपाववदुाय । मठठंगाइवकासो श्लेषत्वामतसबद्धो ॥ ४ ॥ अवगाहनाया मगमनक्रियायाच नियता श्रेयान्ना विवाहिता वगाइ
 नाशुद्गावयवा त्रिपाशुद्गावयव तस्या प्रावा बुक्यतिरेके ज्ञानावात् अवगाहनात् न सश्रमात्रनियता श्रेयान्नाया अन्नावपि तस्या प्रावाविति ,
 अय निगमनं—अद्गातत्यवत्यय सश्रेयंगगाइवाजबलेते । तद्गाजेतद्गाठे वगाइवदाचसकगुणा ॥ ५ ॥ अय द्रव्यायु बहुत्वं प्राप्यते—संक्षोयविकोएखव
 उवरनिपाएवगाइवाएवि । तत्तियमेताकचिय चिरपिद्विवाववत्याइ ॥ ६ ॥ सकोषेन विकोषेनयो; परताया मयवगाहनाया यावतिद्विव्यायि पूर्व
 मार्शं स्नावतामेव चिरमपि नेपा मवत्यान सम्भवति, अनेना वगाहनामिवृतावपि द्रव्य ननिवर्तत इत्युक्तं, मय द्रव्यनिवृत्तिविशेषे वे वनाहना निव

दधठाणाउए अ्सस्वेज्जगुणे नावठाणाउए अ्सस्वेज्जगुणे ॥ स्वैतोगाहणदधे नावठाणाउयचअ्यव्ययञ्ज खेधे
 सध्व्योये सेसाठाणाअ्सस्वेज्जगुणा । नेरइयाण भते ! किसारत्ता सपरिग्गहा उवाक्ये अ्यणारत्ता अ्यपरिग्ग

रो अयनाहनाना भवभाव अतसा द्रव्यपवनाहना भिपे पूरे इता तेतसा द्रव्य अर्थाकाइ रथै अयगाहना निवर्तो पवि द्रव्य निवर्ते नथी तेइकी । भाव
 हावाउए पसंखेअगरे । भावस्यानायु पमववातनुको द्रव्यना भयवाय तेइना वर्यादि पर्याय अर्थाकान रथै तेमाटे ए गावाये मयइ करेवे—खेतोगा
 इअदव्य मावहावाठइपपवई । अनेसअत्तावे सेसाठाणाअसकगुणा ॥ १ ॥ अेष १ पवगाहना २ द्रव्य ३ भावस्यानायु एइकी पक अयुज सकथी वोकी
 सेइ अ्यानायु येइ तोन पवगाहना १ द्रव्य २ भाव ३ प ० क २ को असकगातगवा अ्याअना अगतरे पाअका अका ३ इति प्याकसाभंतने पाएआदि क
 रो अयतोम इउके परप्यता अइइ—नेरइवाअभतेअिधारमासपरिग्गहा । नारको वेभाअन् ! अ् पारअ सहित परिपइ सचितवे । अथाहुअकारमाअय

ततश्चेत्सुष्यते-संपापप्रपञ्चया दधोवरमेपुष्पावसृष्टिणे । नियमातद्वहोगा इवाहनासोमर्षदृष्टो ॥ ७ ॥ सङ्घातन पुद्गलाना प्रदेनेत्या तपासेव याः
 मङ्कितः सौत्रावगाहनः स्कन्धो मनु प्राक्तनायगाहन क्षय यो द्रव्योपरमो त्रय्यान्यथास्य तत्रसति तत्र सुहृतेन न सङ्कितः स्कन्धो जवति तत्रसति
 नृत्पत्तरत्यनापि तत्परिणतोः प्रयत्नात् नियमा तेषा द्रव्याणां भयगाहनाया नाशो जवति कस्मादेय मित्यत उच्यते-उंगाहनावधे संकोपविकोपयते
 यथययदा । तत्रद्वसुकोपव विकोपमममिसधर्ष ॥ ८ ॥ अथगाहनाद्वात्रये ययदा निपतत्येन सन्वह्या कर्षं सङ्कोषा द्विकोषाथ सङ्कोषादि परिह
 रयत्यथः अथगाहनादि द्रव्यं सङ्कोषविकाचयो रजावे सति प्रवति तत्रसङ्गायेच ननवती रयेव द्रव्ये उवगाहना नियतत्वेन सम्बन्धे सुष्यते हुमत्वे
 तद्विरत्यमिषेति उक्तविपर्ययमाह मपुन द्रव्यं सङ्कोषविकाचमात्रे सत्य प्यवगाहनायां नियतत्वेमा सम्बन्धं सङ्काचविकोषाभ्या मवगाहना नियता
 वधि द्रव्यं न निवर्तते इत्यवगाहनायां तत्रिपतत्वना सम्बन्धे निरयुष्यते उदिरत्वे हुमत्त्ववदिति, अथ निगमन-अम्हातत्यभत्यय दधुंउंगाहणादत

नेव । दधुंमंउगुणा तत्रउंउंगाहणदुठ ॥ ९ ॥ अथ प्रावायुषुत्तुत्य प्राव्यत-सपायनेयठवा दधोवरमेविपञ्चमासंति । तत्रविषयगुणविरामे पुष्पा
 इवमर्षगाहो ॥ १० ॥ सङ्घातादिना द्रव्योपरमेपि पयथाः सन्ति यथा पृथुपुटे क्षुद्राद्विगुणाः सकसगुणोपरमेतु न तत्रद्रव्यं नथा यथाहना नुवर्तते
 अनेन पयथाणां विरं स्थान द्रव्यस्य स्थितिर मित्युक्त मपकस्मादेव मित्युष्यते-सपायनययथा युधतिवीधिसमेवदधुदा । तत्रगुणकालोसथा यने
 यमतुषयपुठो ॥ ११ ॥ सङ्घातने-ससबाभ्यां यमार्भाभ्यां यो यत्नःसम्बन्ध सतदभुवतिनी तदभुवतिनी सङ्घाताद्यनावयव द्रव्याहायाः यद्वावा सङ्घाव
 चानाया नृपुन गुणकालः सङ्घातनेदमाहकालसम्बन्धः सङ्घातादिमाधेपि गुणाना मभुवर्तनादिति अथ निगमन-अम्हातत्यभत्यय दधुंउंगाहणाद
 सासुंन । तथेवपञ्जवाथ तिष्ठतददाथसपुगुणा ॥ १२ ॥ आहयवेगतीयं दधोवरमेपुष्पावत्वाथ गुणविप्यरिणामनिय दधुधिससोययगंतो ॥ १३ ॥
 द्रव्यविधौयो द्रव्यपरिचान-विप्यरिषयमिदये कस्मिन्गुणपरिचयनेसुगवं । कस्मिन्गुणविप्यरीचामो ॥ १४ ॥ जणइससकियुष

गुणमापुस्तानसवगुणनासी । दक्षस्तदक्षते विबभूतराकगुणाबुडिइति ॥ १३ ॥ अतन्तर मायु कस्त मया युक्तत चारस्मादिना चतुर्धिसृतिदयइमेन
 प्ररूपयथाइ ॥ नरइएस्मादि ॥ प्रथमसोवगरयति ॥ इइ आरकाभियुन्मयजाजनाति मात्राचि कांथयजाजनाति उपकरकानि सोहीकलाइककुचुका

हा ? गोयमा ! नेरइया सारजा सपरिग्गहा नोश्चणारजा श्यपरिग्गहा सेकैण्ठेण जाय श्यपरिग्गहा ? गो
 यमा ! नेरइयाण पुठविकाय समारज्जति, जाव तसकाय समारज्जति, सरीरापरिग्गहिंया ज्ञयति, सचिंत्ता

रिग्गहा : पवना चारक रइित्ते परिपइ रइित्ते इविपय उत्तर । गायमा चेरइयासारमा सपरिग्गहा । हे गोतम ! नारको चारकसहित परिपइ
 सइित्ते पदि । चापचारंभाथपरिग्गहा । नही चारक रइित परिपइ रइित । सेवेकडुव जाव अपरिग्गहा । ते से पवे हेमगवन् । इन कइ जाव
 परिपइ रइित नही इतिप्रयउत्तर । गायमा चेरइयाचं पुठविकाय समारमति जावतसकायसमारमति । हे गोयम ! नारको पुठियो जावप्रते पोडा व
 पवावे यावत् पमनाय प्रते पोडाउपजावे । सरीरा परिपइइवाभवंति । प्ररीर परिपइइवतके एतवामाटंज कम परिपइइवतके जिइां प्ररीर । कच्चापरि
 पइिया मवति । तिइां कम एतवामाटे कम्मं सिंहावनत्तिइवा । सवित्तावित्तमोसवाइं इग्वाइ परिग्गहिंयाइभवंति । सवित्तद्रव १ पचिचद्रव २ मि
 यद्रव ३ एवेकरी परिपइ सइित इवे । सेतेकडुव तवेव । ते तवे पवे इवादि तिमडोव कइवा । पसुरकुमाराराभते किसारंभापच्चा । पसुरकुमार
 हेमगवन् ! च चारक सइित इवादि प्रदन उत्तर । गायमा पसुरकुमारा सारमा सपरिग्गहा । हे गोतम ! पसुरकुमार चारभ सइित परिपइ सइि
 तवे । चापचारमा अपरिग्गहा । चारक रइित परिपइ रइित नही । सेवेकडुव । ते से पवे हेमगवन् ! कइं । गायमा पसरकुमाराचं पठविकाइवे
 ममारभंति । हे गोयम ! पसरकुमार इविरोकायनो समारम करे पोडा उपजावे । जावतसकाय समारमति । जावत् पसकायने पाडा उपजावे । सरी
 रापरिग्गहिंया मवंति । प्ररीर परिपइइवत पुवे । कच्चापरिग्गहा मवति । एतवा माटेल कम परिगुइवत पुवे जिइां प्ररीर तिइां कम पुवेज । मवचा
 परिगहिंया मवति । मवच पाकायना परिगुइवत पुवे । वेना देवीयो । देव देवी । मबूमा मबूसोपो । मडुव मनुबुवो लो । तिरिस्सजोविवा । तिंवे

शीनि प्लेन्ड्रियाकां परिष्प्रीमत्प्रात्याना दृक्मेका ॥ याश्चिरयान्तंक्रमतोवगरक्षति ॥ उपकारसापस्यो श्लेष्मियायां शरीररक्षायं तत्कृतपङ्ककावी स्य

चिन्तनीसयाइ वद्वाइ परिग्गहिहयाइ नयति । अस्सरकुमाराण नते ! किंसारनापुच्छा , गीय
 मा ! अस्सरकुमारा सारना सपरिग्गहा नोच्छणारंजा अ्यपरिग्गहा सेकेणठेण ? गीयमा ! अस्सरकुमाराणं पुढ
 त्रिक्राय समारनति जाय तसक्राय समारनति, सररीरा परिग्गहिहया नयति, कम्मा परिग्गहिहया नयति ,
 नयणापरिग्गहिहया नयति । देया देयीत्त मणुसा मणुसीत्त त्तिरिस्सज्जोणिणिया त्तिरिस्सज्जोणिणीत्त परिग्गहिहया
 न्ते नयति , अ्यासणसयणनक्रमस्सोयगरणापरिग्गहिहया नयति, सच्चिन्ना चिन्तनीसयाइ वद्वाइ परिग्गहिहयाइ
 नयति, सेतेणठेण तहेय एव जाय थणियकुमारा एणिविया जहा नेरडया । वेड्ढदियाण नते ! किंसारना
 सपरिग्गहा तच्चेय जाव सररीरापरिग्गहिहया नयति, याहिरियानक्रमस्सोयगरणापरिग्गहिहया नयति, सच्चि

नयति । त्तिस्सज्जोणिणीया । तिरेययानिक्क शो । परिग्गहिहिया भवति । एवे परिग्गइवत इवे । चासस्सस्सभडमत्तावगरंवापरिग्गहिहियामवति ।
 यामन बैमिवाणा मयन यव्वा भड माटीना भावण माय ते जायोगा भावन उपगएव काइगा कडाइटिक्क ते परिग्गइवत भुवे । सच्चिन्नाचित्तमीस
 यार इयार परिग्गहिहियार भयति । सच्चिन्नात्तस्स सच्चिन्नात्तस्स मियदस्स त्तिक्करी परिग्गइवत भुवे । सेतेणठेवतइव । ते तेवे एवे हे गीतम । एसएकु
 माए मारअ सपरिग्गइ कम्मा । एवजावसच्चियकुमाए । इन यावत् फुजितकुमार पयत्त दग भवनपतो कइवा । एणिविया अथा वेरएया । एकेग्ग्री
 विम नारको कया तिमन्न कइया । वेर दियारवन्ते विचारभा सपरिग्गहा तच्चेय । ने इग्गो वेमसवन् । स्यं पारअभसचित्त परिग्गइ सच्चिन्ना भुवे तिमन्न
 कइया । चासरोरपरिग्गइवामवति । यावत् शरीर परिग्गइवत त्तिवारे वन परिग्गइवत भुवे । वाहिरियामडनतोवगरणा परिग्गहिहियामवति । वाह
 उपएएव त्तिन भडमत्तावगरवन्ते विपे वरडोषा त सालोषो सपरिग्गइो जाइवा । सच्चिन्ना चिन्तवावभवति । सच्चिन्ना सच्चिन्ना मियदस्स परिग्गइवत भुवे

ब्रवेयानि ॥ टंकति ॥ ठिक्कंकाः ॥ कूळति ॥ कूटाणि शिखरानि ॥ इत्यादिव्यभगस्थानानिवा ॥ सेलति ॥ मुक्कपर्वता ॥ शिखरसि ॥ शिखरिष
 शिखरवन्तो गिरयः ॥ पद्मारति ॥ इंपदवमता गिरिदेशाः ॥ लेवति ॥ उल्कीरुपयतपइ ॥ उक्करति ॥ धवक्करः ॥ पवततटा बुदकस्यापःपतन ॥
 निक्करति ॥ निक्कर उदकस्यायसं ॥ चिक्कलति ॥ चिक्कल्लनिभोदकी अतस्थानविशेषः ॥ पल्लसति ॥ मल्लादनवील सएव ॥ विप्यिक्कति ॥ कबार
 यान तटवान्वा देशः केदारएवत्यम्भे ॥ वणकति ॥ वूपः ॥ वावति ॥ वायी चतुरस्रो कलात्रायविश्राय ॥ पुक्करिक्कति ॥ पुक्करिबी वृत्तः सएव
 पुक्करवान्वा ॥ दीक्किमति ॥ धारस्सो ॥ गुंकासियति ॥ वक्कअरस्सः ॥ सरति ॥ सरंसि क्षय सम्भूतवलाद्वयविशेषाः ॥ सरपतियाठति ॥ सरःपक्क

साचिप्त जाय नवति, एव जाव चउरिदिया । पचिदियतिरिक्कजोणियाण न्ति ! तचेव जाव कम्मा परि
 ग्गहिया नवति, टक्का कूना सेला सिहरो पद्मारा परिग्गहिया नवति । जलधलयिलगुहलेणा परिग्गहिया
 नवति, उक्करनिक्करचिक्कलपल्ललधिप्पिणापरिग्गहिया नवति, अगळतळगदहनवीठवावीपुक्करिणीदीहि
 या गुजालियासरासरपतियाठ सरसरपतियाठ विठपतियाठ परिग्गहियाठ नवति । स्यारामुज्जाणकाणणा

एव जाव चउरिदिया । इम जावत् चउरिदो तांर कइया । पचिदिय विरिक्कवाचियावमते तचेव जाव कम्मापरिग्गहिया भवति टक्का । पवेदो तियेव
 यानिक हे भएवन् । स्मं सारवाचो इत्थादि मय्य हे गौतम । तिमळ जावत् यरोर तवा कम्म पटियइवतत्तं सेषा पवंत । कूळासेखाचिइरोपम्भारा परि
 र्गहियाभवति । वूट गिण्ट इत्थादि यवनखान मवा पवंत शिखरवंत पवत काइक्क मम्मा पर्वतना देय परिमुक्कवत्त इवे । जळ बस विळ मुइ सेषा
 पटिमहिया भवति । योवी बन विन मवा सेर उक्केरा पवतमाचे घर ते पटियुक्कवत्त इवे । उक्कर विक्कर पिक्कल पक्कल चिपिया पटिमहिया भव
 ति । पवत गिण्टर पाचो अरे त्रिषी पाचोअरे ते खान बोवळे मियपाचो खान मइवावुन योळ तेहोळ ज्वारी पाचोरे खानक तिचे पटियुक्कवत्त इ
 वे । पवत तवाव वर मयोपो वाचो पुक्करिचो सेक्किवा गुवाधिया सरा सरपतिवाचो सरासरपतियाथा विक्कपतिवाचो पटिमहियाचोभवति । कूवा

यः ॥ मरुतरपतियाठति । यानु सरःपक्तिपु एकस्ता त्स्वरसो न्यस्मि अन्यस्मा दन्यत्रैव सन्धारकपाटकेनो वृक्क सन्धारति ताः सरःसरःपक्षयः विस
 पंक्षयः प्रतीताः ॥ आरामति ॥ आरामति यपु माभवीसतादिपु दपत्यावीनि ते आरामा ॥ उज्जायति ॥ उज्जायति ॥ उज्जायति पुण्यादिभृदुक्तकुस्तानि उ
 त्स्ववादी यदुन्नमनोग्यानि ॥ काकति ॥ जानमानि ॥ सामान्ययुद्धमयुक्त्वानि नगरसकानि । वरति ॥ वरानि नगरविमलकृष्टानि ॥ वरककृति ॥
 वनप्रकटा एकगातीपयुद्धमनुशालका ॥ वरदाइति ॥ वनराजयो वृषपक्षयः ॥ साइयति ॥ सातिका उपरिविसीकां प सकृदुल्लारूपाः ॥ परिह
 ति ॥ परिहाः अपउपरिच समशातकृपाः ॥ अहालगति ॥ माकारोपरि आमयविषोपाः ॥ वरियति ॥ वरिका युद्धमाकारान्तरे इस्त्यादिप्रचारमा
 र्गः ॥ दरति ॥ द्वार ॥ उकृच्छिका ॥ गौठरति ॥ गौपुर नगरप्रतीती ॥ पसिायति ॥ मासादा देवाना राज्ञाव प्रवमानि अपवा उत्सेवबहुलाः
 मासादाः ॥ परति ॥ यशवि सामान्यजनाना सामान्यमिवा ॥ सरयति ॥ सरयानि वृद्धमयावसरिकादीनि ॥ सावकति ॥ सापका इहाः यतुमु

द्यना वणखलावणराईठ परिगहि्याठ जयति । देवउलसजपधुजखाइयपरिखाठ परिगहि्याठ जयति ।
 पागारहाठगधरियदारगौपुरपरिगहि्या जयति । पासायधरसरणलेणस्थायणपरिगहि्या जयति । सि

तानाव विष्ठी वने पववा अरे नदी वावो वधखूची साटसो तवा कसक महित दीवकठ पावो भावतं वावो पावो पावे पावोमो पापेही उत्यति
 मरनोपगति माहामहि वीबीपाव भोरानो पगति ते परिगुहवत्त इवे । पावासुज्याव वाववा यवा वरखंडा वरराईपी परिगहि्या मवति ।
 त्रिवां श्री पुन्य रने पुन्यादि समूहवत्त नगर पासव उचवत्त वन ते नगरबी वेगवा वनकठ ते एक वातोय वच पनेक जातिना उत ते परिगुहवत्त
 इवे । देशम सभ पत्र भूभ पाहव परिवापी परिगहि्याभा भवति । दनकान सभा पव भूभ कारं इठनाको ऊपर सोढो इठे ऊपर सरोखो तिचे परि
 गुहवत्त इवे । पायार डाखण बरियदार गापरा परिगहि्या मवति । गठ कोट काट ऊपर पात्रव विधिव कोट वर दिवासे इस्वादिसपरव मारग
 विहको इरवाजा नगरनो वीलि तिचे परिगुहवत्त इवे । पासाद घर इरव खेच पावव परिगहि्या मवति । प्रासाद देवकान तथा राजमन्दिर घर

मं न्तमुरेयुम्नडादि ॥ महापद्मि रात्रमाणः ॥ सगलेत्यादिमावत् ॥ सोरिति ॥ लोहककादिति ॥ कवेल्ली ॥ कुरु
 चर्पति ॥ परिवेषणाद्यर्थो प्रात्रनन्दिपः ॥ प्रवर्षति ॥ मवनपतिमियासा, एतेष मारकादय श्च्यत्रस्यत्येम हेतुव्यवहारिकत्वा हेतय उथ्यन्तइति त
 न्ना विक्रपय ग्राह ॥ पंशङ्कइत्यादि ॥ इह इगुप वक्तमानाः पुण्यो हेतुरेव तदुपयोगानन्यत्वा त्पचयिषत्व चास्य क्रियामवा वित्यत आह ॥ इ

घातगतिगणउक्त्वचचूरचउम्मुहमहापहपहापरिगहिया न्रयति । सगकरहजाणजुगगिह्वियिह्विसीयसदमा
 गियानु परिगहियानु न्रयति । लोहीलोहककाहककुच्युया परिगहिया न्रयति । न्रयणा परिगहिया न्रयति
 देया देयीनु मणुस्सा मणुस्सीनु तिरिस्कजोणिया तिरिस्कजोणिणीनु श्यासणसयणसखनरुसचिह्वाचिह्वमीस
 याइ दव्वाड परिगहियाइ न्रयति । सेतेणठेण जहा तिरिस्कजोणिया तथा मणुस्साचि चाणियव्वा वाणम
 तर जोइनियवेमाणिया जहा न्रयणयासी तथा नैयव्वा । पच हेऊ पखत्ता तजहा-हेउ जाणइ हेउ पासइ

मामागवन्नता सरच वचमय इर उपायय इाट तित्ते परिगुइवन्न कुवे । विमाडग तिय वल्ल वयर पठप्पइ महा पठप्पइया भवति । न
 डाटनो व्यापना विडव्यापना उडव्यापना चत्तरव्यापना चतुर्मुख देवकुण्डवादि राजमाम सामान्यमार्गं तित्ते परिगुइवन्न कुवे । सगड रइ जाच
 त्रम गिनि विनि भोय सदमाचिवाधो परिगोइयापा भवति । गाहत्ता एव यान भयान वंशाडो पसाच गिदिक्का पालणो तित्ते परिगुइवन्न कुवे ।
 नोरो भाइवडाइ चडन्नुया परिमइया भवति । मांवा पयावन्नो तवो वडाइया कयेसो कुडको भाजन पर्यवानो तित्ते परिगुइवन्न कुवे । भवत्तापरि
 रइियाभवति । भवन्न परिगुइवन्न कुवे । दया देयीया । देव देवो । मयूसा मयूसोपो । मन्व च मनुष्यरो । तित्तिन्नान्निया । तिय व्वानिक्क । तिरि
 दात्राचिवापा । तिय व्वानिक्कओ को । पायच चडच चअंभं । पायन ययन कुम भंभा । मच्चिना चित्तनोमयाइ वल्लार परिगइयाइ भवति । मचि
 पा वित्त मिचट्ठेववा परिगुइवन्न ते कुवे । वतेवकुं । ते तेने पच रमवन्नो तिय च सारभवे । जहातित्तिन्नान्निया तत्तामयूसाचिवाचिपन्ना । जिन

उप्राग्वदति ॥ हेतु माप्याविनामृत साध्यनिययाद्ये जानाति विज्ञेयतः सम्यगवगच्छति सम्यग्दृष्टित्वा दय पञ्चविपीपि सम्यग्दृष्टिर्मेतन्त्वो मिय्या
 दृष्टेः मूत्रद्रुया स्वरतो पत्यमाबत्वा वित्येक एव हेतुं पश्यति सामाम्यतएवा वयोपादिति द्वितीयः एव हेतु युचते सम्यक्श्रुते वीधेः सम्यक्
 प्रशामपर्यायत्यादिति तृतीयः तथा हेतुं अभिसमागच्छति साध्यसिद्धीव्यापारयतः सम्यक्प्रामोती तिस्रुयुः तथा ॥ हेतुठमत्वेत्यादि ॥ हेतु रूप्य
 वमामादि मरुकारणं तद्योगा म्परबमपि हेतु रत एव हेतुनवित्यर्थः ब्रह्मस्वरत्वं नकवलिसरत्वं तस्या ऽहेतुकत्वात् माप्यऽष्टानमरत्वं मेतस्य स
 म्यग्प्रामिस्यात्, अष्टानमरत्वं स्यसायत्वा निययते करोती तियत्त्वमः प्रकारान्तरेण हेतु नेवाह ॥ पञ्चेत्यादि ॥ हेतुना अनुमानीत्यापक्षेन
 जानाति अनुमेयं सम्यगवगच्छति सम्यग्दृष्टित्वा देव एव परयती तित्वितीयः एवं द्रुष्यते श्रुते इति तृतीयः, एव मत्रिसमायच्छति प्रामोती ति
 चतुयुः तथा अयसित्वात् तुना ऽयवसामादिना ब्रह्मस्वरत्वं विद्यत इतिपचमः अथ मिय्यादृष्टि माश्रित्य हेतुत्वाह ॥ पञ्चेत्यादि ॥ पञ्चक्रि

हेतु युज्जठ हेतु श्रुतिसमागच्छेइ हेतु ठमत्यमरण मरइ । पच हेज पखशा, तजहा—हेतुणा जाणइ जाय
 हेतुणा ठमत्यमरण मरइ । पच हेज पयता, तजहा—हेतु नजाणइ जाय हेतु श्रुखाणमरण मरइ, पंच

तिय पबोनिव कक्षा तिम मनुष्य पचि जायहा । भाषनेर आशसिय वेमाचिवा । भाषत्वंतर ज्पातिपी वेमानिव । जहामवववासी तहा येयवा ।
 त्रिम भवनपती कक्षा तिम कइवा, ए नारकादिम कम्मपचेकरो हेतु स्यवहारिक पचावकी हेतुकरिये ते हेतुना भेठ करीजे—पचहेअ पयता तंज
 हा । पचहेतु कक्षा इहा हेतुन विपे वने ते पुरुप पचिहेतु करीये ते करीजे—हेज जायार हेज पायार हेज कुमरर हेज पभिसमायच्छार हेज ठमत्व
 मरत्वं मरर । हेतुसाध्य पविनामृतसाध्य निषयाद्य मते जांचे विगियेसी सम्यक्त्वांचे सम्यग्दृष्टी पचावकी ए पचहे प्रकार सम्यग्दृष्टीने खाचिवा हेतुपते
 सामाम्यपचे देतु हेतुपते सम्यक् प्रकारे सरदहे हेतुने विपे मवत्तये करी सम्यक् पामे पञ्चवसामादि मरत्वं जांचे मरे कम्मस मरे पचि केवसी मरे नही
 केवसीना मरत्वं पचेतुक्के वसी प्रकारान्तरे हेतु करीजे—पंचहेठ पयता तजहा जायार जायहेठवाठमत्वमरत्वं मरर । पचहेतु कक्षा ते

पत्नेरत् हेतवो हेतुव्यङ्गारिण्यात् तत्र हेतुलिङ्गं नञानाति नञः कुर्यापत्वा वस्यगर्थेति मिथ्यादृष्टित्वात्' एवं नपश्यति एवं मयुष्यते, एवं ना
 निमयागच्छति, तथा हेतु मय्यवसानादिहेतुयुक्त अद्यामरखं धियते करोति मिथ्यादृष्टित्वेना सम्यग्ज्ञानत्वा विति । ५ । हेतुमेव प्रकारान्तरे
 याइ न परेत्यादि ० हेतुना लिङ्गन मञ्जानाति असम्यगवगच्छति एवं मन्वेपि वत्यार अथो क्वपिपठन्ता महेतुमाइ ॥ पचेत्यादि ॥ प्रत्ययान्ति
 त्यादिना हेतुव्यङ्गारिण्या इहेतवः क्वचित्मि सौच पञ्च क्रियाजदा तद्वया ॥ महेतुजायइति ॥ अहेतु नहेतुजायेन सवचत्वेना नुमानानयेत्वा
 दुमादिबं ज्ञानाति व्यसा ननुमानोत्यापक्षतेत्यथः अतो सा वदतुरेव एवं पश्यतीत्यादि ३ तथा ॥ अइठ केवत्तिमरखमरइति ॥ अहेतुं निवै

हेतु पणुप्ता, तजहा-हेउणा नजाणइ जाय हेउणा अय्याणमरणमरइ । पच अहेउ पयुप्ता, तजहा-अ्य
 हेउं जाणइ जाय अहेउ केवलिमरण मरइ । पच अहेउ पयुप्ता, तजहा-अ्यहेउणा जाणइ जाय अ्यहेउ

६३-पनुमानादि हेतुको जाये १ पनुमानादि हेतुको देखे २ इम मरदई ३ इम पामे ४ अकेवतो पचाबको अय्यवसानादि करो इइअ मरवे
 मरे ५ ० ६ पानाया मय्याहटी अवरिबं ७ द्विजे मिथ्याहणे चावयी कहीजे-पंचहेउ पणुता तंजहा उठपकावर । पचहेउ कछा ते कहीजे-जेइवा
 मय्याहटी हेतु बिक जाये तेइवा मिथ्यालो नञाच मिथ्याहणे मको । चाकहेउ असाबमरखमर । यावत् इम न देखे २ सरदई तही ३ पामेनको ४
 पचपमानादि हेतु इअ पञ्चान मरवे मरे पञ्जारीतरयो मन्यो । पंचहेउ पयुप्ता तजहा । पचहेत कछा ते कहीजे-हेउपयवकावर चाव हेउसापकाय
 मरखमर । पच तिकेकरो न जावे मिथ्याहटी पचाबको इम न देखे २ न सरदई ३ न पामे ४ यावत् अद्याम मरवे मरे ३ ए वे साकाया मिथ्याहटी
 पचर काचया ७ द्विजे हेतुनो विपचमृत पदित कहीजे-पंच पचेअ पयुप्ता तंजहा पहेठ कावर जाय पहेउ केवति मरखमर । पच पहेतु कछा ते
 कहीजे-हेतु कावर विना पामे तिनि ए वे याकाया केवतो अवर काचया इम कावर पखे देखे २ सरदई ३ पामे ४ पय्यवसानादि हेतु विना मरे के
 वतो न उवठम मरख नको ५ । पंच पचेअ पयुप्ता तजहा । बको प्रकारान्तरे पच पहेतु कछा ते कहीजे-पचेठया कावर जाय पचठया केवति मर

नाका प्राणार्थे तपयुक्तता विद्वन्तीति ॥ पञ्चमकातेसप्तम ॥ ७ ॥ सप्तम षड्वेदाङ्के पुद्गलाः स्थितितो निरूपिता षष्टमेतु तस्य प्रद
 शता निरूप्यन् इत्येव सम्यन्तस्या स्येद प्रकाशना मूय ॥ तेऽभित्यादि ॥ वधादेसकति ॥ द्रव्यप्रकारेऽव द्रव्यत इत्यर्थ परमायुस्वाद्याभित्येतिपाव

पथम सयस्स सत्तमो उद्देसी सम्मतो ५ ॥ ७ ॥ तेणकालेण तेणसमएण जाय परिसापफि
 गया तेण कालेण तेण समएण समणस्स ऋगवउ महाधीरस्स झ्यतेवासी णारयपुत्ते णाम झ्यणगारे पगइज्ज
 इए जाव विहरइ, तेण कालेण तेण समएण समणस्स जाव झ्यतेवासी नियठिपुत्तेणाम झ्यणगारि पगइज्जइए
 जाय विहइ, तएणं से नियठीपुत्ते झ्यणगारे जेणामेव नारयपुत्ते झ्यणगारे तेणेव उवागच्छइ उवागच्छइ
 सा नारयपुत्तं झ्यणगारं एव वयासी-सहेपोगलसि झ्यञ्जो कि सञ्चहा समज्जा सपएसा उवाज्ज झ्यणहा

इति वैभगवत् ! तुम्हे ऋषं ते सत्ये पश्यता नही । पंचम सयस्य सत्तमया षड्वेदो भव्यती । ए पापमा ययक्वनी सातमी षड्वेदो पूरावयी । ७
 मातमे इमं पुंस्य व्यतिषवी ऋषा पाठमे ती तडोज षड्वेदो-इति सवत्य । तेऽंवासेऽव तेऽंसमएव वाव परिखापडिगया । ते वासने विवै ते सम
 बने विवै यामो वम देयना दीषावका यावत् परियदा ध्वस्यन्ति गर् । तेऽव कासेऽव तपं समएवं । ते वासने विवै ते समयने विवै । समयस्यभगवपीमहा
 वोरस्य पतगमो । अमव भगवन्त श्री महावीरस्यमोना मिष । बारवपत्तेऽमं पचगारे । नारदपुत्र इसेनामे साधु । पसरभइए । समवे सरथ । आव
 दिवोए । यावत् विभोत । तेऽंवासेऽव । ते वासने विवै । तेऽव समएवं । ते समयने विवै । समयस्यमवपासकावीरस्य । अमव भगवन्त श्रीमहावीर जामो
 मा । आव पतेगमो । बावत् मिष । विवठोपत्तेऽमपचगारे । मिगुन्तो पच इसे नामे साधु । पसर भइए जावविवोए । समवे सरथ यावत् विभोत ।
 तएवमेविपठो पुत्ते पचगारे । तिसरि ते निपत्तोपचगामे साधु । जेऽमिपचगामे साधु । जेऽमिपचगामे साधु । जेऽमिपचगामे साधु । तेऽव उवागच्छइ र
 ता । तिसरि पावे विवै पासीने । बारवपुत्र पचनार । नारद पुत्र नामा साधुमते । एवं वयासी । इम वचतो ऋषो । सव्यपीमक्ता । सवसा पुडव । ते

श्यमज्जा श्यपएसा, श्यज्जोसि नारयपुत्ते श्यणगारे नियठिपुत्त श्यणगार एव वयासी, सव्वेपोगला मे श्यज्जो
 सश्रह्हा समज्जा सपएसा नोश्रणह्हा श्यमज्जा श्यपएसा, तएण से नियठीपुत्ते श्यणगारे नारयपुत्त श्यणगार
 एववयासी-जहण ते श्यज्जो सव्वेपोगला सश्रह्हा समज्जा सपएसा नोश्रणह्हा श्यमज्जा श्यपएसा किदद्वेवादे
 सेण श्यज्जो सव्वेपोगला सश्रह्हा समज्जा सपएसा नोश्रणह्हा श्यमज्जा श्यपएसा खेत्तावेसेण श्यज्जो सव्वेपो
 गला सश्रह्हा तहेयचेव कालावेसेण तचेव त्रावादेसेण श्यज्जो तंचेव, तएण से नारयपुत्ते श्यणगारे निय
 ठीपुत्त श्यणगार एववयासी-द्वेवादेसेणियि मेश्रज्जो सव्वेपोगला सश्रह्हा समज्जा सपएसा नोश्रणह्हा श्यम
 ज्जा श्यपएसा खेत्ताएसेणियि कालाएसेणियि, तएण से नियठीपुत्ते श्यणगारे नारयपुत्त श्यण

पज्जा वि सपठठा समग्गा सपएसा णव्वारु पचठठा पमग्गा अपदेसा पज्जानि । तुकारे पडो । भावो खू ? पडं सद्धित्ते मच्च सद्धित्ते प्रदेय स
 द्दित्ते पडो । भायं इसा कडो । बारकपत्ते पचमारो । नारदपुत्र नामे साधुने । बियठो पुत्र पचमार । तिम्यो पुत्र साधुपत्ते । एववयासी । इम कडै ।
 सव्वपायबानेपज्जो । समग्गा पुइस पकारे पडो । पावो । सपठठा समग्गा अपदेसा । पठ सद्धित्ते मच्च सद्धित्ते प्रदेय सद्धित्ते । सो पचठठा
 पमग्गा अपदेसा । पडं रद्धित्ते नको मच्च रद्धित्ते प्रदेय रद्धित्ते । तएच से बियठो पत्ते पचमारो । तिवारे ते भिगु बो पुत्र साधु । नारदपुत्र पचमारं ।
 नारद पुत्र साधुपत्ते । एव वयासी । इम कडै । अइस ते पज्जो । जो चं वाक्कावकारे, तुकारे पडो । भायो । सव्वपायबाना । समग्गा पुइस । सपठठा सम
 ग्गा अपदेसा । पठ सद्धित्ते मच्च सद्धित्ते प्रदेय सद्धित्ते । एव पचठठा पमग्गा अपदेसा । नको पडं रद्धित्ते मच्च रद्धित्ते प्रदेय रद्धित्ते । विद्वेवादे
 सेचं पज्जो । सो खू इमको परमाचू पादि पायबोने । सव्वपायबाना । समग्गा पुइस । सपठठा समग्गा अपदेसा । पडं सद्धित्ते मच्चसद्धित्ते प्रदेय सद्धित्ते
 सो पचठठा पमग्गा अपदेसा । नको पठ रद्धित्ते मच्च रद्धित्ते प्रदेय रद्धित्ते तथा । खेत्ता देसेच पज्जो । एव प्रदेयावगावो रथा पुइस ते पायबोने

॥ ४ ॥ नेत्रादेवेति ॥ एकप्रदेशेऽप्युच्यतेनेत्यर्थः ॥ आसादेवेति ॥ एकादिप्रमयस्वितिकृत्येस ॥ प्रावादेवेति ॥ एकपुण्यकालकल्पविना ॥
 अनुयोगानामप्यमाधीत्यादि ॥ इह च परमविषयमाहुर्दिपुद्गलविचारे प्रकाले समवेणा अग्रवशाएव तेप्रकृपिता सन्तेवा प्ररूपे साहस्यदि प्ररु

गार लयययासी-जइण श्यज्जो दशाएसेण सधुपोगला सथ्यहा समज्जा सपएसा नोश्रणहा श्यमज्जा श्यप
 एसा, एय ते परमाणुपोगलेयि सथ्यहे समज्जे सपएसे णोश्रणहे श्यमज्जे श्यपएसे । जइण श्यज्जो खेत्ताए
 सेणयि सधुपोगला सथ्यहा ३ जाव एवते एगपएसोगाठेयि पोगले सथ्यहे समज्जे सपएसे जइण श्यज्जो

इ चाप । मयपावता । मगसा पुद्गल । मपठठा समझा सपदेवा । पर सङ्घित है मध्य सङ्घित है । चापबठठा यमझा सपदेसा ।
 मङ्गो पर रङ्घित मध्य रङ्घित तया । वासादेवेच यज्जा । एकादि समय क्षितिमा पुद्गल आयबीने हे । पार्य । सखेपोगला । सगला पुद्ग
 ल । मपठठा समझा सपदेसा तयेर । पर सङ्घित मध्य सङ्घित तिमत्र बधवा । भावादेवेच यज्जो तयेर । एकागच काशादि पुद्गल चाय
 याने हे पाय । पूर कर्त्त तिमत्र बधवी । तएचसे वाएय पुत्ते पबमार । तिचारेते नारद पुत्र साय । बिबंठी पुत्र पबमार । निर्गुबी पुत्रगाने साधुपते ।
 एधरयाओ । इम बई । दग्गादेसेबधि मे । द्रव्य शान्तयोने पधि प्रभारे । पळ्ळासगपोगला । पडो पार्य । सगला पुद्गल । सपठठा समझा सपदेसा ।
 मपठ मम्य मपदेय है । चो पबठठा यमझा सपदेवा । नडो पनठ यमध्य सपदेय है । खेता देसेबधि काशादेसेबधि सावादेसेबधि । इम चोच चाय
 योने पधि काज यात्रणेने पभ भाय पाययोने पधि इमत्र । तठच से बियठेणुने पबगारे । तिचारे ते निर्गुबो पब सायु । नारअपुत्र पबमार । ते
 नारद पब सायु पते । एधरयाओ । इम बई । त्ररच यज्जो । जो च वाक्कापकारे, हे पार्यो । दग्गादेमेच । द्रव्य शान्तयोने । सगपामसा सपठठा ।
 यमना पडय मपदेवो । यमझा । यमध्य है । मपदेसा । मदेय सङ्घित है । चा मपठठा यमझा सपदेसा । नडो पनठ यमध्य सपदेय है । एचसेय
 रमायु पातमखेरि । इतहै ता परमाच पुद्गल पधि । यबठठ यमझे सपदेसे । यद सङ्घित पुजे मध्य सङ्घित पुजे प्रदेय सङ्घित पुजे । चोपबठठे यम

कालाएसेण सद्यपोगला सद्यह्ना ३ एव ते एगसमयठिंदुएवि पोगले ३ तचेव जइण स्यज्जी जायाएसेण
 सद्यपोगला सद्यह्ने ३ एयं एगगुणकालएवि पोगले सद्यह्ने ३ तचेव स्यह ते एवननभवति, तोजधयसि द
 ह्याएसेणयि सद्यपोगला सद्यह्ना समज्जा सपएसा एव खेसाएसेणयि कालाए
 सेणयि जायाएसेणयि तण मिच्छा, तएण सेनारयपुत्ते स्यणगारे नियठीपुत्त स्यणगार एवधयासी, नोखलु
 एय देयाणुप्पिया एयमठ जाणामी पासामी, जइण देयाणुप्पिया नोगिलायति, परिकहित्तए तं इच्छामि

धने सपएसे । मही पनठ समथ समवय बुले । अइसपज्जा । आबं वाक्कासंकारि, हे । पाय । खेतासेसंबवि । चेप भायबीने पबि । सव्ययोगगला । सव
 पइल । सपठठा ३ । सपठठ समथ सपदेस ये । आव एय ते एगपदेसी गाठेविपागणे । बावत् इमसे तो तुकारे एक हाबायप्रदेय सवगाही रओ ते पर
 मास पुइल ते पबि । सपठठे समथ्जे सपदेसे । सपठठ मथ्य सद्धित प्रदेयसद्धित ये । इत्थादि । अइस पज्जो । ओ च वाक्कासंकारि, हे । पाव । वाबा
 देसेचं । वास भायबीने । मासपागगला । सगला पइल । सपठठा ३ । पठ सद्धितहेइत्थादि ३ कइया । एवंतेएगमसबद्धिपविपोगले सपठठे समथ्जे
 सपएसे तचेर । इमसे ती तुकारे एक समय क्कितिनी पबि परमास पुइल पठ सद्धितहे मथ्य सद्धित प्रदेय सद्धित बुले ए पबि तिमव कइयो । अइ
 सपज्जा । ओबं वाक्कासंकारि, हे । पाय । भावा देसेच सव्यपागगला सपठठा ३ । भाववकी सव पुइल सपठठ इत्थादिहे तो । एवंतेएयमुच वाकएवि यो
 रयने । इम तकारे एकयच कासना पबि परमास पुइल । सपठठे समथ्जे सपएसे तचेव । पइं सद्धित मथ्य सद्धित प्रदेय सद्धित बुले इत्थादि तिमव
 कइया । सपठठेवं नमवइ । क्विने ते परमास पुइल इम न बुवे । तीखंभवसि । ते माटे जे तू इम कइसे— इत्थयो पबि । सव्ये पोगगला । सवथा पुइग
 म । सपठठा समथ्जा सपदेसा । पठ सद्धित हे मथ्य सद्धित हे प्रदेय सद्धित ये । ओ सपठठा समथ्जा सपदेसा । मही पनठ मथ्य सद्धित प्रदेय सद्धित ।
 एवपत्तादिसेसंबवि वावादेसेसंबवि । इम चेवसकी पबि वाकवकी पबि भाववकी पबि । तचमिच्छा । ते चं वाक्कासंकारि, मिथ्या भूठो ।

वित्तमेव जलनी तिरुत्वे त्ययमेव तपादि-समदेवाः साद्रीः समध्यावा इतरे त्वन्दुर्वा समध्यावेति ॥ अर्कतन्ति ॥ तत्परिमाणापानपरं तत्स्वरूपा भिपान, अप इव्यतो उपदेगस्य चत्राद्याधित्या प्रदेआदित्वं निरूपयथाह ॥ येववतुअप्यएवेइत्यादि ॥ यो द्रव्यतो उपदेस्यः परमायुः सच सेत्रतो नियमा उपदेगो यस्मा दग्नी सेत्रसे कत्रेव प्रदेस्ये अगाइते प्रदेस्युयाद्यावमाहेतु तस्या प्रवद्यत्वमेव नस्यात् काशतसु यद्यथा येकसमयस्थितिक तदा उपदेगा अेकसमपस्थितिकसु समदेस्यइति प्रावतः पुन यंशेकगुणकालकावि सावा उपदेगो, द्विगुणकालकाविसु समदेस्यइति निरूपयितो

ण देयानुप्यियाण ध्यतिए एयमठं सोच्चा निसम्म जाणिप्तए, तएण से नियठीपुत्ते ध्यणगारे नारयपुप्त ध्य गगार एव्ययासी दद्याएसेणवि ध्युज्जो सधुपोगगला सपएसायि ध्यपएसायि ध्यणता सेप्ताएसेणयि एवचेव क्कालाएसेणयि, ज्ञावाएसेणयि एयचेव, जेदद्वत ध्यपएसे सेसेसतु नियमा ध्यपएसे, कालतु सिय सपएसे

तएवचारवपुत्ते पचमारे । तिवारे ते नारद पुत्र इसेनासे साधु । शिवतोपुत्र पचमार । निपबो पुत्र साधुपुत्ते । एव बयासी । इम कइ । बोखबएवंदेवाह विषा । नहो निचे इम अहो देगनुमिय देवकाम । एयमइजाबामो पावामो अरददेवाकृपिया । एह पचप्रते इ वाचू देषु वाच वाक्कासकारे, पइा देगनुमिय ! बोमिवायंति परिकरुणए । ए वाचना देतावका नहो ज्ञान खेइ विज्जासयबो न पामे । तएज्जामिचं देवाकृपियाच धतिए । ती वाचं च वाक्कासकारे, तुकारे समीये । एयमईसायाधिसक्यजाचितए तएवं से शिवतोपुत्ते पचनारे । ए अजन्तरोत्त सरूप मावप्रते साभओने इइयने विदे प्राचयने कमव बापो तिवारे तेतिपबो पुत्र पचमार मापु । नारद पुत्र साधुपुत्ते इम कइ । दग्गादेसेचमिपक्को सग्व पोत्रगता सपदेमानि सयंतावि । द्रव्यवबो पवि चम्भारे पइो चावं । सबबा पइह समदेय पचिजे ते ज्जिम ज्जिमदेगादि सन्म समदेगवे चने परमायु पइह समदेगवे ते पवि अजन्तावे । खेतादेसेचमि एवं काठादेसेचमि एव मावादेसेचमि एवपेच । पाकायना हाच प्रदेगादि खपर जे पचगा सा पुरह ते चप्रदेयोइएइह प्रदेय पचगओ रखा ते समदेम तथा होच पादि कमय क्कितिना समदेयो एव समच क्कितिना समदेगो होचमुचकावादि

जहागेतुंएवकासठेनाथठुंति । एया सत्रतो उपदेस उच एव कासतो जावत दासी वाच्यः, तथाहि—जे कासठे अप्यएसे से दवठे सिय सप्य एसे सिय अप्यएसे एव सेत्रतो मावतव तथा—जे भावठे अप्यएसे से दवठे सिय सप्यएसे सिय अप्यएच, एवं सेत्रत कासतयेति, उक्तो उम देवो उच समदक्षमाह । सेवसठेसप्यएसेइत्यादि । अयमर्थो यो द्रव्यतो व्याकुवावित्त्वेन समदवाः स सेत्रतः स्या समदेवो व्यायिमेवशायगाचित्या रस्या दमदस्य एकमदेवावगाहित्वा देवं कासतो जावतव तथा प- सेत्रतः समदेवो व्यायिमेवशावगाहित्वा स्वद्रव्यतः समदेवाएव द्रव्यतो मदेवस्य द्विमदेवावगाहासम्भवात् कासतो भावत दासी द्विधापि स्या दिति तथा यः कासत समदेवः स द्रव्यत सेत्रतो जावतव द्विधापि स्यात् तथा यो जावतः समदेवः सद्रव्यसेत्रकाले द्विधापि स्यादिति समदेवसूत्रावां प्राकार्यइति, अयं पामेव द्रव्यादितः समदेवासमदेवस्याना मस्यबहुत्ववि

एसे सिय अप्यएसे एव कासठे जायठेयि । जे खेसठे सपएसे से दवठे नियमा सपएसे कासठे जयणाए जायठे जयणाए, जहा दवठे तहा कासठे जायठेयि । एएसिण जते ! पोगगलाण दव्हादेसेण खेसठेसेण

म येव वको पमदेय कथा एम कासको भावको पवि कइयो ते कहैजे—जे कासकोप्यएसे दावको सियसप्यएसे सियसप्यएसे एवं सेतको भावको जे भावपा पचरसे सियसप्यएसे सिद्धसप्यएसे वखितथा कासकोपि । एक पमदेय कथा । जेद्वयपा सपण्ठे सेवेतकोसिद्धसप्यएसे सियसप्यएसे एव कास पा भावकोपि । सिये समदेय कहैजे—जे द्रव्यको इच्छावावि एके कटी समदेयसे ते जेवको विगरे समदेय के व्यादिकमदेयावगाहि पचाको तथा समदे य पविपुजे एव मदेयावगाहि पचाको एम कासको भावको पवि कइयो । जेसेतको सपएसे जेद्वयको सियमासप्यएसे । जे जेवको व्यादिमदेयावगाहि पचाको समदेय के ते द्रव्यको भिजे समदेय कोच पुजे द्रव्यको पमदेय परमाणु हीजपुजे तेहन व्यादिक मदेयावगाहना परच्छावको तथा । कासको मयवाए भावकोमदकाउ जहाद्वयपा तथाकासको भावपापि । कासको भजगाये तथा भावको पवि भजगाये समदेय पमदेय देवं पुजे तथा जिय द्र व्यको कथा तिम कासको भावको पवि कइया तथा जे कासको समदेय जे पुजे ते द्रव्यको जेवको भावको देवं प्रकारि पुजे तथा जे भावको समदेय पुजे

प्रागमाह ॥ अर्थविद्यमितादि ॥ सूत्रसिद्धं भवर मस्यैव सूत्रोच्चारणवपुलस्य प्रावणाद्यं भाषाप्रपञ्चीयदुक्तो निधीयते-धीष्णप्रप्यायपुनं यवेसेत्तद

कालादेशेण नाथादेशेण सपएसाण अयएसाणय कयरे जाव विसेसाहियाथा ? नारयपुष्ता सख्त्योवा
पोगला नाथादेशेण अयएसा कालादेशेण अयएसा अयसखेज्जगुणा , वख्खादेशेण अयएसा अयसखेज्जगुणा ,
खेसादेशेण अयएसा अयसखेज्जगुणा , खेसादेशेणचव सपएसा अयसखेज्जगुणा , वख्खादेशेण सपएसा विसे
साहिया कालादेशेण सपएसा विसेसाहिया नाथादेशेणं सपएसा विसेसाहिया , ताण से नारयपुत्ते अण

ते द्रव चेव कावेकरी वेत्तं मेदुदुरे ए समदेय एप्रदेय सूचना भाषाव कथा । त्रिवे एवमेव द्रव्यादिक सकी समदेय एप्रदेय एव बहुल है विभाग क
हे-एप्रसिक्कभते पोरमकार्थ द्वादेशेव खेसादेशेव भाषादेशेव सपएसाच सपएसाच वयरे कयरे जावविसेसाहियावा । एवमे हे भयवत् ।
एवमेव द्रव्यो चेत्यो जावयो भावयो समदेयने एप्रदेयने कुच २ कयो खाडापुरे यथापुरे वरावर इवे विमिमादिक पुवे इतिमत्र इत्ता पयथी व्याख्या
न इराने विवे गीज एल बहुल पुवे ते किरा एप्रसिक्कभते पोम्पसाच द्वादेशेव खेसादेशेव भाषादेशेव सपएसाच वयरे २ इत्तादि तथा
एप्रसिक्कभते पोम्पसाच द्वादेशेव ३ सपएसाच वयरे २ इत्तादि एवे एल बहुल पडिका कयो एवे ए सूत्रोच्च मित्र एल बहुल कडयो, पर सुप्रमा
दि एवमेव कथा ए एल बहुल सूत्र सिद्ध जाववा एतसाविमिय एव सूत्रोच्च एल सूत्रोच्च भावनाने एवे सूत्रोच्च भावाहे ते विमिय पाणीये टोकावो को
ई सेवा इत्ता संव ववे तमाटे नयो सिद्धी । चारवपुत्ता सावत्यावा पोम्पसा भाषादेशेव सपएसा कासादेशेव सपएसा सखेज्जगुणा । हे नारद पुत्र । ते
सकयो जाडा एदुत्तक भावकयो एप्रदेय १ तदयो काकयो एप्रदेय एसख्यावपुत्ता २ तदयो । द्वादेशेवसपएसा सखेज्जगुणा । द्रव्ययो एप्रदेय एव
एजातमवा २ तदयो । खेसादेशेवसपएसा सखेज्जगुणा । चेत्यो एप्रदेय एसख्यातमुत्ता ३ खेसादेशेवसपएसा सपएसा सखेज्जगुणा । तदयो चेत्यो ज
निये एप्रदेय एसख्यातमुत्ता ४ तदयो । द्वादेशेवसपएसा विसेसाहियावा । द्रव्ययो समदेय विमियादिक ५ तदयो । कासादेशेव सपएसा विसेसाहि

परिणामोच्छ्रय भवति । आत्मा-एवमेवोद्देशेन एगपयसावगाहार्थम् । टाढंतरसंज्ञकति पशुबकालेकमग्नकथा ॥ १० ॥ एवमेव ब्रह्मपरिणामव्यवृत्तिति चेन्ने एव मयिकृत्य एकप्रवृत्तावगाहादिविपु पुद्गलमेवेपु स्वानान्तरगमन प्रतीत्य कालेन कालाप्रदेशानां मार्गका यथा खेचत एव मवगाहनादितोपीत्येत दुष्कृत-सकोपविकोपयिषु पशुघटौगाहकाश्च एव । तदुक्तुमवापरमिरे यदेवसहाइपरिणाम ॥ ११ ॥ अवगाहनायाः उक्तौच विकोपच प्रतीत्य कालाप्रदेशाः स्युः तथा ब्रह्मवापरित्विरत्यव्यमनः कर्मादिपरिणामच प्रतीत्यति-एववोसवोचिय परिणामोपीत्यसाहइइमए । ततंपशुबए चिं कालेकंप्यएचर्च ॥ १२ ॥ एविति पुद्गलानामित्यर्थः कालेकचप्यएसा एवमावापयएचर्चिती । इतिप्रसवेज्जगुका विद्यापरिणामबाहुला ॥ १३ ॥ एतौदवादेरे कथय्यएसाहवतिरुक्तुका । केपुकतेपरमावू कइतवपुभतितंतुवसु ॥ १४ ॥ अतु १ सवेज्जपयसिय २ अवंक ३ अतप्यएसियाचेव ४ । अठरोचिपरसीचो ज्जसाहसोएअकटाळं ॥ १५ ॥ तत्वाकंतेरिंतो सुतेकंतप्यएसियएचिती । जेअपएअठए प्रचियाभबवोअकतगुका ॥ १६ ॥ अमन्ने

ज्यो नत्ताप्रदक्षिणकथेज्यः प्रवेशार्थतया परमाहवो नत्तजुकाः सूत्रे उक्ताः सूत्र चेद-सवृत्तोवा अकतपएसिया कथा दवठयाए तेचेव परसठयाए अकतगुका परमाहुपीगता दवठपयसठयाए अकतगुका सवेज्जपयसिया कथा दवठयाए सवेज्जगुका तेचेव परसठयाए असवेज्जगुका अससि ज्जपयसिया रुपादवठयाए अवंकवेज्जगुका तचेव परसठयाए अवंकवेज्जगुकाति संवेज्जमेजागे संवेज्जपयसियाअववृत्ति नवरमसवेज्जपय सिया कप्रानेअसठइने १७ सवेज्जतमे जाणे सक्कतप्रदेशिकाभा मयक्कंपयतमेजागे सक्कतप्रदेशिकाभा मबवो वसते उज्जसूत्रप्रामास्यादिति-सइविअसवेज्ज पय सियाअतचिंअवंकप्राने । बाहुअवशिज्जइ पूइमवसेसाहिरासीचि ॥ १८ ॥ सक्कतप्रदेशिकाभान्तप्रदेशिकाप्रिधानान्या मिइअ सक्कतप्रदेशिका राशोः सक्कतप्रामवृत्तित्वा तेपां अरुपतो बहुत्व मवमन्यते अथया तस्या प्यसवेज्जपमागेनत्तभागेवा ; तेअविय्यज्जिति । जेवेकरासिचोचिय असख ज्ञानेनवेठरासीच । तेकावंकवेज्जगुका अचवोकालापएसचि ॥ १९ ॥ नवोपराइयो रित्तस्या यमथः अमन्तप्रदेशिकराशो रजन्तजुका खो सक्कतप्रदेशि

करार्थेऽस्तु सङ्घातज्ञाने सङ्घातमागस्य च विवक्षया नात्यन्तमरुपता ऽतः कातकः समदेष्टे समदेष्टेषु च वृत्तिमता नदूना वदुत्वा त्कासामदेष्टानाच सा
 मायिकत्वेना त्यन्त मरुपत्वा त्कासामदेष्टेषु सङ्घातगुणत्व इत्यामदेष्टानामिति-एतोषसकगुणिया इतिकतापयसयासमय । संतेतासवेष्टिय
 प्रपयसायेतठंअसवे ॥ २० ॥ बुष्पयियाइएसुवि पयसपरिबिहिएसुठासु ॥ सङ्घाएकेकोषिय रासीकेतापयसां ॥ २१ ॥ एतोयेताएस यवेवसप
 एसया अंसंखगुणा । एमपयसीयाइ मोनुंसेसावगाइबया ॥ २२ ॥ तेषुचयुपयसीगा इवाइयावह्वपोम्सासेसा । तेषसससकगुणा अवागाइबठाबबा
 इत्ता ॥ २३ ॥ व्हेकईतिएतो सपयसापोम्साविवेसइिया । कासेबयनावेचय एमेवनवेविवेसइिया ॥ २४ ॥ प्रावाइयावुष्ठी अंसंखगुणियाकमपय
 सां । तोसपयसियां कताइविवेसपरिवुष्ठी ॥ २५ ॥ एतद्भावनाच वक्ष्यमाबस्यापनातो वसेया-मीवाबसकमपइ सपयसाकेतठंअंसंखगुणा । न
 रियासठावेपुच योवक्षियतेमइयेवा ॥ २६ ॥ निमाका नि त्यमदेष्टसमदेष्टानां मोसितानां सङ्घन प्रति अमदेष्टेषुः समदेष्टो वस्यवदुत्वविवारसङ्घने

सेत्रकः समदेष्टाः असङ्खेयगुणाः सेत्रतो मदेष्टेषुः सकाङ्गात् स्वस्थाने पुनः केवकसमदेष्टापिनाया कोकाएव ते सेत्रतः समदेष्टाइति एतदेवोच्यते-ये
 तवसपयसा योवाइइदमावठंअइिया सपयस्यप्याकयुय सठावेअसठंएवं ॥ २७ ॥ अयंत इतिव्याख्यानापेक्षया-पहमअयसां वीयपुबरोइसपयसा
 चं तइंपुबसीसां अणवदुचत्वठंतिवि ॥ २८ ॥ अयतो व्याख्याकारेव वीस्य इत्यनुत्वानि भवन्ति वृत्ते त्वेकमेव निमाएवदुत्व मुक्तमिति-ठा
 केठावेवकइ मावाइबत्रमपयसां । तेषियनावाइं परिप्रसइसपयसां ॥ २९ ॥ यया किल कस्यनयां सां सनकपुद्रता सेनु भावकाराङ्गव्यवे
 यतो ऽमदेष्टाः कनेच एकद्विपञ्चदशसङ्खसङ्काः समदेष्टास्तु नयनवस्यह्यनवतिपञ्चनवतिवइलसङ्काः ततश्च प्रावामदेष्टेषुः कासामदेष्टेषु चइ
 स्त्रं वदुंते तदेव प्राबकमदेष्टेषुः कातसमदेष्टेषु वीयत इत्येव मन्यत्रापीति-अइवाकेसाइं अमपयसावइयायसमसो । तेषियकेताइव परिबकइव
 पयसां ॥ ३० ॥ अचरोपरप्यविद्या मुष्ठीवासीयइरोकडपि । अपयइवपयसा अपोष्णतावसतकडठं ॥ ३१ ॥ तेषेवयतेचठडिवि अनुबचरिष्णं

तियोभासादुबिधा । तेकउमुदनीहाकी तेविश्वकीवसुविद्वान् ॥ ३२ ॥ वसुधैवकुतुम्बित्ति प्रोक्तकालादिभिः कपुत्र्यन्तइति विज्ञेयन्ते—एएशिरासीय निवरिसव
 मियंमंभामिमिपुत्रव ॥ मुदनीएववपोग्लस जावतावावसुवकाठे ॥ ३३ ॥ कल्पनया यायन्तः सर्वमुद्रसा सार्वतो ससाइति—एकंशरोपर्यंषय वसयसइ
 ससाइंअप्यएवाह । प्रायाइंअकमसो अठरइविजशोवइठाहं ॥ ३४ ॥ अठरुंअवठइं अठाअउंतेतेकनवठइं । एवइयाइंअस्सा इसप्यएसाअविव
 रीयं ॥ ३५ ॥ एएसिंअइसतव मत्योअक्यंकरिअरासीहं सप्राथयजासे ज्जतेअकालेविजाप्रिदिरति ॥ ३६ ॥ अकालं पुद्रसा निकृपिता सौच जीयो

गारे निर्यंठीपुत्र अथगारं वदइ नमसइ नमसइन्ता एयमठ सम स्रियणएण जुज्जो खामेइ खामेइत्ता
 सजमेण जाव विहरइ । अतेसिं अगय गोयमे समण जाय एव वयासी जीवाण अते ! किं वदति हायति
 अथठिया ? गोयमा ! जीया नीयहुति नोहायति अथठिया । नेरइयाण अते ! किं वदति हायति अथ
 ठिया ? गोयमा ! नेरइया यहुतियि हायतियि अथठियायि जहा नेरइया एव जाय वेमाणिया । सिंठाण

या । काठको सपदेय शियेयापिब ० तेइकी । मावादेयेअं अएसा विसेयाइवावा । भावको सपदेय विमेयापिब इ अथ वदुलता कोइव सइए व
 बीयहै यवा अत्यन्तिये करो एकसाव समस्य पुदुगल कलीये तेइने भाव । वास २ द्रस्य इ अथ ४ यकी अमदेय अमकमे एव सइस ते सइस पच सइ
 स इय सइस ए अमदेय अने सपदेय पनकमे निवाअू सइस अथाअू सइस पचाअू सइस नेव सइस है तिपारे भाव अमदेय अकी काल अमदेय
 ने शिये सइस अथे तेइकीव भाव सपदेयको वास सपदेयने विवे सइस हीनबाय इम बाअ स्यागये पवि विचारको एअओ स्यापना पइइवाकी सिखी ।
 तएअसैबारअपुन अचगारे । तिपार ते बारअपुच साधु । शियंठीपुत्र अचगार । निपेयोपुत्र सधमते । वदइ अममइ २ ता । वदि नमस्कार करे का
 की नमस्कार करीने । एअमइअअशिवएअं अज्जा २ खामेइ सअमेअअव विहरइ । एअवा अचमते अकीरीने विजये करो बार बार अमावे एतसे ए अ
 यने शिये अचगार अमन्ना जे अज्ज ते अच तिप्या पुअगत देइ सअमे तेपेअते पाअ्या भावता अकी विचरे अगन्तरे पुदुगल अज्जा ते पुदुगल जीव अथे ते

परादि इति त्रीणां विलक्षणानां ॥ श्रीवाचनमित्यादि ॥ नेरइयाचं जते । केवइय कास प्रवठिया ? गोयमा । काइलेव एक समय उक्तीसेचं बठवी मइ मइतति ॥ कयं ससस्थपि पयिबीपु हाइशमुहुती म्याव अकी प्युपयते उद्वतंते बोस्तुततो विरइकासस्ये वंरुपत्वा दन्त्येपु पुन हांदिगमुहुतीपु

जत ! पुच्छा गोयमा ! सिद्धावहुति नोहायति स्थयठियायि । जीवाण जंते ! केवइय काल स्थयठियायि
मसुदं । नेरइयाण जंते ! केवइय काल यहुति ? गोयमा ! जहस एग समय उक्तीसेण स्थयठियाए स्थसंखे
जइत्तार्ग एय हायतिवा । नेरइयाणं जंते ! केवइय काल स्थयठिया ? गोयमा ! जहस एगसमय उक्ती

माट जोउपते विलखता कहैवे—भंतनि भववगासमे समच भगवमहाबौरं खाव एववयामो । हे भयवन् । हे भामवचे भगवन्त गोतम त्रमच भयवन्त
यो मशशोर घ्यामो प्रते सावत् इमकरी । जोशबंभंतकि यठुति हायति प्रवठिया । जोष हे मयवन् । प्यु वटे रायिवकी रायिवकी वटे जेतकाहे तैत
हात्र रई इतिप्रय उतर । यायमा जोवाचावठुति वाहावति धयठिया । हे गोतम ! जोव बठेनही एतका माटेक जेतकाहे तैतकाच रई ।
गइय ॥ हिचे बठवीय इंकक पायो पूवेवे—चेरइयाच मते । मारकी हेभयवन् । किवठुति हायति प्रवठिया । प्यु रायिवकी वरे रायिवी हाजि पुवे जे
ना जे तैतयात्र रई इतिप्रय उतर । गोयमा चेरइया वठुतिदि हायतिदि प्रवठियायि । हे योतम ! मारकी वरे पचि रायिवी प्रथिका पचि बुदे
रायिवी पाहापचि वरे जेतकाहे तैतका प्रवळित रई । जहाचेरइयाएवं । यिम मारकी कइया इम सावत् यवे बठवीय इंकक वेमाजिक पवन्त वचे
पचि वटे पचि प्रवळिति पचि कइया । विशाचमते पच्छा । सिह वरे वटे प्रवळित रई हे भगवन् । इयो प्रत्रकीया उतर । गोयमा विशावठुति ।
हे योतम ! सिह वरे जेउकी वरं साचत्राय तेमाटे । बोहावंति प्रवठियायि । वटे मही वदिवाना पभावकी विरइपचे तिवारि जेतकाहे तैतकाच रई ।
श्रीशार्वभतेचेरइयाचं परठिशा मन्वड । जोद भिमवन् । जेतकी वाच जेतकाहे तैतकाच रई इतिप्रय हे योतम ! कवंकावे जेमाटे प्रतोव जमानत वलं
मान कानि जोउ वटे पचिनचो वरे पचिनचो प्रवळित होव रई । चेरइयाचमंतेचेरइयाचंमसुदति । मारकी हे भयवन् । जेतकी वाच वरे इतिप्रय

यावन्त उच्यन्ते तावन्नाएवो दृतेन इत्येवं चतुर्विंशति मुद्रातो न्याय आरकावा मेकपरिमाहत्वा इवस्थितत्वं दृष्टिश्रायो रजाव इत्यर्थः एवं र
 ब्रमनादिषु यो योत्पारोद्वर्षनाविरहकास यदुर्विश्रित्तिमुद्रातोदिको बुल्मान्तिपये निश्चितः स तत्र तदुत्पस्य समरुङ्गाणा मुत्पावोद्वृत्तनाकासस्य मी

सेण चउयीस मुञ्जसा एव सप्तसुत्रि पुठवीसु ग्रहति हायति ज्ञाणियहं णथरं, अथयिठिएसु इम नाणसु त०—
 रयणप्यजाए पुठवीए अरुयाठीसमुञ्जसा सक्कारप्यजाए चउदूसराइदियाइ वाडुयप्यजाए मास पकप्यजाए

उत्तर । गाबमा अइसेवं एकसमर्थ । हे भौतम । अथत्ववी एक समय बने वषे । उवाकिवंपाबलिनाए परंसेव्वरभास एवं वायतिवा । उरुउटवो पाव
 यिकावा पसंखातमा मास बने वषे इम ज्ञानि पदि पासे अथत्ववी एक समय उरुउटवो भावबिवांना पसंखातमा मास बने वटे । सेररकाप्रभतेविव
 इरकासं पबडिवा । नारकी हेमनवम् । वेठवा कास पबकित वेठवाहे तेतकाण एहे इतिप्रत्र उत्तर । योयमा अइसेवं एवसमर्थ उवासेवं वठवीसु
 इता । हे भौतम । अथत्ववी एक समय पबकित उरुउटवो सातमी इबिबीने उरुउटो बार मुञ्जतनी विरइहे तेतसे न बोई अणजे न कोई ववे तठा
 पाहे वली बार मुञ्जत बने वेठवा अपने तेतकाशी वने इम मिळा पठवीस मुञ्जतं उरुउटवो पबकित वाच आबवो । इम समसे विचारवो । एवं स
 तमुपुठवीसु पठुंति शर्बति भाबिबम् । एव समुच्चय नारकीना उरुउटनीपरं वववो बटवो अथत्वत्ववी एक समय उरुउटववो भावबिवाली
 पसंखातमी भाय । अवर पबडिएसु इम वाचतं तेवडा । एतवो वियेप पबकितकास विरइकासवो विमपी उगसेवे पिय विरइकास पुदो २ हे ते
 माटे पबकित कास पदि माता प्रकारो हे ते बइहे—एवअथभाएपुठवीए अइकासोसं मुद्रता । एअभाएबिबीने विये पठवीस मुद्रुंतनी विरइ
 पडे तिवार पडे वीवीस मुञ्जतं वेठवा अपने तेठवा ववे इम पठतासीस मुञ्जत पबकितकास बयो । अकरअभाएपठुसरइदिवाइं नासवप्यभाए
 मावी । इम अवरप्रमा इबिबीने विये सातडिन विरइहे तिवार पडे सातडिन अपने तेठवा ववे इमदिन १४ अवकित २ वासअप्रमाने विये पजर
 विजना विरइहे तिवार पुटे १५ दिन अपने तेठवा ववे इम मास पबकित । पंकप्रमा इमभासा । पंकप्रमा पुविबीने विये एकमास विरइहे ते विम

मना विगुणितः न अवस्थितकालो ऽष्टवत्वारिंशन्मूत्रादिकः मूत्रोक्तो भवति विरहकालय प्रतिपदं मवस्थानकालासाईभूत स्वयं मन्युद्भवति न ए
 पिदिपावच्छतितिविति न तपु विरहानावेपि षडुतराया मुत्यादावस्थतरायां षोडशतान् ॥ हायतितिविति ॥ षडुतराया मुद्रतना दस्यतराया बोस्या

दोमासा धूमप्यन्नाए चत्वारिमासा तमाए श्युठमासा तमतमाए थारसमासा श्यसुकुमारावि वहति हायति
 जहा नेरइया श्यथठिया जहण एगं समयं उक्कोस श्यथत्ताठीस मुज्जाता, एवं दसविहायि एगिठिया बहुतिया
 हायतित्रि श्यथठियायि एएहि तिंहिवि जहखेण एक्का समयं उक्कोस श्याथळियाए श्यसखेज्जा नाग, येइदिया

१
 २
 वा बोधा वेमास पवस्वित । धूमपमाए चत्वारिमासा । धूमपमाये विमाननोविरहवे ते विमवाकीवा चारिमास अवस्वित । तमाए षडुमासा । तमा
 ये चारि मासना विरहवे ते विमवा बोधा पाठमास पवस्वित । तमतमाए थारसमासा । तमतमाने विवे इ मास विरहवे तिवार पूठे इमास जने वे
 तना अपत्रेतेतना चवेतिचारे थारमास पवस्वित । षडरकुमारादि बठठंति हायति कडावेरहा । पसरकमार पचि बठे किम नारको कडा विम क
 इथा अरन्धवबो एक समय डरकट बबो पावठिकाना पसण्यातमा भाग । पवठिया कडखेच एवसमयं कडावेचं पडुपतालोस मधुता एवंदसविहावि ।
 पवस्वित चबन्धवो एव समय डरकट बबो पावठिकाना पसण्यातमा भाग । पवठिया कडखेच एवसमयं कडावेचं पडुपतालोस मधुता एवंदसविहावि ।
 शोम मज्जतपचा रम दानितकमार पबेत डमेर भवनपत्तो कडाता । एगिठियावठठंतिवि हासतिवि पवठियायि एण्ठितिवि वि कडखेच । एवेद्विजने
 विवे विरहना पमाववे ता पचि पचानो अपत्रवा पूवे पने बोडाना पचिवो पूवे तिवारे बठठति कडोये हायतिविति चिवारे घचा चवे बोडा अप
 त्रे तिवारे पटे त्रियारे मराणा अपत्रे मरीया चवे तिवारे पचस्वित कडोये ए तोनार्ने विवे एवेद्वीने अपन्व । एगंसमयं कडावेच पावठियाए पसवे
 च्चभाय । एक समय डरकटबो पावठिकाना पसण्यातमा भाग जायथा तिवारपको कडावागे कडादिजना पमाव बको । वेरविवावठठति हायति
 तवे । वेरथो बवे तेमाट बठठति कडोये पटे पचि इ केत्र तिमक कडावा बने । पवठिया कडखेच एवसमय कडावेच हायतामुपता । पवस्वित चरो

दात् ॥ धवधियाविति ॥ गृह्याना मुत्यादा दुद्धर्तनाविति ॥ एतेष्वितिषिविति ॥ एतपु ऋषिपि एकंन्प्रियपचादि घावसिकाया अशङ्कयो माग स

बहुति हायंति तहेव श्ववठिया जहख एक समय उक्तीस दीश्वतोमुज्जता एव जाव चउरिदिया श्ववसेसा
सध्वे बहति हायति तहचेष्य श्ववठियाण नाणस इम तजहा - समुच्छिमपचिंदियतिरिक्जोणियाण दीश्व
तोमुज्जता, गस्रवक्कतियाण चउडीस मुज्जता, समुच्छिममणुस्साण श्वठचत्तालीस मुज्जता, गस्रवक्कतियमणु
स्साण चउडीसमुज्जता, याणमतरजोइससोहम्मीसाणेषु श्वठचत्तालीस मुज्जता, सणकुमारे श्वठारसराइदियाइ

या ते लपस्य बबो एक समय लउडडबबो दाय अतमुज्जत ते एक ते एक अंतमुज्जतना विरक एक अतरमुज्जत जतसा अपने तंतसा एवै इम दाय
अंतमुज्जत । एव जाव अउरिदिया । इम अउरिदियोपरे तेइन्त्री पधि कइवा । पवसेसा सने । इम पूर्वोत्तबी ग्रेव धावता । सर्व । बडठवि षा
यति तहचेष । एवै पधि पटे पधि तेइने कास तिमख कइवा । पवइवाय बाअतं इम तजहा समच्छिम पचिंदिय तिरिक्जोणियाय दो अंतोम
पुता । पवकितना काउने विवै भाता प्रकार पचा ते इमख भागे कइवै—ते बिम समुच्छिम पचेन्प्रिय तियैपयोनिक्ने दीय अतमुज्जत पवकित
कास ते बिम एक अतमुज्जतनी विरक तेइवो विमसा पवकित । गस्रवक्कतिबाचं अठवोस महुता । गभज तियाइने अठवोस महुत पवकित १२ मुज्जत
ना विरक विमसा पवकित इम २३ महुत सचूर्णिम मनुक्ने पडताबोस महुत पवकित ते बिम अठवोस मुज्जतनी विरकएवै एम अठवोस महुत
जेतसा अपने तंतसा एवै इम अठवोस महुतं पवकित । गस्रवक्कतिबाचं मच्छयाप अठवोस महुता । गभज मनुक्ने अठवोस मुहुत पवकित कास
१२ महुतना विरककास बार महुतनी जेतसा अपने तंतसा एवै इम २४ मुहुत । बाअमतरजाइससाअयोसायिसु अइपताबोस महुता । बाअमतर
जातियो सीधम इयान ते विवै पडताबोस मुहुत पवकितकास तिइं अठवोस मुहुतना विरकएवै एम अठवोस मुहुत जेतसा अपने तंतसा एवै इम
अठवोस मुहुत । अठवमारे अठारसरारं दिवारं पताबोस एवै महुता । अतएवुमार देवकावने निवै अठारे अठाराधि पाबोस मुहुतं पवकित का

तापरं यथायोगं वृथादे रत्नावात् ॥ शीघ्रंतीमुद्रति ॥ यत्र मन्त्रमुद्रुर्हविरहकालो द्वितीयेषु समानाना मुत्यादीर्द्वर्तनकासइति ॥ आद्ययथाव्याख्यं
 संश्लेष्यामाया धारकद्रुपार्थसंश्लेष्यावावति ॥ इह विरहकासस्य सङ्कान्तमाश्रयैरूपस्य द्विगुणितत्वेपि सङ्कान्तत्वमेवे त्यतः सङ्कान्ता भासा इत्याद्युक्तं ॥
 एवमेवेन्द्रेवावति ॥ इह यद्यपि ग्रीवैयकापलानश्रये सङ्कान्ताणि वर्षाका क्षताणि मध्यमे सहजावि त्रयसि सञ्जावि विरह उच्यते, तथापि द्विगुण
 नेपिच सङ्कान्तत्वपत्वं नविरुच्यते विरहपादिषु त्वसङ्कान्तकालो विरहः सच द्विगुणितोपि सयत्र सर्वोपेसिद्ध यः पत्स्योपमसङ्केयजागः सोपि द्विगुपि

चत्सालीसयमुज्जता, माहिंदे घजवीस राइदियाइ वीसयमुज्जता, यजलोए पच चत्सालीसराइ दियाइ, लताए
 नउयराइ दियाइ, महासुक्के सठिराईदियसयं, सहस्सारे दोराइदियसयाइ, ध्याणयपाणयाण सखेज्जामासा
 ध्यारणसुयाइ सखेज्जाइ वासाइ एवं गेवेज्जदेयाण विजयवेजयंतजयतापराजियाण ध्यसखेज्जाइ वाससहस्साइ

स त विम नव पञ्चाराणि शीघ्रं मद्रुतं विरहकास तेहको विमवा अवस्थित कास । माहिदेवठन्नोसराइदिराव शीघ्रवमुद्रता । माहेन्द्र शोभा देव
 शीघ्रने निवे शशवीस पञ्चाराणि शीघ्रं मद्रुतं अवस्थित कास ते विम १२ पञ्चाराणि इय मद्रुतं नो विरहकवे तेहको विमको पवस्थित । मंमकोए यं
 चत्सालीस राइ दिराव । पुत्र पचमा देवकीकने विवे पैतालीस पञ्चाराणि अवस्थिति माठा वावीस पञ्चाराणि विरहकवे तेहको विमको एइ । संत
 ए शशपराइ दिराव । कास को देवकावे ८ पञ्चाराणि पवस्थित ४१ पञ्चाराणि विरह तेहको विमको । महासुके सठिराव दिरहसवं । महा य
 कगामा सातमे देवकीके एकको वाठि पञ्चाराणि को पच स्थितकास ८ राणिने विरहकवे तेमाटे । सङ्क्यारे शाराव दिरहसवाइ । सङ्कवा ए नामे पा
 ठमेदेवकावे शीघ्रके पञ्चाराणिमा अवस्थिति एकको पञ्चाराणि विरहकवे तेमाटे विमको । पाचव पाचवाच संश्लेष्यामासा । नवमा इयमा देवकीकने
 निवे सङ्कान्ता मासनी अवस्थितकोशे संश्लेष्यामासा शीघ्र विरहमाटे परं विरहको विमको अवस्थितकास सङ्कवा इय नामे सङ्कको सङ्कनो । पार
 चपुवावं सखेज्जाइ वासाइ । एवाएमा शारली देवकीकन निवे सङ्कान्ता वएव अवस्थित एवां विरहकास संश्लेष्यामासा भएवकोशे ते विमवा शीघ्रा संश्लेष्या

तः सङ्गेषुनागएव सा दत्तवत् किमप्येभ्यस्तत्रयतापरक्रियाचं प्रसंख्येच्छां वाससहस्रां इत्यादीनि ॥ श्रीवादी नेव प्रंग्यत्तरेबाइ ॥ श्रीवाकनि

सर्व्वठसिद्धेय पलिष्ठयमस्स संखेज्जनागो एव ज्ञाणियस्स वहुति हायंति जहस्येण एक्कं समय उक्कोसेण ध्या
यलियाए ध्यसखेज्जइजाग ध्ययथियाणं जंजणिय । सिट्ठाण न्ते ! केवइयं काल वहुति ? गोयमा ! जहस
एक्कं समय उक्कोसेण ध्यठसमया केवइयं कालं ध्ययथिया ? गोयमा ! जहस एक्कं समय उक्कोसेण त्थमा
सा । जीवाण न्ते ! किं सोवधया सावधया सोवधयसात्रचया निरवधया ? गोयमा ! जीवा

ता वरु षीक हुवे । एवगेवम्यदेवाच विरुव वजयत पपराजियाच प्रसंखेज्जाइ । इम प्रियेव देवने पवि इहां यथाप मोचसा तोन पेवेयकने विवे
संख्याता वरु यतना विरुवकासहे तथा मध्यम पेवेवक विरुने विवे संख्याता धवं सख्खनो विरुवहे ऊपरसा पेवेयकने विदे संख्याता वव सचनो वि
रुवहे तो पवि निमचे कोचा संख्याता बर्बंशोक भाय तेमाटे क्खं एवं गेवेज्जमदेवाच तथा विरुवकाठि ४ अनुत्तर विमान प्रसख्याता कासना विरुवहे
वेयुवा कोचा पवि प्रसख्याता कास षीक हुवे तेमाटे क्खं, प्रसंखेज्जाइ वा सख्खार । सख्खसिविय पविपोवमस संखेज्जमागो एव मावियस । सर्वा
वधिब विमानने विवे पन्थोपमना सब्बातमा मान विरुवहे ते वेगचे कोचा पन्थोपम संखेय भाग षीक प्रवखित हुवे इम जाचवा प्रवखित कास । व
ठुति हावति लहसस एंसंसवं । पने हठ पत्ति ते जवस्य बको एक समय । उक्कासेवंपावठियाए प्रसंखेज्जइमागे । उक्कट यको पावठिकातो प्रस
ब्बातनी भाग । प्रवठियाच जंजणिय । पने प्रवखितना कास जेपूर्वे क्खना ते जाचया । सिद्धाचं भंति केवइयकास वहुति । विरु हेमगवन् ! केतसा का
स इति यानि इतिपत्र उतर । गावमा जहसस एवसमय उक्कासए पइसमया । हेगोतम ! अवन्थी एक समय उक्कटको पाठ समय जे निरुत्तर सोम
या पाठ समय सय सोमै पडे प्रवज प्रतर पडेव विरुने । केवइय प्रवठिया । केतसाकास प्रवखित इतिपत्र उतर । गावमा जहसिच एगंसमय उक्का
सेव क्खयासा । हे मोतम ! अवन्थको एक समय उक्कटको व मासनी विरुवकास हे तेमाटे तेवलोव प्रवखित कास इवे तिवार पूठे वधे पवि वट

नोसीत्रचया नोसात्रधया नोसीत्रचयनिरवधया । एगिटिया तद्दयपदे सेसा जीवा
 चउहि पएहि त्राणियक्षा । सिष्ठा गीयमा ! सिष्ठा सीवचया नोसावचया नोसीवचय सा
 वचया निरुवचयनिरवधया । जीत्राण जते ! केवद्दय काल निरुवचयनिरवधया ? गीयमा ! सव्वद्द नेरुद्ध
 याण जते ! केउडय काल सीवचया ? गीयमा ! जहस एक्क समयं उक्कीसेण स्यावलियाए स्यसखेज्जाइजाण

राणा पभाववको प्रवक्षित विमवा नहो । इय कोवादिजनेज महत्कारे खैरै—जीवावभते किंसावषवा सावषवा सीवचयसावषया निरवचय नि
 रवषवा । जोर हे भयवन् ! ख पूर्व जे जीववै तेइने विदे कोवाणा उपववावो वषे पूर्व जे जीवव तेइको चारि एवना नोवववावो इति पुवे ख
 पचया चरिवावो इदि इतिना एवभाष १ उपत्रवा चरिवाले पभाववको इदिइतिना पभाष इतिमय उत्तर । गोवमाजीवावोभवषवा चो सा
 रषया । हे मोतस । जीव सीपचय नहो इतिना पभाववो २ । चोसीवचयसावषवा । सावचय सापचय
 पविनहो इदि इति समजावना पभाववको । निरवचय चित्तवषया । निरवचय निरपचवहै जीवो इदि इति एवको नहो ७ भाभाहै । एगि
 दिय तदयपदे सेसाजीवा वउक्खियदेसेहिं भावियवा । एवेत्तो चोने पदे वववा सीवचया सावषया इत्यर्थं समजावै खपचको चरिवो तियेकरो इति
 इतिना माववो यर भाइानि विदे ते सभये नहो प्रत्येके उत्पाट उवत्तना तेइना विरइना भाववो येषवीष चारेणं पदेकरो वववा तिहा चारेणं भाइा
 नो संभवहै तेमाटे । विरापभते पुष्वा । सिह हे भगवन् ! इत्थादि मत्र जीवो उत्तर । गोवमा सिष्ठासावषया । हेमोतस । सिद्धमे विदे इदिहै तेमाटे
 सावचय ववविये पवि । चो सावषया २ । वावचय नहो इतिना पभाववो । चोसीवचय सावषया । उपववा चरिवावो इति इतिनी एवभाष न
 रो १ । निरवचय निरवववा । इदि इति एवको नहो एतके विहने विदे पविता खेइको ए २ भाइा पुवे । जीवावभते भेवववकावै निरवचय निर
 वषवावो ववव । जीव वेभववन् । खेतवा वषे इदि इति एवको नहो एतके प्रवक्षित इतिमय हे मोतस ! विवावने विदे । चेररयार्थभतेविचरवका

त्यादि ॥ सोपचयाः सद्युयः प्राक्तने धन्येया मुत्यादात् सापचयाः प्राक्तनेन्यः क्षेत्रानयाः स्वहानयाः सोपचयसापचया उत्पादीद्वुक्तान्या पृ
 द्विजाभ्यो युगपद्गयात् नितपचयनिरपचया उत्पादीद्वुक्तयो रजावेन वृद्धिजाभ्यो रमावात् ननु पचयो वृद्धि रपचयस्तु ज्ञानि युगपचय मद्युय धाव
 न्चित्तत्त्व मेवच अत्येदव्यतिरेकः कोनयोः सूत्रयो र्भव ? उच्यते पूवत्र परिभाषा मन्त्रिमेत भिक्षु तदनपेक्ष मुत्यादाद्वुक्तनामाद्यं ततयेव सुतीयान
 द्वने पूर्वोक्तवृत्त्याविविक्त्यानां प्रथमपि स्या तथाहि-युतरोत्पादे वृद्धि युतरोद्वुक्तनेच ज्ञानिः १ समोत्पादीद्वुक्तनयो ध्यायस्थितत्य मित्येय नेवइ
 ति ॥ यनिदियातइपयपति ॥ सोपचयसापचयाइत्यर्थः, युगपदुत्पादीद्वुक्तनाप्या वृद्धिज्ञानिनायात् सोपमङ्गकेषु ते मसम्भवन्ति प्रत्यस मुत्यादीद्वुक्ते

कैत्रद्वय काल सात्रयथा एवंथेव कैत्रद्वय कालं निरुयचयनिरयचया
 ? गोयमा ! जहण एकु समयं उक्तेस थारसमुक्ता एगिदिया सधेइ सेसा सधे
 सोयचयावि सोयचयसावचयायि जहण एकु समयं उक्तेस थ्यायलियाए थ्यसत्वेऊइहाग थ्यथोठिएहि वक्क

मं भावयथा । नारको हेमनवन् । केतसा कास मणे सापचय वृष्टिपामे इतिपत्र उत्तर । गोयमा अइथेवं एगं समयं । हे गौतम ! जयन्व वको एव स
 मय । इन्द्रायेवंपावन्विवाय पसपुअइभाग । उत्कृष्टवकी थावसिकाना पसप्यातमोभाग एतसाएगे वधे । केवइयवासंसावचया एवंथेव । केतसा का
 य मणे वट इतिपत्र हे गौतम ! इसद्वीज जयन्वै एक समय उत्कटे थावकीना पसव्यातमो भाग । केवइवकास सोवचया सावचया एवंथेव । केतसा का
 य मणे सोयचय सापचय वृद्धि ज्ञानिना एकभाव इतिपत्र इसज अउठये एकसमय उत्कृष्टकी थावसिकानो पसव्यातमो भाग । केवइयवासं निरवच
 य निरवचया । केतसाकास वग वृद्धि ज्ञानि पचयो नको निरव इत्यर्थ इतिपत्र उत्तर । गोयमा अइथेवं एगंसमयं उक्तासिय वारसमुक्ता । हे गौतम !
 प्रथम्य एक समय उत्कृष्टकी थारेमुपूर्णं ते थये नारकीने उत्कृष्टकी थारे मुपूर्णो विरइके । एगिदियासत्वेसावचय सावचया सम्भव । एकेद्वी सगसा
 वृद्धि ज्ञानिना एक भाववकी थिवाले प्रथम्य ॥ थरिवा इरे केसाट निरव नको । सेसासत्वे सावचयापि । प्रथम थावता सगसा सापचय पचि उर पचि

मनो कट्टिरस्य भाजावाविति ॥ अवठिपठिति ॥ निरुपचयनिरपचयेयु ॥ वळंतिक्कामोत्रावियवोत्ति ॥ विरहकासोवाच्यः ॥ इतिपचमञ्जतेऽए
 नः ॥ ८ ॥ इदंक्लिता घञात् गौतमो राजवहे प्रायः पष्टवा भवदुबो प्रयवत सात्र विहाराविति राजगुहादिस्ररूपनिर्बोयपरसूय
 प्रपच नवमीइगळमाइ ॥ तेकमित्वावि ॥ अष्टापपदुदेवरति ॥ एजमोवृक्षो स्वेव पचमयतस्य सप्तम' तत्र पचेत्रियतिपग्यत्तथ्यता टक्काकुळासे

तिय काली भ्राणियव्ही, सिद्धाण जते ! केवइयं काल सोवचया ? गोयमा ! जहस्य एक्का समयं उक्कोस स्य
 ठसमया केयइय निरुवचयनिरवचया जहस्य एक्का उक्कोस तम्मासा सेव जते जंतंति ॥ पचम सयस्स
 स्यठमो उइसो सम्मसो ५ ॥ ८ ॥ तेण कालेण तेण समएण जाय एव वयासी किमिद
 जंते ! णयर रायगिह ति पयुसइ किं पुठवीणयर रायगिहति पयुसइ स्याउ नगरं रायगिहति पयुसइ जाव

सावचवावि । सापचव पवि । सावचव सावचवावि । सापचव पवि ए तोनेरं । जइकेरंयंसमयं । अवच्ये एक समय । उक्कासेवं पावडियाए
 पसकेवइभामं । उरुवठवी पावडिकानो पसवडातमीभाम । अवठिपठि वळविकावो भाविकवो । निरुपचय निरपचय ते अवस्थित तिइ विरहका
 उ वडवी पवि पूर्वोअ अवस्थित न कडवो । विषावमंते वेवइयकावं सावचवा । सिष हे समयन् । केतवाकाव डगे सोपचव इतिप्रञ्च उतर । गोयमा
 जइकेरं एक समय उक्कोसिच पइ समय । हे भौतम । अवल कवो एक समय उरुवठवीको पाठ समय पडे पच्ये अतर पडेअ । केवइयंकावं निरुवच
 निरुवचवा । केतवा वाव डगे निरुपचय निरपचव एतके पचकित । जइकेरं एगठमव उक्कोसच उरुवठा । अवच्यो एक समय उरुवठवी उक्कास
 यविरइ पडे । केवमंते २ ति । तइति हे मगवन् ! तने कळुंते सल्ले पचवा नवो । पचम सवस्य अइमथा उडेया सच्यता । ए पावमा यतकनो पाठ
 मो उडेयो पचवो विववा ॥ ८ ॥ श्री बरमानकामो राजपट्ट जमरने विपे पचो वार समासग्न' । तेमाटे को भौतम राजपट्ट जगर
 ना अरुप पूडेहे—तेवंकासेवं तेवसमनेव वाव इरंवासी । ते काठने विचे ते समवने विचे वावए इमव है । क्रिमिइमंते जगर उक्कगिधतिपसुवट । वं ५

तामिहरीत्यादिबा यो सा सेह अखितव्येति अत्रोत्तर ॥ पुढवीविनगरमित्यादि ॥ पूयिष्यादिसमुदायो राजपद न पूयिष्यादिसमुदाया दूते राज
 पदस्यप्रवृत्तिः ॥ पुढवीजीयाइयअजीवाइयनगररायगिहतिपयुञ्जति ॥ जीवाजीवस्वमावं राजपदमिति मतीत ततय विकसिता पूयिषी संभेतना

घणस्सइ जहा पुयणुदेसए पचिवियतिरिस्कजोणियाण यत्तस्यया तथा जाणियस्य जाय सचिप्ताचिप्तमीसयाइ
 दस्यइ नगर रायगिहति पयुञ्जइ ? गोयमा ! पुढयीयिनगर रायगिहति पयुञ्जइ जाय सचिप्ताचिप्तमीसयाइ
 दस्यइ नगर रायगिहति पयुञ्जइ संकेणठेण ? गोयमा ! पुढयीजीयाइय अजीवाइय नगर रायगिहति पयु
 ञ्जइ जाय सचिप्ताचिप्तमीसयाइ दस्यइ जीयाइय नगर रायगिहति पयुञ्जइ सेतेणठेणतत्तय ।

इ हे भगवन् ! नगर राजपद नामे कहीये । कि पुढवीनगर । एव् पुढवी नगर । राजपद इवा कहीये । पाउअपररायगिहति
 पययइ जाय यययय । यय नगर राजपद इवा कहीये एतथा एगे कहीये । अथा एवयदेसए पचिवियतिरिक्काचिवाच यत्तयया तथाभाचिक्कया ।
 एवीव पयमा यतयने सतमे कहीये किम पचेरी तियेवने अधिकारे ठका दूढा इत्यादि कहीो तिम इकी पचि कयवा । जाय सचिप्ता पित्त मीस
 याई इथाइ अयर रायगिहति पयुचइ । यायए सचित द्रव्य अचित द्रव्य मियद्रव्य नगर राजपद एव्वं कहीये इतिमत्र उत्तर । गोबमा पुढवीविचय
 ररायगिहति पयुचइ । हे गौतम । पुढिष्यादिक समुदाय राजपद नगर कहीये पुढिष्यादिक समुदाय राजपद इत्ये प्रहति न इवे जायसचित्ताचित्त
 मोमसाइ दस्यइ अयर रायगिहति पययइ । बायए सचित द्रव्य अचित द्रव्य मियद्रव्य नगर राजपद कयवाय । सेकेवुचभते । ते से एवे हे भगवन् !
 इम कए इतिमत्र उत्तर । गोबमा पुढवीजीयाइय अजीवाइय अयर रायगिहतिपयुचइ । हे गौतम ! पुढवी जीव अजीव नगर राजपद प्रती
 तये तिवारपची विचचित्त पुढिषी अचित्त एवेनपचे करी जीव एने अजीव राजपद एव वूळहीये । जायसचित्ताचित्तमीसयाइ इत्याइ जीवारय
 अये रायगिहति पयुचइ । बायए अचित्त अचित्त मियद्रव्य जीव तथा अजीव एव नगर राजपद एव्वं कयवाय । सेतेपइव गोयमा । तेचे एवे

पतन्त्येव श्रीया द्यात्रीयापति रात्रयश्च मितिप्रोष्यतइति, पुद्गलाधिकारा दिवमाश्च ॥ सेवूषमित्यादि ॥ दिवानुशापोन्मसति ॥ दिया दिवसे शुभा
पुद्गला नत्रभिन्नि त्रिमुष्क त्रयति शान्पुद्गलपरिचामः स शार्केकरसंपर्कतः ॥ रश्मिति ॥ रात्री ॥ नेरइयाव्यपुत्रापोन्मसति ॥ सत्सेवस्य पुद्गलश्रुजता

मेणुण जते ! द्वित्राउज्जीए राइअधयारे ? हता गीयमा ! जाव अधयारे सेकेणठेण ? गीयमा ! दिया सु
जापोगला सुनेपोगलपरिणामे राति अशुनेपोगलपरिणामे सेतेणठेण । नेरइयाण जते !
कि उज्जीए अधयारे ? गीयमा ! नेरइयाण नीउज्जीए अधयारे सेकेणठेण ? गीयमा ! नेरइयाण अशुना
पोगला अशुने पोगलपरिणामे सेतणठेण । अशुरकुमाराण जते ! किउज्जीए अधयारे ? गीयमा ! अशुर

इ भोतम । इम कदा । आनर्तवेच । यावत् मव तिमहीव कइवी पइसाधिकारवोस कइवे—सेवूषमति बियाउज्जा तेराइ अधिवारे । ते त्रिये से भगव
त् । दिने उद्यात रात्रि पचाए इतिप्रत्य उतर । इता गाबमा । इी गीतम । जाव अधिवारे । दिने उद्यात रात्रि पचाए । सेवेकेइव गीयमा दिया
वृमा पायकासे पायकपरिचामे । ते प्चामाटे से भगवन् । दिन उद्यात रात्रि पंचकार इम कम्पु से गीतम दिवस शुभ पइकइए एतसा माटेव शुभ पइ
न परिचाम ते नूएना प्रभाय वमे इत्यय । रत्नियसुमा पायका प्रमुभे पोयक परिचामे । रात्रि अशुभ पुइव से एतसा माटेव अशुभ पुइक परिचाम
इदि बिदवादि पचागव वशु दिवजिन वकी । सेतेवट्टेव । तेवे पवे से भोतम । इम कव । वेरइयावभते । नारकोन विवे से भगवन् । कि उज्जाप अ
रयारे । ए उद्यातसे एववा अधकारसे इतिप्रत्य उतर । गीयमा वेरइयाव पोइकीए अधयारे । से भोतम । नारकोने विवे नही उद्यात रविबिदवा
दि पचायसो गतमा माटेव पयकारसे । सेतेवट्टेवमते एवं वकर । ते स्वे पवे से भगवन् । इम कम्पु नारकोने विवे उद्योत नही पयकारसे इतिप्रत्य उ
तर । गाबमा वेरइयावपपमा पायका प्रमुभे पायक परिचाम । से भोतम । नारकोने विवे अशुभपुइव सेवना कभाबवकी एतसा माटेव अशुभपुइक
परिचाम रविबिदवादि पचाय अशुना पमाववकी । सेतेवट्टेव गीयमा अशुरकुमारावभते कि उज्जीए अधयारे । ते तेवे पवे से भोतम । नारकोने च

निमित्तनूतनबिकरदिमकाशत्रयसुबजितत्वात् ॥ असुरकुमारार्यमुहापीर्यसन्ति ॥ तवामयादीनां नास्वरत्यात् ॥ पुबविकाशयेत्यादि ॥ पृथिवीका
 पिकादप गीन्द्रियात्ता यथा नैरयिका उक्ता कथा वाच्या एषादि नास्तुद्धीतो म्यकारं जालि पुद्गलाना मशुनत्वा दिहयेयं प्रायना एतत्क्षेत्रे
 मस्यपि रविकरदिषपकं एषां बहुरिन्द्रियाभावेन बुधयवस्तुनो वर्धनाजावात् शुभपुद्गलकार्योक्तरेणेना मुनाः पुद्गला उष्यन्ते तत द्वेषा मन्वकारय
 यति ॥ चउरिदियापमुनामुनपोम्यसन्ति ॥ एषादि बहुरिन्द्रियनैव बुधयार्थवतीचतुत्वात् शुनाः पुद्गला रविकराराधमावे स्वर्पाव

कुमाराण उज्जोए नीशुधयारे सेकेणठेणं ? गोयमा ! असुरकुमाराण सुनापोगला सुने पोगगलपरिणामे से
 तणठेणं जाय एव युसुइ जाव धणियाण पुढवीकाइया जाय तेइदिया जहा नैरइया चउरिदियाण जंते !
 कि उज्जोए सुधयार ? गोयमा ! उज्जोएवि सुधयारेवि सेकेणठेणं ? गोयमा ! चउरिदियाण सुजासु

आराहे पमरकुमारने विव हे भगवन् । ए उद्यातइ एववा पन्थकारहे इतिप्रथम उचर । गायमा असुरकुमाराच उज्जाए बाधयारे । हे गौतम ! असुर
 कुमारन विवे उद्यातहे पन्थकार नहो । सतचउरेव गायमा । ते एं एव हे मयवन् । असुरकुमारेने विवे उद्यातहे पन्थकार नहो इम बहो हे गौतम । ए
 मरकुमाराचं सभापामना सुभेपामवपरिचामे । पमरकुमारनेधिये मम पुइल तेइना भायवाइकने देदोप्यमानपपासणे ममपुइल परिचाम हे । से
 ते एवेव जाय एवं बुचइ । ते तेने एवे बावत् इम कहुं उद्यातहे पन्थकार नहो । जाव बधियकमाराचं । बावत् क्षणितकमार पयन्त इमज कइयो
 पुढविकाइया जाव तेइदिया बहा चरएवाच । इडिवीकाय । एप २ तेक ३ वाउ ४ पमसो ५ वेइयो ६ तेरिद्री ७ एइने मारवीनी परे पन्थकार
 वे उद्यात नहो इहा ए भावना एइना चचने विवै सूव किरवाइकनो संचारहे तो पचि एइने बहुरिद्रिय पभाविकरौ देखवावायहे बहु ने देखनाग
 पभावबो मम पहलना आयने एकरहे करो पमम पुइल कइवे तेमाटे एइने पन्थकार हीज कइयो । एउरिदियापमते कि उज्जाए एधवार । एउरि
 दोनेविहे हे मगवन् । ए उद्यातहे विम्व पन्थकारहे इतिप्रथम उचर । गोयमा उज्जाएवि संभवरतिन । हे गौतम । उद्यात पचिहे पन्थकार पचिहे ।

पोषाजनकला इमुनाइति पुद्गला इव्यमिति तद्विन्तामन्तर कातद्रव्यचित्तासूत्र ॥ तत्सगयायति ॥ मरुते स्थितेः यद्यदा सतीयार्यत्वात् ॥ एवपया
 यइति ॥ एवं प्रयायत इदं विद्यायते ॥ समयाइवसि ॥ इइ मनुष्येतेरे तेषां समयादीना माम परिसाव आदि
 त्यगतिमन्त्रिन्यपत्वा तस्य आदित्यगतय मनुष्येतेरेव प्रावा करकादी स्वनावादिति ॥ इइतेसिपमाइति ॥ इइ मनुष्येतेरे तेषां समयादीना

नापांगला सुजासुने पीमगलपरिणामे सेतेणठेण एव जाव मणुस्साणं वाणमतरजोइसवेमाणिना जहा इय
 सुरनुमारा । अत्यिण जते ! नेरइयाण तस्यगायाण एव पखायए तसमयाइवा अ्यावलियाइया जाव तंसव्वि
 णोइया उस्सप्विणीइया णोइणठेसमठे सेकेणठेण जाव समयाइवा अ्यावलियाइया तंसप्विणीइया उस्स
 प्विणीइया ? गीयमा ! इह तेसि माण इह तेसि पमाण इह तेसि एवपखायते त समयाइना जाव उस्स

नेतपुत्रे । ते एव एवं देभगवन् । इमवचं इतिप्रश्न उत्तर । गायमा चउरिदिसाचं सुमासुम पास्यवपरिचामे । जेमोतम ! चउरिद्रीने युम प्रयुम पुत्रस प
 रिचामहे एउव चतुस तेमटे इविचिरवाइकने सइवे देववायाग पनांबावोच हेतु खवो युम पुत्रव चहोये तेउने पभावे प्रयुम चहोये । सतेचइए
 एव चार मनुष्याचं । ते तेरे एवं जे गौतम इम कसुं इम यावत् मज्जकणे चइयो । याइमतरजोइमियवेमाडिया जवा पमुरकुमारा । यानवतर ज्वा
 तिथी वेमानिच पइने चिम पमुरवमार चइमा तिम चइवा एतवे उघोतवे प्रत्यकार मइो पुत्रव त्रथ चित्ता पनत्तरे कासप्रथ चित्तासूत्र चइवे -- य
 त्तिप्रभने वेरइयाच तयगयाचं एव पयायते । जे जे भगवन् । नारकोने मरकने विपे रइाने इम प्रजा तेरे खावे । तं समयाइवा यावचित्ताइवा । ते सम
 यतिवा यावचिवा । त्रायपोमव्विचोइवा । इम बावत् पवकव्विचो । उअव्विचोइवा । उअव्विचो इतिप्रश्न उत्तर । गीयमा चोइवइ सुमइे । जेमोतम ए
 एव भवम चहो । मेकचइेच चार समयाइवा । ते एवे एवं देभगवन् इम कसुं यावत् इम कसुं यावत् । यावचित्ताइवा । चउरिदियाइवा । चउरिदियाइवा । चउरि
 नो पववविचो उअव्विचो नारको नारको इतिप्रश्न उत्तर । गीयमा इचिनेमिमाच इचि तेमि पमाण इचि तेमि पचावते मइवा । जेमोतम इचो

प्रमाणं प्रकृतं मानं मूलमान मित्यर्थं स्तत्र मुहूर्तं स्तायन्मान तदपेक्षया सवः मूलत्वात्प्रमाणं तदपेक्षया स्तोकाः प्रमाणं सवस्तु मान मित्येव ने
 यं यावत्समयइति ततय ॥ इहंतेविमित्यादि ॥ इह मन्वलोके मनुष्यै स्तेषां समयानीनां सम्बन्धि एव वस्तुमाद्यस्यरूपं समयत्वा द्येवं प्रायते तद्य
 या समयवाहतिवेत्यादि इहच समयद्येया इहिवतिनां सर्वेषामपि समयानुष्ठान मवसेयं तत्र समयादिकासस्या प्रायेण तद्यवशरानुष्ठानावात् तथा
 पञ्चत्रिपतियच्चो प्रवतपतिव्यस्तन्मोतिफाय यद्यपि केचि मनुष्यद्येपेपि सन्ति तथापि सऽस्याः प्राय साव्यवहारिष धेतरेतु यद्वइति तद

प्यिणीइया सेतेण जाय नोएयपयायए समयाइवा जाय उस्सप्यिणीइवा एव जाव पंचिदियतिरिक्कजोणि
 या । स्थित्थिण नते ! मनुस्साण इहगयाण एयपयायइ त समयाइवा जाय उस्सप्यिणीइवा हता स्थित्थि से
 केणठेण गोयमा ! इहं तेसि माण इहवेय तेसिं पमाणं इह तेसि एय पयायइ तजहा—समयाइया जाव

मनुष्यचेवने विपै ते समयादिकनी मान बहता परिमाणे पादित्थ मति करो समयदि जाचोवे ते पादित्थनी मति मनुष्यचेवने विपैज्जै मारवादि
 बने विपै तेइया पभाववचो इहा ईव प्रमाणे सुष्मान इत्यत्र ते मान प्रमाणनी विचार करीजे—तिहां मुहूर्तं मान करीवे तेइ मुहूर्तनी एपे
 चावे बवने सुष्मपचां वचो प्रमाण करीवे ते सबनी एपचाये खोवने सुष्मपचां वचो प्रमाण करीवे इवे प्रकारे थावत् स
 मयस्ये जाचवा तिचारपचो इहाच ते समयादिकना सम्बन्धो इम यस्समाच स्वरूपे समयपचा पादिदेरे इम जाचोये ते करीजे—समयाइया जाव
 पञ्चप्यिचो एवं जाव पंचिदियतिरिक्कवाचिया । समय यावत् सवप्यिचो ताई कइवा ए समय चेववचो वाच्यवर्ती सगखाने समयादिकनी पञ्चान
 डीव जाचवो तिहां समयदि कानने पभावे करो तेइ प्यवहारनी पभावचोवे जेमाटे इम यावत् पंचेचो तिर्यस्य सगे कइवा एपचेचो तिर्यस्य भवजप
 तो धंतर ज्वातिचो एवप्यिचो खई एव मनुष्य चेवने निये पचिजे तवापि ते पल्लजे ते पचि प्राये पञ्चवहारोवे एने ममकचेव विना पचिजे ते एपेचा
 ये ते नचाचै । पत्तिवर्भते मन्वसाच इइयसाच एवं पथायइ तजहा । जे चं वाक्कासंकारि, देभगवन् । मन्वने इहां मनुष्यचेवने विपै इम प्रमा जाण्ण

पेक्षया ते जगज्जन्तो तस्युष्यतइति' आतनिरूपवाचिकारा इतिचिदिवसतुवकालविद्योयनिरूपकार्यं निवृत्ताः ॥ तेषांकासकमित्यादि ॥ तत्र ॥ असंख्ये
 ज्जन्तोयन्ति ॥ यमङ्गान्ते असङ्ख्यतमप्रज्ञात्मकत्वा श्लोके चतुर्वैश्वरव्यात्मक श्रेयसोभे व्यापारजूते ॥ अन्तस्परिसमाधानि राशिन्दि
 वा स्वधाराप्राप्ति ॥ उप्यजिंमुहत्यादि ॥ उत्पत्त्यानिवा; उत्पद्यन्तेवा; उत्पत्त्यस्योवा; पुष्कता मयमभिप्रायो यद्विनामा संख्यातो श्लोक सदा कथं
 तत्रानन्तानि तानि प्रवितु मर्षन्ति अस्यत्वा व्यापारस्य महत्त्वा चाभेयस्येति तथा ॥ परिताराराइदियति ॥ परीतानि नियतपरिसमाधानि जगज्जन्ता

उस्त्वप्यिणीइया संतेण्ठेण वाणमतरजीइसवेमाणियापं जहा नेरुइयाण । तेण कालेण तेण समणुण पासो
 यच्चिज्जा थेरा जगर्थतो जेणेय समणे जगव महावीरे तेणेव उवागच्छइ उवागच्छइहा समणस्स जगवठ महा

ते कहै—यमयाइवा जावठसुप्पिचोइवा । समय इतिवा वायत् ठसुप्पिचो हये इविमरु उत्तर । इता यत्ति । इा भौतम है । सेवेबडेवमते । ते
 वे पवे इमकंठे हे भयवन् । योयमा इधिं तेहि पमाथ । हे गौतम । इहा तेहनो मान । इद्विदियपमाच । इहा मनुष्येचे तेहनो प्रमाच सूख मान ।
 इधिंवेरतेमि एवं पचावते तंलहा । इहा निये तेहने इम प्रमावते चावीये ते कहै—समयाइवा जावठसुप्पिचोइवा । ए समय वायत् ठसुप्पिचो ह
 ने जाववा । संतेवडैथं । ते तेचे पवे हे गौतम । इम कथं । याचमंतरजोइस वेमाधियाथ जहाचेरवाथं । जानकवर श्चोतिवो वेमानिक ए जिम नार
 बोने जहा तिम कहवो एहनो बुद्धि पुंवे दिव्ठीहै । तंथं काछेव तेच समएव पासोवडिज्जा । काठ भिरुपवाधिवाएवो राधि विज सचच काठ विजोव
 निरुपयने पवे कहै—ते काछने विये ते ममबने विवे पाण्णवाचना अपल मताभिया । वेराभगवती । थिच मयिआधिक्क तपइव ऊधिर ज्ञानवन्तते ।
 ववेइममचे भगवमहाधारे । विचो वमच मकवन्त श्री महावीर ज्ञामीहै । तेवेवठवागच्छइ २ ता इतिहां पावे तिहां चावीने । समकच्छमगवयो महा
 धारण । यमच भयवन् श्रीमहाधोर ज्ञामीने । चट्टरवामते ठिवा । चट्टरु मही पति जन्तोप इम रकोने । एवंवडावो । इम कहै । सेवेवंमते चसुधि
 ज्ञनाए चचतराराइदिवा हापज्जिजुवा । ते निवे वेमजवन् । चठकाव प्रदेयइयपवाचिको चठरुएज्जाज्ज चठेवनाच पाधारव्युत्तने विवे यमज प

इ ॥ मेघबूमित्यादि ॥ प्रेति ॥ प्रवतां संवर्चिना ॥ अज्जोति ॥ वेधायो ॥ पुरिसादाबीएवंति ॥ पुरुपाबा मध्ये आदानीय आदेयः पुरुपादाभीय
 लान ॥ मामपति ॥ प्रतिगणस्यापी त्पिरइत्यर्थः ॥ युइपति ॥ अणः स्थिरय उत्पत्तिरुक्ता दप्यारप्य स्या वित्यतथाइ ॥ अबाइयति ॥ अनादिकाः
 मन मानोपि स्या द्रप्यत्ववदित्याइ ॥ अणवयमोति ॥ अणवयदयो नन्तः ॥ परिसेति ॥ परिमितः प्रदेकतो नेन लोकस्या संक्षेपत्वं पाद्येक्षिमस्या
 वि संगत मिति दविंत् तपा ॥ परिवहेति ॥ असोकेन परिवृत्त ॥ हेठाविच्छिन्नंति ॥ मण्डोसुखितेति ॥ एकरज्जुविस्तार
 त्यात् ॥ उष्यपिमातति ॥ प्रश्लमोक्तवैषस्य पम्बरन्नुविस्तारत्यात् एतदेवो पमानतः प्राइ ॥ अणैपसियकसठियति ॥ उपरि चङ्गीर्षुत्वापोयिस्तुत
 लान्या ॥ मणैवरयरविणश्चियति ॥ वरवजय द्विग्रहः शरीर माकारो मथयामत्वेन यस्य स तथा स्थायिकयकप्रत्ययः ॥ उष्यिउण्मुद्गागार
 मठियति ॥ ऊर्षी मनु तिरदीनो यो यदंग सस्या कारेण सस्थितो यः स तथा मण्डकपुटाकारइत्यर्थः ॥ अन्तावीवयकति ॥ अन्ताः परिमा

? हता अज्जो ! अमखेज्जोलीए अणता राइदिया तचेय सेकेणठेण जाव यिगच्छिस्संतिवा सेणुण चोअज्जो
 पासेण अरहया पुरिसादाणिएणं सासए लीए युइए अणावीए अणयदग्गे परिसे परिवुंठे हेठाविच्छिक्खे

इत ! यावत् विषमत्वे एवौक मत्र युंठ ते मन्त विनमते करो दशाहता कश्चै—सेबूबंमि पञ्चापायेष परइया पुरिसादाधिण्ण सासएषाए नुइए य
 शोए पचनदत्ते परिवहे हेः विच्छिन्ने मन्त सुक्खिसे उष्यिवियानि । ते भिये तुण सव्यसो यदो आयो ! पाअनाय अरइन्ते तुअयमहि पादेय तिचे
 माअना विर भाक कइती ते पनादिसे यदो पनत्तत्ते प्रदेयदो परिमितत्ते एतसे आअने अस्सवेयपवा चो पार्थनाअ विअने पवि मन्त देवाअतो यवा
 ते पत्तिगतत्ते इठे मातराअ विस्तारवत्तत्ते शिवासे भाकडो एकराअ माटे उपर विग्याअ योडो मण्डलोअ पकराअ विस्तारे हे तेमाटे एवौअ उष्यमा
 नदो कश्चै—पणैपजिववर्मठियमण्डोइएवरविच्छियए । इठे पाकण्ठो सज्जाने विषाने वरपय ते करोचि यरोरेत्ते । उष्यि उठउमुए नाकारमठिय । अ
 पर अइ कइइने आकारेत्ते ते मन्त उण्मुटाकार इत्थ । तेविअण्ण आसवैविखोत्तंवि यशोदीवदि । तेअने विसे माअता कोअने विसे अनादिने विसे ।

नीकपना उत्पद्य विनीर्यते स सोमो व्रूतः सद्रूतो मधनवर्मयोयात् सवा नृत्यतिबोपि स्वा गथा नयमतेना काग्र मतथाइ उत्यल एवत्रिप द्याम
 परापि स्वात् पया विषचितपटाभाव इत्यतथाइ विगलः सवा नम्वयोपि क्लिप्त प्रवती त्यतथाइ परियतः पर्यायांतरा स्वापको ननु निरन्वयमा
 ग्रान मष्टः सप इय मय मेयविधो नियीयत इत्याइ ॥ धर्मीको पुद्गलादिनि सता विच्यन्ति कृत्ययमाने विंगच्छन्निः परिणमन्निव

थोहि लोकादृ पलोकादृ जे लोकादृ सेओए हता नगध सेतेणठेण स्यज्जो एवधुच्चइ स्यसखेज्जेतचेव तप्यन्तिह
 घम ते पामायञ्जेजा घेरा जगवती समण जगव महावीर पञ्चजिजाणति सव्वणु सव्वदरिसि । अथाग्र ३००० ।
 ताण्ण ते घेरा जगवती समण जगव महावीर यदइ नमसइ नमसइत्ता एवंधयासी इच्छामिण जते ! तुज्ज
 स्यतिए चाउज्जामात्तु धम्मात्तु पचमहइदय सपकिक्काम धम्म उवसपज्जिज्ञाण विहरित्तए स्यहासुह देवाणुप्पि

र्जो उत्पत्ति रूपना विगमे पिबन्वा परिचामे परिचयत कइवाय, पत्तौवपइवादिबे परिचमते विचसते करो साकोये निबेचरोये ते सोब तथा विधेये
 निबे बोत्रे ते मानामकार पइम करो जे साकोये प्रमाये करो विमोदिये ते सोकगइ बाबोपुवे एम सोब चरुप पमिवायच पास्य जिन वचन सखाएवे
 करो यो महाशोल्यामोदे पाताना वचनता समन बोवो ते च्चदित्ते स्वामो एम कइता । इता मगं मेतेचोचं चल्ता एवं सुबार चसंखेले तचेव । इा
 यामी । भयएणु एमच तइत्ति ते तेवे एवे पही पाबी । एम कणुं पसख्खातासोबने विपे घंता रापि दिगपुवे इत्वादि तिमज कइवो । तएपमिचच
 वतेपामाचदिन्वा । ते देवा यजो यपन ते पाएनावना पपय्य । बेरामगवंता । कविर मववंत । ममचं भगवमइवोर । ममच मयवंत श्रीमइवोर च्वा
 मो पते । पइ भिवाचति । पय्यच जाचे धाम्मे । सव्वसू तव्वदत्तिमं । ते सू सवइपचे सवदगीं पचे [इवइ] तएचं ते बेरा मयवता । तिवारे ते
 च्चदिर भयवम । ममचं भयवं महाशोर्ट बदइ चमंकर चययइत्ता । ममच भयवंत श्रीमइवोरच्चामी प्रते बदि ममच्चार करीने । एवंकवाकी । एम कइ
 इत्वादिचभतेतघ पतिए । बोपुच्चु देभमकणु । तुवारि चमोये । वाउज्जामायो च्चवाकी । चार मइवावत कय भमवो । पंच मइवावत । च

मोक्षमन्त्रैर्नोर्त्स्यते नियीयते प्रकरोति प्रकरोति नूतादिपद्मकोपमिति अतएव यथार्थमासा सा यिति दर्शयन्नाह ॥ अलोकरसेलो
 यति ॥ योमोक्ष्यते विनोक्ष्यते प्रमाकन नु सोको लोकाद्व्यवाप्तो प्रवतीति, ययं लोकाद्व्यवाप्तो जिनयवमसंस्मारलेम स्वयम्बन प्रगयान्
 ममप्यितयानिति ॥ मपत्तिभक्तिति ॥ यादिमान्तिमजिनयोरया यत्रयदूररथीपप्रतिक्रमणो परमो अन्येपातु कादाचित्कप्रतिक्रमण आह्वय-सुपतिक्रम
 मलोपको पुदिममपयम्बिमरमपयिचस्स ॥ मत्तिकमगात्रियासं कारुजाएयतिक्रमण ॥ १ ॥ अन्तर देयसोयसुवयववाहटपुत्र मतो दयसोकाप्रक

या ! मापन्निग्रथं तएण ते पासायच्चिञ्जा घेरा नगवतो जाय चरिमेहि उस्सासनस्सासोहि सिंहा जाय
 सध्वदुररुप्यहीणा अत्येगइया देवलीएसु उत्रयन्ना कइयिहाण जते ! देवलोगा पयत्ता ? गोयमा ! चउच्चिहा
 देयलोगा प० त०—नयणयासीवाणमतराजोइसियवेमाणियाजेएण नयणवासी वसविहा याणमतरा अठवि
 हा जोइसिया पघविहा घेमाणिया दुयिहा गाहा किमियरायगिहतिय उळीएसुघयारसमएय । पासतिवासि

पहिमसंबंधय उत्रमपञ्जिताय विहरितप । प्रतिजमच सचित धममते पादरोने विवरु तिवारे सामी करे । अहासुहदेवाहृषिका । अिम सुखदुवे
 तिम करा देदेशानुदिय । धमने निवे । मापच्चिबेय । प्रतिवम्य विवम्यम करणो । तएव तेपासावचिञ्जा । तिवारे ते पासायासना मपत्त । येराभगवती ।
 अन्तर मगवत चेतना एक । जाय चरिमठप्यासचीमासेचिचिहा । यावत् अेइसे आसो सासेकरती केवल सामी सीया । जाय समदुष्पणीया । यावत्
 तव उपयो सूचाया । पसेमइया देवादेवमागेस उववया । चेतना एक स्वता देवपचे खपना, इवे प्रधिकारखीण देवलोका प्ररूपाया कथैवे—अइविहा
 चभते देवानागा पवता । अने मदे हेमगबन् । देवलोका कक्षा इतिमय उतर मोयमा चउच्चिवावेववागा पवता तजहा । हे गीतम । चारभेदे देवलोका
 चया ते कथेवे—भरणगामो वाचमतरा आइमिया वैसाचिया ४ । भवनपथी याच्यंतर अ्योतियो वैसानिका ४ । मेदेकभवचवासी । ए मेदेकरो भवनपती
 वनुरइमारारि दमभेदे कइया । याचमंतरा पइविहा । याच्यंतर आठेमकारे कइया । आइसिवार्यवचिहा । ज्योतियो पचेभेदे कइया चक्राधिक । वेमा

